

श्री

पंचप्रतिक्रमणसूत्र

अर्थ सहितः

तथा

नवस्मरण अर्थ सहितः

तेनी साथे

वीजां पण केटलां एक स्तवना, सञ्ज्ञायो,

चैत्यवंदनो अने स्तुतियो विगरे.

तेने

शा. रवचद जयचदे स्थापन करेली विद्याशाला तरफयी

ठपावी प्रसिद्ध करनार

शा. मगनलाल मनसुखराम,

मोशीवाडानी पोल, अमदावाद.


अमदावादः

युनियन प्रिन्टिंग प्रेसमा शा घेळाभाई नरसिंहदासे छाप्यु


संवत् १९५३

सने १९९५

किम्मत वे रुपिया.



प्रसिद्धकर्त्ताए आ ग्रंथने फरीथी ठापवा
ठपावाना सर्व हक्क स्वाधिन राख्या ठे.



अथ श्री विद्याशाला वर्णन काव्य.

(स्रग्धरावृत्तम्.)

विद्याशाला विशाला प्रबलतरसुतैर्बुद्धि जाम्घापहारि,
विद्वन्निर्माननीया जिनपदविन्नवैर्धर्म संपादनाय ॥

सद्धर्मोत्रप्रज्ञूणा प्रतिदिनमनिशं दर्शनं वंदनं ये,
कर्तव्युच्चैः समाजं स्वविजयकुशला थोमिथः श्रावकेयाः ॥१॥

विद्याशालामांथी वेचातां मलतां पुस्तकोनी

जाहेरखबर.

- | | |
|---|-----------|
| १ पंचप्रतिक्रमणसूत्र अर्थ सहित. (शास्त्री) | रु २-०-० |
| २ प्रकरणमाला अर्थ सहित. (शास्त्री) | रु १-०-० |
| ३ पर्युषणमाहात्म्य वादावबोध. ज्ञानविमलसूरि कृत
ढालो. (शास्त्री) | रु १-०-० |
| ४ पूजासंग्रह. पंमित श्री पद्मविजयजी तथा श्री
रूपविजयजी कृत. (शास्त्री) | रु १-०-० |
| ५ पूजासंग्रह. पंमित श्री वीरविजयादि कृत. (शास्त्री) | रु १-०-० |
| ६ देववंदनमाला. (शास्त्री) | रु १-०-० |
| ७ जयानंद केवलीनो रास. (शास्त्री) | रु १-४-० |
| ८ सिंदूरप्रकर-सटीक. (शास्त्री) | रु ०-०-० |
| ९ देवसि राइ प्रतिक्रमणसूत्र मूल. (शास्त्री) | रु ०-४-० |
| १० प्रतिक्रमणसूत्रादि मूल. (गुजराती) | रु १-०-० |
| ११ स्नात्रपंचाशिका कथात्रुं सहित. (गुजराती) | रु १-०-० |
| १२ शत्रुंजयमाहात्म्य कथात्रुं सहित. (गुजराती) | रु ०-१२-० |

अनुक्रमणिका.

विषयांक.	विषयनुं नाम.	पृष्ठांक.
१	नवकार अर्थ सहित.	१
२	पंचिंदिअ अर्थ सहित.	३
३	इहामि खमासमणो अर्थ सहित.	४
४	गुरुने शाता सुखपृष्ठा अर्थ सहित.	५
५	इरियावहि अर्थ सहित.	५
६	तस्सउत्तरी अर्थ सहित.	६
७	अन्नत्त उस्सिएणं अर्थ सहित.	१०
८	लोगस्स अर्थ सहित.	१४
९	करेमिज्जंते अर्थ सहित.	२०
१०	सामाइय वयजुत्तो अर्थ सहित.	२२
११	सवलोए अर्थ सहित.	२४
१२	जगचिंतामणि अर्थ सहित.	२४
१३	नमुत्तुणं अर्थ सहित.	२६
१४	जावंति चेइयाइं अर्थ सहित.	३५
१५	जावंत केवि साहू अर्थ सहित.	३६
१६	उवसग्गहरं अर्थ सहित.	३७
१७	जयवीयराय अर्थ सहित.	३९
१८	अरिहंत चेइयाणं अर्थ सहित.	४२
१९	पुस्करवरदी अर्थ सहित.	४५
२०	सिद्धाणं वु अर्थ सहित.	४८
२१	संसारदावानी त अर्थ सहित.	५१
२२	स्नातस्यानी स्तुि अर्थ सहित.	५४

१३	सुगुरुने वांदणां अर्थ सहित.	५७
१४	सधस्सवि अर्थ सहित.	६१
१५	अतिचारनी आठ गाथानु अर्थ सहित.	६१
१६	देवसिअं आलोउं अर्थ सहित.	६६
१७	वंदितासूत्र अर्थ सहित.	६७
१८	अप्रुठिउंहं अर्थ सहित.	७९
१९	आयरिअ उवझाए अर्थ सहित.	९१
२०	श्रुतदेवतानी स्तुति अर्थ सहित.	९१
२१	क्षेत्रदेवतानी स्तुति अर्थ सहित.	९२
२२	जुवनदेवतानी स्तुति अर्थ सहित.	९२
२३	कमलदलनी स्तुति अर्थ सहित.	९३
२४	नमोस्तु वर्द्धमानाय अर्थ सहित.	९३
२५	वरकनक अर्थ सहित.	९४
२६	अह्वाङ्केसु अर्थ सहित.	९५
२७	विज्ञाललोचन अर्थ सहित.	९५
२८	चठकसाय अर्थ सहित.	९६
२९	सामाज्य वयजुतो अर्थ सहित.	९७
४०	सामाज्य पोसह संठियस्स अर्थ सहित.	९७
४१	पोसहनं पच्चस्काण अर्थ सहित.	९९
४२	सागरचंदो कामो अर्थ सहित.	१००
४३	मन्हजिणाणांनी सझाय अर्थ सहित.	१००
४४	जरहेसरनी सझाय अर्थ सहित.	१०२
४५	जघुशांति स्तवन अर्थ सहित.	१०६
४६	सातलाख ष्ठिवीकाय अर्थ सहित.	११४
४७	अठार पापस्थानक ज्ञाषा.	११६

४८	इन्द्रकार सुहराइ सुहदेवसि.	११६
४९	कल्याणकंदनी स्तुति अर्थ सहित.	११६
५०	संधारापोरशी अर्थ सहित	११८
५१	सकलार्हत अर्थ सहित.	१२४
५२	नवकार.	१३४
५३	उवसग्गहरं.	१३४
५४	संतिकरं अर्थ सहित.	१३५
५५	तिजयपहुत्त अर्थ सहित.	१४१
५६	नमिक्कण अर्थ सहित.	१४६
५७	अजितशांति अर्थ सहित.	१५४
५८	नक्तामर अर्थ सहित.	१७४
५९	कल्याणमंदिर अर्थ सहित.	१९५
६०	वृहन्नांति अर्थ सहित.	२२७
६१	पाक्किादि अतिचार.	२४४
६२	सीमंधरजिननुं चैत्यवंदन.	२५४
६३	सिद्धाचलनुं चैत्यवंदन.	२५५
६४	पंचपरमेष्ठिनुं चैत्यवंदन.	२५५
६५	वीशस्थानकनुं चैत्यवंदन.	२५६
६६	वीशस्थानक तपना काउस्सग्गनुं चैत्यवंदन.	२५६
६७	परमात्मानुं चैत्यवंदन.	२५७
६८	जिनपूजानुं चैत्यवंदन.	२५७
६९	बीजनुं चैत्यवंदन.	२५७
७०	ज्ञानपंचमीनुं चैत्यवंदन.	२५८
७१	अष्टमीनुं चैत्यवंदन.	२५९
७२	एकादशीनुं चैत्यवंदन.	२५९

७३	तीर्थंकरनी राशीनुं चैत्यवंदन.	२६०
७४	चौदशेवावन गणधरनुं चैत्यवंदन.	२६०
७५	रोहिणी तपनुं चैत्यवंदन.	२६१
७६	गौतमस्वामीनुं चैत्यवंदन.	२६१
७७	मौनएकादशीनुं चैत्यवंदन.	२६२
७८	अंतरिक पार्श्वनाथनुं चैत्यवंदन.	२६३
७९	संखेश्वर पार्श्वजिन स्तोत्र.	२६४
८०	ग्रहशांति स्तोत्र.	२६५
८१	परमेष्ठि स्तोत्र.	२६६
८२	पंचषष्टि स्तोत्र.	२६६
८३	श्रीचंद्रकेवलीना रासमांथी चैत्यवंदन.	२६७
८४	गौतमाष्टक चैत्यवंदन.	२६८
८५	संखेश्वर पार्श्वजिन ठंद.	२६९
८६	पार्श्वजिन स्तोत्र.	२७०
८७	महावीरजिन ठंद.	२७१
८८	गौतमाष्टक ठंद.	२७२
८९	वीश विहरमाननुं चैत्यवंदन.	२७३
९०	चौवीश तीर्थंकरनुं चैत्यवंदन.	२७४
९१	एकादशीनी स्तुति.	२७४
९२	सीमंधरजिननी स्तुति. श्रीसीमंधर जिनवर.	२७५
९३	सीमंधरजिननी स्तुति. श्री सीमंधर देवसुहंकर.	२७५
९४	आदिजिन स्तुति.	२७६
९५	ज्ञानपंचमीनी स्तुति.	२७७
९६	पंचतीर्थनी स्तुतियो.	२७७
९७	दशत्रिकनी स्तुति.	२७८

१७३	वीशस्थानक तपनी सञ्ज्ञाय.	४१६
१७४	आंबेल तपनी सञ्ज्ञाय.	४१७
१७५	सामायिकना वत्रीश दोषनी सञ्ज्ञाय.	४१८
१७६	मुहपत्तिना ५० बोलनी सञ्ज्ञाय.	४१९
१७७	रात्रिन्नोजनना दोषनी सञ्ज्ञाय.	४२१
१७८	श्रावकनी करणीनी सञ्ज्ञाय.	४२२
१७९	नेम राजीमतीना वार मासनी सञ्ज्ञाय.	४२४
१८०	प्राणातिगत विरमण व्रतनी सञ्ज्ञाय.	४२७
१८१	मृषावाद विरमण व्रतनी सञ्ज्ञाय.	४२७
१८२	अदत्तादान विरमण व्रतनी सञ्ज्ञाय.	४२८
१८३	मैथुन विरमण व्रतनी सञ्ज्ञाय.	४२८
१८४	परिग्रह विरमण व्रतनी सञ्ज्ञाय.	४२९
१८५	रात्रिन्नोजन विरमणनी सञ्ज्ञाय.	४३०
१८६	हिंसा पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३१
१८७	मृषावाद पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३१
१८८	अदत्तादान पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३२
१८९	अब्रह्मचर्य पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३३
१९०	परिग्रह पापस्थानकनी सञ्ज्ञाय	४३४
१९१	क्रोध पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३५
१९२	मान पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३५
१९३	माया पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३६
१९४	लोभ पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३७
१९५	राग पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३८
१९६	द्वेष पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४३९
१९७	कलह पापस्थानकनी सञ्ज्ञाय.	४४०

१४८	रोहिणीतपनुं स्तवन ढालो ६.	३६३
१४९	हुंडीनुं स्तवन ढालो ७.	३६८
१५०	रत्नाकर पंचवीशी.	३८९
१५१	महावीरस्वामीनुं स्तवन ढालो १०.	३८४
१५२	मौनएकादशीना गणणानुं स्तवन ढालो १२.	३९२
१५३	सिद्धचलनुं स्तवन. वापलडा रे पातिकडां.	३९९
१५४	सिद्धचलनुं स्तवन. आज आणंद थयो.	४००
१५५	सिद्धचलनुं स्तवन. आज तो वधाइ राजा.	४०१
१५६	वीरना अगीआर गणघरनी सझाय.	४०२
१५७	ढंढणरुषिनी सझाय.	४०९
१५८	सीताजीनी सझाय.	४०३
१५९	सोलसतीयोनी सझाय. सोलसतीनां लीजे नाम.	४०४
१६०	क्रोधनी सझाय.	४०५
१६१	माननी सझाय.	४०६
१६२	मायानी सझाय.	४०६
१६३	लोचनी सझाय.	४०७
१६४	वणजारानी सझाय.	४०७
१६५	सोदागरनी सझाय.	४०८
१६६	आपस्वप्नावनी सझाय.	४०९
१६७	सज्जनशीख आत्मबोधनी सझाय.	४०९
१६८	आत्मबोधनी सझाय.	४१०
१६९	आत्मशीखनी सझाय.	४११
१७०	सहजानंदीनी सझाय.	४११
१७१	सार बोलनी सझाय.	४१३
१७२	सोलसतीनुंनी सझाय. आदिनाथ आदे जिनवर	४१५

२२३	गुंहली, सुण साहेली जंगम तीरथ.	४७७
२२४	गुंहली, राजगृहि वनखंम विचाल.	४७८
२२५	सुगुरुनी गुंहली, चरण करणशुं शोन्नता.	४७८
२२६	गुंहली, वहेनी अपापा नयरी उद्यानके.	४७९
२२७	गुंहली, आगम वयण सुधारस पीजे.	४८०
२२८	गुंहली, सजनी मोरी गुणशील वनके.	४८१
२२९	चरणशित्तरी करणशित्तरीनी गुंहली.	४८१
२३०	गुंहली, महावीरजी आवी समोसखा.	४८२
२३१	जीवान्निगम सूत्रनी गुंहली.	४८३
२३२	गुंहली, रत्नत्रयी आराधवा.	४८४
२३३	गुंहली, जीरे मारे देशना द्यो गुरुराज.	४८५
२३४	गुंहली, वेनी संचरतां रे संसारमां रे.	४८५
२३५	गुंहली, गाम नगर पुर विचरंता.	४८६
२३६	गुंहली, अरिहा आया रे चंपावनके मेदान.	४८७
२३७	गुंहली, अहो मुनि संयममां रमता.	४८८
२३८	गुंहली, आर्थदेश नरन्व बह्यो रे.	४८९
२३९	गुंहली, जीरे सूरे उगमती गहुंअली.	४८९
२४०	गुंहली, मुनि पंचम गणधर वीरना रे.	४९१
२४१	गुंहली, चंपानयरी उद्यानमां गणधर.	४९१
२४२	गुंहली, वीरजी आया रे गुणशील वनके.	४९२
२४३	जंबूगुरुनी गुंहली.	४९३
२४४	गुंहली, ज्ञानदिवाकर शोन्नता.	४९४
२४५	फूलडां, सखी रे में कौतुक दीवुं.	४९४
२४६	चूनडी, हांजी समकित पालो कपासनो.	४९५
२४७	नवपदनी गुंहली, आतमराम मुनिराजीया.	४९६

२४८	गुंहली, अंबशाल उद्यानमां.	४९७
२४९	पर्यूषणनी स्तुति.	४९८
२५०	कान्तस्सग्गना सोल आगार अर्थ सहित.	४९९
२५१	कान्तस्सग्गना जंगलीश दोष अर्थ सहित,	५००
२५२	नमुक्कारसहिनुं पच्चस्काण.	५०१
२५३	नमुक्कारसहि मुठसहिनुं पच्चस्काण.	५०१
२५४	पोरशी साह्वपोरसीनुं पच्चस्काण.	५०२
२५५	पुरिमह्व अवहनुं पच्चस्काण.	५०२
२५६	बेसणा एकासणानुं पच्चस्काण.	५०२
२५७	एकलठाणानुं पच्चस्काण.	५०३
२५८	आयंबिलनुं पच्चस्काण.	५०३
२५९	तिविहार उपवासनुं पच्चस्काण	५०३
२६०	चौविहार उपवासनुं पच्चस्काण.	५०४
२६१	पाणहार ठठ अठमादिकनुं पच्चस्काण.	५०४
२६२	गंठसहिअं आदे अज्जिग्रहनुं पच्चस्काण.	५०४
२६३	देसावगासिकनुं पच्चस्काण.	५०४
२६४	निविगइनुं पच्चस्काण.	५०५
२६५	पाणहार दिवस चरिमनुं पच्चस्काण.	५०५
२६६	रात्रे चौविहारनुं पच्चस्काण.	५०५
२६७	तिविहारनुं पच्चस्काण.	५०५
२६८	इविहारनुं पच्चस्काण.	५०५
२६९	पच्चस्काणना आगारनी गाथा.	५०६
२७०	चार आहारनां नाम तथा अर्थ.	
२७१	ठ ठीडीना आगार अर्थ सहित.	
२७२	पच्चस्काण करवाना जंगणपचाम	

२७३	देवचंडीकृत स्नात्रपूजा ढालो ङ.	५०९
२७४	देवचंडीकृत अष्टप्रकारी पूजा.	५१७
२७५	कुंवरविजयजीकृत अष्टप्रकारी पूजा.	५२४
२७६	आरति, आरति कीजे पास कुमरकी.	५२८
२७७	आरति जय जय आरति शांति तुमारी.	५२९
२७८	आरति, अपठरा करती आरति जिन आगे.	५२९
२७९	आरति, च्यारो मंगल चार.	५३०
२८०	जिन नवअंग पूजाना दोहा.	५३०
२८१	विगय निवियाताना जेद.	५३१
२८२	मुहपत्तिना पचास बोल.	५३३
२८३	पोसहनांचोवीश मंमल.	५३४
२८४	श्रावकनी अगीयार पडिमा अर्थ सहित.	५३६
२८५	सौदनियम धारवानी विगत अर्थ सहित.	५३७
२८६	वारव्रत उच्चरवानी विधि अर्थ सहित.	५३९
२८७	जिनजुवननी चोराशी आशातना.	५४३
२८८	गुरुनी तेत्रीश आशातना.	५४५
२८९	सामायिकना वत्रीश दोष.	५४६
२९०	पोसहना अठार दोष.	५४७
२९१	पंदर कर्मादान अर्थ सहित.	५४८
२९२	एपणाना सुडतालीश दोष अर्थ सहित.	५५०
२९३	साधु ठ कारणो आहार ले ते. अर्थ सहित.	५५२
२९४	साधु ठ कारणे आहार न ले ते. अर्थ सहित.	५५२
२९५	चोवीश जिननां एकशो वीश कळ्याणक.	५५३
२९६	देवसि प्रतिक्रमणनी विधि.	५५६
२९७	राइ प्रतिक्रमणनी विधि.	५५८

३९८	परकी प्रतिक्रमणनी विधि.	५६०
३९९	चनुमासी प्रतिक्रमणनी विधि.	५६१
३००	संवहरी प्रतिक्रमणनी विधि.	५६१
३०१	पडिलेहणनी विधि.	५६३
३०२	देव वांदवानी विधि.	५६३
३०३	पच्चरकाण पारवानी विधि.	५६३
३०४	उपवासादि पच्चरकाण पारवानी विधि.	५६४
३०५	पोसह लेवानी तथा पारवानी विधि.	५६४
३०६	रात पोसह लेवानी विधि.	५६६
३०७	सांजे नवो पोसह लेवानी विधि.	५६६
३०८	श्रावकना एकवीश गुण अर्थ सहित.	५६८
३०९	अजीव अरूपी रूपीना ५६८ जेद.	५६८
३१०	जीवना पांचशेने त्रेशठ जेद.	५७१
३११	दीवाली पर्व करवानो निर्णय.	५७१
३१२	आत्मारामजी महाराजनो पत्र.	५७३
३१३	शुद्धशुद्धिपत्रम्.	५७८

॥ श्रीशंखेस्वर पार्श्वनाथाय नमः ॥

अथ प्रतीकमणादिसूत्रार्थः

श्रीशंखेस्वर
पार्श्वनाथाय
नमः

१ अथ नवकार वा पंचमंगल ॥

नमस्कारहो अरिहंत प्रते राग ध्वेप च्यारघातीकर्म
वीषय कपायादि सत्रुजीत्या १२ गुणसहित इन्द्रादिक्रतूजा
मुक्तियोग्य वा तेप्रते.

१ नमो अरिहंताणं ॥

नमस्कारहो सिद्धनगवान् प्रते घणाकावनां संचेलां
ज्ञानावर्णिआदी आठकर्मने शुक्लध्यानरुप अग्नीइं नस्मकरी
वाठीत स्थानकपांम्या ७ गुणसहित तेप्रते.

२ नमो सिद्धाणं ॥

नमस्कारहो आचार्य प्रते ज्ञानादी पंचाचार पालक
परुपक सूत्र अर्थ जांण अर्थना देनार ३६ वा १२६ गुणे
सहीत तेप्रते.

३ नमो आयरिआणं ॥

नमस्कारहो उपाध्याय प्रते पचीसगुणे सहीत सुत्रना
जणावनार प्रते ॥

४ नमो उवप्रायाणं ॥

नमस्कारहो मनुष्यलोकमां सम्यक् ज्ञानदर्शन चारीत्रा
दीके करी मोक्षसाधक समस्त साधु २७ गुणसहित प्रते.

५ नमो लोए सब साहूणं ॥

एज पंच परमेष्ठी नमस्कार केहवोठे.

६ एसो पंच नमुकारो ॥

समस्त पाप असातारूप तेप्रते नाशनोकरणहारहे.

७ सब पाव प्पणासणो ॥

समस्त मंगलीकमां एटले लोकिक लोकोत्तर सर्व मंग
लीकमां.

८ मंगलाएंच सवेसिं ॥

प्रथम वा मुख्य होय मंगलीक ए चउद पूर्वनुं सारहे.

ए पढमं हवइ मंगलं ॥१॥

अक्षर गुरु लघु पद संपदा

६८ ७ ६१ ए ८

इति नवकार पदार्थ समाप्तः ॥१॥

९ अथ पंचिदिअ ॥

पांचइंदिनें कर्मआश्रवधी वस्यना करणहार ॥

पंचिदिअ संवरणो ॥

तीमज नव प्रकारें ब्रह्मचर्य गुप्ती धारक तेनव ब्रह्मगु
प्तीनी गाथा । वसहि कह निंसिजिं ॥ दिअ कुट्टितर पुवकी
लिय पाणीए अइमार्याहार विभूसणाय ॥ नवबंजचेरगुत्तीज
१। एगाथानो अर्थ ॥

१ वसहि—स्त्री पसु हीजमा दीकेसहीत जग्या तजे ॥

२ कह—स्त्रीआदीकनी कामक्रीमायोग्य कथा नकरे ॥

३ निंसिजिं—स्त्रीनें आसनें बेधमीसुधी नबेसवुं ॥

४ दिअ—स्त्रीनां अंगो पांग सरागें नजोवां ॥

५ कुट्टितर—नीतीप्रमुखनें अंतरे स्त्रीनांगीतादीक नसांचले.

- ६ पुव्वकीलिय-व्रतलीधापेहेलां करीजेकांमक्कीमतेनसंजारे
 ७ पणीए-प्रणीतजे बहु माद्यक आहार नवावरे ॥
 ८ अइमायाहार-घणु नोजन आकंठलगे नखावुं ॥
 ९ विञ्जूसणाय-वृतधारी सररीरनी वीञ्जूप्याजे सोजाते नकरें
 तह नवविह वंनचेर गुत्तिधरो ॥

च्यारप्रकारना कपाय जे क्रोध मान माया लोत्र ॥

अप्रसस्त तेमुक्याढे जेने कपते बंध आयते लात्र तेहे
 जीहां ते कपाय ॥

चउ विह कसाय मुक्को ॥

ए अठार गुणेकरी सहीत ॥

इअ अधारस गुणेहिं संजुत्तो ॥२॥

पांचप्रकारे महाव्रत तेणेकरी सहीत ते पांचमहाव्रत-
 नां नाम अर्थ ॥

- १ सव्वाउ पाणाइवायाउ वीरमणां-सर्वजे त्रस थावर प्रा-
 णीना प्राणना रक्क.
- २ सव्वाउ मुसावायाउ वीरमणां-सर्वथाप्रकारे मृषा वा
 जुठु वचन न बोळें ॥
- ३ सव्वाउ अदिणादाणाउ वीरमणां-सर्वप्रकारे अणअप्यु
 कोइनु कांय कीवारे कीहांये नलीइं ॥
- ४ सव्वाउ मेहुणाउ वीरमणां-सर्वथा मैथुन वा स्त्रीनुसेववु
 तेहनं वीरमण वा तजवुं ॥
- ५ सव्वाउ परीगहाउ वीरमणां-सर्वथा परीग्रह वाज्य परी-
 ग्रह ए जेदे अभ्यंतर परीग्रह १ ४ जेदे तेहनी ममतानु
 तजवु ॥ एपांच महाव्रते सहीत.

पंच मह वय जुतो ॥

पांच जेदें आचार पालवाने समर्थ तेआचारनांनाम ॥
ज्ञानाचार दर्शनाचार चारीत्राचार तपाचार वीर्याचार ॥

पंच विहा यार पालण समज्जो ॥

पांच सुमतीं सुमता ॥ तेपांच सुमतीनांनाम ॥

- १ श्रया सुमती—चालवानी शुंछरीती.
- २ नाषा सुमती—सुध नाखवानी रीती.
- ३ श्रेषणा सुमती—आहारादीक सुधलेवानीरीती.
- ४ आदान नंन नीखेवणा सुमती—नंनजे पात्र प्रमुष
लेतां मूकतां नलीमती.
- ५ पारिष्ठापनका सुमती—मल मुत्रादीक प्रववामां नलीमती.

एपांचे सुमतीनेवीषे जीवरक्षा उपयोगे करे ॥

त्रण्य गुप्तीं गुप्ताठे तेगुप्ती ३ कहेठे ॥

- १ मनगुप्ती मन मातां चंतनथी गोपववु ॥
- २ वचनगुप्ती—वचन मातां बोलवार्थी गोपववु ॥
- ३ कायगुप्ती—सरीर मातां कृत्योथी गोपववु ॥

पंच समिज्ज ति गुत्तो ॥

ए षट्तीस गुणे सहीत गुरु माहाराहोय ॥१॥

ठत्तीस गुणो गुरु मज्ज ॥१॥

३ अथ इज्जामिखमासमणो ॥

इब्बुं हेकमाश्रमण क्कमादी गुणवंत गुरु तुमप्रते ॥

इज्जामि खमासमणो ॥

वांदवानें यापनीकाजें शरीरनी शक्तींकरी ॥

वंदिं जावणिज्जाए ॥

पापव्यापारनां सर्वकृत्य निपेधीनें ॥

निसीहिआए ॥

मस्तकेकरी ते उपलक्षणथी पंचांगे वांडुं ॥

मठएण वंदामि ॥

४ अथ गुरुने साता सुख प्रच्छा ॥

इबुं हेस्वामी सुखे रात्रीमां तथा सुखे द्विसमां ॥

इच्छकारि सुह राई सुह देवसी ॥

सुखे तप इन्नारोध समतान्नावे थयो ॥

सुख तप

तथा आपनें शरीरे वा देहे निरावाधा जे असमाधी वा पीमा वा असाता रहीतपणुं वतेंठे ॥

शरीर निरावाध

सुखे संयमजे १७ नेदे तेहनी यात्राते तेहमां वरतोठो वा आदखुं ते नीर्वहोठो वा धारणकरोठो ॥

सुख संजम जात्रा निर्वहोठो ॥

ठेस्वामीस्याता ज्ञातजे असनादिक सुधमांन ४२ दोषर हीत पाणीजे सुध उस्नोदकादिकनो लान्न देज्यो ॥

ठे स्वामी साता ज्ञात पाणीनो लान्न देज्यो ॥

पठे त्रीजुखमासमणदेइ यथा सक्ती व्रत पच्चस्काण करे ॥

५ अथ इरियावही ॥

आपणी इठाइकरी अदिश वा आज्ञा वा हुकम करो वा आपो ॥

इच्छाकारेण संदिसह

नगवन् एटले नगशब्दना १४ अर्थते तेहमांथी आदि
अंत्य बे वरजी झानादिक १२ गुणेंसहीत ॥

नगवन्

हालवा चालवादिकना पापथकी वा साधु श्रावकना
मारगमां जे वीराधना ॥

इरिया वहिञ्चं

प्रतीक्रमु निवर्तुवा पाठो ओसरुं ॥ एम गुरुपासें हुकम
माग्थे श्रीगुरुकहे पम्किमेह ॥

पम्किमामि ॥

इमज इबुबुं वा तहतीएटले गुरुवचन प्रमाणकरुं ॥

इच्छं ॥

अजिलखांमि इमज वांबुबुं ॥१॥ प्रतिक्रमवानें वा नीवर्त्त
वानें अर्थे ॥२॥ एबेपदनी प्रथम संपदा वा वीसामानीहद्य ॥१॥

१ इच्छामि पम्किमिच्छं ॥

इरणं इरिया एटले हालवुं गमनकरवुं मारगें ते मारग बे
प्रकारेते ॥ एक राजपंथ बीजो साधु तथा श्रावकनो जेआचार
ते रूप मारग तेहमां चालतां जेकांइ प्राणीआदेनें पाप्मा
थइ होय तेवी राधनाथकी ॥१॥ पाठो ओसरवा इबुबुं.

इति सबंध ॥ एबेपदनी बीजी संपदा थइ ॥२॥

२ इरिया वहियांए।विराहंणाए ॥

गमनते स्वस्थानकथी बीजे स्थानके जवुंते ॥

आगमनते बीजे तांमथी स्वस्थानके आववुते ॥

ए एकपदनी त्रीजी संपदा थइ ॥३॥

३ गमणांगमणे ॥

प्राणिते वेरंझी तेरंझी चोरंझी एत्रण्य ने आक्रमे वा संघटे वा अम्ये ॥१॥ वीजते सर्वधानादीक आक्रमणते तेहने अम्ये करी ॥१॥

४ पाण कंमणे।वीय कंमणे ॥

हरिते सेप सर्ववनस्पतीने अम्ये करी ॥३॥

ओसते सर्व त्रेह ठारप्रमुख सुक्ष्मपांणीने चांपवे उत्तिंगते गर्दनाकारजीव वा कीमीनगरांदीक चांपवे पणग ते पांचेवरणी फुलण वा उव वा थुड्य दगते मृत्तिका सचित भूमी चीखल वा दक जेजल माटि ते मिठादिक सर्वजातनी माटि मृकट ते करोलीया प्रमुखना संतानते जाड प्रमुखने अम्ये करी ॥४॥

हरियकंमणे।उसा उत्तिंग पणगद

ग मट्टी मक्कना संताणा संकमणे ॥

पूर्वे कह्या तेहमांना जेकोइ में जीव जाणातां अजाणातां विराध्या डःखे थाप्या वा डःखपमान्या ॥१॥

५ जे मे जीवा विरांहिया ॥

हवे ते जीवना जेदकहेठे ॥ एकइंझीठे फरसनारूपते वा प्रथवीकाय । अपकाय वा पांणी । तेउकाय वा अग्नि । वाऊकाय वा वायरो । वनस्पती वा वृक्षादि । कायपद समूह अर्थे ठे ॥ एपांचेने ऐकंझीकहो वा धावरकहो ॥१॥ वेरंझीते फरसन रसन ए वे इंझी संख कोमा जलोआदि ते ॥१॥

६ एगिंदियां।वेइंदियां ॥

वीसह्नी करणं ॥

पावाणं ॥ ते पापजे अस्वात्ताकारक वा नवडःख हेतु
जेकर्म तेहने निर्धात वा डुर करवा वा उत्रेदवा अर्थे ॥५॥

पावाणं कम्माणं निग्घायणघाए ॥

गामि० । ते स्थापन करूढू काउस्सग्गप्रत्ये एटले आ
देहव्यापार थकी तजु वा बीसरावुंनुं प्रस्न० स्युंसर्वथा उ० आ
गारसहीत ॥६॥

गामि काउस्सग्गं ७ ॥

इति इरियावहीया तसोत्तरी ॥

संपदा पदं गुरुवर्णं लघुवर्णं सर्ववर्णं ॥

७ ३२ २४ १७५ १९९

हवेकाउस्सग्गमांजे आगार जे बुट वा माफीमागी ले
वी के आटलां थये वा कखे काउस्सग्ग भागे वा खंमाइं नही ॥

॥ अथ अन्नञ्ज ऊससिएणं ॥

अन्नञ्ज ते अन्यत्र एम सघलेकहेवु के सुखनासिका
थकी उंचोश्वास लेतां ग्रहणकरतां माहरो काउस्सग्ग न जागे
एम अन्यत्र वा बीजेसघलेवामे कहेवुं ॥ त्रएयसंपदा अरिहं
तचेइआणंनिगणीढे

४ अन्नञ्ज ऊससिएणं १

निससिएणं । ते सुख नासिकाथकी नीचो स्वास मु-
कतां थकां न जागे ॥ खासिएणं । ते कास वा उदरस आवे
मुखे आमोहाथ देवे काणनजागे ॥

निससिएणं २ ॥ खासिएणं ३ ॥

गीएणं । तेर्त्तिक आवते आमोहाथदेतां का० न जागे ॥
॥ जंजा० ॥ ते जंजा वा वगासुं आवते आमो हाथ देतां
का० नजागे ॥

गीएणं ४॥ जंजाइएणं ५॥

उद्गुएणं । ते उद्गार वा ओम्गार आवें आमो हाथ
देवें का० न जागे ॥ एसवें जीवरदाहेते आमोहाथदेवो ॥
वाय० ते अधोद्वारथी वायसंचार थवाथी का० नजागे ॥

उद्गुएणं ६॥ वाय निसग्गेणं ७॥

चमलिए । ते अकस्मात् देहत्रमणे पुजीने बेसतांका०
नजागे ॥ पित्त०॥ ते पीत चमें तथा मुर्ठा आवे वा पीतमुर्ठा
एवे आवे पुंजी बेसतां का० नजागे०

चमलिए ८॥ पित्त मुठ्ठाए ९॥

सुहुमे० । ते सुक्ष्म वा थोडुं वा लगार अंग रोमादिक
कंपवे हालवे का० । नजागे ॥

सुहुमेहिं अंग संचालेहिं १॥

सुहुमेहि । ते सुक्ष्म वा लगार खेल वा श्लेष्म संचालवे
वा हालवे का० । नजागे ॥

सुहुमेहि खेल संचालेहिं २॥

सुहुमेहि । ते सुक्ष्म वा थोमीपिण छष्टिहालवे वा मे
खोनमेख मेसवते का० । नजागे०

सुहुमेहिं दिठि संचालेहिं ३॥

एव० । ते पुर्वे कहाजे आगार ते आदि सब्दथी बीजा
पिण जाणवाते कहेवे ॥ अग्निजय विद्युतवा विजली तथा

वाधराधि वस्त्र संजातवै हंसकजीव आमपारुते तथा साप
चोरादि घरस्थानक पस्तुजांणी अधुरे काउस्सग्ग पारी बीजे
तांमे काणकरतां काण नजागे एअगागर ॥

६ एव माइएहिं १। आगारेहिं २॥

अजग्गो ते नजागो माहरो काउस्सग्ग सर्वथा अखंमित
रहो पूर्वाक्त कारणोथी अपवादे ॥ अविण । ते माहरोकाण नवि
राधानं वा अवीनासितरहो देशथीपिए

अजग्गो ३। अविराहित ४॥

हुळ्ळमेण । ते होज्यो वा थज्यो माहरो काउस्सग्ग कीहां
सुधिते हवे कहेते ॥

उळ्ळुमे ५। काउस्सग्गो ६॥

जावण ते जीहांसुधी अरिहंत नगवंतने नमस्कार एटले
नमो अरिहंताणं पदकहीने

७ जाव अरिहंताणं १ नगवंताणं २॥

नमुक्कारेणं ३॥

नपारेमिण ते नपारू वाण नपारपामुं

नपारेमि ४

तावकायंण ते तेटलोकाल वा तीहांसुधी आ काया वा
देह वा सरीर ॥ ठाणेणं ते एकवामे राखु वा नहलावुं

८ तावकायं १। ठाणेणं २॥

मोणेणं ते वचन अणबोलवें वा मुन रहेवे ॥ जाणेणं
ते ध्यानजे ननुध्यानध्यावें माठुं ध्यांन तजवें मन एकाग्र करवे

मोणेणं ३। जाणेणं ४॥

अप्पाणं० ते आत्माजे शरीर आत्मानं तजुवु कुव्या
पार वा माताकार्येथी नीवर्त्तवुं ॥

अपाणं ५ । वोसिरामि ६ ॥ इति ॥

हवे काउस्सगकरतां १ए दोप टाली काणकरवो ते १ए
नांम अर्थ साथे लखीइंठे ॥

गाथा ज्ञापनी ॥ १ घोमग २ लय ३ खंनार्ड ॥ ४
मालु ५ द्वी ६ नियल ७ सवरी ८ खलीण ए बहु १० लंबुत्तर
११ थण १२ संजई १३ जमुहं गुली १४ वायस १५ कविठे
॥१॥ १६ सिरकप १७ सुय १८ वास्णि १९ पेहिती चइज दो
स उस्सगो ॥ लंबुत्तर थण संजई ॥ नदोस समणण सवहु
सङ्घीणं ॥ २/

संख्या सुत्रपद अर्थ

- १ घोमग-घोमानीपरें पग वांकाराखी करतेण
- २ लय-जताते ब्रह्म बेलमीनीपरें हालेतेण
- ३ खंनार्ड-थंजादिके जंठीगु लेइ करतेण
- ४ माल-मालें मागलें मेंढी पाटमे माथुलगावी करतेण
- ५ उद्वी-गाडानी उध्यपरे पग मीलावी करतेण
- ६ नियल-नीगडजे वेडीवंतनीपरें पग पोहोला राखेतेण
- ७ सवरी-नीलडीनीपरे हाथ गुज्यथानके राखेतेण
- ८ खलिण-रजोहरणाजे थोपो वा चवलो वांको राखेते
- ९ बहु-बहुनीपरे माथु नीचु करी करतेण
- १० लंबुत्तर-पहेरवानु वस्त्र हीचणथी नीचुराखेतेण
- ११ थण-डांमप्रमुखथी सरीर ढांकी राखेतेण
- १२ संजई-सीतादीकथी सरीर ढाकी राखेतेण

- १३ नमुहंगुली—त्रांपण वा आंगलीप्रमुखधी गणते०
 १४ वायस—कागदानीपरे आंगव्यो फेरवेते०
 १५ कविठो—वस्त्र संकोचीराखेते०
 १६ सिरकंप—माथुं हलावे धुणावेते०
 १७ मुय—मुगानी वा वोवदानीपरे हुंहुंकरते०
 १८ वारूणि—मदीरानीपरे बडबड सव्व करते०
 १९ पेहि—वांदरानीपरे होठ हलावेते०

ए जंगणीस दोष साधु श्रावकने सर्वतजवा साधवीने
 १६ वर्जवा १०—११—१२ तेत्रण्य नही श्रावीकानें १५ वर्ज
 वा ए—१०—११—१२ ते च्यार नही ॥ इति ॥

॥ अथ लोगगस्स वा चोवीसथो ॥

लोगस्स । ते धर्मास्तिकाय अधर्मास्तिकाय आकासा
 स्तिकाय १ जीवास्तिकाय १ पुजलास्तिकाय १ ए पांच आस्ति
 कायरूपलोक तं केवलज्ञान दिपके उद्योतकारक वा प्रकासक १

१ लोगस्स उज्जोअ गरे ॥ १

धम्मण्ठे श्रुत चारित्र वा साधु श्रावक संघसरूप धर्म
 तथा साधु साधवी श्रावक श्रावीका ए चतुर्वीधधर्म तिर्थना
 करनार । जिनते राग द्वेष रूप शत्रुं जीत्या तथि जिन ॥ २

१ धम्म तिठ्यरे जिणे १ ॥

अरिहंते १ । ते अरि हंत वीशेषपदेकरी कीरतीस वा ते
 मना गुणनी स्तवना करीस ॥ ३

३ अरिहंते कित्तइस्सं ३ ॥

चउ ३ी ० । ते चोवीसें जिनप्रत्ये तथा अपीसव्वधी वी-

जाद्वेत्र समंदी केवली ज्ञाव अरिहंत प्रत्ये ॥४॥

४ चनुवीसं पि केवली ४ ॥ १

उसन्न ॥ ते त्रयगाथा इनाम पाठसिद्धजांणवा ॥

तेमनां नाम अर्थतो सामान्यवीषेपथीकहेठे ० प्रश्नसर्वजिन संजमजार धारणकरवा वृषन्न तो वृषने स्यो विषेप ॥ उतर वृषन्ननु लंठनठे तथामाताइं चनुइ स्वप्रदितां तेहमां प्रथम स्वप्ने वृषन्नदिठो माटे वृषन्नप्रथमप्रभु ॥१॥ मज्जि ० ते परीसह उपसर्गादिकथा नजीताय तेथी अजित तथा प्रचुनीमात प्रभुगर्भे आव्यापठे द्यूत वा सारीक्रीमाइं राजानजीत्या माटे अजितनाथ ॥२॥ तेमने वांडवु ॥५॥

५ उसन्न मज्जिअंच वंदे ॥

संजवण ॥ ते संजवंती चोत्रीस अतीसयसुख तथाप्रभु गर्भे आव्ये छर्निद्ध गयो सुनिद्धथयो अनाजादिकनो संजव वा उत्पती थई माटे संभव ॥३॥ मज्जि ० ते वली प्रभुगर्भे आव्यापठे इंडादिक आनंदपामि वारंवार प्रचुनीस्तवनाकरी माटे अनितंदन ॥४॥ ६ ॥

६ संजव मज्जिनंदणं च ॥

सुमइण ॥ ते जलीमतीठे जेहनी ते तथा प्रचुजी गर्भेआ व्हे माताइं ब्रे सोक्योनो न्यायकरयो तेथी सुमती ॥५॥ व ली पउमण ते पद्मकमलसम प्रभनुदेहमाटे तथा प्रभुगर्भे आव्येमाताने कमलनी सज्यानो मोहोला उपनो तेदेवताइंपुख्यो माटे प्रद्य ६ प्रभु ॥ सुप्रसंण ॥ ते सौजतांठे प्रासांजेमनां ते प्रचु गर्भेआव्ये माताने वेपासेखर्ज हती ते मटी माटे ७ सुपार्श्व ॥४॥

७ सुमङ्च पञ्चमप्पहं सुपासं ॥

जिणंचण ते जिनजे सामान्य केवली प्रमुखमां चंडत
मान वा चंद्रतुल्य सोम वा प्रनाकांती ते तथा प्रभु गर्भेश्या
व्ये माताने चंडपीवानो मोहजोगरनो माटे चंडप्रभु ॥ ७ ॥
तेमने वांडहुं ॥७॥

८ जिणंच चंदप्पहं वंदे ॥ ७

सुविहिंच० । ते जलो सोजन आचार ठे ते तथाप्रचुग
जेआव्यापठे माता सर्वविधिमां नीपुणथयां माटे ॥७॥ सुवि
धि ॥ तथावली वीजुंताम पुष्पदंत ते फुलवत् ठे दंतपंक्ति मा
टे पुष्पदंत ॥७॥

९ सुविहिंच पुष्पदंतं ॥

सीअलण । ते समस्त संताप सम्या माटे तथा प्रभुना
पीत्याने पीत्तदाघज्वर थयेलोते घणाउपाइ नसम्यो ते प्रभु
नीमातानो हाथफरसथयाथी मीढ्यो सीतलथयु माटे सीत
ल १०॥ सिङ्गंस० ते वीस्वने श्रेयनाकरनारमाटे श्रेयांस त
था प्रभुनापीताना घरमां कुलकर्मागत देवाधीष्टीत एक स
ज्याहतीतेउपर कोइथीवेसातुनही तेप्रभुगर्जे आव्यापठे मा
ताइं तेसज्या फरसी तेथी दुष्टदेव गयो श्रेयश्रयु माटे श्रेयांस
॥ ११ ॥ वासुपुङ्गंचण ते वली इंद्रेपुज्या वा इंड्रेने पुजनीक
वा वसुपूज्यराजानापुत्र माटे वा वसुजे रत्नादीक तेहनीवृधी
थइ माटे वासुपूज्य ११॥ च समुचय अर्थे ॥

१० सीअल सिङ्गंस वासुपुङ्गंच ॥

विमल० । ते विमलज्ञानादिकगुण जेहनाते तथा प्रभु

गर्भे आव्यापठे मातानु देह मती नीरमलथइ माटे विमल
१३॥ मणंतं० ते अनंत ज्ञानादि गुणेशहीत माटे वा प्रज्जुग
र्भेआवे माताइ अनंतरत्वे सहीत माला स्वप्ने दिवीमाटे अ
नंत १४॥ रागादिक जित्यामाटे जिन ॥११॥

११ विमल मणंतंच जिणं ॥

धम्मण ते दुर्गतिमां पमता प्रांणीयोने धरीराखेते तथा
प्रज्जुगर्भेआव्यापठे माता दांन शील तप ज्ञाव धर्मे अधीक त
त्पर थयां माटे धर्म १५॥ संतिचण ते वली कर्म समाव्याथी
वा प्रज्जु गर्भेआव्यापेहेलां मरगीनोरोगहतोते उपसम्यो माटे
शांति १६॥ तेमनेवांडुं ॥११॥

१२ धम्मं संतिच वंदामि ॥३॥

कुंथुं ते प्रज्जुगर्भेआव्ये माताइं स्वप्नमां रत्तनी थुज्जदि
वी माटे कुंथुं १७॥ अरंचण ते प्रज्जुगर्भेआव्यापठे माताइं रत्त
मय आरोदिगे तेथी अर १८॥ वली मलिं ते परिसहादि म
ह्ज जित्याथकी मद्धि वा प्रज्जुगर्भेआव्यापठे माताने एकशुतु
मा ठएरुतुनां फुलनी मालानो वा सज्यानो दोहलो उपनो
तेदेवताइं पुस्यो तेथी १९ मद्धि ॥१३॥

१३ कुंथुं अरंच मद्धि ॥

वंदे मुणिणते जाणे वा मुणे जगतने त्रीकाज तेमुनि
ज्जज्ञां व्रत तेसुव्रत तथा प्रज्जुगर्भेआव्ये माता मुनिनीपरं ज्जलां
व्रत पालतां तेथी मुनिसुव्रत २० तेमने वांडुं ॥१४॥

१४ वंदे मुणिसुवयं ॥

नमिजिणंचण ते परीसहादिकथी न नम्या तेथी वा प्र

च्युगर्भेऽव्या शत्रु राजा नम्या तेऽथी २१ नमि कर्मशत्रु जि
त्या माटे वली वांडुं ॥१५॥

१५ नमि जिणंच वंदामि ॥

रिठनेमिणते रिष्टजे डुरित तेहने चारवा चक्रवारास
मांन वा प्रच्युगर्भेऽव्यापठे माताए स्यांमरत्तनो रेददितो
माटे अरिठनेमि २३॥ पासं० ते सर्व जाव जाणेत पार्श्व वा
प्रच्युगर्भेऽव्ये माता सज्यामां सुतां घोर अंधारीरात्यमां पा
सामां साप दीठो तेऽथी पार्श्व २३॥ वद्धमाणंच० ते तीमज न
पनाथकीमांती ज्ञानादिके वध्या माटे वा प्रच्युगर्भेऽव्यापठे
सिद्धार्थराजा सर्व सारथी वध्या माटे वृधमान २४॥ च समु
चय ॥ १६ ॥

१६ रिठनेमि पासं तह वध्र माणंच ॥ ४

एव० ते अंम में पुर्वोक्तप्रकारे समस्त गुणस्तुतीकरी
नांमथकी ॥१७॥

१७ एवंमए अन्निथुआ ॥

विहुअ० ते वलीएतीर्थकर केहवाठे वीसेषप्रकारें धुणा
वीठे वा डुरकरीठे कर्मरूप रजमेल वा पुर्वे बांधां कषायथी
जे कर्ममल तेकारणमाटे प्रह्नीण जरा वयहांणी मरणप्राण
त्यागरूप ए नथी करवां तेथी ॥१८॥

१८ विहुअ रय मला पहीण जर मरणा ॥

चलण० ते एहवा चोवीसे पिण जिनवरा० ते श्रुतादि
जिनथकी अधीका माटे ॥१९॥

१९ चणवीसंपि जिनवरा ॥

तिष्ठयराण ते एहवा तीर्थकरते मुजने प्रसाद करता हो । एटले माहरे तमारुं ध्यानथायो ॥१०॥

१० तिष्ठयरा मे पसीअंतु ॥५॥

कितिअण ते कित्तिताते मनेकरी वचनेस्तव्या काय योग्ये वांध्या मनेकरीस्तुता वा चीत्या ॥ पुष्पादिके महीता वा पूजिता ॥११॥

११ कितिय वंदिअ महिआ ॥

जेएण ते एते वृषजादिक चोवीसें लोकजेप्राणी वर्ग मांही कर्ममल अजावे उत्तम सिद्धते वंठीतार्थ सिध्याजेद ना ॥ १२ ॥

१२ जेए लोगरुस उत्तमा सिद्धा ॥

आरुगण ते जावआरोग्य सिद्धि तेदनेअर्थेवोहि ते वो धि अरिहंत धर्मनीप्राप्ती तेज आरोग्यपणु मुजने लाज हो वा आपो ॥१३॥

१३ आरुगं वोहिलाजं ॥

समाहिवरण ते समादि वर प्रधान जावसमाधि सर्व आत्मगुणानुं प्रगटपणुं तेमुजने आपो ॥१४॥ ॥

१४ समाहि वर मुत्तमं दिंतु ॥६॥

चंदेसुण ते चंड्यकी नीरमल तर कर्म मल कलंक अजा वे पंचमि अर्थे सप्तमी वीजक्तीठे ॥१५॥

१५ चदेसुनिम्मलयरा ॥

आइचेसुण ते आदीत्य वा सूर्य तेषकी अधीक तरप्र कासकारकठो एटले केवलज्ञाने सहीतलोकालोक प्रकासक

॥यतः॥ गाथा ॥ चंदा इच्च गहणां ॥ पन्ना पयासेइ मित्रंखित्तं ॥
केवलिअ नाण लंनो ॥लोआलोअं पयासेइ ॥१॥ माटे ॥१६॥

१६ आइच्चेसु अहिअंपयासयरा ॥

सागरवरण ते सागरजे समुइ तेहमां वरजे प्रधान ए
टले सयंजू रमण तेथकीपण गंजीर परीसहादिकथी अहो-
न एहवा० ॥१७॥

१७ सागरवरगंजीरा ॥

सिद्धाण ते सिद्धवा कीण कस्यांठे सेपकर्म सिद्धीजे पर
मपद मुजनें आपो ॥१८॥ पद संपदातुल्य

१८ सिद्धा सिद्धिममदिसंतु ॥१९॥

गाथा ॥ अरुवीस पय पमाणा ॥ इह संपय वन्न डुसय
बप्पन्ना ॥ नामजिण डय रूवो ॥ चउवीसउण एस अहिगारो ॥१

पद	संपदा	गुरुवर्ण	लघुवर्ण	सर्ववर्ण
१८	१८	२८	११८	१५६

इतिश्री लोगस्स वा चोवीसउो समाप्तः ॥

॥ अथ सामायकलेवानु पन्नखाणः ॥

॥ करेमिचंते ॥

करेमिचंतेण ते करुवुं हेजगवंत सुख कळयाण वंत वा
जयांत सातनय रहीत वा जवांतते च्यारगति च्रमण नीवा
रक सर्वकार्य गुरुआंणाइंमाटे

करेमि चंते ॥

सामाइअंण ते समजे समता ज्ञानादिगुणनो आयजे
लाज तेथाय जेहथी ते सामायक ॥

सामाश्चं ॥

सावङ्गं ते सावद्य तज्जु वेप्रकारेठे ॥ एकतो सर्वधी
बीजुं देशधी एवेजेदमा श्रावकने सघले सांमान्य अनुमती
ठे माटे सर्वपद नकहे ॥ पापसहीत मन वचन कायजे ज्यो
ग व्यापार तेपञ्चस्काणोकरी वर्जुवु वा नीपेधुंवु ॥

सावङ्गं जोगं पञ्चस्कामि ॥

जावनियमं ते जीहांसुधी नीम वा मर्यादा एटले जे
टलो काल व्रते रहुं ज्वन्यधी एकमुहुर्त्त वा वेवडी प्रमाण ॥
प्रयुपासना वा ग्रह्याव्रतनी सेवा वा पालवुं ॥

जाव नियमं पञ्जुवासामि ॥

डुविहंण ते पञ्चस्काणना च्यारजेदठे तेहमां डुविधत्रि
विध नेदेकरी करुंवुं ॥ तेकहेठे ॥

डुविहं तिविहेणं ॥

मणेणं ते मनेकरी वचनेकरी कायाएकरी ॥

मणेणं वायाए काएणं ॥

नकरेमिण ते नकरू आपे वा पोते ॥ नकारवेमिण ते
बीजापासे नकरावुं ॥

नकरेमि नकारवेमि ॥

तस्सण ते अतीतकाल वा गतकाल करेड्यु जे सावद्य
तेप्रते प्रतीक्रमु मनधी हेज्जगवंत मिञ्जाडुरु देवेकरी नीवरतु

तस्स जंते पण्णिकमामि ॥

निंढामिण ते आपणीसाख्ये ॥ गरिहामिण ते गुरुसा
ख्ये एटले सर्वकार्य गुरुने कहेवा पुर्वक ॥

निंदामि । गरिहामि ॥

अप्पाणं ते आत्मानं वा कायाने सावद्ययोगथी व्यु
त्श्रजामी तजुतुं ॥

अप्पाणं वोसिरामि ॥ इति ॥

॥ अथ सामायक पारवानुं ॥

॥ सामाश्य वयजुतो ॥

सामाश्यं ते सामायक व्रतसहीत वा युक्त पणे ॥

सामाश्य वयजुतो ॥

जावणं ते आदरुंतिहांथीमानी यावत होय नियम वा
मर्यादा नियम संयुक्त वा सहीत तीहां सुधीमां ॥

जाव मणे होई नियम संजुतो ॥

बिन्नईं ते बेदाय वा कपाय असुन्नजे माठां कर्म जीव
ने डखदाइ हेवां ॥

बिन्नईं असुहं कम्मं ॥

सामाश्यं ते सामायक कखुं वा सामायक सहीत र
ह्यो तेटलीवार ॥

सामाश्य जत्तिआवारा ॥१॥

सामाश्यं ते सामायक कखे वा वीथें ॥

सामाश्य मिठं कए ॥

समणोइवणं ते श्रमण वा महात्मा वा साधुनीपेखे
श्रावक होय जेहनणी वा जेमाटे ॥

समणोइव सावजं हवई जम्मा ॥

एएणं ते इणें कारणेकरिनें ॥

एएण कारणेणं ॥

बहुसोण ते घणीवार सामायक करवुं ॥

बहुसो सामाईयं कुज्जा ॥

सामाइकण ते सामायक विधिसहीत जेमेलीधुं जाव
त वीधीसहीत तेम पाखुं समाप्तकरवुं ॥ वीधीसहीत करतां
जेकोइं परमादादीकथी अविप्रि आसातना वा अवज्ञा थइ
होयते आसातना हुं मने वचने कायाइं करी मिच्चामिडक्कमं
ते फोकटहो मुजने तेडकृत ॥ इति ॥

सामाइक विधि लीधुं विधिं

पाखुं विधिकरतां जेकाइं अ

विधि आसातना हूइ होइं ते स

विहुं मने वचने कायाइं करी

मिच्चामि डक्कमं ॥ ॥ इति ॥

गाथा सामाइअण ते सामायकनेवीरे पोसहनेवीपे जे
टलो कालरह्यो ॥ जेजीवनो काल जाइं ॥ ते आत्माने सफ
लथयो जाणवो ॥ तेवीना जेकाल संप रह्योते संसार फल
हेतु जाणवो ॥

सामाइअण पोसह संधिअस्स ॥

जीवस्स जाई जो कालो ॥

सो सफलो बोधवो ॥

सेसो संसार फलहेउ ॥ १ ॥

इति सामायक पोसह पाखापठे ज्ञावना गाथा ॥

॥ अथ सव्वलोए ॥

सव्वलोएण ते सर्व वा समस्त लोकमां अरिहंतनां चै
 त्ये तेवदवाने अर्थे करुणुंहु कायोत्सर्ग ॥ वोसीरामो सुधी
 अर्थ पुर्वनीपरे ॥ सर्वलोकपदे त्रणेलोकना थापनाजिनली
 धा तेकहेठे ॥

१ अधोलोके संख्याण ३३९०००००० चमरादी ज्वनेण

२ उर्ध्वलोके संख्याण ८४९३०९३ सौधर्मादी वैमानेण

३ तीर्णे लोके संख्याण व्यंतर जोतसिमां असंख्याताण ते
 सव्वलोए अरिहंत चेइआणं ॥

करेमि कानुस्सग्गं ॥ ॥ इति॥

॥ अथ जगचिंतामणि ॥

जगचिंतामणिण ते जगतनेवीषे चिंतामणि रत्नसमा
 न मनोइठीत दायकठो ॥ त्रएय लोकना नाथ ठाकोरठो ॥

जग चिंतामणि जग नाह ॥

जगगुरु० ते जगतनागुरुठो मोहमारग देखाडवेकरीनें
 जगतना प्राणीगणने ज्ञावदयाएकरी राखनारठो ॥

जग गुरु जग ररक्षण ॥

जग बंधवतेण जगतप्राणीगणने व्यसन कष्टथी राख
 वा बंधवसमानठो ॥ जगतजंतु साथनें इठीत पुर पोहो
 चारुवा सार्थवाहसमानठो ॥

जग बंधव जगसत्त्ववाह ॥

जगज्ञावण ते जगतना ज्ञाव वा स्वरूप जाणवाने वी
 चक्षण वा माहाठो ॥

जग ज्ञाव विअरक्षण ॥

अथावयण्ते अष्टापद परवत् उपर स्थाप्यांठेरूप जेहनां।

अथावय संठविय रूअ ॥

कम्मठण्ते ज्ञानावर्णिआदेँ आठजे कर्म तेहनोवीनास
कस्सोठे जेणो ॥ सुधध्यांनयोगेँ ॥

कम्मठ विणासण ॥

चौवीसंपिण्ते एहवाचौविस पीण जिनवर जयवंतावतोँ ॥

चउवीसंपि जिणवरजयंतु ॥

अप्पमिहयण्ते नथीहणातु कोइथी सासन वा आइहा
जेहती एहवा ॥

अप्पमिहय सासण ॥१॥

कम्मजूमिण्ते कर्मजे असिआदी सस्त्रथी मसिजे लीप
वादिकथी क्कसिते खेति प्रमुखथी आजीवीका जेजुमीइंते
कर्मजुमीण्पांच जरत पांच ऐरवर्त ॥ एदइ अनीअत ने
पांचमहावीदेहते सदाकाल नीयत कर्मजुमीमां ॥

कम्म भूमिहिं कम्म जूमिहि ॥

पढमण्ते प्रथम संघयण वज्ज ऋपज नाराचनांमे हाम
बंध रचनाना धणी ॥

पढम संघयणि ॥

उक्कोसयण्ते उत्कष्टेकाले १७०जिनवर वीचरता लाने
वा पांमीइं ॥ तेकीमण्पाचजरतमांपांच ऐरवर्तमां एमदस तथा
पांचमहावीदेहमां प्रतेके वत्रीस विजयो तेमाएँकसोसाठ सर्व
मली १७० श्रीअजितनाथवीजाप्रभुनेवारें ॥ जिनवर वीचर
ताहता वा पांमीए ॥

वंडण्ते वांडुं पुर्वोक्त सर्वजिनप्रत्ये ॥

वंड जिन सवेवि ॥३॥

सत्ताणावईण्ते हवे त्रएयलोकमां जिन भुवनसंख्याकहेठे

॥ सताणुं हजार ॥

सत्ताण वइण्ण सहस्सा ॥

लखाण्ते उपन्न लाख ने आठ कोड ॥

लखा उप्पन्न ५६ अठ्ठ कोमीठ ॥

वत्तीससयण्ते वतीसेने व्यासी ॥

वत्तीससय ३९ वासिआइण्ण ॥

तिअ लोएण्ते त्रएयेलोकनां चैत्य वा जिन भुवन वांडुं

॥ एटलेंण ५७००३८३ श्रयां ॥

तिअ लोए चेइए वंदे ॥४॥

हवे तेप्रासादनी सर्व प्रतीमानी संख्या कहेठें ॥ पन्नरसण्ते
पनरसे कोम ॥

पन्नरस कोमि सयाइं ॥

कोमिण्ते बेहेतालीसकोम अठावनलाखण ॥

कोमि बायाल लख अमवन्ना ॥

ठत्तीसण्ते ठत्तीस हजार ने एसी ॥

ठत्तीस सहस्स असिआइं ॥

सासयण्ते १५४३५८३६०८० एटला सास्वता वा अक्र
त्रीम बीव वा प्रतीमा प्रणमुहु ॥

सासाय विंवाइं पणमामि ॥५॥

जंकिंचिण्ते जेकांइं नांमतीर्थे ॥

जं किचि नाम तिष्ठं ॥

सग्गे०ते स्वर्ग वा उर्धलोके । पाताल वा अधोलोके । मनु
प्यलोके वा त्रीणिलोके । एम त्रएयेलोकें ॥

सग्गे पायाले माणुसे लोए ॥

जाइंणते जेटली जिनप्रतीमा वा जिन विंवहोइं ॥

जाइं जिण विंवाइं ॥

ताइंणते तेटला समस्त वा सघला प्रणामुबुं ॥

ताइं सवाइं वंदामि ॥६॥

इति जगचिंतामणि चैत्यवन्दन ॥ समाप्तः ॥

॥ अथ नमुत्तुणं वा सक्रस्तव ॥

नमुत्तुणं०ते नमस्कार हो वाथाओ वा वाक्यालंकारें ॥
कोने तेकहेठे इहां त्रएय पाठठे ॥ तेकहेठे । अरिण्ठे ॥

१ अरिहंताणं—कर्म शत्रुं हएया तेमाटे ॥

२ अरहंताणं—इंझादिकने पूजवायोग माटे ॥

३ अरुहंताणं—कर्मबीजवालयु फरीवावबुनथी वा फरी संसा
रमां थावबुं नथी माटे ॥

तेमनें जगवंत प्रत्ये ^{यथा} ऐश्वर्यस्य? समग्रस्य रूपस्य ३
यशसः ३ श्रियः ४ धर्मस्याप थ प्रयत्नस्य ६ पणा जगइती गता
॥१॥ एमसमग्र इश्वर्यादिलक्षण वर्ते ते जगवंत ते प्रते विवे-
कीने स्तववा ॥१॥

१ नमुत्तुणं । अरिहंताणं २ जगवंताणं ॥

आइगराणं०ते आपआपणा तीर्पने वीपे सघली नीती
हेतु श्रुतधर्मनीत्यादीकर प्रत्ये ॥

तिष्ठयराणं० ते तीर्थकर प्रत्ये तीर्थते चतुरवीधसंघ साधुः
साधवीश श्रावकश्च श्राविका ष रूप वा प्रथमगणधर रूप ते
तीर्थकर प्रत्येण॥ सयंसं० ते आपणीमेलेज परोपदेशवीना
स्वयमेव बोधतत्व तेप्रत्ये ॥१॥

१ १ आर्द्धगराणं॥ २ तिष्ठयराणं॥ ३ सयंसंबुद्धाणं॥
पुरिसुत्तमाणं० ते पुरुषमां विशेष सत्ववन्त वा स्वजाव
थीज सर्वकाल असाधारण गंभीर्यादिक गुणयोग्य उत्तम ते
प्रत्येण ॥३॥

३ पुरिसुत्तमाणं १ ॥

पुरिस सीहाणं० ते कर्मशत्रु नीवारवा सूरु सीहनीपरे
सिंह तेप्रत्ये वा मतवादी गज मद नंजने सिंहतुल्य ॥तेप्रत्ये०

पुरिस २सीहाणं ॥

पुरिसवर० ते पुरुष रूप कमलमां पुंमरीक कमलनीपरे
प्रधान जेम कमल कर्दमथी उपनु जले वध्युं तेबेने तजी उ
पररहे तेम प्रभुपण कर्म पंकथी उपना जोगजलथी वध्या
तोपण तेबेमां लेपाता नथी तेप्रत्ये ॥

पुरिस वर ३पुंमरीआणं ॥

पुरिस० ते पुरुष्यमां जला गंधहस्ती समांन जेम सां
मान्यगज गंधहस्तीथी डुरजाय तीम प्रभुना महीमाथी सकल
इत उपड्व डुरजाइ तेप्रत्ये ॥३॥

पुरिस वर ४गंधहस्तीणं ॥३॥

लोगुत्तमाणं० ते लोकजे नव्य लोक तेहमां चौत्रीस
अतीसय सहीत उत्तम ते प्रत्ये ॥

४ १ लोगुत्तमाणं ॥

लोगण्ते लोकजे वीशेष नजीक सिद्धि गमन योग्य न
व्य प्राणीजने सम्यक्त बीज पमाननार रागादिक उपड्वथी
राखवाने योग हेमकारी नाथ तेप्रत्ये.

लोग २नाहाणं ॥

लोगहिआणण्ते सर्व एकेंडीयादि प्राणीवर्गने हीतदा
यक वा पचास्तीकायजे धर्मास्तीकाया दीक परूपवाथी हीत
दायक प्रत्ये

लोग ३हिआणं ॥

लोग पर्ईवाणंते लोकजे वीशेष संझीरूप तेहने देशना
रूप कीरणेकरी मिथ्यात्व अज्ञान अंधकार डुरकरे ते प्रत्ये ॥

लोग ४पर्ईवाणं ॥

लोगण्ते लोकजे गणधरादिक ने वीशेष तत्व प्रकाशक
माटे लोकप्रद्योत कारक तेप्रते ॥४॥

लोग पञ्जोअ ५गराणं ॥४॥

अजयण्ते सातजेजय तेहथकरिखनार तेमाटे अजय
दय तेप्रत्येण्ते जयनां नाम

- १ इहलोक-मनुष्ये मनुष्यथीजयते वा आनवनो;
- २ परलोक-मनुष्ये तीर्यचा दिकथीजयते वा परजवनो
- ३ आदान-आपनविस्तु परले ते जयण
- ४ अकसमात्-धरमांवेठां रात्रादिके जयतेण
- ५ आजीवीका-डुर्नीहादिके केमजीवीसतेण
- ६-मरणजय-प्राणवीयोग रोगादिके मरण ते.

७ अपजसन्नय—एकांमकरतां महारो अपजसन्नयसेते ॥
एसातन्नयनु वीशेष स्वरूप प्रवचनसारथी जाणवुं ॥४॥

५ अन्नय १दयाणं ॥

चरकुण्ते तत्वबोधरूप ज्ञान दृष्टि दायक तेप्रत्ये ॥

चरकु १दयाणं ॥

मग्गण्ते संसारभ्रमण उन्मारगथी नीवारी मोहादिक
दुयोपसमेन ज्ञानादिमोक्षमार्ग गुणावांणे वीसेप पमाप्ते
तेप्रत्येण ॥

मग्ग ३दयाणं ॥

सरणण्ते रागादिकथी नयन्नित सत्त्वनेत्राण वा रद्धक
तेसरण दायकप्रत्ये ॥

सरण ४दयाणं ॥

बोहिण्ते जलु दर्शनजे सम्यग् दर्शन दायकतेप्रत्ये ॥
एपुवोक्त अन्नयादि पदतेसर्वे वीषेपगुणप्राप्तीअर्थे ॥५॥

बोहि ५दयाणं ॥५॥

धम्मण्ते धर्मजे मुनि धर्म ग्रही वा श्रावक धर्मदायक
अधीकनीमीत हेतु तेप्रत्येण ॥

६ धम्म १दयाणं ॥

धम्मण्ते समस्त वस्तुधर्म यथायोगे अवसरउचीत
उपदेशक वा यथार्थ कथक तेप्रत्येण

धम्म १देसयाणं ॥

धम्मण्ते धर्मवसीकरनार मोक्षफल उपनोगथकी वा
धर्मवृथी पमाप्नार नायक तेप्रत्येण ॥

धम्म नायगाणं३ ॥

धम्म० ते धर्मरथ सम्यग् मार्गे चलावनार मार्गं च्रष्टने
मारग दाधक तेप्रत्ये मेघकुंमार वत् ॥

धम्म सारहीणं४ ॥

धम्म वर० ते धर्मतेज वर वा प्रधानं ध्यारगती नो अं
तकरवायकी धर्मवर चाउरंत चक्रवर्ती वा मिथ्यात्व अवर्त
कषायादिक भावशत्रु जीत्या तेप्रत्ये ॥६॥

धम्म वर चाउरंत ५ चक्रवर्तीणं ॥ ६

अप्पमि० ते नथी हणातु वा नथीखलातु कट जे वांस
नीभीत्य कुटजे जीत्यप्रमुख परवतादिकथी एहवु जलुं केव
लज्ञान सर्वत्र व्यापी वीशेष बोधरूप जेहनु तेप्रत्ये०

७ अप्पमिहय वर नाणं ॥ १

दंसण० ते बली वर प्रधान केवलदर्शन सामान्य बोध
रूप तेपणा पुर्वोक्तथी अखलीतठें जेहनु तेप्रत्ये तथा विअट्ट
ते वित्युठे उद्वस्थपणु जेहनु एटले आत्मानाज्ञानादिगुण
ढंकाएला हता ते ज्ञानावर्णिआदे घातीकर्म जवाथी प्रगट
थया ते प्रत्ये० ॥७॥

दंसण धराणं विअट्ट उउमाणं ९ ॥७॥

जिणाणं० ते रागादि शत्रुं जीत्या तथा तेमनें आलंब
ने रद्याजे नव्य प्राणी तेहने ज्ञानादिगुण देशाना देवे करी
जीतावे तेप्रत्ये ॥

८ जिणाणं जावयाणं १ ॥

तिन्नाणं० ते आपे नवसमुद् तरी पाख्य पांम्या बीजा

प्राणीउने संसारसमुद् तारक तेप्रत्ये ॥

तिन्नाणं तारयाणं १ ।

बुद्धाणं० ते बुद्धाजे ज्ञात तत्व स्वयमेवपणे तेप्रत्ये त
था बीजा योग्य जीवोने देशना देइ तत्वबोध करे तेप्रत्ये ॥

बुद्धाणं बोहयाणं ३ ॥

मुत्ताणं० ते भवहेतु कर्म पासथी मुकाणा ते प्रत्ये बी
जाने कर्मपासथी मुकावे तेप्रत्ये ॥७॥

मुत्ताणं मोअगाणं ४ ॥७॥

सवन्नूणं० ते सर्व वस्तु विशेषथि सर्व ज्ञाने जाणे
तेप्रत्ये । सवदरीसिणं० ते बीजे समये सर्व वस्तु समान्यपणे
देखे ते शीले सर्व दर्शि तेप्रत्ये०

ए सव नूणं १ । सवदरीसिणं १ ॥

हवे एकपदे सिद्धिगतीनां नामादि कहेठें ॥

१ सिव० ते उपड्वरहीत २ मयल० ते चालवानी की
रीयारहीत अचल ३ मरुअ० ते अरूज वा रोगरहीत ४ म
णंत० ते अनंतज्ञानयोगथी बेहरहीत अनंत ॥

सिव मयल मरुअ मणंत ।

एमरुक्य० ते ह्यहेतु अजावे अह्य मवा वाह०६।
ते अव्याबाध वा पीकारहीत अमूर्तिमाटे ७मपुणरावत्ति० ते
नथी फरी संसारमां आववुं ते अपुनरावर्ति ॥

मरुक्य मवावाह मपुणरावत्ति ॥

सिद्धिगति० ते सिद्धिगतीनां पुर्वोक्तनाम ध्यावायोग्य
लोकाग्र लक्षणा स्थानक पांम्या तेप्रत्ये ॥

सिद्धिगद् नाम धेयं ठाणं संपत्ताणं ॥

नमो० ते नमो जिनप्रत्ये जिअण० ते जीत्याठे नय प्र
त्ये तेमने ।

नमोजिणाणं जिअजयाणं ॥

इहां स्तवनामाटे पुनरुक्तनही ॥यत॥गाथा ॥ सज्ञाय
जाण तवो ॥ उसहेसु उवएस थुइ पयाणेसू । संतगुण कि
त्तणेसुअ ॥ नहुंतिपुणरूत्त दोसान ॥१॥ इडेकड्याणके कहुं
माटे सकस्तव कहीएठे ॥ हवे त्रिकालसमंदी अरिहंत वांद
वाअर्थे पुर्वाचार्यकृत गाथा तेहनो अर्थ जेअ अईआण ते जे
गतकाले सिद्धयया ॥

जेअ अईआ सिद्धा ॥

जेअ० ते जेअवतेकाले सिद्ध थस्ये

जेअ नविस्संत णागए काले ॥

संपइ० ते जेवली हालकाले वरतेठे ।

संपइअ वट्टमाणा ॥

सवे० ते जेपुर्वोक्त समस्तने त्रीवीध्यजे मन वचन का
यार्थे वांडुं ॥ इति ॥

सवे तिविहेण वंदामि ॥ इति ॥

पद	संपदा	सर्ववर्ण	लघुवर्ण	गुरुवर्ण
३३	ए	३९७	३६४	३३

अथ जावंती वे०

इवे त्रएयलोकनां चैतवादवाने कहेठे ॥

जावंति० ते जावत वा जेटला जिननां चैत्य वा प्रा

साद तेटलां ॥

१ जावंति चेइआइं ॥

उहेअ० ते उर्धजे वैमानीकमांनां अधो-सुवनपतीआ
देमानां तिरियते मनुषलोकादिकनां एम त्रण्ये लोकनां

२ उहेअ अहेअ तिरिअ लोएअ ॥

सवाइं० ते सर्व तेटलां चैतप्रतें हुं वांडुं ॥

३ सवाइं ताइं वंदे ॥

इहणते हुं इहां रहोथको तीहां रहां चैतप्रत्ये ॥

४ इह संतो तब संताइं ॥१॥

हवे साधु मुनिराज त्रीगालोकेरह्यातेवांडुं ॥

जावंतणते जेटलाठे कोइपण साधु मोक्ष पंथनेसाध

ता शुद्ध मारग पालक परुपक

५ जावंत केवि साहू ॥

जरहेणते जरत पांच औरवत पांच महावीदेह पांच ए
पन्नरे क्षेत्रना ॥

६ जरहे रवय महाविदेहेअ ॥

सवेसिणते समस्त वा संघला तेमने प्रणाम करुं ॥

७ सवेसि तेसिं पणउं ॥

तिविहेणणते त्रीवीधते मन वचन कायाइं करीने केवाठे
ते मुनिराज त्रीवीधे मनआदे त्रण्ये मंमथी वीरमाठेतेमने वांडुं.

८ तिविहेण तिमं विरयाणं ॥९॥

संपदा

८

पद

८

सर्ववर्ण

७३

गुरुवर्ण

४

लघुवर्ण

६९

॥ अथ उवसग्गहरं ॥

इवे उपसर्ग हर स्तवन पुर्वे श्रीभद्रबाहुस्वामीइं संघ
ना आग्रहर्थी संघना उपडव नीवारवा कस्युठे ॥ उवसग्गण
ते उपसर्ग देवादिकना करेलाने हरवा वा वारवा समरथ ए
इवो पार्श्वनामे यद्द वा घरणीघरादि

१ उवसग्ग हरं पासं १

पासं० ते त्रेवीसमाश्रीपार्श्वनाथना सासननो सेवक ते
पार्श्वप्रचुने वांडुं केहवाठे ते प्रचु कर्मजे ज्ञाना वर्णिआदें
घन जे नीवम-तेशकी मुक्काणाठे

२ पासं वंदामि कम्म घण मुक्कं २ ॥

विसहर० ते दशजातीना सर्व तेहनु वीप वा ऊर तेह
नो हरणहार वा विपघरजे क्रोधादिक ज्ञाव सर्प तेहनुजेवि
प तेहने उपसमादिकेकरी समस्त नत्तानार एहवानेवली

३ विस हर विसनिन्नास ३ ॥

मंगल० ते मंगलीकजे कळयाण रूपजहमी तेहनु घर
नीवास स्थानक एहवा श्रीपार्श्वनाथठे ॥

४ मंगल कळ्हाण आवासं ४ ॥ १ ॥

विसहर० ते हेस्वामी तमारानांमनो महीमातेरूप विप
घर फुलींग एहवेनामे मंत्रठे ॥

५ विस हर फुलींग मतं ५

कंठे० ते एमंत्र जेप्राणा कंठे घरे सदाय

६ कंठे धारेइ जो सया मणुठं ६ ॥

तस्त० ते प्राणीनें सूर्यादि माठाग्रह कास स्वासादिक

रोग मरगी ॥

७ तस्स गह रोग मारी ७ ॥

दुष्णते माठो ताव वा ज्वर जाय उपसमे ॥

८ दुष् जरा जंति उवसामं ८ ॥१॥

चिच्छणते रहो डुरे वा वेगलो रहो बीजा तप जप हो
म मंत्र कष्टदाइ ॥

९ चिच्छं दूरे मंतो ९ ॥

तुष्णते हेपार्श्वप्रक्षु तुज्जप्रते प्रणाम कीधोथको पिण
बहु वा घणाफलने देनार थाय वा होय ॥

१० तुष्ण पणामोवि बहुफलो होई १० ॥

नरतिरिएणते मनुष्य तिर्यंचगतिमां पण जीव ॥

११ नर तिरिएसु वि जीवा ११ ॥

पावंति० ते पांमेनही डख असाता लक्षण दोगंच जे
वली दरीद्र पणाप्रते

१२ पावंति न डरक दोगच्चं १२ ॥३॥

तुहणते तुमारुं समकीत वा नीश्चे दर्शन पांमे थकें

१३ तुह समत्ते लद्धे १३ ॥

चिंतामणिणते एसमकीत कहेवुडे तेकहेवें ॥ चिंताम
णि रत्न तथा कल्पवृक्ष थकीपिण अधीकडे एटलें तेतो मागे
तेने आज्ञवसमंदी पुज्जलीक कृण वीनासी सुखदाइ ने सम
कीततो जावत मोक्षसुषदाइ माटे अधीकडे ॥

१४ चिंतामणि कप्पपायव प्रहिए १४ ॥

पावंति० तेवली तेजीव पांमे नीरवीघनपणे अंतरायवीना

१५ पावंति अविग्घेणं १५ ॥

जीवाण्ते जीव अजरा मरं स्थानक एटले जरा वा व
यहांणी मरण वा प्राणत्यागपणा रहीत एहवा मोक्षस्थान
लोकाग्र प्रत्ये ॥

१६ जीवा अयरा मरं ठाणं १६ ॥४॥

इअण्ते हेप्रत्तु महाजसजे त्रीलोकव्यापी यस कीर्ति
तीर्थकरनामकर्म पुन्य उदए, एम पुर्वोक्त प्रकारे सम्यग्
संस्तव ॥

१७ इअ संथुत्त महा यस १७ ॥

जत्तिण्ते हवे तेस्तवन जगतीना समोहे एटले अंतरं
ग जावे पुरीत रदय वा मन तेणेकरीने

१८ जत्ति जर निप्ररेण हिअएण १८ ॥

ता देवण्ते हेदेव तेकारणमाटे दे वा थाप्प मुजने वो
धी वा धर्मनी प्राप्तीप्रते ॥

१९ ता देव दिक्ख वोहिं १९ ॥

जवे जवे० ते नवोज्जव वा जन्म जन्मने वीपे हेपार्श्व
जिन सामान्यजिनमां चंइसमान जीहांसुधी मोक्षनपामुं
तिहांसुधी तमारा मारगनी वा तमारी वांणीनी सरधा
हज्यो ॥ इति ॥

२० भवे भवे पास जिणचंद २० ॥५॥ इति ॥

पट संपदा गुरुवर्ण लघुवर्ण सर्ववर्ण

२० २० २० १६५ १८५

॥ अथ जयवीथराय ॥

जय० ते जयवंता वरतो हे वितराग जगत गुरु वीस्व
नाथ जगतमां महोटा नाथ वा स्वामी

जय वीश्रराय जग गुरु ॥

होउणते हो वा थायो वा जवतु मम वामुजने तुमारा
प्रज्ञावधकी हेजगवंत ॥

होय मम तुह प्पज्ञावउ जयवं ॥

जव० ते जव वा संसार निर्वेद वा वैरागता एटले जव
दुःखथी नीकलवानीइडा । मार्गानुसारी एटले माठामारग
तजवेकरीने तत्वनी प्राप्ती रूप०

भव निवेउ मग्गाणुसारिआ ॥

इठ० ते इष्ट फल सिद्धि वा आजवसमंदी इठीत प्राप्ती
रूप चीत समाधीपणुं ॥

इठ फल सिद्धी ॥१॥

लोग० ते लोकमां वीरुध जे निंदनीक कार्य तेहनो
त्याग वा तजवु एटले सर्वज्ञादिकनी निंद्यादिक तजवी०

लोग विरुध चाउ ॥

गुरु जण० ते गुरुजनजे माता पीत्यादिकनी पूजा जक्ति
वली परना अर्थ वा कांमनु करवुं वंठा इहीत चवली अर्थे ॥

गुरु जण पुआ परउ करणं च ॥

सुहगुरु० ते शुभ गुरुनो जोग एटले वीसेष श्रुत चा
रीत्र वंत आचार्यनो संजोग तेमना हीतउपदेश वचननी
सेवना आराधवु ॥

सुह गुरु जोगो तवयण सेवणा ॥

आज्ञवमां अखंन् रहो संपुरण प्रणीध्यानरूप पण
नही नीआंणारूप ॥ एवेगाथा गणधरकृतवे ॥

आज्ञव मखंन्ना ॥१॥

वारिऊई० ते इहां जिनआगममांजोपिण वाखुं ठे नी
आणानु करवुं ॥

वारिऊई जइवि नियांणं वंधणं ॥

वीअरायण० ते हे वीतराग तुमारासिघांतिं ॥

वीयराय तुह समए ॥

तहवि० ते तोहेपिण मुजनें होजो तुमारी सेवा

तह वि मम उऊ सेवा ॥

जवेजवेण० ते जवो जव वा जन्मो जन्म तुमारा चरण
कमलनी ॥

जवे जवे तुम्ह चलणाणं ॥३॥

उकखउ० ते उःखते असातादायक कर्मते ज्ञानावर्णा
दिक तेहनो कयवा नास ॥

उकखउ कम्म खउ ॥

समाहि० ते समाधी वा समभावे वा पंथित मरण व
ली बोधी वा समकीत धर्मनी प्राप्ती वा लान ॥

समाहि मरणं च वोहि लाभोअ ॥

संपऊउ० ते संपजो वा थाउ मुजने एह पुर्वोक्त लान

संपऊउ मह एअं ॥

तुहनाह० ते तुमने हेनाथ तुमने परणाम करवायकी

तुह नाह पणाम करणेणं ॥४॥

सर्वमंगलपते सर्वजे मंगलीक दही धरो प्रमुख द्रव्य
मंगलीकमां उत्कष्टु मंगलीक ॥

सर्वमंगल मागल्यं ॥

सर्वपते समस्त कल्याणनु कारण वा हेतुठे ॥

सर्वकल्याण कारणं

प्रधानं पते प्रधान वा श्रेष्ठे वाकीसर्वधर्ममां

प्रधानं सर्व धर्माणां ॥

जैनं पते श्रीजिनेश्वरनु शासन वा वचन जयवंतु वर्तो
॥ इति वा समाप्तः ॥

जैनं जयति शासनं ॥५॥ इति ॥

पद	संपदा	गुरुवर्ण	लघुवर्ण	सर्ववर्ण
३०	३०	३३	१६८	१९१

॥ अथ अरिहंत चेइआणं ॥

अरिपते अरिहंतजे नाव अरिहंतनां चैत्य जेहथी ची
त समाधी करते चैत प्रतीमा लक्षण ॥

१ अरिहंत चेइआणं ॥

करेमि पते नावअरिहंतने वंदनादिक नीमीत्य करुवु
हुं कानसगं एसबंधेकायाने वोसरावुवु वा नीवर्तावुवु बी
जाकार्योथी ॥१॥

करेमि कानस्सगं ॥१॥

वंदणपते जला योगवमे करीने जेहवु वांदे फलथाय
तेहवु मुजने कानस्सगथी फल थान वत्तिआएते आर्ष वा
पुर्वसुपुरुष वचनठे ॥

१ वंदण वत्तिआए१ ॥

पूजणते पूजन गंध मालादिकधी जे फल तेकाउस्स गगधी हो ॥

पूअण वत्तिआए२ ॥

सकारण ते वस्त्र आच्युपणादिके पुजा करे जे फल ते काउस्सगेण हो ॥

सकार वत्तिआए३ ॥

सम्माणते स्तवनादिक गुण कीरतनधी जे फल था य ते काउस्सगधी होण

सम्माण वत्तिआए४ ॥

वोहिणते जिनधर्म तेहनो जे लाज वा समकीतनु पां मवु एटले आवते काले जिनधर्म वा समकीत पांमु ते नी मीते काउस्सग करुवु ॥

वोहि लाजवत्तिआए५ ॥

निरुवसगणते जन्म जरा मरणादिक उपसर्ग थकी र हीत वा एटले मोक्षसुख पांमवा नीमीते काउस्सग करुवु ॥ श्रधादिक सहीत ते वीना कखे सुंते कदेठे ॥१॥

निरुव सग वत्तिआए६ ॥२॥

सघाणते पोतानी स्वरुचिइं नही वल्लानी योगादीके

३ सघाए१

मेहाणते मेधा वा ज्ञानी बुधीइं तजवा आदरवाना ज्ञानयुक्त नही जन्ता वा मुरपता सही तेण थपवा मर्यादा सहीत नही नुन्या धीक ॥

मेहाए१ ॥

धिर्इए० ते धृती जे मन स्वस्थपणें नही रागादिक आ
कुलीत मन

धिर्इए३

धारणाए० ते अरिहंत गुण अविसारणरूप पणे नही
स्थुन्यतापणे ॥

धारणाए४

अणुप्येहाए० ते अरिहंतना गुण एज वारंवार चिंतन
करवे करी नही वीकल्पे

अणु प्येहाए५ ॥

वद्वमाणीए० ते पुर्व सर्धादिक पांच गुण वा जेद ते सा
थे संबंघ सहीत ब्रधी अर्थे ॥

वद्वमाणीए६ ॥

गामि० ते ए हेतु माटे रहुबु काउस्सगग करुबुं अन्न सि
ष्य प्रसन्न पुर्वे करेमी कहुं हतु वली केम कहुं तेहनो उत्तर ती
हां करीस्य एम क्रीया सनमुख अर्थे इहां करण अर्थे ॥ फेर
प्रसन्न सुं सर्वथा काया नसराववी उत्तर० अन्नब्रज्ज० दिक आ
गार सहीत०

गामि काउस्सगगं७ ॥३

अन्नब्रज्ज० ते पद पुर्व वरणव्युंठे० हवे अरिहंत चेइआणं
तथा अन्नब्रज्ज नससिएणं एवेनां पदादि कहेठे ॥ गाथा ॥ अ
रिहं वंदण सदा ॥ अन्नबू सुहुम एव जा ताव ॥ अरु संपय
ते आत्ता ॥ पय ॥ वन्न डसय गुण तीस हिया ॥१॥

अरिहंतना० पद संपदा गुरु लघु सर्ववर्षा

१५—३—१६—७३—८९

अन्नतना० २८—५—१३—१२७—१४०

वेनाकुल० ४३—८—२९—२००—२२९ ॥ इति ॥

॥ अथ पुस्करवरदी ॥

पुस्कर० ते पुस्करवर द्वीप त्रीजो ते अरध मानुपोतर
परवत मांहीद्वयो

पुस्करवर दीवहे ॥

धायई० ते धातकीखंरु वीजो द्वीप तथा जंबूद्वीप प्र
थम ए अदीद्वीपमां

धायई संमेत्र जंबु दीवेअ ॥

अरहे० ते अरत क्षेत्र मेरु थकी दक्षणा दिशी लवण
समुद्र हीमवंत परवत मध्य वरती ॥ एरवत क्षेत्रते मेरु
थकी उत्तर दिशी लवणसमुद्र तथा शिखरी परवत मध्य व
रती ॥ विदेह ते महावीदेह क्षेत्र ते मेरु थकी पूर्व पत्नीम
दिशीं ए त्रणय क्षेत्र जंबूद्वीपमां तेजनांमे ६ धातकीखंरु
मां ६ पुस्करवर अर्धमां सर्वे मली पन्नर क्षेत्र थयां तेहमां
अरहेरुवय विदेहे ॥

धम्माइगरे० ते धर्म जे श्रुतधर्मनी आदिना करनार
वा परूपनार तेमने नमु स्तवु ॥१॥

धम्माइ गरे नमंसामि ॥१

इवे श्रुतधर्मनी स्तवना करेवे ॥ तमतिमिर० तेज जे
अज्ञान ते रूप तीमीर वा अंधकारं अथवा वद सृष्ट निघत्त

भेदे ज्ञानावरणीञ्च कर्म तिमिर तेहनो पमल वा समोह तेहने
तम तिमिर पमल ॥

विद्वंसणस्सण ते वीध्वंस वा वीनास करे जे वली सुर
जे देवताना समोह नरेण्ड वा राजाना गण तेमने महीत
वा पुजीत

विद्वंसणस्स सुर गण नरिंद महिअस्स ॥

सीमाण्ते मर्यादा धरे ते सीमाधर ते श्रुतप्रते वंदे वांडवु ॥

सीमा धरस्स वंदे ॥

पप्फोमिअण ते प्रकसपणे फोमी वा त्रोमी विवेकीए
मोहरूप जाल मिथ्यात्वादिरूप जेणे करीने एहवु श्रुतज्ञान
तेहना वली गुण देखामे ठे काव्ये ॥

पप्फोमिअ मोह जालस्स ॥९

जाईण ते जनमनां दुःखने जरा ते वयनी हांणी वा
वृद्धपणाना दुःखने मरण ते प्राण त्याग दुःखने सोग ते इष्ट
वीयोगे दुःख धरवा रूप दुःखने सर्वथा नाश पमानार

जाई जरा मरण सोग पणासणस्स ॥

कद्धाणण ते कड्याण वा आरोग्य पुष्कल वा घणु न
ही थोडु वीशाल वा वीस्तीरण सुख पमाने एहवुं ॥

कद्धाणण पुष्कल विसाल सुहा वहस्स ॥

कोदेवण ते देव वैमानीक दानव जुवनपती आदे नर
जे मनुष्य तेमना इंद्र ते सुधर्मादीक चक्रवृती तेहना समु
हे अर्चति वा पुजीत एहवु

कोदेव दाएव नरिंद गणान्नि अस्स ॥

धम्मस्स० ते धर्म जे श्रुतधर्म ते सार पांमीने कोण प्रमाद करें न कोइ करें ॥

धम्मस्स सार मुवलप्रा करे पमायं ॥३॥

सिद्धे ज्ञो० ते चतुर्थी ने वामे सप्तमी वीचकी ठे ॥ सिद्धमय हे लोको देखो प्रतीष्टीत समस्त नय व्यापकपणे त्रीकोटी समस्त शुधपणे देखो उद्यमे करीने नमस्कार करो जिनेश्वरनां आगम प्रते नंदी० ते वृधीने अर्थे सदा नीरंतर संयम ते चारीत्र हो वीशेप पणे ॥

सिद्ध नो पयउ नमो जिण

मए नंदी सया संजमे ॥

देव० ते देव वैमानीक नाग धरणेंद्रादिक जूवनपती सुवर्ण ते जले वर्णे सहीत जोतिपि सुर्यादिक किंनरते व्यं तरादिक तेमना गणे ते समुहे वता जावें अरचीत एहवुं ॥

देवं नाग सुवन्न किन्नर

गण स्सप्पुअ जावच्चिए ॥

लोगो० ते ज्ञानादी जे लोक ते इहां श्रुतज्ञानमां प्रतीष्टीत ठे वा सर्वे ज्ञानादि गुण श्रुतज्ञान वस्यठे तथा जगत जे त्रण्य लोक ज्ञेअपणे मृत्या मनुष्या उपलक्षणथी तिर्यच नारकग्रहवा सुर देव वैमानीक उर्ध्वलोकं एम त्रण्ये

लोगो जउ पयठिउं जग

मिणं तेलुक मच्चासुरं ॥

धम्मोवट्टन० ते एहवा प्रकारनो श्रुतधर्म वृधी पांमो साश्वतो अर्थथी वीजय ते परवादि जितवे धम्मुत्तरं चारी

त्रधर्म प्रधान वृध हो वा हे मोक्षार्थी ज्ञान व्रधी पमामो
इति उपदेशः

धम्मो वद्धं सासं विज

यं धम्ममुत्तरं वद्धं ॥४॥

सुअस्सं ते श्रुत तेज वंदनादि नीमीते करुवु काउ
स्सग्ग ॥ श्रुतज्ञान ते अष्टप्रवचन माता सामायकादी चउ
द पुर्व सुधी जगवंतने समग्र इश्वर्यादिक सहीत इहां थोय
पण श्रुतज्ञाननी कहेवी ॥ गाथा ॥ सुअनाण ज्ञाय रूवो ॥
अहिगारो एस होइ सत्तमउ ॥ इह पय संपय सोलस ॥ न
वुत्तरा वन्न डुत्ति सया ॥१॥

॥ सुअस्स जगवउ ॥

॥ करेमि काउस्सग्गं ॥

पद	संपदा	अक्षर	गुरु	लघु	इति॥
१६	१६	२१६	३४	१८२	

॥ अध सिद्धाणं बुद्धाणं ॥

सिद्धाणं ते सर्व अनुष्ठान फलश्रुत एहवा सिद्धप्रते
वा चंतव्या अर्थ सिद्धा ते प्रते बुद्ध ते ज्ञानतत्व प्रते ॥

सिद्धाणं बुद्धाणं ॥

पारगयाणं ते संसार डःख जलधी पार पांम्या प्रते
परंपराए चउद गुणवाणां अनुक्रमे फरसी वा कयोपसम
जावे प्रथम दर्शन पठे ज्ञान पठे चारीत्र एम परंपराए सि
द्ध थया ते प्रते

पारगयाणं परंपर गमाणं ॥

लोक ते चन्द्रराज्य लोकने अग्रभागे सिद्ध सिद्धान्ते
परं ज्ञायमाने चन्द्रविसर्गं ज्ञाते पोहोता माटे ॥

लोअग्ग मुवगयाणं ॥

नमस्कार हो सदैव निरंतर सर्व सिद्ध जिण अजिणा
वि ते प्रते ॥

नमो सयां सब सिद्धाणं ॥२॥

जे ज्ञवनपति आदे देवतानों स्वामि माटे देवाहीदेव
आसन उपगारि विरसांमि माटे ते प्रते स्तवना करिंठे ॥

जो देवाण वि देवो ॥

जेहने देवता पण वेहाथ जोनि नमेठे ॥

जं देवा पंजली नमसंति ०

ते जगवंत प्रते देव देवि शक्रादि पुजेठे वा पुजीतठे ॥

तं देव देव महिअं ॥

मस्तकवडे करी एहवा श्रीमाहाविरस्वामि प्रते वांडवु

सिरसा वंदे महावीरं ॥३॥

एकवार पण नमस्कार प्रणांम ॥ करवें ॥

इको वि नमुक्कारो ॥

श्रुतजिन अवधिजिन ते मांही प्रधान केवलीजिन मा
ही वृषभ समान तिर्यंकर नाम कर्मना उदयथी उत्तम जि
नवर वृषज तथा विरस्वामि प्रते ते केहेवाठे ॥

जिन वर वसहस्स वद्धमाणस्स ॥

तिर्यंग नर अमर नारक जवानु जव लक्षणरूप संसा
र. जेहनि घणिते स्थिति छुखेकरि पार पामाय ते संसार

समुद्र ते थकि ॥

संसार सागराउ ॥

तारे पार पमाडे पुरुषने वा नारी स्त्रीने ॥

तारेइ नरं व नारिंवा ॥३॥

गीरनार पर्वतना सिखर मस्तक नागने विषे ॥

उज्जित सेल सिहरे ॥

दिक्षा केवलज्ञान शहश्रावन्नमांही पांस्या निषेधि के
हेतां पाप व्यापार निषेध्या वा निरवांण मोक्षठे जेहने ॥

दिक्षा नाणं निसीहिआ जस्स ॥

ते धर्मने विषे चक्रवर्ति ॥ समान ॥

तं धम्म चक्रवर्दि ॥

श्री अरिष्टनेमिकेण नेमनाथ स्वाग्निने नमस्कारहो ए
गाथा ॥ ॥ अंबिकानी ॥ ॥ आपी ॥

अरिष्ठ नेमिं नमं सामि ॥४॥

दक्षिणे च्यार पश्चिमे आठ उत्तरे दश पुरवे वे सर्व चो
विस श्री अष्टा पद पर्वतने विषे थापना ठे ते ॥

चत्तारि अठ दस दोय ॥

ते जिन ॥ ॥ चउविस ॥ ॥ प्रते ॥ ॥ वांघ्या ॥

वंदिआ जिणवरा चक्रवीस्सं ॥

परमार्थ पणे कळपना मात्रे निहि नदि अठा केण कृत
कृत्य थया ठे ॥

परमठ निधिअठा ॥

जे सिद्ध पोहोता ते सिद्धः सिद्धि मुजने आपो ॥

सिद्धा सिद्धि मम दिसंतु ॥५॥

श्री जिनसासेननु वैश्रावंच करे प्रवचननी रक्षा करवा
ने सावधान अत्रे गौतमस्वामि ॥ कथा ॥

वैश्रावच्च गराणं ॥

सर्व लोकने उपेड्वे प्रते शांति करे ठे ॥

संति गराणं

सम्यग दृष्टिने समाधि करे ठे गोमुख यक्ष प्रमुख
॥३४॥ ॥ चकेश्वरि प्रमुख यक्षणि ॥ ॥३४॥

सम्म द्विधि समाहि गराणं ॥

ते अाराधवा निमित्ते काउसग करु ॥

करेमि काउससगं अन्नठ ॥

॥ इति श्री संपूर्णः ॥

॥ अथ लिख्यते ॥

नमस्कार हो अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व
साधु प्रते ॥

नमोऽर्ह त्सिद्धा चार्योपाध्याय सर्वसाधुभ्यः ॥

संसार रूपि दावानलना दाहने विपे हे जगवंत तु
पाणि समान ठे ॥

संसार दावानल दाह नीरं ॥

मोहरूपणिजे धुलि तेहने हरवाने तु वायरा समानठे ॥

संमोह धुली हरणे समीरं ॥

मायारूप प्रथवि तेहने विदारवाने हे जगवान तु ह
ल समान ठे ॥

माया रसा दारण सारसीरं ॥

नमस्कार करुं एहवा श्री माहावीर प्रते वली जगवंत
केहवाठे गीरीसार केहतां मेरु पर्वतनीपरे धिर ठे ॥

नमामि वीरं गिरिसार धीरं ॥१॥

ऋक्तिए नम्याठे सुर वैमानिक दानव ऋवनपति मा
नव तेहना स्वांमि जेहने एहवा ॥

ऋवा वनाम सुर दानव मानवेन ॥

मुः कुट तीहां मोलति जे कमलनि आवलि जे श्रेणि
तेणे करि शोजित ठे चरण जेहना ॥

चूला विलोल कमलावलि मालितानि

पुख्या ठे अजिनत केण नमता जे लोक तेहनां समि
हित केहेतां मन वांठित ॥

संपूरिता भिनत लोक समीहितानि ॥

अत्यर्थं नमस्कार करु एहवा निरर्थकर जगवंतना चर
ण कमल ते प्रते ॥

कामं नमामि जिनराज पदानि तानि ॥२॥

ज्ञाने करी अगाध केहेतां गंजिर ठे प्रधानरूप रुडा प
दनी पदवी जे श्रेणी ते रूप जे पाणीना पुर तेणेकरि अ
निराम सोने ठे ॥

बोधा गाधं सुपद पदवी नीरपूरा जिरामं ॥

जिव इयारूप आंतरा रहित जे लहरी तेहने मिल्खे
करि अपार देह ठे जेहनु ॥

जीवाहिंसा विरल लहरी संगमा गाह देहं ॥

चुल्लिका रुपणी वेल ऊधान गुरु मोहोटा गम ते नैग
म संग्रह व्यवहार तेज रुप मणिरत्न संकुल केहेता संकिर्ण
ठे छखे करि पार पांमिइं जेहनो ॥

चुला वेलं गुरु गम मणी संकुलं दूर पारं ॥

प्रधान श्री वीरस्वामिनो आगम सिद्धातरुप समुद्र
प्रते आदर सहित हुं सेवु जले प्रकारें ॥

सारं वीरा गम जलनिधिं सादरं साधु सेवे ॥३॥

मुल लगे लह लहति धुलि केण कमलना परागना र
सना कणिआ तेहनी जे बहुल परिमल सुगंधी तेणे करी
लीढ लंपट एवी लोल फिरतिजे ब्रमरनि श्रेणि ॥

आमूला लोल धूली बहुल

परिमला लीढ लोलालि माला ॥

तेहना ऊंकाररुप शब्दे करि सार मनोहर सोजतां नि
रमल दल पत्र ठे जेहनां एवा जे कमल ते मांहे घरनि जे
चूमिका तिहा निवास ठे जे देविनो ॥

ऊंकारा राव सारा मल दल ॥

कमला गार जमी निवासेण ॥

ठायी सोजा तेहनो संजार समुह तेणे करि सार म
नोझ ठे वर प्रधान कमलठे जेहना हाथने विपे मनोहर ते
जवांन हार जेहना गलाने विपे सोजे ठे ॥

ठायी संजार सारे वर कमल

करे तारहारा चिराम ॥

वांणि भारति संदोह संघात ते रुप शरीरठे जेनें ते दे

वि मुज प्रते नव संसार तेहनो विरह कहीइं नास ते रूप
वर सिद्धि मुजने आपो सार एवी ॥

वाणी संदोह देहे नव विरह ॥

वरं देहि मे देवि सारं ॥४॥

चौविसमा तिर्थकर श्री माहावीरस्वामि जयवंता वर
तो ते केहवा ठे अनुपम एहवा स्वामि जेहने मेरु सिखरने
विषे इंझाणीजना पती एं वाज अवस्थामां स्नान कराव्युं ॥

॥ एहवा ॥

स्नातस्या प्रतिमस्य मेरु शिखरे ॥

शच्या विज्ञोः शैशवे ॥

इंझाणी केहविण रूप जोवाने विस्मयवंत अइ अकि ते
नाथी उपनो जे रस तेने न्हण करि थकि चांति वडे करि
ने नमेठे नयन जेहना ॥

रूपा लोकन विस्मया हतरस ॥

भ्रांत्या भ्रम चक्षुषा ॥

बुएठे प्रचुना नेत्रनी कांति ते केविठे उज्वल पवित्र
करिठे तेने खिरसमुद्रना पाणिनि आसंकावडे करिने ॥

नुन्मृष्टं नयन प्रभा धवलितं

हीरोदका शंकया ॥

मुख जेहनु जुवेठे वारंवार एवा श्री माहावीरस्वामि
ते जयवंता वरतो ॥

वक्रं यस्य पुनः९ स जयति श्री

वर्ध मानो जिनः ॥१॥

हंसना खजा तेने करी ह्याता जे कमल तेनि जे रज
तेणे करी पीलावर्ण तथा रक्तवर्ण एहवु खीर समुद्रनु जे पा
णी तेणे नखा एहवा ॥

हंसांसा हत पद्मरेणु कपिश क्षीरा
र्णवां नो भृतैः ॥

जे सोनाना कलस ते केहवाठे देवागनाना जे स्तन ते
नो जे भार तेनी संगाथे जाणे वाद न करता होय एहवा क
लस तेवडे करिने ॥

कुभैरप्सरसां पयोधरन्नर प्ररूप
र्दिञ्जिः कांचनैः ॥

रत्नसैल केण रत्ननो जे पर्वत तेनु जे शिखर एहवो जे
मेरुपर्वत तेना मस्तकने विपे जन्मा जिपेक केण जन्म उठव
कस्यो ठे जेहनो ॥

येपां मंदर रत्न शैल शिखरे ॥
जन्मा जिपेकः कृतः ॥

समस्त सधला सुर देवलोकवासि असुर प्रातालवासि
तेमना जे स्वामि तेमना जे समुह तेमणे एहवा ते जि
नप्रते हुं नमस्कार करुवु अनुक्रमर्थी ॥

सर्वैः सर्व सुरा सुरे श्वर गणै
स्तेषां नतोहं क्रमात् ॥ ९ ॥

तीर्थंकर जगवानना मुख थकी निकड्या एहवा जे
सिंहांत ते गौतमादिक गणाधर भगवाने रच्यां एहवां जे आ
चारांगादिवारअंग ते विशाल कहीईं विस्तीर्णवली केहवा ठे.

॥ अर्हं द्वक्त्रं प्रसृतं गणधर रचितं
द्वादशागं विशालं ॥

आश्चर्य कारी घणे अर्थे ज्ञेयतां मुनिना गणजे समुह
तेरुप वृषज धोरी तेमणें कंठने विषे ने हृदयने विषे गोचर
कस्यां एहवा बुद्धि मद्भि केण बुद्धिमान् एहवा वली केहवाठे ॥

॥ चित्रं बहुर्थ युक्तं मुनिगण वृषजै
र्जरितं बुद्धि मद्भिः ॥

मोक्षानु प्रथम द्वार बारणु तेरुप व्रत ते अणुवृतादि च
रणते चारीत्र तेनु फल जांणीइं जेनाथी ज्ञानठे ते ज्ञाव
दिवा समान ठे ॥

मोक्षाग्र द्वारजुतं वृत्त चरण
फलं ज्ञेयज्ञाव प्रदीपं ॥

जगतीवमे करिने निरंतर हुं अंगीकार करु समस्त श्रु
त जे सिद्धांत त्रयलोकनु सार ते ज्ञानठे एक ॥

जक्तया नित्यं प्रपद्ये श्रुत मह
मखिलं सर्व लोकै क सारं ॥३॥

कईम केण कचरादीके करि रहित निर्मल आकाशना
जेहवि श्यांमवर्णि कांति ठे जेहनी कृपा सूचक ठे लोचन
जेहनां नविन बीजना चंडमा जेहवी कांतिवाली ठे दाढ जे
हनी वली बालचंडनामे कर्ता पुरुष ॥

निष्पंक व्योम नीलं द्युति मल
सदृशं बालचंद्राभ दंष्ट्रं ॥

मत्तं प्रचंरु उनमत्त देह ठे जेहनो एहवो घटारव शब्दे

करीने जगतने चारेपास पुरतो एहवो जेहनु मदजल ऊरे
ठे एहवो ॥

मत्तं घंटारवेण प्रसृत मदजलं
पूरयंतं समंतात् ॥

जे दिव्य हस्ति ते उपर वेठो थको विचरे ठे आकाशने
विषे एहवो अजिलाखने आपनारो एहवो चिंतितरुप कर
वानी शक्तिठे जेहनी एहवो ॥

आरूढो दिव्य नागं विचरति
गगने कामदः कामरूपी ॥

जहू सर्वानुचूतिनामे आपो वर मम मुजप्रते सदा नि
रंतर समस्त कार्यनी सिद्धी आपो ॥

यद्दः सर्वानुचूति दिशतु मम सदा
सर्वकार्येषु सिद्धिं ॥ ४ ॥ इति

वांबुठु हे कमाश्रमण ॥

इच्छामि खमासमणो ॥

वांदवाने एटले सिपे पोतानि डवा जणावि शरीर स
क्ति सहित करिने ॥

वंदिछं जावणिजाए ॥

सर्व पाप व्यापारनो निषेध ॥

निसीहि आए ॥

अनुमति आझा आपो अवग्रहमांहि पेसवानि ॥

अणु जाणह ॥

मुज प्रते मव्या अवग्रह मांहि ॥

मे मित्र ग्गहं ॥

गुरु वांइवाविना बीजो सर्व व्यापार निषेध ॥

निसीही ॥

अधोकाय ते गुरुना पगप्रते माहरे मस्तक निलामे क
रि सं० फरसतां ॥

अहो कायं काय संफासं ॥

खमज्यो भे केहतां हे भगवान माहारा शरीर फरस
थी जे किलामणा उपनि ते ॥

खमणिज्जो जे किलामो ॥

ग्रामे श्रमेवाखेदे करिने तथा बाधा वा पीडा रहितपणे

अप्प किलंताणं ॥

घणे सुभ जावे करिने हे नगवान ॥

बहु सुभेण भे ॥

दिवस अतिक्रम्यो वोढ्यो ॥

दिवसो वइकंतो ॥

रात्रि अतिक्रमि बोली ॥

राइ वइकंता ॥

पह पनर दिन रात अतिक्रम्यो वोढ्यो ॥

परको वइकंतो ॥

अचार मास आठ पह एकसोवीस रात दिवस अतिक्र
म्यु वोढ्यु ॥

चउमासी वइकंता ॥

संवत्सर ते वरसते बारमास चोवीस पह त्रण्यसेसाठ

दिनरात अतिक्रम्यो वोढ्यो ॥

संवत्सरो वृक्षंतो ॥

हे भगवान तुमने संयम यात्रा संयमनो निरवाह सु
खे प्रवर्तें ठे ॥

जत्ता ज्ञे ॥

वलि तुमने सरिरनि समाधि ठे हे जगवन ॥

जवणिकुं च ज्ञे ॥

खमावुवु हे कृमा श्रमण ॥

खामेमि खमासमणो ॥

दिवस सवंधिज्जे जे कांइ व्यतिक्रम अपराध ते प्रते ॥

देवसिअं वृक्षमं ॥

अवस्य कर्णिमाटे दिवस समंधि अतिचार पणिकमवो

आवस्सि आए ॥

तेमाटे अवग्रह वाहिर निकलि पडिकमु निवरतुवु ॥

पणिकमामी ॥

हे कृमाश्रमण कृमावंत गुरु तुमने ॥

खमासमणानं ॥

दिवस मांहि जे ज्ञानादिकनि आसातना किधि ॥

देवसिआए आसायणाए ॥

तेत्रिसमांहिलि अनेरि एकें किधी हुइ ॥

तितीस त्रयराए ॥

जे कांइ मिथ्यानावे खोटेनावे विनयादिक किधो होय

जंकिंचि मिच्छाए ॥

मन दुःकृत केण माठें मनें करि दुःकृत वचन बो
लवे करी ॥

मण डुकुमाए ॥ वय डुकुमाइ ॥

कायाथी अविनयने करवे करि ॥

काय डुकुमाए ॥

क्रोध जावे करि मान अहंकारे करि माया कपटे करि
लोने करि ॥

कोहाए माणाए मायाए लोभाए ॥

अतित अनागत वर्तमान सर्वके० अण्ये काल मांहि
आशातना किधि ॥

सव कालिआए ॥

सर्व मिष्ठ्या उपचारादि खोटे मने विनय किधो होइ ॥

सव मिष्ठो वयाराए ॥

जेणे करि सर्वधर्म अतिक्रमें दुखित आय समकीतने
वीषें विरतिने विषे अष्ट प्रवचन मातादिक ॥

सव धम्मा इ क्रमणाए ॥

एहवि आशातनाए करि जेमे अतिचार अपराधकख्यो
आसायणाए जोमे अइआरो कउ ॥

ते अतिचार प्रते हेकमा श्रमण तुमारी सापें ॥

तस्स खमासमणो ॥

पंढिकमु फरि करवा थकी निवर्तु एटले फरि नकरु ॥

पमि क्रमामि ॥

ते प्रते निंडु आत्मा सापें ॥ गरहु गुरुनि सापें ॥

॥ नंदामि ॥ ॥ गरिहामि ॥

जे अतिचारनो करणहार आत्मा ते प्रते वोसीरावु ठांगु ॥

अप्पाणं वोसिरामि ॥

इति संपूर्णः॥

॥ अथ लिख्यते ॥

हे नगवंत आदेस द्यो दिवस सवंधी पाप आलोउ ॥

इत्ता० देवसि० ताउ० इ० ॥

सर्व दिवस मांही मने करि उष्ट पाकुउ चिंतव्यु होइं ॥

सवस्स वि देवसिअ उ चिंतिअ ॥

वचने करि उष्ट मावु जाख्यु ॥ कायाइं करि उष्ट मा
ठी चेष्टा आचरी किधि ॥

॥ उप्रासिअ ॥ ॥ उच्चिठिअ ॥

ते मिठ्या उ क्त हो फोक हो ॥

तस्स मिठामि उक्कं ॥

इति संपूर्णः ॥

॥ अथ लिख्यते ॥

ज्ञानने विपे तथा दर्शनने विपे ॥

नाणंमि दंसणंमिअ ॥

चारित्र्णे विपे तपने विपे तिमज वीर्यने वीपे ॥

चरणंमि तवंमि तहय वीरिअंमि ॥

आचरवु आचारनु तेज ज्ञानाचार दंसणाचार चारि
त्राचार तपाचार विर्याचार तेनु ॥

आयरणं आयारो ॥

इम ए आचार ज्ञानिइं पांच प्रकारे कह्याठे ॥

इअ एसो पंचहा भणीत ॥१॥

काल वेलाइ जणवु १ विनय सहित जणवु २ गुरुने
बहु मान देइ जणवु ३ ॥

काले विणए बहुमाणे ॥

उपाध्यांन वही जणवु ४ तेमज जणावनार गुरुने उ
लववो नहि ५ ॥

उवहाणे तहअ निन्हवणे ॥

उहर सहित सूध पाठ उचरवो ६ अर्थ शुद्ध परुपवो
७ सुत्र अर्थ बेवाना शुद्ध केहेवां ८ ॥

वंजण अठ तडुभए ॥

ए आठ प्रकारे ज्ञानाचार जेम कह्या तिम न करे तो
आठ अतिचार लागे ॥

अठ विहो नाण मायारो ९ ॥

जिनेश्वरना एकें बोलने विषे संका न करवी आकांक्षा
मिथ्या दरशानिनो महिमा कष्ट देखि अजिलाख न करवो ॥

निस्संकिअ १ ॥ निक्कंखिअ २ ॥

क्रिया तप सजाय अनुष्ठानादि धर्म फलनो संदेह
न करवो ॥

जिनसासननें विषे नवतत्वाच्यार मांही मुजइं नहि
प्रविण होइ ॥

निवित्तिगिञ्जा ३ ॥ अमुठ दिठीअ ४ ॥

सम्यक्त धारीवंतनो थोको इं गुण ते प्रकासे एटले गु

एवंतना गुणानो प्रकाश करे ॥

धर्म थकी पन्ताने थीर करे ॥

उववुहए ॥ थिरी करणेद् ॥

साहमि उपर दितकुरवु ॥ प्रज्ञावना जिनसासननि
उन्नति करवि दानादिके ॥ ए आठ प्रकारे दर्शनाचार ॥

वञ्जलए प्पभावणेए ॥ अठ ॥३॥

रुना अध्यवसायनो योग तेणे करि सहित ॥

पणिहाण जोग जुत्तो ॥

पांच समतिइं करि त्रिन गुपतिइं करि सहीत ॥

पंचहिंए समिइहि तीहिं३ गुत्तीहि ॥

ए चारीत्रा चार ॥

एस चरित्ता यारो ॥

आठ जेद जिम कह्या तिम नपालें तो अतिचार लागें
ते विपे कीइं जाणवा साधुने सदैव श्रावकने सामायक पो
सह मांहि पाले ॥

अठ विहो होइ नायवो ॥ ४ ॥

बार प्रकारना तपने विपे ॥

वारस विहंमि वितवे ॥

ठ जेदे अजितर तप ठ भेदे बाह्यतप जगवंते जाखेलो ॥

सजितर बाहिरे कुसल दिठे ॥

ए वारे जेदे तपने विपे गिलाण न थाय उजमाल थइ
करे आजीविका धन पुजावादिकनि वांढा रहित कर्म ख
पावा निमीते तप करे ॥

अगिलाइ अणाजीवी ॥

जाणवो ते तपाचार जोतपन करे तो अतिचार बाह्य
तप ६ नां नाम कहे ॥

नाथवो सो तवायारो ५ ॥

अणसण ते उपवासादि उणोदरि ते एक कोलिओ
उणा उठे ॥

अणसण १ मूणोअरिआण् ॥

वृत्ति संक्षेप ते साधु अग्निग्रहने सर्व व्रतनो संक्षेप करे
अने श्रावक चौद नैम संजारे ने रसत्याग ते विगइ तथा
गळ्यां तळ्यां तथा लीलवण्या दिक्नु ठांडवु ४ ॥

वित्ती संखेवणं ३ रसञ्चाउं ४ ॥

कायकलेस ते लोच आतपना तथा विकट आसने रे
हेवु इत्यादीक अंगोपांग संकोची राखवां ॥

काय किलेसो ५ संलीणयाथ ६ ॥

ए बाह्य तप ठ चेदें होइं लोक प्रसिद्ध माटे बाह्य तप
हवे अन्न्यंतर ॥

बध्नो तवो होइ ६ ॥

प्रायश्चित ते गुरु पासें आलोयणनु लेवु ॥ १ ॥

देव गुरुनो विनय करवो ॥ २ ॥

पायडित्तं ॥ ॥ विणउं ॥

गुरुनु सिष्यनु बाज गीलांणादिकनु वयावच करे ति
मज पांच प्रकारनु सजाय ध्यांन वाचना लेवी पुठना ते वि
सरेखु तथा न समजे ते पुठें ॥ ३ ॥ जण्यु होइ ते गणे ते परि

अटणा ॥३॥ अर्थनु चिंतववु ते अनुपेक्षा ॥४॥ ने धर्म क
थानु केहेवु ॥५॥

वेयावच्चं तहेव सक्षात् ॥

आर्तरौड ध्यांन टालि धर्मध्यांन शुक्लध्यांन ध्यांन ॥५॥
शक्तीने अनुसारे काउसग्गनु करवु ॥६॥

जाणं उस्सग्गोविअ ॥

ए ठ प्रकारनो अभ्यंतर तप कर्म क्यनु अंतरंग कार
ण माटे अभ्यंतर तप ॥

अन्तितरत्तं तवो होइ ॥७॥

अण गोपवि ते बल विर्य थको कायानि शक्ति गोपवे
नही मनमां उठाह धरतो वचने वखांणतो ॥

अणिगुहिअ बल वीरिउ ॥

पराक्रम फोरवे यथोक्त विधि जे अवसरनि जे करणी
ते अवस्य करे जीम नगवंते कहि तिम उजमाल थको करे ॥

परिक्रमइ जोजहुत्त माउतो ॥

बल प्रयु जे यथा शक्ति अनुसारे मन वचन काया ध
र्मने विपे प्रवत्तवि ॥

जुजइअ जहा थामं ॥

ते वीर्याचार जाणवो जो धर्मने वीपे बल वीर्य गोपवे
तो अतिचार ॥

नायव्वो वीरिआ यारो ॥८॥

इति अतिचार गाथा अष्टकं ॥ अथः

जो तुमारी इग हुइ तो आदेश द्यो बलानि योगे वा

गणान्नि योगे करी नहि हे जगवंत ज्ञानवंत गुरु ॥

इच्छा कारेण संदिसह भगवन् ॥

दिवस मांही जे अतिचार जाग्यो ते प्रते आलोउ तु ॥

देवसिअं आलोउंएमि ॥

गुरु कहे आलोयह ॥

आलोयह ॥

शिष्य कहे इत्तं एहवु वांउवु ॥

॥ इत्तं ॥

आलोउ तु प्रगट पलें ॥

आलोएमि ॥

जे में दिवस मांही अतिचार किधो अनेक प्रकारे होइं।

जोमे देवसिउ ॥ अइआरो कउ ॥

कायाइं किधो वचने करि किधो मने करि किधो ॥

काइउ वाइउ माणसिउ ॥

सिद्धांत विरुध उसुत्र बोलवे करि उनमार्गे प्रवर्तवे करी

क्योप समिक ज्ञाव मार्ग तजि उदीक ज्ञावने विषे प्रवर्त्यो ॥

उस्सुतो उमग्गो ॥

अल्प वस्तुने वावरवे करी अण करवा योगने क
रवे करि ॥

अकप्पो अकरणिज्जो ॥

डर ध्यान एकाग्रह चित्तें आर्त रुडादिक करि डुष्ट पा
डुवं चिंतववे करि ॥

डुज्याउ डुव्विच्चित्तित्त ॥

अनाचार आचार विरुद्ध अण वाठवा योग तेहने वांठवे करी ॥

अणायारो अणित्तिअव्वो ॥

श्रावकने करवा योग नहि तेहने करवे करिने ॥

असावग पाठगो ॥

ज्ञाननें विपे दर्शननें विपे चारित्रा चारीत्रे केण देश वित्तिनो अतिचार लाग्यो सिद्धांतने विपे अकाले नणवे करि नांणे दंसणे चरित्ता चरित्ते सुए ॥

सामायकने विपे संकादिक जाववे करि त्रिएय गुप्तीने अ एण पाळवे करि ॥

सामाडए तिन्हे गुत्तिणं ॥

चार कपाय क्रोध मान माया लोभने करवे करि ॥

चउन्हं कसायाणं ॥

पाच अणुव्रत के साधुनि अपेक्षाइं नाहानां माटे अणुव्रत तेने विपे ॥

पंचन्ह मए वयाणं ॥

त्रए गुणव्रत ते पांच अनुव्रतने गुण करे माटे गुणव्रत तेने विपे ॥

तिन्हं गुण व्वयाणं ॥

व्यार सीक्काव्रत ते वारंवार सीपिइं अन्यसिइं तेने विपे ॥

चउन्हं सिक्का वयाण ॥

ए प्रकारे सर्वमलि द्वादश वारव्रतरुप श्रावक धर्मने विपे ॥

वारस विहस्स सावग धम्मस्स ॥

जे खंमिअं खंरणा किधु देशधि जाग्यु जंविराहिअं विराध
ना कीधि सर्वथा जाग्यु ॥

जं खंमिअं जं विराहिअं ॥

ते पापनु मिठामि डकमं होइं ॥

तरूस मिठामि डकमं ॥

इति संपूर्णम् : ॥

॥ अथ वंदिता सुत्रः ॥ लिख्यते ॥

वांडुबु सर्व अरिहंत तथा सर्व सिद्ध प्रते ॥

वांदितु सव्व सिधे ॥

धर्माचार्य ते जेनि पासे धर्म तथा ज्ञान समजीइं ते प्रते अण
शब्दधि उपाध्याय ते प्रते सर्व साधु अठिधिपमां रह्या ते
प्रते वांदिने ॥

धम्मायरिए अ सव्वसाहुअ ॥

ए पांच प्रमेष्टिने नमस्कार करिने वांडुबुं पाप थकि निवर्तवाने

इठामि पमिक्कमिउं ॥

श्रावक धर्म समकित मुल वारप्रकार मांहि जे अतिचार लाग्यो
तेह थकि ॥

सावग धम्मा इअरूस ॥१॥

जे मुजने अणुव्रत आश्री अतिचार लाग्यो ॥

जो मे वया इअरौ ॥

ज्ञानाचारने विषे तिम दर्शनाचार ते समकितने विषे ने चारि
त्रा चारने विषे अ शब्दधि तपाचार विर्याचार तथा संले
खणा व्रतना अतिचार लाग्या ॥

नाणे तह दंसणे चरित्तेअ ॥

सुद्धम नादानो वादर मोहोटो ॥

सुहुमोअ वायरो वा ॥

एकसो चौविस मांहिलो जे अतिचार लाग्यो होईं ते निंदा
आतम साकें ग्रहणा गुरु साखे करु ॥

तं निंदे तंच गरिहामि ॥१॥

वे प्रकारना परिग्रह मांहि एक सचिन्ते द्विपद चतुष्पद वि
जो अचित ते द्रव्यादि तथा बाह्य अङ्गिंतररुप परिग्रह ते मांहि

इतिहे परिग्गहंमी ॥

सावद्य केण पाप सहित ठे ते परिग्रह खेति प्रमुखने विषे अ
नेक प्रकारना आरंज जीव हिंसा मृपावादादिक पाप ॥

सावज्ये बहुविहेअ आरंजे ॥

विजा पासे करावें तथा अ शब्दधि अनुमोदवे वा पोतें क
रतां जे अतिचार लाग्यो ॥

कारावणे अ करणे ॥

ते पम्किमु निवर्तवु दिवस सर्वदि जे पाप सर्व ॥

पम्किमे देसिअं सव्वं ॥३॥

जे फरस आदे पाच इंद्रिये करि कर्म बांध्यां तथा ॥

जं वध मिदिएहि ॥

चार कपाय क्रोधादिक अप्रसस्त केहेतां माठें करि एटले
क्रोधादिकें ज्ञानवंतनी निदा प्रमुख करि ॥

चउहि कसाएहि अप्पसठेहि ॥

अथवा रागेकरि वा द्वेषेकरि जे ज्ञानाचारना अतिचार लाग्या

रागेणव दोसेण व ॥

ते निंडु आतम साखे ते ग्रहं गुरु साखे ॥

तं निंदे तंच गरिहामी ॥४॥

मिथ्यात्वादिकना उठवनें विपे जवे आववे नीर्गमने तेम
घर अकी राज्यादिकनी प्रसंसा कीधी जोवाने अर्थे गये जे
अतिचार ॥

आगमणे निग्गमणे ॥

मार्गने विपे कुत्तीर्थिना उठव प्रमुख जोवाने अर्थे वाजां जो
वे ते अर्थे डुर गये अके आरहा परहा फिरतो वा अनुपयोगे ॥

ठाणे चंकमणे अणाचोगे ॥

राजादीक बलातकारे अनियोग केण सेव वर्ति आजीविका
दी अर्थे जे अतिचार ॥

अनिउगे अनिउगे ॥

समकितनाजे अतिचार लाग्या दिवसमांहि ते सर्व पक्कमु
पक्कमे देशीअं सव्वं ॥५॥

जिनवचननें विपे संदेहेते साचुकें जुठुहशते परदर्शनिनो
किरिआ अनुष्ठानादिक देखि तेहनो अजिलाखकस्यो धर्म कि
रिआ अनुष्ठानादिकना फलनो संदेह कीधो तथा साधु मुनि
राजनां वस्त्र मलिनदेषि डुगंठाकरी ॥

संका कंख विगीत्ता ॥

मिथ्यात्वना तपादिक देखि प्रसंसा करि वा तिमज तेहनो
परिचय किधो ॥

पसंस तह संथवो कुलिगीसु ॥

एपांच समकितनाजे अतिचार लाग्या ॥

सम्मत्तस्स अइआरे ॥

तेपम्भिकमु दिवससवंधि सर्व एरित्ते शुद्ध समकित पालवाथी
श्रीकृष्णमाहाराज श्रेणिकप्रमुख अविर्ति थका पण आवते
काले तिर्थंकर पदवि पांमझे ॥

पम्भिकमे देसीअं सव्वं ॥६॥

प्रथवि अप तेज वाज वन्स्पति त्रस ए ठकायने विपे आरंज
करवे करि ॥

ठकायस मारजे ॥

पचताते पोतेरांधतां पचावणे ते परपासे रंधावतां जेदोस अ
तिचार लाग्याहोइ ॥

पयणे पयावणेअ जे दोसा ॥

आत्माअर्थे आपणे पोताने अर्थे वा परार्थे परहुणाढीकने
अर्थे कस्य कराव्युं ॥

अत्तघाय परठा ॥

उन्नयार्थ वेने अर्थे कराववे निरर्थक राग द्वेषादिके करि जे
दोषलाग्या तेप्रते चेव कण निश्चे ते निंडुं ॥

उन्नयठा चेव तं निदे ॥ ७ ॥

पाचअणुव्रत प्राणातीपातादि विरतीआदिना पाचअतिचार ॥

पंचन्ह मणुव्वयाणं ॥

च पुनःगुणव्रतना त्रण्य अतिचार दिग्व्रतादि

गुणव्वयाणंच तीन्ह मइआरे ॥

चारसिद्धाव्रतना एटले वारव्रतना अतिचार लाग्या ते सामा

यकव्रतादीक

सिखाणांच चउन्हं ॥

पम्कमु दिवस सवंधि सर्व ॥

पम्कमे देसिअं सव्वं ॥८॥

पेहेला अणुव्रत प्राणातिपातनेवीपे ॥

पढमे अणुव्वयंमि ॥

थुल मोहोटा बेरंडे तेरंडि चोरीडि पंचिंडि प्राणातिपातके०
हणवु एट्ठे हिंसा तेहनिविस्तीअकि ॥

थुलग पाणाइवाय विरइत्तं ॥

आचस्थुजे कर्म प्रमादवमेकरिने विषय कयायादिकवमे करि
ने ते अप्रसस्तजावते माठे चंतववे ॥

आयरिय मप्पसत्ते ॥

इहां प्रमादने प्रसंगेकरिने तेनिंडुं ॥

इत्त प्पमाथ प्पसंगेणं ॥९॥

द्वीपद चतुष्यदादिकने लाकनी प्रमुखे ताडने तर्जने करिते
वध बंधते दोरमादिके क्रोधेकरि घामे बंधणे वांधेते ठविठेदते
कान नाक प्रमुखनु ठेदवुं ॥

वह बंध ह्विठेए ॥

अतिसे न्जार गजा नपरांत पोठी गामां प्रमुखमांही न्जरे
करि जात पाणिनो निषेधकरवे तथा वेलाअये अण देवेकरि ॥

अइन्जारे नत्तपाण वुठेए ॥

एपेहेला व्रतआश्री पांच अतिचारमांहीलो जे लाग्योहोइते ॥

पढम वयस्स अइन्जारे ।

तेप्रते पन्तिकमु दिवस सर्वंधिन सर्वपाप ॥

पन्तिकमे देसिञ्चं सव्वं ॥१०॥

मृपावाद विजा अणुव्रतने विपे ॥

वीए अणुव्वयंमी ॥

परिस्थुल मोटकां कन्यालिकादिक अलीक केण जुवु बोलवा
ने विपे विरती श्रको घातरुप अलिक वचन ते ॥

परि थुलग अलिञ्च वयण विरईं ॥

आचस्यु सेव्यु अप्रसस्त माठें अध्वसाये करीने ॥

आयरिञ्च मप्पसत्ते ॥

इहां प्रमादना प्रसंगे करी जे अतिचार लाग्या ते कहेठे पाचा

इत्त पमाय प्पसगंणे ॥११॥

सहसातकारे कोइने अण वीचारे आलदिं कोइनी एकांत
नी वात तथा मर्म प्रकास्यें ।१। दारे केण कलत्र खिइं तथा
मित्रादीके ठांनी वात कहि हुइ ते प्रगट करे ते स्वदार मंत्र
जेद कहीए साचु, वचन पण परपिडा कारी होय ते जुवु
जांणवु ॥ ३ ॥

सहसा रहस्स दारे ॥

मृपा उपदेश ते अज्ञान मंत्र उपधादीक सिखवेवा कोइने
कष्टमां पारुवा कुनि बुद्धि दिए ४॥ पोतानि परतिते जुवो
लेख लखे ॥५॥

मासुवएसेअ कुम लेहेअ ॥

विजा वतना ए पांच मांहिला जे अतिचार लाग्या ॥

वीञ्चं वयस्स इअारे ॥

ते दिवस सवंधि जे अतिचार लाग्या ते पन्तिकमु पाप सर्व प्रते
पन्तिकमे देसिअं सव्वं ॥१७॥

त्रिजा अदत्तादांन व्रतनें विषे ॥

तइए अणुव्वयंमी ॥

मोहोटी चोरी छिपदादिक ते सचित अने अचित ते इव्या
दिकनु ग्रहण करवु जेनाथी चोरिनु आलचडे तेने विरती थके
थुलग परदव्व हरण विरइत्तं ॥

आचरयु सेव्यु माठे अध्यवसाए करीने ॥

आयरिअ मप्पसत्ते ॥

इहां त्रिजा व्रतने विषे प्रमादने प्रसंगे करि जे अतिचार
लाग्या होय ॥

इत्त प्पमाय पसंगेणं ॥१३॥

स्तेन केण चोरे लावेली वस्तु लीधी १॥

पनगे केण नधारे धन आपी चोरि करावी २॥

तेना हम् प्पत्तंगे ॥

तत् प्रतिरुप जे वस्तु जेहमांहि जले तेहना जेल संजेल क
रवे करि ३॥ विरुध गमणे केण राज विरुध काम करवे
जवु आववु ४॥

तप्पमिरूवे विरुध गमणेअ ॥

कुमां तोल कुडां मान माप करे नठे अधिकें वुहरे जेह थकि
राज दंम नपजे ५ ॥

कूमतूल कूममाणे ॥

त्रिजाव्रतना पांचअतिचार दिवस सवंधि लाग्या होय पडिकमु

पडिकमेदे० ॥ १४ ॥

हवे चोथा अणुव्रते ॥

चउठे अणुव्वयंमी ॥

नित्य सदैव परे परणिते परदारा अथवा घेर राखि तेहनु ग
मन सेववुं तेहनि विरति थकी ॥

निच्चं परदार गमण विरइउं ॥

आदरयु अप्रसस्त जावे करी माठे जावे ॥

आयरिअ मप्पसत्ते ॥

इहां प्रमादने प्रसंगे करि ॥

इउठ प्पमाय प्पसंगेणं ॥१५॥

अप्रग्रहिता वेइथा विधवादिक तेहनु गमन १ इत्तर के० वे
स्थादिकने द्रव्य आपी स्तोककालनु गमन करवु ॥

अपरिगगहिआ १ इत्तर १ ॥

अनंग क्रीडा कुच वगल साथल मुख तेहनु चुवनादीक तेने
विपे रमण ते अनंगक्रीडा वीवाह कारण ते पोताना पुत्रा
दिक विना पारका ३ विवाह जोड्या ते तीव्र अनुराग ते स्त्रि
यादिकनो तिव्र ४ अनीलाख कस्यो ५ ॥

अणंग वीवाह तिव्र अणुरागे ॥

ए चोथा व्रतना पाच मांहिला जे अतिचार लाग्या ॥

चउठं वयस्स इअारे ॥

दिवस सवंधि ते पडिकमु सर्व ॥

पमी कमे दे० ॥१६॥

चोथा पठि पांचमा अणुव्वतने विपे ॥

इतो अणु वए पंचमंमि ॥

आदख्यं अप्रस्तपणे ॥

आयरिअ मप्पसठंमि ॥

परिग्रहनु परीमाण जे कांइ उलंघ्यु हुए ॥

परिमाण परिणेए ॥

इहां प्रमादने प्रसंगे करी पांचमा व्रतने विषे आचरीतं होइ ते निंड ॥

इच्च पमाय प्पसंगेणं ॥१७॥

धनते सोनु रुपु प्रमुख ने धान ते दांणा प्रमुख ते परिमाण उपरांत अइ पांच अतिचार तथा खेत्र प्रमुखमां? धानादिक वावे ते तथा वस्तु ते घर हाट प्रमुख तेहना जे अतिचारण ॥

धण धन्न स्वित्त वच्चु ॥

रुपा सोनाना परीमाणनो नियम किधो होय ते उपरांत व धें कुपक केण आली वाटका प्रमुख सरव घर वाखरो तेहनु परिमाण अतिक्रम किधो ॥

रूप सुवन्नेअ कुविअ परिमाणे ॥

द्विपदते गाडां वेहेल दास दासि प्रमुख चतुसपद गाय जैस घोडा हाथी प्रमुख तेहनु परिमाण अतिक्रम करे ॥

उपए चउप्पयमी ॥

ते पडिकमु दिवस सबंधी सरव पाप ॥

पमीकमेण ॥ १८ ॥

च्यारदिसी विदिसी चार तथा उर्ध्व अधो उंचु नीचु जावानु परीमाण लीधु तेहने विषे ॥

गमणस्सथ परिमाणे ॥

उर्ध्वं दिसीने विपे जावानु अधो दिसीने विपे तिर्यग दिसी ते त्रिवु च्यारदिसी च्यारविठीसीनु परीमाण अतिक्रम कीधो॥

दिसासु उट्टं अहेअ तिरिअंच ॥

निमीचूमीमाथी एक दिसी संखेपे विजी दिसी वधारे अंतर अछा विसमृत लगे अधीक चूमी गया ॥

वुट्टिस्सइ अंतराहा ॥

ए वेहेला गुण वतना पांच अतिचार ते निडु ॥

पढमंमि गुण व्वए निंदे ॥१९॥

मदीरा मांस अशब्दथी वृवी वाविस अन्नक वत्रीस अनंत काय प्रमुख जाणवां ॥

मज्झंमिअ संसंमिअ ॥

फुल महुडां प्रमुखनां च शब्दथी नागवेलीना पत्र प्रमुख फल ते वंताक तथा वोर प्रमुख चकारनु ग्रहण कखुं हे ते थकि अज्ञान पणे जोगव्यु ते गंध ते कपुरादिक सूगंधी पदारथ मल्ले ते चंपक केतकी प्रमुखना फुल तथा मालानें अशब्द थी वस्त्र आजरण प्रमुख योषितादीक ते स्त्रि प्रमुख ॥

पुप्फेअ फलेअ गध मल्ले अ ॥

ए वस्तुना उपजोग केण एकवार जोगमां आवि वा परिजोग ते वारंवार भोगमां आवी ते करतां ॥

उवजोग परिभोगे ॥

ए विजा गुणवतने विपे जे पाप अतिचार जाग्या ते प्रते निंडु।

विअंमि गुण व्वए निंदे ॥२०॥

सचितनु परिमाण करयु होय ने वावरे ते अधिकुं पम्बिबंध
ते सचितना त्याग होय ने रायण प्रमुख कलिआ सहीत मु
खमां अचीत जांणिने नाखें ॥

सचित्ते पम्बिबंधे ॥

अपोलक केणअचावित कण्यक प्रमुख डपोल केण पुख पापडी
प्रमुख थोडु पाक्यु होय थोडु अण पाक्यु तेहने आहार करवे
अपोल डप्पोलिअंच आहारे ॥

तुळ नंपधि ते घणु खाधे संतोश नथाय तेहवी जे वस्तु कुलि
फली रुप ते तुळ अचित पण वावरे तो तुळ नंपधि न्हण
तुळो सहि नरखकणया ॥

ए पांच अतिचार आश्री दिवसमां जे पाप लाग्युं ते पडिक
मु सर्व ॥

पम्बिकमेण ॥९१॥

इंगाल? ते काष्ठवालि अंगारा कोहीजा करि वेचे ते प्रमुख
इंटना नेनाडादीक वन? ते ठेद्यांवन वा अण ठेद्यां तथा पा
न फल फुल प्रमुख वेचे ते तथा दांणा प्रमुख दलावि आ
जीवीका अर्थे वेचे ते वन कर्म सामी ते गासां प्रमुखना प
यडा तथा समोल प्रमुख करी तथा करावी वेचे ते ॥

इंगाली वन साडी ॥

नाडीते गासां वेहल प्रमुखनां आजीविका अर्थे लोकनां
नाडां करे डव्य लेते फोडिते कुवा तलाव प्रमुख खोदावे
ते करवु कराववु तेवु कर्म वरजे ॥

नाडी फोमी सु वज्जए कम्मं ॥

वेपारना पांच जेद तेमां दांत ते हाथी प्रमुखना तेनो वेपार॥
वाणिजं चैव दंत ॥

लाख प्रमुखनो वेपार धीतेल प्रमुख रसनो वेपार चमरी
गाय प्रमुख तथा हंस परादी वेपार ते केस सोमल प्रमुख
वीखनो वेपार ते सख तरवारादी ते वीषय व्येपार ॥

लख रस केस विस विसयं ॥२१॥

एज प्रकारे खु के० निश्चे जंत्र पिलण करम ते तलादीक घां
णी प्रमुखे पिलाववा ते कौल प्रमुखमां सेलडि प्रमुख पिले ते
एवं खुळंत पीछ्णणं कम्मं ॥

निलंठन ते घोडा वलद प्रमुखना नाक कांन प्रमुख ठेदावे
वींघावे ते चिन्ह करे ते प्रमुख दवदांण ते व्यसनि जणी घ
र्मनी बुद्धिये द्रव्य आपे ते दवदाण कर्म ॥

नीछ्णंणं च दवदाणं ॥

सरोवर इह तलाव वाव्य प्रमुख सोसाव्यां अथवा ते मांही
धी पाणी नळेचावे ते ॥

सर दह तलाइ सोसं ॥

असति पोपण ते पोपट कूतरां विलाडी प्रमुख तथा दास दा
सी प्रमुख वेचवा निमित्ते पोपण करे ते पन्नर कर्मादान वर्जवां

असइ पोसंच वज्जिजा ॥२३॥

सख पालि प्रमुख अग्नी मुसल उखल सांवेला प्रमुख जंत्र
ते घांणी गारुजादीक ॥

सठग्गि मूसल जंतग ॥

तरणा ते डाज प्रमुख कठ ते लाकमां प्रमुख मंत्र ते साप

गर्जपातन प्रमुख मुल ते धंतुरादिकनां ज्ञेसज ते घणी वस्तु
जेमां ज्ञेसवी होय ते वसीकर्ण प्रमुखनु ॥

तणे कठे मंत मल ज्ञेसजे ॥

एटली वस्तु दाहणता प्रमुखथी द्वीधी अथवा देवरावी हुए
ते अनरथं दंड ॥

दिने दवाविएवा ॥

इत्यादीक जे दिवस संबंधी अतीचार ते पाप सर्व पडीकमु
पडिकमे ॥ ७४ ॥

स्नान ते नाहीने अजयणाये त्या जीवाकुल शुमीए वन्नगत
कस्तुरीनां पांढडां प्रमुख तेने विख उगटणु ते सरीरनो
मल उतारवो ॥

न्हाणु वट्टण वन्नग ॥

कुंकुम चंदनादीकनां विलेपन शब्दरूप रस गंधे ॥

विलेवणे सह रूव रस गंधे ॥

वस्त्र तथा आसन ते माची पाव्य पाटला प्रमुख आन्नरण ते
घरेणां प्रमुख निम थकी प्रमादने वस्य अधीक वावरे जे
अतिचार लाग्या ॥

वच्चा सण आन्नरणे ॥

दिवस संबंधी ते सर्व पाप पनीकमु ॥

पडिकमे दे ॥ ७५ ॥

जे वचने कंदर्प कहीए कामनी चेष्टा उपजे कुकुइएके ० मु
खे आंख्ये जमुह प्रमुखे ज्ञांन चेष्टा करे ॥

कंदप्पे कुकुइए ॥

मुखरिपणु असबंध बोलवे करी अधि करण ते कोप कोदा
ला प्रमुख पापोपकरण प्रमुख वधता करावि परने माग्यां
आप्यां जोगथी अधिक राख्यां इत्यादि तथा खेल प्रमुख
वधतिकरें विजा नाहोय ते ॥

मोहरि अहिगरण जोग अइ रते ॥

ए अनरअदंरुना पाच अतिचार विना अर्थे ते माहे ॥

दंमंमि अण षाए ॥

त्रिजा गुणव्रतनेविपे जेलाग्या तेप्रते निड ॥

तइअंमि गुणवए निंदे ॥ १६ ॥

अण्यप्रकारे डप्रणिध्यान पहेलु अनअवस्था ते निरादरपणें
मनडप्रणिध्यान ते कुव्यापा समायक लिधु वा लेइ अण
रनु चिंतन करवु वीजु वचन थइ पारीज वा पाखबु विसा
डप्रणीध्यानते कुवचननुं बोल रिज तिमज स्मृति विहिनते
बु त्रीजु कायडप्रणीध्यानते मेंसामायक पारयुके वा न
अणपुजें हाअप्रमुख हेग मेहेले। थी पारयु लीधुं के नहि ते॥

तिविहे डपणि हाणे । अणवघाणे तहा सइ विहुणे॥
स्मृति रहितपणे ए पांच अ ते पेहेला सिद्धाव्रतना अति
तिचार समायकादिकने विपे चार प्रते निंड ॥

सेव्या होय ।

सामाइअ वितह कए । पढमे सिखावए निंदे ॥१७॥

निमि जुमिका मांहिथि आप काम पने निमिजुमिकामां
एकने मंगाव्यु तथा आपणे हीथी घांटो काढी विजाने वो
कनेथी मोकलीज । लावे वा मेडाप्रमुखे चरिरुप

देखामे अथवा काकरा प्रमु
ख नांखि सांन करे ॥

आणवणे पेसवणे । सह रूव पुग्गल खेवे ॥

देसावगासिक व्रते जे अतिचा
र लाग्या होय ।

विजा सिखाव्रते जे पाप ला
ग्यां ते निंड ॥

देसावग्गसिअंमी । बीए सिखा वए निंदे ॥१७॥

संधारो ते पाट कांबलादिक ते
अने उचार ते वडि निति बहु
नितीनी अंडिलत्तुमी प्रमुख
दृष्टे जोयां नहि तथा सून्य चि
तें जोयां तथा संधारो वंडिल

प्रमादे तिमज निश्चे नोजना
दिकनी चिंता किधी किवारे
पारणु करस्यु वा अमुक फ
लाणु जीमसु ॥

पुज्यु नहि तथा सून्य चिते पुजीउ ।

संधारुं चार विहि । पमाय तह चैव भोअणा भोए ॥

ए प्रकारे पोसहनि विधी वि
परीतपणे किधी ।

ते विजा सिखाव्रतने विषे
निंडु ॥

पोसह विहि विवरीए । तइए सिखावए निंदे ॥१८॥

मोदक प्रमुख अणुदेवानी बु
द्धिये करिने सचित उपर मु
के ।

वा सचितादीके ठांके व्यप
देस पोतानी वस्तु अणुदे
वानी बुद्धीए पारकि कहे

अथवा देवानी बुद्धिये पारकी वस्तु

पोतानी कहे ते व्यपदेस कोइने दान देतो देखी पोते मञ्जरना
वें दान दे ते निश्चे ॥

सच्चित्ते निस्कवणे । पिहिणे ववए समञ्जरे चैव ॥

काल ते वोहरवानी वेला वि ए चोथा सिद्धाव्रतने विषे अ
त्या पठी तेडवा जाय जाणे तिचार पाप लाग्यु ते दिवस
साधू वोहोरे पण नहि ने नीय सवंधि निंड ॥
म पण पुरो थाय ।

काला इक्रम दाणे । चउठे सिखावए निंदे ॥३०॥
सुखि अकां अथवा डुखि जे मुजने असंयति तथा ब्रा
थकां । ह्यण वा पासथादि उपर न
की अनुकंपा वा दया उप
नी दान दीधु ॥

सुहिएसुअ डहिएसुअ । जामे असंजएसु अणुकंपा॥
रागे करी ए माहारो मित्रवे विधु दान ते निंड तेनि ग्रहा
एम मोहे वा छेपे करी एकि करुवु ॥
या व्रष्ट पाहुवा जिनधर्मनि
निंदानो करणहारठे एम मत्सरे अथवा राजादिकना नक्ता
दिक तेहना जये करी ।

रागेणव दोसणेव । तं निंदे तंच गरिहामि ॥३१॥
साधु प्रते वती शक्ति संवी नकस्थो साधु मुनी केहवा ठे
जाग व्रत । वारजेठे तप चरणसितरी क

रणसितरी इत्यादिके सहित ठे तेहनो ॥

साहुसु संविजागो । नकउ तव चरणकरण जुत्ते सु ॥
वते फासुक दानना योगे न तेप्रते निंड तेनी निंदाकरु
दीधु दान । वा ग्रहा करु ॥

संते फासअ दाणे । तं निंदे तंच गरिहामि ॥३२॥

इहलोके धर्मने प्रजावे राजा
दिकनी पदवी वांठी परलोके
देव देवेंड चक्रवर्ति आदिकनी
पदवी वांठी ।

सुख आवे जिववानी वांठा
किधी दुख आवे मरवानी
वांठा किधी काम जोगनी
वांठा किधी ॥

इहलोए परलोए । जीविअ मरणे आसंस पठगे ॥

ए पांच प्रकारे संलेखना व्रत
ना अतिचार ।

महुज्यो मुजने मरणां ते प
ण ॥

पंचविहो अइआरो । मा मप्ल हुळ मरणते ॥३३॥

जे कायावडे करी जिववधा
दीक कस्या ते कायावडे तप
करी पापगालु फेरु ।

पडिकमुठु वचने करी जे क
रकस वचन वोळ्या ते वचने
मिठामीडुकमादिक देवे क
रीने ॥

काएण काइअरुस । पणिकमे वाइअरुस वायाए ॥

मनेकरी पाप लाग्यां सम्य
क्तादिकनेविषे संकादिक क
री ते मनेकरी हामें खोटु चिं
तव्यु तेवि रीते ते पडिकमु ।

सघलाए व्रतना अतिचार
आलोउ ॥

मणसा माणसिअरुस । सवरुस वया इअरुस ॥३४॥

वंदन ते देववंदन ने गुरुवंद
ने वर्त ते सिद्धाव्रत सिद्धा ते
ग्रहणने आ सेवना बे प्रकारे

संज्ञा चारने विषे कषाय चा
रने विषे दंरु त्रणने विषे ॥

ग्रहण सिद्धाते श्रावक नोकारथी मांडी उतक्रष्टु ठजिवणीलगें
जणे ते आसेवन ते श्रावकने दिवसनी सर्वसामाचारी पहिलु

नोकार कहे तो ज सुतो उठे पठे हु श्रावक वु मुजने एटलां
व्रत ठे श्त्यादिक चिंतवे ते ।

वदण वय सिखा गारवेसु । सन्ना कसाय दंभेसु ॥

त्रीण गुपतिनें विपे पांच सु जे अतिचार लाग्या ते नि
मतीने विपे । डवु ॥

गुतीसुअ समिइसुअ । जो अइआरो तंनिंदे ॥३५॥

सम्यक्इष्टि जिव । यद्यपि जोपण करसण आ
रंभाढीक पापप्रते समाचरे
कांइ थोरु पण ॥

सम्म द्विधी जीवो । जइ विहु पावं समायरे किंचि ॥

तोय पण श्रावकने कर्म बंध जे जणी निरधंसपणु निर
अटप थोडो होय । दयपणु नकरे ते माटे पाप
थोडु लागे ॥

अप्पोसि होइ बंधो । जेण न निधंधसं कुणइ ॥३६॥

तेपण कर्म बंध पडिकमण पश्चाताप वने करी गुरुदत्त
करवे करी । प्रायश्चित्तने करवे करी ॥

तंपिहुस पम्किमणं । सप्परिआवंस उत्तरगुणंच ॥

ते पापप्रते कर्म प्रते सिघ्रपणे जेम व्याधी रोग सुशिकीत
उपसमावे । निपुण डाह्यो वैद्य उपसमा
वे तेम समें ॥

खिप्पं उवसामेइ । वाहिव सु सिखिउ विज्जो ॥३७॥

जिम वीप कोठागत शरीरमांहिलुं मंत्र मुख विशारद
जाण माह्यो ॥

जहा विसं कुठ गयं मंत मूल विसारया ॥

वैद्य हणो टाले मंत्रादिक वडे तेवारे ते पुरुष होय विष र
करिने । हित पये ॥

विज्ञा हणति मंतेहि । तोतं हवइ निविसं ॥३७॥

ए रिते आठ प्रकारनां जे राग द्वेष करि उपारजन क
ज्ञानावण्यादि कर्म । ख्यां ते ॥

एवं अठविहं कम्मं । राग दोस समज्झिअं ॥

ते पाप आलोयतो अको निं सिघ्र उतावलां हणे सु जलो
दतो अको । श्रावक ॥

आलोअंतोअ निंदंतो । खिप्पंहणइ सुसावण ॥३८॥

कख्यांठे पाप जेणे एहवोजे आलोववे करी निंदवे करी गु
मनुष्य तेपण । रु समिपें ॥

कय पावोवि मणुस्सो । आलोइय निंदिअ गुरुसगासे ॥

थाय अतिरेक केहेतां तेमनु जिम ज्ञारनो उपामनार को
ष्य घणु हलुन थाय । इ मनुष्यठे तेमाथेथी जार
उतारे तेवारे हलको थाय ते
म तेपण थाय ॥

होइ अइरेग लहुण । उहरिअ भरुव भारवहो ॥४०॥

मन सूध्ये षट आवस्यक वने श्रावक यद्यपि जो पण कर्म
प्रतिक्रमण वनेकरी । रूप रजें करी घणो ज्ञारी
होय तोपण ॥

आवस्सएण एएण । सावण जइवि बहुरुण होइ ॥

उखनो अंत प्रते एटले ते क अचिरेण केण थोमा कालमा

र्मना ह्यप्रते करे । एटले मुगतीप्रते पामे जाया
 ड्रकाण मंत किरिअं । काही अचिरेण कालेण ॥४२॥
 आलोयण धणे प्रकारे वे तेमां न सांजरे पम्किणाने अत्र
 नी कोइ । सरे ॥

आलोअणा बहु विहानय संभरिआ पम्किमण काले ॥
 मुल गुण ते पांच अणुव्रत ने ते प्रते निड तेनि ग्रहा गुरु
 उत्तर गुणते तिनगुणव्रत च्या पासे करु ॥
 र शिक्काव्रत तेने विषे जे पा
 प अतिचार लाग्या होय दिवस सर्वंधि ।

मुणगुण उत्तरगुणे । तं निदे तंच गरिहामी ॥४३॥
 ते गुरु पासे अंगिकार करेलो श्रावकनों धर्म केवलि भगवा
 ननो परुपेलो ते ॥

॥ तस्स धम्मस्स केवलि पस्सत्तस्स ॥

उनो थउहु उद्यमें करी ते थ निवर्तु तु तेहनी विराथना
 र्मने आराधवा जणी । करवा थकी ॥

अप्रच्छिन्नमि आराहणाए । विरत्तमि विराहणाए ॥
 त्रिविधे मन वचन कायाए क वाडुहु जिन तिर्थंकर चोवि
 रीपम्किम तो थको सर्व पा स प्रते ॥

प प्रते ।

तिविहेण पम्किंतो । वंदामि जिणे चउविसं ॥४३॥

अर्थ पाठल लख्यो वे ते रिते जावंती वेनो जाणवो ॥

जावंति चेइआइं । उहेअ अहेअ तिरिअ लोएअ ॥

सवाइ ताइं वंदे । इह संतो तव संताइं ॥४४॥

जावंत केवि साहु । भरहे रवय महाविदेहेअ ॥
 सवेसिं तेसिं पणउ । तिविहेण तिदंम विरयाणं ॥४५॥
 घणा कालनां संचेलां जे पाप नव शत सो हजारो नवनां
 तेहने पणासण के० फेरना पाप तेहने मथनार ठे ॥
 र ठे नास करनार ।

चिरसंचिअ पाव पणासणीं भव सय सहस्स महणीं ॥
 चौवीस जिन तिर्थंकरनी वि वोलो अतिक्रमो माहारा दि
 नर्ग के० निपजावी कही ते वस ॥
 मना चरित्र गुण कितने ।

चउवीस जिण विणिग्गय कहाइं वोलंतु मे दिअहा ॥४६॥
 मुज प्रते एटलां मंगलकारी सिद्ध जगवांन साधु तथा श्रुत
 हो अरिहंत । ज्ञानचपुनःधर्म चारित्ररूप ॥
 मम मंगल मरिहंत । सिद्धासाहु सुअंच धम्मोअ ॥
 सम्यग् इष्टि देवता पण प आपो द्यो समाधिपणे बोधि
 त्यूह निवारक ते माटे मंग विज धर्मनी प्राप्ती ते प्रते ॥
 लिक ।

सम्म द्विठी देवा । दिंतु समाहिंच बोहिंच ॥४७॥
 प्रतिखेध बाविस अन्नद्ध बत करवायोग सामायक पोस
 रिस अनंतकाय माहा आरंज ह देव पुजादीक ते न कर
 प्ररिग्रह तथा अठार पापस्थां वे ते पडिकमु ॥
 नकादी करवावमे करिने जे
 पाप लाग्यु होय ते पडिकमु ।
 पडिसिद्धाणं करणे । किच्चाणमकरणेअ पडिक्रमणं ॥

निगोद पल्योपमादीक विचार विपरीत जे उत्सुत्र सिद्धांत
रने अणसरदहतो ते पनीक विरुद्ध परुपणा किधी होय
मु तिमज । ते पम्किमु ॥

असद्वहणेअ तथा । विवरीअ परुवणाएअ ॥४८॥
खमजो मुज प्रते सर्व जीव तुमे पण सघलाए जीव ख
तुमे । मावजो मुजप्रते॥

खामेमि सबजीवे । सबेजीवा खमंतु मे ॥
मैत्रीजावठे माहरे सर्व चूत वैर माहरे नथी कोइ साथे॥
प्राणी साथे ।

मितिमे सब चूणसु । वेर मप्र नकेणइ ॥४९॥
ए प्रकारे में गुरु पासे सर्वपाप आलोइ निंदी आत्मा साथे ॥
एवमहं आलोइअ निदिअ ॥

ग्रहि गुरु साथे डगंठी सम्यग प्रकारे त्रिविधें प्रति क्रांत ॥
गरिहिअ डगंठिअ सम्मं तिविहेण ॥
वांडुवु जिन तिर्यंकर चौवीस पतें मंगलीक जणी इत्यर्थ. ॥
पम्किंतो वंदामिजिणे चउवीसं ॥५०॥

॥ इति श्री श्रावक प्रतिक्रमण सूत्रं समाप्तं ॥

जो तुमारी इठा होय तो आ हुं उठ्योवु सावधान वयोवु
देशदिन हे जगवन । हुं आपे ॥

इच्छाकारेण संदिसह भगवन् । अप्रुच्छिं हं ॥
दिवस मादिलो जे अपराध ते तिवारे गुरु कहे खामेदशि
खमावाने । प्य कहे इठं तदती ॥

अप्रितर देवसिञ्च खामेत्त । इत्तं ॥

खमावुत्तु पठे पंचांग परणांस जे कांइ अप्रीती उपजावी
करी मुखे मोहोपती राखी होय विषेप प्रकारे अप्रिती
एम कहे दिवस संबंधी मा उपजावी होय ॥

हारो अपराध तुमारी आज्ञामां ।

खामेमि देवसिञ्चं । जंकिंचि अप्पत्तिञ्चं परपत्तिञ्चं ॥
जातने विषे पाणिने विषे वीनयने विषे वयावचने विषे ए
कवार बोलवु ते आलापनेविषे वारंवार बोलवु ते संलाप
ने विषे ॥

जत्ते पाणे विणए वेयावच्चे । आलावे संलावे ॥

गुरुथी जंच्चे आसने बेठा सम गुरु वातकरता वच्चेवोड्या
सरीखे आसने बेठा । गुरुए कथादीक कथापठी
उपरांती विस्तारी कही देखामे ॥

उच्चासणे समासणे । अंतर भासाए उवरि भासाए ॥

जेकांइ माहरो विणय रहित सुद्धम नाहानो अथवा वाद
दोष हुत्त होय । र मोहोदो ॥

जंकिच मज्ज विणय परिहीणं । सुहुमंवा बायरंवा ॥

हे ज्ञानवंत जगवन् तुमे जां ते सर्व पापनु मीथ्या दुःकृत
णोठो हु नथी जाणातो । हो ॥

तुप्पेजाणहअहंनयाणामि । तरुसमिठामि उकमं ॥ २ ॥

आचारज ते छादसांगी अ शिष्यते विद्या शिखे ते सां
र्थना परुपक उपाध्यायते द्वा मिते सरिखा धर्मना पावण
दसांगी सूत्रना पाठक तेह हार कुल ते एकसाधुनो परि

प्रत्ये ।

वार गण ते घणा आचार्यनो
परिवार तेहने विपे ॥

आयरिय उवप्राए । सीसे साहम्मिएकुल गणेअ ॥

जे में कोइ कखाय करीउहो ते सर्व त्रीविधे मन वचन
य तथा माहाराथकी तेमने कायाए करी खमावुवु ॥

उपनो होय ।

जे मे केइ कसाया । सवे तिविहेण खामेमि ॥२॥

सर्व समण साधुने तथा चतु हे नगवन् हाथजोडी मस्तके
विध संघने । चडावी विनय पूर्वक ॥

सवस्स समण संघस्स । भगवन् अंजलि करीअसीसे ॥

ते सर्व प्रते अपराध खमा खमुवु हुं पण सर्व प्रते ॥
वी करी ।

सव खमावइत्ता । खमामि सवस्स अहयंपि ॥५॥

सर्व चौरासिद्धाख जिव रा ज्ञावेकरी धर्मनेविपे थापीने
सि प्रते । पोतानु चित ॥

सवस्स जीवराशिस्सा । भावन् धम्मनिहिअनियचित्तो ॥

एहवो थको सर्वप्रते खमावु खमुवु हुं पण सर्व प्रते रोस
वु अपराध प्रत्ये । गग्गिने ॥

सवं खमावइत्ता । खमामि सवस्स अहयंपि ॥३॥

ज्ञान देवता ज्ञान अधिष्ठाइ ज्ञानावणी कर्मना समोह
काज्जगवतिने । प्रते ॥

सुय देवया भगवइ । नाणावरणीय कम्म संघायं ॥

तेइनु फेमो सतत निरंतर जेहनी सुत सिगतहप समु

सदा ।

इनेविषे नक्तवे तेहनु ॥

तेसि खवेन सययं । जेसिं सुय सायरे नति ॥२॥

जेह खेत्रनेविषे साधुठे तेप
ए केहवाठे ।

समकित ज्ञानेकरी चारित्रिक
री सहित एहवा साधु मुनी
वली केहवा ॥

जिसे खित्ते साहु । दंसण नाणेहिं चरण सहिएहिं ॥

साधे ठे मोक्षमार्ग प्रते आ
राधे ठे ।

ते साधुना इरीतप्रत्ये ते देवी
इरो टालो ॥

साहंति मुक्त मग्गं । सादेवी हरन इरीयाइ ॥३॥

॥ इति समाप्तः ॥

॥ अथस्तुतिर्लिख्यते ॥

ज्ञान दर्शन चारित्रादीक गु
णे करी सहित ।

निरंतर सप्राय संयमने विषे
आशक्त एहवा साधुने ॥

ज्ञानादिगुण युतानां । नित्यं स्वाध्याय संयम रतानां ॥

निपजान्त करो धरनी अधि
ष्टाइका देवी ।

कढ्याण मंगलीक निरंतर
सर्व साधु मुनिने ॥

विदधातु नुवन देवी । शिवं सदा सर्व साधूनां ॥२॥

जे देवीनु खेत्र स्थानक पत्ये
आश्रय करिने ।

साधु मुनी साधे ठे क्रिया
अनुष्ठानादी ॥

यस्याः क्षेत्र समाश्रित्य । साधुनिः साध्यते क्रिया ॥

ते स्थानकनी अधीष्टाइकादे
वी सदाय निरंतर ।

अमने सुखनी देणहारी था
न ॥

सा क्षेत्रदेवता नित्यं । नूयान्नःसूख दायिनी ॥७॥

॥ इति समाप्तः ॥

॥ अथस्तुतिर्लिख्यते ॥

कमलनां पत्रतेहनिपेरे विस्तिर्ण विकस्यां लोचनठे जेहना ॥

कमलदल विपुल नयना ॥

ने कमल जेहवु सुगंधि मुखठे जेहनु वली कमलना घरन
नीपेरे केसर जेहवु वर्ण ठे जेनु ॥

कमल मुखी कमलगर्भ सम गौरी ॥

कमलने विपे रहेली एहदी श्रीसुतदेवता जगवति अम्ह
जे देवि ते । ने आपो सर्व कार्यनि सि

दि प्रत्ये ॥

कमले स्थिता जगवती । ददातु शुतदेवता सिद्धिं ॥१॥

नमस्कार हो श्रीमाहाविरस्वा स्पर्श करिने कर्मने जित्यां
मि प्रते पण ते केहवाठे । ठे ॥

नमोस्तु वर्धमानाय । स्पर्धमानाय कर्मणा ॥

तेह कर्मना जीतवाष्ठी जयप अदृश्यठे परदर्शनि मिश्या
णे पाम्या ठे मोक्ष । त्विने ॥

तज्जया वाप्त मोक्षाय । परोक्षाय कुतिर्थीनां ॥१॥

जेहना विकथर जे कमल तेहनिजे श्रेणि तेहनी ॥

येपांः विकचार विंद राज्यां ॥

मोहोटा चरण कमजनि श्रेणि घरवे ॥

ज्यायः क्रम कमलावलीं दधत्या ॥

सरषासाथे मैत्री प्रसंसे संगत्ती एहवु ॥

सदृशै रिति संगति प्रशस्यं ॥

कह्यु हो मंगलीक जणी ते तिर्थंकर ॥

कथितं संतु शिवायते जिनेन्द्राः ॥७॥

क्रोधादि च्यार कपायना जे ताप तेना थकि पिन्नाया जे जी
वने निवर्त्ती सुख प्रत्ये ॥

कषाय तापा दित जंतु निर्वृतिं ॥

करेबे जे श्री वितरागना सुखरूपीन मेघ थको उपनो ॥

करोति यो जैन मुखांबुदो द्रुतः ॥

ते जेष्टमासथी उपनिजे व्रष्टि तेहने सरिखो ॥

स शुक्रमासो ऋव वृष्टि सन्निभो ॥

करो संतोष प्रते माहरे विषे विस्तारथी जांणवि वांणिनो ॥

दधानु तुष्टिं मयि विस्तरो गिरं ॥ ३ ॥

इतिस्तुतिसंपूर्णं ॥

प्रधान सोनु पिलु शंख उज्ज निवरतन मेघकालो तेहना
लो परवालु रातु । सरिखां ठे वर्ण जेहना गयो

ठे मोह जेहने एहवा ॥

वरकनकशंख विद्भुमामरकतघनसन्निभं विगय मोहं ॥

सप्तति के० सितेर शतै के० सर्व जे देवता तेहने पुजीत

सो एटले १७० एकसो सि ते जिन सर्व प्रते हुं वांड

तर जिन तेह केहवा ठे । इति चैत्यवंदनार्थ समाप्तः ॥

सप्तति शतं जिनाना । सर्वा मर पूजितं वंदे ॥१॥

इति चैत्यवंदन समाप्तः ॥

अढिद्विप समुञ्जे विपे । पन्नर कर्मभूमिने विपे ॥
 अट्टाइ जेसु दीव समुदेसु । पन्नरससु कम्म भुमीसु ॥
 जावंत कोइपण साधु मुनि उघो मुहपति गुठो पण्णियो
 राज वलि ते केहवा ठे । तेहना धरण हार ॥
 जावंत केवि साहु । रयहरण गुठ पण्णिगह धारा ॥
 वली पांच माहाव्रतना धार अठार हजार सिलांग रथ
 क वलि । ना धरणहार ॥
 पंच मह वय धारा । अठारस सहस्स सीलंग धारा ॥
 अखंमिठे ठे आचारने चारित्र जेहनामा एहवा जे साधु ॥
 अकया यार चरित्ता ॥
 ते सर्व प्रते माथे करि मने करि मस्तके करी वांड उठ ॥
 ॥ १ ॥ इति ॥
 ते सबे सिरसा मणसा मण्णएण वंदामि ॥ १ ॥
 इति समाप्त. ॥

विस्तीर्ण जे आंख्य तेरुप पा उजला जे दांत तेहनां जे
 नरा ठे जेहनां । किरण तेह केसराठ ठे जी
 हां ॥

विशाल लोचन दलं । प्रोद्य दंतांशु केशरं ॥
 प्रज्ञात समयने विपे श्री वी ते रुप जे कमल ते पवित्र क
 रजिननु भुख । रो मुज प्रते ॥

प्रातः वीरजिनेन्द्रस्य । मुख पद्मं पुनातुवः ॥ १ ॥
 जेमने अजिज्ञेक कर्म करीने पान्या ठे हर्पना नर समोह

प्रते तेथी देवलोकनां जे सुख ते प्रत्ये इंड ते ॥

येषा मन्निषेक कर्म कृत्वा । मत्ता हर्षनरात् सुखं सुरेंद्रा ॥

तरणां वरोवर स्वर्गना सुखने नथि गणता अपितु ते तिमज
गणे ठे जिन स्नात्र कर्म तेज अधिक करि मानें ठे ॥

तृण मपि गणयति नैत्र नाकं ॥

प्रभात समयने विषे हो मंगलीक जणी ते जिनेश्वर स्वा-
मी तेज ॥

प्रात स्संतु शिवाय ते जिनेजाः ॥२॥

कलंक करि रहित सदाइ सं कुदर्शन रूप जे राहु तेहने
पुर्ण एहवा ठे । अगसनहारने सदा निरंतर
उदय ठे जेहनो ॥

कलंक निर्भुक्त ममुक्त पूर्णतं । कुतर्कराहु असनं सदोदयं ॥

एहवा अपूर्व चंद्रमासमान ॥ श्रीजिन चंद्रनो ज्ञाषित श्री
सिद्धांत प्रत्ये ॥

अपूर्व चंद्र जिनचंद्र ज्ञाषितं ॥

प्रज्ञात समये वांड नमु पंक्ति नमस्कार कख्यो ठे जेह
प्रत्ये इति ॥

दिनागमेनौमि बुधैः नमस्कृतं ॥ ३ ॥

॥ इति समाप्तः ॥

क्रोधादिक जे च्यार कखाय ते रूप जे प्रतिमल तेहने उलुर
ए केण डुहावाने वा ठलवाने समरठ ॥

चउ कसाय पन्निमल्लु त्तरणु ॥

डुखे करी जितिए एहवां मदन काम तेहनां जे वांण ते प्र
ते मुसुमुरणु केण ज्ञागवाने समरथ ठे ॥

डुऊय मयण वाण मुसु मूरणु ॥

ताजु रायणानु जे ब्रह्म तेहना सरिखु निलु वर्ण ठे जेहनु
हाथीना सरिखि चाढ्य ठे जेहनि ॥

सरस पियंगू वन्नु गय गामीउ ॥

जयवंता वरतो मन्त्रवांठीतना पुरणहार एहवा श्री पार्श्व
नाथ त्रिण्य च्रुवनना नाथ एहवा वली ॥

जयउ पासु च्रुवणत्तय सामीउ ॥

जेहना तनु सरिनि कातिना जे समोह स्निग्ध वर्ण ॥

जसु तणु कंति कमप्प सिणिच्च ॥

सोने ठे फणि जे नाग तेहनि जे मणि तेहनां जे किर्ण तेने
करि व्यापित ठे ॥

सोहइ फण मणि किरणा लिच्चउ ॥

नवो जे मेघ तेहने विपे तन्निजे विजलि ते रुपजे लता तेने
करि लंघित चिन्हित जेम सोने तेम श्री पार्श्वनाथ लंठन
सहित सोने ठे ॥

नन्नव जलहरु तमि छय लंठीउ ॥

ते जिन पार्श्वनाथ आपोद्यो वंठित प्रते ॥

सो जिणु पासु पयउउ वंठिउ ॥ २ ॥

॥ इति समाप्तः ॥

— ० —

सामायक व्रते करि जुक्त वा जो मने होय नियमें करि स

सहीत ।

हित ॥

सामाज्य वय जुतो । जाव मणे होइ नियम संजुतो ॥
वेदे असूत्र कर्म प्रते । सामायक होय जेटली वार
त्यांसूधी ॥

बिन्नइ असुहं कम्मं । सामाज्य जतिआ वारा ॥१॥

सामायक विधे अके वा कर श्रमण मुनि सरिखो श्रावक
वे धके । होय जे कारण माटे ॥

सामाज्यं मिउंकए । समणो इव सावउ हवइ जम्मा ॥
तेणे कारणे करि । घणि घणिवार सामायक करवु ॥

एएण कारणेणं । बहुसो सामाज्यं कुजा ॥२॥

सामयक विधि लीधू विधि पारयुं विधि कर
तां अविधि हुइ होय ते सठवे मनवचन का
याए करि तस्य मिहामि उक्कमं ॥

॥ इति श्री समाप्तः ॥



॥ अथ लिख्यतेः ॥

सामायक पोसहने विषे रह्योजे । जीव तेनो जायठे जे काल ॥
सामाज्यपोसहसं विअरुस । जीवरुस जाइ जो कालो ॥
ते सफल जाणवो । विजो काल संसार फलने
हेतु जाणवो ॥

सो सफलो बोधवो । सेसो संसार फल हेउ ॥१॥

॥ इति समाप्तः ॥

॥ अथ लिख्यतेः ॥

करुवु हे जगवन् पोसह प्रते आहारनो त्याग ॥

करेमि जंते पोसहं आहार पोसहं ॥

देशथी सर्वथी शरिरनी शुश्रुखानो त्याग ॥

देसउ सव्वउ सरिर सक्कार पोसहं ॥

सर्वथी ब्रम्हचर्यनो पोसह । सर्वथी कुव्यापारनो पोपघा ॥

सव्वउ वंजचेर पोसहं । सव्वउ अवावार पोसहं ॥

सर्वथी च्यार प्रकारनो पोसह करु ॥

सव्वउ चउव्विहे पोसहं ठामी ॥

जावत दिवस वा रात अथवा अहोरात्रि पोसह पन्निवजुं

तिहां लगे ए ॥

जाव दिवसं अहोरत्तं पञ्जुवा सामि ॥

उविधे त्रीविधे करिने । मने करी वचनें करी काया

ए करी ॥

उविहं तिविहेण । मणेणं वायाए काएणं ॥

न करु न करावु ॥ पन्निक्कमु तेहनु हे जगवन् ॥

नकरेमि नकारवेमि । तस्सजंते पन्निक्कमामी ॥

तेहनि निंदा करु ग्रहा करु ॥ आत्मा प्रते पोताथी वोसिरावुवु ॥

॥ इति ॥

निंदामि गरिहामि । अप्पाणं वोसिरामि ॥२॥

॥ इति समाप्तः ॥

श्रावक कृश्रपुत्र वा ।

जवतंसक राजा सुदर्शन शे
ठ ते माहा पुरुषने धन्य ॥

सागरचंदो कामो । चंदवडसो सुदंसणो धन्नो ॥

जेणे श्रावकनी पोसह प्रति
मा ते काउसग ।

अखंमि पालि मरणात उ
पसर्ग आव्या पण न च
ट्या ॥

जेसि पोसह पदिमा । अखंमिआ जीवियंतेवि ॥

धन्य प्रसंस्या करवा जोग । सुलसाजी श्रावीका अने आणंद
कामदेव प्रमुख श्रावक ॥

धन्ना सलाहणिजा । सुलसा आणंद कामदेवाय ॥

जेहनी प्रसंस्या करे जगवंत इठ व्रतपणु श्री माहाविर
पोते । वखाणे ॥

जास प्पसंसई जयवं । दढ वयंतो माहावीरो ॥१॥

पोसह विधिंलिधो विधे पारयो ॥

विधिकरतां जेकांइ अविधि ॥

हुइहोय ते सविहं मनं वचने ॥

कायाए करि तस्स मिठामि उक्कमं ॥३॥इति

—:०:—

॥ अथ मन्ह जिणाणं सक्षाय ॥

मन जेते प्रते जिन वितराग मिथ्यात दर्शन प्रते तजबु
देव तेहनी आझा तथा तेहनि समकित आदरबु धारण
जगतीनें विषे आणबु मनने । करबु ॥

मन्नह जिणाणं आणं । मिठं परिहर धरह समत्तं ॥

सामायकादि ष आवस्यक उद्यमवंतं श्वु निरंतरं ॥
कह्याठे तेने विषे ।

ठविह आवस्सयंमि । उजुत्तो होइ प्पइ दिवसं ॥१॥

अष्टमि आदि पर्वतिथिनें वि सूपात्रादि दांन सिल्लते च्रम
पे पौषध वृत । चर्यं तप वारजेदे करवा ज्ञा
व साधुने विषे तत्पर ॥

पव्वेसु पोसह व्वयं । दाणं सिल्ल तवोय जावोय ॥

पंच प्रकारे सञ्जाय ध्यान न परने शक्ति प्रमाणे उपगार
मस्कारनु चितववु । करवो सर्व प्राणी उपर दया
ज्ञाव राखवो जतना करवी ॥

सञ्जाय नमुक्कारो । परोवयारोअ जयणाय ॥७॥

जिन तिर्थकरनी पुजा करवी इव्व ज्ञाव हितना उपदेस
वा जिननी स्थुति करवी स्त क गुरुनी स्तवना करवि सा
वना करवी । धर्मी ज्ञाइनी जगति प्रज्ञाव
ना करवि ॥

जिणपूआ जिण थुणणांगुरु घुइ साहमियाणवत्तलं ॥

व्यवहार गुरु परंपरागत सूध वलि रघयात्रा तथा शत्रुंजा
व्यवहार ते सहित मनसुधी दिक् थावर तिर्थनी तथा स
ध चतुर्विध जंगम तिर्थनी
जात्रा प्रते करवी ॥

ववहार स्सय सुधी । रहजता तिच्च जताय ॥३॥

क्रोधनो जय हिता हित क साचु मिठु भवित प्राये वो
त्या क्रतनो विचार पाप आ लवु ते जासा सूमति सर्व प्र

श्रव रोकवाः ।

श्वी कायादि ठ जिव उपर
दया ज्ञाव राखवो ॥

उवसम विवेक संवर । भासासमइअ ठजिव करुणाय ।
वली ज्ञलाघर्मी ज्ञाशनी संगति करवी समागम करवो ।

धम्मीय जण संसग्गो ॥

इन्द्रियादिकने दमवापणु करवु चारित्र लेवाना प्रणाम क
रवा ॥

करण दम्मो चरण परिणामो ॥४॥

वलि चतुर्विध संघनां बहुमा शास्त्र लखवु लखाववु जि
न करवां । न तिर्यनी प्रज्ञावना ॥

संघो वरि बहुमाणो । पुढ्य लिहणं पज्ञावणा तिठे ॥
एटलावानां श्रावकने कृत्य निरंतर सुगुरुनो धर्मोपदेश
करवाना करवां । सांजलवो ॥

सढाण किच्च मेअं । निच्चं सुगुरु वएसेणं ॥ ५ ॥
इति समाप्तः ॥

—:०:—

॥ अथ नरहेसरनि सजाय लिख्यते ॥

नरतेश्वर चक्रवर्त्ति साधु । १। अन्नयकुमार मुनिश्वर । ३।
बाहुवली साधु । २। अने ढंढण कुमारमुनि ४ ॥
नरहेसर बाहुवलि । अन्नयकुमारोअ ढंढणकुमारो ॥
सिरीआजी । ५। अणीकापु अश्मत्ता केवली । ७। नागद
त्र । ६। त मुनि । ८ ॥

सिरिउ अनियाउतो । अश्मुत्तो नागदत्तोय ॥२॥

मेतार्यमुनि । ए॥ शुलिजड वयरस्वामि । ११॥ नंदिखेण
 मुनि । १०॥ । १२॥ सिहगिरी । १३॥ ॥
 मेअऊ थूलीजदो । वयररीसी नंदीसेण सीहगिरि ॥
 कयवन्नाजी । १४॥ शुको-स पुंडरिकमुनि । १६॥ केशिकु
 लसाथ ॥ १५॥ मार ॥ १७॥ करकंडु १८ ॥
 कयवन्नोअ सुकोसल । पुंनरिउ केसि करकंडु ॥१॥
 हल्लमुनि । १९॥ विहल्लमुनि सालमुनि । २१॥ महासालमु
 । २०॥ सुदर्शनमुनि ॥ २१॥ नि । २३॥ सालिभडमुनि २४॥
 हल्ल विहल्ल सुदंसण । साल महासाल सालिजदोअ ॥
 दशरण जड मुनि २५ जड । पशनचंड राजरीपी । २६॥
 यसोचडमुनि ॥ २७ ॥
 भदो दसन्न जदो । पसन्नचंदोअ जरसजदो ॥ ३॥
 जंबुस्वामी । २८॥ वंकचुल २९ गज सुकुमालमुनि । ३०॥ अ
 वंतीसूकमाल मुनि । ३१ ॥
 जंबुपहु वंकचूलो । गयसुकुमालो अवंतिसुकुमालो ॥
 धन्नोउत्तम । ३२॥ इलाचिपुत्र चिलाचिपुत्र । ३४॥ अने वाहु
 मुनि ॥ ३३॥ मुनि ॥ ३५ ॥
 धन्नो इलाइपुतो । चिलाइपुतो अवाहुमुणी ॥ ४॥
 श्री आर्यमाहागिरी मुनि ३६॥ आर्यसुहस्ति ॥ ३७॥ उदाय
 श्री आर्यरक्षित ॥ ३७॥ नराजरुपि ॥ ३९ ॥ मनक
 मुनि ॥ ४० ॥
 अऊगिरि अजरखिअअऊसुहठी उदायगोमणगो ॥
 कालकाचार्य ॥ ४१॥ श्री आं श्री प्रद्युम्न ॥ ४३॥ मुलदेव

ब ॥४५॥

जी ॥ ४४ ॥

कालयसुरी संबो । पञ्चुन्नो मूलदेवोय ॥ ५ ॥

प्रज्ञावास्वामि ॥४५॥ विश्वकु आङ्कुमार मुनि ॥४७॥ इ
मार ॥४६॥ ढप्रहारी मुनि ॥ ४८ ॥

पन्नवो विन्दुकुमारो । अदकुमारो दढप्रहारी ॥

श्री श्रेयांस ॥ ४९ ॥ कुरगुरू शिभ्रंनवसूरि ॥५१॥ श्री मे
॥५०॥ घकुमार ॥५२॥

सिभ्रंस कुरगडु । सिजंनव मेहेकुमारोअ ॥ ६ ॥

ए आदे देइ माहा सत्ववंत आपे सखप्रते ने गुणना स
ते । मोह सहित ॥

एमाइ महासत्ता । दिंतु सुहं गुणगणेहिं संजूता ॥

जेमनां नाम ग्रहणा करवाना पापना प्रबंध होय ते डर
प्रज्ञावथी । जाय ॥

जेसिं नाम ग्गहणे । पाव पबंधा विलयजंति ॥७॥

शुलसा श्रावीका ॥१॥ चंदन मणोरमा ॥ ३ ॥ मदनेरखा
वाला ॥२॥ ॥४॥ दमदंति ॥ ५ ॥

सुलसा चंदनवाला । मणोरमा मयणरेहा दमयंति ॥

नर्मदा ॥६॥ सुंदरीजी ॥७॥ नंदा ॥ ए ॥ नज्ञजी ॥१०॥
शीताजी ॥८॥ शुन्नज्ञजी ॥ ११ ॥

नमया सुंदरि सीया । नंदा नदा सुभदाय ॥७॥

श्री राजेमती ॥११॥ रुषिद पद्मावती ॥ १४ ॥ अंजणा
ता ॥१३॥ ॥१५॥ श्रीदेवी ॥१६॥

रायमइ रिसीदत्ता । पत्तमावइ अंजणा सिरिदेवी ॥

ज्येष्ठा ॥१७॥ शुज्येष्ठा ॥१८॥ प्रनावति ॥ १० ॥ चेलणारा
अगावती ॥१९॥ एणी ॥ ११ ॥

जिष्ठ सुजिष्ठ मिगावद् । पभावद् चिह्नणा देवी ॥१९॥
आंमि ॥२०॥ शुदरिजी ॥२३॥ रेवतीजी ॥ १५ ॥ कुतिजी
रुपिणी ॥२४॥ ॥२६॥ शिवादेवि ॥२७॥ ज
यवंती ॥२८॥

बंजी सुंदरी रुपिणी । रेवद् कुंती शिवा जयंतीया ॥
देवकीजी ॥२९॥ दुपदिजी ३० कलावती राणी ॥ ३१ ॥ पु
धारणीजी ॥३१॥ प्प चुलाजी ॥३३॥

देवद् दोवद् धारणी । कलावद् पुप्फचूलाय ॥२०॥
पद्माजी ॥३४॥ अने गौरीजी लक्ष्मणाजी ॥ ३७ ॥ अने
॥३५॥ गंधारी ॥३६॥ शुसिमाजी ॥३८॥

पत्रमावद् गौरी गंधारी । लक्षणा सुसीमाय ॥
जंबुवति ॥३९॥ ने सत्यजां रुपिणीजी ॥४१॥ एकश्र
मा ॥४०॥ माहाराजनि आठ अग्रमहि
पिठ ॥

जंबूवद् सच्चभामा । रुपिणी कन्हठ महीसाठ ॥२१॥
जस्काजी ॥१॥ जक्कदिनाजी चूताजी ॥३॥ तीमज निश्वे
॥२॥ चूतदिना ॥४॥

जस्काय जक्कदिना । चूआ तह चैव भूयदिनाय ॥
सेणाजी ॥५॥ वेणाजी ॥६॥ वेहेनि ए घुलिन्नद्रजीनी जा
रेणाजी ॥७॥ एवी ॥

सेणा वेणा रेणा । भइणीठ धूलिभदस्स ॥२१॥

ए आदे देइ माहा वा मोहोटी संतिउ ॥

इच्चाइ महा सइउ ॥

जयवंति थइ अकलंकण कलंक रहीत सीलें करि सोन्नीत ॥

जयंति अकलंक सील कलीयाउ ॥

आज सूधी पण वाजेठे जेहना ॥

अजवि वज्जाइ जासिं ॥

जसनो पमह त्रिचुवनने विपे सघले सदाय इति समाप्तः॥

जस पमहो तिहुअणे सयले ॥ १३ ॥

॥ इति महात्मा महासतिकुलं समाप्तः ॥

॥ अथ लघुशांति लिख्यते ॥

श्रीमानदेवसूरिकृत.

श्री शांतिनाथ केहवाठे डुख
उपसर्ग सम्याठे माटे शांति
नु घर वा स्थानक ठे ।

उपसमे करि सहित ठे राग
द्वेषे करि रहीत ठे शांतकेण
रागादि उपद्रव सम्या ठे जे
हने अशिवं केण अकळयाण

कारी नथी अपितु कळयाण

कारी ठे एहवा तेमने नमस्कार करिने ॥

शांति शांति निशांतं । शांति शांता शिवं नमस्कृत्य ॥

स्तवना करनार पुरुषने उप मंत्रना पदवमे करिने शांती

इव निवारण करवाने निमी निमीते स्तवना करुवु ॥

ते कारणे ।

स्तोतुः शांति निमित्तं । मंत्रपदैः शांतये स्तौमि ॥१॥

ॐ इति पंच प्रमेष्टी निरधारणं वाचक पदं ठे जीहां ॥

उमिति निश्चित वचसे ॥

नमो नम इति वे उच्चारण ते संभ्रम अथवा द्वि वचन न
गवत समग्र ठुकराइ करि सहित पुजा योग्य ॥

नमो नमो भगवते हंतै पूजां ॥

श्री शांतिनाथ जये करि सहित ॥

शांति जिनाय जयवते ॥

जेहनो यश विस्तारने पाम्यो ठे स्वामि नाथ दमवंता साधु
मुनि तेहना एहवाठे वली केहवाठे ॥

यशस्विने स्वामिने दमिनां ॥ १ ॥

समस्त चोत्रिस अतिशये थ जे संपति एटले समोवसर
ए महाप्राप्ती हार्य तेहनि जे एनि सघलि इद्धि करी स
महति मोहोटी । मन्वीता केण सहित श्रेष्ठ ॥

सकला तिशेपक महा । संपति समन्विताय शस्याय ॥

त्रीलोकना पुजनिक एहवा नमस्कार थान् श्री शांतिना
ते प्रते । थजिने ॥

त्रैलोक्य पुजिताय च । नमो नमः शांति देवाय ॥ ३ ॥

समस्त देवताना समुह वृंदा जे स्वामि एटले चोसठ्य
रक वृंदा तेहना । इंद्रादिके सम्यक् प्रकारे पु

ज्या ठे जे कोइथि पण
जित्या न जाय ॥

सर्वा मर सु समह । स्वामिक संपूजिताय निजिताय ॥

जगतना जे लोक तेहनु रक्ष ते कारण माटे निरंतर नम

ए करवाने अतिशयपणे सा स्कार हो ते श्री शांतिनाथ
वधाने ठे । प्रते ॥

भुवन जन पालनो द्यत । तमाय सततं नमस्तस्मै ॥४॥

समस्त पाप तेहनो नुघ जे सर्व उपद्रवनो समावणहार
समोह तेहना नासनो कर नास पमारुनार ॥

ए हार ठे ।

सर्व डरितोघ नाशन कराय । सर्वा शिव प्रशमनाय ॥

क्रुर डुष्ट असूच ग्रहने नुत ने शाकिणीने मथणहार एट
ने पीशाचने । ले नासनो करणहार ठे एट
लानो ॥

डुष्टगृह भूत पिशाच । शाकीनीनां प्रमथनाय ॥५॥

जेहनु श्री शांतिनाथनु पुर्वे श्रेष्ठ वाक्य वचने करि वा उ
कह्यु जे नाम मंत्र ते प्रते । चार मात्र करवे करि वा स
मर्णा करवे करि चिंते संतो

ष करि उचारण करवाथी संतोष वंत थइ एहवि ॥

यस्येति नाममंत्र । प्रधान वाक्यो पयोग कृत तोषा ॥

विजयानामादेवि करे स्मर नमस्कार करसे एवि नम
ए करनार पुरुषने मनवंडि स्कार करो ते श्री शांतिना
तपुरे आपे विजयादेवि के थ प्रते ॥
विठे ।

विजया कुरुते जन हितामिति चनुतानमततं शांतिं । ६ ।

थान नमस्कार हे जगवति हे विजये हे सुजये हे पराप
अहिं जगशब्द बल सरुप वि रैरजिते परा कहिए प्रकृष्टा

र्य वाचि जाणवो ।

परै अन्यदेव अजित के० ते
मनाथी नजितांणी माटे परा
परै रजिते ॥

भवतु नमस्तं भगवति । विजये सुजये परापरै रजिते ॥

हे अपराजि ते जगत्यां त्रण प्रथविने विपे सर्वोत्कर्ष से
जुवनने विपे ।

वकजनने जयनि पमारुना
रि हे जयतीति जयावहे हे

नवती तमारा प्रते नमस्कार करुठु इत्यनेन

विजया ॥१॥ जया ॥२॥ अपराजिता ने ॥३॥ अजिता

॥४॥ ए च्यार सोचव्या ॥

अपराजिते जगत्यां । जयतीति जयावहे नवति ॥७॥

सर्व स्यापिच चतुर्विंश संघ
प्रते ।

अत्र सुख कल्याण रोग रहि

तपणु मंगल पापनु नासप

णु आपदानु नासपणु प्रक

पृ प्रकारे एटलावानां आपे माटे ॥

सर्वस्पापिच संघस्य । भद्र कल्याण मंगल प्रददे ॥

मोक्ष मार्ग साधे ते साधु मु

तुष्टि संतोष पुष्टि धर्म कार्य

निश्वर तेमने निरंतर शिवं

निर्वर्द्धि अतिशय पणे आपे

उपश्व रहितपणु आपे मा

एहवि ते जगतने विपे यवं

टे हे साधुनां सदा शिव ।

ति वर्तो ॥

साधूनांच सदा शिव । तुष्टि पूष्टि प्रदे जीया ॥८॥

हे नव्याना रुत सिद्धि नवि

नविप्राणिने निर्वृति के० सौ

प्राणीने सर्व कार्य निर्विघन

ख्य निर्वाण मोक्ष परमानंद

पणें सघाय ।

ते प्रते जनयति उत्पादयति
निपजावे वा आप तेमाटे हे

निर्वृति निर्वाण जननि धर्मने विपे साहय्य करवा
अकि जावत् मोरु प्रते पामे ॥

जठ्यानां कृत सिधे । निवृति निर्वाण जननि सत्तनां ॥

निरजयपणाने प्रकृष्ट प्रकारे नमस्कार हो कड्यांणनि क
आपवाने विपे तत्पर तेमाटे रणहारि प्रकर्षे करि आपना
हे अजय प्रधान निरतेण । री तमारा प्रते ऽतेमाटे हे

स्वस्ति प्रदतुज्यं ॥

अजय प्रदान निरते । नमोस्तु स्वस्ति प्रदे तुभ्यं ॥१॥

जगत ते पोतानि सेवाने वि शुज्ज श्रेयः कल्याण आ सम
पे तत्पर ते सेवक तेप्रते जं तात् तेप्रते वहति पमामे क
तु सर्व जिव प्रते । रे नित्य सदैव उद्यता साव

धानं तत्पर एहविते देवि मा
टे शुजाव हे नित्य मुद्यतिण ॥

जक्तानां जंतुनां । शुजा वहे नित्य मुद्यते देवी ॥

सम्यगद्रष्टि प्राणिने धृति सं मति ते आगामि कालनु दे
तोष रति शाता प्रिति । खबु बुद्धिते वर्तमानकालनु
देखबु तेहनि प्रकर्ष प्रकारे

देणहार ते माटे हे धृति रति मति बुद्धि प० ॥

सम्यग द्रष्टिनां धृति रति । मतिबुद्धि प्रदानाय ॥२॥

जिन वितरागनी आज्ञाने विषे तत्पर एहवा जक्त होय तेहने ॥

जिन शासन निरतानां ॥

श्री शांतिनाथ प्रत्ये नता नम्रिच्युता परणांम करता एहवा-
जे जन जगति लोकने विषे जे जनना समुह तेह प्रते ॥

शांति नतानांच जगति जनतानां ॥

श्री लक्ष्मी संपत् ऋद्धि की वर्द्धिनी पमारुनारि ठे हे दे
तिं ख्याती यश परसिधपणु वि तु जयवंति विजयवंति स
ते इत्यादिक सर्व प्रते । वॉळ्कृष्टपणे वतों पोने ॥

श्रीसंपत्कीर्ति यशो । वर्द्धनिजयदेवी विजयस्वा ॥११॥

पाणिनो ज्ञय अगनिनो विष ऊहेरनो ज्ञय सर्पनो ॥

सलिला नल विष विषधर ॥

डुष्ट ग्रह ते अगोचर असूज ग्रहनि पीना राजानो ज्ञय रोग
ते कुष्ट ज्वर जगंदरादि रण ते सग्रामना ज्ञय ॥

डुष्टग्रह राज रोग रण ज्ञयतः ॥

राक्षसनो ज्ञय शत्रुना समुह चोरनो सात इतिनो हाथि
नो ज्ञय मारि मरगिनो ज्ञय सिद्धादिक स्वापदनो ज्ञय
इव । आदि शब्दथी साकिणी ना
किनी ज्ञूत पैपाच वेताला
दिकना ज्ञय ॥

राक्षस रिपुगण मारी । चौरैति स्वापदा दिभ्यः ॥११॥

अथ केण उपर कक्षा तेहना कख कख उपड्वनु नाशप
ज्ञय थकी रक्षा कुरु कुरु व णु एटले शांति कुरु कुरु स
लि शिवं निरुपद्रवपणु कर । दा सर्वदा बलि ॥

अथरक्षरक्षसु शिवांकुरु कुरु शांतिच कुरु कुरु सदेति ॥

संतोष प्रते करो करो पुष्टि कख कख स्वस्ति कट्यांण

वृद्धिपणु ।

कर कर त्वंतु हे देवि कस्य
कस्य ॥

तुष्टिकुरु कुरु पुष्टिकुरु कुरु स्वस्ति च कुरु कुरु त्वं ॥१३॥

हे भगवती समस्त दुकराश्वंत हे गुणवति उदार्यादिक गुण
सहित माटे शिव कल्याण शांति उपश्वनु समाववु ॥

अगवति गुणवति शिव शांति ॥

संतोष पुष्टि वृद्धि स्वस्ति हेम वा कल्याण कुरु करु जना
नां के० ते लोक प्रते ॥

तुष्टि पुष्टि स्वस्तिह कुरु कुरु जनानां ॥

ॐ के० परमज्योति स्वरूपवंत एहवी तमारा प्रते नमस्कार
हो तथा ॐथी ते स्वाहा सुद्धि मंत्र जाणवो ॥

ॐ मिति नमो ।१। ह्रीं ह्रीं ह्रीं ह्रीं

ए मंत्र रूप तुदेवी तुज प्रते नमस्कार हो ॥

यः ह्रः ह्रीं फुट् ।१। स्वाहा ॥१४॥

एवं के० ए प्रकारे यत् जेहने पुरस्सरं पुर्वोक्त प्रकारे करि
नामाकर के० नाम उच्चारण संस्तुता स्तवि एहवि जया
करिने । देवि ॥

एवं यन्नामा कर । पुरस्सरं संस्तुता जयादेवी ॥

कुरु ते कस्य सर्व उपद्रवनु नमस्कार हो श्री शांतिनाथ
निवारणपणु ते शांति निमि नें अर्थे वा काजे ॥

त्तं के० कारण एटले शांतिनु

ज कारण कस्य वा नमती के० नमता पुरुष प्रते कस्य ।

कुरुते शांति नमतां । नमोनमः शांताये तस्मै ॥१५॥

आ प्रकारे करि पुर्व के० आ जे मंत्र पद तेणे करि रच्यु
गल गइ काले सुरी आचार्ये जे स्तवन स्तोत्र श्री शांति
दर्शित उपदेशेलां एहवां । नाथनु ॥

इति पुर्वसूरि दर्शित । मंत्र पद विदार्भित स्तवशांते ॥
पाणि प्रमुख पुर्व कक्षाठे जय तेहनु टालणहार ठे ॥

सलिलादि जय विनाशी ॥

शांति प्रमुख सुख पुर्वे कक्षाठे तेहनो करणहार ठे नक्तिवं
त प्राणी नरने ॥

शांत्यादि करश्च भक्ति मत्तां ॥१६॥

यः के० जे प्राणि एनं पठति वा सांज्ञले अथवा चितमां
के० ए स्तवन स्तोत्रप्रते ज्ञणे ज्ञावे यथायोग्य मनतिक्रम्य
सदा निरंतर सर्वदा । योगं योगं प्रति अथवा कांइ
कार्य उदेशि ज्ञणे सांज्ञले ॥

यश्चैनं पठति सदा । शुणोति भावयतिवा यथायोग्यं ॥

ते पुरुष निश्चे शांतिपद के० रा श्री मानदेवसूरि पण यावत्
गादिक उपसर्गे करी रहितपणु शांतिपदप्रते पामे करता पु
पामे माटे श्री शांतिपद ए रूपे पण तेज पोतानु नाम
हवु मोक्ष स्थानक प्रते पामे । जणव्यु ॥

सहि शांति पदं यायात् । सूरी श्री मानदेवश्च ॥१७॥

ते पुरुषने उपसर्ग होय ते प विघ्नरुप वेळ तेहने तो ठेदि
ण क्य धाय वा जाय । नाखे मुलमांथी ॥

उपसर्गा क्यं यांति । विद्यं ते विघ्न वल्लयः ॥

पोताना मन चितने त्रिपे स पुजतां थकां जिनेश्वर तिर्थ

दाय प्रसन्नं आणंदपणे वर्ते कर जे तेमने ॥

स्याधि ते कहेढे ॥

मनः प्रसन्न ता मेति । पूज्यमाने जिनेश्वरे ॥१७॥

समस्त मंगलीकमां मंगलीक । समस्त कल्याणनु कारण ॥

सर्व मंगल मागढ्यं । सर्व कल्याण कारणं ॥

प्रधान वा स्त्रेष्ट सर्व धर्मो थ जिनेश्वर जयवंतु वरतो एह
की एहवु । बु शासन ॥

प्रधानं सर्व धर्माणां । जैनं जयति शासनं ॥१८॥

॥ इति लघुशांति समाप्ता ॥

॥ अथ सातलाख लिख्यते ॥

हवे चोरासिलाख योनीयो जीवनी कहेढे ॥

सातलाख योनी प्रथवीकाय सातलाख योनी पाणीना
ना जीवनी । जीवनी ॥

सातलाख प्रथिवीकाय । सातलाख अपकाय ॥

सातलाख योनी अगनीना सातलाख योनी वायु काय
जीवनी । ना जीवनी ॥

सातलाख तेज काय । सातलाख वाजकाय ॥

दसलाखयोनी प्रतेक वनस्पतीना जीवनी ॥

दशलाख प्रत्येक वनस्पतिकाय ॥

चउद लाख योनी साधारण वनस्पतीना जीवनी ॥

चउदलाख साधारण वनस्पति काय ॥

बे लाख योनी बे इंडीना जी बे लाख योनी त्रिइंडीना जी

वोनी ।

वोनी ॥

बेलाख बेरेडि । बेलाख तेरेडि ॥

बे लाख योनी चोरंडीना च्यार लाख योनी देवता स
जीवोनी । मस्त जीवोनी ॥

बेलाख चउरिडी । च्यारलाख देवता ॥

च्यार लाख योनी नारकी च्यार लाख योनी तिर्यंच पं
ना जीवोनी । च इंडवाला जीवोनी ॥

च्यारलाख नारकी । च्यारलाख तिर्यंच पंचेडी ॥

चउदलाख योनी मनुष्य जीवोनी एम समस्त वोखोनी ॥

चौदलाख मनुष्य एवंकारे ॥

चौरासि लाख जीवोनी योनीयो ते मांहे ॥

चौरासिलाख जीवायोनि मांही ॥

माहारा जीवथी पुर्वोक्त योनीयोना जीव प्रत्ये हण्यो होय
आपे ॥

माहारे जिवे जेकोइ जीव हण्योहोय ॥

हणाव्यो होय परपासे परहणताने अनुमोद्यो होय ॥

हणाव्यो होय हणता प्रत्ये अनुमोद्यो होय ॥

ते पाप समस्त प्रते मने करी ते प्रते मिष्ट्या वा फोक था
वचने करी कायाए करि । उ ॥

ते सर्वे मन वचन कायाए करि । तस्स मिट्ठामि उक्कमं ॥

इति सातलाख समाप्तः ॥

॥ अथ अठार पापस्थानकः ॥

पेहेले, प्राणातिपात ॥ बीजे, मृषावाद ॥ त्रीजे, अदत्तादा
न ॥ चोथे, मैथुन ॥ पांचमे, परिग्रह ॥ षठे, क्रोध ॥ सात
मे, मांन ॥ आठमे, माया ॥ नवमे, लोभ ॥ दशमे, राग ॥
अगीअारमे, द्वेष ॥ बारमे, कलह ॥ तेरमे, अन्याख्यांन ॥
चौदमे, पैसून्न ॥ पन्नरमे, रतिअरति ॥ सोलमे, परपरिवाद
॥ सत्तरमे, माया मृखावाद ॥ अठारमे, मिथ्यात्व सद्य ॥
ए अठारे पापस्थानक मांहि माहारे जिवे जे कांइ सेव्युं हो
य सेवराव्यु होय सेवतां प्रते अनुमोद्यु होय ते सर्वे मन व
चने कायाए करि तस्स सिद्धामि डकूमं ॥

॥ इति समाप्तः ॥

॥ अथस्तुतिर्लिरुयते ॥

इच्छकार सुह राइ सुह देवसी ॥

सुख तप सरिर निराबाध ॥

सुख संयम यात्रा निरवहोगोजी स्वामी साताबेजी ॥

भात पांणिनो लाज देज्योजी ॥

॥ इति समाप्तः ॥

॥ अथ कल्याणकंदं स्तुति लिरुयतेः ॥

कल्याण मंगलिकना कंद ठे एहवा पेहेला तिर्थकर श्री रु
षभदेव स्वामि ते प्रत्ये तथा वली ॥

कल्याण कंदं पढमं जिणंदं ॥

श्री शान्तिनाथ प्रत्ये तिमज नेमिनाथ मुनिना इंड ते प्रत्ये ॥

सतिं तत्र नेमिजीणं मुण्डं ॥

श्री पार्श्वनाथ लोका लोकना प्रकाशक ज्ञानादिकगुणानो
दरीञ्च वा गम एहवा ते प्रत्ये ॥

पासं पयासं सुगणिक्र ठाणं ॥

श्री वर्द्धमान वीरस्वांमि प्रत्ये ए सर्वने न्क्तिवमे करिने वांडुवु

भतिञ्च वंदे सिरि वद्धमाणं ॥ १ ॥

डखे करि पार पांमिए जेहनो एहवो जे संसार रुप जे स
मुइ तेहना पार ठेना काठा प्रत्ये ॥

अप्पार संसार समुह पारं ॥

पाम्या एटले मोह प्रत्ये पांम्या ठे दिञ्च आपो ते सार मोह
प्रत्ये सद अनुष्ठाननु अछितिय फल ठे ॥

पत्ता शिव दितु सुइक सारं ॥

समस्त जिन इंड तिर्थकर देवताना समुहे वांद्याठे पुज्याठे ॥

सवे जिणदा सुरविंद वंदा ॥

कड्यांणरुप जे वेदि तेहने विस्तिरण करवाने तुमे कंद
समान ठे तेहनु तो तमे मुल ठे ॥

कह्नाण वह्नीण विशाल कदा ॥१॥

मोह मारगने विपे प्रधान रथ तुड्य ॥

निवाण मग्गे वर जाए कप्पं ॥

अतिगय पणे करिने नाश करया ठे समस्त पाखंभीयोने
अहंकार जेणे ॥

पणासिया सेस कुवाइ दप्पं ॥

श्री जिनेश्वरोनो मत जे आगम शरण एटजे आधार चुत
ठे पंक्तितोने ॥

मयं जिणाणं सरणं बुहाणं ॥

एहवो ते प्रते नमस्कार करु बु नित्य सदा ते केहवो ठे त्रण
जगतने विषे प्रधानचुत ठे ॥

नमामि निच्चं तिजग प्पहाणं ॥३॥

मचकंदनु फुल चंडमा गायनु डुधने हिम ए चारना जेवो
उजलो वर्ण ठे जेहनो ॥

कुदेंडु गोस्कीर तुसार वन्ना ॥

कमल ठे हाथने विषे जेहना वलि कमलने विषे बेठि थकि
वा रहेलि एहवि ॥

सरोज हठा कमले निसन्ना ॥

वागेशरि नामा जे देवी वलि केहेवि ठे पुस्तकनो वर्ग समो
ह ठे जेहना हाथमां ॥

वाइ सिरि पुढ्यवग्गहठा ॥

सुखने अरथे ते वागेश्वरिः केः श्रुत देवि अमने सदा प्रसस्य हो ॥

सुहाय सा अम्ह सया पसन्ना ॥४॥

॥ इति पंचपरमेष्टि स्तुति समाप्तः ॥

॥ अथ संथारा पोरसी लिख्यतेः ॥

पाप व्यापार निषेधीने ।

नमस्कारहो खमाश्रमण मा
हात्मा प्रते ॥

निसीही ॥३॥ नमो खमासमणाणं ॥

गौतमादिक मोटा मुनिश्वर नमो० नमस्कार हो अरिहंत
ने । प्रत्ये ॥

गोअमाईणं महा मुणीणं । नमो अरिहंताणं ॥

॥ जंते जवान् ॥

करेमि जंते सामाइयं० वार० ॥ ३ ॥

आ देश दिठ वमा माहात्मा । आज्ञा दिठ जे पोसाव मां
हि वमा गुरु ॥

अणुजाणह जिठिजा ठिजा । अणुजाणह परमगुरुं ॥
मोटा जे गुण ते रुपिया रत्ने सोजित सरीर वे जेहनु ॥
करी ।

गुरु गुणरयणेहि । मंदिअ सरीरा ॥

घणी प्रति पुरण थइ थोमि रात्रिना संथारा दिकने विषे
सी ठंणी पोरसी । ठाठं ॥

बहुपमिपुत्रा पोरसि । राइ संथारए ठामिं ॥१॥

अनुज्ञादिठ मुजने संथारु ॥

अणुजाणह संथारं ॥

जुजाने जशीके करि नावे पासे सूवे वे ॥

बाहुवाहणेणं वामपासेण ॥

कुक्कुनिपरे पग पसारिने । एम करिने उंचा लांत्रा पग
करु अंतरज्जुमि पुजु नपुंजी नकुं

तो सुइ जी पग पसारु अनुक्रमे

कुक्कुनि पाय पसारेण ।

पमजण ज्जुमि ।

सकोची संमासा केण ॥

ने आय

ची सूत्र ।

लेहण करुं ॥

संकोऽत्र संभासा । उवटंतेऽत्र काय पमिलेहा ॥

जाग्ये थके ड्व्यादिक ।४। नो एम जो निंझ नउमे तो सा
उपयोग संनारुं । सो सास रुंधि पठें दीसा लो

क कीजें ॥

द्वद्वाऽ उवजंगं ॥ ऊसास निरुंभणा लोए ॥३॥

जे वारे मुजने हुज्य होय प्र ते वारे आ काया प्रते एरात्रि
माद मरण । ने विषे तथ्था ॥

जइमे हुज पमाउ । इमस्स देहस्सिमाऽ रथणीए ॥

वली आहार ४। प्रकारे उप ते सर्व मन वचन कायाए
धि प्रमुख उपगरण ने शरिर । त्रिविधे वोसिरावुं ॥

आहार मुवहि देहं । सवं त्रिविहेण वोसरिअं ॥४॥

च्यार मंगलीक प्रते पमिवजु अरिहंत वारगुणे सहीत ते मं
ते कहे ठे । गलीक पेहेलु ।३ ॥

चत्तारि मंगलं । अरिहंता मंगलं ॥

सिद्ध आठ गुणे सहीत लोक साधु पंच महाव्रत धारी कं
माहि उत्तम तेहनु मंगली॥१॥ चन कामनीथी रहीत मोद्ध
पद साधे ते मंगलीक ।३। त्रीजु ॥

सिद्धा मंगलं । साहु मंगलं ॥

केवलि जगवंतनो परुपेलो जे सरधा विनय करुणा मई ध
र्म लोक मांहि ते मंगलीक ।४। च्यार ॥

केवली पन्नतो धम्मो मंगलं ॥५॥

च्यार लोकने विषे उत्तम ते अरिहंत लोकमांहि उत्तम॥

कहीइ ठे ।

चत्तारि लोगुत्तमा । अरिहंता लोगुत्तमा ॥

सिद्ध लोकमांहि उत्तम ।१। साधु लोकमांहि उत्तम ।३ ॥

सिद्धा लोगुत्तमा । साहु लोगुत्तमा ॥

केवलीनो परुप्पो घर्म लोकमांहि उत्तम ।४ ॥

केवलि पन्नतो धम्मो लोगुत्तमा ॥६ ॥

व्यार सरण पन्नि वजुं ते क अरिहंतनु सरण पन्निवजु वा
हे ठे । आदरु ॥१ ॥

चत्तारि सरणं पवज्जामि । अरिहंते सरणं पवज्जामि ॥

सिद्धु सरण पन्निवजु ।१। साधूनु सरण पडीवजु ।३ ॥

सिद्धे सरणं पवज्जामि । साहु सरणं पवज्जामि ॥

केवलीनो परुप्पो जे घर्म तेहनु सरण पडिवजुं ।४ ॥

केवलि पन्नतं धम्मं सरणं पवज्जामि ॥७ ॥

जीवनु इणवु ते प्राणातीषा चोरि करवि ते अदता दांन ।३

त ॥१ ॥ जुवु वोलवु ते मृषा मैथुन स्त्री सेववि ते ॥४ ॥ इ

वाद ॥ २ ॥ व्यादिकनी मुर्गते परिग्र

ह ॥ ५ ॥

पाणाइवाय मलिअं । चोरीक मेहुणं द्विणं मुच्च ॥

क्रोध ॥६ ॥ मांन ॥७ ॥ माया लोच ॥८ ॥ पीजं राग ॥९ ॥

॥१० ॥ तिमज द्वेष ॥११ ॥

कोहं माणं माया । लोचं पिजं तहा दोसं ॥१० ॥

कअइ ॥ १२ ॥ अज्याख्यान चाडि करवि ॥ १४ ॥ अघ-

भालदेव ॥१३ ॥ मनी करणिने विषे रति ते

शाता अरती ते अशाता ॥

१५॥ तेणे सहित ॥

कलहं अप्रखाणं । पेसुन्नं रइअरइ समाउत्तं ॥

अनेराना दोष बोलवा । १६। मृखा ते जुव वे मलीने । १७।

माया ते कपट बोलवु ॥ १७॥ मिळ्यातरुप साल ॥ १७॥ ए

अठार पापस्थान प्रते ॥

परपरिवायमाया । मोसं मिळत्तसह्लं च ॥ ए ॥

वोसिरावु एआदि सर्व ते के मोह मार्ग जातां विघ्ननां का
हवां ठे । रण ठे वा करनार ठे ॥

वोसिरिसु इमाइ । मुख मग्ग संसग्ग विग्घं नूआइ ॥

डुर्गति ते नरकादीकना अनु ए रिते डुखना देण हार ए
बंध कारण ठे । अठार पापस्थानक ठे ॥

डुग्गइ निबंधणाइं । अठारस पाव ठाणाइ ॥ १७॥

हुं एकलो वु माहारो कोइ नथि हुं कोइ विजानो ॥
नथि ।

एग्गोहं नडि मे कोइ । नाह मनस्स कस्सइ ॥

ए रिते अदिण वैरागवंत मने । आत्माने मानु वु सास्वतो ॥

एवं अदीण मणसो । अप्पाण मणु सासए ॥ ११॥

एकलो माहारो सास्व तो ज्ञान दर्शने करि चारित्रे स
आत्मा ठे ॥ हित संयुक्त ठे ॥

एग्गोमे सासउ अप्पा । नाण दंसण संजुउ ॥

सेस सर्व पदारथ माहारा सर्व संयोग लक्षण जाणवा ॥

मी बाह्य जुदा जावे ठे ।

सेसा मे बाहिरा जावा । सवे संयोग लक्षणा ॥११॥

सजोग मुलशक्ति जिवे । पांमी ठे अनेक दुखनि परं
परा प्रते ॥

संजोग मला जीवेण । पताडुखपरंपरा ॥

ते कारण माटे सर्व संसार ते सर्व प्रते त्रिविध मन वच
संयोगना संबंध । न काये करि वोसरावु ॥

तह्या संजोग संबंधं । सवे त्रिविधेण वोसिरिअं ॥१३॥

अरिहंत माहा मोहोटा मा अने जाव जीवे जला सावु मु
हरे देव । नि माहरे गुरु ॥

अरिहंतो मह देवो । जाव जीवं सुसाहुणो गुरुणो ॥

जिन तिर्थकरनो परुपेलो ए रिते समकित प्रते में लिधु
जीव दया मूल ते माहरे ग्रहण कखुं निश्चल मने क
धर्म । रिते इति ॥

जिण पनतं ततं । इअ सम्मतं मए गहिअं ॥१४॥

॥ इति श्री संथारा पोरसि सूत्रार्थ समाप्तः ॥

खमिअ खमाविअमइ खमिय सवह जीवनिकाय ॥

सिधह साख आलोयणह मुळह वइरन भाव ॥१५॥

सवे जीवा कम्मवस चउदह राज भमंत ॥

तमे सव खमाविआ मुळवि तेह खमंत ॥१६॥

जंजं मणेण वाधे जंजं वाएण भासिअं पावं ॥

जंजं कायेण कयं मिठामि डकमं तरस ॥ १७ ॥

आसकलाइत् चैत्यवंदनमां सर्व जिनने विषे जेनो वास

केहेवाय ठे ते श्री हिमाचार्य ठे हेवु ॥
जीएज्ये त्रेसठ सलाका चरी
त्रनी धुराये रच्यु ठे ।

अथ सकलार्हत् । सकलार्ह त्प्रतिष्ठान ॥

रहेवानु स्थान मोक्ष ल- अधो लोक त्रीणे लोक उर्ध
दमीनु । लोक तेहनु नायक हेवु ॥

मधिष्ठानं शिव श्रियः । नू भुवः स्वः स्रथीशान ॥
पुज्यपणाने प्रणाम वा नमस्कार वा वंदना करिये ठैये ॥

मार्हत्यं प्रणिदध्महे ॥ १ ॥

नाम रुषजादिते नाम निखे पवित्र करता एहवा त्रण्य
पो १ आकृती ते स्थापना लोकमां वासि प्राणीजनने ॥
नीखेपो २ इव्य ते तिर्थंकर

नाम नीकाच्या जे जीव ते इव्य निखेपो ३ नाव ते भाव नी
खेपो केवलज्ञानेसहीत समोसरणे बेठा ए च्यार ४ नीखे
पे करिने ॥

नामा कृति इव्य नावैः । पुनत स्त्रि जग ज्ञानं ॥

क्षेत्र जे पन्नर कर्म नूमिमां तिर्थंकरोने उपासीये ठैये वा
उत्सर्पिणि अवसरपिणिने वि सेवीये ठैये ॥

षे वलि समग्र हेवा ।

क्षेत्रे काले च सर्व स्मि । नर्हतः समुपास्महे ॥९॥

प्रथम हेवा राजा आ अवसर प्रथम हेवा आ अवसरपिणि
पिणिकालमां हेवा । कालमां मुनि हेवा ने ॥

आदिमं पृथिवीनाथ । मादिमं निःपरिग्रहम् ॥

प्रथम हेवा आ चोवीसीमां ऋषज्ञ नामे स्वामिने स्तुति
चतुर्विध संघ तेहना नाथ हे करिये ठैये ॥
वा वलि ॥

आदिमं तीर्थ नाथं च । वृषज्ञ स्वामिनस्तुतः ॥३॥
पूज्यहेवा इव्य ज्ञाव शत्रूधी कमल समूह तेनो प्रकास क
न जिताय हेवा अजितनाथ रनार हेवो सूर्य तेना समान
ज्यव जीव विश्व रूपि जे । हेवा ॥

अर्हंत मजितं विश्व । कमला कर चास्करं ॥
मले करी र्हीत प्रकाशित तेहने विपे संक्रम्यु लोका
हेवु जे केवलज्ञान रूपि दर्प लोक वा त्रण्य चुवन जेमने
ण वा आइस्य । ते प्रते स्तुति करुवु ॥

अम्लान केवला दर्श । संक्रांत जगतं स्तुवे ॥४॥
जगतमां रक्षा हेवा योग्य ते वनने विपे पाणीनी नीक
प्राणी गण ते रूप जे आराम समान हेवीयो जय करे
वा बाग वा वन । वे ते ॥

विश्व भव्य जना राम । कुल्या तुल्या जयंति ताः ॥
धर्मो पदेशना अवसरे वाणी ज्ञान अतीसय लक्ष्मी युक्त
यो जे ते । जे त्रीजा संनवनाथ नामा
जगतना स्वामि हेवा तेमनी ॥

देशना समये वाचः । श्रीसंनव जगत्पतेः ॥५॥
नधी एकांत इव हेवो अनेकां तेने ब्रह्मि हेतु अपुरव चं
ते वा स्याद्वच जे मत रूपि द्रमा समान ॥
समुद्र ।

अनेकांत मतां चोधि । समुह्नासन चंद्रमाः ॥

आपे नथी मंद एटले अमंद ज्ञानादी गुणे सहीत हेवा चो
वा घणा हर्षने । आ अनीनंदन नामा जिन
जे ते ॥

दद्या दमंद मानंद ॥ जगवानजिनंदनः ॥६॥

देवना जे मुगट ते मुगटनां तेणे प्रकाशित चरण वा प
शिखरना जे अग्र । गना नखनी पंक्ति वा श्रेणी
ते जेनी हेवा ॥

द्युसत् किरीट शाणाग्रो । तेजितांघ्रि नखावलिः ॥

समर्थ हेवा पांचमा सुमति विस्तारो वांठितने हे नव्य
नामे स्वामि जे ते । प्राणीनु तमारा ॥

जगवान् सुमति स्वामि । तनोत्व निमतानिवः ॥७॥

ठठा पद्म प्रज्ञ हेवे नामे जे कांतियो जे ते पुष्टि करो हे न
प्रचुना शरीरनी । व्यो तमारा कढ्यांणने ॥

पद्मप्रज्ञ प्रज्ञो देह । नासः पुष्पांतु वः शिवं ॥

अंतरंग वा अर्यंतर हेवा जे क्रोधना आवेशथीज जेम रा
राग द्वेष कामादी सत्रु तेम ति हेवियो ॥

ना मथन वा तेमना वलने
ध्वंसवाने विषे ॥

अंतरंगा रि मथने । कोपा टोपादि वारुणाः ॥८॥

ज्ञानादि लक्ष्मी सहीत हेवा वासव जे इंद्र तेमणे पुज्यां
जे सातमा सुपार्श्वनाथ सा ठे चरण कमल, जेमनां हेवा ॥
मान्य केवलिना इंद्र हेवा ॥

श्रीसुपार्थ्व जिनैजाय । महेंद्र महितां ग्रये ॥

नमस्कार करुवु च्यार वर्ण आकाश तेनो आ जोग जे
वा जेदनो जे समूह वा संघ विस्तार तेने विपे प्रकाशक
साधु १ साध्वी २ श्रावक ३ हेवा ॥

श्राविका हेवा ॥

नम श्वतु वर्ण संघ । गगना जोग चास्वते ॥९॥

आठमा चंद्र प्रज्ञ नामा प्र किरणनो समूह ते सरखी
सुनी चंडना । उजली हेवी ॥

चंद्र प्रज्ञ प्रभो श्वंद्र । मरीचि निचयो ज्वला ॥

काया जे ते मुर्त्तिमान सुक निपजावी होय शुं लक्ष्मीने
लघ्याने करिने । अर्थे हो हे ज्ञव्य जीवो तमारी ॥

मूर्त्ति मुर्त्त सित ध्यान । निर्मितेव श्रिये स्तु वः ॥१०॥

कर जे हाथनेविपे जे आं जाणता सता केवलज्ञान लक्ष्मी
वदु वा नीरमल जल ये करिने ॥

नि पेठे जगतने ॥

करामलकवद्विश्वं । कलयन् केवल श्रिया ॥

विच्यारवाने अशक्य जे नवमा श्री सुविधिनाथ नामे
महात्म महिमा । धर्म प्राप्तिने अर्थे हो हे ज्ञव्य

जीवो तमारा ॥

अचिंत्य महात्म्य निधिः । सुविधि वौध्रये स्तुवः ॥११॥

प्राणियोने वृत्कृष्ट जे आनं तेज कंद वा मूल तेने प्रगट
द वा सुख । करवा नवामेघ सरखा ॥

सत्वानां परमानंद । कंदोद्भेद नवां बुदः ॥

अनेकांत वाद तेज अमृत दशमा श्री शीतल स्वामीजे
तेने स्तवेहेवा । ते रस्वोपु करो हे ऋव्यो तम
ने तीर्थंकर हेवा ॥

स्पाघ्रादा मृत निस्पंदी । शीतलः पातु वो जिनः ॥११॥
संसार व्यारगती भ्रमण रो रोग रहित करनार जे वैद्य ते
गे पीमायेला जीवोने । सरखु ठे दर्शन जेमनु ॥

ऋव रोगार्त्त जंतुना । मगदं कार दर्शनः ॥
जे मोक्ष तेनी लक्ष्मीना अग्नीयारमा श्रेयांसनामा
स्वामी वा ऋर्त्ता हेवा ॥ कल्याणने अर्थे हो हे ऋव्य
जनो तमारा ॥

निःश्रेयस श्रीरमणः । श्रेयांसः श्रेयसे स्तु वः ॥१३॥
जगतने उपकार रूप ठे । तीर्थंकर नामने करे हेवु जे
नाम कर्म तेना निर्माण क
रनार हेवा ॥

विश्वो पकारकी ऋत । तीर्थकृत् कर्म निर्मितिः ॥

वैमानीक देवता ऋवन पत्या बारमा श्री वासुपुज्य ना
दिक देव मनुष्ये पुजवा यो मा जेते हे ऋव्यो पवित्र क
ग्य हेवा । रो तमने ॥

सुरा सुर नरै पूज्यो । वासुपूज्यः पुनातु वः ॥१४॥

तेरमा श्री विमलनाथजीनि कतक फल तेनु जे चुर्ण ते
वाणियो जे ते । ना समान हेवियो ॥

विमलस्वामिनो वाचः । कतक क्षौद सोदराः ॥

जय करे ठे त्रण ऋवननां चि जे जल तेनु निर्मलपणु तेना

तरूपि । कारणरूपि हेवियो ॥
जयंति त्रिजगच्चेतो । जल नैर्मल्य हेतवः ॥१५॥
स्वयंजू नामे ठेहलो समुद्र दया वा करुणानो रस ते रू
तेमां जे रमवु तेने ईच्छे हेवा । पि जले करिने ॥
स्वयंजू रमण स्पर्शी । करुणा रस वारिणा ॥
चन्द्रमा जिन श्री अनंतनाथ जे आपो सुखनी लक्ष्मीने
ते नथी वीनाशी हेवी हे नव्यो ॥ १६ ॥
तमने ।
अनंतजि दनंतावः । प्रयत्नतु सुख श्रियं ॥ १६ ॥
कल्प वृक्षना तुल्य ठे साध वंजित वा अजिष्ट प्राप्ति वा
म्य हेवा ॥ पामवाने विषे प्राणियोने ॥
कल्पद्रुम सधर्माण । मिष्ट प्राप्तौ शरीरिणां ॥
च्यार प्रकार जे दान शील त पन्नरमा श्री धर्मनाथ स्वा
प जाव जेदे धर्मना उपदेश मिनि उपासना वा सेवा क
करनार हेवा । रिये ठैये ॥
चतुर्धा धर्म देष्टारं । धर्मनाथ मुपास्महे ॥ १७ ॥
अमृतना तुल्य हेवि वाणिरु ते वाणीए करिने निर्मल क
पि जे चंङ्कांति । स्यां ठे दिशानां मुख ते जे
णे हेवा ॥
सुधा सोदर वाग् ज्योत्स्नाः । निर्मलीकृत दिगामुखः ॥
इरिण लांठन हेवा अज्ञान सोलमा श्री शांतिनाथ हेवा
नी शांति वा समावाने अर्थे । केवलज्ञानी जे ते हे नव्यो
हो तमारा ॥

मृग लक्ष्मा तमःशांत्यै । शांतिनाथ जिनो स्तु वः ॥ १७ ॥

केवलज्ञानादी गुण लक्ष्मीये सहित हेवा अतिशय चोत्री
सहीत हेवा सतरमा श्री कुं सनी विज्ञूतिये करिने ॥
शुनाथ प्रभु जे ते जगवान्
हेवा ।

श्री कुंथुनाथो जगवान् । सनाथो तिशयर्द्धिनिः ॥

वैमानीकदेव जूवनपती आ एक स्वामी हेवा हे ज्ञव्य जी
दीकदेव मनुष्य तेमना जे वो तमारी लक्ष्मीने अर्थेहो ॥
नाथ इंद्रादिक तेमना ।

सुरा सुर नृ नाथाना । मेकनाथो स्तु वः श्रिये ॥ १८ ॥

अठारमा अरनाथ नामा प्रभु चौथा आरारुप जे आकाश
जे ते वली जगवान् वा जा तेने विषे सूर्यरुप हेवा ॥
ग्यवान् हेवा ।

अरनाथ स्तु भगवां । श्रुतुर्था र नभो रविः ॥

चौथो अर्थ हेवो मोक्षवर्ग ते क्रीमाने विस्तारो हे ज्ञव्यो त
पुरुष्यार्थ तेनी जे लक्ष्मीनी । मारी गाथा ॥ १९ ॥

चतुर्थ पुरुषार्थ श्री । विलास वितनो तु वः ॥ २० ॥

वैमानीकदेवो जूवन पत्यादी तेज मोर तेमने नवा मेघ
को मनुष्यो तेमना जे अर्धी सरखा ॥

श इंद्र चक्र व्यर्थादि ।

सुरा सुर नरा थीश । मयुर नववारिदं ॥

कर्मज्ञानावरणी आदि ब्रह्मनु मद्ध एरावण हेवा जंगली
उखेरुवु तेने विषे हाथीमां । समा श्री मलिनाथने स्तु

ति करिये ठैये ॥

कर्मत्र न्मुलने हस्ति । मह्यं मह्यं मन्निपृमः ॥ ११ ॥

जगत्तना जनोनी मोटी हेवी तेने प्रजात कालना सरखा
मोहरूप निंझ जे । हेवा ॥

जगन् महा मोह निद्रा । प्रतपूष समयोपमं ॥

वीसमा श्री मुनि सुव्रत नाथ धर्मोपदेश वचनने स्तुति
वा स्वामीनां । करिये ठैये ॥

मुनि सुव्रत नाथस्य । देशना वचन स्तुमः ॥ १२ ॥

लागता वा पडतां हेवा प्रणा निर्मल करवाना कारणरूप
म करता जनना मस्तकने हेवा ॥

विपे ।

जुठतो नमतां मुर्ध्नि । निर्मली कार कारण ॥

जलना प्रवाह ते जेम नमि रक्षणा करो पगना नखना
नाथना । किरणो तमने ॥

वारि प्लवा इव नमेः । पांतु पाद नखांशवः ॥ १३ ॥

यादवना कूलरूपी समूह वा कर्म ज्ञानावर्णिआदिरूप व
सागरने विपे चंद्ररूप हेवा । नने विपे अग्निरूप हेवा ॥

यद्द वंश समुद्रें छ । कर्म कद्द हुताशन ॥

वावीसमा श्री अरिष्ट नेमि हो हेज्जव्यो तमारा उपड्व
जाग्यवान् वा ज्ञानादि गुण नो निवारक हेवा ॥

वान् हेवा ।

अरिष्टनेमि र्जगवान् । भूयादवो रिष्ट नाशनः ॥ १४ ॥

कमठ तापस देवने विपे व ते बे हुए पोताने योग्य हेवु

ली धरणेंद्र नागराजने विषे कर्म वा कामने करता हेवा
च अपरं वा वली अर्थे । प्रथमे उपसर्ग कस्यो बीजे
निवारयो ॥

कमठे धरणेंद्रे च । स्वोचितं कर्म कुर्वति ॥

ते वे उपर पशु जे तेमणे त्रेवीसमा श्री पार्श्वनाथ हे
समान वा तुल्य चित वृत्ति ज्ञव्यो लक्ष्मीने अर्थे हो त
करी हेवा । मारी ॥

प्रभु स्तुल्य मनो वृत्तिः । पार्श्वनाथ श्रिये स्तुवः ॥१५॥

कस्योठे अपराध जेणे हेवा जे द्याने कृपा सूचना करे
पण जन जे अधम संगम हेवी ठे ताराः केः किकियो
नामा देवने विषे । जेमनी तेहवां ॥

कृतापराधेपि जने । कृपा मंथर तारयोः ॥

कांश्क वा लगारेक जले करि चोविसमा श्री वीर जिननां
ने जिनां हेवां कळ्याण हो । नेत्रनु ॥

इषद्वाष्पा र्जयो भद्रं । श्रीविर जिन नेत्रयोः ॥१६॥

केवलज्ञानादिक लक्ष्मीवंत विश्वनाथ हेवा अतिशय ल
हेवा श्री वीरनाथने । क्ष्मी वाला हेवा ॥

श्रीमते वीर नाथाय । सनाथाया झुत श्रिये ॥

मोहोटा आनंदरूप जे सरो हंसरूप हेवा पूज्य हेवाने न
वर तेमां राज । मस्कार ठे ॥

महा नंद सरो राज । मराळायाहते नमः ॥१७॥

जय करो जितांठे विजानां तेज जेमणो हेवा ॥

जयति विजितान्य तेजाः ॥

वैमानीक देव जुवन वाशी देव तेमना पती वा इंडे सेवे
ला गुण लक्ष्मी वान् वा सोजायमान ॥

सुरा सुरा धीश सेवितः श्रीमान् ॥

निर्मल हेवा ज्ञये करी रहित हेवा ॥

विमल स्यास विरहित ॥

त्रण्य लोकना मुगटरूप पर्म रुकराश्वान् ठे वा ज्ञाग्यवा
न ठे ॥

स्त्रि जुवन चूमामणि र्जगवान् ॥१७॥

श्री वीरस्वामी सर्व देव दानवना इंडे पूज्येला वीरस्वामिने
बुध केः पंक्ति आश्रया ठे ॥

वीरः सर्व सुरा सुरेंद्र महितो वीरं बुधाः संश्रिताः ॥

वीर स्वामीये पोताना कर्मनो समूह इण्यो ठे ते वीरस्वा
मि प्रते नित्य नमस्कार वा वंदना करुटु ॥

वीरेणा भिहतः स्व कर्मनीचयो वीराय नित्यं नमः ॥

ते श्री वीरस्वामिश्चि आ प्रसिद्ध चतुर्विध संघ रूप तीर्थ प्रव
र्त्यु ठे ते वीरस्वामिनु उग्र तप ठे ॥

वीरा तीर्थ मिदं प्रवृत्त मतुलं वीरस्य घोरं तपो ॥

ते वीरस्वामिने विषे लक्ष्मी धैर्य यज्ञ कातिनो समूह ठे हे
वा हे वीरस्वामी कळ्याणने आपो भव्य जीवोने ॥

वीरे श्री धृति कीर्ति कांति निचयः श्रीवीर ज्ञं
दिशः ॥ १८ ॥


पृथ्विना तलमा वा उपर प्राप्त थयां हेवां शाश्वत ते अकृत्री
म नें अशाश्वतते कृत्रीम हेवां ॥

अवनि तल गतानां कृत्रिमा कृत्रिमानां ॥
 वली सुंदर पातालमां रद्यां हेवां तथा जलां अंतरिक्षमां
 रद्यां हेवां ॥

वर भुवन गतानां दिव्य वैमानिकानां ॥
 इहां मनुष्यनां करेलां देवनां राजा जे इंडे पूजेलां हेवां ॥
 इह मनुज कृतानां देव राजार्चितानां ॥
 जिन राजनां जे देहरां वा जिन चुवन तेमने जावथी हुं
 नमु तु ॥

जिनवर भवनानां भावतो हं नमामि ॥ ३० ॥

॥ इति सकलार्हत समाप्तः ॥



॥ अथ नव समरण लिख्यतेः ॥

॥ अथ नवकार ॥

नमो अरिहंताणं । नमो सिद्धाणं ॥


नमो आयरिआणं । नमो उवप्रायाणं ॥

नमो लोए सब साहुणं । एसो पंच नमुकारो ॥

सब पाव प्पणाससो । मंगलाणंच सब्बेसि ॥

पढमं बहइ मंगलं ॥ १ ॥

॥ इति नवकार समाप्तः ॥



॥ अथ उपसर्ग हर स्तवनः ॥

उवसग्ग हरं पासं । पासं वंदामि कम्म घण मुक्कं ॥

विसहर विस निन्नासं । मगल कल्लाण आवासं । १ ।
 विसहर फुलिग मंतं । कंठे धारेइ जो सया मणुठ ॥
 तरुस गह रोग मारी । उठ जरा जति उवसामं ॥२॥
 चिच्छ उरे मंतो । तुप्प पणामो वि बहु फलोहोइ ॥
 नर तिरिए सुवि जीवा । पावंति न उक्क दोगच्च । ३ ।
 तुह सम्मत्ते लद्धे । चितामणि कप्यपायव प्र हिए ॥
 पावंति अविग्घेणं । जीवा अयरामरं ठाण ॥४॥
 इअ संघुठ महायस । भत्तिप्रर निप्ररेण हिअएण ॥
 ता देव दिक्क बोहि । भवे नवे पास जिण चद ॥५॥
 ॥ इति उपसर्ग हर स्तवन समाप्त. ॥

॥ अथ संतिकरं लिख्यतेः ॥

ए स्तोत्र केणे कीधु केम कीधु क्याखे कीधु तपागठे
 ॥५१॥ पाटे हजार वीधानी वादी खंरुन श्री मुनि सुंदरसू
 रिजीए श्रीरोइपती लाखारावना कहणायी योगणिकत् उप
 द्रव नीवारवा करुं ए गुरु सं० १४३६ जन्म्या । ४६। दिक्का
 जीधी १५०३ काति सूदी । १। स्वर्गे पधारथा ॥

॥ अथसंतिकर ॥

शांतिनो करण हार श्री शा जगना प्राणिने सरण जय ल
 तिनाथ सोलमो तिर्थकर । द्दमीनो दातार ॥
 संतिकरं सतिजिणं । जग सरण जयसिरी दायारां ।
 एहवा श्री शांतिनाथने स निर्वाणी देवी गरुड नामे य

मरुं ऋक्तीवंतना पालण कृतेण्ये करिठे सेवा जेमनी॥
हार ।

समरामि भक्त पालग । निवाणी गरुम कय सेवं॥१॥

ॐ ए मंत्र सहित नमस्कार पांम्या एहवा शांतिनाथ स्वा
हो वीषोषधि लब्धी । मीना पद कमल प्रत्ये ॥

ॐस नमो विष्णोसहि । पत्ताणं संतिसामि पायाणं ॥

ज्रूं स्वाहा ए मंत्र ठे देविनो वलि जे समस्त उपड्व अने
कहेलो मंत्र विज सहित ठे पाप तेहनो हरण हारठे ए
ते मंत्र केहवो ठे । वाने नमु ॥ ५ ॥

ज्रूं स्वाहा मंतेणं । सवा सिव डुरिअ हरणाणं ॥६॥

ॐ ए मंत्रे करी श्री शांतिना श्लेष्मादि उष्यधी लब्धी पा
थना पद कमलने नमुते के म्याठे ते प्रत्ये ॥
हवा प्रकारना ठे ।

ॐ संति नमुकारो । खेलोसहि माइ लद्धि पत्ताणं ॥

सौं क्री ए मंत्र ॐक्री सहित उषधी लब्धी प्रत्ये पांम्या
नमस्कार हो सर्व । सर्व उषधि ते नख दांत के
श रोमादि अंग अवयव ते

सर्व उषधि वलि दीयो लद्धमी प्रत्ये ॥

सौं क्री नमो सवो । सहि पत्ताणं च देइ सिरिं ॥३॥

वाणी ते सरस्वती श्रुता धीष्ठाइका त्रिचूवन स्वामिनी ॥

वाणी तिहुअण सामिणि ॥

लद्धमीदेवी यक्षराजं ध्वादशांगी अधीष्ठाइका ते माटे ग
णि पिटक नाम ॥

सिरिदेवी जस्कराय गणि पिद्गगा ॥

सूर्यादि ग्रह सोमादि दिशापाल सदाय रक्षा करो जिन न
देवताना इंद्र सूषर्मादिते सर्व ॥ कने ॥ ४ ॥

गह दिसी पाल सुरिंदा । सयावि रस्कंतु जिणजते । ४ ॥
रक्षा करि तुं मुजने रोहिलिदेवी मम ए उपलक्षणथि वि
जानु पण जाणवु ॥

रस्कंतु मम रोहिणि १ ॥

प्रज्ञप्तीदेवी वज्रगृंखलादेवी सदाय ॥

पन्नत्ती ७ वज्रसिखलाय ३ सया ॥

वज्रांकुशीदेवी चक्रेश्वरीदेवी ॥

वज्रंकुसि ४ चक्रेश्वरि ५ ॥

नरदत्तादेवी कालिकादेवी माहाकालीदेवी ॥

नरदत्ता ६ कालि ७ महाकाली ८ ॥ ५ ॥

गौरीदेवी तिमज गंधारीदेवी ॥

गौरी ९ तह गंधारी १० ॥

महाज्वाला देवी मानवी देवी वैरुध्या देवी ॥

महजाला ११ माणवी १२ वइरुद्धा १३ ॥

अद्र्युप्तादेवी मानसी देवी ॥

अद्र्युप्ता १४ माणसि १५ ॥

माहामानसी ए सोलनां नाम देवीउनां ॥

महामाणसि १६ देवीउ ॥ ६ ॥

देवे चोविस तिर्थंकरना यद्दनां नाम गोमुख यद्द महायद्द ॥

जस्का गोमुह १ महजग्क ७ ॥

त्रिमुखयक्ष यक्षेसयक्ष तुवरुयक्ष कुसुमयक्ष ॥

तिमुह३ जखेसु४ तुंवरु५ कुसुमो६ ॥

मातंगयक्ष विजययक्ष अजितयक्ष ॥

मायंग७ विजय८ अजिआए ॥

ब्रह्मायक्ष मनुजयक्ष सूरकुमारयक्ष ॥

बंधो१० मणुए११ सुरकुमारो१२ ॥७॥

षण्मुखयक्ष पातालयक्ष किनरयक्ष ॥

ठमुह१३ पायाल१४ किंनर१५ ॥

गुरुयक्ष गंधर्वयक्ष तिमज यक्षेंड्यक्ष ॥

गरुमो१६ गंधर्व१७ तहय जखिंदो१८ ॥

कुवेरयक्ष वरुणयक्ष त्रकुटीयक्ष ॥

कुवर१९ वरुणो२० त्रिभूमी२१ ॥

गोमेदयक्ष पार्श्वो वा वासनयक्ष मातंगयक्ष ए चोविस य
क्ष कक्षा ॥

गोमेहो२२ पास२३ मायंगा२४ ॥ ८ ॥

हवे सासन रक्षक देवीयो कहे ठे चक्रेश्वरी देवी ॥

देवीठ चुक्केसरि१ ॥

अजितादेवी डरीतारीकादेवी कालीकादेवी माहाकालीकादेवी.

अजिआए डरिआरि३ कालि४ महाकाली ५ ॥

अच्युतादेवी शांतादेवी ज्वाला वा त्रकुटी ॥

अच्युअ६ संता७ जाला८ ॥

सूतारादेवी अशोकादेवि श्री वशादेवी ॥

सुत्तारयाए सोय १० सिखिवा ११ ॥ ९ ॥

चंदादेवि विजयादेवि अंकुसिदेवि ॥

चंमा ११ विज १३ यंकुसि १४ ॥

प्रज्ञप्तीदेवि निर्वाणीदेवि अच्युतादेवि धारेणीदेवि ॥

पन्नइति १५ निवाणि १६ अञ्जुआ १७ धरणी १८ ॥

वैरोद्यादेवि अतुप्ता वा नरदत्तादेवी गंधारीदेवी ॥

वइरुट्ट १९ दत्त १० गंधारी ११ ॥

अंबीकादेवि पद्मावतिदेवि सिखाइकादेवी ॥

अंब ११ पद्मावइ १३ सिखा १४ ॥ १० ॥

ए तिर्थ जे चतुरबीध संघनी वीजा पण देव ते देवता त
रक्षा करवाने रक्त । था माणिन्द्र यक्ष क्षेत्रपाल

वावनविर प्रमुख सर्व जाण
वा देवीउ ते नइकालि प्रमुख चतुप्यष्टि ॥६४॥ संख्या जां
एवि सर्व च्यार प्रकारना ॥

इअ तिष्ठ रक्षण रया । अन्नेविसुरा सुरीउ चउहावि ॥

व्यंतर, जोगणि योतपी प्रमु करो रक्षा वा सानीध्य सदा
ख । निरंतर अम्हने समरण कर
नार पुरुष प्रते ॥

वंतर जोइणि पमुहा । कुणंतु रक्तं सया अम्हं ॥११॥

एणे प्रकारे सम्यक् दृष्टि स सहीत श्री शांतिनाथ सामा
हीत देव समुह । न्य केवलि जिनने विपे चंद्र
समान संघनि ॥

एवं सुदिधि सुरगणासहिउ संघस्स सति जिण चंदो ॥

त्रिस पंच्योत्तर एटदा जिनवरेंद्र ॥

तीसा३० पन्नत्तरी७५ जिणवरिंदा ॥

सूर्यादि ग्रह ज्ञूत राक्षस शा विहामणो जे उपसर्ग तेने
किनी इत्यादिकनो । नाश पमामे ॥

ए विजी पंक्ति एहवा एकसो सिमेर जे जिन ते ॥

गह ज्ञूय रक्क साइणि । घोरु वसग्गं पणासंतु ॥३॥
सित्तेर पांत्रिस निश्चे ॥

सित्तरि७० पणतीसा३५ विय ॥

साठ पांच ए जिण समुदाय तेज ॥

सठी६० पंचेव५ जिण गणो एसो ॥

व्याधि जल अग्नि सिंहादिक डुष्ट गज ॥

वाहि जल जलण हरि करि ॥

चोर ज्ञय वयरिना इत्यादिक मोटा ज्ञय सभावे तेहना ना
स करणहार ए त्रिजी पंक्ति ॥

चोरा रि महाभयं हरउ ॥ ४ ॥

पंचावन्न दश जाणवा ॥

पणपन्नाय५५ दसेवय२० ॥

पांसठ तिमज निश्चे चालिस एहवा एकसो सित्तेर जिन ते ॥

पन्नठी६५ तहय चेव चालीसा४० ॥

ए पुर्वोक्त ज्ञयथी मुज शरि वैमानिकदेव ज्ञुवनपति व्यं
रने राखो । तरादि तेणे पुजित वा प्रण

म्याठे एहवा सिद्ध ए चोथी पंक्ति ॥

रक्कंतु में सरिं । देवा सुर पणमिआ सिद्धा ॥ ५ ॥

मंगलिक विज पद्मा जया वि त्रिजी पंक्ति मधे लखवा ते
जया अपराजिता प्रथम पं म निश्चे चोथी पंक्तिमां लख
क्ति मधे लखवा विजी पंक्ति वा ॥
मधे लखवा ॥

ॐ ह र हुं हः सरसुंसः । हरहुं हः तह चेव सरसुंसः ॥
समस्त लिखी ए मधे नाम ए यंत्र सर्वत्र मंगलिक पदा
गर्जांत । र्थनु परणहार ॥

आ लिहिय नाम गप्रं । चक्रं किर सबन्न भद्रं ॥६॥
मंगलीक अर्थ सोल विद्यादेवि नाम रोहिणीदेवि प्रज्ञप्तिदेवि ॥

ॐ रोहिणी १ पन्नती २ वज्र ॥

वज्रश्रंखलादेवि तिमज वज्रा कुशादेवि ॥

श्रंखला ३ तहय वज्रअंकुसिआ ४ ॥

चक्रेश्वरी देवी नरदत्तादेवी ॥

चक्रे ५ सरी नरदत्ता ॥

कालिदेवि महाकालिदेवि तिमज गौरिदेवि ॥ ७ ॥

कालि ७ महाकालि ८ तह गौरी ९ ॥ ७ ॥

गंधारिदेवि महाज्वालादेवि ॥

गंधारि १० महाज्वाला ११ ॥

मानविदेवि वश्रुत्यादेवि तिमज अत्रुतादेवि ॥

माणवी १२ वश्रुट १३ तहय अत्रुता १४ ॥

मानसिदेवि महामानसिदेवि ॥

माणसि १५ महामाणसिआ १६ ॥

ए सघली विद्यादेवि रक्षा करो ॥ ८ ॥

विद्या देवीञ्च रस्कंतु ॥ ८ ॥

पांच ज्ञरत पांच ऐरव्रत पांच उपन्या एहवा एकसो सितेर
विदेह ए पन्नर कर्म जूमिने तिर्थेकर ॥
विषे ॥

पंचदस कम्म भुमीसु । उपन्नं सित्तरि जिणाण सयं॥
विविध प्रकारना रत्तादिक स सोन्नित एहवां, डुर करो से
मान वर्णे करि । वकनां माठां पाप प्रत्ये ते
जिन वलि केहवाठे ॥

विविह रयणाइ वन्नो । विसोहिअ हरउ डुरियाइ । ए
चोत्रीस अतिसये करी सहि असोक ब्रह्मादीक आठ महा
त । प्राती हारये करी करिठे सो
जा जेहनी एहवा ॥

चउतीस अइसयजूआ । अठमहा पाग्निहेर कय सोहा॥
संघ वा द्वादशांगी प्रथम तेमने सूध्याने पदस्थादीके
गणधररूप तिर्थना करता ध्यायवा प्रयत्ने करिने ॥
गयो ठे मोह ते जेहनो ।

तिठथरा गय मोहा । जाएयवा पयत्तेणं ॥१०॥

उँ शब्द सिध जाणवो अथवा अतित परमात्मा जाणवा
हवे तिर्थेकरनां वर्ण पांच कहे ठे भला सोनावर्णे जला सं
खवर्णे वा उजलवर्णे जला परवाला समान रातेवर्णे ॥

उँ वर कणय संख विहुम ॥

निला रत्तवर्णे मेघ समान सांमवर्णे सइस्य वांन ठे देहनु
मोह गयो ठे जेहनो ॥

मरगय घण सन्निहं विगय मोहं ॥

एहवा एकसो सितेर जिने च्यारेनी कायाना ठेवें पुज्जी
श्वर केहवा ठे । तवे हुं पण वांडुं सुष्टु ते
स्वाहा इंद्रादिके ॥११॥

सत्तरि सयं जिणाणं । सवामर पूइयं वंदे स्वाहा ॥१२॥
पंच प्रमेठी पढ चुवन पति ज्योतिपिमां वसनार देवता
ना देवता व्यंतरना देवता । सूधर्मादि विमानमां वसना
र देवता ॥

उंचुवणवइ वाण मंतरा जोइस वासी विमाण वासीय ॥
जे कोइ डुष्ट मिश्यात्वि जि ते समस्त उपसमावो शां
नशासनना छेपि उपइव क ति करो मुज प्रते स्वाहा ते
रता जे देव । मंत्र पद ठे ॥

जे केइ डुठ देवा । ते सव्वे ऊवसमंतु मम स्वाहा ॥१३॥
सूखने केसरे वरासे सहीत । पाटीआदिक उपरें लीखिने
पखालकरी पीजीए ॥

चंदन कप्पूरेणं । फलए लिहिऊण खालिअं पीअं ॥
एकांतरीयादी ज्वर डुष्ट ग्रह शाकिनी प्रमुखना जे उपइ
जुत । व ते सघला सीघ नासे ॥

एगंतराइ गह भूअ । साइणि मुग्गं पणासेइ ॥१३॥
एहवो सीतरसो यंत्र । सम्यक् प्रकारे जलो मंत्र घ
रना ध्वारादिके गुन स्थान
के लीखिए ॥

इय सतरिसयं जतं । सम्मंमंतं डवारिपनि लिहिअं ॥

माठा पाप कष्ट तथा वैरी प्र निर्जयपणे दिन प्रत्ये अरची
मुख सर्व वश प्रते पांमे ते ये ध्याइए सर्व कार्य सीजें॥
नो उपाय

डरिआरि विजयऊतं । निप्रतं निच्च मच्चेह ॥१४॥

॥ इति तिजय पढुत्त स्तवन ॥

॥ अथस्तुतिर्लिख्यते ॥

अथ नमिउण स्तव श्री मानतुंग सूरिजी वीसमापाट प्र
चावक चक्तामर स्तवना करता ए करूं ठे ॥

नमिने नमता जे देवना गण वा समुह ॥

नमिउण पणथ सुर गण ॥

तेहना मुगटनि जे मणी तेहना जे कीरण तेणे रंगिउ एह
बु श्री पार्श्वनाथनु ॥

चुम्नामणी किरण रंजिअं मुण्णिणो ॥

चरणनु युगल जोम्बु मोटा नसामण हार एबु स्तवन क
प्रय प्रते । हीश ॥ १ ॥

चलणं जुअलं महाभय । पणासणं संथवं वुञ्जं ॥२॥

सन्निहाथ पग नख मुख ॥

सन्निअ कर चरण नह मुह ॥

बेसिगइ नासिका गयु ठे लावण्य जेहनु ॥

निव्वुम नासा विवन्न लायन्ना ॥

कोढ मोटा रोग रूप अग्नी । तेनी जे पिन्ना ते रूप तणखा
तेणें करी बली गयां ठे सर्व

अंग ते जेहनां एहवा ते तथा ॥२॥

कुठ महारोगा नल । फुलिग निदह्ह सबंगा ॥२॥

जे प्राणी श्री पार्श्वनाथजीना चरणानु आराधन रूप ॥

जे तुह चलणा राहण ।

पाणी तेहनी जे अंजली तेह सींचवे करी वधी पाम्यो ठे
उगाह जेहनो ॥

सलिलं जलि सेअं वुट्टि उठाहा ॥

वननो जे दावानल तेणे बळ्या ते पाम्यां वली सोजा प्रति
जे परवतना वृक्ष । तेणि पेरं वधतो उठाह ॥३॥

वण दव दह्ह गिरि पायवव । पत्ता पुणो लठ्ठि ॥३॥

माठा जे वायरा तेणे करी उद नट कळ्णोल तेणे वीहा
खोभ्यो जे समुद्र केहवा प्र मणा शब्द ठे जेहना ॥

कारनो ॥

ड्वाय खुभिअ जलनिहि।उप्रम कळ्णोल भीसणा रावे ॥

ससंभ्रंत जये करी विसंस्थु वाहाणाना चलावनारा तेम
ल विव्हल एहवा । णे वाहाण चलाववानो मु

क्यो ठे व्यापार जीहा एहवा
प्रकारना समुद्रे ॥ ४ ॥

संभ्रंत जय विसंभुल । निज्जामय मुक्क वावारे ॥४॥

तेणे करी ज्ञाग्या ठे वाहाण जेहनां एहवा ॥

अवि दलिअ जाणवुता ॥

तेपण घनिना उठा ज्ञागे पामे वाठित तट प्रते ॥

खणेण पावंति इच्छिअं कूलं ॥

हे श्री पार्श्वजिन तुमारा चरण वे प्रते ॥

पासजिण चलण जुअलं ॥

सदैव जे पुरुष नमे प्रणमे त्रीविधे ते ॥ ५ ॥

निच्चं चिअ जे नमंति नरा ॥ ५ ॥

प्रचंरु वायरो तेणे उमाकीउ वननो दावानल तेहनी ॥

खर पवणु धुअ वण दव ॥

ज्वालानी श्रेणी मली समस्त वनना ब्रक्ष तेहना गहन ठे
जिहां तथा ॥

जाला वलिमिलिअ सयल डम गहणें ॥

वल्ती जे मुग्ध वा जोली जे विहामणा जे शब्द तेणे वि
मृगनी जे स्त्री मृगली तेहना । हामणु वन जिहां एहवु जे
वन तेने विपे पण ॥

मप्रंत मुद्ममय बहु । नीसण रव नीसणंमि वणे ॥ ६ ॥

जे जगगुरु श्री पार्श्वनाथना पद युगल ॥

जग गुरुणो कम जुअलं ॥

संतोषिउ सधळं ए त्रण्य जूवन वीस्तार ठे जेणे आ जोगे
नरंति पुर्थंति पुरे ॥

निवाविअ सयल तिहुअणा भोअं ॥

जे संनारे मनुष्य जे तेप्रते । न करे अग्नि जयें तेने एहवु
पद युगल ॥ ७ ॥

जे संभरंति मणुआ । नकुणइ जलणो जयं तेसिं । ७ ।

उलसंत दीपता जे जोग शरीर रुइ विहामणु ॥

विलसंत जोग नीसण ॥

जे दीपतां रातां नेत्र ठे जेहना अतिचपल ठे जीन जेहनि
एहवो ॥

फुरिआ रुण नयण तरल जीहालं ॥

जयंकर सर्प अपाढो मेघ । समान विहामणी आकृती ठे
जेहनी वा आचार ठे जेहनो ॥

उगग भुअंगं नव जलय । सन्नहं नीसणा यारं ॥७॥

तेवा सर्पने माने कीमा वेगलो समस्त टाले आकरो
समान तेह प्रते । विपनो वेग ॥

मन्नंति कीम सरिसं । डर परिवुठ विसम विस वेगा ॥

हे श्री पार्श्वनाथ तुमारु जे मंत्र गारुमादिक थकी मोहो
नाम तेना जे अकर प्रगट टा नर लोक मांहि तेह नाम
सिद्ध ठे । ना प्रजावे ॥

तुह नाम स्कर फुम सिद्ध मंत गरुआ नरालोए ॥८॥

अटवी मांहि नील पल्लीवा वनचर वाघ तेना जे सब्द न
सी तस्कर चोरवतीक ॥ यकरने विपे ॥

अमवीसु निह्ल तकर । पुलिंद सडल सद भीमासु ॥

नये करि विखवादवत धीष्ट लुध्या रस्तागीर साथ एहवा
पुरुष तेथी कायर । प्रकारनि अटविने विपे ॥

भय विहुर वुन कायर । उल्लूरिअ पहिअ सवासु ॥९॥

हे नाथ श्री पार्श्वप्रजो न लुध्यो धन सार तोहे पण ॥

अविलुत्त विहव सारा ॥

तुजने हे नाथ हे स्वामी नमस्कार मात्र व्यापार ते अवस
रे करे तेहने ॥

तुह नाह पणाम मुक्क वावारा ॥

विपेश डुरगया जाय अंतरा पामे केण्हदयने विपे वांठीत
य सीघ्र उतावला । स्थानक प्रते ॥

ववगय विध्या सिध्दं । पत्ताहिय इत्थियं ठाणं ॥ १२ ॥

बलो जे अग्नि तेहवा रातां वेगलुं वीदारुं ठे मुख जेहनु
लोचन ठे जेहनां एहवो । मोटु शरिर ठे जेहनु एहवा ॥

पङ्कलिञ्चा नल नयणं । डुरवियारिय मुहं महा कायं ॥

नखरुप वज्र तेहनो घात प्रहार तेणे विदारां एहवां ॥

नह कुलिस घाय विञ्चलिञ्च ॥

मोटा हाथीनां जे कुंज स्थल मस्तक जाग ते विस्तारने
पाम्या ठे जेहनाथि एहवो सिंह ॥

गइंद कुंभळला ज्ञोयं ॥ १७ ॥

नमता ससंज्ञांत पणे राजा ॥

पणय ससंभम पञ्चिव ॥

तेहना जे नख तेना जे मणीरत्न माणिक तेने विषे पड्या
प्रतिवींब ठे जेहने ॥

नह मणि माणिक पणिय पणिमस्स ॥

ताहरा वचनरुप प्रहरण के सिंह वा पंचानन रुगे थको
हथियार धरनार पुरुष ॥ तो पण न गणे कीसो ज्ञय

एटले पुर्वोक्त सिंहनो ज्ञय नगणे ॥

तुह वयण पहरण धरा । सीहं कुंधं पि नगणंति ॥ १३ ॥

चंडनिपेरे धोला दंत रुप सु लांबी सुंढनो जे उगालो तेणे
शक्त ठे जेहना । वधतो उग्राह पामेलो एहवो ॥

ससि धवल दंत मुसलादीह करु ह्नाल बुद्धि बुद्धाहं ॥

मधुनीपेरे पीलां नेत्र ठे वा आंखयो वे ठे जेहने एहवो ॥

महु पिग नयण जूअलं ॥

सहीत पाणिए नवो अपाढा मेघनिपेरे गरजा रव शब्द ठे
जेहनो एहवो ॥

स सलिल नव जलहरा रावं ॥१४॥

नयंकर मोटो जे हाथी प्रते । अतिगय हुंक्रो पिए ते पु
रुप्य नगणे जय प्रते कोण
ते कहे ठे ॥

भीमं महा गइंदं । अच्चा सन्नंपित्ते नविंगणंति ॥

जे तुह्य केण हे श्री पार्श्वनाथ हे मुनीपती हे श्री पार्श्वना
तुमारा पद जुगल प्रते । थ गुणे उत्तम हेवा जे तमारा
चरणो आश्रा ठे जेणे ते
पुरुष ॥ १३ ॥

जे तुह्य चलण जुअलं । मुणिवइ तुगं सम ह्नीणा १५

संग्रामने विषे तीखां खड्ग ते प्रहार तेणे प्रेरा उठलां मस्त
हना जे । क पमांठे यत्र मस्तकवीना
धरु ठे जीहां नाचवा प्रवर्त्या ॥

समरंमि तिस्क खग्गा । भिघाय पविघ उहूय कवधे ॥

जाला तेणे वीशेपे वीदारी तेणे मुकी एहवी चीस वा
त हाथीनां बालक । शब्द उत्कष्ट प्रचुर ॥

कुंत विणि भिन्न करि कलह । मुक्क सिक्कार पत्रंमि १६ ।

जीत्यो अहंकारवंत वैरी ॥

निम्बिषय दपुधर रिउ ॥

राजा तेहनो समोह जेणे एहवा सून्नट जस कीरती उजल
ते प्रते ॥

नरिंद निवहा भडा जसं धवलं ॥

पांमे साठा कर्मनो उपसम हे श्री पार्श्वनाथ तुमारा म
प्रते । हीमाए करी ॥ १७ ॥

पावंति पाव पसमिण। पासजिण तुहप्पभावेण । १७।
रोग कोढादी पांणी अगनी सर्प ॥

रोग जल जलण विसहर ॥

तस्कर वयरी मृगेंड सिंह हाथी संग्राम एहवा जे जय तेह ॥

चौरा रि मइंद गय रण जयाइं ॥

श्री पार्श्वजिननु जे नाम स पुर्वोक्त समस्त जये ते उप
म्यक् स्तव वें करी उच्चारण समे जाय ॥ १८ ॥
करवें करी ।

पासजिण नाम संकित्तणेणं । पसमंति सवाइं । १८।

एम मोटा जयनो हरनार । श्री पार्श्वनाथजीनु स्तवन
उदार वा प्रधान ॥

एवं महाजय हरं । पासजिणिंदस्स संधव मुञ्जारं ॥

मुक्ति जवाने जोग जीवने ह कळ्याणनी श्रेणी तेहनु
रखनु करण हार । स्थानक ॥ १९ ॥

भविय जणा णंद यरं । कळ्हाण परंपर निहाणं । १९।

राजानो जय जहूनो राहसनो ॥

राय भय जस्क ररकस ॥

मातु स्वप्न इस्वप्न राग द्वेष जन्य माठा सकुन नक्षत्र ते
नी जे पीमा तेने विषे वा ते थकी ॥

कुसुमिण इस्सउण रिक्क पिमासु ॥

प्रजाते सांजे एवे संध्या पद देव मनुष्ये कीधा उपसर्गे
ठे तेने विषे मार्गने विषे । तिमज रात्रीने विषे ॥१७॥

संजासु दोसु पंथे । उवसग्गे तहय रयणीसु ॥२०॥

जे जीव ए स्तवन ज्ञणे जे ते भयहर कवीश्वर स्तुतीक
जीव वली साजले तेने । रता श्री मानतुंगसूरि तेहने ॥

जो पढइ जोअर निसुणइ । ताणं कइणोय माणतुंगस्सा ॥

श्री पार्श्वनाथने पार्श्व नामे समस्त अत्र जुवन शब्द र
यक्ष पाप प्रते उपसमावे । हेला लोक जाणवा पुजीत
पग ठे जेहना ॥ ११ ॥

पासो पाव पसमेउ । सयल चूवणच्चिय चलणो । २१ ।

वली श्री पार्श्वनाथ केहवाठे तोहे पण ध्यान थकी न च
उपसर्ग कस्यो कमठ नामा ल्या यः जगवान् वलि ध्यान
असुर तपासनो जिव तेणे । माथी नक्षोन्नाणा वली केह
वा ॥

उवसग्गंते कमठा सुरमि।जाणाउं जोनसंचलिउं ॥

सुरनी नैरंडनि किनरनी युव सम्यक् मन वचन कायाए
ति जे स्त्री तेमणे एटले देवा त्रीधा सुधिए स्तवना करि गु
झादिके । एण समस्त वर्णव्या जेहना ए

हवा जयवंता सर्वोत्क्रष्टपणो वर्तो कोण ते
श्री पार्श्वजिन तेविसमा तिर्थकर थया ते ॥ १२ ॥

सया अजिअ संतीणं ॥

नमस्कार हो रागादी सत्रुने न गणीत ते माटे अजित शांति ते उपसम रूप ते वे ॥ ३ ॥ श्लोक नामा ठंड ॥

नमो अजिअ संतिणं ॥३॥ सिलोगो ॥

हे श्री अजितजिन सुखनो करणहार ॥

अजिअ जिण सुह प्पवत्तणं ॥

तुमारु हे पुरुष मांहि उत्तम नाम कीर्तन ठे ॥

तव पुरिसु त्तम नाम कित्तणं ॥

तिमज धीर्य बुढीना करणहार ॥

तहय धिई मइ प्पवत्तणं ॥

हे श्री शांतिनाथ हे जिनमांही उत्तम हे शांति कीर्तन नामा ए प्रकारे सामर्थ्य गम्य मिति प्रधान तुमारां नाम ॥४॥ माघधीका नामे ठंड ॥

तवय जिणु त्तम संति कित्तणं ॥४॥ मागहिअ ॥

कायकादि पचीश क्रीया तेणे करी मेलवां जे कर्म कलेश थकी मुकावे एटले तेहनाथि रहित ॥

किरिआविहि संचिअ कम्म किलेस विमुक्कयरं ।

अजितनाथ तीर्थंकर गुण समोहे करी वदी माहामुनी सिधि अणिमादिक पांम्या ॥

अजिअं निचिअं च गुणेंहिं महामुणि सिद्धिगयं ॥

अजितनाथ तथा शांतिनाथ ए वे तीर्थंकरने मोटा मुनीस्वर कहिए त्रिकाल वस्तुने जाणे माटे केहवा ठे ते शांतिना करणहार ठे ॥

अजिअस्सय संति महामुणिणोवि असंतिकरं ।
 सदा मुज्जेने मोक्क सुखनु प्रशस्त कारण च्चुतठे नमस्कार
 वंदन पुजा प्रमुख थानं ॥५॥ आलीगनक नामा ठद ठे ॥
 सययंमम निवुइ कारण यंच नमसणयं५आलिंणयं॥
 अहो पुरुपो जो डुख टालवा जो वली मारग सुखनु का
 वांगता होतो । रण वाठो तो ॥

पुरिसा जइ डुख वारणं। जइअविमग्गह सुख कारणं ॥
 श्री अजितनाथजी तथा शांतिनाथजीनु चाव थकी ॥

अजिअं संतिंच भावणं ॥

अजयना करणहार ते जिननु सरण आदरो ॥ ६ ॥ माग
 धीका नामे ठंड ॥

अजय करे सरण पवऊहा ६ मागहिआ ॥

पूर्वे वे तीर्थकर स्तवी हवे प्रते के जिनस्तवे ठे अशाता शाता
 मिथ्यात अज्ञान तेरुप अंधकारे करी रहित गयुठे जरा ते
 वध अयस्ता मरणते प्राण रहीतपणु ते जेनु वलि केहवाठे ॥

अरई रइ तिमिर त्रिहिअ मुवरय जर मरणं ॥

वैमानोकदेव च्चुवनपतिदेव ज्योतिपिदेव व्यंतरदेव वइ के
 ते देवना इइ तेणे प्रणम्या ठे जेहना पाय ॥

सुर असुर गुरुल च्चुअगवइ पयय पणिवईअं ॥

एहवो ते अजितनाथने हुं पण स्तवुठु केवाठे ते नईगमादी
 नय जले प्रकारे परुप्पा ठे जेणे आलोकादी सात जय ते
 थकी रहीत अजय करे ठे ॥

अजिअ महमविअ सुनयनय तिऊण मज्जयकर ॥

जेहनु सरण कीधुठे मनुष देवताये पुष्पादिके पुजीत ठे स
ततं सर्व काल उपसमिपे हुं नमस्कार करुवु ॥ ७ ॥ संगत
क नामा ठेद ॥

सरण मुवसरिञ्च नुविदिविज महिञ्च ।

सययं मुवणमैं ॥ ७ ॥ संगययं ॥

ते जगवंत वली सामान्य केवलीमां प्रधान अज्ञाने करी र
हीत साहासीक धरु ठे जेणे ॥

तं च जिणुत्तम मुत्तमनित्तम सत्त धरं ॥

मायात्याग मानत्याग क्रोधत्याग लोभत्याग तिम वलि स
माधिध्यांन ए समस्त गुणनो नीधान ठे ॥

अऊव मद्वव खंति विमुत्ती समाहि निहिं ॥

विघ्ननो अजाव करणहार वांडु पांचे इंद्री दमी एहवा
उत्तम तीर्थंकर शांतिनाथने ॥

संति करं पणमामि दमुत्तम तिठयरं ॥

निरवीघन जांणे जे त्रीकाल अवस्था ते सुनी मुजने शां
ति संतोष रूप समाधिवर आपो ॥७॥ सोयानक नामाठंदा।
संति मुणि मम संति समाहि वरं दिसउणसोवाणयं।
सावथी केतां अयोध्यानग्री तेमां प्रथम राजा वर प्रधा
न हस्तीना मस्तक समान वीस्तारवंत आकार जेहना सं
स्थीत नीश्रंदल सरीखो हैयो ठे जेहनो एहवो ॥

सावठि पुवपठिवं च वर हठि भठयं ॥

पसठ विठिन संथिञ्च थिर सरिठ वठं ॥

मद ऊरतो लीलाए चालतो वर प्रधान गंधहस्ती तेहनी प

रे चाख्य ठे जेहनी बली स्तवना स्तुतीने योग्य ठे हाथी
नी सुंढ्य समान ठे जुजाउ जेहनी जांवी ॥

मयगल लीलायमाण वर गंधहठीपढाण ॥

पठिअं सथवारिहं हठी हठ वाहुः ॥

धमाव्यु सूवर्ण तेनु जे आचरण ते सरीखो निकलंक शरी
रनो पिलोवरण ठे जेहनो प्रधान संख चक्रादी लक्षणे करी
सहित शरीर ते जेहनु चंद्र्यकी जलु रुपठे जेहनु ॥

धंत कणग रुअग निरुवहय पिजरं ॥

पवर लखणो व चिय सोम चारु रूवं ॥

कानने सुखनो करणहार मनने बलज मनने घणा आनंद
नो करणहार प्रधान देव सवंधी डुंदनीनो नाद मधुर तर ते
समान जली ठे वाणी जेहनी ॥ए॥ वेष्टक नामा ठंद ॥

सुई सुह मणाजिराम परम रमणिऊ ।

वर देव डंडहि निनाय महुरयर सुह गिरं ए वेढउ ॥

एहवा श्री अजितजिन जि जीत्या ठे समस्त जय ते
त्या ठे समस्त कर्मत्रुशना ग जेणे च्यार गती रुप संसार
ए ते जेणे ।

तेमां जन्म जरादी डख डर
कस्यां ठे जेणे ॥

अजिअं जिआरि गण। जिअ सव जयं भवो हरिउ॥

एहवा जगवंतने प्रणाम करुंठु हु उद्यमे करी मन वचन
कायाये ॥

पणमामि अहं पयउ ॥

हे जगवन् मारा पाप प्रते डर करो ।१७। रासालुब्धक ठंद॥

पावं पसमेत मे जयवं ॥ १० ॥ रासालुद्धत ॥

कुरु देश तीहां हथीना पुरनगर राजा पहेलो तेवार पठी
मोटो चक्रवृती हुन मोटा प्रजावे करी सहीत ॥

कुरु जणवय हठ्ठिणातर नरीसरो ॥

पढमंतत महा चक्रवृष्टि भोए महप्पजावो ॥

जे बहुतेर नग्र वर हजार माहा प्रधान नगर तेमां वणीक
देश पति ते निगम कहिए तेहना स्वामि वसे वत्रीस हजार
मुगट बंध राजा ते सघला पुठे चाले ॥

जो बावत्तरि पुर वर सहस्स वर नगर निगम ॥

जणवय वई वतीसा रायवर सहस्साणुआय मग्गो ॥

सात एकेंडी सात पंचेद्री एहवां चउद प्रधान रत्न नव मोटा
नीध्यांन चोसठ हजार प्रधान नारी तेना चला पती वलि
चोराशि हजार प्रते के ॥

चउदस वर रयण नव महा निहि चउसठि ।

सहस्स पवर जुवईण सुंदर वई चुलसी ॥

घोमा हाथी रथ तेना स्वामी ठनु कोम गामना स्वामी थ
या आ जरत क्षेत्रने विषे जे जगवंत ॥११॥ वेढक नामा ठंडा ॥

हय गय रह सय सहस्स सामी उन्नवइ ।

गाम कोमि सामी आसजो चारहंमि जयवं ११ वेढुन

ते श्री शांतिनाथ शांतिनो शांत थया ठे मरणादि जय
करणहार ॥ थकी ॥

तं संति संति करं । संतिणं सब्व जया ॥

ते शांतिनाथ नाम प्रते स्तवु शांति करो मुजने ॥११॥ रा

जिन तीर्थंकर ॥ सानंदित नामा ठंड ॥
 संति थुणामि जिणं । संतिं विहेउमे १ शरसानंदिययं ॥
 इहाग वंसने विपे विदेह केता ग्रहवास राजा नरने विपे
 धोरि समान मुनीने विपे ॥

इरकाग विदेह नरीसर नरवसहा मुणिवसहा ।
 नवो उगतो शरद कालनो चंड संपुरण कलाए सहीत गयो
 ठे तम अंधकार अज्ञान जेहथी गइठे कर्म रज जेहथी एहवा ॥
 नव सारय ससि सकलाणण विगय तमा विहुअ रया ॥
 अजितनाथ उत्तम तेज ठे जेहनु ज्ञानादि गुणे करी मोटा
 मुनी अमवीत बल ठे जेहनो मोटो ठे कुल केःवंश ते जेनो
 एहवा ते प्रते ॥

अजि उत्तम तेअ गुणोहिंमहा ।

मुणि अमिअ बला विउल कुला ॥

प्रणाम करुवु नव जे संसार तेनो जे ज्ञय तेने मुरणहार
 डर करणहार बलि जगतना प्राणीना शरण ठे मुजने शरणे
 राखो ॥ १३ ॥ चित्रलेखा ठंड ॥

पणामामि ते नवज्ञय मूरण ।

जगसरणा ममसरणं । १३ । चितलेहा ॥

देव वैमानीक दांनव पाताल वासी तेना इंड चंड सूर्य ते
 योतीपीइंड वांटे हरखे संतुष्ट चिते श्लाघा घणी करो ॥

देव दाणाविद चद सूर वंद हठ तुठ जिठ परम ॥

प्रधान रुपठे जेहनु धमेलु वा तावेलु रुपु तेनो पाट तेनी

परे श्वेत निरमल चिकणा घोला ॥

लघु रूव धंत रूप्य पट्ट सेय सुधु निधु धवल ।

दांतनी श्रेणी ठे जेहनि शक्ति यज्ञ मुक्ति निर्लोचना युक्ति
वचन गुप्ति न्याए सहित मनोगुप्ति प्रमुखे प्रवर ठे ॥

दंत पंति सति सति किति मुत्ति जुत्ति गुत्ति पवर ॥

द्विज तेय वंद धेय सब्ब लोय भाविय प्पभावणेअ
दिपतु तेजवे जेहनु वादवा योग्य ध्यावा योग्य समस्त लो
क जावीत ठे जेहनु माहत्म्य नीरंतर समाधी संतोष आ
पो ॥ १४ ॥ नाराच नामा वंद ॥

पर्इसमे समाहिं । १४ । नारायण ॥

नीरमल चंद्रकला थकी अ वादल प्रमुख अंधकार रही
धीक ठे सोम्यता ते जेहनि ॥ त सूर्य तेनां जे कीरण तेद
थी अधीक ठे तेज ते जेहनो ॥

विमल ससि कलाइरेअसोमं ॥

वि तिमिर सुरकराइरेअ तेंअं ॥

देवताना पती जे इंद्र तेहना जे गण ते थकी सार ठे बल
ते जेहनु ॥

तिअस वइ गणाइरे रुवं ।

परवत तेहमां प्रवर श्रेष्ठ जे मेरु ते थकी सार ठे बल ते
जेहनु ॥ कुसुमलतानामा वंद

धरणी अर प्पवराइरेअ सारं । १५ । कुसुमलया ॥

साहसने गुत्तिये करी निरंतर शरीर बजे करि केषे जित्यो
केषे जित्यो नाहि ठे । नाहि छे ॥

सत्तेअ सया अजिअं । सारीरेंअ बले अजिअं ॥
 वारजेदे जे तप सतर प्रकारे जे संजम तेणे करी अजितठेजे ॥
 तव संजमेअ अजिअं ॥

एहवा अजितनाथ जीन प्रते हु स्तबुवु ॥१६॥ चुजंग परी
 गित नामे वंद ॥

एस थुणामि जिण अजिअं । १६ । नूयग परिरंगीयं ॥
 सौम्यता गुणे करी प्रचु तुड्य ते न आवे नवी सरद रुतु
 आसोकार्तिकनो वंद ।

सोम गुणेंहिं पावइन तं नव सरय ससी ।

तेज गुणे करी पवीत्र न थाय ते नवि शरद रुतुनो सूर्य ॥

तेअ गुणेंहि पावइन तं नव सरय रवी ॥

शरीरना रुप गुणे पहुचे नहि ते श्री अजितनाथ प्रते सुर
 समुदायना पति इंड ते पण ।

रूव गुणेंहि पावइन तं तिअस गण वर्ड ।

बल धैर्य गुणे करी धरणीधर परवत तेनो पति मेरु पण
 पोहेचे नहि ते प्रते सर्वोल्कृष्ट जगवंत जाणवा ॥ १७ ॥ स्त्री

जिय नामा वंद ॥

सार गुणेहि पावइन तं धरणीधर वर्ड १७ खिज्जिअयं ॥

तिर्थे जे चतुर्विधसंघ प्रधान तेदनो करणहार अज्ञान पाप
 रज ते षकी रहित ।

तिष्ठ वर पवत्तय तम रय रहिअं ।

पंक्तिजन तेणे पुज्यो स्तव्यो गयो ठे जेहनो कलह पाप मल ॥

धीर जण थुअ च्चिअं चुअ कलि कलुसं ॥

मोक्षनां जे सुख तेहनो मारग प्रव्रतावणहार ठे त्रिक्रम
मन वचन कायाये आदरता थकां प्रयत्ने ।

संति सुह प्पवत्तयं तिगरण पयत्त ।

हुं श्री शांतिनाथ माहामुनी तेहना सरण प्रते आदरुं करु
॥ १७ ॥ ललीत नामा ठंड ॥

संति महं महामुणिं सरण मुवणमे १७ ललित्रयं ॥

वीनय करि नमा ठे मस्तक तिहां रचित वे हाथ ठे जेहना
एहवा मुनिना समोह तेणे स्तव्या ठे निश्चल ॥

विणत्तणय सिरिरइ अंजलिरिसिगणसंथुअं थिमिअं
देवताना अधिपति जे इंड कुबेर जंकारि नरना पति मोदा
राजा तेणे स्तवना किधि ठे नमस्कार कस्या ठे पुज्या ठे
घणीवार ॥

विवुहाहिव धणवइ नरवइ थुअमहि अच्चीअं बहुसो ॥
तत्कालनो उग्यो जे शरद कालनो सूर्य ते थकि घणो ते
ज ठे तपे करि जेहनो ।

अइ रुग्गय सरय दिवायर समहिय सप्पजं तवसा ।
आकाश मार्गे चालवो तेणे करि हरखित जे समस्त ऊंघा
विद्या चारण मुनीश्वरे वांघ्या ठे मस्तके करि ॥ १८ ॥ कि
सलय नामा ठंड ॥

गयणं गण विअरण समहिअ चारण वंदिअं सि
रसा ॥ १८ ॥ किसलमाला ॥

असुर कुमार सूवरण कुमार किन्नर जे व्यंतर नाग कुमार
तेमने समस्त प्रकारे वांघ्या ठे । ते नम्या ठे जेने ॥

अमुर गरुल परि वंदिअं । किन्नरो रग एमंसिअं ॥

देवनी कोमि समुहे स्तव्या ठे जेने ।

देव कोमि सथ संथुअ ।

मुनि आद्ये संघना समुह तेणे मन वचन कायाए करि
वांच्या ठे जेने । १७ ॥ सुमुख नामा ठंड ॥

समण संघ परि वंदिअं ॥ १७ ॥ सुमुहं ॥

सात जय रहित पापे करि मैथुने रहित रोग रहित ॥
रहित ।

अजयं अणहं । अरयं अरुयं ॥

केणे जित्या नहि एहवा श्री प्रयत्ने करि आदरे करि प्र
अजितनाथ ।

एणं करुवु ॥ ११ ॥ वीजु
विलसी नामा ठंड ॥

अजिय अजियं । पयज पणमे ११ विजु विलसिअं ॥

आव्या ठे प्रधान वीमाने करि देवना संवंधीयां सूवरण मइ ।

आगया वर विमाण दिव कणग ।

रथ घोडा तेना समुहे करि सीघ्र उतावली ॥

रह तुरय पहकर सएहि हुलिअं ॥

ससंघ्रम पणे आकाश थकी उतरि तेणे करि चलीत लुलिता

स संजमो अरण खुजिय लुजिय ।

मोलता कुमुल कान नृपण बहेरखा मोर तेणे करि सोजे
ठे मस्तकना मुगटनि श्रेणि ॥ १२ ॥ वेढ नामा छंड ॥

चल कुंजल गय तिरीम सोहंत मौलिमाला १२ वेढज ॥

जे देव समुह नृवनपती देव वैरे करी रहित नक्तिए क

समुहे सहीत । री सहीत ॥
जं सुर संघा सासुरसंघा । वेर विजिता नति सुजुता ॥

आदरे करी सहीत सोज्जीत वीस्मयवंत ।

आयर जूसिअ संजम पिंदिअ ॥

जलु धणु आश्चर्यवंत ठे समस्त देव सवंधी सेना तेना
ओघ समुह ॥

सुतु सुविम्हिअ सव वलोघा ॥

प्रधान कांचन रत्न तेणे करी जनां एहवां ।

उत्तम कंचण रयण परूविअ ।

दिपता आजरण तेणे करी शोज्जीत ठे अंग जेहना ॥

नासूर जूसण नासुरि अंगा ॥

गात्र शरिरे करी नमतां नक्तिवशे आव्या ठे ।

गाय समोणय नति वसा गय ।

वेहाथ जोम्ही मस्तकेकरि प्रणाम कीधोठे ॥१३॥ रत्नमालाठंद ॥

पंजलि पेसिअ सीस पणामा ॥१३॥ रयणमाला ॥

वांदिने स्तविने तिवार पठे त्रणवार एव वारंवार प्रदक्ष
जिनने । णा देइने ॥

वंदिऊण थोऊण तो जिणं । तिगुण मेवय पुणो पयाहिणं ॥

प्रणमीनें जिनेश्वरने सुर असूर ।

पणमिऊणय जिणं सुरा सुरा ।

हरखीत थका पोताने जवने ते जता इवा ॥ १४ ॥ खीत
य नामा ठंद ॥

पमुइआ स जवणाई तो गया ॥१४॥ खित्तयं ॥

तेहीज मोटा मुनी तीर्थकर जगवंतने हुं पण हाथ जोम्नी ॥

तं महामुणि महंपि पंजली ।

ते प्रभु केवा ठे रीजवु ते राग खीजवु ते घेश जय पांसु ते
जय मुजावु ते मोह तेणे करी रहित ठे ॥

राग दोस जय मोह वज्जिअं ॥

असुरदेव दाणव चक्रवृती तेणे वांदा जेने ।

देव दाणव नरिंद वंदिअं ।

एहवा श्री शातिनाथ उत्तम मोटु तप ठे जेहनु तेमने नमु
वांडः ॥ १५ ॥ द्विसकनामा वंद ॥

सति मुत्तम महा तव नमे ॥ १५ ॥ खितयं ॥

आकाश मार्गने विपे चालवानो आचार ठे जेहनो एहवि ।

अंवरंतर विआरणि आहिं ।

प्रधान हंसनि वधूते हंसली ते रिते चाढ्य ठे जेमनी एवीओ ॥

जलिअ हंस बहु गामणिआहिं ॥

पुष्ट कवीन स्तन तेणे करि सोजायमान ।

पीण सोणी थण सालणिआहिं ।

समस्त कमलनी पांखनी ते सरीखां लोचन ठे जेहनां ए
हविओ ॥ १६ ॥ द्विपक नामा वंद ॥

सकल कमल दल लोअणिआहिं । १६ । दीवयं ॥

पुष्ट मध्ये आंतरा रहीत एहवो स्तननो जे जार तेणे करि
नम्युं ठे गात्र शरीर जे देवांग नानु ।

पीण निरंतर थणभर विणमिअ गायलआहिं ।

रत्न सोनो तेनी पसिठिल जे कटी भेखला तेणे करी सोजे

ढे कटि प्रदेश ते जेमनो एहविओ ॥

मणि कंचण पसिठिल मेहल सोहिअ सोणितमाहिं ॥

प्रधान नानी घंटनीज जांऊर प्रमुख पगनां आचुपण ति
लक सहित हाथनां कंकण घरेणां सोभायमान एहविओ ॥

वर खिखिणि नेउर सतिलय वलय विभूसणि आहिं ॥

शातानि करणहार चतुर विचक्षण मनने हरे सोजनीक द
र्शनढे जेहनो ॥ १७ ॥ चीत्रा कुरा ठंद ॥

रइकर चउर मणोहर सुंदर दंसणिआहिं १७ चित्तरकरा ॥

एहवी देवांगना जगवंतना चरण प्रते वांदे वांध्या ते जेना
जला प्राक्रमवंतना चरणकमल प्रते ॥

देवसुंदरीहिं पाय वंदि आहिं वंदिआय जस्सते
सुविक्रमा कमा ।

पोत पोताना कपाले करिने वलि घरेणां शणगारे करि ।

अप्पणो निमालएहिं मंणोमृण प्पगारएहिं ॥

वलि केहवा प्रकारनी जेहवा देवांगनाने योग्य ढे तेहवा
सिणगार कीधा अवंग जे नेत्रना खुणा तीहां काजल सारां
ढे मस्तके प्रत्र लेख केतां कस्तुरीनु टीजु करूं ढे दिपतां एह
वां योग्य आन्नरण आप्यां छे जेहना शरिने विषे ॥

केहिं कहिवि अवंग तिलय पत्तलेहिं नामएहिं
चिह्नएहिं संगयं गयाहिं ॥

जक्तिए करी वांदवा जणी आवी एहवी देवी जगवंतना च
रण कमल वारंवार वांध्याढे ॥१७॥ नाराच नामा ठंद ॥

जत्ति सन्निविठ वंदणागयाहिं हुंतिते वंदिआ पु

णो पुणो ॥ १८ ॥ नारायण ॥

ते प्रते हुं वाडु सांमान्य केव अजितनाथ प्रते वली केवा
 वीमां चंडमा एहवा । ठे जीत्या ठे मोहनी कर्मरूप
 वेरि जेणे वलि ॥

त महं जिण चंदं । अजिअं जिअ मोहं ॥

टाला ठे समस्त पाप क्लेश ते प्रचु प्रते आदर सहीत
 जेणे एहवा । चरणे लागु हुं ॥ १९ ॥ नं
 दितक नामा ठंद ॥

धुअ सव किलेसं । पयण पणामामि १९ नंदिअयं ॥
 गुणनी स्तुति मस्तके करि वांया ठे मुनिना समुदाये तथा
 देवताना समुहे ।

धुअ वंदिअयस्सा रिसि गण देव गणोहिं ।
 तेवार पठि देवतानी देवागनाणए आदरें करि प्रणम्या छे
 प्रचु प्रते ॥

तो देव वहूहिं पयण पणमिअस्सा ॥
 जे वलि जगतने विपें प्रधान आंणा ठे जेहनी जक्तिए क
 री आवी एकठी मीली ठे एहवी ॥

जस्स जगुत्तम सासणयस्सा जत्ति वसा गयं
 पिंमिअ याहिं ।

देववर जे इंद्र तेहनि अपठरा ते पण घणि सूर देवता संघा
 थें काम सूख विपे चतुर पंन्ति ठे ॥३०॥ जासूरक ठंद ॥

देव वर चरसा वहुआहिं सुर वर रइ गुण पंन्ति
 अयाहिं ॥ ३० ॥ जासुरयं ॥

वांसलिनो शब्द वीणा ताल प्रमुख वाजित्र मेलवि त्रिपु
ष्कर वाजित्र मनोहर मिश्र शब्द मिढयो ठे जीहां ।

वंस सह तंति ताल मेलिए तिउस्करा निराम
सह मीसए कएअ ॥

कांने सरखा शब्द सनमान करवा योग्य सुध डुत विलंबि
तादि दोष रहित शब्द स्वर सहित गीत सहित पगनें विषे
घंटा घुघरि जालीए करि सहीत हाथना कंकण मेखला क
टि आचुषण तेना समोह पगनां आचुषण तेना मनोहर
शब्द मांहो मांहे एकठा मिले ॥

सुइ समाणणे य सुध सङ्ग गीय पाय जाल घं
टिआहिं वलय मेहला कलाव नेउरा भिराम शह
मीशए कएअ ॥

एम देवतानी नाटकणी हावते मुख चेष्टा बहु कांम विका
र जाव ते चित्त समुद्रव विभ्रम ते नेत्र विकार तेणे प्रकारे
करी नाचीने शरिरनो नमवो वाहुबंध हारादि तेणे करि
वांयाठे जेहना प्राक्रमवंत चरण कमल प्रते एहवा ॥

देव नद्विआहिं हाव भाव विप्रम पगारेहिं नच्चिऊण ॥

अंग हारएहिं वंदिआय जस्स ते सुविक्रम कमा ।

ते जगवंत त्रिलोक्यना सर्व जिवने शांतिनो करणहार जे

थकी गयाठे सघला पाप अठार दूषण ते जेहना एहवा हुं

नमु प्रणाम करु श्री शांतिनाथ सामान्य केवली मांहि प्र

धान जिन प्रते वलि केहवा ठे ॥३१॥ नाराच नामा ठंद ॥

तयं तिलोय सबसत संति कारयं पसंत सबपाव

दोस मे सहं नमामि संति मुत्तमं जिणं ३१ नारायणं ॥

उत्रना आकार चामरना आकार ध्वजना आकार यज्ञस्तंज
नो आकार एहवे लक्षणे मंन्ति ठे वलि ।

उत्त चामर पमाग जूय जव मंन्तिआ ।

मोटी ध्वजाना मोटा माठजाना घोमाना श्रीवत्सना आ
कार रुमां लक्षण ठे जेहने वलि ॥

जयवर मगर तुरय सिरिवच्च मुलंठणा ॥

जंबूद्वीप प्रमुख द्वीप लवण समुद्र मेरु रुमा हाथी एहवा
लक्षणे करि शोनीत ठे वलि ।

दीव समुद्र मंदर दिसा गय सोहिआ ।

साधिआना आकार वलधना आकार सिंहना आकार रथ
ना आकार चक्रना आकार तेषे करि लक्षणवंत वलि के
वा ॥ ३२ ॥ जलीत नामा ठंद ॥

सच्चिअ वसह सीह रह चक्र वरंकिआ ३३ ललिययं ॥

सज्जावे करि सोभन समान जे मांहि डुपण नहि ठे अने
प्रतीष्टा । क गुणे करि मोटा ठे ॥

सहावलघ्न समप्पइघ्न । अदोसइघ्न गुणेंहिजिठा ॥

पसाय केतां नीरमलताए श्रेष्ठ तपे करि पुष्ट ठे ।

पसाय सिघ्न तवेण पुठा ।

लक्ष्मीए करि प्रधान ठे रीखीश्वरे सेव्या ठे जेहने एहवा
॥ ३३ ॥ वाणवासिता ठंद ॥

सिरीहि इघ्न रसीहिंजुघ्न ॥३३॥ वाणवासिआ ॥

ते प्रसिघ वार चेदे तपे करि समस्त लोकने हित जे मोक्ष

डर कस्यां सघटां पाप । तेनु मुल जे ज्ञानदर्शन चा
रित्र तेदना पवित्र ॥

ते तवेण धुञ्च सव पावया ॥ सव लोञ्च हिञ्च मूल पावया ॥
संस्तव्यामें श्री अजितनाथ तथा श्री शांतिनाथना चरण
कमल तेह प्रते ।

संथुञ्चा अजिञ्च संति पायया ।

थान मुजने मोहू सूखना देण हार दातार ॥ ३४ ॥ अप
रांतिका ठेद ॥

हुंतु मे सिव सुहाण दायया ॥ ३४ ॥ अपरंतिका ॥

एम तपना बलवने करि घणा ठे विशाल एहवा ।

एवं तव बल विउलं ।

स्तव्यामें श्री अजितनाथ श्री शांतिनाथ वे तिर्थेकर ॥

थुञ्चं मए अजिञ्च संति जिण जूञ्चलं ॥

समस्त गयाठे कर्मरुप रज मज्ज जेदना थकि ।

ववगय कम्मरय मलं ।

मोहूरूप गति गत प्राप्त विस्तारवंत पाम्या ठे ॥ ३५ ॥

गाथा ठेद ॥

गइ गयं सासयं विउलं ॥ ३५ ॥ गाहा ॥

ते प्रचु बहु ज्ञानादि गुणानो मोहूनु सूख उतकष्ट वर्तमा
प्रसाद ठे । न तेणे करि विषवाद रहिता ॥

तं बहुगुण प्पसायं । मुखसुहेण परमेण अवि सायं ॥

डर करो माहारो विखाद खेद डख ते प्रते ।

नासेउ मे विसायं ।

करो परिसदा सांजलणहार लोकने प्रसाद करो ॥ ३६ ॥
गाथा ठंड ॥

कुणउअ परिसाविअ पसायं ॥ ३६ ॥ गाहा ॥

ते श्री अजितनाथ अने श्री पमानो मुजने समृधि हुं नं
शांतिनाथ मुजने हरख करो दिपेण प्रते सघला सूख आ
आपो सर्व लोकना मनवंठि नंद प्रते दिठ ॥

त समृधि पमानो ।

तं मोएउअनंदिं । पावेउअ नंदिसण मजिनंदिं ॥

परखदा सांजलनारने पण सुखनि वृधि करो ।

परिसाविअ सुहंदिं ।

मुजने दियो चारित्रनी नंदि वृद्धि सूख ॥३७॥ गाथाठंड ॥

ममय दिसउ संजमे नंदि ॥ ३७ ॥ गाहा ॥

पाखिने दिवसे चोमासाने ठमछरिने दिवसे अवस्य क
दिवसे । हेबु ॥

पखिअ चाउम्मासिअ । संठवरिए अवस्सजणि अबो ॥

सांजलवु समस्तने । ए स्तवन उपसर्ग विघननो
निवारण हार ठे ॥ ३८ ॥

सोअबो सवेहिवि । उवसग्ग निवारणो एसो ॥३८॥

जे जिव जणे जे जिव सांजले ।

जो पढइ जोअ निसुणइ ॥

वे संघ्या उपलक्षणथी त्रिकाल ए श्री अजित शांतिनामा
स्तवन ॥

उचउ कालंपि अजिअ संति थअ ॥

ते ज्ञानार सांजलनारने न पुरवे जे रोग उपना होय ते
वा रोग न थाय । पण समस्त डर आय ३९ ॥

नहुहुंति तस्स रोगा । पुवुप्पन्ना वि नासंति ॥३९॥

हे ज्ञव्य प्राणित्त जो तुमे अथवा कीर्ति सविस्तर त्री
मोक्ष पदने इच्छता हो । चुवनने विषे इच्छता हो ॥

जइ इच्छह परमपयं । अहवा किन्निं सुविच्छमं भुवणे ॥

तो त्रण लोकने उधरण एहवा श्री जिनकेवली जग
हार । वंतना वचनने विषे सम्यक्

प्रकारे आदर करो ॥ ४० ॥ इति

ता तेलुकुघरणे । जिणवयणे आयरं कुणह ॥ ४० ॥

॥ इति श्री अजितशांति स्तवनं ॥



॥ अथ जक्तामरस्तोत्रं लिख्यते ॥

अथ श्री मान्तुंग सूरिजी विसमे पाटे थया तेमणे रज्यु जे
जक्तामर स्तोत्र ते छिख्यते जक्त वा सेवक एहवा देवोना
नमता मुगट मणिनी कांतिनु ।

भक्तामर प्रणत मौलि मणिप्रजाणा ।

उद्योतं करनार नाश कख्यो ठे पापरूप अंधकारनो समूह ते
जेणे एहवु ।

मुद्योतकं दलित पाप तमो वितानम् ॥

सम्यक् वा रुमी रित्ये नमीने जिनेश्वरना चरण जुगल प्र
त्ये ते चरण केहवु ठे ते जुग जे आ अवसर पिणि कालनेआदि ॥

सम्यक् प्रणम्य जिन पाद युगं युगादा ।

धर्म आलवंन ठे ज्ञव जे ज्यार गति त्रमण संसाररूपि समु
इ जलमां पमता प्राणि लोकोने ॥ १ ॥

वालंवनं भव जले पततां जनानाम् ॥ १ ॥

बलि जे स्तुति कखाठे समस्त शास्त्रना रहस्यने जाणवाथकि
यः सस्तुतः सकल वाडमय तत्व बोधाद् ।

उपनी जे बुद्धि तेणे करिने जला माह्या देव लोकना स्वामी
जे इंद्रादि देवोये ॥

उन्नूत बुद्धि पटुभिः सुर लोक नार्थैः ॥

स्तोत्रे करिने ते स्तोत्र केहेवां ठे त्रण्य जगतना नव्य पाणी
उ तेमना मनने हरे एहवां ने प्रधान गंजीर अर्थ वालां ।

स्तोत्रैर्जगत्रितय चित्त हरै रुदारै ।

स्तुति करवु निश्चे हुं पण ते श्री आदि जिनेश्वरनी ॥ १ ॥

स्तोष्ये किलाह मपितं प्रथमं जिनेन्द्रम् । १ युग्मम् ॥

हवे मानतुंगसूरि आपनी लघुता कहेठे जे बुद्धि विना पण
हे आदिनाथ हे देवोये पुज्यु ठे पग मुकवानु स्थान वा वा
जोठ ते जेनु एहवा जगवान् ।

बुद्ध्या विना पि विवुधां चित्त पाद पीठ ।

स्तुति करवाने उद्यम युक्त ठे बुद्धि जेनी एहवो ने गइ ठे
लज्या जेनी एहवो हु वु ॥

स्तोतु समुद्यत मति विंगत त्रपोऽहम् ॥

ते दृष्टात जे वालक विना जलमां रहु एवं जे चंजु प्रति
विवने ।

वालं विहाय जल संस्थित मिंइ विव ।

विजो कोण इहे वा वांहे पुरुष तत्काल गृहण करवाने
जालवाने ॥ ३ ॥

मन्यः क इति जनः सहसा गृहीतुम् ॥ ३ ॥
केहेवाने गुणने हे गुणना सयुद्ध चंद्रमा सरखा मनोहर ए
हवा गुणने ।

वक्तुं गुणान् गुण समुद्र शशांककांतान् ।
कोण ते तमारा गुण केहवाने समर्थ ठे बृहस्पतिना जेवो
पण बुद्धिये करिने होय तोयेपण शुं ॥

कस्ते दमः सुर गुरु प्रतिमोपि बुद्ध्या ॥
ते दृष्टांत जेम ठगा आराना वायुये क्लोन पमाद्ध्या ठे नक्र
चक्र जे जलचर जंतु जेने विषे हेवो ।

कटपांत काल पवनो घत नक्र चक्रं ।
कोण वलि तरवाने समर्थ होय समुझे हाथ वते एटले हे
वो समुद्ध हाथे न तराय तेम आपना अनंता गुणन केहेवाय ध

को वा तरीतु मल मंबुनिधिं जुजाभ्याम् ॥४॥
ते हुं तोपण तमारी जक्तिना वशथी हे मुनिना स्वाभि ।

सोऽहं तथापि तव जक्ति वशान्मुनीश ।
करवाने स्तोत्रने गई ठे शक्ति ते जेनी एहवो पण उद्यम
जुक्त थयो बु ॥

कर्तुं स्तवं विगत शक्ति रपि प्रवृत्तः ॥
ते दृष्टांत स्नेह थकि पोतानी शक्तिने थण विव्याख्ये मृग
लो सिंह प्रत्ये ॥

प्रीत्यात्म वीर्य मविचार्य्य मृगो मृगेंद्र ।

नधि सांमो थतो शुं पोताना वच्यानु रक्षणा करवा सारु ५
नाभ्येति किं निज शिशोः परि पालनार्थम् ॥५॥

धोमु नणोलुत्रे घणु नणेलाना मध्ये हांसि करवानु घरठे ।
अल्प श्रुतं श्रुतवतां परिहास धाम ।

पण तमारी नक्ति एज बोलवाने चंचल करे ठे जोरावरी
थी मुजने ॥

त्वन्नक्ति रेव मुखरी कुरुते बलान् माम् ॥

ते दृष्टांत जे कोयल निश्चे वसंत स्तुमां प्रीतीकारि बोल्ले ठे ।

यत् कोकिल किल मधौ मधुरं विरौति ।

तिहां सुंदर आंबानी कलि वा मांजरनो समूह एज कारण
ठे तीम मारे तमारी नक्ति ठे ॥ ६ ॥

तच्चारु चूत कलिका निकरैक हेतुः ॥ ६ ॥

तमारी स्तुति वते संसारनी परंपरा वने बांध्यु जे ।

त्वत् संस्तवेन भव संतति संनिवद्धं ।

पाप ते क्षणमात्रमां नाशने पामे ठे देहधारि जे संसारीनु ॥

पापं क्षणात् क्षय मुपैति शरीर भाजाम् ॥

ते दृष्टांत विटी लिधो ठे लोक जेणे एवु ने ब्रमर जेवु कालु
एहवु समग्र एवु उतावळु ।

आक्रांत लोक मलिनील मशेष माशु ।

सूर्यना किरण वडे नाश कस्यु एवु जेम रात्रिनु अंधारु ७

सूर्यां शु चिन्न मिव शार्वर मंधकारम् ॥ ७ ॥

मांनिने ए प्रकारे हे आदिनाथ तमारा स्तोत्र में मानतूंग
सूरिंहे ।

मत्वेति नाथ तव संस्तवनं मयेद् ।

आरंभ्यु षे श्रोत्री बुद्धि षे तोपण तमारा महिमार्थी ॥

मारभ्यते तनु धिया पि तव प्रजावात् ॥

ते स्तोत्र चित्तने हरशे सत पुरुषना ते दृष्टांत जेम कमल
ना पत्रने विषे ।

चेतो हरिष्पति सतां नलिनी दलेषु ।

मोतिनी कांतिने पांम षे निश्चे पाणिनो बिंड ॥ ८ ॥

मुक्ताफल द्युति मुपैति ननूदविंडः ॥ ८ ॥

डर हो तमारु स्तोत्र नाश कख्याढे सर्वे दोष ते जेणे एवु ।

आस्तां तव स्तवन मस्त समस्त दोषं ।

तमारी कथा वा वार्ता पण लोकनां पापने हणे षे ॥

त्वत् संकथा पि जगतां डरितानि हंति ॥

ते दृष्टांत षेढे रह्यो सूर्य करे षे पोतानी कांति निश्चे ।

डरे सहस्रकिरणः कुरुते प्रभै व ।

सरोवरने विषे कमलने प्रफुल्लित एहवाने ॥ ९ ॥

पद्माकरेषु जलजानि विकाशनांजि ॥ ९ ॥

नष्टि अत्यंत आश्चर्य हे लोकना अलंकार रूप हे चूत वा
प्राणिना स्वामी ।

नात्यद्भुतं भुवन भूषण चूतनाथ ।

प्रत्यक्ष वा जणाता गुणवंत पृथ्वीमां तमने स्तुति कर
नारा लोको ॥

चूतै गुणै चूवि चवंत मभिष्टु वंतः ॥

सदृश होयढे तमारे निश्चे ते लोको नष्टि शु ।

तुल्या भवंति ज्वतो ननु ते न किवा ।
समृद्धिवते पोताना आश्रीतने आ लोकमां नधि शुं पोताने
तुल्य करि सकता ॥ १० ॥

चूत्या श्रितं य इह ना त्मसमं करोति ॥१०॥
जोशने तमने देवोने पण जोवाने योग्य एवा ।
दृष्ट्वा भवंत मनिमेष विलोकनीयं ।
नहि विजे ठेकाणे संतोप प्रत्ये पांमे ठे लोकनां नेत्र ॥
नान्यत्र तोप मुपयाति जनस्यचक्षुः ॥
ते दृष्टान्त पान करिने जलने वा डधने चंड कांति समान
एवु किर समुझु ।

पित्वा पयः शशिकर द्युति डग्ध सिंधोः ।
खारा जलने समुझना पीवाने कोण इच्छे अपितु नाज इच्छे ॥११॥
द्वार जलं जलनिघे रसितुंक इच्छेत् ॥ ११ ॥
जे डपशमि ठे रागनी रुचि ते जेमनी एवा परमाणुव
ते तमो ।

यै शांत राग रुचिभिः परमाणुनिस्त्वं ।
निपड्या ठे हे त्रैण लोकमा एक सुदर रूप ॥
निर्मापित स्त्रि भुवनैक जलाम चूत ॥
तेटलाज निश्चे ते पण परमाणवा पृथ्वीमा ठे ।
तावंतएव खलु तेप्यणवः पृथिव्यां ।
जे कारण माटे तमारे तुल्य विजु नधि स्वरूप ठे ॥ १२ ॥
यत्तं समान मपरं नहि रूप मस्ति ॥१२॥

मुख जे ते कीहां तमारु देव मनुष्यने नागकुमार तेमना
नेत्रने हरि ले एवु ।

वक्त्रं क्व ते सुर नरो रग नेत्र हारि ।

समग्र जिती ठे लोक त्रैणनी उपमायो ते जेणे एवु ठे ॥

निःशेष निर्जित जगत त्रितयोपमानम् ॥

ने मंरुल कलंकवते मेलु कीहां चंडमानु ।

बिंबं कलंक मलिनं क्व निशाकरस्य ।

जे कारण माटे दिवसमां थाय ठे पीलां पांढमां जेवु वा
पीला खाखरा जेवु जाव के चंड करतां तमारु मुख घणु
शोने ठे ॥१३॥

यद् वासरे भवति पांडु पलाशकल्पम् ॥१३॥

सोल कला संपूर्ण ठे मंरुल जेनु एवा चंड तेनि कलाने स
मूह जेवा ।

संपूर्ण मंरुल शशांक कला कलाप ।

उज्वल गुण जे ते त्रैण लोकने तमारा उद्धंघन करे ठे ना
व सर्वोपरि ठे ॥

शुभ्रा गुणा स्त्रिचुवनं तव लंघयंति ॥

जे गुण आशरि रह्याठे हे त्रैण जगतना ईश्वर स्वामी एवा
एक तमनेज ।

ये संश्रिता स्त्रिजगदीश्वरनाथ मेकं ।

कोण ते गुणने निवारे गति करता वा चावता पोतानी इ
डा परमाणे ॥ १४ ॥

कस्तान् निवारयति संचरतो यथेष्टम् ॥ १४ ॥

आश्चर्यं शुंठे ए वातमां जे तमारु देवतानी स्त्रीयोये ।

चित्रं कि मत्र यदि ते त्रिदशांग नाभि ।

पमान्यु लगार पण मन जे ते नधि विकारना मारग प्रत्ये ॥

नीतं मनाग पि मनो न विकार मार्गम् ॥

ते दृष्टात षग आरानो वा प्रलय काजनो वायु ए चलाव्या
ठे पर्वत ते जेणे एवो ।

कटपांत काल मरुता चलिता चलेन ।

शुं मेरु पर्वतनु शिखर चलाव्यु ठे कीवारे पण अपीतु न
थी हलाव्यु ॥१५॥

कि मदराडि शिखरं चलितं कदाचित् ॥१५॥

धूमामाये रहितठे वाद्य वा दिवेट वा वतीए रहितठे जेनी
एहवाने वर्ज्यु ठे तेखनु पृखु ते जेमां एहवा ने ।

निर्द्धूम वर्तिर पवर्जित तैल पूरः ।

समग्र लोक त्रैणाने आ प्रकाश करो ठो ॥

कृत्स्नं जगत् त्रय मिदं प्रकटी करोषि ॥

होलव्यामां गम पकती नथी क्यारे पण वायुने चलाव्याठे
पर्वत ते जेणे एवो वायु ।

गम्यो न जातु मरुता चलिता चलानां ।

माटे दिवो बीजी रीत्यनो तमो रूपिठो हे स्वामी जगत्
मात्रने प्रकाश करनार एहवो ॥ १६ ॥

दीपो पर स्त्वम सि नाथ जगत् प्रकाशः ॥१६॥

नधि थस्त पणाने क्यारेय पण पांमता नधि राहुने गम्य
पकता ।

नास्तं कदाचि उपयासि न राहु गम्यः ।

प्रकाश करो ठो उतावला एकेकाले जगतने ॥

स्पष्टी करोषि सहसा युगपज्जगन्ति ॥

नधि मेघना मध्यमां रोकायो ठे मोटो प्रताप ते जेनो एवा ।

नां नोधरो दर निरुध महा प्रजावः ।

माटे सूर्यधी अत्रिको ठे महिमा ते जेनो एवा ठो हे जिने
श्वर लोक जे जगतमां ॥ १७ ॥

सूर्यातिशायि महिमा सि जिनेत्र (मुनीत्र)लोके ॥ १७ ॥

निरंतर उदय ते जेनो एवु ने नाश करयु ठे मोहरूपी मो
टु अंधारु ते जेणे एवु ने ।

नित्यो दयं दलित मोह महांधकारं ।

गम परती नधी राहुना मुखने वली नही मेघने जाव त
मारो मुख चंड मेघ वते ढंकातो नधि ॥

गम्यं न राहु वदनस्य न वारिदानाम् ॥

विशेष शोन्ने ठे तमारु मुख कमल मोटी ठे कांति ते
जेनी एवु ।

विभ्राजते तव मुखाब्ज मनल्प कांति ।

विशेष प्रकाश करे ठे जगतने माटे अपूर्व चंडमाना विंब
सरखु ठे ॥ १७ ॥

विद्योतय ज्जगद् पूर्व शशांकविवम् ॥ १७ ॥

शुं प्रयोजन ठे रात्रिमां चंडमावते वलि दिवसमां सूर्यव
ते अथवा ।

किं शर्वरीषु शशिनान्हि विवस्वतावा ।

तमारा मुख चंडे नाश करे सते अंधकार जे ते हे स्वामि ॥

युष्मन्मुखें इ दलितेषु तमस्सु नाथ ॥

ते दृष्टान्त परिपक्व धया जे रुंगेरनां वन तेनि पेरे शोन्नतो थ
यो सते प्राणि लोक जेते ।

निष्पन्न शालि वनशालिनि जीवलोके ।

काम पमे ठे शुं नधि परंतु केटलाक मेघवते पाणीना जा
र वते नमता एवा ॥ १ए ॥

कार्यं कियत् जलधरै र्जलजारनस्रैः ॥ १ए ॥

ज्ञान जे ते जेम तमारे विपे सोने ठे कस्यो ठे प्रकाश ते
जेणे एवु ।

ज्ञानं यथा त्वयि विभाति कृतावकाशं ।

नधिज ते प्रकारे विश्व महादेव आदिक देवमां ते धणी वा
स्वामि एवा लोकमा केहेवाय ठे तोपण नधि शोन्नतु तेम
ने विपे ॥

नै व तथा हरिहरादिषु नाथकेषु ॥

ते दृष्टान्त सूर्यादिनु तेज जे ते दीपता मणिमां पांमे ठे जे
वु मोटापणाने ।

तेजः स्फुरन्मणिषु याति यथा महत्त्वं ।

नधि पांमंतु ए प्रकारे तो काचना करुकांमां ते काति युक्त
केवाय ठे तोपण जाव मणिमा जेवु तेज प्रकाशवंत ठे तेवु
काचमा नधि तेम तमारे विपे जेवु ज्ञान ठे तेवु विजा दे
वोमा नधि ॥२०॥

नै वं तु काच शकले किरणा कुलेपि ॥ २० ॥

मानुषु एज ठीक विश्नु महादेव आदि देव जे ते निश्चे प्र
थम दिवा जे कारण माटे ।

मन्येवरं हरिहरादय एव दृष्टा ।

दिहे सते जे मन तमारे विषे संतोपने पांमे ठे ॥

दृष्टेषु येषु हृदयं त्वयि तोष मेति ॥

शु वलि जोधा ए हेतु माटे तमो पृथ्वीमां जे नधि बीजो ।

किं वीक्षितेन भवता नुवि येन नान्यः ।

कोइ कुदेव मनने हरे ठे नथी हरतो हे स्वामी बीजा नव
मां पण ॥ ११ ॥

कश्चिन् मनो हरति नाथ भवांतरे पि ॥१२॥

जगत्मां स्त्रियोनो शेकमो ठे ते शेकडो जणे ठे पुत्रोने ।

स्त्रिणां शतानि शतशो जनयन्ति पुत्रान् ॥

नथी बीजी पुत्रने तमारा जेवाने माता जणती उपजावती ॥

नान्या सुतं त्वङ्गपमं जननी प्रसूता ।

केम जे सर्वे दिशायो धारण करे ठे ग्रह नक्षत्र ने पण सू
र्यने तो ।

सर्वा दिशो दधति भानि सहस्र रश्मि ।

पूर्व हेवीज दिशा जे ते जन्म ठे प्रकाशमान ठे कांति समू
ह ते जेनो एहवाने ॥ १३ ॥

प्राच्ये व दिग् जनयति स्फुरदं शुजालम् ॥१४॥

तमने कहे ठे मुनियो प्रधान पुरुष एवा ॥

त्वाषु मामनन्ति मुनयः परमं पुमांस ॥

सूर्य जेव जेनो वर्ण ठे एवा ने निर्मल एवा ने अज्ञान अं

धाराश्री वेगला एवा ॥

मादित्य वर्षा ममलं तमसः पुरस्तात् ॥

तमोनेज रुन्नी रीत्ये पामीने जिते ठे मृत्यु ने ।

त्वा मेव सम्य गुपलभ्य जयंति मृत्युं ॥

माटे नथी बीजो सुखकारी मोक्ष पदनो हे मुनीश्वर मार
ग जे ते ॥२३॥

नान्यः शिव शिव पदस्य मुनींश्च पंथाः ॥

तमने अविनाशि एवाने समर्थ एवाने चितव्यामां न आवे
एवाने जेना गुणानी संख्या नथी एवाने मुख्य एवाने ।

त्वा मव्ययं विष्णु मचित्य मसंख्य माद्यं ॥

ब्रह्मा एवाने महादेव एवाने अनंत एवाने वा नथि पार जे
नो एवाने काम नाश करवाने केतुना तारा समान एवा ॥

ब्रह्माण मीश्वर मनत मनंग केतुम् ॥

ने योगीना ईश्वर एवाने जाणी ठे योगकला जेमले एवाने
अनेक स्वरूपीने वली एक स्वरूपी एवाने ।

योगीश्वरं विदित योग मनेक मेकं ॥

ज्ञान ठे स्वरूप ते जेनु एवाने निर्मल एवाने कहे ठे सत्पु
रूपो ॥२४॥

ज्ञानस्वरूप ममलं प्रवदंति संतः ॥२४॥

वली बुद्धदेव ठो तमोज हे देवोए पुजेजा बुद्धिना बोध थकी ।

बुद्ध स्व मेव विबुधार्चित बुद्धिवोधात् ॥

तमो महादेव ठो त्रेण लोकने सुख करो ठो ए हेतु माटे ॥

त्व शकरो सि भुवन त्रय शकरत्वात् ॥

ब्रह्मा ठो हे धीरज्यवंत मोक्ष मार्गनी रीत्यना करि देखारु
नार ठो माटे ।

धाता सि धीर शिव मार्ग विधेर्विधानात् ॥

प्रगटपणे तमोज हे ऐश्वर्य युक्त पुरुषोत्तम जगवान् ठो १५
व्यक्तं त्व मेव जगवन् पुरुषोत्तमोसि ॥१५॥

तमने नमस्कार हो त्रैण जगतनी पीडाना हरनार एवा
हे स्वामी ।

तुभ्यं नम स्त्रिभुवनार्ति हराय नाथ ॥

तमने नमस्कार हो पृथ्वी तलना निर्मल अलंकाररूप एवा ॥

तुभ्यं नमः क्षिति तला मल नूषणाय ॥

तुमने नमस्कार हो त्रैण जगतना परमेश्वर एवा ।

तुभ्यं नम स्त्रिजगतःपरमेश्वराय ॥

तमने नमस्कार हो हे जिन संसार समुझना नाश करनार
एवा वा सुकवनार एवा ॥ १६ ॥

तुभ्यं नमो जिन नवो दधि शोषणाय ॥१६॥

शु आश्चर्य ठे एमां जे नाम गुणे करिने समग्र एवा ।

को विस्मयोऽत्रयदि नाम गुणै रशेषै ॥

तमो जुक्त ठो अवकाश रहितपणे हे मुनीश्वर ॥

स्त्वं संश्रितो निरवकाशतया मुनीश ॥

सर्व दोष ग्रहण कखा जे नाना प्रकारना आश्रय तेथी न
पन्यो ठे अहंकार जेमने एवा ।

दोषै रूपात्त विविधा श्रय जात गर्वैः ॥

ते माटे स्वप्नमां पण नथी क्यारेय पण जोता एवा निर्दो

प तमो षो ॥ १७ ॥

स्वप्नांतरे पि न कदाचि दपी क्षितो सि ॥१७॥

समो सरणमा उंचा अशोक वृद्धना तले रयेलु ने उंचां ठे
कीरण ते जेना एवु ।

उच्चै रशोक तरु संश्रित मुन्म युख ॥

शोन्ने ठे स्वरूप जे ते निर्मल तमारु अत्यंत ॥

मा जाति रूप ममल जवतो नितांतम् ॥

ते दृष्टांत प्रगटपणे शोन्नता ठे किरण ते जेना एवु टाळ्यो
ठे अंधकारनो समूह ते जेणे एवु ।

स्पष्टो ह्यसत् किरण मस्त तमो वितानं ॥

मंजुलनी सूर्यना पेठे मेघनी पासे रयेलु ते सूर्य मंजुल जे
म शोन्ने तेम ॥ १८ ॥

विवं रवे रिव पयोधर पार्श्व वर्ति ॥ १८ ॥

सिंहासनमां घणा मणियोनी कातिनो ऊलकारो तेथी
चित्र विचित्र एवु ।

सिंहासने मणि मयूख शिखा विचित्रे ॥

शोन्ने ठे तमारु शरीर सोना सरीखु शुद्ध उज्वल एवु ॥

विभ्राजते तव वपुः कनका व दातम् ॥

ते दृष्टांत मजुल जे ते आकाशमा विलास करती ठे काति
रूपी लतानो समूह जे तेनो एवु ।

विवं वियद् विलस दशु लता वितानं ॥

उच्चु उदया चल पर्वतनु शिखर तेने विषे जेम सूर्यनु मंजुल
शोन्ने ठे तेम शरीर शोन्ने ठे ॥१९॥

तुंगो दया वि शिरसीव सहस्ररशमेः ॥१९॥

मोघरानां फुल जेवां शुद्ध धोलांने चंचल एवा चामर वते
सुंदरठे शोना ते जेनी एवुं ॥

कुंदा वदात चल चामर चारु शोन्नं ॥

शोन्नेठे तमारु शरीर जेते सोनारूपा सरखु मनोहर एवुं ।

विभ्राजते तव वपुः कलधौत कांतम् ॥

ते दृष्टांत उगता चंद्रमासरखी श्वेत उज्वल ने मल रहित ए
वीठे जल धारा जेनेविषे एवुं ॥

उद्यच्छशांक शुचि निर्जर वारिधार ॥

उचु शिखरजे ते मेरु पर्वतनुं जेम सोनानुं नाव मेरुपर्वत
ना शिखरनी पेठे शरीर शोन्नेठे ॥ ३० ॥

मुच्चैः स्तटं सुरगिरे रिव शात कौञ्जम् ॥३०॥

त्रैणवत्र तमारे शोन्ने ठे एक एक उपर चंद्रमा सरखां मनो
हर एवां ॥

उत्र त्रयं तव विजाति शशांक कान्त ॥

मस्तक उपर रद्यां एवां रोक्यो ठे सूर्यना किरणानो तरुको
ते जेणे एवुं ।

मुच्चैः स्थितं स्थगित जानु करप्रतापम् ॥

मोतिनी सेख्योनो समूह तेनां जालियांवते वधिठे शोना ते
जेनी ॥

मुक्ताफल प्रकर जाल विवृद्ध शोन्नं ॥

विख्यात करि कहेठे त्रण जगतना परमेश्वरपणाने ॥३१॥

प्रख्या पयत् त्रिजगतः परमेश्वर त्वम् ॥३१॥

विकसित सोनानां नवां वा नव संख्या वाला कमलनो स
मूहनी कांन्तिवते ।

उन्निञ्ज हेम नव पंकज पुंज कांति ॥

उल्लास पामती वा शोनती नखना किरणानी शिखायो ते
वते मनोहर एवां ॥

पर्युल्लसन् नख मयूख शिखा चिरामौ ॥

चरणकमल पगलाने तमारा जे स्थानके हे जिनेश्वर मुकेठे
धारणकरठे ॥

पादौ पदानि तव यत्र जिनेञ्ज धत्त. ॥

कमलने तेस्थानके देवता रचेठे जाव तीर्थकर केवली पणे
ज्यारे विहार करेठे तारे देवता सोनानां नव नव कमल आ
गल आगल मुकेठे ते उपर पग धरी चालेठे ॥ ३१ ॥

पद्मानि तत्र विबुधाः परिकल्पयन्ति ॥ ३१ ॥

ए प्रकारे जेवी ऐश्वर्ययुक्त शोभा होयठे हे जिनेश्वर ।

इत्वं यथा तव विभूति रञ्जुज्जिनेञ्ज ॥

धर्मनो उपदेश देतीवखत नथी तेवी बीजा कोइ देवादिकनी ।

धर्मोपदेशन विधौ न तथा परस्य ॥

दृष्टात जेवी कांति सूर्यनीठे नाश कखोठे अंधकाजेणीये
एवी ॥

यादृक् प्रजा दिनकृतः प्रहतां धकारा ॥

तेवी क्पांहांथी होय नक्षत्र समूहनी कातिवाला ठे तो
पण ॥ ३१ ॥

तादृक् कुतो ग्रह गणस्य विकाशिनो पि ॥ ३३ ॥

ऊरतो एवो मदवते मलिन चंचल जे गंमस्थलनो मूलजाग
तेने विषे ॥

श्रोतन् मदा विल विलोल कपोल मूल ॥

मदोन्मत्तने जमता जे जमरा तेना शब्द वते वध्यो ठे क्रो
ध ते जेने एवो ॥

मत्त भ्रमद्भ्रमर नाद विवृद्ध कोपम् ॥

इन्द्रो ऐरावण हाथीना जेवो हाथी ने गंमो सन्मुख दो
मी आवतो एवो ।

ऐरावता न मित्र मुघ्त मापततं ॥

जोइने जय होय नही तमारा आश्रित जनने ॥३४॥

दृष्ट्वा जयं जवति नो जवदा श्रितानाम् ॥

जेदनकरयुं जे हाथीनुं कुंजस्थल तेथी गलतुने तरतनुं माटे
उजलुंजे रुधिर तेणे युक्तजे ।

जिन्नेन कुंज गल उज्वल शोणिता क्त ॥

मोतिनो समूह तेणेकरिने शोजाव्योठे पृथ्वीनो जाग तेजेणे
एवा ॥

मुक्ताफल प्रकर नूषित भूमिजागः ॥

ने बांधिठे फाल वा तलफू तेजेणे एवो पगतले आवेलो मृग
नो स्वामी सिंहपण ॥

बद्ध क्रमः क्रमगतं हरिणा धिपो पि ॥

नथी पराजव करी सकतो चरण जुगल रूप पर्वतने आ
श्रीने रयेला जक्तने तमारा ॥ ३५ ॥

ना क्रामति क्रम युगा चल संश्रितं ते ॥३५॥

प्रलय वा ठग आरासमंदी कालना वायुये वेदिप्यमान क
खोजे अग्नि तेना जेवो आकरो एवो ॥

कटपांत काल पवनो श्रुत वन्हि कटपं ॥

दावानलने ज्वालाव्याप्त वा युक्त एवो उजलो एवो ने उंचा
उठलताठे अग्निकणजेमां एवो ॥

दावानलं ज्वलित मुज्वल मुत्फुलिगम् ॥

जगतने हणवा इठतो होयने शुं एवो ने सन्मुख आवतो एवो ॥

विश्वं जिघत्सु मिव सन्मुख मापतंतं ॥

तमारा नामनुं केहेवुं तेरूपी जलजेते शमावेठे समग्रने ॥३६॥

त्वन् नाम कीर्तन जलं शमयत्यशेषम् ॥३६॥

लाल जेनां नेत्रे एवो ने मदसहित जे कोयल तेना गला
जेवो कालो एवो ॥

रक्ते कृष्णं समद कोकिल कंठ निल ॥

क्रोधवते वीहामणो एवो सर्पने उंचीठे फणाजेनी एवो शे
नी आवतो एवो ॥

क्रोधो श्रुतं फणिन मुत्फण मापतंतम् ॥

दवावेठे तोपण ते रुसतो नधी पग युगले वा धेये करीने
गश्ठे शंका ते जेनी एवो ते पुरुष ॥

आक्रामति क्रम युगेन निरस्त शंक ॥

तमारा नामरूपी नागदमनी नामे उपधि हृदयमां ठे जे
पुरुषना ॥ ३७ ॥

स्वन् नाम नागदमनी हृदयस्य पुसः ॥३७॥

घाता वा शिकीत वा चंचल एवा घोमा हाथी तेमना शब्द

वते नयंकरे कोलाहल ते जेमां एवुं ॥

वद्वग तुरंग गज गर्जित नीम नाद ॥

संग्राममां सैन्य जे ते बलवाला पण राजायोनुं ॥

माज्जौ बलं बलवता मपि नूपती नाम् ॥

उगता सूर्यना किरणनो समूहवते नाश कखुं एवुं ॥

उद्यद् दिवाकर मयूख शिखापविधं ॥

तमारु नाम स्मरणथकी अंधारु जेम एम तरतनाश पामे
ठे ॥ ३८ ॥

त्वत् कीर्तनात् तम इवा शु निदा मुपैति ॥३८॥

नालाना अग्रवते नेद्योजे हाथी तेनुं रुधिररूपी जल प्रवाहतेनुं।

कुंता अ चिन्न गज शोणित वारि वाह ॥

वेगसहित आवुं तेमां तरवाने आकुलव्याकुल जे ज्योष्ठा
तेवते नयंकर एवुं ॥

वेगा वतार तरणा तुर योध नीमे ॥

ज्युष्मां जीत्यने जित्याठे नजिताय एवा कठोर शत्रु पकते
जेमणे एवा ॥

युधे जयं विजित उर्जय जेय पक्षा ॥

तमारा चरणरूपी कमलवननो आश्रय करनार नक्त जेते
पामेठे ॥३९॥

स्त्वत् पाद पंकजवन श्रयिणोलनंते ॥३९॥

समुष्मां क्लोन्न पांम्याजे नयंकर नक्रने चक्र जलचर जीवने ।

अंनो निधौ क्षुन्नित नीषण नक्र चक्र ॥

मह्यादी जाती तेना पुठन्नाग तेवते नयकरनारने आकरो

वन्वानल अग्निवीसेष जेमांठे एवो ॥

पाठीन पीठ नयदो दवण वाम्वाग्नौ ॥

चपल वा चंचल तरंग वा कल्लोलना उपरिजागमां रहेलांठे
वांहांण जेमनां एहवा पुरुष ॥

रंगत् तरंग शिखर स्थित यानपात्रा ॥

त्रासने मुक्तीने तमारा स्मरणथी सुखे जायठे ॥४०॥

स्त्रासं विहाय नवतः स्मरणाद् व्रजंति ॥४०॥

उपन्योजे नयंकर कठोदरनो रोग तेना नारथी वांका व
लेलाने ।

उद्भूत जीषण जलोदर नार चुम्नाः

शोक करवा योग्य हेवि अवस्थाने पांमेलाने गर्डे जीववा
नी भाशा जेमनी एवा ।

शोच्यां दशा मुपगता श्र्युत जीविता शा.

तमारा चरण कमलनुं रज रूपी भ्रमृत वते व्याप्तठे देह
जेमना एवाठेतो

त्वत् पाद पंकज रजो मृत दिग्घदेहाः

मनुष्यजेते होयठे काम देवना सरखांठे रूप जेमने एवा
ते ॥ ४१ ॥

मर्त्या नवंति मकरध्वज तुल्यरूपाः ॥ ४१ ॥

पगधी ते कंठ सुधी मोटी सांकजोवते वीध्याठे अंग जेम
नां एवाने ।

आपाद् कंठ मुरु शृंखल वेष्टितांगा

अत्यंत मोटि वेनीयो तेना ठेम्हावते घसाती ठे जांघ जेम

वते नयंकरे कोलाहल ते जेमां एवुं ॥

बल्लग तुरंग गज गर्जित नीम नाद ॥

संग्राममां सैन्य जे ते बलवाला पण राजायोनुं ॥

माझी बलं बलवता मपि नूपती नाम् ॥

उगता सूर्यना किरणनो समूहवते नाश कस्युं एवुं ॥

उद्यद् दिवाकर मयूख शिखापविधं ॥

तमारु नाम स्मरणशकी अंधारु जेम एम तरतनाश पामे
ठे ॥ ३८ ॥

त्वत् कीर्तनात् तम इवा शु निदा मुपैति ॥३८॥

नालाना अग्रवते नेद्योजे हाथी तेनुं रुधिररूपी जल प्रवाहतेनुं।

कुंता ग्र निन्न गज शोणित वारि वाह ॥

वेगसहित आवुं तेमां तरवाने आकुलव्याकुल जे ज्योक्ष
तेवते नयंकर एवुं ॥

वेगा वतार तरणा तुर योध नीमे ॥

ज्युद्धमां जीत्यने जित्याठे नजिताय एवा कठोर शत्रु पकते
जेमणे एवा ॥

युधे जयं विजित उर्जय जेय पक्षा ॥

तमारा चरणरूपी कमलवननो आश्रय करनार नक्त जेते
पामेठे ॥३९॥

स्वत् पाद् पंकजवन श्रयिणोलनंते ॥३९॥

समुद्धमां ह्योन पांम्याजे नयंकर नक्रने चक्र जलचर जीवने ।

अंचो निधौ क्षुन्नित नीषण नक्र चक्र ॥

मझ्यादी जाती तेना पुठनाग तेवते नयकरनारने आकरो

वन्वानल अग्निवीसेष जेमांठे एवो ॥

पाठीन पीठ जयदो द्वण वाम्वाश्रौ ॥

चपल वा चंचल तरंग वा कल्लोदना उपरिजागमां रहेलांठे
वाहांण जेमनां एहवा पुरुष ॥

रंगत् तरंग शिखर स्थित यानपात्रा ॥

त्रासने मुकीने तमारा स्मरणथी सुखे जायठे ॥४०॥

स्त्रासं विहाय जवतः स्मरणाद् व्रजति ॥४०॥

उपन्योजे जयंकर कठोदरनो रोग तेना नारथी वांका व
लेलाने ।

उद्भूत नीषण जलोदर नार चुन्नाः

शोक करवा योग्य हेवि अवस्थाने पामेलाने गर्डे जीववा
नी आशा जेमनी एवा ।

शोच्यां दशा मुपगता श्र्युत जीविता शाः

तमारा चरण कमलनुं रज रूपी अमृत वते व्याप्तठे देह
जेमना एवाठेतो

त्वत् पाद पंकज रजो मृत दिग्घदेहाः

मनुष्यजेते होयठे काम देवना सरखा ठे रूप जेमने एवा
ते ॥ ४१ ॥

मर्त्यां जवंति मकरध्वज तुल्यरूपाः ॥ ४१ ॥

पगथी ते कंठ सुधी मोटी साकजोवते वीध्याठे अंग जेम
नां एवाने ।

आपाद कंठ मुरु श्रृंखल वेष्टितांगा

अत्यंत मोटि वेनीयो तेना ठेमावते घसाती ठे जाघ जेम

नी एवा डुखीया पण तमारा नामरूपी मंत्रने निरंतर म
नुष्य संनारेठे तो

त्वन् नाम मंत्र मनिशं मनुजाः स्मरंतः

तत्काल पोतानी मेले गयुठे बंधननुं जय जेमने एवा होय
ठे ॥ ४१ ॥

सद्यः स्वयं विगत बंध जया जवंति ॥ ४२ ॥

मदोन्मत्त हाथी तथा सिंह तथा दावानल तथा सर्प ।

मत्त द्विपेंड मृगराज दवानलाहि

तथा ज्युड तथा समुड तथा कठोदर वा जलोदर तथा बंदि
खानु तेथी उपन्यु एवुं ॥

संग्राम वारिधि महोदर बंधनोढम्

ते पुरुषनुं तरत नाश पामेठे जय जेते बीके करीनेज शु
जांणे ।

तस्याशु नाश मुपयाति जयंजियेव

जे तमारु स्तोत्रने आ बुद्धिमान जणेठे ॥ ४३ ॥

य स्तावकं स्तव मिमं मतिमानधीते ॥४३॥

स्तोत्ररूपी मालाने तमारा हे जिनेश्वर गुणावते रचेली ए
हवा ।

स्तोत्र स्रजं तव जिनेंज गुणैर्निबद्धां

जक्तिये करीने मे सुंदर अकर रूपी आकृति चित्रविचित्र
ठे पुष्प जेमां एवी ॥

जक्तया मया रुचिर वर्णं विचित्र पुष्पम्

धारण करेठे लोक जे आजगतमां कंठे रही एहवी निरंतर

वा सदाय ।

धत्ते जनो य इह कंठ गता मजस्र

ते मानवत मोटा पुरुषने वा स्तोत्र करता मानतुंग आचार्य
ने श्रवश्य वा नीयमा पामेठे लक्ष्मी शोना जेते ॥४४॥

तं मान तुंग मवशा समुपैति लक्ष्मीः ॥४४॥

समाप्त नक्तामर स्तोत्र जेते ।

॥ इतिश्रीनक्तामर स्तोत्रं समाप्तं ॥

हेवे कल्याण मंदिर टंवार्थ कहेठेः ॥

॥ अथा कल्याणमंदिरलिख्यते ॥

प्रथम मंगलीकनणी श्रीपार्श्वनाथना चरण कमल प्रत्ये प्र
णाम करेठे ते केहवाठश्चरण कल्याण कहेतां शुच तेहना
मंदिर घरठे वली उदार कहता उत्कृष्टे वली श्रवद्य पाप
तेहनी जेदि कहतां नेदनहारठे वलीकिस्योठइं अंग्रिपद्य ।

कल्याणमंदिरमुदारमवद्यजेदि

जीताजयप्रद केः संसारथकी जय पामेलाने अजय भापे
एवु वली किस्यो ठै अनिदितं श्लाघा प्रसंशायोग्यं अंग्रिपद्यं
केण चरणकमल वली किस्याठइं अंग्रिपद्य ॥

जीताजयप्रदमनिंदितमंग्रिपद्यं

संसार सागर केहेता जवसमुड तेहनिं विपश्निमजन् वूरु
ता श्लेष केहेता समस्त जंतु प्राणियो नव्यलोक तेहनि
तारवाजणी इत्यर्थः ।

संसारसागरनिमज्जदशेषजंतु

पोतायमानं कहेतां प्रवहणसमान अनिनम्य केहेतां नम

स्कारीनइं जिनेश्वरस्य केहेतां जिनसमान्य केवली माहिं
इश्वर परमेश्वर श्रीपार्श्वनाथजीना गुणवर्णवेढे ॥ १ ॥

पोतायमानमज्जिनम्यजिनेश्वरस्य ॥ २ ॥

यस्य केहेतां जे श्रीपार्श्वनाथनो स्वयंपोत्तइं सुरगुरु वृहस्पतिदे
वता जेते श्रीपार्श्वनाथ जे तेमनो महिमा रूप समुद् जे तेनु
गरिमांबुराशोः गरिमा केः मोटमताये करी समुद्सरीखाठइं ।

यस्यस्वयंसुरगुरुर्गरिमांबुराशोः

स्तोत्रंस्तवनं सविस्तरबुद्धिनो धणीइस्योवृहस्पतितेपणिनवि
ज्जुः समर्थनही विधातुंकरुं करि वा जणी श्रीपार्श्वनाथ तेह
नो स्तोत्र श्रीपार्श्वनाथ केहवाढे ॥

स्तोत्रंसुविस्मृतमतिर्नविज्जुर्विधातुं

तीर्थेश्वरस्य कहतां चतुर्विध श्रीसंघ तेहनो ईश्वर कहतां
धणीठै वली किय्याठै श्रीपार्श्वनाथ कमठस्मयधूम केतांः
कमठासुर तेहनो स्मय केण गर्व तेहने हणवा जणी धूमकेतु
ग्रहसमान सरिखाठै इत्यर्थः ।

तीर्थेश्वरस्यकमठस्मयधूमकेतो

ते श्रीपार्श्वनाथनो एष आहुं कवि कहेढे किल सत्य संस्तवनं
केहेतां जलु स्तोत्र जलो गुणावर्णना रूपकरिष्ये करिस्युं जलो
स्तवन करिष्ये कण करिस्युं इम कवीश्वर कहेढे ॥

स्तस्याहमेषकिलसंस्तवनंकरिष्ये ॥ ३ ॥

कवि श्रीकुमुदचंड आपणो गर्व उतारवा जणी ए त्रीजु
काव्य कहेढे सामान्यतोपिसंक्षेपथकी हे श्रीपार्श्वनाथ तव
केहेतां ताहरो वर्णयितुं कहि वा जणी स्वरूप कहतां रूपप्रति ।

सामान्यतोपितववर्णयितुंस्वरूप

असमादृशाः केहेता मुज सरीपा मनुष्य कथं केहेतां किम हे अधीश हे स्वामिन् नवंति केहेता हुवै अधीशाः केहेता स मर्थ इत्यर्थः ॥

मस्मादृशाः कथमधीशन्नवत्यधीशाः

धृष्टोपि केहेतां भड्ढे तोपणि कौशिकशिशु केहेतां घुयम जे तेनो वालक घणु प्रवीण हुइ तोपणि यदिवा केहेतां जे पद्मांतरनेविपइ दिवसइ अंध एहवो थको ।

धृष्टोपिकौशिकशिशुर्यदिवादिवांधो

रूपंस्वरूप प्ररूपयति केहेतां प्रगटपणे कही शके कि केहेतां किलसत्ये धर्मरश्मे.श्रीसूर्यनो अपितु न कही शके ए सूर्यस्वरूप घूम न कही शके तेम हुं तुमस्वरूप कही न शकं ॥३॥ इत्यर्थः

रूपंप्ररूपयतिकिकिलधर्मरश्मेः ॥ ३ ॥

मोहनी कर्मना क्य करवाथकी अनुचवन्नपि केहेतां जाणी ये ठीये सर्ववाततोहीपण हे नाथ हे स्वामि मर्त्य केहेता मनुष्य ।

मोहक्यादनुभवन्नपिनाथमर्त्पो

नूनं केहेता निश्चयथकी गुणान् कहता गुणप्रति गणयितुं कइतां गणवाज्जणी संख्या करिवा ज्जणी तव केहेतां ताहरा अहोश्री पार्श्वदेव नक्षमेतसमर्थ नहुइ तिहा दृष्टांत कहैठई ॥

नूनगुणान्गणयितुंनतवक्षमेत

कइयांतवातपयस कइतां प्रजयकाले वांतवान्युंठे पय के

हेतां पाणी जे समुडे एसा समुड्नो प्रकटोपि के० प्रगट हुन
बाहिर निसस्यो जे कारण माटे ।

कल्पान्तवांतपयसःप्रकटोपियस्मा

मीयेत केहेतां गणी सकिए केणइपुरुपइ जलधेः स
मुड्नो ननुनिश्चयथकी रत्नसमुह जिमकिणही गुणो न जा
य तिम ताहरा गुण गणया ना जाय ॥ ४ ॥

न्मीयेतकेनजलधेर्ननुरत्नराशिः ॥ ४ ॥

अभ्युद्यतोस्मि केहेतां उद्यमवंत हुं अयोवुं आलस प्रमाद र
हित तव ताहरो हे नाथ हे स्वामिन् केहवोवुं अपिनिश्चय
सुंजमाशय केहेतां मूर्खहृदयवुं निर्वुञ्जितुं तोपण ॥

अभ्युद्यतोस्मितवनाथजमाशयोपि

करि वा जणी स्तवंस्तवनप्रतिं लसदसंख्यगुणाकरस्य ल
सन् ढीपता जे औदार्यादिक गुण तेहनो आकरस्य केहेतां
आगर स्थानकइस्या पार्श्वनाथनो हुं मूर्खघको ताहरु स्तोत्र
करुवुं तिहां दृष्टांत कहेढे ।

कर्तुंस्तवंलसदसंख्यगुणाकरस्य

बालोपि बालकपणि किं केम न केहेतां नही निजबाहुयुग पो
ताना बिहु हाथप्रति विस्तारिनें लांवा करीनइं ॥

बालोपिकिननिजबाहुयुगंवितत्य

विस्तीर्णतां विस्तारपणा प्रतिं कथयति कहतां कहइं स्वी
धीया कहितां पोतानी बुद्धिये करी अंबुराशेः के० समुड्नो

विस्तीर्णतांकथयतिस्वधियांबुराशेः ॥ ५ ॥

येयोगिनां के० जे सर्व गुणताहरा योगीश्वरोनइं पण

नयाति गुणाः केहेतां गुण तव ताहारा हे इश हे प्रज्ञो ॥

येयोगिनामपिनयांतिगुणास्तवेश

वक्तुं कहि वा ज्ञणी कथकिम नवति केहेतां होय तेपुतेगुण
ने विपे ममावकाश कहता माहरो अवकाश किमहस्यइं ।

वक्तुकथंनवतितेपुममावकाशः

जाता केहेतां थई तदेवं केहेतां ते असमीक्षितकारिता
कहतां अणदीतुं काम करिवुं ते असमिक्षितकारिताथइदीस
इंठइं जे वातनी सामर्याइ नही ते काम करतां हासी था
य इत्यर्थः ॥

जातातदेवमसमिक्षितकारितेयं

ते दोष टालवा ज्ञणी कवीश्वर दृष्टांत कहैठे वा पक्षांतरे
ननुनिश्चितं पक्षिणोपि केहेतां पंखिओठे ते पण निजगिरा
आपणी वांणीइं करीने जल्पंति कहितां वोलेठइं तिम हुं
माहरी मति सारू श्रीपार्श्वनाथजीना गुण कहुं ॥ ६ ॥
इत्यर्थः

जल्पंतिवानिजगिराननुपक्षिणोपि ॥६॥

हे जिन हे श्रीपार्श्वनाथ ते तव ताहरो संस्तव कहितां स्तो
त्र आस्तां कहता अलगो रहो कवीश्वर ताहारा स्तोत्रने दूर
करेठे ते किम स्तवनमाहि कांई दोष ठे एहवी शंका टाल
वा ज्ञणी विशेषण केहवो कहइंठइं स्तोत्र अचित्यमहिमा
न चितवी सकिइं जेहनो महिमा

आस्तामचित्यमहिमाजिनसंस्तवस्ते

अपिनिश्चितंनवतः ताहरो नामठे ते पण नवतः कहतां मं

सारथकि जगंति त्रिणञ्जुवनप्रतिपाति कहतां रापई ताहरे ना
मेचवठेदहुइंतो स्तोत्रनुं कार्य किस्युं तिहां दृष्टांत कहइं ठई

नामापिपातिञ्जवतोञ्जवतोजगंति

तीव्रातपोपहत कहतां तीव्रअत्यंत आकरो आतप तरुको
तेणइं उपहत पीमाणा जे पंथी जनान् कण मारग वेहता
लोकप्रतिं निदाघे कहतां ग्रीष्मऋतुनइं विषे

तीव्रातपोपहतपांथजनान्निदाघे

प्रीणातिसंतोपपमामइ पद्मसरसः केहेतां पद्म सरोवरनो स
रसः केहेतां सीतल अनील केहेतां वायरो जिम वाय रइं
उष्णता दोष टाळ्यो तो पद्म सरोवरनुं गुं काम तिम
ताहरा नामथी निस्तार हुवेतो स्तोत्रनुं स्युं काम ॥ ७ ॥

प्रीणातिपद्मसरसःसरसोनिलोपि ॥७॥

इत्यर्थः

हे स्वामिन् हृदयनइं विषइं वर्त्तइंथकइ त्वयिइं कहतां त
इं हे प्रज्ञो हे नाथ शिथिलीज्वंति शिथिलबंध ढीला हुइ
स्युशिथिल हुइं ते कहइंठइं

हृद्वर्त्तिनित्वयिभिन्नोशिथिलीज्वंति

जंतोः प्रव्य जीवना क्लेणेन कहतां क्षिणमाहि निवृत्ता कह
तां निश्चदघणुंकाठा अपिनिश्चयस्युंकर्मबंधाः आठकर्मतइप
बंधन तिहां दृष्टांत कहिंठै अर्थनिश्चल करी वा जणी ॥

जंतोःक्षणेननिविन्नाअपिकर्मबंधाः

सद्यः कहतां उतावलन नृजंगममयाः कहतां सर्पबंधनै
इवनपमार्यथ जिम सर्पना बंध ढीला परइं मध्य जागइं

विचालेयके ।

सद्योभुजंगममयाश्वमध्यजाग

अभ्यागते केहेतां आवेठते वनशिखंनिनि केण्वननोमयूर ते
चंदनस्य केण वावनाचंदनना वृक्षना ॥७॥

मभ्यागतेवनशिखंनिनिचंदनस्य ॥ ७ ॥

मूच्यंते केहेतां मूकायतेज मनुजा केहेतां मनुष्यो जेते
सहसा केण उतावला जिनेइ केण हे सामान्य केवलनाइंइ ॥

मुच्यंतएवमनुजाःसहसाजिनेइ

रौडैः केहेता जयंकर हेवा उपश्वशतैः केण डखना सें
कमा ते थकी त्वयिवीक्षितेपि केण तमोने दिठेठते ॥

तां इष्टांत कहेठे जेमके ॥

रौडैरुपश्वशतस्त्वयिवीक्षितेपि

गोस्वामिनि केहेतां किरणोनो स्वामीजे सूर्य वा ष्ठिवीनो
स्वामी जे राजा ने गायोनो स्वामि गोवाल ३ ए त्रएय अर्थ
हेवे गो स्वामी केवाठे स्फुरितेजसि केण जेनुं दृष्टमात्रे केण
जोवायेठते ॥

गोस्वामिनिस्फुरिततेजसिदृष्टमात्रे

चौरैरिव केहेता जिम चोरे पशवः केहेतां गाय जैस मूकी
प्रपलायमानैः केहेतां उतावला नासेठे जिम चोरे पशु ठोरी
गोस्वामीये दीठेयके विघ्न रहित हुए एम तमोए दिठेसते कर्म
चोर नासेठे ए जावार्थ जाणवो ॥८॥

चौरैरिवाशुपशवःप्रपलायमानैः ॥ ८ ॥

इवे कविश्री कुमुदचंड श्रीपार्श्वनाथजीनी निदास्तुतिरूप

काव्य कहेठै हे जिनत्वं कहितां तुं तारक ज्ञव्योने तारणहार
कथंकिमकहिइं तेहिज भव्य लोक एव कहतां निश्चयसेती ।

त्वंतारकोजिनकथंज्ञविनांतएव

त्वांतुजप्रतिं के० उद्धंति केहेतां तारइठै हृदये के० हृदये
करीनें चित्तमांध्यावेतेतुजनिंतारेठे जेकारणमाटिंउत्तरंयेतः
केहेतां जवसंसार थकी उतरताथका इति निंदा हवै स्तुति
कहइठै ॥

त्वामुद्धंतिहृदयेनयउत्तरंतः

यत् जे माटिं वा विकल्पे एकहितांआदृति केहेतां चांमना
नि मसक नूनं कहतां निश्चइं यज्जनं जे पांणी प्रतिंतरति
केहेतां तरइ ठै

यद्वाटिस्तरतियज्जलमेषनून

अंतर्गतस्य के० माहेगत प्राप्त हुज दीवनीमांहिं मसकमांहि
पेठो मरुत वायरो स केहेतां ते किलनिश्चयसुं अनुज्ञाव
प्रज्ञावजे दीवनीतरे ते प्रज्ञाव पवननो जांखवो तिम हे श्री
पार्श्वदेव आज्ञव्य लोक तरेठे तेतुजनिं हीयामांहिं राषइ तेह
थी तरइठे दीवनी सरिषा लोक पवनसम तारोध्यान ॥१०॥

मंतर्गतस्यमरुतःसकिलानुज्ञावः ॥१०॥

यस्मिन् के० कंदर्पनइं विषे हरप्रचृतयः श्रीमहादेव प्रमुख
सगला देव अपिनिश्चयसुं हतप्रज्ञावाः केहेतां हणाणुं ठे मा
हात्म्य जेहोनुं एहवा थया ॥

यस्मिन्हरप्रचृतयोपिहतप्रज्ञावाः

सोपि के० तेषण रतिपतिः के० कामदेव त्वया के० तमोये क

एतेन के० कृणा एकमाहि क्षपितः के० हएयो ते कदर्पदेवनंजी
त्यो ता दृष्टात कहेठे

सोपित्वयारतिपतिःक्षपित क्षणेन

येन के० जिणपाणीइंहुतजुज के० अग्नि विध्यापिता केहे
ता बुजाव्या समाविया ॥

विध्यापिताहुतभुजःपयसाथयेन

तत्पानियं अपि ते पाणी उर्द्धरवाम्नेन के० सबलं वरुवा
नलइं नपीतं नपीधुंशु अपितुपीधुं जिश्यो वरुवानल तिस्यो
श्रीपार्श्वनाथ जिश्योपाणी तिस्यो कदर्प जिश्यो बीजो
अग्नि तिस्या हरिहर प्रमुख जाणवा इति ज्ञावार्थ. ॥११॥

पीतंनकितदपिउर्द्धरवाम्नेन ॥११॥

हे स्वामिन् अनटपगरिमाणं कहता तोलवाने अयोग्य तो
व्युं नजाय गरिष्टपाणं जेहनुं इस्तातुं प्रति अपिनिश्चयसु प्रप
न्ना. पाम्या एहवा तो कुण ते कहेठइ ॥

स्वामिन्ननटपगरिमाणमपिप्रपन्ना

जंतवः प्राणीया त्वाकहता तमो प्रति अहोअश्वर्यं कथंचित्
महता आदरेणमोटे आदरइकरीनइ हृदये हीयानि प्रिपइ
दधाना धरताठे इतिज्ञाव. ।

स्त्वार्जंतव कथमहोहृदयेदधाना

जन्मोदधिं केहेता नवसमुइ प्रति लघुतरति शीघ्रतरेठे कु
ण पूर्वे कह्या तेजंतव. प्राणिआ अतिलाघवेन कहता अति
उतावजिपाणि करीनइ ॥

जन्मोदधिलघुतरन्त्यंतिलाघवेन

घण्टुं अत्यंतजारी वस्तुहीया आगलि जिवारेवरी जे तिवारे
हलूआंपण तरीनसकइं अनिंजव्यजीव ताहरो गरिष्टध्यानं
करताथका शीघ्रतरे तो कवि कहे महतां मोटारो प्रजाव
अचित्य चींतव्यो नजाय हंत इति निश्चे ॥ १२ ॥

चित्योनहंतमहतांयद्विवाप्रजावः ॥१२॥

हे विज्ञो हे स्वामिन्यदि केहेतां जो त्वया तइं क्रोधरूप वै
री प्रथम पहिलो निरस्तः केहेतां दूर कख्यो जे माटिं क्रोध
मान माया लोभ तज्या ठे ॥

क्रोधस्त्वयायद्विभिप्रथमंनिरस्तो

तदा कहतां तन्न बतइति प्रश्ने किलनिश्चितं कथं किम कर्मचौ
रा आठ कर्म रूप धनना हरणहारानेकथंध्वस्ताः किम ह
एया जीवने क्रोध उपजे तिवारे वैरी मराय क्रोधवि ।

नामाख्यो न जाय ए शंका टालवा नणी दृष्टांत कहेठे ॥

ध्वस्तास्तदावतकथंकिलकर्मचौराः

यदिं वा पद्मांतरे अमुत्र लोके इह लोकनि विषइपणि शिशि
रापि कहतां सीतल ठइतोपण ॥

श्लोषत्यमुत्रयद्विशिशिरापिलोके

नीलडुमाणि केहेतां नीलाळे डुमजिहां इस्या विपिनवन ते
प्रतिहिमानी केहेतां बरफ ते पण स्युंनश्लोषति न बाले अपि
तुश्लोषतिबाले तिमतुझे कर्म चोरने हण्या इतिज्ञावार्थः ॥१३॥

नीलमाद्रुणिविपिनानिनार्केहिमानी ॥१३॥

हे जिन सदासदैव त्वांतुज प्रति योगिनः केहेतां योगिश्वर
ठे ते पण परमात्मा रूप केहेतां परमेश्वर रूपे करीने (सर्वोत्तम

(करीने ॥

त्वांयोगिनोजिनसदापरमात्मरूप

अन्वेपयंति तुजनेदेखेठे हृदयावुजकोश कहेतां हृदय कमल
तेहनो मध्य ज्ञाग देशने विषे ॥

मन्वेषयंतिहृदयांवुज्ज।कोशदेशे

तिहां दृष्टांत कहेठे पुतस्य पवित्र (दोप रहित) वली निर्मल
रुचेः निर्मल ठे काति ते जेहनि एवुं अथवा शु विजु ॥

पूतस्यनिर्मलरुचेर्यद्विवाकिमन्य

अहस्य के० कमलना बीज तेहना संजवेठे ननु कहतां निश्चय
कार्णिकाया. कहता कमल नाज्जी तेहथी स्थानक अने रोकि
अन्यत् बीजोपदं स्थानं संजवति संजव होइ अपितु नहुइ
जिम कमल बीज कमल कार्णिकाथी अन्यत्र नहुइ तिम
तिहारो ध्यान योगिश्वरना चितविना नहुवइ ॥१४॥

दहस्यसंजविपदंननुकार्णिकायाः ॥१४॥

ध्यानात् कहता ध्यान हुती हे जिनेश्वर जवतः कहता तुमा
रा जविनः प्राणिआतेक्षणो कहता क्षणकमादि देह कहता
शरीर प्रति ॥

ध्यानाज्जिनेशभवतो जविनःक्षणेन

शरीर प्रति कहतां देहं विहाय कहता ठोकीने परमात्मदशा
कहता मुक्ति पद प्रति व्रजतिजायठे तिहां दृष्टांत कहइठे ॥

देहंविहायपरमात्मदशां व्रजंति

तीव्रानलात् कहतां आकरो अग्नि तिण थकी उपलजाव
कहता पापाणजाव प्रति अपास्य ठांडीने लोक कहइतां

लोकने विषे पण दीसेढे ॥

तीत्रानलाडपलनावमपास्यलोके

चामी करत्वं कहतां सुवर्णं चाव प्रतिअचिरात्स्तोक काल
अकीज यथार्थवाची धातुनेदाः कहतां ताम्रादिक धातु जेम
ताम्रादिक धातु अग्नि प्रसंगशी सौवर्णं पणु पामइं तिम
ताहरा ध्यानथी न्नव्यजीव परमेश्वर पणुं पामइं इति ज्ञा
॥ वार्थ १५ ॥

चामीकरत्वमचिरादिवधातुनेदाः ॥१५॥

हे जिन सदा निरंतर यस्य कहतां जे शरीरमांहि अंतः क
हतां तुं प्रति विज्ञाव्यसे कहतां विचारी जइ किणइ विचारी
जइ ते कहीढीए ॥

अंतःसदैवजिनयस्यविज्ञाव्यसेत्वं

न्नव्यैः कहतां न्नव्यजीवे तदपि (तोपण) शरीर कहेतां तिण
शरीर (देह) प्रति कथं कहेतां तूं किमनाशयसे कहितां
विणासय ठइ इति दोषः ॥

न्नव्यैःकथंतदपिनाशयसेशरीरं

अथ कहतां दोष निवर्त्त करवाज्जणी हि नीश्रयसुं मध्य वि
वर्त्तिनः कहतां समविचाले र्ह्यां इस्या जे पुरुष तेओनो
एतत्स्वरूपं एहिज स्वरूपे (एहज आचारणे) ॥

एतत्स्वरूपमथमध्यविवर्तिनोहि

यत् जे कारण माटे महानु जावा मोटो अनुजाव (प्रजाव)
जेहोनो एहवा सत्पुरुष ते जिवारइ मध्य वार्त्ते हुवे तिवारें
विग्रह कहीइ शरीर प्रति प्रशमयंति शमावइ ॥ १६ ॥

यद्विग्रहं प्रशमयन्ति महानुजावा ॥१६॥

हवे कवि आत्मा परमात्मा करी वखाणठे हे जिन अयं कहता एते आत्मा मनीषिनिः पंक्षिते त्वदज्ञेद्वुध्या ताहरी अज्ञेद बुद्धिये करीने ॥

आत्मामनीषिन्निरयं त्वदभेद्वुध्या

ध्यातो के० ध्यान कर्यो अने हे जिनेइ इह कहता इण लोक ने विपइं जत्रप्रजाव. के अहो श्री पार्श्वदेव ताहरो प्रजाव जवति कहेता हुवइ कवि तिहां दृष्टांत कहेठे ॥

ध्यातो जिनें जत्रवतीह जवत्प्रजावः

पानीयं के० पाणिठे ते पण अपिनिश्चित अमृत कहतां सुधा इत्यनु चिंत्यमानं कहता इणइं परिं चीतव्युं धकुं (पांणी अमृत करी जाणयो हुंतो) ॥

पानीयमप्यमृतमित्यनचिंत्यमानं

किं नामनः कहता स्युं प्राणियोनो विष विकार कहतां जे ह रना विकारने नअपाकरोति दूरनकरे अपितु करेज जि म पांणी अमृत चितव्यो हुंतो पाणी अमृत करी जाणयो हुंतो विष प्रतिं छुर करे तिम आत्मा ताहरी बुद्धी ध्यायो हुंतो ताहरोज प्रजावः ॥ १७ ॥

किं नामनो विष विकारमपाकरोति ॥१७॥

अहो श्री पार्श्वदेव त्वामेव कहता तुं प्रतिइहिज परवादिनो पि कहतां परतीर्थी मिथ्यात्वीठे ते पण विततमसं कहतां (अज्ञान रहित) ज्योती स्वरूप कथयन्ति कइइठइ ॥

त्वामेव वीततमसपरवादिनोपि

परवादी किस्याठे नूनं कहेतां निश्चय सुं हे विज्ञो हे नाथ
हरिहरादिधिया कहेतां हरिकृष्ण हरमहादेव प्रमुख गणेश
खेत्रपालादिक रिधि बुधीये करीने त्वांप्रपन्नाः कहेतां तमा
रो आश्रय करिने रद्याठे ते ऊपर दृष्टांत कहेठे ॥

नूनंविज्ञोहरिहरादिधियाप्रपन्नाः

काचका मलि निः कहेतां कमल वायु हुं ठे जेहने ए
हेवे पुरुषे सितः शंखः कहेतां धवलो ठे शंख तो पण हे
ईश हेपरमेश्वर किं० शुं ॥

किंकाचका मलिनिरीश सितोऽपिशंखो ॥

विविधवर्ण विपर्ययेण कहेतां विविध विचित्र रातो पीलो
नीलो प्रमुख जे वर्ण तेहनो विपर्यय संभ्रमपणो तिणइं
करीने नोगृह्यते कहेतां स्युं न गृहिइं अपितु गृह्यते ग्रहिइं

॥ १८ ॥

नोगृह्यते विविधवर्ण विपर्ययेण ॥ १८ ॥

हे स्वामिन् धर्मोपदेश समये कहेतां धर्मदेशना निंसमय
इं (अवसरनें विषइं) सविधानुजावात् कहेतां समीप रे
हवाना प्रजाव थकी ॥

धर्मोपदेश समये सविधानु जावा ॥

आस्तां कहेतां अलगो रहो कजंश जनः (लोक) सचैतन्य
(मनुष्य) तव कहेतां ताहरा तरु पि वृद्ध पण अशोको जवति
शोक रहित ठेये तो लोक तो शोक रहित हुइज सदा आ
नंद सहित हु वेज ॥

दास्तांजनो जवति तेतरुप्य शोकः

(दिनपतौ के०) सूर्यनो (अञ्जुजते के०) उदय थये ठते
(समहीरुहोपि के०) वृक्षादिके सहित एवो पण

अभ्युजते दिनपतौ समहीरुहोपि,

(जीवलोकः के०) जीवलोक (किवा के०) गुं (विवोधं
के०) विकाशपणाने (न उपयाति के०) न पामे ठे ?
अर्थात् पामे ठे ॥ १९ ॥

किंवा विवोध-मुपयाति न जीवलोकः ॥ १९ ॥

(विज्ञो के०) हे स्वामिन् । (चित्रं के०) आ आश्चर्य ठे
के (कथं के०) केवी रीते (अवाङ्मुख के०) नीचुं ठे मुख
जेनुं एवुं जे (वृत्तं के०) वीट, ते (एव के०) जेम होय तेम

चित्रं विज्ञो कथ-मवाङ्मुख वृत्त-मेव,

(अविरला के०) निरंतर (सुरपुष्पवृष्टिः के०) देवता
उण करेली पुष्पनी वृष्टि (विष्वक् के०) चारे तरफ (पतति
के०) पडे ठे ।

विष्वक् पतत्यविरला सुरपुष्पवृष्टिः ॥

(मुनीश के०) हे मुनियोना स्वामी । (त्वज्ञोचरे के०)
तमो प्रत्यक्ष ठते (सुमनसा के०) शोभायमान ठे मन
जेमनां एवा न्नव्यजनो (यदिवा के०) अथवा देवताउ,
तेमनां

त्वज्ञोचरे सुमनसां यदिवा मुनीश,

(बंधनानि के०) बंधनो (तूनं के०) निश्चे (हि के०) जे
कारण माटे (अथएव के०) नीचेज (गच्छंति के०) जाय
ठे. ॥ २० ॥

गच्छन्ति नून-मधएव हि बंधनानि ॥९०॥

(स्थाने के०) ए युक्तजठे (गन्नीर के०) गंन्नीर (हृदयो
दधि के०) हृदय रूप समुद्र थकी (संज्ञवायाः के०) उत्पन्न
थएली

स्थाने गन्नीर हृदयोदधि संज्ञवायाः,

(तवगिरः के०) तमारी वाणीना (पीयूषतां के०) अ
मृतपणाने, श्रोताजनो (समुदीरयन्ति के०) कहे ठे.

पीयूषतां तवगिरः समुदीरयन्ति ॥

(यतः के०) जे कारण माटे, तमारी वाणीनुं (पीत्वा
के०) पान करीने (परमसंमद के०) उत्कृष्ट हर्षना (संग
ज्ञाजो के०) संयोगने ज्ञजनारा एवा

पीत्वा यतः परमसंमद संगज्ञाजो,

(ज्ञव्याः के०) ज्ञव्य जीवो (तरसापि के०) शिघ्रपणे(अ
जरामरत्वं के०) अजरामरपणाने (व्रजन्ति के०) पामे ठे॥९१॥

ज्ञव्या व्रजन्ति तरसाप्यजरामरत्वं ॥ ९१ ॥

(स्वामिन् के०) हे स्वामिन्! (सुदूरं के०) अत्यंतपणे
(अवनम्य के०) नीचा नमीने, फरी (समुत्पतंतः के०)
कुंक्यां उठलतां एवां,

स्वामिन् सुदूर-मवनम्य समुत्पतंतो,

(शुचयः के०) पवित्र एवा (सुरचामरौघाः के०) देवता
उए वी जेला चामरोना समूह, नीचे प्रमाणे (वदन्ति के०)
कहे ठे, एवम हुं (मन्ये के०) मानुं हुं.

मन्ये वदन्ति शुचयः सुरचामरौघाः ॥

(ये के०) जे मनुष्यो (यस्मै के०) आ प्रत्यक् (मुनि
पुंगवाय के०) मुनियोने विषे प्रधान श्री पार्श्वनाथस्वामीने
(नतिं के०) नमस्कार (विदधते के०) करे ठे,

येऽस्मै नति विदधते मुनिपुगवाय,

(ते के०) ते मनुष्यो (खलु के०) वाक्यालंकारे (नृनं के०)
निश्चे (ऊर्ध्वगतयः के०) ऊर्ध्व गतिवाला अने (शुद्धनावाः
के०) शुद्धनाववाला थाय ठे. ॥ ११ ॥

ते नून-मूर्ध्वगतयः खलु शुद्धनावाः ॥११॥

(श्यामं के०) श्यामवर्ण युक्त, तथा (गञ्जिरगिरं के०)
गञ्जीर वाणीवाला, तथा (नज्वल के०) निर्मल (हेमरत्न
के०) सुवर्ण अने रत्ने मिश्रित एवा

श्यामं गञ्जीरगिर-मुज्वल हेमरत्न,

(इह के०) आ समवसरणेने विषे (सिंहासनस्थं के०)
सिंहासन उपर बैठेला (त्वां के०) तमोने (ज्ञव्यशिखंम्निः
के०) ज्ञव्यजीव रूप मोर

सिंहासनस्थ-मिह ज्ञव्यशिखंम्निस्तवां ॥

(रत्नसेन के०) उत्सुकपणाये करीने (आलोकयंति के०)
जुवे ठे. ते एवी रीते के, (उच्चै के०) उंचे स्वरे करी (न
दंतं के०) शब्द एटले गर्जना करतो

आलोकयंति रत्नसेन नदंत-मुच्चै-

(चामिकरादि के०) मेरुपर्वतना (शिरसि के०) शिख
रने विषे (नवांबुवाहम् के०) नवो मेघज होय नहि ।
(इव के०) जेम ॥ १३ ॥

श्वामिकराञ्चि शिरसीव नवांबुवाहम् ॥७३॥

हे स्वामिन् ! (तव के०) तमारा (उज्ज्वता के०) उंचे प्रसरता (शित्तिद्युतिमंफलेन के०) श्याम प्रज्ञाना ज्ञामं मूले करी

उज्ज्वता तव शित्तिद्युतिमंफलेन,

(लुप्त के०) लोपाणी ठे (उद के०) पानडानी (उविः के०) कांति जेनी, एवो (अशोकतरुः के०) अशोकवृक्ष (वञ्चूव के०) थतो हवो.

लुप्त उद उविरशोकतरुर्वञ्चूव ॥

(यदिवा के०) अथवा (वीतराग के०) हे वीतराग ! (तव के०) तमारा (सान्निध्यतोऽपि के०) सान्निध्य थकी पण

सान्निध्यतोऽपि यदिवा तव वीतराग,

(सचेतनोपि के०) चेतन सहित एवो पण (कः के०) कोण (नीरागतां के०) नीरागताने (न ब्रजन्ति के०) न पामे ? अपितु पामेज ! ॥ ७४ ॥

नीरागतां ब्रजति को न सचेतनोपि ॥७४॥

(जो जोः के०) हे जगत्ना लोको ! तमे (प्रमादं के०) प्रमादने (अवधूय के०) ठांडीने (एनं के०) ए श्री पा र्श्वनाथ प्रचुने (नजध्वं के०) नजो.

जोजोः प्रमाद-मवधूय नजध्व-मेन-

(आगत्य के०) आवीने (निर्वृतिपुरिंप्रति के०) मोरु पुरी प्रत्ये (सार्थवाहम् के०) सार्थवाह तुल्य (प्रचुने नजो)

मागत्य निर्वृतिपुरिंप्रति सार्थवाहम् ॥

(देव के०) हे देव ! (एतत् के०) आ प्रकारे (जगन्न
याय के०) त्रण जगत्ने (निवेदयति के०) निवेदन करे
ठे-जाहेर करे ठे.

एतन्निवेदयति देव जगन्नयाय,

(ते के०) तमारो (सुरडुंडुनिः के०) देवडुंडुनि (अग्नि
नः के०) आकाशने व्यापीने (नदन्न के०) नाद करतो थको
(जाहेर करे ठे) एम हुं (मन्ये के०) मानु हुं ॥ १५ ॥

मन्ये नदन्नग्निनः सुरडुंडुनिस्ते ॥ १५ ॥

(नाथ के०) हे नाथ ! (न्वता के०) तमोए (न्नुवनेपु
के०) त्रण न्नुवनने (उद्योतितेपु के०) प्रकाशित करे ठेते

उद्योतितेपु न्वता न्नुवनेपु नाथ,

तारान्वितः के०) तारामंमले करी सहित, तथा (वि
हताधिकारः के०) विशेषे करी हणाणो ठे प्रज्ञाव जेनो
एवो (अयं के०) आ (विधुः के०) चंडमा

तारान्वितो विधुरयं विहताधिकारः ॥

(मुक्ताकलाप के०) मोतीना समूह (कलित के०) स
हित अने (उच्चसित के०) उच्चसित एवां जे (आतपत्र
के०) त्रण उत्र, तेना

मुक्ताकलाप कलितोच्चसितातपत्र,

(व्याजात् के०) मीशे करीने (त्रिधाके०) त्रण प्रकारे
(धृततनुः के०) धारण कस्युं ठे शरीर जेणे एवो चंडमा
(ध्रुवं के०) निश्चे (अच्युपेतः के०) तमारी सेवाने अर्थे

जाणे पासे आव्यो होय नहि शुं ! ॥ ३६ ॥

व्याजात्रिधा धृततनुर्ध्रुवमभ्युपेतः ॥ ३६ ॥

(स्वेन के०) पोताना (प्रपूरित के०) प्रकर्षे करीने पू
खुं ठे (जगत्रय के०) त्रया जगत् जेणे, तेणे करी (पिं
मितेन के०) पिंमिन्नूत एटले एकठा अएला

स्वेन प्रपूरित जगत्रय पिंमितेन,

(कांति के०) कांति (प्रताप के०) प्रताप अने (यशसां
के०) यश, तेना (संचयेन के०) समूहे करीनेज (इव
के०) जाणे हांय नहि ! तेम

कांति प्रताप यशसामिव संचयेन ॥

(माणिक्य के०) नीलरत्न, (हेम के०) सुवर्ण अने
(रजत के०) रूपुं, तेणे करीने (प्रविनिर्मितेन के०)
बनावेलो

माणिक्य हेम रजत प्रविनिर्मितेन,

(अजितः के०) चारे पासे (सालत्रयेण के०) त्रिगडो
गढ तेणे करी (जगवन् के०) हे जगवन् ! तमे (विज्ञासि
के०) ज्ञोज्ञो गो. ॥ ३७ ॥

सालत्रयेण जगवन्नजितो विज्ञासि ॥ ३७ ॥

(जिन के०) हे जिन ! (दिव्यसृजः के०) मनोहर फू
लनी मालान (नमत्रिदशाधिपानां के०) तमारा चरणे
नमेला देवेंडे तेमना

दिव्यसृजो जिन नमत्रिदशाधिपाना-

(रत्नरचितानपि के०) रत्नोए रचित एवा पण (मौलि

बंधान् के०) मुकुटोने (उत्सृज्य के०) त्याग करीने
मुत्सृज्य रत्नरचितानपि मौलिबंधान् ॥

(ज्वतो के०) तमारा (पादौ के०) चरण कमलनो
(श्रयंति के०) आश्रय करे ठे (यदिवा के०) अथवा
(परत्र के०) अन्य स्थानके

पादौ श्रयंति ज्वतो यदिवा परत्र,

(सुमनसः के०) पंढितो, अथवा देवतान् (त्वत्संगमे
के०) तमारो संगम ठते (न रमंतएव के०) नधीज र
मता ॥ ३६ ॥

त्वत्संगमे सुमनसां न रमंतएव ॥३६॥

(नाथ के०) हे नाथ ! (त्वं के०) तमे (जन्मजलधेः
के०) ज्वसमुद्भूयस्वी (विपराङ्मुखोपि के०) पराङ्मुख
थया तो पण

त्वं नाथ जन्मजलधेर्विपराङ्मुखोपि,

(निजपृष्ठलग्नान् के०) तमारा वांसाने वज्रगेला (अस्तु
मतः के०) प्राणीयोने (यत् के०) जे कारण माटे (ता
रयसि के०) तारो ठे.

यत्तारयस्यसुमतो निजपृष्ठलग्नान् ॥

(पार्थिवनिपस्य के०) विश्वना स्वामी अने (सतः के०)
सुद्ध एवा (तवैव के०) तमोनेज (हि के०) निश्चे (युक्तं के०)
युक्त ठे. त्यां दृष्टात कहे ठे. जेम "पार्थिवनिप" ते माटीनो
घडो पोतानी पूंठे वज्रगेलाने तारे ठे,

युक्तं हि पार्थिवनिपस्य सतस्तवैव,

परंतु अहिं (चित्रं के०) एक आश्चर्य ठे के (यत् के०)
जे कारण माटे (विज्ञो के०) हे स्वामिन् ! तमे (कर्मवि
पाकशून्यः के०) आठ कर्मना विपाक (फल) थी रहित
(असि के०) गो ॥ ७९ ॥

चित्रं विज्ञो यदसि कर्मविपाकशून्यः ॥७९॥

(जनपालक के०) हे जनपालक ! (त्वं के०) तमे
(विश्वेश्वरोपि के०) विश्वना ईश्वर उतां पण (दुर्गतः के०)
दरिद्रि गो. ए विरोधनो परिहार करे ठे के, (जनप के०)
हे जनप ! तमे (अलक के०) केश तणे करी (दुर्गतः
के०) दरिद्रि अर्थात् रहित गो. अथवा (दुर्गतः के०) दुः
खे करी जाणवा योग्य गो.

विश्वेश्वरोऽपि जनपालक दुर्गतस्त्वं,

(ईश के०) हे स्वामिन् ! (किंवा के०) शुं (त्वं के०)
तमे (अक्षर प्रकृतिरपि के०) मोक्षस्वप्नावी उतां (अलि
पिः के०) लीपि रहित गो. ए विरोधनो परिहार करे ठे के,
(अक्षर के०) स्थिर (प्रकृति के०) स्वप्नाववाला (अ
लिपिः के०) कर्मरूप लेप रहित गो.

किंवाक्षर प्रकृतिरप्यलिपिस्त्वमीश ॥

(अज्ञानवत्यपि के०) अज्ञानवाला एवा पण तमारे विषे,
अथवा अज्ञान लोकोने रक्षण करता एवा तमारे विषे (क
थंचित् के०) केमज (एव के०) निश्चे (सदैवके०) निरंतर

अज्ञानवत्यपि सदैव कथंचिदेव,

(विश्वविकाशहेतुः के०) त्रण जगत्ने प्रकाश करवाने

हेतुञ्जत एवं (ज्ञानं के०) ज्ञान (त्वयि के०) तमारे विषे
(स्फुरति के०) स्फुरे ठे ॥ ३० ॥

ज्ञानं त्वयि स्फुरति विश्वविकाशहेतुः ॥३०॥

(प्राग्जार के०) अधिकपणाये करी (संज्ञृत के०) व्या
प्या-जखा ठे (नञ्जासि के०) आकाशो जेषे एवी (रजां
सि के०) रजो (रोपात् के०) क्रोध थकी

प्राग्जार संज्ञृत नञ्जांसि रजांसि रोषा-

(शठेन के०) मूर्ख एवा (कमठेन के०) कमठासुरे (या
नि के०) जे (उठापितानि के०) उठाडीठ

उठापितानि कमठेन शठेन यानि ॥

(तैः के०) ते रजोए करीने (नाथ के०) हे नाथ ! (त
व के०) तमारी (गायापि के०) शरीरनी काति, ते पण
(न हता के०) न हणाणी, परंतु (हताशाः के०) हणा
णी ठे आशा जेनी एवो

गायपि तैस्तव न नाथ हता हताशो,

(डुरात्मा के०) डुरात्मा (अयमेव के०) ए कमठासुर
पोतेज (अमीजिः के०) एज रजोए करीने (अस्तः के०)
व्याप्त थयो (परं के०) परंतु ॥३१॥

अस्तस्त्वमीजिरयमेव परं डुरात्मा ॥३१॥

(यत् के०) जे कारणे (गर्जात् के०) गर्जना करतो अ
ने (उर्जित के०) प्रबल बलवंत एवो (घनौघं के०) मेघ
नो समूह ठे जेने विषे, तथा (अदघ्ननीमं के०) घाणुं
जयंकर एवं जे

यद्गर्ज्जङ्गित घनौघमदभ्रनीमं,

(अश्यत् के०) आकाश, ते थकी पडती (तडित् के०)
वीजलीत जे थकी, तथा (मुसल के०) मूसलना सरखी
(मांसल के०) पुष्ट अने (घोर के०) जयंकर (धारम्
के०) धारात ठे जेने विषे

अश्यत्तडिन्मुसल मांसल घोर धारम् ॥

(इस्तर के०) दुःखे तरवा योग्य एवं जे (वारि के०)
पाणी, ते (दैत्येन के०) कमठासुर दैत्ये (मुक्तं के०) मू
क्युं-वर्षाव्युं. (अथ के०) हवे (दध्ने के०) कीधुं

दैत्येन मुक्तमथ इस्तर वारि दध्ने,

(तेनैव के०) तेज पाणीये (तस्य के०) ते कमठासुरने
(जिन के०) हे जिन ! (इस्तरवारिकृत्यं के०) जूडी त
रवारनुं कार्य ॥३१॥

तेनैव तस्य जिन इस्तरवारिकृत्यम् ॥३१॥

(ध्वस्त के०) नीचे पड्या एवा जे (ऊर्ध्वकेश के० (उ
परना केश तेषे करीने (विकृताकृति के०) विरूप थइ
ठे आकृतियो जेनी एवा जे (मर्त्यमुंन के०) मनुष्यनां
माथां, तेनुं

ध्वस्तोर्ध्वकेश विकृताकृति मर्त्यमुंन,

(प्रालंब के०) जूलतुं जूमणुं, तेने (भृत् के०) धारण क
रनार एवो, तथा (जयद के०) जयंकर (वक्र के०) मुख
थकी (विनिर्यदग्निः के०) नीकले ठे अग्नि जेने एवो,

प्रालंब जृजयदवक्र विनिर्यदग्निः ॥

(यः के०) जे (प्रेतव्रजः के०) दैत्यनो समूह (ज्वंतं के०) तमारी (प्रति के०) प्रत्ये (अपि के०) पण (ईरि तः के०) प्रेक्ष्यो.

प्रेतव्रजः प्रति ज्वंतमपीरितो यः,

(सः के०) ते दैत्यनो समूह (अस्य के०) ए कंमगासु रनेज (प्रतिज्वं के०) नव नवने विषे (नवदुःखहेतुः के०) संसारना दुःखनुं कारण (अनवत् के०) अतो हवो.

सोऽस्याऽनवत् प्रतिज्वं नवदुःखहेतुः ॥३३॥

(न्रुवनाधिप के०) हे त्रण जगत्ना अधिपति ! (तएव के०) तेज पुरुषो (धन्याः के०) धन्य ठे के (ये के०) जे (त्रिसंध्यं के०) त्रण्ये कालने विषे,

धन्यास्तएव न्रुवनाधिप ये त्रिसंध्य-

(विधुतान्यकृत्या के०) विशेषे करी टाढ्यां ठे अन्यकृत्यो जेमणे एवा थइने (विधिवत् के०) विधि पूर्वक (आराधयंति के०) आराधन करे ठे.

माराधयंति विधिवद्विधुतान्यकृत्याः ॥

(नक्त्योल्लसत् के०) नक्तिये करी उल्लास पामता (पुलक के०) रोमांच तेणे करी (पक्ष्मल के०) व्यास ठे (देहदेशा. के०) शरीरना जाग जेमना एवा

नक्त्योल्लसत्पुलक पक्ष्मल देहदेशाः,

(विज्ञो के०) हे विज्ञो ! (न्रुवि के०) पृथ्विने विषे (जन्मजाजः के०) जन्म जनो (तव के०) तमारा (पादद्वयं के०) चरणं युगजेनुं आराधन करे ठे ॥३४॥

पादद्वयं तव विज्ञो नृवि जन्मजाजः॥३४॥

(मुनीश के०) हे मुनियोना ईश्वर ! (अस्मिन् के०) आ
(अपारजववारिनिधौ के०) पार विनाना संसार समुद्भवे विषे,

अस्मिन्नपारजववारिनिधौ मुनीश,

तमे (मे के०) महारां (श्रवणगोचरतां के०) कानना
विषय प्रत्ये (न गतः के०) न प्राप्त थयेजां (असि के०)
गे, एम हुं (मन्ये के०) मानुं हुं.

मन्ये न मे श्रवणगोचरतां गतोसि ॥

(तव के०) तमारा (गोत्रपवित्रमंत्रे के०) नाम रूप प
वित्र मंत्र (आकर्णितेतु के०) श्रवण करे ठते पण

आकर्णितेतु तव गोत्रपवित्रमंत्रे,

(किंवा के०) शुं (विपद्विषधरी के०) आपदा रूप सर्पि
णी (सविधं के०) समीप (समेति के०) आवे ठे? अपि
तु नथी आवती. ॥३५॥

किंवा विपद्विषधरी सविधं समेति ॥३५॥

(देव के०) हे देव ! (जन्मांतरेपि के०) जन्मांतरने वि
षे पण (तव के०) तमारा (पादयुगं के०) चरण युगलने
(न के०) नथी

जन्मांतरेपि तव पादयुगं न देव,

(महितं के०) पूज्युं (मया के०) में, एम हुं (मन्ये के०)
मानुं हुं. ते चरण युगल केवुं ठे? तो के, (ईहित के०) वां
ञ्जितने (दानदहम् के०) देवामां चतुर ठे.

मन्ये मया महितमीहित दानदहम् ॥

(मुनीश के०) हे मुनियोना ईश्वर ! (तेन के०) ते का
रण माटे (इह के०) आ (जन्मनि के०) जन्मने विपे
(पराज्वानां के०) पराज्वानुं

तेनेह जन्मनि मुनीश पराज्वानां,

(मथिताशयाना के०) मथन कस्यो ठे चित्तनो आशय जे
मणो एवा ते पराज्वानुं (निकेतनं के०) स्थानक (अहं
के०) हुं (जातः के०) अयो ॥३६॥

जातो निकेतनमह मथिताशयानाम् ॥३६॥

(नूनं के०) निश्चे (न के०) नथी (मोहतिमिरावृतलो
चनेन के०) मोहरूप अधिकारथी ढंकाएलां ठे नेत्रो जेनां
एवा में

नूनं न मोहतिमिरावृतलोचनेन,

(विज्ञो के०) हे विज्ञो ! (पूर्वं के०) पहेलां (सकृदपि
के०) एक वार पण तमे (प्रविलोकितोसि के०) जोएला ठो
पूर्वं विज्ञो सकृदपि प्रविलोकितोसि ॥

(हि के०) जे कारण माटे (मर्माविधः के०) मर्मस्था
नने जेदनारा एवा (अनर्थाः के०) अनर्थों (मां के०) म
ने (विधुरयंति के०) पीडा करे ठे.

मर्माविधो विधुरयति हि मामनर्थाः,

(प्रोद्यत्प्रबंधगतय. के०) अत्यंत प्राप्त पइ ठे कर्मप्रबंध
नी प्रवृत्ति जेने एवा ते अनर्थों ठे. (अन्यथा के०) जो त
मारुं दर्शन कस्युं होत तो (एते के०) आ अनर्थों (कथं
के०) केम मने पीडे ? अपितु न पीडे ॥३७॥

प्रोद्यत्प्रबंधगतयः कथमन्यथैते ॥३७॥

तमोने (आकर्णितोऽपि के०) सांज्ञक्या तो पण, तथा (महितोऽपि के०) पूज्या तो पण, तथा (निरिद्धितोऽपि के०) दीठा तो पण,

आकर्णितोऽपि महितोऽपि निरिद्धितोऽपि,

(नूनं के०) निश्चे (नक्त्या के०) नक्तिये करीने तमो (मया के०) महाराथी (चेतसि के०) चित्तने विषे (न विधृतोऽसि के०) धारण करायेला नथी.

नूनं न चेतसि मया विधृतोऽसि नक्त्या ॥

(तेन के०) ते कारण माटे (जनवांधव के०) हे जन बांधव ! हुं (दुःखःपात्रं के०) दुःखनुं पात्र (जातोऽस्मि के०) उत्पन्न थयो हुं.

जातोऽस्मि तेन जनवांधव दुःखपात्रं,

(यस्मात् के०) जे कारण माटे (ज्ञावशून्याः के०) ज्ञावे करी रहित एवी (क्रियाः के०) क्रियाउ (न प्रतिफलंति के०) फल आपती नथी. ॥३७॥

यस्मात् क्रियाः प्रतिफलंति न ज्ञावशून्याः ॥३७॥

(नाथ के०) हे नाथ ! (दुःखिजनवत्सल के०) हे दुःखीजन वत्सल ! (हे शरण्य के०) हे शरण करवा ला यक ! (त्वं के०) तमे

त्वं नाथ दुःखिजनवत्सल हे शरण्य,

(कारुण्यपुण्यवसते के०) हे दया धर्मना घर ! (वंशि नांवेण्य के०) वश्य करी ठे इंद्रियो जेमणे, तेमने विषे श्रेष्ठ

कारुण्यपुण्यवसते वशिनं वरेण्य ॥

(महेश के०) हे महेश ! (नक्त्या के०) नक्तिये करी
ने (नते के०) नमस्कार कख्यो ठे जेणे एवा (मयि के०)
महारे विपे (दयांविधाय के०) कृपा करीने

नक्त्या नते मयि महेश दयांविधाय,

(डःखांकुर के०) डःखनुं जे उत्पत्ति स्थानक, तेनो
(उद्दलन के०) नाश करवाने विपे (तत्परतां के०) तत्प
रपणुं (विधेहि के०) करो ॥३६॥

डःखांकुरोद्दलन तत्परतां विधेहि ॥३६॥

(निःसंख्य के०) अनंत (सार के०) बलनुं (शरणं के०)
घर एवं, तथा (शरण्यं के०) शरण करवा योग्य एवा
(शरणं के०) शरणे

निःसंख्य सार शरणं शरण शरण्य—

बली (सादित के०) क्य पमाड्या ठे (रिपु के०) रा
गादिक वैरी जेणे, तेषी (प्रथित के०) प्रसिद्ध ठे (अव
दातम् के०) प्रज्ञाव जेनो, एवं ते (आसाद्य के०) पामीने

सासाद्य सादित रिपु प्रथितावदातम् ॥

(त्वत्पादपंकजं के०) तमारा चरणकमलने, (प्रणिधा
नबंध्यः के०) तमारा ध्याने करी शून्य एवो (अपि के०)
पण हुं

त्वत्पादपंकजमपि प्रणिधानबंध्यो,

(नृवनपावन के०) हे त्रणा जगत्ने पवित्र, करनार !
(अस्मिचेत् के०) जो हु एवो तुं तो (वध्य के०) रागा

दिक शत्रुये करी हणवा योग्य हुं. एज कारणा माटे (हा केण) हा इति खेदे ! हुं (हतोऽस्मि केण) डुदैवे हणायो हुं.

वध्योऽस्मिचेऽनुवनपावन हा हतोऽस्मि ॥४०॥

(देवैऽवंध केण) हे देवताना इंऽने वंदन करवा योग्य ! वली हे (अखिल केण) समग्र (वस्तु केण) वस्तुना (सार केण) सारने (विदित केण) जाणनार !

दैवैऽवंध विदिताखिल वस्तु सार,

(संसारतारक केण) हे संसार समुद्धी तारनार ! (विज्ञो केण) हे विज्ञो ! (अनुवनाधिनाथ केण) हे त्रण अनुवना नाथ !

संसारतारक विज्ञो अनुवनाधिनाथ ॥

(देव केण) हे देव ! (करुणाहृद केण) हे करुणाना समुद्ध ! महारुं (त्रायस्व केण) रक्षण करो अने (मां केण) मने (पुनीहि केण) पवित्र करो.

त्रायस्व देव करुणाहृद मां पुनीहि,

(अद्य केण) हमणां (सीदंतं केण) सीदाता मने (नयद केण) नयंकर (व्यसनांबुराशेः) दुःखना समुद्ध थकी ॥४१॥

सीदंतमद्य नयद व्यसनांबुराशेः ॥४१॥

(नाथ केण) हे नाथ ! (यदि केण) जो (नवदंद्दिस शेरुहाणां केण) तमारा चरणारविंद संबंधी (अस्ति केण) ठे

यद्यस्ति नाथ नवदंद्दिसशेरुहाणां,

(संततिसंचितायाः केण) निरंतर संताननी परंपराये संचेली (नक्तेः केण) नक्तिनुं (फलं केण) फल (किमपि

के०) क्यांहि पण (जो होय)

नक्ते. फल किमपि संततिसंचिताया. ॥

(तत् के०) तो (शरण्य के०) हे शरणागत वत्सल !
जेने (त्वदेकशरणस्य के०) तमारुं एकज शरण ठे एवा
(मे के०) मने (न्यूयाः के०) थान

तन्मे त्वदेकशरणस्य शरण्य न्यूयाः,

(अत्र के०) आ (नुवने के०) लोकने विपे, तथा (न
वातरेपि के०) नवातरने विपे पण (त्वमेव के०) तमेज
(स्वामी के०) स्वामी थान ॥ ४१ ॥

स्वामी त्वमेव नुवनेऽत्र नवांतरेऽपि ॥४१॥

(जिनेऽ के०) हे जिनेऽ । (इष्टं के०) ए प्रकारे (स
माहितधिय. के०) समाधीवाली ठे बुद्धि जेनी एवा (वि
धिवत् के०) विधिपूर्वक

इष्टं समाहितधियो विधिवज्जिनेऽ,

(सांज्ञेऽसत् के०) आकरो उद्धास पामतो एवो (पु
लक के०) रोमाच तेणे (कंचुकित के०) कंचुके करी स
हित ठे (अंगजागाः के०) शरीरनो जाग जेनो एवा

सांज्ञेऽसत्पुलक कंचुकितांगजागाः ॥

(त्वद्विं के०) तमारा विवना (निर्मल के०) मल र
हित (मुखावुज के०) मुख कमलने विपे (वक्षलक्षाः
के०) वाध्युं ठे ध्यान जेमणे एवा

त्वद्विं निर्मल मुखावुज वक्षलक्षा,

(विज्ञो के०) हे विज्ञो । (ये के०) जे (नव्याः के०)

ज्व्य प्राणीञ्च (तव के०) तमारुं (संस्तवं के०) स्तोत्रने
(रचयंति के०) रचे ठे, ॥४३॥

ये संस्तवं तव विज्ञो रचयंति ज्व्याः ॥४३॥

(जननयन के०) मनुष्यना नेत्र रूप (कुमुदचंद्र के०)
चंद्रविकाशी कमलने विषे चंद्रमा समान

जननयन कुमुदचंद्र,

(प्रज्ञास्वराः के०) अत्यंत देदीप्यमान एवी (स्वर्गसं
पदः के०) देवलोकनी संपदाना सुखने (ऋक्त्वा के०)
ज्ञोगवीने

प्रज्ञास्वराः स्वर्गसंपदोऋक्त्वा ॥

(विगलित के०) विशेषे करीने गली गयो ठे (मलनि
चयाः के०) कर्मरूप मल जेमनो एवा (ते के०) ते
ज्व्य प्राणीञ्च

ते विगलित मलनिचया,

(अचिरात् के०) थोडाक कालमां (मोहं के०) मोह
ने (प्रपद्यंते के०) पामे ठे.

अचिरान्मोहं प्रपद्यंते ॥४४॥ युग्मम्

इति श्री कल्याणमंदिरस्तोत्र अर्थ सहित
समाप्तम्.



अथ श्री बृहत्तान्ति प्रारंभः

(ज्ञोज्ञोन्नव्याः के०) हे ज्ञव्य जीवो ! (प्रस्तुतं के०)
अवसरने योग्य अने (सर्वं के०) साद्यंत एवं (एतत् के०)
आ (वचनं के०) वचन, ते तमे (शृणुत के०) सांज्ञलो.

ज्ञोज्ञोन्नव्याः शृणुत वचनं प्रस्तुतं सर्वमेतत्,

(ये के०) जे ज्ञव्य प्राणियो (त्रिज्जुवनगुरोः के०) त्र
ए भुवनना गुरु जे जगवान, तेमनी (यात्रायां के०) या
त्राने विषे (जक्तिनाजः के०) जक्तिमंत ठे, तथा (अर्ह
तां के०) अरिहंत ठे देव जेना एवा

ये यात्रायां त्रिज्जुवनगुरोरर्हतां जक्तिनाजः ॥

(तेषां के०) ते (जवतां के०) तमोने (अर्हदादिप्रजा
वात् के०) अरिहंतादि पंच परमेष्ठिना प्रजावथी (शांतिः
के०) शांति (जवतु के०) थान

तेषां शांतिर्जवतु जवतामर्हदादिप्रजावा-

ते शांति (आरोग्य के०) आरोग्य (श्री के०) लक्ष्मी
(धृति के०) धृति अने (मति के०) मति, तेनी (करी
के०) करनारी तथा (क्लेशविध्वंसहेतुः के०) क्लेशने नाश
करवानी कारणज्ञूत ठे. ॥१॥

दारोग्य श्री धृति मति करी क्लेशविध्वंसहेतुः ॥१॥

(ज्ञोज्ञोन्नव्यलोकाः के०) हे ज्ञव्य लोको ! (हि के०)
जे कारण माटे (इह के०) आ (जरतैरावतविदेह के०)
जरत, ऐरावत अने महाविदेह तेने विषे (संज्ञवाना के०)

उत्पन्न अथा एवा

नोन्नोन्नव्यलोका इह हि नरतैरावतविदेह संनवानां

(समस्ततीर्थकृतां के०) समस्त तीर्थकरोना (जन्मनि के०) जन्म समयने विषे (आसन के०) सौधर्माधिपति नां आसन (प्रकंप के०) प्रकंपित थया (अनंतरं के०) पढी (अवधिना के०) अवधिज्ञाने करी (विज्ञाय के०) प्रचुनो जन्म जाणीने

समस्ततीर्थकृतां जन्मन्यासन प्रकंपानंतर
मवधिना विज्ञाय

(सौधर्माधिपतिः के०) श्री सौधर्मेऽ जेते (सुघोषा घंटा के०) सुघोषा नामा घंटा (चालनानंतरं के०) वगा ब्या पढी

सौधर्माधिपतिः सुघोषाघंटा चालनानंतरं

(सकल के०) समस्त (सुर के०) देवता अने (असुर के०) पातालवासी देवो, तेमना (इंद्रैःसह के०) इंद्रोनी साथे (समागत्य के०) त्यां आवीने

सकल सुरासुरेन्द्रैःसह समागत्य

(सविनयं के०) विनय सहित (अर्हन्नद्वारकं के०) अ रिहंत नगवानने (गृहीत्वा के०) करसंपुटमां ग्रहण करीने (कनकाद्रिशृंगे के०) मेरु पर्वतना शिखर उपर (गत्वा के०) जइने

सविनयमर्हन्नद्वारकं गृहीत्वा गत्वा कनकाद्रिशृंगे

(विहित के०) निर्माण कस्यो ठे (जन्मानिषेकः के०)

जन्मान्निषेक जेषे, एवो ते सौधर्माधिपति स्नात्रनी समा
ति थये षते (शांतिमुद्घोषयति के०) महोटा शब्दे करीने
शांतिने पठन करे ठे.

विहित जन्मान्निषेकः शांतिमुद्घोषयति

(ततः के०) ते कारण माटे (अहं के०) हु पण (कृ
तानुकारं के०) तेमज अनुकृति (यथा के०) जेम थाय
(इति के०) ए प्रकारे (कृत्वा के०) करीने

यथा ततोऽहं कृतानुकारमिति कृत्वा

(महाजनः के०) महोटा पुरुष जे इंशदिक देव समूह
(येन के०) जे मार्गे (गतः के०) प्रवर्त्यो (सः के०) ते
ज (पंथाः के०) मार्ग

महाजनो येन गतः स पंथाः

(इति के०) एज कारण माटे (भव्यजनैःसहसमेत्य के०)
नव्य प्राणीयो साथे जिनालयमां आवीने (स्नात्रपीठे के०)
स्नात्रपीठने विषे (स्नात्रविधाय के०) स्नात्र करीने

इति नव्यजनै सहसमेत्य स्नात्रपीठे स्नात्रविधाय
हुं पण (शांतिं के०) शातिना पाठने (उद्घोषयामि
के०) उद्घोषणा करुं हुं,

शांति-मुद्घोषयामि

(तत्पूजायात्रास्नात्रादि के०) तेनी पूजा यात्रा स्नात्रादि (म
होत्सवानंतरं के०) महोत्सव कस्या पठी (इतिकृत्वा के०)
ए प्रकारे करीने, ते शांतिने

तत्पूजायात्रास्नात्रादि महोत्सवानंतर-मितिकृत्वा

(कर्णदत्त्वा के०) कान देइने एक चित्तथी (निश्चयमतां निश्चयमतां स्वाहा के०) सांजलो सांजलो. स्वाहा ए मंत्रा कर पूर्वक आंहि द्विरुक्ति ठे, ते अत्यादर ख्यापनने माटे ठे.

कर्णदत्त्वा निश्चयमतां निश्चयमतां स्वाहा ॥

(ॐ के०) ॐकार जे ठे, ते पंचपरमेष्ठि वाचक मंगलने उच्चारण करीने कहे ठे के, हे ऋष्य प्राणियो ! (पुण्याहं पुण्याहं के०) आज पुण्यनो दिवस ठे पुण्यनो दिवस ठे (प्रीयंतां प्रीयंतां के०) अति संतुष्ट थाऊ अति संतुष्ट थाऊ.

ॐ पुण्याहं पुण्याहं प्रीयंतां प्रीयंतां

(ऋगवतः के०) समग्र ऐश्वर्ययुक्त एवा (अर्हंतः के०) तीर्थं करो, तथा (सर्वज्ञाः के०) सर्वज्ञ तथा (सर्वदर्शिनः के०) सर्वदर्शि

ऋगवतोर्हंतः सर्वज्ञाः सर्वदर्शिनः—

(त्रिलोकनाथाः के०) त्रण लोकना नाथ (त्रिलोकमहिताः के०) त्रण लोके पुष्पादिके करी पूजेला (त्रिलोकपूज्याः के०) त्रण लोकने पूजवा योग्य (त्रिलोकेश्वराः के०) त्रण लोकना ईश्वर (त्रिलोकोद्योतकराः के०) त्रण लोकने उद्योतना करनारा (एवा तेन ठे.)

त्रिलोकनाथा—त्रिलोकमहिता—त्रिलोकपूज्या—
त्रिलोकेश्वरा—त्रिलोकोद्योतकराः ॥

(ॐ के०) ॐकार मंगलार्थ वाचक जाणवो. (रुषज्ज के०) रुषज्जदेव (अजित के०) अजितनाथ (संजव के०) संजवनाथ (अग्निनंदन के०) अग्निनंदन (सुमति के०) सुमतिनाथ

ॐ रूपन्न अजित सन्नव अजिनन्दन सुमति

(पद्मप्रज्ञ के०) पद्मप्रज्ञ (सुपार्श्व के०) सुपार्श्वनाथ
(चंद्रप्रज्ञ के०) चंद्रप्रज्ञ (सुविधि के०) सुविधिनाथ (शी
तल के०) शीतलनाथ

पद्मप्रज्ञ सुपार्श्व चंद्रप्रज्ञ सुविधि शीतल

(श्रेयांस के०) श्रेयांसनाथ (वासुपूज्य के०) वासुपूज्य
(विमल के०) विमलनाथ (अनंत के०) अनंतनाथ (धर्म
के०) धर्मनाथ (शांति के०) शांतिनाथ

श्रेयांस वासुपूज्य विमल अनंत धर्म शांति

(कुंथु के०) कुंथुनाथ (अर के०) अरनाथ (मल्लिक के०)
मल्लिकनाथ (मुनिसुव्रत के०) मुनिसुव्रत (नमि के०) नमि
नाथ (नेमि के०) नेमिनाथ (पार्श्व के०) पार्श्वनाथ

कुंथु अर मल्लिक मुनिसुव्रत नमि नेमि पार्श्व

(वर्धमानांताः के०) महावीरस्वामी ठे ठेला तीर्थंकर
जेने विपे (जिनाः के०) राग द्वेपना जीतनार तथा (शांताः
के०) क्रोधादिकथी शांति पामेला एवा ते (शांतिकराः के०)
शांतिने करनारा (चवंतु के०) थान्न.

वर्धमानांताः जिनाः शांताः शांतिकरा चवंतु स्वाहा

(ॐ के०) ॐकार मंगलार्थ वाचक जाणवो. तथा (मुनि
प्रवराः के०) मुनियोने विपे श्रेष्ठ एवा (मुनयः के०) मुनि
यो (रिपुविजय के०) शत्रुकृत पराजव, तथा (छर्निद्र के०)
डुप्फाल, तथा (कांतोरिपु के०) चोर कंटकादिके दूषित मा
र्गने विपे, तथा (दुर्गमार्गेषु के०) अरण्यमार्गने विपे (वः

के०) तमोने (नित्यं के०) निरंतर (रक्षंतु के०) रक्षण करो.

ॐ मुनयो मुनिप्रवरा रिपुविजय इभिर्द्व्य कांतारेषु
डुर्गमार्गेषु रक्षंतु वो नित्यं स्वाहा ॥

(ॐ के०) ॐकार परमात्म वाचक प्रणव वीज ठे, (ह्रीं के०) ह्रींकार मायावीज ते वश्य करनार ठे, (श्रीं के०) श्रींकार लक्ष्मीवीज ते इयागमन कारण ठे, तथा (धृति के०) धैर्य (मति के०) बुद्धि (कीर्ति के०) यश (कांति के०) शोभा (बुद्धि के०) बुद्धि (लक्ष्मी के०) धनादि संपत्ति

ॐ ह्रीं श्रीं धृति मति कीर्ति कांति बुद्धि लक्ष्मी

(मेधा के०) धारण करवानी बुद्धि (विद्यासाधन के०) विद्यानुं साधन, तथा (प्रवेशन के०) प्रवेश तथा (निवेश नेषु के०) मुकाम करवो. तेने विषे (सुगृहीत नामानःके०) रूडां ग्रहण करवा योग्य ठे नाम जेमनां एवा (ते के०) ते पूर्वोक्त (जिनेंशः के०) तीर्थं करो, ते सदैव (जयंतु के०) जयवंता बर्त्तो.

मेधा विद्यासाधन प्रवेशन निवेशनेषु

सुगृहीत नामानो जयंतु ते जिनेंशः ॥

(ॐ के०) ॐकार मंगलार्थे जाणवो. (रोहिणी के०) रोहिणी (प्रज्ञप्ति के०) प्रज्ञप्ति (वज्रशंखला के०) वज्रशंखला (वज्रांकुशी के०) वज्रांकुशी

ॐ रोहिणी, प्रज्ञप्ति, वज्रशंखला, वज्रांकुशी

(अप्रतिचक्रा के०) अप्रतिचक्रा (पुरुषदत्ता के०) पुरुषदत्ता (काली के०) काली (महाकाली के०) महाकाली

अप्रतिचक्रा, पुरुषदत्ता, काली, महाकाली,
 (गौरी के०) गौरी (गांधारी के०) गांधारी (सर्वास्त्रा
 के०) सर्वास्त्रा (महाज्वाला के०) महाज्वाला (मानवी
 के०) मानवी

गौरी, गांधारी, सर्वास्त्रा, महाज्वाला, मानवी,
 (वैरुध्या के०) वैरुध्या (अच्युता के०) अच्युता (मान
 सी के०) मानसी (महामानसी के०) महामानसी (षोड
 श के०) ए सोल (विद्यादेव्यो के०) विद्यादेवीन् (वः के०)
 तमोन (नित्यं के०) निरंतर (रक्षंतुस्वाहा के०) रक्षण क
 रो. ए ठेकाणे "स्वाहा" न्णवु. कारण के, ते वृष्णो आ
 म्नाय ठे.

वैरुध्या, अच्युता, मानसी, महामानसी,

षोडश विद्यादेव्यो रक्षंतु वो नित्यं स्वाहा ॥

(उँ के०) उँकार मंगलार्थे बोलवो. पठी (आचार्योपा
 ध्यायप्रज्ञृति के०) आचार्य अने उपाध्याय प्रमुख (चातु
 र्वर्णस्य के०) आचार्य, उपाध्याय, साधु अने साध्वी ए चा
 र प्रकारवाला एवा

उँ आचार्योपाध्यायप्रज्ञृति चातुर्वर्णस्य

(श्री श्रमणसंघस्य के०) सुशोभित एवा श्रमण जे श्री
 वीर जगवान् तेमना संघने (शांतिर्भवतु के०) शांति था
 न. (तुष्टिर्भवतु के०) तुष्टि थान तथा (पुष्टिर्भवतु के०)
 धर्मनी पुष्टि थान.

श्री श्रमणसंघस्य शांतिर्भवतु, तुष्टिर्भवतु, पुष्टिर्भवतु

(नुँ के०) नुँ मंगलार्थे जाणवो. (ग्रहाः के०) ग्रहो,
 ते (चंड के०) चंद्र (सूर्य के०) सूर्य (अंगारक के०)
 अंगारक (मंगल) (बुध के०) बुध (बृहस्पति के०) बृ
 हस्पति (शुक्र के०) शुक्र (शनैश्वर के०) शनैश्वर (रा
 हु के०) राहु (केतु के०) केतु, ए नवग्रहो (सहिताः
 के०) सहित

नुँ ग्रहाश्चंद्र सूर्यांगारक बुध बृहस्पति
 शुक्र शनैश्वर राहु केतु सहिताः

तथा (सोम के०) सोम (यम के०) यम (वरुण के०)
 वरुण अने (कुबेर के०) कुबेर, ए (सलोकपालाः के०)
 चार लोकपाले सहित तथा (वासव के०) इंद्र अने (आ
 दित्य के०) आदित्य ते वार प्रकारना सूर्य (स्कंद के०)
 स्कंद (विनायक के०) गणेश तेणो करी (उपेताः के०) म
 ल्या एवा सर्व देवतानि

सलोकपालाः सोम यम वरुण कुबेर
 वासवादित्य स्कंद विनायकोपेताः

(येचान्येऽपि के०) वली बीजा पण (ग्राम के०) ग्रा
 म (नगर के०) नगर (क्षेत्र के०) क्षेत्रना (देवतादयः के०)
 देवतादिक जे ठे (ते सर्वे के०) ते सर्वे (प्रीयंतां प्रीयंतां
 के०) प्रसन्न थान प्रसन्न थान

येचान्येऽपि ग्राम नगर क्षेत्र देवतादयस्ते सर्वे
 प्रीयंतां प्रीयंतां

तथा (अहीण के०) नथी हीण थया (कोश के०) जं

मार जेमना (च के०) वली (कोष्ठागाराः के०) धान्यना गृह
जेमनां एवा (नरपतयः के०) राजान (नवंतु के०) शान
(स्वाहा के०) स्वाहानो अर्थ पूर्ववत् जाणवो.

अक्षीण कोश कोष्ठागारा नरपतयश्च भवंतुस्वाहा॥

(नै के०) नै मंगलार्थे जाणवो (पुत्र के०) पुत्र (मित्र के०)
मित्र (ब्रातृ के०) भाई (कजत्र के०) स्त्री (सुहृद् के०) समा
न वयवाला (स्वजन के०) स्वजन (संबंधि के०) संबंधी
माणस तथा (वधुवर्ग के०) वंधुवर्ग (सहिता. के०) ते सहित
नै पुत्र मित्र भ्रातृ कलत्र सुहृद् स्वजन संबंधि
बंधुवर्ग सहिताः ॥

ते सर्वे (नित्यं के०) निरंतर (च के०) वली (आमोद
के०) हर्ष अने (प्रमोद के०) चित्त प्रसन्नता, तेने (कारिणः
के०) करनारा यान

नित्यं चामोद प्रमोद कारिणः

तथा (अस्मिन् के०) आ मृत्युलोकने विषे (जूमंजलाय
तन के०) पृथ्वीमां पोताना स्थानकोने विषे (निवासि के०)
निवास करनारा (साधु के०) साधु (साध्वी के०) साध्वी
(श्रावक के०) श्रावक अने (श्राविकाणा के०) श्राविका
यो तेमना

अस्मिश्च जूमंजलायतन निवासि साधु साध्वी
श्रावक श्राविकाणां

(रोग के०) रोग (उपसर्ग के०) उपसर्ग (व्याधि के०)
व्य धि (दु.ख के०) दुःख (दुर्निह के०) दुर्निह अने (दौ

र्मनस्य के०) डर्मनपणुं तेमना (उपशमनाय के०) उपश
मने अर्थे (शांतिर्भवतु के०) शांति आओ.

रोगोपसर्गं व्याधि इःख इभिर्द्दौर्मनस्योपश-
मनाय शांतिर्भवतु ॥

(उँ के०) उँकार मंगलार्थे जाणवो. (तुष्टि के०) संतोष
(पुष्टि के०) शरीरादि तोष अथवा पुरुषार्थ साधन सामर्थ्य
(रुद्धि के०) संपत्ति (वृद्धि के०) पुत्र पौत्रादिक परिवारनो
विस्तार (मांगल्य के०) कल्याण अने (उत्सवाः के०) म
होटा उँवो ते सर्वे थाओ.

उँ तुष्टि पुष्टि रुद्धि वृद्धि मांगल्योत्सवाः

तथा (सदा के०) निरंतर (प्राङ्मूर्तानि के०) उत्पन्न थ
यां एवां जे (पापानि के०) पापो, तथा (डुरितानि के०) ड
रित, ते (शाम्यंतु के०) शांतिने पामो.

सदा प्राङ्मूर्तानि पापानि शाम्यंतु डुरितानि

तथा (शत्रवः के०) शत्रुन (पराङ्मुखा के०) अवला मु
खवाला (भवंतु के०) थान. (स्वाहा के०) सुष्ठु एटले रूडुं
आह एटले कहे ठे.

शत्रवः पराङ्मुखा भवंतु स्वाहा ॥

(श्रीमते के०) समवसरणा (नमः के०) नमस्कार थान
दि लक्ष्मीए युक्तएवा (शांति जे (शांतिविधायिने के०) शां
नाथाय के०) श्री शांतिनाथ तिना करनार ठे
जगवानने

श्रीमते शांतिनाथाय, नमः शांतिविधायिने ॥

(त्रैलोक्यस्य के०) त्रये लोक
ना, (अमराधीश के०)
देवताप्रना अधीश जे चोश
ठ इंडो तेमना

त्रैलोक्यामराधीश,
(शांतिः के०) श्री शातिना
अ भगवान, ते (शातिकर-
के०) शांतिने करनार तथा
(श्रीमान के०) सुशोभित
एवा.

शांतिःशातिकरःश्रीमान्,
(तेषां के०) तेमना (घरने
विषे) (सदा के०) निरतर
(शातिरेव के०) शांतिज था
य ठे.

शांतिरेव सदा तेषां,
(उन्मृष्ट के०) दूर कस्या ठे
(रिष्टुष्ट के०) उपद्रु तथा
डुष्ट एवी

उन्मृष्ट रिष्टुष्ट, ग्रहगति
(संपादित के०) संपादन क
री ठे (हितसंपन्न के०) हि
तनी संपत्ति जेणे

(मुकुट के०) मुकुटे करी
(अन्यर्चित के०) पूजित ठे
(अंहये के०) चरण जेमनां
एवा ठे.

मुकुटाभ्यर्चिताहये ॥१॥
तथा (गुरुः के०) गुरु समा
न एवा (मे के०) मने (शां
ति के०) शांतिने (दिशतु
के०) थापो.

शांति दिशतु मे गुरु ॥
(येषां के०) जेमना (गृहे
के०) घरने विषे (शांतिके०)
शांतिनाथ पूनन थायठे, ते
मना (गृहे के०) घरने विषे
येगां शातिर्गृहे गृहे ॥२॥
(ग्रहगति के०) ग्रहनी गति
तथा (उःस्वप्रदनिमित्तादि
के०) उष्ट स्वप्नां जे उःखनां
हेतु ठे तेने,

उःस्वप्रदनिमित्तादि ॥
(शांतेः के०) श्री शांतिना
धनुं (नामग्रहणं के०) नाम
ग्रहण पण (जयति के०)

उत्कृष्ट वर्त्ते ठे. ॥३॥

संपादित हितसंप- त्रामग्रहणं जयति शांतेः॥३॥

(श्री संघजगज्जनपद के०) (राजाधिपराजसन्निवेशानां
श्री संघ, तथा जगत्ना देशो के०) महोटा राजात्त तथा
राजात्तने उपदेशना स्थान
क तेमने

श्रीसंघजगज्जनपद, राजाधिपराजसन्निवेशानाम्॥

(गोष्टिकपुरमुख्यानां के०) (व्याहरणैः के०) नाम लः
गोष्टिकपुर प्रमुख जे नगरना लःने (शांतिं के०) शांतिने
मुख्य मनुष्य तेनां पण (व्याहरेत् के०) उंचे स्वरे क
री उद्घोषण करे. ॥४॥

गोष्टिकपुरमुख्यानां, व्याहरणैर्व्याहरेत्तांतिम् ॥४॥

(श्रीश्रमणसंघस्य के०) श्री श्रमणसंघने (शांतिर्भवतु
के०) शांति थात्त.

श्रीश्रमणसंघस्य शांतिर्भवतु

(श्रीपौरजनस्य के०) शोहेरना लोकोने (शांतिर्भवतु के०)
शांति थात्त.

श्रीपौरजनस्य शांतिर्भवतु,

(श्रीजनपदानां के०) देशोने (शांतिर्भवतु के०) शांति थात्त

श्रीजनपदानां शांतिर्भवतु,

(श्रीराजाधिपानां के०) महोटा राजात्तने (शांतिर्भवतु
के०) शांति थात्त.

श्रीराजाधिपानां शांतिर्भवतु,

(श्रीराजसन्निवेशानां के०) राजानना उपदेश स्थानको
ने (शांतिर्भवतु के०) शांति थाञ.

श्रीराजसन्निवेशानां शांतिर्भवतु,

(श्रीगोष्टिकानां के०) धर्मसजास्थ लोकोने (शांतिर्भवतु
के०) शांति थाञ

श्रीगोष्टिकानां शांतिर्भवतु,

(श्रीपुरमुख्याणां के०) शेहेरना मुख्य माणसोने (शां
तिर्भवतु के०) शांति थाञ.

श्रीपुरमुख्याणां शांतिर्भवतु,

(श्रीब्रह्मलोकस्य के०) ब्रह्मलोकने (शांतिर्भवतु के०)
शांति थाञ.

श्रीब्रह्मलोकस्य शांतिर्भवतु,

(नैस्वाहा के०) नैस्वाहा ए पद मंगलार्थे ठे. तथा बीजी
वारनुं (नैस्वाहा के०) नैस्वाहा पद रूडे प्रकारे देवोने कहे
ठे. तथा (नै श्री पार्श्वनाथायस्वाहा के०) कुंकुम, चंदन, वि
लेपन, पुष्प, अरुत, धूप, दीपादिक ए पूजानां उपकरण
श्री पार्श्वनाथने संतोपने माटे थाञ.

नैस्वाहा नैस्वाहा नैश्रीपार्श्वनाथायस्वाहा ॥

(एषा के०) आ (शांतिः के०) शांति पाठ, ते (प्रतिष्ठा
के०) प्रतिष्ठाना तथा (यात्रा के०) यात्राना तथा (स्नात्र
के०) स्नात्रना (अवसानेषु के०) अंतमां अवश्य जणवो.
तथा (आदि के०) आदि शब्दे करी पाक्षिक सांवत्सरिक
प्रतिक्रमणना अंतमा अवश्य पाठ करवो तथा बीजां पण

धर्मकार्योनी समाप्तिमां संगलार्थे ते शांतिपाठ अवश्य उद्घोषण करवा योग्य ठे.

एषा शांति प्रतिष्ठा यात्रा स्नात्राद्यवसानेषु

एक गुणवान् श्रावक उन्नो थडने (शांतिकलशं के०) शांतिने माटे शुद्ध जले नरेला शांतिकलशने (गृहीत्वा के०) म्हावा हाथमां जालीने तेनी उपर जमणो हाथ स्थापीने (कुंकुम के०) कुंकुम (चंदन के०) चंदन (कर्पूर के०) कर्पूर (अगरु के०) अगरु (धूप के०) धूप (वास के०) वास (कुसुमांजलि के०) कुसुमांजलि, तेणे (समेतः के०) युक्त बतो.

शांतिकलशं गृहीत्वा कुंकुम चंदन कर्पूरागरु
धूप वास कुसुमांजलि समेतः

(स्नात्रचतुष्किकायां के०) स्नात्र मंरुपमां (श्रीसंघसमेतः के०) चतुर्विध संघ युक्त बतो

स्नात्रचतुष्किकायां श्रीसंघसमेतः

(शुचिशुचिवपुः के०) ब्राह्म्यान्धंतर मलिनता रहित ठे शरीर जेनुं एवो (पुष्प के०) पुष्प (वस्त्र के०) पवित्र देवपूजा योग्य वस्त्र तथा (चंदन के०) चंदन (आनरण के०) आनरण, तेणे (अलंकृतः के०) सुशोणित बतो (पुष्पमालां के०) पुष्पनी माला (कंठे के०) पोताना कंठे विषे (कृत्वा के०) धारणा करीने

शुचिशुचिवपुः पुष्प वस्त्र चंदनानरणालंकृतः
पुष्पमालां कंठे कृत्वा

(शांतिमुद्घोषयित्वा के०) महोटा शब्दे करी शांतिने पाठं उद्घोष करीने पठी ते महान् पुरुष तथा बीजानये (शांतिपानीयं के०) शांतिकलशना जलने (मस्तके के०) मस्तकने विषे (दातव्यं के०) नांखवुं (इति के०) इति ए समाप्तिना अर्थमां ठे.

शांतिमुद्घोषयित्वाशांतिपानीयंमस्तकेदातव्यमिति
(नित्यं के०) निरंतर (नृत्यंति के०) नृत्य करेठे (मणि के०) रत्न उपलक्षणशी मोतीउ अने (पुष्पवर्षं के०) पंचवर्ण युक्त फूलोनी वृष्टिने

नृत्यंति नित्यं मणि पुष्पवर्षं,

(सृजंति के०) करेठे. (च के०) चली (मंगलानि के०) मंगल एवां ग्रीत अने घवलने (गायंति के०) गान करेठे.

सृजंति गायंति च मंगलानि ॥

तथा (स्तोत्राणि के०) स्तोत्रने तथा (गोत्राणि के०) गोत्र जे तीर्थकरना वंशने (पठंति के०) पठन करेठे, चली (मंत्रान् के०) मंत्रगर्जित एवा पाठोने पठन करेठे.

स्तोत्राणि गोत्राणि पठंति मंत्रान्,

(जिनाग्निषेके के०) जिनना अग्निषेकने विषे एटले स्त्रात्र महोत्सवने विषे, ते (हि के०) निश्चे (कल्याणभाजः के०) कल्याणने अजनारा थाय ठे. ॥ १ ॥

कल्याणभाजो हि जिनाग्निषेके ॥ १ ॥

(सर्वजगतः के०) सर्व जग (चूतगणाः के०) प्राणि स्रवुं (शिवमस्तु के०) क मूह जेठेते (परहितनिरताः

क्याण थाउं.

के०) परहित करवामां (न
वंतु के०) सावधान थाउं.

शिवमस्तु सर्वजगतः, परहितनिरताभवंतु नूतगणाः

(दोषाः के०) आधि व्याधि
विगेरे (नाशं के०) नाशने
(प्रयांतु के०) पामो.

अने (सर्वत्र के०) सर्व स्या
नकने विषे (लोकाः के०)
समग्र लोक (सुखीन्रवंतु
के०) सुखी थाउं. ॥ १ ॥

दोषाः प्रयांतु नाशं, सर्वत्र सुखी भवंतु लोकाः ॥१॥

(अहं के०) हुं (तिष्ठयरमाया
के०) बावीशमा तीर्थंकर श्री
नेमिनाथ जगवाननी माता

(सिवादेवी के०) शिवादेवी
हुं. ते केवी हुं तो के? (तु
म्ह के०) तमारा (नयर
के०) नगरने विषे (नि
वासिनि के०) निवासकरना
री एटले सान्निध्यकारी हुं.

अहं तिष्ठयरमाया, सिवादेवी तुम्हनयरनिवासिनि ॥

ए कारण माटे (अम्ह
के०) अमारुं (सिवं के०)
कल्याण थाउं अने (तुम्ह
के०) तमारुं पण (सिवं
के०) कल्याण थाउं.

(असिवोवसमं के०) अशिवनो
ठे उपशम जेमां एवं (सिवं
के०) कल्याण (न्रवतु के०)
थाउं. स्वाहा पदनो अर्थ पूर्वव
त् जाणवो. ॥३॥

अम्हसिवंतुम्हसिवं, असिवोवसमंसिवं भवतु स्वाहा ३

(उपसर्गाः के०) उपसर्गो
(क्ययंति के०) क्ययने

(विघ्नवह्नयः के०) विघ्ननी
वह्नियो (विंद्यते के०) ठे

पामे ठे.

दाय ठे.

उपसर्गाः क्वयंयांति,
अने (मनः के०) मन (प्र
सन्नतां के०) प्रसन्नताने (ए
ति के०) पामे ठे.

विद्यंते विघ्नवह्नयः ॥

(जिनेश्वरे के०) जिनेश्वर भ
गवानने (पूज्यमाने के०)
पृजे थके ॥४॥

मनः प्रसन्नतामेति,
(सर्वमंगल के०) सर्व लौ
किक मंगल पदार्थने विपे (मां
गल्यं के०) मंगल करनारुं

पूज्यमाने जिनेश्वरे ॥४॥

तथा (सर्वकल्याणकारणं के०)
सर्व कल्याणनुं कारण

सर्वमंगल मांगल्यं, सर्वकल्याणकारणं ॥

(सर्वधर्माणां के०) सर्व ध
र्मोने विपे (प्रधान के०)
श्रेष्ठ

(जैनं के०) जिन संबंधी
(शासनं के०) शासन ते
(जयति के०) जयवंतु वर्ते
ठे ॥ ५ ॥

प्रधानं सर्वधर्माणां, जैनं जयति शासनम् ॥५॥

॥ इति श्री बृहत्ताति समाप्तम् ॥



॥ अथ श्री पाह्निकादि श्रावकना अतिचार लिख्यते ॥

नाणंमि दंसणंमिय, चरणंमि तवंमि तहय विरि
यंमी ॥ आयरणं आयारो, इअएसो पंचहा जणित्त ॥ १ ॥
ज्ञानाचार दर्शनाचार चारित्राचार तपाचार वीर्याचार,
ए पंचविध आचारमांहि ॥ अनेरो जे कोई अतिचार पढ़
दिवसमांहि सूहम बादर जाणतां अजाणतां हुन होय, ते
सवि हुं मन वचन कायाए करी मिठामिडुक्कमं ॥ १ ॥ तत्र
ज्ञानाचार आठ अतिचार ॥ काले विणए बहुमाणे, उ
वहाणे तहय निन्हवणे ॥ वंजण अठ तडुन्नए, अठविहो
नाण-मायारो ॥ २ ॥ ज्ञान काल वेलाए जणयो गुणयो ॥
विनय हीन बहुमान हीन, योग उपधान हीन अनेरा
पासे जणी अनेरो गुरु कह्यो, देववंदन वांदणे पढिक्कम
णे सप्राय करतां जणातां गुणतां कूमो अहर कानो मात्र
आगतो उठो जणयो सूत्र अर्थ जिहुं कूमां कहां ॥ साधुत
णे धर्मे काजो मांमे अणपडिलेहो काजो अणउधरि अस
आई उणोजामांहि दशवैकालिक प्रमुख लिखंत जणयो गु
णयो श्रावकतणें धर्में थिविरावली पढिक्कमणासूत्र उपदेश
मात्ता प्रमुख कालवेलाए काजो अणउद्धरीयों ॥ पढियो गुणयो
ज्ञानइव्य न्हित्त उपेद्धित्त प्रज्ञापराध विणासियो विणसतां
उवेखीयां सारसंजाल न कीधी ॥ तथा ज्ञानोपगरण पाटी
पोथी ठवणी कवली नोकारवाली, सापमा सापमी दस्तरी
वही उलीया प्रति पग लाग्यो शूक लाग्यो शुंकेकरी अहरमां

ज्यो पासे वतां आहार निहार कीधो ॥ ज्ञानवंत प्रति द्वेष मत्स
र अतराय अवज्ञा कीधी ॥ आपणा जाणवा तणो गर्व चिं
तव्यो ॥ ज्ञानाचार व्रत विपईत्त ॥ अनेरो जे कोई अतिचार
॥ ५० ॥ १ ॥ दंसणाचार आठ अतिचार ॥ निस्संकिय निक्क
खिये, निव्वितिगिठ्ठाअ मूढ दिडीअ ॥ उव्ववूह थिरी करणे,
वँडल प्पजावणे अठ ॥ ३ ॥ देव गुरु धर्म तणे विपे नि
स्संकपणुं न कीधुं ॥ तथा एकांत निश्चय न कीधुं ॥ ध
र्म संबंधिया फल तणे विषे निस्संदेह बुद्धि धरी नहीं ॥ तपो
धन तपोधनी प्रति मलमलीन गात्र देखी डगंगा कीधी मि
थ्यात्वि तणी पूजा प्रजावना देखी मूढदृष्टिपणुं कीधुं ॥
तथा संघमांहि गुणवंत तणी अनुपवृहणा कीधी अस्थिरी
करण अवावळ्य अप्रीति अज्ञक्ति कीधी ॥ तथा देवइव्य गु
रुइव्य साधारणइव्य ज्ञक्ति उपेक्षित प्रज्ञापराध विणास्यो
विणसतो उवेख्यो वती शक्तिए सार संजाल न कीधी ॥ तथा
साधर्मिकशुं कलह कर्मबंध कीधो ॥ अधोती अष्टपट्ट मुख
काश पाखी देवपूजा कीधी वासकूपी धूपघाणुं कलस
तणो ठवको लाग्यो देहेरा पोसालमांहि मल श्लेष्म लुह्यां हा
स्य केलि कुतुहल कीधां जिनचुवने चोराशी आशातना ॥
गुरु प्रति तंत्रीश आशातना ॥ ठवणहारी हाथअकुं पड्युं प
डिलेहवो वीसास्यो ॥ गुरुवचन तहत्तकरी पडिवज्युं नहीं ॥
दंसणाचार व्रत विपईत्त अनेरो जे कोई अतिचार ॥ ५० ॥
॥ ३ ॥ चारित्राचार आठ अतिचार ॥ पणिहाण जोग जुतो,
पंचहि समिईहिं तिहिंगुत्तीहि ॥ एस चरित्तायारो, अठ
विहो होइनायवो ॥ ४ ॥ ईर्या समिति ज्ञापा समिति ॥ एं

णा समिति ॥ आदानज्ञानं निखेवणा समिति ॥ पारीठावणि
 का समिति ॥ मनोगुप्ति ॥ वचनगुप्ति कायगुप्ति ॥ ए अष्ट प्र
 वचन माता साधु तणें धर्मे सदैव श्रावक तणें धर्मे सा
 मायक पोसह लीधें रूमीपेरे चिंतव्युं नही खंरुण विराधना
 किधी ॥ चारित्राचार व्रतविषईत ॥ अनेरो जे को अ० ॥५०
 ॥ ३ ॥ विशेषत श्रावक तणें धर्मे ॥ सम्यक्त्व मूल वारव्रत
 सम्यक्त्व तणा पांच अतिचार ॥ संका कंख विगिह्ता, संको
 श्री अरिहंत तणा बल अतिशय ॥ ज्ञानलक्ष्मी गंनीर्यादिक
 गुण साश्वति प्रतिमा चारित्रीयानां चारित्र ॥ जिन वचन त
 णो संदेह कीधो ॥ आकांक्षा ब्रह्मा विष्णु महेश्वर क्षेत्रपाल
 गोगो आसपाल पादरदेवती ॥ गोत्रदेवती ॥ देव देहरानो
 प्रनाव देखी ॥ रोग आवे इहलोक परलोकार्थे पूज्या मां
 न्या बोध सांख्य संन्यासी जरडा जगत लिंगीआ योगी द
 रवेश अनेराई दर्शनीयानुं कष्टमंत्र चमत्कार देखी परमा
 र्थ जाण्याविण झूला व्या मोह्या कुशास्त्र सीख्यां सांज्ञख्यां
 सराध संवत्सरी होली वलेव माहीपुनिम अजापमवे प्रेत
 बीज गौरीबीज विणायगचोथ नागपंचमी जीजणठ
 सीयलसातम शे आठम नुलीनुम अथवदसम व्रत ६
 ग्यारस वत्सवारस धनतेरस अनंतचौदस अमावास्या
 आदित्यवार उत्तरायन नैवेद्य याग जोग मान्या पिंपले पा
 णी रेम्ब्यां रेम्बाव्यां घरबाहर कूड तलाव नदी इह कुंभ वा
 व समुडे पुन्य हेतु स्नान कीयां ॥ ५ ॥ वितिगिह्ता धर्म सं
 बंधिया फलतणो संदेह कीधो जिन अरिहंत धर्मना आगा
 र विश्वोपगार सागर मोक्ष मार्गना दातार इस्या गुण न

णी पूज्या नही इहलोक परलोक संबधिया नोगवंतित पू
जा कीधी रोग आतंक कष्ट आवे खीण वचन याग मान्या
महात्माना ज्ञात पाणी मल शोजातणी निंदा कीधी ॥
॥ ३ ॥ प्रीति मांमी ॥ तेहनी दाक्षिण लगी ॥ तेहनो घर्म
मान्यो ॥ श्री सम्यक्त व्रत विपईत अनेरो जे को० ॥ अ०
॥ ५० ॥ ४ ॥ पहिले थूज प्राणातिपात विरमणव्रत ॥ पां
च अतिचार ॥ वह बंध ठविठेए ॥ द्विपद चतुष्पद प्रति री
सवशे गाढु घाय घाढ्युं गाढुं बंधण वांध्युं घणे नारे पी
ढ्युं नीलंबण कर्म कीधुं चार पाणीतणी वेलाए सारसंजा
ल न कीधी लेंहणे देणे कूणहने उढ्युं लंघाव्युं तिणे नूखे
आपण जिम्या सढ्यां धान्य रूमीपरि जोयां नहीं ॥ पाणी ग
लतां ढोढ्युं जीवाणी सुकव्युं गलतां जालक नाखी गलणुं
रुहुं न कीधुं इषण ठाणां अणसोध्यां वाढ्यां ते मांहि सा
प खजूरा विठी सरोला मांकण जूआ गिगोना साहतां मू
आ दूहव्या रूमे थानके ना मुक्या कीमी मंकोमी उवेही
धीमेल कातरा चूमेलि पतंगीया मेमका अलसीयां ईयल
प्रमुख जे कोइ जीव विणठा विणसतां उवेख्या चांप्या दूह
व्या हलावतां चलावतां पाणी ठांटतां अनेराइ काम काज
करतां नियंसपणुं कीधुं जीवरक्षा रूमी नकीधी ॥ पहिले
थूल प्राणातिपात विरमणव्रत विपईत अनेरो जे को अति
चार ॥ ५० ॥ ५ ॥ वीजे थूल मृपावाद विरमणव्रत ॥ पांच
अतिचार ॥ सहस्ता रहंस्तदारे ॥ सहसाकारे कुणहप्रति
अयुक्त भाव दीधुं स्वदारा मंत्रजेद कीधो ॥ अनेराइ कुण
हनो मंत्र आजोच मर्म प्रकास्यो ॥ कुणहने अपाय पाडवा

कूनी बुद्धि घरी कूडो लेख लख्यो जूठी साख नरी ॥ थाप
 णामोसो कीधो कन्या ढोर जुमि संबंधिआ लेहेणें देखे वा
 द वढवाढ करतां मोटकुं जूठुं बोळ्या ॥ बीजें थूल मृपावा
 द विरमणव्रत विषइउं अनेरो ॥ ६ ॥ त्रिजें थूल अदत्तादान
 विरमणव्रत पांच अतिचार ॥ तिन्नाहरु प्पणगे ॥ घर बाहि
 र खेत्र खले परायुं अणामोकळ्युं लीधुं दीधुं वावस्युं चो
 राज वस्तु लीधी चोर प्रति संबल दीधुं विरुद्ध राज्यादिक
 कर्म कीधुं कूडां मान मापां कीधां माता पिता पूत्र मित्र
 कलत्र वंची कुणहनें दीधुं जूदी गांठ कीधी नवां जूनां सर
 स नीरस वस्तुतणा जेल संजेत कीधां ॥ त्रीजे अदत्तादा
 न विरमणव्रत विषइउं अनेरो ॥ ७ ॥ चोथे स्वदारा संतोष
 परस्त्री विरमणव्रत पांच अतिचार ॥ अपरिगृहीया इत्तर ॥
 अपर अहीतागमन कीधुं ॥ अनंगकीडा कीधी ॥ वी
 वाह कारण कीधुं ॥ कामजोग तणे विषे ॥ अती अनि
 लाख कीधो दृष्टिविपर्यास कीधो आत्म चउदस तणां ने
 म लेइ जाग्या ॥ अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार
 सूहणें सुपनांतरे हुआ ॥ चोथे मैथुन विरमणव्रत विषइ
 उं ॥ अनेरो ॥ ८ ॥ पांचमे थूल परिग्रह परिमाणव्रत पांच
 अतिचार ॥ धण धन्न खेत वडू ॥ धण धन्ननुं परिमाण उपरु
 खाव्युं ॥ सोनुं रूपुं नवविध परिग्रह प्रमाण लीधुं नही प
 ढवुं विसारुं ॥ पांचमे परिग्रह प्रमाणव्रत विषइउं ॥ अने
 रो ॥ ९ ॥ षडे दिग् विरमणव्रत पांच अतिचार गमणस्त
 य परिमाणे ॥ उद्धदिशें अहोदिशें तिर्यग्दिशें ॥ जावा आ
 ववा तणा नेम लेइ जाग्या एक दिश संक्षेपी बीजी दिस व

धारी विस्मृत जगें अधिक जूमि गया पाठवणी आधी मो
 कली वाहण व्यवसाय कीधुं ॥ वर्षाकालें गामंतरुं कीधुं ॥
 ठेठे दिग् विरमणव्रत विषइतु ॥ अनेरो ॥ १० ॥ सातमे
 जोगोपजोगव्रत प्रांच अतिचार सचिते पन्निवडे सचित आ
 हारे ॥ सचित प्रतिबद्ध आहारे ॥ अप्पोलसहि नरक्षणया
 छप्पोलसहि नरक्षणया तुञ्जोसहि नरक्षणया ॥ सचितनरक
 णया अपक आहारे उपक आहारे तुञ्जोपधि कुली आंव
 ली जला उंबी पुंख पापनी तणां नरक्षण कीधां अनंतकाय
 अथाणा तणा नरक्षण कीधां तथा रिगण विंगण पीलू पी
 चू पंपोटा महुडां वरुवोर प्रमुख बहुबीज तणां नरक्षण
 कीधां ॥ गाथा ॥ सचित दध विगई ॥ वाहण तंबोल वड कु
 सुमेसु ॥ वाणाही सयण विलेवण ॥ वंन दिसि न्हाण जते
 सु ॥ १ ॥ ए चउद नीयम दिन प्रति लीधा नही लेई संहे
 प्या नही ॥ सचित इव्य विगय खासरु वाहण तंबोल फो
 फल वेसण सयन पाणी अंधोलणी फल फूल जोजन आ
 उदनी जे कोई नेम लेई जाग्या ॥ वावीस अजक वत्रीस
 अनंतकाय माहि आडं मूला गाजर पिंन पिंमालु कचूरो सू
 रण खीलोमां मोरडी सेलरा कुली आंवली वाघरमा गीर
 मर नीलीगलो वालोल खाधी वासी कवोल पोली रोदली
 व्रण दिवसना उदन मधु महुमां विप हेंम करदा घोलवडां
 अजाण्यां फल टीवरुं गुंदां वोर अथाणां काचुं मीठं तल ख
 सखस कोठंबडां खाधां लगजग वेलाए वालु कीधां दिन उ
 ग्याविण सीराव्यां जे कोई अनेरो अतिचार हुठ होय ॥
 तथा कर्मतः ॥ इंगालकम्मे वनकम्मे सानीकम्मे ज्ञानीक

म्मे फोडीकम्मे ॥ ए पंचकर्म ॥ दंतवाणिज्य लखवाणिज्य
 रसवाणिज्य विषवाणिज्य केशवाणिज्य ॥ ए पंच वाणिज्य
 ॥ जंतपीक्षणकम्मे नीलंठणकम्मे दवग्गिदावणया सरदहंत
 लाय सौसणया असईपोसणया ॥ ए पंच सामान्य ॥ ए
 पंनर कर्मादान मांही कीधां कराव्यां अनुमोद्यां अनेराइ
 कांइ सावद्य कर्म समाचख्यां होय ॥ सातमे जोगोपजोगत्र
 त विषईत ॥ अनेरो ॥ ११ ॥ आठमें अनर्थदंम विरमण
 व्रत पांच अतिचार ॥ कंदप्पे कुकुईए ॥ अनर्थदंम जे कही
 ए काम काज पाखि मंहीयां पाप लाग्यां मुखहास्य खेल कु
 तुहल अंगकुचेष्टा कीधी निरर्थक लोकने करसणा गाडां वा
 ही गांमांतरे कमावानी बुद्धि दीधी कण वस्तु ठोर लेवरा
 व्यां अनेरा पापोपदेश दीधा कोश कुहाडा रथ ऊखल मु
 शल घर घरटी प्रमुख सङ्ग करी मेहळ्यां माग्यां आप्यां
 अंधोल नाहणे पग धोयण खाले पाणी ठोळ्यां अ
 थवा जीवणां जिळ्यां जूवटूं रम्या नाटिक पेखणां जोयां
 पुरुष स्त्रीना रूप शृंगार वखाण्या राज कथा देश कथा नक्त
 कथा स्त्री कथा परांस्तांत कीधी कर्कस वचन बोळ्या संजे
 डा लगाड्या सरन कूकडा प्रमुख जूजतां जोया कलह क
 रतां जोया लोक तणी उपार्जना कीधी सुख कीर्ति देश लेश
 चिंतवी लुण पाणी माटिकण कपासीया काज विण चांप्यां
 ते उपर बेठा आलि वनस्पती चुंटी अंगीठा काष्ट वणिज
 कीधा ठास पाणी घी तेल गुल आम्ल वेतस बेरंजा तणां
 नाजन ऊघामां मेहळ्यां ते मांही कीमी मंकोमी कुंथुआ
 उदेही घीमेल गिरोली प्रमुख जे कोई जीव विणठ्या सुभा

सावही क्रीना हेतु पांजरे घाट्या अनेराइ जीवने रोग द्वेष
 लगे एकनि रुद्रि परिवार वंठी एकनि मृत्यु हाणि वंठी आ
 ठमें अनर्थदंन विरमणव्रत विपइत्त ॥ अनेरो ० ॥ १३ ॥ नवमें सा
 मायकव्रत पांच अतिचार ॥ तिविहे डुप्पणिहाणे सामाय
 क मांदि मन आहट दोहट चिंतव्युं वचन सावद्य बोड्या
 सरीर अणपडीलेहुं हलाव्युं ठति शक्ति सामायक लीधुं न
 ही उघामे मुखे बोड्या सामायक माहि उंघ आवी वीज
 दीवा तणी उजेही लागी विकथा कीधी कण कपासीया
 माटी पाणी तणा सघट हुआ मुहपती संघटी सामायक
 अणपुगे पाखुं ॥ पारवुं वीसाखुं नवमें सामायकव्रत विपई
 त्त ॥ अनेरो ० ॥ १३ ॥ दशमे दिशावगाशिक व्रत पांच अ
 तिचार आणवणे पेसवणे आणवणप्पयोगे पेसवणप्पयोगे
 सदाणुवाइ रूवाणुवाइ वदिया पुगलखेवे नीमी जुमिका मां
 हिथी वाहिर अणाव्युं आपण कनेथी वाहिर मोकड्युं श
 व्द संनलावी रूप देखाडी कांकरो नाखी आपणपण ठतुं
 जणाव्युं पुज्जल ताणो प्रक्षेप कीधो दशमे देशावगाशिकव्रत
 विपइत्त ॥ अनेरो ० ॥ १४ ॥ इग्यारमें पौषधोपवासव्रत
 पांच अतिचार संथारूचारविहि ॥ पोसह लीधे संथारा त
 णी जुमी वाहिरला थंमिला सदीसैं रूडां सोध्या नही ॥ प
 णीलेह्यां नही थंडिल वावरतां मात्रु परठवता चित्तवणी
 न कीधी अणुजाणह जस्सगो न कह्यो ॥ परठव्या पुंठे वार
 त्रिण वोसरे वोसरे न कह्यो ॥ देहरा पोसाल माहि पेसतां
 निसरतां निसही आवस्सही कहेवी विसारी पुढवी अप्प
 तेऊ वाऊ वनस्पती त्रसकाय तणा संघट परिताप उपइव

कीधा ॥ संधारा पोरसि तणो विधि जणवो विसाख्यो ॥ अत्र
 धि संधाखां पारणादिक तणी चिंता नीपजावी कालवेला
 ए देव न वांध्या पोसह असुरो लीधो संवेरो पाख्यो पर्वतिधि
 ये पोसह लीधो नही ॥ इग्यारमे पौषधोपवासव्रत विषइत्त ॥
 ॥ अनेरोण ॥ १५ ॥ बारमे अतिधिसंविजागव्रत ॥ पांच अ
 तिचारं ॥ सचिते निस्कवणे सचित्त वस्तू हेठां उपर ठतां अ
 सुऊतुं दान दीधुं वोहरबा वेला टली रद्या मत्सर लगे दान
 दीधुं देवा तणी बुद्धि पराई वस्तु धणीने अण कहे दीधी ॥
 अथवा आपणी करी दीधी ॥ अणदेवा तणी बुद्धि सुऊ
 तुं फेदी असुऊतुं कीधुं ॥ गुणवंत आवे जक्ति न साचवी
 अनेराई धर्म क्षेत्र सीदातां ठती शक्ति उदर्यां नही ॥ दीन
 खीन प्रते अनुकंपा दान दीधुं नही देतां वाख्युं ॥ बारमे अति
 धि संविजागव्रत विषइत्त ॥ अनेरोण ॥ १६ ॥ संलेखणा त
 णा पांच अतिचार ॥ इहलोए परलोए इहलोका संसप्प
 योगे परलोका संसप्पयोगे जीवया संसप्पयोगे मरणा सं
 सप्पयोगे कामजोगा संसप्पयोगे इह लोके धर्म तणा प्रजा
 व लगे राज रुद्धि जोग वंढ्या परलोक देव देवेंड चक्रवर्ति
 तणी पदवी वंढी सुख आवे जीववा तणी वांढ्या कीधी ॥
 दुःख आवे मरवा तणी वांढ्या कीधी कामजोग तणी वांढ्या
 कीधी संलेखणा व्रत विषइत्त ॥ अनेरोण ॥ १७ ॥ तपाचार
 बार भेः ठ बाह्य ॥ ठ अज्यंतर अणसण मुणोअरिया ॥
 अणसण जणी उपवासादिक पर्वतिधि तप न कीधो ऊणो
 दरी बे च्यार कवल ऊणा न उठया ॥ इव्य जणी सर्व वस्तु
 तणो संक्षेप न कीधो रस त्याग न कीधो कायाकलेश लो

चादिक कष्ट कस्यां नही ॥ संलीणता अंगोपांग संकोची
 राख्यां नही पचखाण जाग्यां पाटलो मगतो फेड्यो नही ॥ गं
 ठसही पक्वस्काण जाग्यो उपवास आंखिल नीवी कीधें मुखें
 सचित्त पाणि घाड्युं वमन हुन्न वाह्य तप व्रत विपश्च ॥ अ
 नेरो ॥ १८ ॥ अर्ज्यंतर तप पायठित्तं विणत्त ॥ सुधु प्राय
 च्छित्त पक्विज्युं नही आलोयण तणी सुधी टीप कीधी न
 ही ॥ सुधो तप पसाख्यो नही साते जेदे विनय न कीधो ॥ द
 श जेदे वैयावच न कीधो पंचविध सजाय न कीधो कपाय
 वोसराव्यो नही दुःखक्षय कर्मक्षय निमित्ते काजसग्न न
 कीधो शुक्लध्यान धर्मध्यान ध्यायां नही आर्त्तरौड ध्यान
 ध्यायां अर्ज्यंतर तपव्रत विपश्च ॥ अनेरो ॥ १९ ॥ वीर्या
 चार त्रण्य अतिचार ॥ अणगुही बल वीरियो मनवीर्य धर्म
 ध्यान तणें विपे उद्यम न कीधा पक्विकमणे देवपूजा धर्मा
 नुष्ठान दान शील तप ज्ञावना उती शक्ति गोपवी आलसे
 उद्यम न कीधो वेठां पडिकमणुं कीधुं रुडां खमासण न
 दीधां वीर्याचार तप विपश्च ॥ अनेरो ॥ २० ॥ पक्विसिद्ध
 णं करणे ॥ प्रतिपेध अन्नक्ष अनंतकाय महा परिग्रह जे
 कोइ प्राणातिपात मृपावाद अदत्तादान मैथुन परिग्रह क्रोध
 मान माया लोभ राग द्वेष कलह अभ्याख्यान पैशुन रति
 अरति परपरिवाद मायामृपावाद मिथ्यात्वसद्व्य ए अठार
 पापस्थानक मांही कीधां कराव्या अनुमोद्या होय, तथा दीव
 स कृत्य प्रतिक्रमण देवपूजादिक क्रिया नहि, जीवाजीवादिक
 सुक्ष्म विचार सद्व्या नहि आपणि कुमति लगे उत्सृत्रनी
 प्ररूपणा कीधि होय ए चिहुं प्रकारे जे कोइ अतिचार सुक्ष्म

बादर जाणतां अजाणतां हुज होय ते सवि हुं मन वचन का
याए करी मिठामिडकमं ॥११॥ एवंकारे श्रावक तणे धर्मे
सम्यक्त मूल बारव्रत एकसो चोवीस अतिचार मांहे अने
रो जे कोइ अतिचार पद्द दिवस मांहे सुद्धम बादर जाणतां
अजाणतां हुज होय ते सवि हुं मन वचन कायाए करी मिठामि
डकमं ॥ इति ॥

॥ अथ चैत्यवंदन अधिकार लिख्यते ॥

अथ श्री सीमंधरजिननुं लिख्यते.

श्रीमंधर परमात्मा शीवसुखना दाता ॥ पुष्क
लवई विजये जयो ॥ सर्व जीवना त्राता ॥ १ ॥ पूर्व वि
देह पुंमरीगणी ॥ नयरीए सोहे ॥ श्री श्रेयांस राजा ति
हां ॥ नविअणनां मन मोहे ॥ २ ॥ चौद सुपन नीरमल
जही ॥ सत्यकी राणी मात ॥ कुंशु अर जिन अंतरे ॥ श्री
मंधर जिन जात ॥ ३ ॥ अनुक्रमे प्रभु जनमीया ॥ वलि यो
वनमां पावे ॥ मात पीता हरखे करी ॥ रूखमणी परणा
वे ॥ ४ ॥ जोगवी सुख संसारनां ॥ संयम मन लावे ॥ मु
निसुव्रत नमी अंतरे ॥ दीक्षा प्रभु पावे ॥ ५ ॥ घाती कर्मनो
द्वय करी ॥ पाम्या केवलनाण ॥ वृषज लंठने शोभता ॥
सर्व ज्ञावना जाण ॥ ६ ॥ चोरासी प्रभु गणधरा ॥ मुनिवर
एकसो कोम ॥ त्रण ज्ञुवनमें जोवतां ॥ नही कोई एहनी
जोड्य ॥ ७ ॥ दस लाख कह्या केवली ॥ प्रभुजीनो परिवार
॥ एक समे त्रण कालना ॥ जाणे सर्व विचार ॥ ८ ॥ उ

दय पेढाल जिनांतरे ए ॥ आशे जिनवर सिद्धे ॥ जसविजय
गुरु प्रणमतां ॥ शुच वंठित फल लिद्ध ॥ ए ॥

अथ श्री सिद्धाचलजीनुं.

विमल केवल ज्ञान कमला ॥ कलित त्रिभुवन हि
तकरं ॥ सुर राज संस्तुत चरणपंकज ॥ नमो आदि जिनेश्व
रं ॥ १ ॥ विमल गिरिवर शृंगमंमण ॥ प्रवर गुण गणा नू
धरं ॥ सुर असुर किन्नर कोमि सेवित ॥ नमो ॥ २ ॥ कर
ती नाटिक किन्नरी गण ॥ गाये जिनगुण मनहरं ॥ निर्जरा
वलि नमे अहनिश ॥ नमो ॥ ३ ॥ पुंमरीक गणपति सि
द्धि सांधी ॥ कोमि पण मुनि मनहरं ॥ श्री विमल गिरीव
रं शृंग सिद्धा ॥ नमो ॥ ४ ॥ निज साध्य साधन सुर मुनि
वर ॥ कोमिनंत ए गिरीवरं ॥ मुगति रमणी वर्या रंगे ॥
नमो ॥ ५ ॥ पाताल नर सुर लोक मांहि ॥ विमलगिरी व
र तोपरं ॥ नही अधिक तीरथ तीर्थपति कहे ॥ नमो ॥ ६ ॥
इम विमल गिरीवर शिखर मंमण ॥ दुःख विहंमण ध्याइए ॥
निज सुद्ध सत्ता साधनार्थ ॥ परमज्योतिने पाइए ॥ ७ ॥ जीत मो
हकोह विठोह निद्धा ॥ परम पद स्थित जयकरं ॥ गिरीरा
ज सेवा करण तत्पर ॥ पद्मविजय सुद्धितकरं ॥ ८ ॥ इति ॥

॥ अथ श्री पंचपरमेष्ठि चैत्यवंदन लिख्यते ॥

वारं गुण अरिहत देव ॥ प्रणामिजे जावे ॥ सिद्ध आ
ठ गुण समरतां ॥ दुख दोहग जावे ॥ १ ॥ आचारजे गुण

ठत्रीस ॥ पचविश उवश्राय ॥ सताविस गुण साधुना ॥ ज
पतां सुख थाय ॥ अष्टोत्तरसय गुण मलीए ॥ एम समरो नव
कार ॥ धिरविमल पंमिततणो ॥ नय प्रणमे नित सारा ॥ ३ ॥ इति ॥

॥ अथ वीसथानक नाम चैत्यवंदन लिख्यते ॥

पहिले पद अरिहंत नमुं ॥ बिजे सरव सिद्ध ॥ त्री
जे प्रवचन मन धरो ॥ आचारज सिद्ध ॥ १ ॥ नमो धैरौणां
पांचमे ॥ पाठक गुण ठठे ॥ नमोलोए सबसाहुणां ॥ जे ठे
गुण गरीठे ॥ २ ॥ नमो नार्णस्स आठमे ॥ दरसणा मन
भावो ॥ विनय करो गुणावंतनो ॥ चारित्र पद ध्यावो ॥ ३ ॥
नमो बज्रवैद्य धारिणां ॥ तेरमें कीरीयांणं ॥ नमो तवस्स चो
दमे ॥ गोयम नमोजिणांणं ॥ ४ ॥ चारित्र झांन सुअस्सने
ए, नमो तीठस्स जाणी ॥ जिन उत्तम पद पद्यने, नमतां
होय सुख खाणी ॥ ५ ॥ इति श्री विसथानक नाम चैत्यवंदन ॥

अथ वीसथानक तपना काउसगनुं.

चोवीस पन्नर पीस्तालीसनो, ठत्रीशनो करीए ॥ दस
पचवीस सतावीसनो, काउसग्ग मन धरीए ॥ १ ॥ पंच स
मसठि दसवली, सितेरं नव पणविस ॥ बार अरुवीस लो
गस तणो, काउसग्ग धरो गुणीस ॥ २ ॥ वीस सतर इगव
न, छादशन पंच ॥ इणीपरे काउसग्ग जो करे, तो जाए न
व संच ॥ ३ ॥ अनुक्रमे काउसग्ग मन धरो, गुणी लेज्यो वी
स ॥ वीस थानक इम जाणीए, संकेपथी लेश ॥ ४ ॥ भाव

धरी मनमां घणोए, जो एक पद आराधे ॥ जिन उत्तम पद
पद्मने ॥ नमी नीज कारज साधे ॥ ५ ॥ इति संपूर्णम् ॥

अथ श्री परमात्मानुं लिख्यते.

परमेश्वर परमात्मा, पावन परमिष्ठ ॥ जयजय गुरु दे
वाधि देव, नयणों में दिष्ट ॥ १ ॥ अचल अकल अविकार सार,
करुणारस सिंधू ॥ जगती जन आधार एक, निःकारण बंधू
॥ २ ॥ गुण अनंत प्रभु ताहराए, कीमती कट्या न जाए ॥
राम कहे जिन ध्यानधी, चिदानंद सुख धाय ॥ ३ ॥ इति ॥
श्री संपूर्ण ॥ ६ ॥

अथ श्री जिनपूजानुं लिख्यते.

निजरूपे जिननाथके, इव्येपण तिमही ॥ नाम आ
पना जेदधी, प्रगट जग माही ॥ १ ॥ अध्यात्मधी जोमीए,
निखेपा च्यार ॥ तो प्रभु रूप समान ज्ञाव, पामे निरधार ॥
॥ २ ॥ पावन आत्मने कहे ए, जनम जरादिक दूर ॥ ते प्रभु
पूजा ध्यानधी, राम कहे सुख पूर ॥ ३ ॥ इति ॥

अथ श्री बीजनुं चैत्यवंदन लिख्यते.

द्विध धर्म जिणे उपदिश्यो, चोथा अजिनंदन ॥ बीजे
जनम्या ते प्रभु, जव इ.ख निकंदन ॥ १ ॥ द्विध ध्यान
तुम्हे परिहरो, आदरो दोय ध्यान ॥ २ ॥ परकाशुं सुमति
जिने, ते घवीया बीज दिन्न ॥ ३ ॥ दोय धवन राग हेष, तेह

ने नवि तजिए ॥ मुजपरे सीतल जिन कहे, बीज दिन सि
 व नजीए ॥ ३ ॥ जीवाजीव पदार्थनुं, करो नाण सुजाण ॥
 बीज दिने वासुपूज्य परें, लहो केवजनाण ॥ ४ ॥ निश्चय
 नय व्यवहार दोय, एकांत नग्रहीए ॥ अरजिन बीजे दिन
 चवी, इम जन आगल कहीए ॥ ५ ॥ वर्त्तमान चोवीसीए,
 इम जिन कळयाण ॥ बीज दिने केइ पामीया, प्रचु नाण
 निर्वाण ॥ ६ ॥ इम अनंत चोवीसीए ए, दुआ बहु कळयाण ॥
 जिन उत्तम पद पद्यने, नमतां होए सुख खाण ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री ज्ञानपंचमी चैत्यवंदन लिरूपते.

त्रिगमे बेठा वीरजिन, ज्ञांखे नविजन आगें ॥ त्रिकरण
 शुं त्रीहुं लोकजन, नीनुणो मन रागें ॥ १ ॥ आराहो नलि
 ज्ञातसैं, पांचम अजुआदी ॥ ज्ञान आराधन कारणे, एह
 ज तीथी निहाली ॥ २ ॥ ज्ञान विना पशु सारिखा, जाणो
 इणो संसार ॥ ज्ञान आराधनथी लह्यो, सिवपद सुख श्री
 कार ॥ ३ ॥ ज्ञान रहीत क्रीया कही, कास कुसुम उपमान
 ॥ लोकालोक प्रकास कर, ज्ञान एक परधान ॥ ४ ॥ ज्ञानी
 सासोसासमें, करे कर्मनो खेह ॥ पुर्व कोमी वरसां लगें,
 अज्ञाने करे तेह ॥ ५ ॥ देस आराधक क्रिया कही, सर्व आ
 राधक ज्ञान ॥ ज्ञान तणो महिमा घणो, अंग पांचमें जग
 वान ॥ ६ ॥ पंचमास लघु पंचमी, जावजीव उत्कृष्टी ॥
 पंच वरस पंच मासनी, पंचमी करो शुभ दृष्टि ॥ ७ ॥ ए
 कावनही पंचनोए, कानसगग लोगसकेरो ॥ नजमणुं करो

जावशुं, टाले नव फेरो ॥ ८ ॥ इणी परें पंचमी आराहिए
ए, आणी नाव अपार ॥ वरदत्त गुणमंजरी परें, रंगविज
य लहो सार ॥ ९ ॥ इति श्री संपूर्ण ॥ ९ ॥

॥ अथ अष्टमीनुं चैत्यवदन लिख्यते ॥

माहा शुद्धि आठमनें दिनें, विजया सुत जायो ॥ तिम
फागुण शुद्धि आठमें, संजव चवी आयो ॥ १ ॥ चैतर वदि
नी आठमे, जनम्या रूपन्न जिणंद ॥ दीक्षा पणा ए दिन
लही, हूआ प्रथम मुनि चंड ॥ २ ॥ माघव शुद्धि आठम दि
नें, आठ कर्म कस्थां दूर ॥ अजिनंदन चोथा प्रभु, पाम्या
सुख नरपूर ॥ ३ ॥ एहिज आठम कुजली, जनम्या सुम
ति जिणंद ॥ आठ जाति कलसें करी, न्हवरावे सुर इंद ॥ ४ ॥
जनम्या जेठ वदि आठमें, मुनिसुव्रत स्वामि ॥ नेमि असा
डशुद्धि आठमें, अष्टम गति पामी ॥ ५ ॥ श्रावणा वदिनि आ
ठमे, नमि जनम्या जग नाण ॥ तिम श्रावणा शुद्धि आठमें,
पासजीनुं निरवाण ॥ ६ ॥ ज्ञाड्वा वदि आठम दिने, च
विया स्वामी सुपास ॥ जिन उत्तम पद पद्मने ॥ सेवाथी
शिव वास ॥ ७ ॥ इति ॥

॥ अथ एकादशीनुं चैत्यवदन लिख्यते ॥

शासन नायक वीरजी ॥ प्रभु केवल पायो ॥ संघ
चतुरविध थापवा ॥ महसेन वन आयो ॥ १ ॥ माघव सी
त एकादशी ॥ सोमल ढीज यज्ञ ॥ इच्छूति आदे मळ्या ॥
एकादस विद्य ॥ २ ॥ एकादससें चन्नगुणा ॥ तेहनो परिवा

र ॥ वेद अरथ अवलो करे ॥ मन अजिमान अपार ॥ ३ ॥
 जीवादीक संशय हरी ए ॥ एकादश गणधार ॥ वीरे थाप्या
 वंदीए ॥ जिनशासन जयकार ॥ ४ ॥ मल्ली जन्म अर म
 ल्ली पास ॥ वर चरण विलासी ॥ रुषन्न अजित सुमति
 नमी ॥ मल्लि घनघाती विनासी ॥ ५ ॥ पद्मप्रभु शिववा
 स पास ॥ जव जवना तोमी ॥ एकादसी दिन आपणी ॥
 रुधि सघली जोनि ॥ ६ ॥ दस खेत्रे त्रीहुं कालनां ॥ त्रणसें
 कळ्याण ॥ वरस इग्यार एकादशी ॥ आराधो वर नाण
 ॥ ७ ॥ इग्यार अंग लखावीए ॥ एकादस पाठां ॥ पूंजणी
 ठवणी विंटीणी ॥ मसी कागल कांठां ॥ ८ ॥ अगीआर अ
 वृत ठांभवा ए ॥ वहो पद्मिमा अगीआर ॥ कृमाविजय जि
 नशासने ॥ सफल करो अवतार ॥ ९ ॥ इति ॥

॥ अथ तीर्थकरनी राशीनुं ॥

शांति नमी मल्ली मेण्ठे ॥ कुंथु अजित वृषंजाति ॥
 संजव अजिनंदन मिथुन ॥ धर्म करक सिंह सुमती ॥ १ ॥
 कर्न्या पद्मप्रभु नेमविर ॥ पास सुपास तुलाँए ॥ शशी वृ
 श्वर्क धन रुषन्नेव ॥ सुविधि शीतल जिनराय ॥ २ ॥ म
 करं सुवृत श्रेयांसने ॥ वारमा घंटमिने लील ॥ वीमल
 अनंत अरनामथी ॥ सुखीया श्री शुभ वीर ॥ ३ ॥ इति ॥

॥ अथ चण्डसें बावन गणधरनुं लिख्यते ॥

गणधर चोरंसी कल्या ॥ वज्रि पंचाणु ठेक ॥ दोय
 अधीक इगसंय गणा ॥ सोल अधीक संत एक ॥ १ ॥ स

त सुमतिने गणधरा ॥ इगसंय अधीका सात ॥ पंचांशुं
 त्रांशुं तथा ॥ अमशीइ इगंशीइ व्रात ॥१॥ ओहोतेंर ठासैंठ
 सर्गवैन ॥ पंचांस त्रेतालीश ॥ ठेंतीस पाँतीस कुंशुने ॥
 अर गणधर तेत्रीस ॥ ३ ॥ अम्विस अष्टादंश सुण्या ॥ न
 मी सतेंर गणधार ॥ एकादंश दशैं शिव गया ॥ वीरतेंणा
 अगीआर ॥ ४ ॥ रूपजादीक चौवीसना ए ॥ एक सहस
 सय च्यार ॥ अयीकेरा वावन कहा ॥ सर्व मली गणधार
 ॥ ५ ॥ अद्दय पद वरीया सवे ए ॥ सादी अनंत नीवास ॥
 करीए सुनचित वंदना ॥ जव लग घटमां सास ॥६॥ इति ॥

अथ रोहिणी तपनुं लिख्यते.

रोहिणी तप आराधीए, श्री सी वासूपूज्य ॥ दुःख दो
 हग दूरे टले, पूज्यक होये पूज्य ॥ १ ॥ पहेला कीजें वास
 खेप, प्रह उठीने प्रेम ॥ मध्याने करी धोतीयां, मन वचन
 काय खेम ॥ २ ॥ अष्ट प्रकारनी रचीए, पूजा नृत्य वाजीत्र
 ॥ जावे जावना जावीए, कीजें जन्म पवीत्र ॥ ३ ॥ त्रीहुं
 कालें लेइ धूप दीप, प्रभु आगल कीजें ॥ जिनवर केरी नग
 तीसुं, अवीचल सुख लीजें ॥ ४ ॥ जिनवर पूजा जिन स्त
 वन, जिननो कीजें जाप ॥ जिनवर पदने ध्याइए, जीम ना
 वें संताप ॥५॥ कोरु कोरु गुण फल दीए, उत्तर उत्तर जेद ॥
 मान कहे एवीध करो, ज्युं होय नवनो ठेह ॥ ६ ॥ इति ॥

अथ गौतमस्वामीनुं चैत्यवदन.

वीरुद धरी सर्वज्ञनुं, जिन पासैं आवे ॥ मधुरे वयण
 शुं वीरजी, गौतम बोलावे ॥ १ ॥ पंचभूत मांही थकी, ए
 नपजें वीणसैं ॥ वेद अरथ विपरीतथी, कहो किम नव तर
 से ॥ २ ॥ दान दया दम त्रिनु पदे ए, जाणे तेदज जीव ॥
 ज्ञानविमल धन आतमा, सुख चेतना सदैव ॥३॥ इति ॥

अथ मौनएकादशीनुं चैत्यवंदन.

शासन नायक जग जयो, वर्द्धमान जग ईश ॥ आत
 म हितने कारणे, प्रणामु परम मुनीस ॥ १ ॥ षट् परवी जि
 णे वर्णवी, तेहमां अधिकी जेह ॥ एकादशी सम को नही,
 आराधो गुण गेह ॥ २ ॥ मागशिर शुदि एकादशि, आराधो
 शिव वास ॥ कड्याणक नेत्र जिन तणां, एकसोने पंचास ॥
 ॥३॥ महायस सर्वानुभूति श्रीधर, नमि मल्लि अरनाथश ॥
 स्वयंभ्रज देवश्रुत उदय, मल्लियो शिवपुर वास ॥ ४ ॥ अ
 कलंक शुनंकर सप्तनाथ, ब्रह्मैड गुण गांगीक ॥ संप्रति
 मुनि विशिष्ट जिन, पाम्या पुन्यनी नीक ॥ ५ ॥ सुमृड
 व्यक्त कलासत, अरण योग अयोग ॥ परम सुधारति नि
 केस तेमए, पाम्या शिव संयोग. २२ ॥ ६ ॥ सर्वार्थ हरिज
 मगधाधिप, प्रयच्छ अहोत्र मजसिंह ॥ दिन रुकधनंद
 पौषध तथा, जपतां सफली जीह ॥ ७ ॥ प्रजंब चारित्र
 निधी प्रसम राजित, स्वामि विपरीत प्रसाद ॥ ४ ॥ अथ
 टित ब्रह्मैड रुषज चंड, समस्थां शिव आश्वाद ॥ ८ ॥ द
 यांत अजिनंदन रत्नेसर, साम कोष्ठ मरुदेक प्रतिपार्श्व
 १७ ॥ नंदिषेण व्रतधर निर्वाण तथा, आपे शिव सुख आ

श ॥ ए ॥ सौड्यं त्रिविक्रम नारसिंह १ ए, हेमात संतोषीत
 कामनाथ २० ॥ मुनिनाथ चंडदाह विलादित्य २१, मलियो
 शिवपुर साथ ॥ १० ॥ अष्टाहिक वणिक उदय ज्ञान २२, त
 मोकंद सायकाह खेमंत २३ ॥ निर्वाणी रविराज प्रथम २४,
 नमतां डखनो अंत ॥ ११ ॥ परुर्वास अवबोध विक्रम २५,
 स्वशांतिहर देवनंदि केश २६ ॥ महामृगेंड असोचित धर्म २
 २७, सन्नारो नाम निवेश ॥ १२ ॥ अश्वबृंद कुटलिक वर्ड
 मान २८, नंदिकेश धर्मचंड विवेक २९ ॥ कलापक विसोम
 अरणनाथ ३०, समखा गुण अनेक ॥ १३ ॥ त्रणपदे त्रण चोवि
 सीत, पदेपदे कोठो जाण ॥ चोथा पदमां जावना, भाराघो
 गुण खाण ॥ १४ ॥ दोढसो कड्याणक तणो, गुणणो ए मनो
 हार ॥ चित आणीने आदरो, जिम पामो जवपार ॥ १५ ॥
 जिनवर गुणमाला पुण्यनी ए प्रनाला, जे शीव सुख रसा
 ला पामीए शुविशाला ॥ जिन उत्तम शुणीजे पाद तेहना
 नमिजे, निजरूप समरिजे शिवलक्ष्मी वरिजे ॥ १६ ॥ इति ॥

अंतरीक पार्श्वनाथनुं चैत्यवंदन.

प्रभु पासजी ताहरुं नाम मीतुं, त्रीलोकमां एटलुं
 सार दीतुं ॥ सदा समरतां सेवतां पाप नातुं, मन माहरे
 ताहरुं ध्यान वेतुं ॥ १ ॥ मन तुम पास वसे रात दीवसे,
 मुख पंकज नीरखवा हंस हीसे ॥ घन ते घमी जे घमी न
 यण दीसे, जज्ञी जगति भावे करी बीनविषे ॥ २ ॥ अहो
 एह संसार ठे डःख दोरी, इंजालमां चित लागी ठगोरी ॥
 प्रभु मानीए विनती एक मोरी, मुज तार तुं तार बलीहार

तोरी ॥ ३ ॥ सही सुप्र जंजालमां संग मोह्यो, घनीआल
 मां काल रमतो न जोयो ॥ मुधा एम संसारमां जन्म खो
 यो, अहो घृत तणे कारणे जल विलोयो ॥ ४ ॥ एतो भ्रम
 लोके सुवा भ्रांति धायो, जइ सुकतणी तंतु मांहे नरायो ॥
 सुके जंबु जाणी ग्रने दुःख पायो, प्रभु लालचे जीवने ए
 म वाह्यो ॥ ५ ॥ नम्यो भ्रम चुट्यो रम्यो कर्म नारी, द
 याधर्मनी वात नवी वीचारी ॥ तोरी नम्र वाणी परम
 सुखकारी, तीहुं लोकना नाथ नवी संनारी ॥ ६ ॥ विषय
 वेलनी सेलनी करी जाणी, नजी मोह तृष्णा तजी तोरी
 वाणी ॥ एवो नजो नुंडो नीज दास जाणी, प्रभु राखीए
 बांहनी गह प्राणी ॥ मारा विविध अपराधना कोंड सहीए,
 प्रभु सरणे आव्यातणी लाज वहीए ॥ वली घणी घणी वि
 नति एम कहीए, मुज मानस परमहंस रहीए ॥७॥ इति ॥

कलस.

कृपा मूर्ति पार्श्वस्वामी मुगति गामी धाश्ये । अति न
 क्ति नवे विपत जावे तास संपती पाइए ॥ प्रभु महिमा सा
 गर गुण वैरागर पास अंतरिक जे स्तवे । तस सकल मंगल
 जयजयारव आनंदवर्धन विनवे ॥१॥ इति ॥

श्री संखेश्वर पार्श्वजिन स्तोत्र.

ॐ नमः पार्श्वनाथाय । विश्व चिंतामणीयते ॥ ह्रीं धर
 णां वैरोद्या । पद्मादेवी युतायते ॥ १ ॥ शांति तुष्टि महा
 पुष्टि । धृति कीर्ति विधायिने ॥ ॐ ह्रीं ध्वद् व्याल वैताल ।
 सबाधिव्याधिनाशने ॥ २ ॥ जया जिताख्या विजया ।

रूपापरा जितयान्वित ॥ दिशापाल त्रैर्यद्वै । विद्यादेवी
 निरन्वितः ॥ ३ ॥ ॐ असिआजसायनम । स्तत्रस्त्रैलोक्य
 नाथतां ॥ चतुःपष्टि सुरैश्चस्ते । नापंते तत्र चामरैः ॥ ४ ॥
 श्री संखेश्वर मंडन । पार्श्व जिन प्रणत कल्पतरु कल्प ॥
 चूरय ड्रष्ट व्रातं ॥ पुरयमे वांठितं नाथ ॥ ५ ॥ इति ॥

ग्रहशांति स्तोत्र.

जगद्गुरुं नमस्कृत्य । श्रुत्वा सद्गुरु नापितं ॥ ग्रह
 शांतिं प्रवक्ष्यामि । लोकाना सुख हेतवे ॥१॥ जिनेद्वैः खेच
 रा ज्ञेयाः । पूजनीया विधि क्रमात् ॥ पुष्पैर्विलेप नैर्घूपै । नै
 वेद्यै स्तुष्टि हेतवे ॥२॥ पद्मप्रज्ञस्य मार्त्तम् । श्वश्र्वश्च प्रज्ञस्य च ॥
 वासुपूज्ये ऋमि पुत्रो, बुधोऽप्यष्टौ जिनेषु च ॥ ३ ॥ विम
 लानंत धर्मारः ॥ शातिर्कुशुर्नमिस्तथा । वर्द्धमान जिने
 षस्य । पाद पद्मे बुधं न्यसेत् ॥४॥ ऊपनाजित सुपार्श्वी श्वा
 निनंदन शीतलौ ॥ सुमतिः संनवः स्वामी । श्रेयांसश्च वृह
 स्पति ॥ ५ ॥ सुविधि. कथितः शुक्र. । सुव्रतश्च शनैश्वरः ॥
 नेमिनाथो नवेद्वाहुः । केतू श्री मद्धि पार्श्वयोः ॥ ६ ॥ ज
 न्म लग्नेच राशौच । यदा पीडंति खेचरा ॥ तदा संपूजये
 ष्मिन् । खेचरैः सहितान् जिनान् ॥ ७ ॥ पुष्प गंधादि
 निघूपै । नैवेद्य फल संयुतैः ॥ वणं सहश दानैश्च । वस्त्रैश्च
 दक्षिणान्विते ॥ ८ ॥ ॐ आदित्य सोम मंगल । बुध गुरु
 शुक्राः शनिश्चरो राहुः ॥ केतु श्री प्रमुखाः खेटा । जिनपति
 पुरतोव तिष्ठन्तु ॥ ९ ॥ इति नष्टित्वा पंचवर्षै. कुसुमाललि
 क्तेपः ॥ जिनानामग्रतः स्थित्वा, ग्रहाणा तुष्टि हेतवे ॥ नम

स्कार शतं नक्त्या । जपेदष्टोत्तरं सुधी ॥ १० ॥ जप्त्वाहु
 रुवाचेदं, पंचम श्रुतकेवली ॥ विद्या प्रवादतः पूर्वा । अद्दशां
 ति विधि श्रुतं ॥ १४ ॥ इति ॥

परमेष्ठी स्तोत्र.

ॐ परमेष्ठी नमस्कारं, सारं नव पदात्मकं ॥ आत्मरक्षा
 करं वज्रं, पंजरान्यस्मराम्यहं ॥ १ ॥ ॐ नमो अरिहंताणं,
 शिरस्कं शिर शिस्थितं ॥ ॐ नमो सिद्धाणं, मुखे मुख पटंब
 रं ॥ २ ॥ ॐ नमो आयरियाणं, अंगरक्षातिशायनी ॥ ॐ न
 मो उवक्ष्याणं, आयुधं हस्तयोर्दृढं ॥ ३ ॥ ॐ नमोलोएस
 वसाहुणं, मोचके पादयोशुभ्रे ॥ एसो पंच नमुक्कारो, सिद्धा
 वज्रमयीतले ॥ सद्य पावप्पणासणो, वप्रौवज्र जयोर्विहि ॥
 मंगलाणंच सवेसिं, खादि रांगार खातिका ॥ ५ ॥ स्वाहा तं
 च पदं ज्ञेयं, पढमं हवइ मंगलं ॥ वप्रोपरि वज्रमयं, पिधानं
 देह रक्षणे ॥ ६ ॥ महाप्रन्नव रक्षेयं, कुक्षेपइव नाशिनी ॥
 परमेष्ठी पदोद्भुता, कथिता पूर्वसूरिभि ॥ ७ ॥ यश्चेवं कुरुते
 रक्षां, परमेष्ठी पदैःसदा ॥ तस्य नस्यादृजये व्याधि, राधि
 श्वापि कदाचनं ॥ ८ ॥ इति ॥

पंचषष्टि यंत्र स्तोत्र.

आदौ नेमिजिनं नौमि, संनवं सुविधिं तथा ॥ धर्मना
 थं महादेवं, शांतिशांतिकरं सदा ॥ १ ॥ अनंतं सुव्रतं नक्त्या, न
 मिनाथं जिनोत्तमं ॥ अजितं जितकंदर्पं, चंचंचं शमप्रन्नं ॥ २ ॥
 आदिनाथं महादेवं, सुपार्श्वं विमलंजिनं ॥ मल्लिनाथ गुणो

पेतं, धनुषां पंचविंशति ॥३॥ अरनाथं महावीरं, सुमतिंच
जगद्गुरु ॥ श्रीपद्मप्रज्ञ नामानां, वासुपूज्यं सुरैर्नतं ॥ ४ ॥
शीतलं शीतलं लोके, श्रेयांसं श्रेयसे स्तवा ॥ कुंथुनाथंच वामेयं,
श्री अन्निनंदन विष्णु ॥ ५ ॥ जिनानां नामज्जिर्वदं, पंचपष्टि
समुद्भवं ॥ यंत्रोयंराजते यत्र, तत्र सौख्यं निरंतरं ॥ ६ ॥
यस्मिन् गृहे महान्त्या, यत्रोयं पुज्यते बुधैः ॥ जूतप्रेतपी
शाचाद्यै, र्चयं तत्र न विद्यते ॥ ७ ॥ सकल गुण निधानं यं
त्रमेनं विशुद्धं । हृदय कमल कोशे धीमतां ध्येय रूपं ॥
श्री जयतिलक गुरु सूरी राजस्य शिष्यो । वदति सुख
निधानं मोक्ष लक्ष्मी निवासं ॥ ८ ॥ इति ॥

॥ अथ श्रीचंद्रकेवलीना रासमांथी त्रैत्यवंदन ॥

अरिहंत नमो जगवंत नमो, परमेश्वर जिनराज न
मो ॥ प्रथम जिणेश्वर प्रेमे पेखत, सिद्धां सघलां काज नमो
॥ अ० ॥ १ ॥ प्रभु पारंगत परम महोदय, अविनाशी अकलं
क नमो ॥ अजर अमर अजुत अतिशय निधि, प्रवचनजल
धिर्मयंक नमो ॥ अ० ॥ २ ॥ तिहुयण जवियण जणमण वंठि
य, पूरण देव रत्ताल नमो ॥ ललिजलि पाय नमुं हुं जाले,
करजोमी त्रिकाल नमो ॥ अ० ॥ ३ ॥ सिद्ध बुद्ध तुं जगज
न सज्जन, नयनानदन देव नमो ॥ सकज सुरासुर नरवर
नायक, सारे अहनिस्सि सेव नमो ॥ अ० ॥ ४ ॥ तुं तिर्यकर
सुखकर साहिब, तूं निःकारण वंधु नमो ॥ शरणागत ज
विनें हितवत्सल ॥ तूंही कृपारस सिधु नमो ॥ अ० ॥ ५ ॥
केवलज्ञानादर्शो दर्शित, लोकालोक स्वज्ञाव नमो ॥ ना

सितं सकल कलंक कलुषगण, उरित उपश्व ज्ञाव नमो ॥
 अ० ॥ ६ ॥ जग चिंतामणी जगगुरु जग हित, कारक ज
 गजन नाथ नमो ॥ घोर अपार ज्ञवोदधि तारण, तूं शिव
 पुरनो साथ नमो ॥ अ० ॥७॥ असरण सरण नीराग निरं
 जन, निरुपाधिक जगदीस नमो ॥ बोधि दीप्त अनोपम दा
 नेशर, ज्ञानविमल सूरिश नमो ॥ अ० ॥ ८ ॥ इति ॥

गौतमाष्टक चैत्यवंदन प्रारंभ.

राग प्रज्ञाती.

मात पृथ्वी सुत प्रात ऊठी नमो, गणधर गौतम नाम
 गेले ॥ प्रह समे प्रेमशुं जेह ध्यातां सदा, चढती कला होय
 वंश वेले ॥ मा० ॥ १ ॥ वसुचूति नंदन विश्व जन वंदन,
 उरित निकंदन नाम जेनुं ॥ अज्ञेद बुद्धे करी ज्ञविजन जे
 ज्ञजे, पूर्ण पोते सही जाग्य तैनुं ॥ मा० ॥ ३ ॥ सुरमणि जेह
 चिंतामणि सुरतरु, कामित परण कामधेनु ॥ तेह गौतमनुं
 ध्यान हृदये धरो, जेह अकी अधिक नहि महात्म्य केनुं ॥
 ॥ मा० ॥ ३ ॥ प्रणव आदे धरी माया बीजे करी, स्वमुखे
 गौतम नाम ध्याये ॥ कोरु मन कामना सफल वेगे फले,
 विघन वैरी सेवे दूर जाये ॥ मा० ॥ ४ ॥ ज्ञान बलने जस
 सकल सुख संपदा, गौतम नामथी सिद्धि पामे ॥ अखंरु
 प्रचंरु प्रताप होय अवनिमां, सुरनर जेहने शीश नामे ॥
 मा० ॥ ५ ॥ उष्ट दूरे टले स्वजन मेलो मले, आधि उपाधिने
 व्याधि नासे ॥ चूतनां प्रेतनां जोर ज्ञाजे बली, गौतम नाम
 जपतां उद्धासे ॥ मा० ॥ ६ ॥ तीर्थ अष्टापदे आप लब्धे जइ,

पत्ररसे त्रणने दिस्क दीधी ॥ अठम पारणे तापस कारणे,
 क्षीर लब्धे करी अखुट कीधी ॥ मा० ॥ ७ ॥ वरस पंचास
 लगे गृहवासे वस्या, वरस वली त्रीस करी वीर सेवा ॥
 बार वरसां लगे केवल जोगव्युं, जक्ति जेहनी करे नित्य देवा
 ॥ मा० ॥ ८ ॥ महियल गौतम गोत्र महिमा निधि, गुणानि
 धि रिद्धि ने सिद्धिई ॥ उदय जस नामथी अधिक लीला
 लहे, सुजस सोजाग्य दोलत सवाई ॥ मा० ९ ॥ इति ॥

अथ श्री संखेश्वर पार्श्वजिननोठंद लिख्यो वे.

सेवो पास संखेश्वरो मन शुद्धे, नमो नाथ निश्चे करी
 एक बुद्धे ॥ देवी देवलां अन्यने शुं नमो ठो, अहो ज्ञव्य लो
 को जुला कां नमो ठो ॥ १ ॥ त्रीलोकना नाथने शुं तजो ठो,
 पढ्या पासमां भूतमाने कां ज्ञजो ठो ॥ सुरधेनु वंमि अ
 जाने शुं अजो ठो, महापंथ मुकी कुपंथे ब्रजो ठो ॥ २ ॥ त
 जे कोण चिंतामणी काच माटे, ग्रहे कोण रासजने हस्ती
 साटे ॥ सुरद्रुम उपादि आक कुण वावे, महामूढ ते आकुला
 अंत पावे ॥ ३ ॥ किहां कांकारोने किहा मेरु शृंग, किहां के
 मरीने किहा ते कुरंगं ॥ किहा विश्वनाथं किहां अन्य देवा,
 ऋरो एक वित्ते प्रजु पास सेवा ॥ ४ ॥ पूजो देव प्रजावती
 प्राणनाथं, सहू जीवने जे करे ठे सनाथं ॥ महातत्व जाणी
 सदा जेह ध्यावे, तेदना छल द रिद्धि दृष्टे पलावे ॥ ५ ॥ पा
 मी मानुषोने वृथा कां गमो ठो, कुतिले करी देहने का दमो
 ठो ॥ नदी मुक्ति वासं विना वीतरागं, ज्ञजो जगवंतं तजो
 दृष्टिरागं ॥ ६ ॥ उदेरत्न ज्ञाखें सदा हेत आणी, क्या

ज्ञाव कीजे प्रभु दास जाणी ॥ आज माहरे मोतीमें मेह
वूठ्या, प्रभु पास संखेश्वरो आप तूठ्या ॥७॥ इति ॥

॥ अथ श्रीपार्श्वजिनस्तोत्र लिख्यते ॥

कल्याण केलि सद्नाय नमो नमस्ते, श्रीमत्सरोज
वदनाय नमो नमस्ते ॥ रागारिवार कदनाय नमो नमस्ते,
वज्रनिराम रदनाय नमो नमस्ते ॥ १ ॥ अंनोधराज कर
णाय न० ॥ लोकातिरिक्त चरणाय न० ॥ संसार वार्द्धि
तरणाय न० ॥ त्रैलोक्य सार शरणाय न० ॥ २ ॥ सन्निर्मि
तांहि महनाय न० ॥ रागोरु दारुदहनाय न० ॥ विघ्नस्त
कृत्स्न कुहनाय न० ॥ पुण्यडुमालि गहनाय ॥ न० ॥ ३ ॥
संसार ताप शमनाय न० ॥ निर्दाह्य दाह दमनाय न० ॥
सुव्यक्त मुक्ति गमनाय न० ॥ रूपाग्निभूत कमनाय न० ॥
॥ ४ ॥ पापौघपाशुपवनाय न० ॥ सेवा परत्रि जुवनाय
न० ॥ क्रोधांशु शुक्लणि वनाय न० ॥ संसृत्यु दन्वदवनाय
॥ न० ५ ॥ नेत्राग्निभूत कमलाय न० ॥ शक्रचिंतां ह्रिय
मलाय न० ॥ निर्नाशिता खिलमलाय न० ॥ पद्मोद्धसत्प
रिमलाय न० ॥ ६ ॥ श्रीअश्वसेन तनयाय न० ॥ सर्वाङ्गुतैक विन
याय न० ॥ विख्यात निश्चितनयाय न० ॥ निर्णीत चूर्युपन
याय न० ॥ ७ ॥ श्रीसंघ हर्ष सुविनेयक धर्मसिंह । पादारवि
दमबुलिणमुनि रत्नसिंहः ॥ पार्श्व प्रभोर्भगवतः परमं पवि
त्रं । स्तोत्रंचकार जनतान्निमतार्थ सिद्धये ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री महावीरजिन वंद लिख्यते.

सेवो वीरने चित्तमां नीत्य धारो, अरि क्रोधने मनधी
दूर वारो ॥ संतोष वृत्ती धरो चित्तमांहि, राग द्वेषधी दूर धा
ने उगंहि ॥१॥ पढ्या मोहना पासमां जेह प्राणी, शुध त
त्त्वनी वात तेणे न जाणी ॥ मनु जन्म पामी वृथा कां गमो ठो,
जिनमार्ग वंझी चूला कां जमो ठो ॥२॥ अलोत्ती अमानी
नीरागी तजो ठो, सलोत्ती समानी सरागी जजो ठो ॥ ह
रीहरादी अन्यधी शुं रमो ठो । नदो गंग मूकी गलीमा प
फो ठो ॥३॥ केइ देव हाथे असि चक्र धारा, केइ देव घाले
गले रुंढमाला ॥ केइ देव उठंगे राखे ठे वामा, केइ दे
वे साथे रमे वृंद रामा ॥४॥ केइ देव जपे लेई जपमाला,
केइ मांस जंझी महा वीकराला ॥ केइ योगणी जोगणी जो
ग रागे, केइ रुझणी वागनो होम मागे ॥५॥ ईसा देव देवी
तणी आश राखे, तदा मुक्तिना सुखने केम चाखे ॥ जदा
लोत्तना थोकनो पार नाव्यो, तदा मधनो बीडुत्त मन जा
व्यो ॥६॥ जेह देवला आपणी आश राखे, तेह पीमने
भन शुं खेय चाखे ॥ दीन हीननी जरीर ते केम जाले,
फुटी ढोल होए कहो केम वाजे ॥७॥ अरे मूढ आता जजो
मोक्ष दाता, अलोत्ती प्रचुने जजो वीश्वख्याता ॥ रत्न चिं
तामणी सारीखो एह साचो, कलंकी काचना पिंमशुं सत
राचो ॥८॥ मंद बुद्धिं जेह प्राणी कहे ठे, सवी धर्म एकत्व
चूनो जमे ठे ॥ कीहा सर्पपाने कीहां मेरु धीरं, कीहां कायरा
ने कीहां शूरवीरं ॥९॥ कीहां स्वर्णभानं कीहां कुंजखंमं, कीहां
कोइवाने कीहां खीरमंमं ॥ कीहां खीर सिंधु कीहां क्षार नोरं,

कीहां कामधेनु कीहां ढाग खीरं॥१०॥ किहां सत्यवाचा कहां
 कूडवाणी, कीहां रंक नारी कीहां राय राणी ॥ कीहां नारकीने
 कीहां देव जोगी, कीहां इंद्र देही कीहां कुष्ट रोगी ॥ ११ ॥
 कीहां कर्मधाती कीहां कर्मधारी, नमो वीरस्वामी नजो
 अन्य वारी ॥ जिसी सेजमां स्वप्नधी राज्य पामी, राचे मंद
 बुद्धि धरी जेह स्वामी ॥ १२ ॥ अथीर सुख संसारमां मन
 माचे, ते जना मुढमां श्रेष्ठ शुं इष्ट ठाजे ॥ तजो मोह माया ह
 रो दंन रोसी, सजो पुन्य पोसी नजो ते अरोसी ॥ १३ ॥
 गती च्यार संसार अपार पांमी, आव्यो आशा धारी प्रभु पा
 य स्वामी ॥ तुंही तुंही तुंही प्रभु पर्म रागी, नव फेरनी श्रुं
 खला मोह नागी ॥ १४ ॥ मानीए वीरजी अर्ज ठे एक मो
 री, दीजें दासकुं सेवना चरण तोरी ॥ पुन्य उदय हुं गुरु
 आज मेरो, वीवेके लह्यो में प्रभु दर्श तेरो ॥ १५ ॥ इति॥

॥ अथ श्री गौतमाष्टकबंद लिख्यते ॥

वीर जिणेसर केरो शीष, गौतम नाम जपो निसदीसा॥
 जो कीजे गौतमनुं ध्यान, तो घर वीलसें नवें निधान ॥१॥
 गौतम नामे गीरिवर चर्म, मनवांछित हेजा संपडे ॥ गौत
 म नामें नावें रोग, गौतम नामें सर्व संजोग ॥२॥ जे वैरी
 वीरुआ वंकमा, तस न मे नावें दूकमा ॥ नूत प्रेत नवी म
 रें प्राण, त गौतमनां करुं वखाण ॥ ३ ॥ गौतम नामें नि
 रमल दाय, गौतम नामे वाधे आय ॥ गौतम जिनशासन
 सीणगार, गौतम नामें जय जयकारा॥४॥ जाल दाल सुरहा
 घृत गोल, मनवांछित कापम तंबोल ॥ धरुं घरणी नीरमल

चीत, गौतम नामे पुत्र वीनीत ॥ ५ ॥ गौतम उदयो
 अवीचल ज्ञाण, गौतम नाम जपो जग जाण ॥ मोटां मंदि
 र मेरु समान, गौतम नामे सफल विहाण ॥ ६ ॥ घर मय
 गल घोडानी जोरु, वारु पहेचे वंठित कोरु ॥ महीयल
 माने मोटा राय, जो त्रुठे गौतमना पाय ॥ ७ ॥ गौतम प्र
 णम्यां पातक टले, उत्तम नरनी संगत मले ॥ गौतम नामे
 निरमल ज्ञान, गौतम नामे वाधे वान ॥ ८ ॥ पुन्यवंत अथ
 धारो सहु, गुरु गौतमना गुण ठे बहु ॥ कहे लावण्यसमय
 करजोरु, गौतम त्रुठे संपति कोरु ॥ ९ ॥ इति. ॥

अथ वीस विहरमाननुं चैत्यवंदन.

पहेला श्रीमधर नमो, बीजा जुगमंघर ॥ वाहुजिन
 त्रिजा नमो, सुवाहु सुखकर ॥ १ ॥ सुजात जीन पंचमा,
 स्वयंप्रभु जिन ठठा ॥ रूपज्ञानन जिन सातमा, अनंतवीर
 ज जिन दीठा ॥ २ ॥ सूरप्रभु नवमा नमो, दशमा देववि
 साल ॥ वज्रंधर जिन इग्यारमा, चंज्ञानन दयाल ॥ ३ ॥ चं
 द्वाहु जिन तेरमा, चउदमा जुजंगनाथ ॥ इश्वरस्वामी प
 नरमा, नेमी प्रभुनो करो साथ ॥ ४ ॥ वीरसेन जिन सतरमा,
 महाजइ जिनराज ॥ देवजसा उगणीसमा, अजितवीरज
 महाराज ॥ ५ ॥ जंवूद्वीपे च्यार जिन, घातकीखंमे आठ ॥
 पुष्कराळें आठ जिन, नमतां दोय नित गठ ॥ ६ ॥ ए वीसे
 जिन वंडीए, वैरमान जगदीस ॥ पूजो प्रणमो प्रेमशुं, धरो
 ध्यान नित दीस ॥ ७ ॥ घन ते देश नगर पुरी, जिहां विच
 रे जिनराज ॥ जिवि जीवने प्रतिबोधता, सारे भातम काज

॥ ८ ॥ अनुजव रसमधिं देशनां, स्यादवाद समुदाय ॥ सत्ता
धर्म प्रकासता, डुरगति डुःख पलाय ॥ ९ ॥ जिन उत्तम पद
रूपनी ए, निस दीन करो सेवा ॥ अमीकुमर एणी परे ज
णे, मौकू तणां सुख लेवा ॥ १० ॥ इति ॥

अथ १४ तीर्थकरनुं चैत्यवंदन.

ऋषज अजित संजव नमो, अन्निनंदन जिनराज ॥
सुमंती पदम सुपास जिन, चंडप्रभु महाराज ॥ १ ॥ सुवि
धि शीतल श्रेयांस जिन, वासुपूज्य सुख वास ॥ विमल अ
नंत श्रीधर्म जिन, शांतिनाथ पूरे आश ॥ २ ॥ कुंधु अर म
द्धि जिन, मुनीसुव्रत जगनाथ ॥ नमी नेमी पारस वीर,
ए सांचो शिवपुर साथ ॥ ३ ॥ डव्य चावथी सेवीये, आ
णी मन उद्धास ॥ आतम नीर्मल कीजीये, जिम पामी
जे सिववास ॥ ४ ॥ एम चोवीस जिन समरतां ए, पोचे म
ननी आश ॥ अमीकुमर एणी परे जणे, ते पामे लील
वीलांस ॥ ५ ॥ इति चैत्यवंदन संपूर्ण ॥

अथ श्री स्तुतियो प्रारंभः

अथ एकादशीनी स्तुति.

श्री जगनेमिर्बजाषे जलशयसविधे स्फूर्तिमेकादशी
यां, माद्यन्मोहाव निड प्रशमनविशिखः पंचबाणार्चिर
र्षीः ॥ मिथ्यात्वध्वांतवांतौ रविकरनिकर स्तीब्रलोन्नाड्विज्जं,
श्रेयस्तत्पर्ववःस्तात् शिवसुखमितिवा सुव्रतश्रेष्ठिनोन्नूत्

॥ १ ॥ इंडैरत्रमन्निर्मुनिपगुणरसास्वादनानंदपूर्णे, दी
व्यन्निःस्फारहारैर्ललितवरवपुर्यष्टिनिःस्वर्वधून्निः ॥ साई
कड्याणकौघो जिनपतिनवतेर्विडुन्नूतेड संख्यो, घस्त्रे य
स्मिन् जगेतन्नवतुसुन्नविना पर्वे सन्नर्महेतुः ॥ १ ॥ सिद्धं
ताब्धिप्रवाहः कुमत जनपदान् प्लावयन् यः प्रवृत्तः, सिद्धि
द्वीपं नयन्वी धनमुनि वणिजः सत्य पात्र प्रतिष्ठान् ॥ एका
दश्यादि पर्वे डमणि मतिदिशन् धीवराणां महर्घ्यं, सन्यायां
न्नश्च नित्यं प्रवितरतुसनः स्वप्रतीरे निवासं ॥ ३ ॥ तत्पर्वो
द्यापनार्थं समुदित सुधियां शंभु संख्या प्रमेया, मुत्कृष्टां व
स्तुवीथि मन्नयद सद्ने प्राञ्जती कुर्वताता ॥ तेषा सव्याह
पादैः प्रलपित मतिन्निः प्रेत नूतादिनिर्वा, डुष्टैर्जन्यं त्वज
न्यं हरतु हरि तनु न्यस्त पटाविकाख्या ॥ ४ ॥ इति. ॥

अथ श्रीमंधरजिननी लिरव्यते.

श्री सिमंधर जिनवर, सुखकर साहेव देव ॥ अरिदंत
सकलनी, नाव धरी करु सेव ॥ सकल आगम पारक, गण
घर ज्ञापीत वाणी ॥ जयवंती आणा, ज्ञानविमल गुण
खाणि ॥ १ ॥ इति. ॥

अथ श्रीमंधरजिननो.

श्री सिमंधरदेव सुहंकर, मुनि मन पंकज हंसाजी ॥
कुंधु अरजिन अंतर जनम्या, तिहुअण जस परसस्याली ॥
सुवत नमी अतर वरी दिहा, शिहा जगत नीरासेंजी ॥
उदय पेढाल जिनांतरमां प्रभु, जाम्ये शिव बहु पासेजी

॥ १ ॥ ३१ वत्तीस द्ध चउसठि द्ध चउसठि मलिया, इगस
 यसठि उक्किठाजी ॥ ४ चउ ८ अरु ८ अरु मली मध्यम का
 लें, वीस जिनेश्वर दिठाजी ॥ १ दो ४ चउ ४ ज्यार जघन्य
 दस जंबु, धाइ पुकर मोऊरे जी ॥ पूजो प्रणमो आचारां
 गें, प्रवचनसारउद्धरें जी ॥ ३ ॥ सिमंधर वर केवल पामी,
 जिनपद खवण निमित्तें जी ॥ अर्थनी देशान वस्तु निवेशन,
 देता सुणत विनित्तें जी ॥ द्वादश अंग पूरवयुत रचियां, ग
 णधर लब्धी विकसिया जी ॥ अपङ्गवसिय जिनागम वं
 दो, अह्वर पदना रसिया जी ॥ ३ ॥ आणा रंगी समकित
 संगी, विविध जंग व्रतधारी जी ॥ चउविह संघ तीरथ रख
 वाली, उपड्व हरनारी जी ॥ पंचांगुली सूरि शासनदेवी,
 देती तस जस रुद्धि जी ॥ श्री शुभ वीर कहे शिव साधन,
 कार्य सकलमां सिद्धी जी ॥ ४ ॥ इति ॥

अथ श्री आदिजिनस्तुति लिख्यते.

आदि जिनवर राया, जास सोवन्न काया ॥ मरुदेवी
 माया, धोरी लंठन पाया ॥ जगत स्थीती निपाया, शुद्ध चा
 रीत्र पाया ॥ केवल श्री राया, मोह नगरे सधाया ॥ १ ॥
 सवि जन सुखकारी, मोह मिथ्या निवारी ॥ डुरगती दुः
 ख नारी, शोक संताप वारी ॥ श्रेणी रूपक सुधारी, केव
 लानंत धारी ॥ नमीए नर नारी, जेह विश्वोपकारि ॥ २ ॥
 समोवसरण बेठा, लागें जे जिनजी मीठा ॥ करे गणप प
 इठा, इंड चंडादि दीठा ॥ द्वादशांगी वरीठा, गुंथता टाले
 रीठा ॥ ऋवि जन होय हीठा, देखी पुन्ये गरीठा ॥ ३ ॥

सुर समकितवंता, जेह रुद्धे महंता ॥ जेह सज्जन संता,
टालिए मुऊ चिता ॥ जिनवर सेवंतां, विघ्न वारे डुरंता ॥
जिन उत्तम थुणंतां, पद्मने सुख दिता ॥४॥ इति ॥

अथ ज्ञानपंचमीनीस्तुति प्रारंभ.

श्रीनेमिः पंचरूपत्रिदशपतिकृतप्राज्यजन्मान्निषेक, श्रं
चत्पंचाक्षमत्तद्विरदमदन्निदा पंचवक्रोपमानः ॥ निर्मुक्तः पं
चदेह्याः परमसुखमयप्रास्तकर्मप्रपंचः, कल्याणं पंचमीसत्त
पसि वितनुता पंचमज्ञानवान् वः ॥ १ ॥ संप्रीणन् सञ्चको
रान् शिवतिलकसमः कौशिकानंदमूर्तिः, पुण्याब्धिप्रीतिदा
यी सितरुचिरिव यः स्वीयगोत्रिस्तमासि ॥ सांज्ञणि ध्वस
मानः सकलकुवलयोल्लासमुच्चैश्चकार, ज्ञानपुष्पाङ्गिनौघः स
तपसि भविनां पंचमीवासरस्य ॥ २ ॥ पीत्वा नानान्निधा
थामृतरसमसमं यांति यास्यंतिजग्मु, जीवायस्मादनेके वि
धिवदमस्तां प्राज्यनिर्वाण पुर्याम् ॥ यात्वा देवाधिदेवागम
दशमसुधाकुंरुमानंदहेतु, स्तत्पंचम्यास्तपस्युद्यतशिशुदधियां
जाविनामस्तु नित्य ॥ ३ ॥ स्वर्णालंकारवल्गन्मणिकिरण
गणध्वस्तनित्याधकारा, हुंकारारावदूरीकृतसुकृतजनव्रातवि
घ्नप्रचारा ॥ देवीश्रीश्रंविकाख्या जिनवरचरणान्जोज्ज्वली
समाना, पंचम्यन्हस्तपोर्थे वितरतु कुशल धीमतां साव
धाना ॥ ४ ॥ इति ॥

॥ अथ पंचतीर्थनी थोयो ॥

श्रीशत्रुंजयमुख्यतीर्थ तिलकं श्रीनाजिराजांगजं, वंदे

रैवतशैलमौलिमुकुटं श्रीनेमिनाथं यथा ॥ तारंगेप्यजितं जि
नं जगुपुरे श्रीसुव्रत स्तंजने, श्रीपार्श्वप्रणमामि सत्यनगरे
श्रीवर्द्धमानं त्रिधा ॥ १ ॥ वंदेऽनुत्तरकल्पतल्प ज्ञुवने ग्रैवे
यकव्यंतरा, ज्योतिष्यामरमंदराड्विसतीं स्तीर्थकरानादरा
न् ॥ जंबुपुष्करधातकीषु रुचके नंदीश्वरे कुंभले, ये चान्येऽ
पि जिना नमामि सततं तान् कृत्रिमाऽकृत्रिमान् ॥ २ ॥
श्रीमद्दीरजिनास्य पद्महृदतो निर्गम्यते गौतम, गंगावर्तनमे
त्य या प्रविन्निदे मिथ्यात्ववैताढ्यकं ॥ उत्पत्ति स्थितिसंह
तित्रिपथगा ज्ञानांबुधि वृद्धिगा, सामे कर्ममलं हरत्वविकलं
श्रीद्वादशांगी नदी ॥ ३ ॥ शक्रश्रंङ्गरविग्रहाश्वधरण ब्रह्मं
शांत्यंबिका, दिक्पाला सकपट्टिगोमुखगणेश्वकेश्वरी नार
ती ॥ येऽन्ये ज्ञानतपःक्रियाव्रति विधिश्रीतीर्थयात्रादिषु,
श्रीसंघस्थ तुरा चतुर्विध सुरास्ते संतु नङ्कराः ॥४॥ इति॥

अथ दशत्रिकनी स्तुति लिख्यते.

निसिही त्रण प्रदक्षिणा त्रिणे प्रणाम त्रिण करीजे जी,
त्रण प्रकारी पूजा करीने अवस्था त्रिण धरीजे जी ॥ त्रण
दिशि वर्जि जिन जोवो जूमि त्रण पूजीजे जी, आलंबन मु
खा त्रण प्रणिधान चैत्यवंदन त्रण कीजेजी ॥१॥ पहेले ना
वजिन बीजे ड्वयजिन त्रीजे एक चैत्य धारो जी, चौथे ना
मजिन पांचमे सर्वलोक चैत्य जूहारो जी ॥ विहरमान ठे
जिन वंदो सातमे नाण निहालो जी, सिद्ध वीर उजित अष्टा
पद शासन सुर संजालो जी ॥ २ ॥ शक्रस्तवमां दोय प्रका
र अरिहंत चेइआणुं त्रीजे जी, चोविसत्तामां दोय प्रकार

सुतेस्तव दोयं लीजे जी ॥ सिद्धस्तवमां पांच प्रकार ए वारे
 अधिकांश जी, जित निर्युक्ति मांहे नांख्यां तेहमां ए विस्तां
 रो जी ॥ ३ ॥ तंबोले पाणं ज्ञायणं वाहणं मेहुणं एकं चित्तं
 धारो जी, थुंकं सलेपमं वस्त्री लघुनिर्ता जुवटे रमबु वारो
 जी ॥ ए दश आशातनां महोटी वर्जो जिनवर धारो जी,
 कृमाविजयं जिन एणी परे जंपे शासन सुर संजालो
 जी ॥ ४ ॥ इति संपूर्ण ॥

अथ श्री पार्श्वनाथनी स्तुति.

(इतविलंबितवृत्तम्)

समदमुत्तम वस्तु महापणं, सकल केवलं निर्मल सद्
 गुणं ॥ नगर जेसलमेर विभूषणं, नजत पार्श्वजिनं गतं हू
 पणं ॥ १ ॥ सुर नरेसर नम्र पदांबुजं, समर महिरुहं जंग
 मतांगजं ॥ सकल तीर्थकरा सुखकारकां, एह जयंतु जगं
 ज्ञान तारका ॥ २ ॥ स्रय त्रिय सुकृत जिनशासनं, विपुलं
 मंगल केली विज्ञासनं ॥ प्रवल पुन्य रमोदय धारिकां, फलं
 ति तस्य मनोरथ मालिका ॥ ३ ॥ विकट संकटं कौटी विं
 नाशनं, जिनमताश्रित सौख्य विकाशनं ॥ सुर नरेश्वर किन्नर
 सेवता, जयतु सा जिनशासन देवता ॥ ४ ॥ इति ॥

श्री मंधरस्वामीनी स्तुति.

महिमंभूषणं पुत्र सोवन्न देहं, जनानंदनं केवलाण
 गेहं ॥ महानंद लक्ष्मी बहु बुधिरायं, सुं सेवामि श्री मंधरं
 तिष्ठरायं ॥१॥ पुरा तारका जेह जीवाण जाया, नव संतति

ते सब नवाणताया ॥ ते संपइ जे जीणा वट्टमाणा, सुहं
 दिंतु ते मे तीजोए पहाणा ॥२॥ डुरुत्तार संसार कुवार पो
 यं, कडंकावली पंक पंखाल तोयं ॥ मणुवंठी अठ्ठेसु मंदार
 कप्पं, जीएंदागमे वंदिमो सु महप्पं ॥ ३ ॥ विकोसे जिणा
 नंदणां नोज लीणा, कला रूव लावणा सोइग्ग पीना ॥ व
 हं तस चिंतंपि निच्चंपि नाणं, सूरि नारही देही मे सुइ
 नाणं ॥ ४ ॥ इति. ॥

अथ सास्वताजिननी स्तुति लिख्यते.

१ रूपम २ चंज्ञानन वंदन कीजे, ३ वारीपेण डुख वारे
 जी ॥ ४ वर्द्धमान जिनवर वलि प्रणमो, शाश्वत नाम ए
 व्यारे जी ॥ नरतादिक खेत्रे मीलि होवे, च्यार नाम चित
 धारें जी ॥ तिणे चारे ए साश्वत जिनवर, नमीए नीत्य स
 वारे जी ॥ १ ॥ ऊई अघो त्रीडें लोके थई, कोन्ही पन्नरसें
 जाणो जी ॥ उपर कोम्हि वेतालीस प्रणमो, अरुवन लख म
 न आणो जी ॥ उत्रीस सहस असीते ऊपर, विंव तणो प
 रिमाणो जी ॥ असंख्यांत व्यंतर जोतिषीमां, प्रणमुं ते सु
 विहाणो जी ॥ २ ॥ रायपसेणी जीवानीगमे, भगवती सू
 त्रे न्नांखी जी ॥ जंबूद्वीपपन्नती गाणांगे, विवरीने घणुं दा
 खी जी ॥ वलिय अशाश्वती ज्ञाताकल्पमां, व्यवहार प्रमु
 खे आखी जी ॥ ते जिनप्रतिमा लोपे पापी, जीहां बहु सू
 त्र ठे साखी जी ॥ ३ ॥ ए जिनपूजाथी आराधक, ईशान इं
 ड कहाया जी ॥ तिम सूरिआज प्रमुख बहु सुर वर, देवी
 तणो समुदाया जी ॥ नंदीसर अठाइमहोत्सव, करे अति ह

पं जराया जी ॥ जिन उत्तम कल्याणक दिवसे, पद्मविजय
नमे पाया जी ॥ ४ ॥ इति ॥

अथ श्री सिद्धचक्रजीनी स्तुति.

जिनशासन वंठित पुरण देव रसाल, नावे नवि न
णिए सिद्धचक्र गुणमाल ॥ त्रिहुंकाले एहनी पूजा करे न
जमाल, ते अमर अमर पद सुख पामे सुविसाल ॥ १ ॥
१ अरिहंत २ सिद्ध वंदे ३ आचारज ४ नवप्राय, ५ मुनि ६ द
रिस्सण ७ नाण ८ चरण ९ तप १० ए समुदाय ॥ ए नवपद स
मुदीत सिद्धचक्र सुखदाय, ए ध्याने नविनां नव कोटी छ
ख जाय ॥ २ ॥ आसो चेत्रीमां सुद सातमथी सार, पुनम
लंगे किजे नव आंवल निरधार ॥ दोय सहस गणेषुं पद स
म साढाड्यार, एकासि आंवल तप आगम अनुसार ॥ ३ ॥
श्री सिद्धचक्र सेवक श्री विमलेसर देव, श्रीपाल तणी परे
सुख पुरे स्वयमेव ॥ छुख दोहग नावे जे करे एहनी सेव,
श्री सुमति सुगुरुनो राम कहे नितमेव ॥ ४ ॥ इति ॥

श्री सिद्धचक्रजीनी स्तुति.

१ अरिहंत नमो बलि २ सिद्ध नमो, ३ आचारज ४ वाचक
५ साहु नमो ॥ ६ दर्शन ज्ञान ७ चारीत्र नमो, ८ तप ९ सिद्ध
चक्र सदा प्रणामो ॥ १ ॥ अरिहंत अनंत थया धाशे, बलि
नाव नीखेपे गुण गाशे ॥ पम्किमणा देव वदन विधिंशुं,
आंवल तप गणेषुं गणो विधिंशु ॥ २ ॥ ठरि पाली जे तप
करशे, श्रीपाल तणी परे नव तरशे ॥ सिद्धचक्रने कुण

आवे तोले, एहवा जिन आगम गुण बोलें ॥ ३ ॥ साढा
चारे वरसें तप पूरो, ए कर्म विदारण तप सूरु ॥ सिद्ध
क मन मंदीर थापो ॥ नयविमलेसर वर आपो ॥४॥ इति॥

॥ अथ बीजतीथीनी स्तुति लिख्यते ॥

दिन सकल मनोहर, विज दिवस सु विशेष ॥ राय
राणा प्रणमे, चंड तणी जिहां रेख ॥ तिहां चंड विमाने,
शाश्वत जिनवर जेह ॥ हुं विज तणें दिन, प्रणमुं आणी
नेह ॥ ? ॥ अनीनंदन चंदन, शीतल शीतलनाथ ॥
अरनाथ सुमती जिन, वासुपुज्य शिव साथ ॥ इत्या
दिक जिनवर, जनम ज्ञान नीरवाण ॥ हुं विज तणे दिन,
प्रणमुं ते सुविहाण ॥ १ ॥ परकाश्यो विजे, डविध धरम
जगवंत ॥ जिम विमल कमल दोय, विपुल नयन विक संत ॥
आगम अति अनोपम, जिहां निश्चें व्यवहार ॥ बीजे सवि
कीजे, पातिकनो परिहार ॥ ३ ॥ गजगामनी कामनी,
कमल सुकोमल चीर ॥ चकेसरी केसरी, सरस सुधंध शरीर ॥
करजोमि विजे, हुं परणमुं तस पाय ॥ इम लब्धीविजय
कहे, पूरो मनोरथ माय ॥ ४ ॥ इति ॥

॥ अथ पंचमीनी स्तुति लिख्यते ॥

श्रावण सुदि दिन पंचमी ए, जनम्या नेमजिएंद तो ॥
स्याम वरण तन सौजतुं ए, मुख शरदको चंद तो ॥ सहस
वरस प्रभु आनखुं ए, ब्रह्मचारी जगवंत तो ॥ अष्ट करम हेलें
हणिये, पहोता सुगति महंत तो ॥ ? ॥ अष्टापद पर आदि

जिन ए, पहोता मुगति मजार तो ॥ वासुपुज्य चपापुरी ए,
 नेम मुगती गीरनार तो ॥ पावापुरी नगरीमां वली ए,
 श्री वीर तणुं नीरवाण तो ॥ समेतशिखर वीश सिद्ध हुआ
 ए, सीर वहुं तेदनी आण्य तो ॥१॥ नेमनाथ झानी हुआ ए,
 ज्ञाखें सार वचन तो ॥ जीवदया गुण वेलनी ए, किजे तास
 जतन तो ॥ मृपान बोखो मानविए, चोरी चीत निवारतो ॥
 अनंत तीरथंकर इम कहे ए, परहरीए पर नार तो ॥ ३ ॥
 गोमेध नामें जहू जलो ए, देवी श्री अवीका नामतो ॥ सासन
 सानीध्य जे करे ए, करे वली धर्मना काम तो ॥ तपगद्य
 नायक गुण निलो ए, श्री विजयसेन सूरि राय तो ॥ रीख
 वदास पाय सेवता ए, सफल करो अवतार तो ॥४॥ इति ॥

अथ अष्टमीनी स्तुति लिख्यते.

मंगल आठ करी जस आगल, ज्ञाव धरी सुर राज
 जी ॥ आठ जातना कलस नरीने, नवहरावे जिनराज जी ॥
 वीर जिनेश्वर जनम महोद्यव, करता शिवसुख सार्धे जी ॥
 आठमनो तप करतां अम धर, मंगल कमला वाधे जी ॥१॥
 अष्ट करम वैरी गज गंजन, अष्टापद परें वझीया जी ॥
 आठमे आठ सरूप वीचारी, मद आठे तस गलीया जी ॥
 अष्टमी गति पहोता जे जिनवर, फरश आठ नही अंग जी
 ॥ आठमनो तप करतां अम धर, नित्य नित्य वाधे रंगजी
 ॥ १ ॥ प्रातीहारज आठ विराजे, समवसरण जिनराजे जी ॥
 आठमें आठसो आगम ज्ञांखी, ज्ञवि मन संसय जाजे जी
 ॥ आठे जे प्रवचननी माता, पाले नीरतीवारो जी ॥ आठ

मने दिन अष्ट प्रकारी, जीवदया चीत धारो जी ॥३॥ अष्ट
प्रकारी पूजा करीने, मानव जव फल लीजे जी ॥ सिद्धा
देवी जिनवर सेवी, अष्ट महासिद्धि दीजे जी ॥ आत्मनो त
प करतां लीजे, नीरमल केवलज्ञान जी ॥ धीरवीमल क
वि सेवक नय कहे, तपथी कोरु कल्याणजी ॥४॥ इति. ॥

अथ एकादशीनी स्तुति लिख्यते.

एकादसि अति रुच्यमि, गोविंद पुढे नेम ॥ किण कार
ण ए परव मोटुं, कहो मुजशुं तेम ॥ जिनवर कल्याणक
अति घणां, एकसोने पंचास ॥ तेणे कारण परव मोटुं, करो
मौन उपवास ॥ १ ॥ अगिआर श्रावक तणी प्रतीमा, कहि
ते जिनवर देव ॥ एकादसि इम अधिक सेवो, वन गजा जी
म रेव ॥ चोवीस जिनवर सयल सुखकर, जेसा सुर तरु
चंग ॥ जिम गंग निरमल नीर जेहवो, करो जिन सुरंग ॥१॥
अगिआर अंग लिखावीए, अगिआर पाठां सार ॥ अगीआर
केवली वीदणां, ठवणी पुंजणी सार ॥ चावखी चंगी वि
वीध रंगी, शास्त्र तणें अनुसार ॥ एकादसि एम ऊजवो, जी
म पामीए जव पार ॥ ३ ॥ वर कमल नयणी कमल वय
णी, कमल सुकोमल काय ॥ जुज मंरु चंरु अखंरु जेह
ने, समरतां सुख आय ॥ एकादशी इम मन वसि, गणी हर्ष
पंरुत शिष्य ॥ सासना देवी विघन नीवारो, संघ तणां निश
दीश ॥ ४ ॥ इति. ॥

अथ वीसस्थानक तपनी लिख्यते.

पूठे गौतम वीर जिणंदा, समवसरण वेठा सुखकंदा ॥
 पुजित अमर सुरेंदा, केम नीकाचें पद जिन चंदा ॥ किण
 विध तप करता नव फंदा, टाले डुरीतह दंदा ॥ तव ज्ञांखे
 प्रचुजी गतनिंदा, सुण गौतम वसुचुति नदा ॥ निरमल तप
 अरविंदा, वीस थानक तप करत महिंदा ॥ जिम तारक समु
 दाइ चंदा, तिम ए सवि तप इंदा ॥ १ ॥ प्रथम पदे १ अ
 रिहंत नमीजे, बीजे २ सिद्ध ३ पवयण पद तीजे ॥ ४ अथा
 चारय ५ थेर ठवीजे, ६ उपाध्यायने ७ साधु ग्रहीजे ॥ ८ ना
 ए एदंसण पद १० विनय वहीजे, इग्यारमे ११ चारीत्र
 लीजे ॥ १२ वज्रवयधारीणं गणीजे, १३ कीरीयाणं १४
 तवस्स करीजे ॥ गोयम १६ जिणाणं लहीजे, १७ चारीत्र
 १८ नाण १९ सुअ २० तीवस्स कीजे ॥ त्रीजे नव तप करत
 सुणीजे, ए सवि जिन तप लीजे ॥ ३ ॥ आदि नमो पद
 सधलें ठवीस, १ वार २ पन्नर ३ वार वली ४ ठत्रीस ॥ ५ दस
 ६ पणवीस ७ सगवीस, ८ पांच ने एसरुसठ १० तेर गणीश ॥
 ११ सत्तर १२ नवकिरीया १३ पचवीस, १४ वार १५ अठवी
 श १६ चौवीस १७ शीतेर १८ इगवन्न १९ पिस्तालीस ॥
 २० पांच लोगस काउसग्ग रहीश, नोकारवाली बीश, एक
 एक पदे उपवासज बीस ॥ मास पटे एक उलि करीस, इम
 सिद्धांत जगीस ॥ ३ ॥ सकति एकासणुं तेवीहार, ठठ अठ
 म मासखमण उदाग् ॥ पन्निमणा दोय वार, इत्यादिक वि
 धि गुरुगम धार ॥ एक पद आराधन नवपार, उजमणुं वि
 धि प्रकार ॥ मातंग जहू करे मनोहार, देवी सिद्धाइ शा

सन रखवाल ॥ संघ विघन अपहार, खेमाविजय जस उ
पर प्यार ॥ शुभ्र नवियण धरमी आधार, विरविजय जय
कार ॥ ४ ॥ इति ॥

अथ पञ्जसणनी स्तुति लिख्यते.

सत्तर जेद जिनपूजा रचीने, स्नात्र महोत्सव कीजे
जी ॥ ढोल ददामा जेरीने फेरी, ऊद्धरी नाद सुणीजे जी ॥
वीरजिन आगल जावना जावी, मानव नव जल लीजे जी
॥ परव पञ्जसण पूरव पुन्ये, आव्यां एम लाणीजे जी ॥ १ ॥
मास पास वली दसम दूवात्स, चत्तारी अठ कीजे जी ॥
उपर वलि दस दोय करीने, जिन चोसिसे पूजीजे जी ॥ व
मा कल्पनो ठठ करीने, वीर वखाण सुणिजे जी ॥ पम्बें
ले दीन जनम महोत्सव, धवल मंगल वरतीजे जी ॥ २ ॥
आठ दिवस लगे अमर पलावी, अठमनो तप कीजे जी ॥
नागकेतूनी परें केवल लहीए, जो शुभ्र नावे रहीए जी ॥ ते
लाधर दीन त्रएय द दयाणक, गणधर वादवदीजे जी ॥ पा
स नेमीसर अंतर त्रीजे, रुषज चरीत्र सुणीजे जी ॥ ३ ॥
बारसैं सूत्रने समाचारी, संवत्सरी पम्किमीए जी ॥ चैत्य
प्रवामी विधिंशुं कीजे, सकल जंतुने खामीजे जी ॥ पार
णाने दीन सामीवत्सल, किजे अधीक वमाई जी ॥ मान
विजय कहे सकल मनोरथ, पूरो देवी सिद्धाई जी ॥ ४ ॥ इति ॥

अथ रोहणितपनी स्तुति लिख्यते.

नक्षत्र रोहीणी जे दीन आवे, अहोरत पोसध करी

शुभ्र नावे ॥ चोवीहार मन लावे, वासुपूज्यनी जगती की
जे ॥ गरणुं पण तस नाम जपीजे, वरस सतावीस लीजे ॥
थोमि सक्ते वरस ते सात, जावजीव अथवा वीख्यात ॥ त
प करी करो कर्म घात, नीज सक्ती नजमणुं आवे ॥ वासु
पूज्यनो विंव नरावे, लाल मणीमय ठावे ॥ १ ॥ इम अती
त अने वर्तमान, अनागत वंदो जिन बहुमान ॥ कीजे तस
गुण गान, तप कारकनी जगती आदरी ए ॥ साधरमीक व
ली संघनी करी ए, धर्म करी नव तरीए ॥ रोग सोग रोही
णी तपे जाए, संकट टले तसु जस बहु थाए ॥ तस सुरनर
गुण गाए, नीरासंसपणे तप एह ॥ संका रहीतपणे करो ते
ह, नीधी नव होए जीम गेह ॥ २ ॥ उपधान थानक जि
न कढ्याण, सिद्धक सत्रुंजय जाए ॥ पचमी तप मन आ
ण, पंतीमा तप रोहीणी सुखकार ॥ कनकावली रत्नावली
सार, मुक्तावली मनोहार ॥ आठम चउदसने ब्रधमान, इ
त्यादीक तप माहें प्रधान ॥ रोहीणी तप बहुमान, इणी प
रें जांखे जिनवर वाणी ॥ देशना मीठी अमीअ समाणी,
सूत्रें तेह गुथांणी ॥ ३ ॥ चंदा यक्षणी यक्ष कुमार, वासुपु
ज्य सासन सुखकार ॥ वीधन मीटावण हार, रोहीणी तप
करता जन जेह ॥ इह नव परनव सुख वहे तेह, अनुक्रमे
नवनो ठेह ॥ आचारी पंतीत उपगारी, सत्य वचन जांखे
सुखकारी ॥ कपुरविजय व्रतधारी, खीमाविजय शीस्य
जिन गुरु राय ॥ तस शीस्य मुज गुरु उत्तम थाय, पद्मवि
जय गुण गाय ॥ ४ ॥ इति ॥

अथ श्री वीरजिन स्तुति.

शासन नायक वीरजी ए, पामी परम आधार तो ॥
 रात्रे टीमण मत करो ए, जाणी पाप अपार तो ॥ घूअड
 कागने नागना ए, ते पामे अवतार तो ॥ नियम नोकारशी
 नित करो ए, सांजे करो चौविहार तो ॥ १ ॥ वासी बोढो
 रींगणां ए, कंदमूल तुं टाल तो ॥ खातां खोट घणी कही
 ए, ते माटे मन वार तो ॥ काचुं दूध ने ठाशमां ए, कठोल
 जमवुं वार तो ॥ रुपभादिक पाय सेवतां ए, राग धरे शि
 व नार तो ॥ २ ॥ होली बलेवने नोरतां ए, पींपल पाणी
 म रेड तो ॥ शियलसातमनां वासी वडां ए, खातां म्होटी
 खोड तो ॥ सांजली समकित दृढ करो ए, मिश्यापर्व नि
 वार तो ॥ सामायिक पडिकमणुं नित्य करो ए, जिन वा
 णी जग सार तो ॥ ३ ॥ रतुवंती अडके नही ए, न करे
 घरनां काम तो ॥ तेहनां वंडित पूरजे ए, देवि सिद्धा
 नाम तो ॥ हित उपदेशे हरख धरो ए, कोई म करो रीस
 तो ॥ कीर्त्ति कमला एहनी ए, जीव कहे तस शिष्य तो ॥ ४ ॥

अथ श्री विरजिन स्तुति.

ऊठी सवारे सामायिक लीधुं, पण वारणां नवि दीधुं
 जी ॥ काढो कूतरो घरमां पेठो, घी सघलुं सेणे पीधुं जी ॥
 ऊठो बहुअर आलस मूकी, ए घर आप संजालो जी ॥ नि
 ज पतिने कही वीरजिन पूजी, समकितने अजुवालो जी
 ॥ १ ॥ बडे बिलाडे जल जंपावी, नत्रेवड सवि फोडी जी ॥
 चंचल ठैयां वाखुं न करे, त्राक जांगीने माल त्रोडी जी ॥

तेह बिना रेंटीन नवि चाजे, मौन ननु कोने कहीए जी ॥
 रूपनादिक चोवीश तीर्थकर, जपीए तो सुख लहीए जी
 ॥ १ ॥ घर वासीडुं करोने बहुअर, टालो नुजीसालो जी
 ॥ चोरटो एक करे ठे हेरी, नुखे द्योने तालुं जी ॥ लवक्या
 परोणा चार आवे ठे, तेने उजा मत राखो जी ॥ शिवपद
 सुख अनंतु लहीए, जो जिन वाणी चाखो जी ॥ ३ ॥ घ
 रनो खूणो कोल खणे ठे, बहु तुमे चित्तमां लावो जी ॥
 प्रौढ पलंगे प्रीतम पोढयो, प्रेम धरीने जगावो जी ॥ जाव
 प्रनसूरी कहे नहि ए कथलो, अध्यातम उपयोगी जी ॥
 सिद्धायिका देवी सान्निध्ये, थइए शिवपद जोगी जी ॥४ ॥

अथ स्तवनतो समुदाय लिख्यते.

श्री मंघरजिननुं.

॥ इमर थांवा थांवली रे ॥ ए देशी. ॥

पुस्कलवइ विजये जयो रे, नयरी पुंडरीगिणि सार ॥
 श्री सिमंघर साहेवा रे, राय श्रेयास कुमार ॥ जिणंद राय
 घरज्यो धर्म सनेह ॥ १ ॥ ए भांकणी ॥ मोटा नाहाना
 अंतरो रे, गिरुआ नवि दाखंत ॥ शशि दरिसण सायर वघे
 रे, कैरव वन विकसंत ॥ जिण ॥ २ ॥ गाम कुगाम न ले
 खवे रे, जग वरसंत जजघार ॥ कर दोय कुसुमें वासीए
 रे, गाय सवि आघार ॥ जिण ॥ ३ ॥ रायने रंक सरीखा
 गणे रे, उदयो ते शशि सूर ॥ गंगा जल ते विहुं तणा रे,
 ताप करे मवी छर ॥ जिण ॥ ४ ॥ सरिखा सहने तारवा रे,
 तीम तुमे ठो मद्धाराज ॥ मुजशुं अंतर निम करो रे, वांहि

ग्रह्यानी लाज ॥ जिण ॥ ५ ॥ मुह देखि टीलुं करे रे, ते न
वी होय परमाण ॥ मुजरौ माने सवी तणो रे, साहिव तेह
सुजाण ॥ जिण ॥ ६ ॥ वृषन्न लंठन माता सत्यकी रे, नंद
न रुखमणी कंत ॥ वाचक जस इम विनवे रे, ज्ञयन्नंजन
नगवंत ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्रीमंधरजिननुं स्तवन लिख्यते.

सुणो चंदाजी श्रीमंधर परमात्म पासै जाण्यो मुज
वीनतनी प्रेम धरीने एणि परे तुमे संनलावजो ॥ जे त्रण्य
जुवननो नायक ठे, जस चौसठ इंड पायक ठे ॥ नाण दरि
शाण जेहने खायक ठे ॥ सुण ॥ १ ॥ जस कंचन वरणी का
या ठे, जस धोरी लंठन पाया ठे ॥ पुंरिक्किणि नगरीनो रा
या ठे ॥ सुण ॥ २ ॥ वार प्रखदा मांहि विराजे ठे, जस चो
त्रीस अतिशय ठाजे ठे ॥ गुण पांत्रीस वाणीए गाजे ठे ॥ सुण
॥ ३ ॥ ज्ञविजनने ते पनीबोहे ठे, तुम अधिक सितल गुण
सोहे ठे ॥ रूप देखी ज्ञवीजन मोहे ठे ॥ सुण ॥ ४ ॥ तुम से
वा करवा रसीनं तुं, पण ज्ञरतमां डरे वसीनं तुं ॥ महा मोह
राय कर फसीनं तुं ॥ सुण ॥ ५ ॥ पण साहिव चीतमां धरीयो
ठे, तुम आणा खरुग कर ग्रहीनं ठे ॥ नेणो कांइक मुजथी न
रीयो ठे ॥ सुण ॥ ६ ॥ जिन उत्तम पुंठ हवे पुरो, कहे पद्म
विजय आठं सूरौ ॥ तो वार्थे मुज मन अति नूरो ॥ सुण ॥ ७ ॥

अथ श्री तिर्थमाला स्तवन लिख्यते.

सेत्रुंजे रुषन्न समोसख्या, ज्ञदा गुण ज्ञख्या रे ॥ सिध्या

साधु अनंत, तिरथ ते नमुं रे ॥ तिन कळ्याणक तिहां थयां, मु
 गते गया रे ॥ नेमीसर गिरजार ॥ तिण ॥ १ ॥ अष्टापद एक देहरो,
 गिरि सेहरो रे ॥ जरते जराव्या विंव ॥ तिण ॥ आवु चोमुख
 अति जलो, त्रिचुवन तिलो रे, वीमल वसे वस्तुपाल ॥ तिण
 ॥ २ ॥ समेतशीखर सोहामणो ॥ रलीयामणो रे ॥ सिध्या
 तिर्थंकर विस ॥ तिण ॥ नयरी चंपा नीरखीए, हइए हरखी
 ए रे, सिध्या श्री वासुपूज्य ॥ तिण ॥ ३ ॥ पुरव दिश पावा
 पुरि ॥ रीधे जरि रे ॥ मुगति गया महावीर ॥ तिण ॥ जेसल
 मेर जुहारीए, डख वारीए रे ॥ अरिहंत वींव अनेक ॥ तिण
 ॥ ४ ॥ वींकानेरज वंदीए, चीर नंदीए रे; अरिहंत देहरां आ
 ठ ॥ तिण ॥ सोरिसरो सखेतरो, पंचासरो रे, फलोधी अन्न
 ए पास ॥ तिण ॥ ५ ॥ अंतरीक अजावरो, अमीऊरो रे;
 जीरावलो जगनाथ ॥ तिण ॥ त्रिलोक्य द्विपक देहरो, जा
 त्रा करो रे ॥ राणपुरो रिसहेस ॥ तिण ॥ ६ ॥ नाडुलाइ
 जादवो, गोमि स्तवो रे ॥ श्री वरकाणो पास ॥ तिण ॥ नंदि
 सरनां देहरां, वावन जजां रे ॥ रूचक कुंमले च्यार च्यार ॥
 तिण ॥ ७ ॥ सास्वती असास्वती, प्रतीमा ठती रे ॥ स्वर्ग
 मृत्यु पाताळ ॥ तिण ॥ तिरथ जात्रा फल तिहा, होज्यो मु
 ज इहां रे ॥ समयसुंदर कहे एम ॥ तिण ॥ ८ ॥ इति ॥

अथ पंचतिर्थ स्तवन लिख्यते.

॥ अथ सिद्धचलजीनुं ॥ देशी लालननी ॥

सिद्धगिरि ध्यावो नविका सिद्धगिरि ध्यावो, घेर वेगं
 पण बहु फल पावो ॥ नवीका बहु फल पावो ॥ ए आंक

णी ॥ नंदीसर जात्रा जे फल होवे, तेथी बमणेरु फल कुंभ
 रगिरि होवे ॥ ज्ञ० ॥ कुं० ॥ १ ॥ तीगणुं रुचकगिरि चोगणुं
 गजदंता, तेथी बमणेरु फल जंबु महंता ॥ ज्ञ० ॥ जं० ॥
 खटगणुं धातकी चैत जुहारे, ठत्रीसगणुं फल पुस्कल वीहा
 रे ॥ ज्ञ० ॥ पुं० ॥ २ ॥ तेथी तेरसगणुं फल मेरु चैत जुहारे,
 सहस गणेरुं फल समेतसिखरे ॥ ज्ञ० ॥ स० ॥ लाखगणेरुं
 फल अंजनगिरि जुहारे, दशलाख गणेरुं फल अष्टापद गि
 रनारे ॥ ज्ञ० ॥ अ० ॥ ३ ॥ कोरुगणेरुं फल श्री सिद्धाचल
 जेटें, जेम रे अनादीनां छरीत उमेटे ॥ ज्ञ० ॥ छ० ॥ ज्ञाव अ
 नंते अनंत फल पावे, श्री ज्ञानविमलसूरि इम गुण गावे ॥
 ज्ञ० ॥ ६० ॥ ४ ॥ इति. ॥

अथ श्री सिद्धाचलजीनुं स्तवन लिख्यते.

आंखमीए रे में आज सत्रुंजय दिगे रे, सवालाख ट
 कानो दाहामो रे ॥ लागे मनें भीगे रे, सफल थयो रे मा
 हारा मननो उमाहो ॥ वाहला मारा ॥ जवनो संसय जा स
 ग्यो रे, नरक तिर्यंच गति छर नीवारी ॥ चरणे प्रभुजीमोह
 लाग्यो रे, सत्रुंजय दिगे रे ॥ १ ॥ ए आंकणी ॥ मानव रीयो
 वनो लाहो जीजें ॥ वा० ॥ देहमी पावन कीजे रे, सोना रे म
 पाने फुलडे वधावी, प्रेमे प्रदक्षिणा दिजे रे ॥ स० ॥ २ ॥ ३
 धमे पखालीने केसर घोली ॥ वा० ॥ श्री आदेसर पुज्या रे,
 श्री सिद्धाचल नयणे जोतां; पाप मेवासी धुज्या रे ॥ स०
 ॥ ३ ॥ श्रीमुख सुधरमा सुरपती आगें ॥ वा० ॥ वीर जिणं
 द इम बोले रे, त्रण्य जवनमां तिरथ म्होटुं; नही कोइ सत्रुं

जय तोले रे ॥ स० ॥ ४ ॥ इंद्र सरीखा एह तीरथनी ॥ वा० ॥
चाकरी चीतमां चाहे रे, कायानी तां काह्यर काढी; सुरज
कुंममां नाह्यारे ॥ स० ॥ ५ ॥ कांकरे कांकरे श्री सिद्धखेत्रे
॥ वा० ॥ साधु अनंता सिद्ध रे, ते माटे ए तिरथ म्होटुं; उ
क्षर अनंता कीधारे ॥ स० ॥ ६ ॥ नाजीराया सुत नजरे
जोतां ॥ वा० ॥ मेह अमीरस वुग रे, उदयरतन कहे आ
ज म्हारे पोते, श्री आवेसर तुग रे ॥ स० ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री सिद्धाचलजीनुं स्तवन लिख्यते.

विमलाचल नीतु वंदीए, कीजे एहनी सेवा ॥ मानु
हाथ ए धर्मनो, शिव तरु फल लेवा ॥ वि० ॥ १ ॥ उज्ज्वल
जिनगृह मंरुलि, तिहां दिपें उचंगा ॥ मानु हिमगिरि विन्न
मे, आइ अंबर गंगा ॥ वि० ॥ २ ॥ कोइ अनेरुं जग नही, ए
तिरथ तोले ॥ इम श्री मुख हरि आगले, श्री सिमंधर बोले
॥ वि० ॥ ३ ॥ जे सघला तिरथ कख्यां, जात्रा फल कहीए ॥
तेहथी ए गिरि जेटतां, शत गणुं फल लहिए ॥ वि० ॥ ४ ॥
जनम सफज होय तेहनो, जे ए गिरि वंदे ॥ सुजस विजय
संपद लेहे, ते नर चिरनंदे ॥ वि० ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री समेतशिखरगिरिनुं लिख्यते.

॥ क्रीडा करी घेर आविज ॥ ए देशी ॥

समेतशिखर जिन वंदिए, मोटुं तिरथ एह रे ॥ पार
पमामे जव तणो, तीरथ कहिए तेह रे ॥ स० ॥ १ ॥ अजितथी

सुमति जिणंद लगे, सहस्र मुनि परिवाररे ॥ पद्मप्रभु सिव
 सुख वस्त्रा, त्रणस्ये अम अणगाररे ॥ स० ॥ १ ॥ पांचसें मु
 नि परिवारशुं, श्री सुपास जिणंद रे ॥ चंडप्रभु श्रेयांस ल
 गे, साथे सहस्र मुणंद रे ॥ स० ॥ ३ ॥ ठ हजार मुनिराज
 शुं, विमल जिनेश्वर सिद्धारे ॥ सात सहस्रशुं चन्द्रमा, नि
 ज कारज वर किधां रे ॥ स० ॥ ४ ॥ एकसो आठशुं धर्म
 जी, नवसेंशुं शातिनाथ रे ॥ कुंथु अर एक सहस्रशुं, सा
 चो सिवपुर साथरे ॥ स० ॥ ५ ॥ मद्धिनाथ शन पंचशुं,
 मुनि नमि एक हजाररे ॥ तेत्रीस मुनि युत पासजी, वरि
 या शि सुख सार रे ॥ स० ॥ ६ ॥ सताविस सहस्र त्रणसें,
 नपर नंगणपंचास रे ॥ जिन परिकर बीजा केइ, पाम्या सि
 वपुर वास रे ॥ स० ॥ ७ ॥ ए विसे जिन इणगिरि, सिद्ध अ
 णसण लेइ रे ॥ पद्मविजय कहे प्रणमीए, पास सामलनुं
 चेइ रे ॥ स० ॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री समेतसिखरगिरिनुं स्तवन.

जइ पूजो लाल समेतसिखर गिरि नपर पासजी साम
 ला, जिन नगते लाल करतां जिनपद पावें टले नव आंवला
 ॥ ए आंकणी ॥ ठरि पाली दरशन करीए, नव नव संचित पा
 तिक हरीए; नीज आतम पुन्य रसे नरीए ॥ ज० ॥ १ ॥ ए
 गिरिवर नित्य सेवा कीजे, जिम सिवसुखमां करमां बीजे ॥
 चीदानंद सुधारस नित्य पीजे ॥ ज० ॥ २ ॥ जिहां सिवर
 मणी वरवा आव्या, अजीतादीक विसे जिनराया; बहु मुनि
 वर युत सिववधु पाया ॥ ज० ॥ ३ ॥ तेणें ए उत्तम गिरि

जाणो, करो सेवा आतम करी स्याणो; ए फरी फरी नही
 आवे टाणो ॥ ज० ॥ ४ ॥ तुमे धन कण कंचननी माया, क
 रतां अशुचो किनि काया; किम तरस्यो विण ए गिरिराया
 ॥ ज० ॥ ५ ॥ इम शुचमति वचन सुणी ताजा, ए नजो जग
 गुरु आतम राजा, गिरि फरसे धरी मन शुची माजा ॥ ज०
 ॥ ६ ॥ सवत ५ सर ७ रुपी ७ गज १ चंद समें, फागण शुद
 तीज बुधवार गमे, गिरि दरिशाण करनां चित रमे ॥ ज०
 ॥ ७ ॥ प्रज्जु पद पद्म तणी सेवा, करता नीत्य लहीए सिव
 मेवा; कहे रूपविजय मुज ते हेवा ॥ ज० ॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री गिरिनारचूषण नेमनाथजीनुं स्तवन.

(गो वाठरवां चारवा आहिरनो अवतार रुडु गोकलीनुं)

॥ ए देशी. ॥

राजुल उनी मालीए, जंपे जोम्नी हाथ ॥ साहेव सा
 मलीया, कामणगारा कंयजी ॥ उरा आवो नाथ, साहेव
 सामलीया ॥ १ ॥ मुख मटकालुं ताहरु, अणिआजां लोचन
 ॥ सा० ॥ मोहनगारी मुरते, मोहुं माहरुं मन ॥ सा० ॥ २ ॥
 वाहला किम रहा वेगला, तोरण उजा आय ॥ सा० ॥ पूर्व
 पुन्ये में लह्यो, एहवो आज वनाव ॥ सा० ॥ ३ ॥ एहवे सह प
 गुए मलि, किधो सबलो सोर ॥ सा० ॥ गोडावि पाठा वड्या,
 राजुल चितडु चोर ॥ सा० ॥ ४ ॥ सहसावन माहे जइ, स
 इस पुरुष संघात ॥ सा० ॥ सर्वचिरती नारी वरी, आपण
 सरखी जात ॥ सा० ॥ ५ ॥ पंचावनमें दाहामजें; पाण्या केव
 ल नाण ॥ सा० ॥ लोकालोक प्रकासतुं, जाणे उग्यो चाण

॥ सा० ॥ ६ ॥ राजुल आवी रंगहुं, लागी प्रजुने पाय ॥ सा० ॥
 मुजने मुकी एकली, किम शिवमंदिर जाय ॥ सा० ॥ ७ ॥
 वीतराग जावे वस्था, संजम ले जिन हाथ ॥ सा० ॥ शिवमं
 दिर जेलां थयां, अविचज वेहुनो साथ ॥ सा० ॥ ८ ॥ वाचक
 रामविजय कहे, सुण स्वामी अरदास ॥ सा० ॥ राजुल जि
 म तारी तुमे, तीम तारो हुं दास ॥ सा० ॥ ९ ॥ इति ॥

अथ श्री गिरनारजूषण नेमजिन स्तवन.

(राग रामगिरि ॥ राय कहे राणी प्रती एदेशी.)

महिर करो मन मोहन, दुख वारण जी ॥ आवो आपो
 गेहि, चित ठारण जी ॥ रोस न कीजें राजीया ॥ ६० ॥ आपो
 हड्डे नेह ॥ चि० ॥ १ ॥ काळ जशे काहाणी रहेशे ॥ ६० ॥
 जग विस्तरसें वात ॥ चि० ॥ कोइ मुजने नरती कहेशे ॥ ६० ॥
 कोइ वली तुम्हने कुजाति ॥ चि० ॥ २ ॥ पहेली वात विमा
 सीए ॥ ६० ॥ तो नहि उपहास ॥ चि० ॥ जो होए घेर आप
 वा ॥ ६० ॥ तोहीज दिजे आस ॥ चि० ॥ ३ ॥ विण तरुअर
 वन वेदिनी ॥ ६० ॥ कुण राखे निज ठांही ॥ चि० ॥ कंत वि
 ना तिम नारिनी ॥ ६० ॥ कुण अवलंवे बांही ॥ चि० ॥ ४ ॥ नेह
 नथी मुज कारीमो ॥ ६० ॥ निश्वे जाणो नाथ ॥ चि० ॥ देह
 तणी जीम ठांही ॥ ६० ॥ नही ठांडुं तिम साथ ॥ चि० ॥ ५ ॥
 दुखीआनां दुख टाळवा ॥ ६० ॥ स्युं स्युं न करे संत ॥ चि० ॥
 तो मुज आप उत्तम थइ ॥ ६० ॥ कां उवेखो कंत ॥ चि० ॥ ६ ॥
 इम कहेती राजीमती ॥ ६० ॥ पोहती गढ गिरनार ॥ चि० ॥
 विनय कहे जइ सुगतिमां ॥ ६० ॥ जेव्यो नीज जरतार ॥

॥ चि० ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री अष्टापदजीनुं स्तवन.

अष्टापद गिरिजात्रा करणकुं, रावण प्रतिहरी आया ॥
 पुष्पक नाम विमानमां बेसी, मंदोदरी सुहाया ॥ श्री जिन
 पूजा लाल, समकित नीरमल कीजे ॥ नयणे नीरखी छाव,
 नरनव सफलो कीजें ॥ द्दशमे हरखी लाल, समता संग
 करीजे ॥ १ ॥ ए आंकणी ॥ चणमुख चणगती हरण प्रसा
 दे, चणविसैं जिन वेग ॥ चणदिशि सिंघासन सम नासा,
 पुरव दिशि दोय जीघा ॥ श्री० ॥ २ ॥ संनव आदे दक्षिण व्या
 रे; पश्चीमें आठ सुपासा ॥ धर्म आदि उत्तर दस जाणो;
 एवं जिन चणविस्ता ॥ श्री० ॥ ३ ॥ वेग सिंह तणे आकारे;
 जिणाहर नरते किधो ॥ रयणविंभ मुरति थापीने; जग ज
 स वाद प्रसिद्धो ॥ श्री० ॥ ४ ॥ करे मंदोदरी राणी नाटक, राव
 ण तंती वजावे ॥ मादल विण ताल तंबुरो, पगरव ठम ठम
 कावे ॥ श्री० ॥ ५ ॥ नक्ति जावे एम नाटीक करतां, त्रुटि तंती
 वीज्यालें ॥ सांधी आप नसा नीज करनी, लघु कलास्युं
 ततकाले ॥ श्री० ॥ ६ ॥ ड्य नावगूं नक्ति न खंमी, तो अ
 ह्य पद साध्युं ॥ समकित सुरतरु फल पामीने, तीर्थकर
 पद वांध्युं ॥ श्री० ॥ ७ ॥ इणीपरे नवीजन जइ जिन आगें, व
 हुपरे जावना जावे ॥ ज्ञानविमल गुण तेहना अह नीस,
 सुरनर नायक गावे ॥ श्री० ॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री अष्टापदजीनुं स्तवन.

(कुंअर गजारो नजरे देखतां जी ॥ ए देशी.)

चउ अठदस दोय वंदिए जी, वर्तमान जगदीश रे ॥
 अष्टापद गिरि उपरे जी, नमतां बाधे जगीस रे ॥ च० ॥१॥
 नरत नरतपति जिन मुखे जी, उचरियां व्रत बार रे ॥ कर्ष
 नशुद्धिने कारणे जी, चोविस प्रभुनो विहाररे ॥ च० ॥ २ ॥
 उंचपणे कोश तिग कहुं जी, योजन एक विस्ताररे ॥ निज
 निज मान प्रमाण नराविया जी, बीव स्व पर उपगार रे
 ॥ च० ॥ ३ ॥ अजितादिक चउ दाहिणे जी, पछिमें पउमाइ
 आठ रे ॥ अनंत आदे दश उत्तरे जी, पूर्वे रूपन वीर पाठ रे
 ॥ च० ॥ ४ ॥ रूपन अजित पूर्वे रहा जी, ए पण आंगम पाठ
 रे ॥ आत्म शक्ति करे जातरा जी, ते नव मुक्ति वरे इणी
 आठ रे ॥ च० ॥ ५ ॥ देखो अचंनो श्री सिंहाचले जी, हुआ
 असंख्य उदार रे ॥ आज दिनें पण इणे गिरे जी, जगमम
 चैत्य उदार रे ॥ च० ॥ ६ ॥ रहेशे उत्तरपिणी तगे जी, देव
 महिमा गुण दाखि रे ॥ सिंह नीषद्यादिक धिरपणे जी, वसु
 देवाहिंमनी साख रे ॥ च० ॥ ७ ॥ केवली जिनमुख में सुण्युं जी,
 इण विधे पाठ पठाय रे ॥ श्री शुन वीर वचन रसे जी, गा
 यो रूपन शिव गाय रे ॥ च० ॥ ८ ॥ इति. ॥

अथ श्री आवुजीनुं स्तवन.

(चित चेतो रे ॥ ए देशी.)

आदि जिणेसर पूजतां डख मेठो रे, आवु गठ दृढ चि
 त ॥ नवि जइ नेठो रे, देलवामे देहरां नमी ॥ ९ ॥ च्यार प

रीमीत नित्य ॥१०॥१॥ वीस गज बल पदमावती ॥३०॥
 अकेसरी इव्य आय ॥१०॥ इंख देइ अंबी सूरि ॥३०॥ पंच
 कोश वहे वाण ॥१०॥२॥ धार पातसा जीतीने ॥३०॥ वी
 मल मंत्री आब्हाद ॥१०॥ इव्य जरी धरती कीयो ॥३०॥
 रूपजदेव प्रासाद ॥१०॥३॥ बहोतर अघीका आवसें ॥
 ३०॥ विंव प्रमाण कहाय ॥१०॥ पन्नरसें कारीगरे ॥३०॥
 वर्ष त्रिकेंते थाय ॥१०॥४॥ इव्य अनोपम खरचियो ॥३०॥
 लाख त्रेपन्न वारकोदि ॥१०॥ संवत दश अठघासीए ॥३०॥
 प्रतिष्ठा करी मन होदि ॥१०॥५॥ देराणी जेठाणीना गोख
 ला ॥३०॥ लाख अठार प्रमाण ॥१०॥ वस्तुपाल तेजपाल
 नी ॥३०॥ ए दोइ कांता जाण ॥१०॥६॥ मूल नायक नेमी
 सरू ॥३०॥ च्यारसें अमलठ विंव ॥१०॥ रूपज धातुमई
 देहरे ॥३०॥ एकसो पीस्तादीस विंव ॥१०॥७॥ चौमुख चै
 त्य लूहारिए ॥३०॥ काउसगीया गुणवंत ॥१०॥ वाण मीत
 तेहमां कहुं ॥३०॥ अगन्यासी अरिहंत ॥१०॥८॥ अचल ग
 ठे प्रचुजी घणा ॥३०॥ जात्रा करो हुंशियार ॥१०॥ कोदि
 तपे फल जे लदे ॥३०॥ ते प्रचु नक्ति विच्यार ॥१०॥९॥
 सालंवन निराखवने ॥३०॥ प्रचु ध्याने जव पार ॥१०॥ मंग
 ल लिला पामिए ॥३०॥ वीरविजय जयकार ॥१०॥१०॥

अथ श्री आवुगिरि स्तवन.

(चालो चालोने राज गिरिघर रमवा जइए; ए देवी)

आवो आवोने राज श्री अर्बुदगिरि जइए ॥ श्री जिनवर
 नी प्रक्ति करीने, मातम निरमल थइए ॥ ए आंकपी ॥

विमल वसहीना प्रथम जिणेश्वर, मुख निरखे सुख पड़े ॥
 चंपक केतकी प्रमुख कुसुम वर, कंठे टोड ९ ठवीए ॥ आ०
 ॥१॥ जिमणे पासे लुणग वसही, श्री नेमीसर नमीए ॥ रा
 जीमति वर नयणे नीरखी, डख दोहग सवी गमीए ॥आ०
 ॥२॥ सिद्धाचल श्री ऋषभ जिनेश्वर, रैवत नेम समरीए ॥
 अर्बुदगिरिनि यात्रा करंतां, चिहुं तिरथ चित्त धरीए ॥आ०३॥
 मंरुप मंरुप विविध कोरणी, निरखी हइडे ठरीए ॥ श्रीजि
 नवरनां बिंब नीहाली, नरन्नव सफलो करीए ॥आ० ॥४॥
 अविचल गढ आदेश्वर प्रणमी, अशुभ करम सवि हरीए ॥
 पास शांति निरखी जब नयणे, मन मोह्यो सुंगरीए ॥आ०
 ॥५॥ पाजे चडतां उजम वाधे, जिम घोमे पाखरीए ॥ सक
 ल जिनेश्वर पूजी केसर, पाप पमल सवि हरीए ॥आ० ॥६॥
 एकज ध्याने प्रचुने ध्यातां, मन मांही नवी मरीए ॥ ज्ञानवि
 मल कहे प्रचु सुपसाये, सकल संघ सुख करीए ॥आ०७॥

अथ श्री राणकपुरजीनुं स्तवन.

श्री राणकपुर रत्नीयामणुं रेलाल, श्री आदिसर देव ॥
 मन मोह्युं रे, उत्तंग तोरण देहरुरे ॥ला०॥ निरखीजे नीत्य
 मेव ॥म०॥श्री० ॥१॥ चनुवीस मंरुप चिहुं दिशे रे ॥ला०॥
 चनुमुख प्रतीमा ब्यार ॥म०॥ त्रिचुवन दिपक देहरुरे ला०॥
 समोवड नही संसार ॥म०॥श्री०॥३॥ देहरी चनरासी दीप
 ती रे ॥जा०॥ मांड्या अष्टापद मेर ॥म०॥ जले जुहास्यां चुं
 इरां रे ॥ला०॥ सुतां उठी सवेर ॥म०॥श्री०॥३॥ देस जाणी
 सो देहरो रे ॥ला०॥ मोटो देस मेवाम ॥म०॥ लख नवाणुं

लगावीया रे ॥ला०॥ धन धरणे पोरवाम ॥ मण॥ श्रीणा॥४॥
 खरतर वसही खांति सूर ॥लाण॥ निरखंतां सुख थाय ॥ मण
 पांच प्रासाद वीजा वली रे ॥ला० ॥ जोतां पातिक जाय ॥
 मण॥श्रीणा॥५॥ आज कृतारथ हुं थयो रे ॥लाण॥ आज थयो
 आणंद ॥म०॥ यात्रा करी जिनवर तणी रे ॥लाण॥ छुर ग
 युं छुव दंद ॥मण॥श्रीणा॥६॥ संवत सोलने ठहोतरे रे ॥ला०
 मागशर मास मकारि ॥ मण ॥ राणकपूरे यात्रा करी रे ॥
 लाण॥ समयसुंदर सुखकार ॥ मण ॥श्रीण ॥७॥ इति॥

अथ श्री सिद्धचक्रजीनुं स्तवन.

(देशी आठेजालनी.)

समरी सारदा माय, प्रणमि निज गुरु पाय॥आठेजालण॥
 सिद्धचक्र गुण गाइशुं जी, ए सिद्धचक्र आधार, नवि उतरे नव
 पार ॥आण॥ ते नणी नवपद धाईशुं जी॥१॥सिद्धचक्र गुण गेह,
 जस गुण अनंत अछेह ॥आण॥ समखां संकट उपसमे जी,
 लहिए वंचित जोग, पामि सविसंजोग ॥आण॥ सुर नर आवी
 बहु नमे जी ॥ २ ॥ कष्ट नीवारे एह, रोग रहीत करे देह ॥
 ॥आ० ॥ मयणांसुंदरी श्रीपालने जी, ए सिद्धचक्र पसाय ॥
 आपदा छे जाय ॥आण॥ आपे मंगल मालने जी ॥ ३ ॥ ए
 सम अवर नहि कोय, सेवे ते सुखीउ होय ॥आण॥ मन वच
 काया वश करी जी, नव आंवल तप सार; पढीकमणुं दोय
 वार ॥आण॥ देववंदन त्रण टंकनां जी ॥४॥ देव पूजो त्रण
 वार, गरणुं ते दोय हजार ॥आण॥ स्नान करी नीरमलपणे
 जी, भारावे सिद्धचक्र, सानिध करे तेनी शक ॥आण॥ जि

नवर जन आगे भये जी ॥ ५ ॥ ए सेवो नीस दीस, कहीए
 वीसवा वीस ॥ आ० ॥ आल जंजाल सवी परीहरो जी, ए
 चिंतामणी रत्न; एहनां किजे जत्न ॥ आ० ॥ मंत्र नही एहउ
 परे जी ॥ ६ ॥ श्री विमलेश्वर जहू, होज्यो मुज परतहू ॥
 ॥ आ० ॥ हुं किंकर बुं ताहरो जी, पाम्यो तुंहिज देव; निरंतर
 करुं हवे सेव ॥ आ० ॥ दिवस बढ्यो हवे माहरो जी ॥ ७ ॥
 विनती करुं बुं एह, धरज्यो मुजसुं नेह ॥ आ० ॥ तुमने शुं क
 हीए बली बली जी, श्री लक्ष्मीविजय गुरु राय; शीस केश
 र गुण गाय ॥ आ० ॥ अमर नमे तुज बली बली जी ॥ ८ ॥

अथ श्री ऋषभदेवजीनुं स्तवन.

(कर्म परीक्षा करणा कुमर चढ्यो रे ॥ ए देशी.)

ऋषभ जिणेश्वर प्रीतम माहरो रे, ओर न चाहुं रे कं
 त ॥ रीज्यो साहिव संग न परिहरे रे, आगे सादि अनंत ॥ १ ॥
 ॥ १ ॥ प्रीत सगाइ रे जगमां सहु करे रे, प्रीत सगाइ न
 कोई ॥ प्रीत सगाइ रे निरुपाधिक कही रे, सोपाधीक धन खो
 इ ॥ १ ॥ ॥ १ ॥ कोई कंत कारण काष्ठ नक्षण करे रे, मिखशुं
 कंतने धाय ॥ ए मेवो नवि कहीये संनवे रे, मेवो गम न वा
 य ॥ १ ॥ ॥ १ ॥ कोई प्रति रंजन अति धणो तय करे रे, पति रं
 जन तन ताप ॥ ए पति रंजन में नवि चित धख्यो रे, रंजन आ
 तु मेलाप ॥ १ ॥ ॥ १ ॥ कोई कहे लीला रे खलख अलख त
 णी रे, खल पूरे मन आश ॥ दोष रहीतने लीला नवि घटे रे,
 लीला दोष विलास ॥ १ ॥ ॥ १ ॥ चित प्रसन्ने रे पूजन फल क
 हुं रे, पूज अखंरित एह ॥ कपट रहित थइ आतम अरपणो

रे, आनंदघन पद रेह ॥ श० ॥६॥ इति.॥

अथ श्री अजितनाथजीनुं स्तवन.

(अनंतजिन आपजो रे ॥ एदेशी.)

ज्ञानादिक गुण संपदारे, तुज अनंत अपार ॥ ते सां
 नलतां उपनीरे, रुचि तिणे पार उतार ॥१॥ अजित जिन
 तारज्यो रे, तारज्यो दीन दयाल ॥ अजित० ॥ ए आंकणी ॥
 जे जे कारण जेहनां रे, सामग्री संजोग ॥ मिलतां कारज
 निपजे रे, कर्ता तणे प्रयोग ॥ अ० ॥ २ ॥ कार्य सिद्ध कर्ता
 वसुरे, लही कारण संजोग ॥ निज पद कारक प्रभु मिळ्या
 रे, होय निमित्तह जोग ॥ अ० ॥ ३ ॥ अज कुल गति केशरी ल
 हे रे, निज पद सिंह नीहाल ॥ तिम प्रभु जक्ति नवि लहे रे,
 आत्म शक्ति संजाल ॥ अ० ॥ ४ ॥ कारण पद कर्तापणे रे, क
 री आरोप अज्ञेद ॥ निजपद अर्थि प्रभु थकी रे, करे अनेक
 उमेद ॥ अ० ॥ ५ ॥ अहवा परमात्म प्रभु रे, परमानंद स्वरू
 प ॥ स्यादवाद सत्तारसी रे, अमल अखंम अनूप ॥ अ०
 ॥ ६ ॥ आरोपीत सूख ब्रम टळ्यो रे, ज्ञास्यो अव्याबाध ॥
 समखो अजिवाखी पणो रे, कर्ता साधन साध्य ॥ अ० ॥ ७ ॥
 ग्राहकता स्वामीत्वता रे, व्यापक ज्ञोक्तानाव ॥ कारणनां
 कारजदशा रे, सकल ग्रहं निज ज्ञाव ॥ अ० ॥ ८ ॥ अक्ष ज्ञा
 सन रमणता रे, दानादिक परिणाम ॥ सकल थया सत्ता र
 सी रे, जिनवर दर्शन पामि ॥ अ० ॥ ९ ॥ तिणे निर्यामक माह
 णो रे, वैद्य गोप आधार ॥ देवचंड सुख सागरू रे, ज्ञाव धर्म
 दातार ॥ अ० ॥ १० ॥ इति. ॥

अथ श्री संभवनाथजीनुं स्तवन.

साहिब सांजलो रे, संजव अर्ज हमारी ॥ नवोन्नव हुं
 न्नम्यो रे ॥ न लहि सेवा तुमारी, नरय निगोदमां रे, तिहां
 हुं बहु नव नमीन ॥ तुम विना डुख सद्यां रे, अहनिस को
 धे धमधमियो ॥ साण ॥ १ ॥ इंडीवडा परुयो रे, पाढ्यां व्रत
 नवि सुंसें ॥ त्रस पण नवी गण्या रे, हणीया थावर हुंसें ॥
 व्रत पण चीत नवि धस्यां रे, बीजुं साचुं न वोळ्युं ॥ पाषनी
 गोठनि रे, तिहां में हईम्लुं खोळ्युं ॥ साण ॥ २ ॥ चोरी में करी रे,
 चनविह अदत्त न टाळ्युं ॥ श्री जिन आणसुं रे, में नवि संज
 म पाळ्युं ॥ मधुकर तणी परें रे, सुध न आहार गवेख्यो ॥ र
 सना लालचे रे, नीरस पिंरु उवेख्यो ॥ साण ॥ ३ ॥ नरन्नव दो
 हिलो रे, पामी मोह वडा पमीयो ॥ परस्त्री देखीने रे, मुज
 मन तिहां जई अडिन ॥ काम न को सख्यां रे, पाषे पींम में
 नरीन ॥ सुद्ध बुध नवि रहि रे, तेणे नवि आत्म तरियो ॥
 ॥ साण ॥ ४ ॥ लहमीनि लालचें रे, में बहु दिनता दाखी ॥ तो
 पण नवि मली रे, मली तो नवी रही राखी ॥ जे जन अन्नी
 लखे रे, ते तो तेहथी नासें ॥ तृण सम जे मणे रे, तेहने नित
 रहे पासे ॥ साण ॥ ५ ॥ धन धन ते नरा रे, एहनो मोह विगोमि ॥
 विषय निवारीने रे, जेहने धर्ममां जोडि ॥ अन्नह ते में न
 ख्यां रे, रात्रिनोजन किधां ॥ व्रत ठ नवि पालियां रे, जेहवां
 सुलथी लिधां ॥ साण ॥ ६ ॥ एम अनंत नव हुं न्नम्यो रे, नम
 तां साहिब मलियो ॥ तुम विण कुण दिये रे, बोधिरयण मु
 ज बलियो ॥ संभव आपज्यो रे, चरण कमल तुम सेवा ॥
 नय ईम विनवे रे, सुणज्यो देवाधिदेवा ॥ साण ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री संखेश्वरजीनुं स्तवन.

सहजानंदी शितल सुख नोगी तो, हरि डुख हरि इस तावरी ॥ केशर चंदन घोली पूजो रे कुसुमे, अमृत वेलि ना वैरीनी वेटी तो ॥ कंतहार तेहनो अरी ॥के०॥१॥ तेह ना स्वामिनी कांतानु नाम तो, एक वरणें लक्ष्मण नरी ॥के० ॥ ते धुर थापीने आगल ठविए तो, उष्माण चंङ्क खंधरी ॥के०॥३॥ फरसनो वरण ते नयन प्रमाणे तो, मात्रा सुंदर शिर धरी ॥के० ॥ वीसराज सुत दाहक नामे तो, तिग वरणादि दूरे करी ॥के०॥३॥ एकवीसमें फरसे धरी करणा तो, अर्धाजिव ते समहरी ॥के०॥ अंतस्थें बीजो स्वर टाली तो, शिवगामी गति आचरी ॥के०॥४॥ वीस फरस वलि संयम मान तो, आदि करण दिल धरी दिल धरी ॥के०॥ इणे नामे जिनवर नितु ध्यानं तो, जिनहर जिनकुं परिहरी ॥के०॥५॥ त्र्यंबके दा ह्यो वृषजन बोले तो, वात ए दिलमां न उतरि ॥के०॥ अज इश्वरपण सितानी आगे तो, जास विवस नटता दरी ॥के० ॥६॥ ते जिन तस्करतुं जिनराज तो, हरि प्रणमें तुज पात्रं परी ॥के०॥ बालपणे उपगारे हरिप्रति, सेवन ठल लंठन हरी ॥के० ॥७॥ प्रभु प्रत्यपंकज शलीहोत रहिए तो, नव नवमा नहि शली कली ॥के० ॥ मन मंदिर महाराज पधारे तो, हरि उदये न विजावरी ॥के०॥८॥ सारंगमां शंपाजिनं ऊरकत, ध्यान अनुभव लेंहरी ॥के०॥ श्री शुभ वीरविजय शिव बहुने तो, घर तेमंतां दोय धरी ॥के०॥९॥इति॥

अथ श्री संखेश्वरजीनुं स्तवन.

अंतरजामि सुणा अजवेसर, महिमा त्रिजग तुमारो॥
 सांचलीने आव्यो हुं तीरे, जनम मरण दुख वारो ॥१॥ से
 वक अरज करे ठे राज, अमने शिवसूख आपो ॥ ए आंक
 णी ॥ सहु कोनां मनबंधीत पुरो, चिंता सहुनी चूरो ॥ ए
 हवुं बीरुद ठे राज तुमारुं, किम राखो ठो डुरो ॥सेणा॥१॥ से
 वकने वजवलतो देखी, मनमां महेर न धरस्यो ॥ करुणा
 सागर केम कहेवास्यो, जो उपगार न करस्यो ॥सेणा॥३॥ ल
 टपटनुं हवे काम नही ठे, परतक्क दरिसण दिजे ॥ धुंआमे धी
 जुं नही साहेब, पेट पड्यां पतिजे ॥ सेणा॥४॥ श्री संखेश्वर
 मंण साहिब, वीनतनी अवधारो ॥ कहे जिनदर्ष मया क
 री मुजने, जव सायरथी तारो ॥सेणा॥५॥ इति.॥

अथ श्री पार्श्वनाथजीनुं स्तवन.

सजनी मोरी पास जिणेशर पृजोरे ॥स० ॥ जगमां
 देव न डुजोरे ॥सणा॥ सारंगपुर सणगार रे ॥सणा॥ पूजा दोय
 प्रकारे ॥ १ ॥सणा॥ जिनपद्मिमा जयकारी रे ॥सणा॥ वारी
 जाउं वार हजारी रे ॥ ए आंकणी ॥ सण ॥ गणधर सूत्रे
 वखाणी रे ॥सणा॥ सिद्धनी उपमा आणी रे ॥सणा॥ समकि
 तनी वृद्धिकारी रे ॥सणा॥ ते किम जाशे निवारी रे ॥१॥सण
 जगवइ अंगे धारो रे ॥सणा॥ चारण मुनि अधीकारो रे ॥सण
 जिनपद्मिमा जिन सरखी रे ॥सण॥ सूत्र उवाइ नरखी रे
 ॥३॥सण ॥ रायपसेणी ज्ञांखी रे ॥सणा॥ जीवाज्ञीगमे दाखी
 रे ॥सण ॥ व्यवहारे पण आखी रे ॥सणा॥ सुद्धी पद्मिमा सा

खीरे ॥४॥स०॥ जंबूपन्नती गणंग रे ॥स०॥ बोले दशमुं अंग
 ग रे ॥स०॥ माहानिसिथे विचारोरे ॥स०॥ पूजानो अधिका
 रोरे ॥५॥स०॥ सातमें अंग विख्यात रे ॥स०॥ आणंद श्रा
 वक वात रे ॥स०॥ अनज्जयी पहिमा वारी रे ॥स०॥ सूक्ष्म स
 मकीतधारी रे ॥६॥ स०॥ ज्ञाता पाठ देखावे रे ॥स०॥ कुम
 ति नरम न जावे रे ॥स०॥ इम अनेक सुत्र साख रे ॥स०॥
 कहो हवे केहनो वांकरे ॥७॥स०॥ अरघा अरोचक आस्ये रे,
 ॥स०॥ नव दंभकमां जास्ये रे ॥स०॥ जीव करम वडा जा
 णो रे ॥स०॥ कुण डुमक कुण राणो रे ॥ ८ ॥ स०॥ जिनवर
 सेवा सारो रे ॥स०॥ विषय करो परीहारो रे ॥स०॥ सेवा अ
 बंधक नाव रे ॥स०॥ नवजल तरवा नाव रे ॥ ९ ॥स०॥ म
 णि उद्योत प्रभु साचो रे ॥स०॥ जेहवो हिरो जाचो रे ॥स०॥
 संका मन नवी लावो रे ॥स०॥ शुं जाकुं कहेवरावो रे ॥१०॥

॥ अथ श्री दीवालीनुं स्तवन ॥

॥ वाजाजीनी वाटकी अमे जोता रे ॥ ए देही ॥

जय जिनवर जग हितकारी रे, करे सेवा सुर अवतारी
 रे ॥ गौतम पमुहा गणधारी, सनेही वीरजी जयकारी रे ॥१॥
 अंतरंग रिपुने आसे रे, तप कोपाटोपे वासे रे ॥ लहुं
 केवलनाण उलासे ॥ स० ॥ २ ॥ कटी लंके वाद वदाय
 रे, पण जिन साथे न घटाय रे ॥ तिणे हरि लंछन प्रभु पा
 य ॥ स० ॥ ३ ॥ सवि सुर बहु थेई २ कारा रे, जल पं
 कजनी परे न्यारा रे ॥ तजी तृष्णा नोगविकारा ॥स० ॥४॥
 प्रभु देहना अमृतधारा रे, जिनधर्म विषे रथकारा रे ॥ जि

एो तास्या मेघकुमारा ॥ स० ॥ ५ ॥ गौतमने केवल आली
रे, वस्या स्वांतिए शिव वरमाली रे ॥ करे उत्तम लोक दीवा
ली ॥ स० ॥ ६ ॥ अंतरंग अलङ्घ निवारी रे, शुभ सङ्गने
उपगारी रे ॥ कहे वीर विष्णु हितकारी ॥ स० ॥ ७ ॥ इति ॥

॥ अथ वर्तमान शासननायक श्री महावीर
स्वामीनी जन्मकुंमलीनुं स्तवन. ॥

जन्मकुंमली. ॥ देशी केरवानी. ॥

११	ए
१२	१० मं के
१	७
२ बु	३ श
४ शु	४ वृ रा
३	६ चं
	५

सेवधिसंच उधेरियां, अलबेले
सांइ क्युं रे लगानु अतिबेरियां
॥ एआंकणी ॥ दीए विना न
चले, ठोरु न पिठे वले ॥ बावत
आप उठेरियां ॥ अलबेणक्युं
जाग्य अतुलबली, मागत
अटकली, जन्म बली ग्रह
चारीयां ॥ अ० ॥ क्युं ॥

॥ १ ॥ संवत पासइश, दो शत अमतालीश ॥ उज्ज्व चैतर तेर
से ॥ अ० ॥ क्युं ॥ साठिधमीनउंणी, उत्तराफालगुणी ॥ मंग
लवार निशावसे ॥ अ० ॥ क्युं ॥ २ ॥ सिद्धीयोग घमी,
पन्नर चारेचरी ॥ वेला मुहुरत त्रेवीसमें ॥ अ० ॥ लग्न मकर
वहे ॥ स्वामी जनम लहे ॥ जीव सुखी सह ते समे ॥ अ० ॥
॥ क्युं ॥ ३ ॥ त्रिशला राणीए जायो, देव देवीए गायो ॥ सु
त सिद्धारथ नूपको ॥ अ० ॥ मंगल केतु लगने, रवि बुध

चोथे जवने, दशमे शनीशर उंचको ॥ अ० ॥ क्युं० ॥ ४ ॥
 पंधमे जीवराहु, सातमे वेद साहुं ॥ केंड जुवन ग्रह मंजली
 ॥ अ० ॥ ज्ञान्य जुवन शशी, शुक्र संतान वसी ॥ मेघ धु
 आ एक वीजली ॥ अ० ॥ क्युं० ॥ ५ ॥ चंडदशा विपाकी,
 मास जूवन चाकी ॥ जन्म दिशा शनी संजमी ॥ अ० ॥ गु
 रु महा दिशामे, केवजज्ञान पामे ॥ ता मुख बानी भेरे दि
 ल रमी ॥ अ० ॥ क्युं० ॥ ६ ॥ आवर विगलमे, काल अनंत
 जमे ॥ में वी निकलीया साथमें ॥ अ० ॥ नागक तिरी गति,
 सुख न एक रती, काल निगमीयो अनथमे ॥ अ० ॥ क्युं० ॥
 ७ ॥ बहोत में नाच नचे, चिहुं गति चोक बिचे ॥ नेकि
 न मिलिए नाथजी ॥ अ० ॥ पोत प्रकाश दीए, आश नि
 राश कीये ॥ अलग किया में आजथी ॥ अ० ॥ क्युं० ॥ ८ ॥
 मानव गण लही, तुम सनमुख रही ॥ बेरेवेर शिव मागते
 ॥ अ० ॥ बात न उर कहूं, लीये बीना न रहूं ॥ बाल ह
 ड्यो रस लागते ॥ अ० ॥ क्युं० ॥ ९ ॥ नाथ नजर करी, बेर न
 एक घन्टी ॥ सदा मगन सुख लहेरसे ॥ अ० ॥ मंगल तुर
 वरा, गावत अपहरा ॥ श्री शुज वीर प्रजु महेरसे ॥ अ० ॥
 १० ॥ इति ॥

॥ अथ श्री सिद्धजगवाननुं स्तवन ॥

॥ सिद्धनी शोभा रे शी कहूं ॥ एआंकणी ॥ सिद्ध ज
 गत शिर शोभता, रमता आतमराम ॥ लक्ष्मी लीलानी
 लहेरमां, सुखिया ठे शिव ठाम ॥ सि० ॥ १ ॥ महानंद अमृ
 त पद नमो, सिद्धि कैवल्य नाम ॥ अपुनर्जव ब्रह्म पदवली,

अक्षय सुख विसराम ॥ सिण ॥ १ ॥ संश्रेय निश्रेय अक्षरा,
 दुख समस्तनी हाण ॥ निर्वृत्ती अपवर्गता, मोक्ष मुगति नी
 रवाण ॥ सिण ॥ ३ ॥ अचल महोदय पद लह्यं, जोता जग
 तना ठाठ ॥ निज निज रूपे रे जूजूआ, वीत्यां कर्म ते आ
 ठ ॥ सिण ॥ ४ ॥ अगुरु लघु अवगाहना, नामे विकसे वद
 न्न ॥ श्री शुभ वीरने वंदतां, रहिए सुखमां मगन्न ॥ सण ॥ ५ ॥

अथ श्री वीतरागाष्टक स्तवन.

शिवं शुद्ध बुद्धं परं विश्वनाथं, न देवो न बंधू न कर्म न
 कर्त्ता ॥ न चंगं न संगं न चेष्टा न कामं, चिदानंद रूपं नमो वीत
 रागं ॥ १ ॥ न बंधो न मोक्षो न रागादि लोकं, न योगं न जोगं
 न व्याधिर्नशोकं, न क्रोधं न मानं न माया न लोभं ॥ चिण
 ॥ २ ॥ न हस्तो न पादौ न घ्राण न जिह्वा, न चक्षुर्नकर्णं न व
 क्रं न निद्रा ॥ न स्वामि न भृत्यं न देवो न मर्त्यं ॥ चिण
 ॥ ३ ॥ न जन्मं न मृत्युर्नमोदं न चिंता, न कुशे न चीतो
 न कृष्यं न तुंगा ॥ न स्वामि न खेदं न वर्णं न मुद्रा ॥ चिण
 ॥ ४ ॥ त्रिदंभे त्रिखंभे हरेविश्वनाथं, हृषिकेश विद्मस्त क
 र्मारिजालं ॥ न पुण्यं न पादं न चाक्षादिप्रायं ॥ चिण ॥ ५ ॥
 नबाह्यं नचाध्यं नतुंबो नमुढं, नक्षेद्यं नज्ञेद्यं नमुर्त्तिर्नमंहं ॥
 नकृष्णं नशुक्लं नमोहं नतंज्ञा ॥ चि० ॥ ६ ॥ नआद्यं नमध्यं न
 चित्यं नमन्या ॥ नदृक्कं नक्षेत्रं नदृष्टो नज्ञावा ॥ नगुर्वो नशि
 ष्यो नआद्यो नदिनं ॥ चिण ॥ ७ ॥ इदं ज्ञानरूपं स्वयंतत्ववेदी,
 नपूर्णं नशून्यं नचैत्य स्वरूपी ॥ नवान्योन्यं न्नीत्रं न परमार्थ
 मेकं ॥ चिण ॥ ८ ॥ आत्माराम गुणाकरं गुणनिधी चैतन्य र

त्नाकरं, सर्वेभूत गतागते सुख दुःख ज्ञात्वात्वयासर्वगं ॥ त्रै
लोक्याधिपते स्वयंस्व मनसाध्यायंति योगीश्वरा, वंदे तं हरि
वंश हर्षहृदयं श्री मानभ्युदभ्युत ॥ ए ॥ इति ॥

अथ श्री गौतमस्वामीनो रास लिख्यते.

वीर जिशेसर चरण कमल, कमजा कय वासो॥पणम
वि पन्नणिशुं सामिसाल, गोयम गुरु रासो॥मण तण वयण
एकंत करवी, निसुणो जोन्नवियां॥जिमनीवसें तुम्ह देह गेह,
गुण गण गहगहियां ॥१॥ जंजुदीव सिरि ज्जरहखित्त, खोणीत
ल मंरुण॥मगधदेस सेणीय नरेसर, रिठ दलवल खंरुण॥ध
णवर गुच्चर गाम नाम, जिहां जण गुण सजा ॥विप्पवसे व
सुजूइ, तव जस पुहवीजजा ॥२॥ ताण पुत्त सिरि इंदजूइ,
जूवल्लय पसिइ ॥चक्रदह विजा विविह रूव, नारीरस विंध्यो॥
विनय विवेक विचारसार, गुण गणह मणोहर ॥ सातहाथ
सुपमाण, देहरूवे रंजावर ॥३॥ नयण वयणकर चरण जइ
वि, पंकज जल पामिय ॥ तेजेहिं ताराचंद सूर, आकास ज
मामिय ॥ रूवेहि मयण अणंग करवि, मेढ्यो निरघामीय ॥
धीरमें मेरु गंजीर सिंधु, चंगम चयचामीय ॥४॥ पेखवि निरु
वमरूव जास, जण जंपे किंचिय ॥ एकाकी किलनीत्तइत्त, गुण
मेढहा संचिय ॥ अहवा निन्हे पुव्वजम्म, जिणवर इण अंचि
य ॥ रंजा पन्नमागन्नरि गंग, रतिहा विहि वंचिय ॥५॥ नयवुद्ध
नय गुरु कविण कोइ, जस आगल रहिन ॥पंचसया गुण पा
त्त वात्त हिंने परिवरित्त ॥ करे निरंतर यत्त कम्म, मिच्चाम
त मोहिया ॥ इणि ठले होसे चरम नाण, दंसणह विसोहीय

॥६॥ वहु ॥ जंबुदीवह जंबुदीवह नरहवासंमि, खोणितल
 मंडणो ॥ मगध देस सैणीय नरेसर, वरगुधरगामतिहां वि
 प्वसे वसुजूइ सुंदर ॥ तसु नज्जा पुहवी सयल गुण गण
 रूव निहाण, ताण पुत्त विद्वानिलन ॥ गोयम अतिहि सुजाण
 ॥७॥ न्नास ॥ चरम जिणोसर केवलनाणी, चनविह संघ पइ
 ठा जाणी ॥ पावापुरि सामी संपत्तो, चनविह देवनिकाइ
 जुत्तो ॥ ८ ॥ देवे समवसरण तिहां कीजे, जिण दिठे मि
 ष्यामति खीजे ॥ त्रिचुवन गुरु सिंहासण वेठे, तत
 खिए मोह दिगंतज पेठे ॥ ९ ॥ क्रोधमान माया मदपूरा, जा
 ए नाठा जीम दिन चोरा ॥ देवडंडहि आकाशेवाजी, ध
 र्म नरेसर आविनुं गाजी ॥ १० ॥ कुसुमवृष्टि विरचे तिहां
 देवा, चनसठ इंड जसु मागे सेवा ॥ चामर ठत्र सिरोवरि
 सोहे, रूवेहि जिणवर जग सह मोहे ॥ ११ ॥ उपसम रसन
 र नरि वरसंता, जोजन वाणि वखाण करंता ॥ जाणवि व
 ष्माण जिन पाया, सुरनर किन्नर आवे राया ॥ १२ ॥ कंति
 समूहे ऊलऊल कंता, गयण विमाणे रणरण कंता ॥ पेख
 वि इंदजूइ मन चिंते, सूर आवे अम्ह जइ हुअंते ॥ १३ ॥
 तीर तरंडक जिम ते वहता, समवसरण पुहता महगहता
 ॥ तउ अनिमाने गोयम जंपे, इण अवसर कोपेतणु कं
 पे ॥ १४ ॥ मुठा लोक अजाणिनं बोले, सुर जाणंतां इम
 कांइ मोले ॥ मू आगति को जाण नणीजे, मेरू अवर किम
 ऊपम दीजे ॥ १५ ॥ वहु ॥ वीर जिणवर वीर जिणवर,
 नाण संपन्न पावापुरि सुरमहिय ॥ पत्तनाह संसार तारण,
 तेहि देवेहि निमविअ ॥ समवसरण बहु सुख करण, जि

एवर जग उज्जोत्र करे ॥ तेजे करि दिणकार, सिंहासण
सामी विठ्ठ; हुठ सु जय जयकार ॥१६॥ ज्ञास ॥ तो चडिठ
घण माण गजे, इंद्रचूड चूडेव तो ॥ हुंकारो करि संचरिठ, क
वण सु जिणवर देव तो ॥ जोजन चूमि समोसरण, पेखवि प्र
थमारज तो ॥ दह दिसि देखे विबुध वधु, आवंती सूररंज तो १ ४
मणिमय तोरण दंड धजा, कोसीसैं नव घाट तो ॥ वयर विव
लित जंतु गण, प्रातीहारज आठ तो ॥ सुरनर किन्नर असुरवर,
इइ इंझाणी राय तो ॥ चित्त चमक्किठ चीतवेए, सेवंता प्रभु
पाय तो ॥ १ ॥ सहस किरण सम वीर जिण, पेखवि रूप वि
शाल तो ॥ एह असंजम संजवए, साचो ए इंझाल तो ॥ तो
बोलावे त्रिजग गुरु, इंद्रचूड नामेण तो ॥ श्रीमुख संसय
सामि सवें, फेरे वेद पएण तो ॥ १ ॥ मान मेळिह मद ठेलि
करे, जगते नामे सीस तो ॥ पंचसयांशु व्रत लीनुए, गोयम पहि
लो सीस तो, बंधव सयम सुणवि करी ॥ अगनिचूड आवेश तो,
नाम लेई आज्ञास करे ॥ ते पण प्रतिबोधेइ तो ॥ १७ ॥ इण
अनुक्रमे गणहर रयण, धाप्या वीर इग्यार तो ॥ तो उपदेसे
चुवनगुरु, संजमशुं व्रतवार तो ॥ विहुं उपवासे पारणुए,
आपणपे विहरंत तो ॥ गोयम संजम जग सयल, जयजय
कार करंत तो ॥ ११ ॥ वस्तुण ॥ इंद्रचूडय इंद्रचूडय चडिय बहुमा
न, हुंकारो करि संचरिठ ॥ समवसरण पुहुतो तुरंततो, इ
ह संसा सामिसवे ॥ चरमनाह फेरे तुरंत तो, बोधिवीज
सजायमनि ॥ गोयम नवह विरत्त, दिस्क लेई सिस्का सहिया ॥
गणहर पय संपत्त ॥ ११ ॥ ज्ञास ॥ आजहुठ सुविहाण, आज
पठे लिम पुत्रजरो ॥ दिठा गोयम सामि, जो नियनयणे अ

मियन्नरो ॥ सिरि गोयम गणहार, पंचसया मुनि परिवरिया ॥
 नूमिय करय विहार, नवियां जन पन्निबोह करे ॥ १९ ॥
 समवसरण मण्णार, जेजे संसा ऊपजे ए ॥ ते ते पर उ
 पगार, कारण पूठे मुनि पवरो ॥ २० ॥ जिहां जिहां दि
 जे दीरुक्, तिहां तिहां केवल उपजे ए ॥ आपकने अणहुं
 ति, गोयम दीजे दानइम ॥ गुरु उपर गुरु नक्ति, सामि
 गोयम ऊपनिय ॥ इण ष्ठे केवलनाण, रागज राखे रंग
 नरे ॥ २१ ॥ जो अष्टापद सेल, वंदे चडि चउवीस जिण ॥
 आतम लवधि वसेण, चरम सरीरीसोय मुनि ॥ इय देसण
 निसुणेइ, गोयम गणहर संचलित्त ॥ तापस पनरसें एह, त
 उ मुनि दीठो आवतोए ॥ २२ ॥ तव सोसीय नियअंग, अ
 म्हशकति नवि ऊपजेए ॥ किम चढशे दृढकाय, गज जिम
 दिसै गाजतो ए ॥ गिरुत्त इणे अन्निमान, तापस जोमन
 चितवे ए ॥ तोमुनि चमीत्त वेग, आलंबवि दिनकर किर
 ण ॥ २३ ॥ कंचणमणि निप्पन्न, दंरु कलस धज वरु सहिय ॥
 पेखवि परमाणंद, जिणहर नरतेसर महिअ ॥ निय निय का
 य प्रमाण, चउदिसि संठिय जिणह विंव ॥ पणमवि मण
 उढहास, गोयम गणहर तिहां वसिअ ॥ २४ ॥ वयरसामिनो
 जीव, तीर्यगजंजग देवतिहां ॥ प्रतिबोधे पुंडरीक, कंडरीक
 अध्ययन नणी ॥ वलता गोयमसामि, सवि तापस प्रतिबोध
 करे ॥ लेई आपण साथ, चाले जिम जूथाधिपति ॥ २५ ॥
 खीर खांड घृत आणि, अमिअ वूठ अंगूठ ठवे ॥ गोयम एक
 ण पात्र, करावै पारणुं सवै ॥ पंचसयां सुत्त जाव, उऊल
 नरियो खीरमीसे ॥ साचागुरु संजोग, कवल ते केवलरूप

हुआ ॥१६॥ पंचसयां जिणनाह, समवसरण प्राकार त्रय ॥ पे
 खवि केवलनाण, उप्पन्नो उज्जोय करे ॥ जाणे जिणह पियूप,
 गाजंती घणमेघ जिम ॥ जिनवाणी निसुणोइ, नाणिहुआ
 पंचसय ॥ ३० ॥ वस्तुण ॥ ईणे अनुक्रमे ईणे अनुक्रमे
 नाण संपन्न, पन्नरहसय परिवरीय ॥ हरिय डरिय जिण
 नाह, वंदे जाणवि जगगुरु वयण ॥ तीहनाण अप्पाण नि
 दे, चरम जिणोसर इम ज्ञणे ॥ गोयम मकरीसखेअ, ठेहशुं
 जइ आपण सही ॥ होशुं तुद्धा वेण ॥ ३१ ॥ ज्ञास ॥ सामीज
 ए वीरजिणंद, पूनम चंद जिम उद्धसिय ॥ विहरिज ए जर
 हवासंमि, वरस बहुत्तरि संवसिअ ॥ ठवतो ए कणयपत्तमे,
 पाय कमल संघे सहिय ॥ आविज ए नयणाणंद, नयर
 पावापुरि सुरमहिय ॥ ३२ ॥ पेखिज ए गोयमसामि, देवश
 र्मा प्रतिबोध करे ॥ आपण ए त्रिसलादेवि, नंदन पुहतो
 परमपए ॥ वलतो ए देव आकास, पेखवि जाणिय जिण
 समेए ॥ तो मुणिए मन विखवाद, नाद नेट जिम ऊप
 नोए ॥ ३३ ॥ कुण समो ए सामिय देखि, आप कने हुं टा
 लीजए ॥ जाणतोए तिहुअणनाह, लोक विवहार न पालि
 जए ॥ अति जलं ए कीधुं सामि, जाण्यु केवल मागशे ए ॥
 चीतविजं ए बालक जेम, अथवा केडे लागशे ए ॥ ३४ ॥ हुं
 किम ए वीरजिणंद, जगते जोलो जोलव्यो ए ॥ आपणो
 ए उचियनेह, नाह न संपे सुचव्यो ए ॥ साचो ए एह वीतरा
 ग, नेह नजेणे बालिजए ॥ इणंसमे ए गोयमचित्त, राग
 विरागे बालीजए ॥ ३५ ॥ आवतोए जो ऊजट, रहेतो रागे
 साहिजए ॥ केवल ए नाण उपन्न, गोयम हेजे उमाहिजए ॥

तिहुअणए जय जयकार, केवल महिमा सुरकरेए ॥ गणह
 रूए करे वखाण, नवियां नव इम निस्तरे ए ॥३६॥वस्तु ॥
 पढम गणहर पढम गणहर वरस पंचास, गिहिवासे संव
 सीय ॥ तीसवरिस संयम विनूसीय, सिरी केवलनाण पु
 ण ॥ वार वरिस तिहुअण नमंसिअ, रायगिहि नयरिहिं ठ
 विय ॥ वाणवइं वरिसानु, सामी गोयम गुणनिदो ॥ होशे
 सिवपुरिठानु ॥३७॥ नास ॥ जिम सहकारे कोयल टहुके,
 जिम कुसुमहवने परिमल महके ॥ जिम चंदन सुगंध
 निधि, जिम गंगाजल लहेरे लहके, जिम कणयाचल तेजे
 जलके ॥ तिम गोयम सोजाग निधि ॥ ३७ ॥ जिम मा
 नसरोवर निवसे हंसा, जिम सुरवर सिरिकणय वतंसा ॥
 जिम महुयर राजीववने, जिम रयणायरू रयणे विलसे ॥
 जिम अंबर तारागण विकसे, तिम गोयम गुण केलिवने
 ॥ ३८ ॥ पुनमनिसि जिम ससिहर सोहे, सुरतरु महिमा
 जिम जग मोहे ॥ पुरवादिसि जिम सहस करो, पंचानन
 जिम गिरिवरराजे ॥ नरवर घर जिम मयगल गाजे, ति
 म जिनसासन मुनि पवरो ॥ ४० ॥ जिम सुरतरु वरसोहे
 शाखा, जिम उत्तम मुख मधुरी नाखा ॥ जिम वन केत
 कि महमहेए, जिम न्नीपति न्नीयवल चमके ॥ जिम
 जिनमंदिर घंटारणके, तिम गोयम लबधे गहगहेए ॥४१॥ चिं
 तामणि कर चमिनु आज, सुरतरु सारे वंछिअकाज ॥ का
 मकुंन सो वसिहूनए ॥ कामगवीपूरे मन कामीय, अष्ट
 महासिद्धि आवे धामिय ॥ सामिय गोयम अणुसरोए ॥
 ॥ ४२ ॥ प्रणवकर पहिलो पन्नणीजे, मायाविजे श्रवणनि

सुणीजे ॥ श्रीमति सोना संजवेए, देवह धुर अरिहंत
 नमीजे ॥ विनय पहुउवजाय जणीजे, इण मंत्रे गोयम
 नमुए ॥४३॥ पुरपुर वसतां कांइ करीजे, देश देशांतर कांइ
 नमीजे ॥ कवण काज आयास करो, प्रदुठवी गोयम सम
 रीजे ॥ काज समग्रह ततखिण सीजे, नवनिधि विलसे
 तास घरे ॥४४॥ चक्रदहसेवारोतर वरसें, गोयम गणहर के
 वल दिवसे ॥ कियो कवित उपगार करो, आदिह मगल एह
 नणीजे ॥ परव महोत्सव पहिलो लीजे, रुखिवृद्धि कळ्या
 ण करो ॥४५॥ धन्य माता जिणे उदरेधरियो, धन्य पिता
 जशकुल अवतरिनु ॥ धन्य सहगुरु जेणे दीखीनुए ॥४६॥
 विनयवंत विद्या जंमार, जसगुण कोइ नलप्रे पार ॥ विद्या
 वत गुरु विनवेए ॥ ४७ ॥ गोयमसामिनो रास नणीजे, च
 उविह संघ रलीआयत कीजे ॥ रुद्धि वृद्धि कळ्याण क
 रो ॥४८॥ इति. ॥

अथ श्री समकितनुं स्तवन.

(ते मुज मित्रामिडुक्कमं ॥ ए देशी.)

सांजल रे तुं प्राणीया, सदगुरु उपदेशो ॥ मानव नव
 दोहिलो लह्यो, उत्तम कुल एसो ॥सा०॥१॥ देवतत्व नवि न
 लख्यो, गुरु तत्व न जाण्यो ॥ धर्मतत्व नवि सह्यो, हियमे
 ज्ञान न आय्यो ॥सां०॥१॥ मिळ्यात्वी सुर जन प्रति, सरि
 खा करी जाण्या॥गुण अवगुण नवि उज्जख्या, वली वयणे व
 खाण्या ॥सा० ॥३॥ देव थया मोहें ग्रह्या, पासें रहे नारी ॥
 काम तणें वश जे पड्या, अवगुण अधिकारी ॥ सां० ॥ ४ ॥

केइ क्रोधी देवता, वली क्रोधना वाह्या ॥ के कोइथी बीहता,
हथीयार सवाह्या ॥ सांण॥५॥ क्रूर नजर जेहनी घणुं, देखं
तां हरिये॥मुञ्ज जेहनी एहवी, तेहथीशुं तरिये ॥सांण॥६॥
आठ करम सांकल जड्या, जमे जवही मऊारौ ॥ जनम
मरण जव देखीये, पाम्या नही पारो ॥सांण॥ ७ ॥ देव थइ
नाटक करे, नाचे जण ९ आगे ॥ वेष करी राधाकृश्रनो, व
ली जिह्वा मागे ॥सां॥७॥ मुखे करी वायें वांसली, पहेरे त
न वाघा ॥ ज्ञावंतां नोजन करे, एहवा ज्रम दागा ॥सांण॥
देखो दैत्य संहारवा, थया उद्यमवंतो ॥ हरि हरिणांकुस मा
रीयो, नरसिंघ बलवंतो ॥सांण॥१७॥ मञ्ज कञ्ज अवतार ले,
सहु असूर विदास्या ॥ दश अवतार जूजूया, दश दैत्य सहा
स्या ॥सांण॥११॥ मानें मूठ मिथ्यामती, एहवा पिए देवो॥
फरी ९ अवतार लें, देखो कर्मनी टेवो ॥सां०॥१२॥ स्वामी
सोहे जेहवो, तेहवो परिवारो ॥ एम जाणीने परीहरो, जि
नहर्ष विचारो ॥सांण॥१३॥ इति ॥

॥ ठाल ९ जी. ॥

(जुधव माधवने कहेजो ॥ ए देशी.)

जगनायक जिनराजने, दाखविये सही देव ॥ मुकाणा
जे कर्मथी, सारे सुरपती सेव ॥१॥जण॥ क्रोध मान माया
नही, नही लोभ अज्ञान ॥ रति अरति वेदे नहीं, ठांड्यां म
द थान ॥ २ ॥ जण॥ निज शोक चोरी नहीं, नही वयण अ
लीक ॥ मञ्जर जयवध प्राणनो, न करे तहकीक ॥३॥ जण॥
प्रेम क्रीमां न करे कदी, नहीं नारि प्रसंग ॥ हास्यादिक अ

ढारए, नहीं जेहने अंग ॥४॥ज०॥ पदमासन पूरी करी, वे
 ठा अरिहंत ॥ निश्चल लोयण तेहना, नासाग्र रहंत ॥५॥
 ज०॥ जिनमुझा जिनराजनी, दीठां परम उल्लास ॥ समकि
 त थाए निरमलुं, तपे ज्ञान उजास ॥६॥ज०॥ गति आगति
 सहु जीवनी, देखे लोकालोक ॥ मनपरजाय सवि तणा,
 केवलज्ञान आलोक ॥७॥ ज० ॥ मूरति श्री जिनराजनी, स
 मता नमार ॥ सीतल नयण सुहामणां, नही वांक लिंगार
 ॥८॥ ज० ॥ हसत वदन हरखे हिउं, देखी श्री जिनराय ॥
 सुंदर ठवि प्रभु देहनी, शोना वरणी न जाय ॥९॥ज०॥ अ
 वर तणी एहवी ठवी, किहां इम दीसंत ॥ देवतत्व ए जा
 णीये, जिनदर्प कहत ॥१०॥ इति. ॥

॥ ढाल ३ जी. ॥

(जतणीनी देशी.)

श्री जिनवर प्रवचन ज्ञाख्या, जे कुगुरु तणा गुणा दा
 ख्या ॥ पासठादिक पांचेई, पापश्रमण कहा सांचेई ॥१॥
 गृहीना मदीरथी आणी, आहार करे ज्ञात पाणी ॥ सूए उं
 घे नीस दीस, परमादी विसवावीस ॥ २ ॥ किरीया न करे
 किणीवार, पम्किमणुं सांऊ सवार ॥ न करे पचखाण स
 जाय, विकथा करतां दिन जाय ॥३॥ घृत दूध दही अप्रमा
 ण, खाइ नकरे पचखाण ॥ ज्ञान दरशनने चारित्र, मुकी
 दीघां सुपवीत्र ॥४॥ सुविहित मुनि सामाचारी, पाले नही
 ते अणगारी ॥ आहारना दोष वायाल, टाले नहीं किणहीं
 काल ॥५॥ धव २ धसमसतो चाले, काचे जल देह पखाले ॥

अरचा रचना वंदावे, वस्त्रादिक शौच बनावे ॥६॥ परिग्रह
वली जाजो राखे, वलीए अधिकाने धाखे ॥ माठी करणी
जे कहीर्यें, ते सघली जिणामें लहीर्यें ॥७॥ एहवा जे कुगुरु
आरंजी, मुनी साधु कहेवाए दंजनी ॥ किङ्कम्म प्रसंसा करी
ए, नवन्नव ग्रहमां अवतरिए ॥८॥ लोहानी नावा तोलें, न
व सायरमां जे बोले ॥ जिनहर्ष नलो अहिकालो, पिण कु
गुरुनी संगति टालो ॥९॥ इति. ॥

॥ ढाल ४ थी. ॥

(करजोमी आगल रही ॥ ए देशी.)

गुणगिरुआ गुरु नलखो, हियमे सुमति वीचारी रे ॥
गुरु सुपरीक्षा दोहिली, नूल पडे नरनारी रे ॥१॥ गुण॥ पां
चे इंडी वश करे, पांच महाव्रत पाले रे ॥ चार कषाय तज्या
जिणे, पांचे किरिया टाले रे ॥२॥गुण॥ पांच सुमति सुमता
रहे, तीन गुपती जे धारे रे ॥ दोष बेतालीस टालीने, पाणी
जात आहारे रे ॥३॥गुण॥ममता ठांमी देहनी, निरलोनी निर
माई रे ॥ नवविध परिग्रह परिहरे, चित्तमें चितें न काई रे ॥
॥४॥ गुण॥धरम तणां उपगरण धरे, संजम पालवा काजें रे ॥
नूमि जोई पगलां नरे, लोक विरोधधी लाजे रे ॥५॥ गुण॥
पमिलेहण निरती विधे, करे प्रमाद निवारी रे ॥ काले सुध
किरिया करे, इहा जोग निवारी रे ॥६॥गुण॥ वस्त्रादि सुध ए
खणी, ले देखी सुविशेषे रे ॥ काल प्रमाणे खप करे, दूषण
टलतां देखे रे ॥७॥ गुण॥ कुस्कीसंबल जे कह्या, संनिध कि
मही न राखे रे ॥ ये उपदेश यथास्थिते, सत्य वचन मुख

जाखे रे ॥७॥गुण॥ तन मेझा मन ऊजला, तप करी खीणी
देही रे ॥ बंधन वे ठेदी करी, विचरे जन नीसनेही रे ॥८॥
गुण ॥ एहवा गुरु जोई करी, आदरीये शुभ्र जावे रे ॥ बी
जो तत्व सुगुरु तणो, ए जिनहर्ष कहावे रे ॥१०॥गुण॥

॥ ढाल ५ मी. ॥

(कर्म न ठूटे रे प्राणीया ॥ ए देशी.)

जवसायर तरवा जणी, धर्म करे हो सारंज ॥ पंढरें
नावे रे वेसीने, तरवो समुझ डुर्जन ॥१॥जण॥ आपे गोकुलें
गायनां, आपे कन्या रे दान ॥ आपे खेत्र पुन्यारथे, ब्राह्मण
ने देई मान ॥२॥जण॥ लूटावे धाणी वली, पृथ्वी दानं सुं
प्रेम ॥ गोलाकल सारे मोरीया, आपे हल तिल हेम ॥ ३ ॥
जण॥ वली खणावे रे खांतिशु, कुआ सुंदर वाव ॥ पुष्करणी
करणी जली, सरवर सखर तलाव ॥४॥जण॥ कंदमूल मुके
नही, ङ्यारसने हो दीस ॥ आरंजते दिन अति घणो, धर
म किहां जगदीस ॥५॥जण॥ याग करे होमै तिहा, घोमन
रते रे वाग ॥ होमै जलचर मिंका, धरम किहां बीतराग
॥६॥जण॥ करे सदाए रे नोरतां, जीव तणा आरंज ॥ हणो
महिपने वोकमा, जेहथी नरग सुलज ॥७॥जण॥ सारे संरा
वे ब्राह्मण कने, पुरवेजनां रे आध ॥ तेडी पोखे रे कागडों,
देखो एह उपाधि ॥८॥जण॥ तीरथ जाय गोदावरी, गंगां ग
या प्रयाग ॥ नाहवे अणगल नीरमे, धरम तणो नही लागं
॥९॥जण॥ इत्यादिक करणी करे, परजव सुखने काज ॥
कहे जिनहर्ष मिले नही, एहथी शिवपुर राज ॥१०॥जण॥

॥ ढाल ६ ठी. ॥

(रे जाया तुज विण घनी रे ठ मास ॥ ए देशी.)

धरम खरो जिनवर तणो जी; सिवसुखनो दातार ॥
 श्री जिनराजे प्रकासीयो जी, जेहना च्यार प्रकार ॥१॥ न
 विक जन ॥ ज्ञान विचारी रे जोय ॥ डुरगति पडतां जीवने
 जी, धारे ते धर्म होय ॥ न० ॥ पंच महाव्रत साधुनां जी;
 दशविध धर्म विचार ॥ हित करीने जिनवरे कहां जी, श्रा
 वकनां व्रत बार ॥ १ ॥ न० ॥ पंचुंबर चारे विगें जी, विष सह
 माटी रे हीम ॥ रात्रिनोजनने कहां जी, बहु बीजानो नीम
 ॥३॥ न० ॥ घोळवडां वली रींगणां जी, अनंतकाय वत्रीस ॥
 अणजाण्यां फल फूलडां जी, संघाणा निस दीस ॥४॥ न० ॥
 चक्षित अन्न वासी थयो जी, तुळ सह फल दह ॥ धरमी न
 र खावे नही जी, ए बावीस अन्नह ॥५॥ न० ॥ न करे निहं
 धसपणो जी, घरनो पिण आरंज ॥ जीव तणी जयणा घणी
 जी, न पीये अणगल नीर ॥६॥ न० ॥ घृत परे पाणी वावरे
 जी, बीहे करतां पाप ॥ सामायक व्रत पोषधे जी, टाले
 नवना ताप ॥ ७ ॥ न० ॥ सुगुरु सुदेव सुधर्मनी जी, सेवा न
 गति सदीव ॥ धर्मशास्त्र सुणतां थकां जी, समजे कोमल
 जीव ॥ ८ ॥ न० ॥ मास मासनें अंतरे जी, कुश अग्र जुंजे
 वाल ॥ कला न पोहचें सोलमी जी, श्री जिनधर्म विशाल
 ॥ ९ ॥ न० ॥ जिनधर्म मुक्तिपुरी दीये जी, चउगति त्रमण
 मिळ्यात्व ॥ इम जिनहर्ष प्रकासीये जी, त्रीजो तत्व वि
 ख्यात ॥ १० ॥ न० ॥ इति ॥

॥ ढाल ७ मी. ॥

(मधुकर आज रहो रे मत चलो ॥ ए देशी)

श्री जिनधरम आराधिए जी, करि निज समकित शु
 ६ ॥ ज्ञवियण ॥ तप जप किरिया कीधली, लेखें परे विसु
 ६ ॥ ज्ञण॥१॥ कंचन कसीए लीजीये जी, नाणुं लीजे परी
 ख ॥ भ० ॥ देव धर्म गुरु जोयिने जी, आढरिये सुणी सीख
 ॥१॥ ज्ञण॥ श्री० कुगुरु कुदेव कुधर्मने, परिहरिये विप जेमा ॥ ज्ञण॥
 सुगुरु सुदेव सुधर्मने, ग्रहीये अमृत तेम ॥३॥ ज्ञण॥ श्री० ॥
 मूल धर्म तो जिने कह्यो जी, समकित सुरतरु एह ॥ ज्ञण॥ जव
 शसुख संपति थकी, समकितशुं धरीनेह ॥ भ० ॥ ४ ॥ श्री० ॥
 सत्तरे ठत्रीस समे जी, नज शुदि दशमी दीस ॥ भ० ॥ सम
 कित सीत्तरी एरची, पुर पाटण सुजगीस ॥ ज्ञण॥ ५ ॥ श्री० ॥
 ज्ञणजो गुणजो जावस्युं जी, लहेस्यो अविचल श्रेय ॥ भ० ॥
 शांतिदर्प वाचक तणो जी, कहे जिनहर्प विनेय ॥ ज्ञण ॥
 ॥ ६ ॥ श्री० ॥ इति ॥

अथ श्री आराधनानुं स्तवन.

॥ दोहा ॥

सकल सिद्धि दायक सदा, चोविसैं जिनराय ॥ सहगु
 रु सामिनी सरसती, प्रेमे प्रणमुं पाय ॥ १ ॥ त्रिचूवन पति
 त्रिशला तणो, नंदन गुणगंजीर ॥ शासन नायक जग ज
 यो, वर्द्धमान वरुवीर ॥१॥ एक दिन वीर जिणंदने, चरणे
 करी परिणाम ॥ ज्ञविक जीवना हित ज्ञणी, पुठे गौतम
 स्वामि ॥३॥ मुगति मारग आराधिए, कहो किरि परे अरि

हंत ॥ सुधा सरस वचन रसे, ज्ञांखे श्री जगवंत ॥ ४ ॥
 अतिचार १ आलोईए, व्रत धरीए गुरु शाख २ ॥ जीव खमा
 वो सयल जे, योनि चोरासी लाख ३ ॥ ५ ॥ विधिसुं वली
 वोसीराविए, पापस्थान अठार ॥ च्यार सरण नित अनुस
 रोए, निंदो डुरित आचार ६ ॥ ६ ॥ शुन करणी अनुमोदिए ७,
 ज्ञाव जलो मन आणि ८ ॥ अणसण अवसर आदरी ए,
 नवपद जपो सुंजाण १० ॥ ७ ॥ शुन गति आराधन तणा,
 ए ठे दश अधिकार ॥ चित्त आणिने आदरो, जिम पामो
 ज्ञव पार ॥ ८ ॥

॥ ढाल १ ली. ॥

(ए ठींडी किहां राखी ॥ ए देशी.)

१ ज्ञान २ दरिसण ३ चारित्र ४ तप ५ वीरज, ए पांचे
 आचार ॥ एह तणा इह ज्ञव परजवना, आलोइये अतीचा
 ररे ॥ १ ॥ प्राणी, ज्ञान जणो गुण खाणी, वीर वदे इम वा
 णिरे ॥ प्रा० ॥ गुरु जलवीए नही गुरु विनये, काले धरि बहु
 मान ॥ सूत्र अर्थ तडजय करी सूधां, जणीए वही उप
 धान रे ॥ १ ॥ प्रा० ॥ ज्ञानोपगरण पाटी पोथी, ठवणी नोका
 रवाली ॥ तेह तणी किधी आशातना, ज्ञान जगति न सं
 जाली रे ॥ ३ ॥ प्रा० ॥ इत्यादिक विपरीत पणाथी, ज्ञान विरा
 ध्युं जेह ॥ आ ज्ञव परजव वलि य जवोजव, मिड्यामिडकड
 तेह रे ॥ ४ ॥ प्राणि, समकित ड्यो शुद्ध जाणी ॥ जिन वचने शं
 का नवि कीजे, नवि परमत अनिलाख ॥ साधु तणी निंदा
 परिहरज्यो, फल संदेहम राख रे ॥ ५ ॥ प्रा० ॥ स० ॥ मुठपणुं
 बंमो परसंसा, गुणवंतने आदरीए ॥ साहमीने धरमें करी

धीरता, जगति प्रजावना करीए रे ॥ प्रा० ॥ ६ ॥ स० ॥ संघ चै
 त्य प्रासाद तणो जे, अवर्णवाढ मन लेख्यो ॥ इव्य देवको जे
 विणसाड्यो, विणसता उवेख्यो रे ॥ प्रा० ॥ ३ ॥ स० ॥ इत्यादि
 क विपरीतपणार्थी, समकित खंड्युं जेह ॥ आ नव० ॥ प्रा०
 ॥ ७ ॥ चारित्र्यो चित्त आणि ॥ पांच सुमति त्रिण गुपति वी
 राधी, आठे प्रवचन माय ॥ साधु तणे धर्में प्रमोदे, अ
 सुध वचन मन काय रे ॥ प्रा० ॥ १ ॥ चा० ॥ श्रावकने धर्में सा
 मायक, पोसहमा मन वाली ॥ जे जयणा पूर्वक जे आठें, प्र
 वचन माय न पाली रे ॥ प्रा० ॥ १ ॥ चा० ॥ इत्यादिक विपरी
 तपणार्थी, चारीत्र मोहड्युं जेह ॥ आ नव० ॥ मिच्छामि० ॥
 प्रा० ॥ १ ॥ चा० ॥ वारे नेढे तप नवि कीधो, ठतें योगे निज
 सकते ॥ धर्में मन वच काया वीरज; नवि फोरविउ नगते रे
 ॥ प्रा० ॥ १ ॥ चा० ॥ तप वीरज आचार इणिपरे, विविध वि
 राध्या जेह ॥ आ नव० ॥ मिच्छा० ॥ प्रा० ॥ १ ॥ चा० ॥ वलिय
 विशेषे चारित्र केरा, अतिचार आलोड्ये ॥ वीर जिलेसर व
 यण सुणीने, पाप मेल सवि घोइए रे ॥ प्रा० ॥ १ ॥ चा० ॥

ढाल ९ जी.

१ पृथ्वी ७ पाणी ३ तेज, ४ वाउ वनस्पति ॥ ए पां
 चे थावर कहा ए ॥ करि करसण आरंज, खेत्र जे खेमीयां ॥
 कूवा तलाव खणावीया ए ॥ १ ॥ घर आरंज अनेक; टांकां
 चूंइरां ॥ मेमी माल चणावीया ए ॥ लिपण गुंण काज,
 इणि परे पर परे ॥ पृथविकाय विराधिया ए ॥ १ ॥ घोंयण
 नाहण पाणी, जीअण अपकाय ॥ ठोती धोती करि दूह
 व्या ए ॥ ज्ञाठीगर कुंजार, लोह सोवनगरा ॥ ज्ञामजुंजा

लिहालागरा ए ॥ ३ ॥ तापण सेकण काज, वस्त्र नीखार
 ए ॥ रंगण रांधण रसवती ए ॥ इणि परे कर्मादान, प
 रे ९ केलवी ॥ तेऊ वाऊ विराधीया ए ॥ ४ ॥ वामी वन
 आराम, वावी वनस्पती ॥ पान फूल फल चूटीयां ए॥पोंक
 पापनी शाक, सेक्यां सुकव्यां ॥ ठेद्यां तुंद्यां आश्रीयां ए
 ॥ ५ ॥ अलसीने एरंम, घाणी घालीने ॥ घणा तिलादिक
 पीलीया ए ॥ घाली कोलु मांहि, पीली सेलनी ॥ कंदमूल
 फल वेचीयां ए ॥ ६ ॥ इम एकेंडी जीव, हणया हणावीया ॥
 हणतां जे अनुमोदीया ए ॥ आ जव परजव जेह, वलियण
 ॥ ते मुऊण ॥ ७ ॥ करम सरमीया कीडा, गाडर गंमोला ॥
 इअल पूरा अलसियां ए ॥ वालो जलो चूमेल, विचलीत रस
 तणा ॥ वलि अथाणां प्रमुखनां ए ॥ ८ ॥ इम वेंडंई जीव, जे
 में डूहव्या ॥ ते मुजण ॥ ऊदेही जू लीख, माकण मंकोमा ॥
 चांचण किमी कुंधुआ ए ॥ ९ ॥ गदहीयां घीमेल, कानख
 जुरमा ॥ गींगोमा धनेरीयां ए ॥ इम तेंडंई जीव, जे में डू
 हव्यां ॥ ते मुऊण ॥ १० ॥ माखी मन्नर मांस, मसा पतं
 गीया ॥ कंसारी कोलियावमा ए ॥ ढीकण वीढुं तीर, ज
 मरा नमरीय ॥ कौता बग खरमांकनी ए ॥ ११ ॥ इम चौरें
 डी जीव, जे में डूण ॥ ते मुऊण ॥ जलमां नांखी जाल,
 जलचर डूहव्या ॥ वनमां मृग संतापीया ए ॥ १२ ॥ पीड्या
 पंखी जीव, पानी पासमां ॥ पोपट घाड्या पांजरे ए ॥ इम
 पंचेंडी जीव, जे में डूण ॥ ते मुऊण ॥ १३ ॥

ढाल ३ जी.

॥ वाणी वाणी हित करीजी० ॥ देशी. ॥

क्रोध लोभ जय हास्यथी जी, बोळ्या वचन असत्य ॥
 कुरु करी धन पारकां जी, लीधां जेह अदत्त रे ॥ जिनजी ॥
 ॥ १ ॥ मिच्छाडुकुमं आज ॥ तुम साखे महाराज रे ॥ जीन
 जी ॥ देईं सारुं काज रे ॥ जिनजी ॥ मि० ॥ ए आंकणी ॥
 देव मनुज तिर्यचनां जी, मेधुन सेव्यां जेह ॥ विषयारस लं
 पटपणे जी, घणुं विटंब्यो देह रे ॥ जि० ॥ २ ॥ मि० ॥ परि
 ग्रहनी ममता करी जी, भव २ मेली आय ॥ जेह जीहां
 तें तिहां रहीजी, कोई न आवे साथ रे ॥ जि० ॥ ३ ॥ मि० ॥
 रयणीभोजन जे कस्यां जी, किधां ज्ञक अज्ञक ॥ रस
 ना रसनी लालचे जी, पाप कस्यां परतक रे ॥ जि० ॥ ४ ॥
 ॥ मि० ॥ व्रत लेईं वीसारीयां जी, वली ज्ञाग्यां पचखाण ॥
 कपट हेतु किरिया करी जी, किधां आप वखाण रे ॥ जि०
 ॥ ५ ॥ मि० ॥ त्रिण ढाल आवे डेहेजी, आलोया अतिचा
 र ॥ शिवगति आराधनतणो जी, ए पहिलो अधिकार रे ॥
 जि० ॥ ६ ॥ मि० ॥

ढाल चौथी.

॥ साहेलमीनी देशी. ॥

पंच महाव्रत आदरो, साहेलमी रे ॥ अथवा द्यो व्रत
 वार तो, यथाशक्ति व्रत आदरी ॥ सा० ॥ पालो निरती
 चार तो, व्रत लीधा संनारीए ॥ सा० ॥ हियमे धरीय वि
 चार तो, शिवगति आराधनतणो ॥ सा० ॥ ए वीजो अवि
 कार तो, जीव सवे खमाविए ॥ सा० ॥ योनी चोरासी ला

ख तो, मन सुधें करो खासणां ॥साण॥ कोइशुं रोश न राख
तो, सर्व मित्र करी चिंतवो ॥ साण ॥ कोइ न जाणो शत्रु
तो, राग द्वेष इम परिहरो ॥ साण ॥ किजे जन्म पवित्र तो,
साहमी संघ खमावीये ॥साण॥ जे उपनी अप्रिती तो, स
ज्जन कुटुंब करी खासणां ॥ सा० ॥ ए जिनशासन रीति
तो ॥१॥साण खमीये अने खमावीए ॥साण॥ एहज धर्मनो
सार तो, शिवगति आराधन तणो ॥ साण ॥ ए त्रीजो अ
धिकार तो, मृषावाद हिंसा चोरी ॥ सा०॥ धन मुर्छा मेहु
ए तो, क्रोध मान माया तृष्णा ॥साण॥ प्रेम द्वेष पैसुन्न तो
॥ ३ ॥ निंदा कलह न किजीए ॥ साण ॥ कुमां न दीजे आ
ज तो, रति अरति मिथ्या तजो ॥ साण ॥ मायामोस जं
जाल तो, त्रिविधे ९ वोसिरावीए ॥ सा० ॥ पापस्थान अ
ठार तो, शिवगति आराधन तणो ॥ सा० ॥ ए चोप्रो अ
धिकार तो ॥ ४ ॥

ढाल ५ मी.

॥ हेवे निसुणा इहां आवीया ॥ ए देशी ॥

जनम जरा मरणे करी ए, ए संसार असार तो ॥ कख्यां
कर्म सहु अनुजवे ए; कोइ न राखणहार तो ॥१॥ सरण
एक १ अरिहंतनुं ए; सरण सिद्ध ३ जगवंत तो ॥ सरण
धर्म श्री जैननो ३ ए; साधु सरण गुणवंत तो ४ ॥१॥ अवर
मोह सवि परिहरी ए; व्यार सरण चित्त धार तो ॥ शिवग
ति आराधनतणो; ए पांचमो अधिकार तो ॥ ३ ॥ आ भव
परभव जे कख्यां ए; पाप कर्म केई दाख तो ॥ आत्म साखे
ते निंदीए ए; पम्किमीए गुरु साख तो ॥ ४ ॥ मिथ्या मति

वर्त्तावित्रां ए; जे भांप्यां वत्सूत्र तो ॥ कुमति कदाग्रहने वसे
 ए, वली उद्याप्यां सूत्र तो ॥ ५ ॥ घड्यां घमाव्यां जे घणां
 ए, घरटी हल हथीश्रार तो ॥ नव १ मेली मुकीश्रां ए,
 करतां जीव संहार तो ॥ ६ ॥ पाप करीने पोसीया ए; ज
 नम १ परिवार तो ॥ जनमांतर पहोत्या पठी ए, कोई न की
 धी सार तो ॥ ७ ॥ आ भव परभव जे कस्यां ए; इम अधिक
 रण अनेक तो ॥ त्रीविधें त्रीविधें वोसरावीए ए; आणी हृद
 य विवेक तो ॥ ८ ॥ उःकृत निंदा इम करी ए; पाप करो
 परिहार तो ॥ शिवगति आराधन तणो ए; ए ठगे अधि
 कार तो ॥ ९ ॥

॥ ढाल ६ छी. ॥

(आदि तुं जोने आपणी ॥ ए देगी.)

धन १ ते दिन माहरो; जिहां किधो धर्म ॥ दान ठी
 यज्ञ तप आदरी; टाढ्यां दुष्कर्म ॥ ध० ॥ १ ॥ ओजुंजादिक
 तीर्थनी; जे कीधी यात्र ॥ यूगते जिनवर पूजीया; वली पो
 ख्यां पात्र ॥ ध० ॥ २ ॥ पुस्तक ज्ञान लिखावीयां; जिणह
 र जिण चैत्य ॥ संघ चतुर्विध साचव्या, ए साते खेत्र ॥
 ध० ॥ ३ ॥ पद्मिकमणां सुपरे कस्यां; अनुकंपा दान ॥ सा
 धु सूरी ठवप्रायने, दीधां बहुमान ॥ ध० ॥ ४ ॥ धर्म का
 ज अनुमोदिये, इम वारो वार ॥ शिवगति आराधन त
 णो, ए मातमो अधिकार ॥ ध० ॥ ५ ॥ ज्ञाय जज्ञां मन
 आणीये, चित्त आणि गम ॥ समता ज्ञाये ज्ञावीये, ए आ
 तमराम ॥ ध० ॥ ६ ॥ सुख छव कारण जीवने, कोई थ
 र न होय ॥ कर्म थाप जे आचर्यां, भोगवीए सोया ॥ ध०

॥ ७ ॥ समता विण जे अणुसरे; प्राणी पुन्य काम ॥ ठार
उपर जेम लीपणुं, जांखर चित्राम ॥ ध० ॥ ८ ॥ नाव भ
दी परे भावीए, ए धर्मनो सार ॥ शिवगति आराधनतणो,
ए आठमो अधिकार ॥ ध० ॥ ए ॥

ढाल ७ मी.

॥ रैवत गिरी उपर ॥ ए देशी. ॥

हवे अवसर जाणी, करीय संलेषण सार ॥ अणसण
आदरीए, पचखी च्यारे आहार ॥ ललुता सवि मुकी, ठांमी
ममता अंग ॥ ए आतम खेले; समता ज्ञान तरंग ॥ १ ॥
गति च्यारे किधा; आहार अनंत निसंक ॥ पण तृपति न
पाम्यो; जीव लालचीन रंक ॥ दूखहो ए वली वली; अण
सणनो परिणाम ॥ एहथी पामीजे; शिवपद सुर पद ठा
म ॥ २ ॥ धन धनो जालिन्नड, खंधो मेघ कुमार ॥ अण
सण आराधी, पाम्या जवनो पार ॥ शिवमंदिर जास्ये, क
री एक अवतार ॥ आराधन केरो, ए नवमो अधिकार ॥ ३ ॥
दशमे अधिकारे, महा मंत्र नवकार ॥ मनथी नवि मुको,
शिवसुख फल सहकार ॥ ए जपतां जाए, डुर्गति दोष वि
कार ॥ सुपरे ए समरो, चउद पूरवनुं सार ॥ ४ ॥ जनमंत
रे जातां, जो पामे नवकार ॥ तो पातिक गाळी, पामे सु
र अवतार ॥ ए नवपद सरिखो, मंत्र न कोइ सार ॥ इह
जवने परजवे, सुख संपति दातार ॥ ५ ॥ जून ज्रीव जी
लडी, राजा राणि थाय ॥ नवपद महिमाथी, राजसिंह महा
राय ॥ राणी रतनवती, बेहु पाम्या सुर जोग ॥ इक न
वथी जहेस्ये, सिद्ध वधु संयोग ॥ ६ ॥ श्रीमतिने ए वलि,

मंत्र फल्यो ततकाल ॥ फणीधर फीटीने, प्रगट थंड फूल
 माल ॥ शिवकुमरे योगी, सोवनपुरसो कीध ॥ इम इणो
 मंत्रे, काज घणाना सिद्ध ॥ ७ ॥ ए दश अधिकारे, वीर
 जिणेंसरे ज्ञाप्यो ॥ आराधन केरो, विधि जिणे चित्तमां रा
 ख्यो ॥ तिणे पाप पखाजि, जव जय डुरे नाख्यो ॥ जिन
 विनय करंतां, सुमति अमृत रस चाख्यो ॥ ८ ॥

ढाल ८ मी.

॥ नमो जवि भावशुं ए ॥ ए देशी. ॥

सिद्धारथ राय कुल तिलो ए, त्रिशला मात मळहार तो ॥
 अरुनी तल तुहें अवतस्था ए, करवा अम्ह उपगार ॥ १ ॥
 जयो जिन वीरजी ए ॥ में अपराध कख्या घणा ए, कहेतां
 न लहं पार तो ॥ तुह चरणो आव्या भणी ए, जो तारे तो
 तार ॥ २ ॥ ज० ॥ आश करीने आवीनु ए, तुम्ह चरणे
 महाराज तो ॥ आव्याने उवेखस्यो ए, तो किम रहेस्ये ला
 ज ॥ ३ ॥ ज० ॥ करम अलुजण आकरां ए, जनम मरण
 जंजाल तो ॥ हुं वुं एहथी उभगो ए, ठोमाव देव दयाल ॥ ४ ॥
 ज० ॥ आज मनोरथ मुज फल्यो ए, नागं डःख दंदोल
 तो ॥ तूगे जिन चोवीसमो ए, प्रगच्या पुण्य कलोल ॥ ५ ॥
 ज० ॥ जव ७ विनय तुम्हारमो ए, ज्ञाव जगति तुम्ह पाय
 तो ॥ देव दया करी दीजीए ए, बोधवीज सुपसाय ॥ ६ ॥ ज० ॥

कलस.

इय तरण तारण मुगति कारण, डुख निवारण जग ज
 यो ॥ श्री वीर जिनवर चरण शुणता, अधिक मन उजट

अथो॥ श्री विजयदेव सूरिंद पटोघर, तीरथ जंगम इण ज
गे ॥ तपगञ्ज पति श्री विजयप्रज्ञसूरी, सूरी तेजे ऊगमगे॥
श्री हीरविजयसूरी सीस वाचक, कीर्तिविजय सुर गुरु समो॥
तस सीश वाचक विनयविजये, शुण्यो जिन चोवीसमो ॥
सई सत्तर संवत उगणात्रीसैं, रही रानेर चौमास ए॥ विजय द
शमी विजय कारण, किन्तु गुणा अभ्यास ए ॥ नर ज्ञव आ
राधन सिद्धि साधन, सुकृत लील विलास ए ॥ निर्जरा हेते
तवन रचित्त, नामे पुण्यप्रकास ए ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री आदेशरजीनी विनती लिख्यते.

पामी सुगुरु पसाय रे, सेत्रुंजय घणी॥ श्री रिसहेसर वि
नवुं ए ॥ १ ॥ त्रिभुवन नायक देव रे, सेवक विनती; आदी
श्वर अवधारीए ए ॥ २ ॥ सरणे आव्यो स्वामी रे, हुं संसार
मां; विरूए वयरीए नड्यो ए ॥ ३ ॥ तार तार मुऊ तात रे,
वात किसि कहुं; नव नव ए ज्ञावटतणी ए ॥ ४ ॥ जनम
मरण जंजाल रे, बाल तरूण पणुं; वलि वलि जरा देह घणुं
ए ॥ ५ ॥ किमें न आव्यो पार रे, सार हवे स्वामी; सेन करो
एक माहरी ए ॥ ६ ॥ ताखा तुझे अनंत रे, संत सुगुण वलि;
अपराधि पिण उड्य्या ए ॥ ७ ॥ तो एक दीन दयाल रे, बा
ल दयामणो; हुं शा माटे वीसख्यो ए ॥ ८ ॥ जे गीरुआ गुण
वंत रे, ताखा तेहने; ते मांहि अचरिज किशुं ए ॥ ९ ॥ जे मु
ज सरिखो दिन रे, तेहने तारतां; जग विस्तरस्ये जस घणो
ए ॥ १० ॥ आपद पमिन्त आज रे, राज्य तुमारडे; चरणे हुं
आव्यो वही ए ॥ ११ ॥ मुज सरिखो कोई दिन रे, तुज सरि
खो प्रनु; जोतां जग लाजे नहीं ए ॥ १२ ॥ तुहि करुणासिं

धुरे, वधु जुवन तणो; न घटे तुम जवेखवुं ए ॥१३॥ तारण
 हारो कोइ रे, जो बीजो होवे; तो तुहने स्याने कहुं ए ॥१४॥
 तुंहिज तारीस नेट रे, पहिलानें पठे, तो एवदि गाढीम कि
 सी ए ॥१५॥ आवि लाग्यो पाय रे, ते किम ठोरस्ये; मन म
 नाव्या विण हवे ए ॥१६॥ सेवक करेय पुकार रे, बाहिर र
 ह्यो जस, ते साहिव गोप्ता किसी ए ॥ १७ ॥ अतुलीवज अ
 रिहंत रे, जगनें तारवा, समरधरो स्वामि तुमे ए ॥१८॥ शुं
 आवे ठे जोर रे, मुजने तारतां, केंधन वेसे ठे किस्युं ए ॥१९॥
 कहेस्यो तुमे जिणंद रे, जगती नथी तेहवी, तो ते जगती
 मुजने दीजिए ॥ २० ॥ वली कदेशो जगवंत रे, नही तुज
 जोग्यता; हमणा मुगति जावा तणी ए ॥२१॥ जोगता ते पि
 ए नाथ रे, तुमेहिज आपस्यो; तो ते मुजने दीजीए ए ॥२१॥
 वलि कदेशो जगदीस रे, करम घणा ताहरे; तो तेहज टालो
 परां ए ॥ २३ ॥ कर्म अमारां आज रे, जगपति वारवा, वलि
 कुण बीजो आवडो ए ॥२४॥ वलि जाणो अरीहंत रे, एहने
 वीनती, करता आवरुती नथी ए ॥ २५ ॥ तो तेहज महारा
 ज रे, मुजने शीखवो, जिम ते विधिस्युं चीनवुं ए ॥२६॥ मा
 य ताय विण कुण रे, प्रेमे शीखवे, बालकने कहों बोलवुं ए
 ॥२७॥ जो मुज जाणो देव रे, एह अपवान, खरब्यो ठे कलि
 काठवे ए ॥२८॥ किम लेउं ऊंग रे, अंग नस्यु एहनुं, विप
 य कपाय असोचस्युं ए ॥ २९ ॥ तो मुज करो पवित्र रे, क
 हो कुण पुत्रने; विण मावित्र पखालस्ये ए ॥३०॥ कृपा करी
 मुज देव रे, इहां लगे आणीउं; नरक निगोद्यादिक थकि ए
 ॥३१ ॥ आव्यो हवे इजुर रे, उनो थइ रह्यो; सामु शु जूउं

नहि ए ॥३१॥ आमो मांमी आज रे, वेगो वारणो; मावित्र
 तुमे मनावस्यो ए ॥ ३३ ॥ तुमे गो दया समुद्र रे, तो मुजने
 देखी; दया नथी शे आणता ए ॥३४॥ उवेखस्यो अरिहंत रे,
 जो आणी वेला; तो माहरी सि परि थस्ये ए ॥३५॥ उजा ठे
 अनेकरे, मोहादिक वयरी; ठल जुए ठे माहरां ए ॥३६॥ ते
 हने वारो वेगे रे, देव दया करी; वलि वली शुं वीनवुं ए ॥३७॥
 मरुदेवी निज माय रे, वेगे मोकली; गज वेसारी मुगतिमां
 ए ॥३८॥ नरतेसर निज नंद रे, किधो केवली; आरीसो
 अवलोकतां ए ॥३९॥ अठाणं निज पुत्र रे, प्रतिबोध्या प्रेमे;
 जूज करंतां वारीआ ए ॥४०॥ बाहुबलने नेट रे, नाण केव
 ल तुमे; स्वामी साहमुं मोकळ्युं ए ॥४१॥ इत्यादिक अवदात
 रे, सघला तुह्य तणा; हुं जाणुं तुं मूलगा ए ॥४२॥ माहरी वे
 ला आज रे, मौन करी वेठा; उत्तर शे आपो नही ए ॥४३॥
 वीतराग अरीहंत रे, समता सागरु; माहरां ताहरां स्युं करो
 ए ॥४४॥ एक वार माहाराज रे, मुजने श्री मुखे; बोलावो
 सेवक कही ए ॥४५॥ एटले सीधां काज रे, सघलां माहरां;
 मनना मनोरथ सवि फळ्या ए ॥४६॥ खमजो मुज अपराध
 रे, आसंगो करी; असमंजस जे वीनव्युं ए ॥ ४७ ॥ अवसर
 पामी आज रें, जो नवि वीनवुं; तो पस्तावो मन रहे ए
 ॥ ४८ ॥ त्रिजुवन तारणाहार रे, पुण्ये माहरे; आवी एकांते
 मिळ्या ए ॥४९॥ बालक बोले बोल रे, जे अविगतपणे; मा
 य तायने ते रूचे ए ॥५०॥ नयणे निरख्यो नाथ रे; नात्री न
 रिंदनो; नंदन नंदन वन जिस्यो ए ॥५१॥ मरुदेवी उर हंस रे,
 वंस ईस्कागनो; सोहाकर सोहामणो ए ॥५२॥ माय ताय प्र

नु मित्र रे; बंधव माहरो; जीव जीवन तुं वालहो ए ॥५३॥
 अवरन को आघार रे; इण जग तुऊ विना; त्राण शरण तुं
 मुऊ घणी ए ॥५४॥ वलि वलि करुं प्रणांम रे, चरणे तुम्ह
 तणे; परमेश्वर सनमुख जूळ ए ॥५५॥ नव नव तुह पाय
 सेव रे; सेवकने देजो, हुं मागु तु एटलुं ए ॥५६॥ श्री क्रीर्ति
 विजय उवजाय रे, सेवक ईणिपरे; विनय विनय करी वि
 नवे ए ॥५७॥ इति. ॥

अथ श्री निगोदु छःखगर्जित श्रीमंधरजिननुं
 स्तवन लिख्यते.

॥ उहा. ॥

अनंत चोवीशी जिन नमुं; सिद्ध अनंती कोरु ॥ केव
 लनाणिथी वीरसवि, बंडवे करजोड ॥ १ ॥ वे कोमि केव
 ल घरा; विहरमान जिन वीस ॥ सहस कोटि युगल नमुं;
 साधु सवे निसि दिश ॥२॥ आर्याण ॥ सकल समिहित कर
 णी; सशी वयणी राय हंस गयगमणी ॥ कवि जणणी ब्रह्मा
 णी; वयण रसं दिसउ मे देवी ॥ ३ ॥

॥ उहा. ॥

श्री ब्रह्माणी सारदा, सरसति द्यो सुपसाय ॥ सिमंधर
 र जिन विनवुं, सानिध करज्यो माय ॥ ४ ॥

॥ ढाल १ ली. ॥

(राग आशाउरी.)

॥ नंदनकुं त्रिशला हुलरावे ए देशी. ॥

श्री सिमंधर साहिव मेरा, चाहुं दरीशण तेरा रे ॥ ते

रे हे फरजन वहूतेरा, तुं प्रभु सांइ हमेरा रे ॥ ५ ॥ श्री सिमंधर साहिब मेरा ॥ ए आंकणी ॥ श्री श्रेयांस नरिंद विराजे, जस महिमा जग गाजे रे ॥ तस कुल कमद दिणंद समो वरु, सत्यकि नंदन ठाजे रे ॥ ६ ॥ श्री ० ॥ पुष्कलवई विजया विचिं नयरी, अमरावई सम जाणि रे ॥ महाविदेहे तूं उपन्यो, पुंमरीकिणी अहिठाण रे ॥ ७ ॥ श्री ० ॥ डर देअंतर तूं प्रभु वसिनु, राणी रूकमणी कंत रे ॥ मुज संदेह तणा संदोहा, कुण ज्ञांजे जगवंत रे ॥ ८ ॥ श्री ० ॥ जे चउ गई गति आ गति जेया, जीवाजीव विच्यार रे ॥ केवलनाणी विण कुण ज्ञासे, बहुला ते अधिकार रे ॥ ९ ॥ श्री ० ॥ जवसमुइ तारण तूं प्रगळ्यो, तुं जग बंधव वाप रे ॥ जव जे में पातिक क्रियां, ते आलोअं आप रे ॥ १० ॥ श्री ० ॥ हुं मूरख मति हिन म जाणुं, ज्ञान तणो लवलेश रे ॥ गुरु जवएस लहिकहुं साचुं, निसुणो राव जिणेश रे ॥ ११ ॥ श्री ० ॥

॥ उहा. ॥

रांक तणि परे रडवळ्यो, निधणिनु निरधार ॥ श्री सिमंधर सामीया, तुम विण इण संसार ॥ १२ ॥ आदि निगोद मांहि रूळ्यो, अव्यवहारी जीव ॥ काल अनंत तिहां रह्यो, जव अनंत सदैव ॥ १३ ॥

॥ ढाल ९ जी. ॥

(राग धन्याश्री.)

॥ उत्सापिणी अवसापिणी आरो, ए देशी. ॥

श्री सिमंधर साहिब मेरा, विनतमी अवधारो जी ॥ नरय निगोद तणां दुःख विरुआं, गिरूवा हृदय विचारो जी

॥१४॥ श्री० ॥ दीन दयाल कृपाल कृपानिधि, करिए ए उप
 गारो जी ॥ नीम ज्वोदधि दुत्तर तारो, मुजने आप उपगा
 रो जी ॥१५॥ श्री० ॥ पोइण पान सकोमल मेजे, वत्रिस स
 ख्या सोइ जी ॥ बलवंत नर सोए करिने, मनस्युं वीधे को
 ई जी ॥ १६ ॥ श्री० ॥ एक पान जेदीने वीजे, जेहवे ते सूइ
 जाए जी ॥ बरुमान जिन गोयमने कहे, असंख्य समय ति
 हां थाए जी ॥ १७ ॥ श्री० ॥ असख्य समय एक आवली जा
 णो, कुल्लक ज्वे हवे तेह जी ॥ जे दो सत ठपन आवलिनुं,
 जीवीत जीवे तेह जी ॥ १८ ॥ श्री० ॥ अल्प आज एहवां अनु
 जवता, नाथ निगोद मजार जी ॥ जनम मरणानां दुख अनं
 ता, मे सहा वारंवार जी ॥ १९ ॥ श्री० ॥ चुंआलिशसैं आ
 वलि साठि, ठेतालिस जाऊरी जी ॥ सासोश्वास एटजे एक
 थाए, आधी वात घणेरि जी ॥ २० ॥ श्री० ॥ सासोश्वासमां
 जीव निगोदे, करे सत्तर ज्व पूरा जी ॥ साठी चोराणु आव
 ली उपरे, अधिका जाणो सूरा जी ॥ २१ ॥ श्री० ॥ महुरत ए
 कनी वे घन्नी काची, शाख तणे परमाणि जी ॥ सांत्रिससैं
 त्रिहोत्तर तेहना, श्वासोश्वास यखाणि जी ॥ २२ ॥ श्री० ॥
 ते मांदि हवे जीव निगोदे, ज्व करे केती वार जी ॥ पांसव
 सहसने पांचसयां वलि, ठत्रिस वार विचार जी ॥ २३ ॥ श्री०
 एक लाखने तेर हजार, एकसोने नेऊ वार जी ॥ एक दीवस
 ना सासोश्वासा, केवलीने अधिकार जी ॥ २४ ॥ श्री० ॥ ठास
 ठ सदस असी अधिकेरा, उगणीस लाख ज्वेरा जी ॥
 कर्म प्रपंचे एक दिवसमां, जीव करे ज्व फेरा जी ॥ २५ ॥
 श्री० ॥ तेत्रीस लाख पंचाणुं महसा, सात सतक थव

धारि जी ॥ एक मासना एह नसासा, गणित तणे अणु
हारी जी ॥ २६ ॥ श्री० ॥ पांच कोमि नव्यासी लस्का,
चारसे व्यासि हजार जी ॥ एतलि वार ए मेरे निगोदिउ,
एकण मास मजारजी ॥ २७ ॥ श्री० ॥ च्यार कोमिने
सातज लस्का, वलि सहस अमिआल जी ॥ च्यार सतक अ
धिका संख्याए, सासोश्वास विशाल जी ॥ २८ ॥ श्री० ॥ एक
वरसमां सित्तर कोमि, लाख सत्योतेर वार जी ॥ सहस
अठ्यासी आवसे अंकें, एह जीए अवतार जी ॥ २९ ॥ श्री० ॥
॥ उहा. ॥

मरणां अवतरणां करी, स्वामी काल अनंत ॥ पराव
र्त्त पुजल कियां, तेहनो कहुं विरतंत ॥ ३० ॥ जिम केकि गिरि
वर रहे, मेहा छेरे वास ॥ तिम जिनजी तुम उलगुं, निसुणो
ए अरदास ॥ ३० ॥

॥ ढाल ३ जी. ॥

(राग सारंग.)

॥ चतुर चोमासु पम्किमी. ए देशी. ॥

दश कोमाकोमि सागरे, उत्सर्पिणी एक रे ॥ तिम
गणो एह अवसर्पिणी, मनें धरीअ विवेक रे ॥ ३१ ॥ सुण
स्वामी सिमंधरा, धरा नूषण इसरे ॥ चउत्रिश अतिसय प
रगमा, वाणि गुण ठे पांत्रिस रे ॥ ३२ ॥ सु० ॥ विस कोमाकोमि
बे मिला, कालचक्र एक थाय रे ॥ एक पुजल परावर्त्तमां, नव
अनंत ते जाय रे ॥ ३३ ॥ सु० ॥ एह निगोदमां हुं वसिउ, प्रचु
काल अनंत रे ॥ ते पुजल परावर्त्तका, कस्यां वार अनंत रे
॥ ३४ ॥ सु० ॥ खेपवी अकाम निर्जरा, कर्म चिकणां जेहरे ॥

पुढवी जल जलण वायु श्रयो, पाम्यो तेहनां देह रे ॥ ३५ ॥
 सुण॥ तेह एकेकी कायमां, जोणी सातलाख संख्य रे ॥ शी
 त तापादिक में सहां, कालचक्र असंख रे ॥ ३६ ॥ सुण॥ अनुक
 मे तिहां शकी निसरी, थयो काय अनतरे ॥ वत्रीस नाम
 ठे तेहनां, लहां ग्रंथ सिद्धांतरे ॥ ३७ ॥ सुण॥ १ सूरण कंद प
 हिलुं गणुं, २ वज्रकंद ३ हलड रे ॥ ४ अरडक आड ५ कचूर
 को, ६ सत्तावरी तजो नड रे ॥ ३८ ॥ सुण॥ ७ निलीवरीयालो
 ८ कुमारिका, ९ स्तुहि अमृता १० जाणि रे ॥ ११ लसणने
 १२ वंस करेलडां, १३ गाऊर लूणो १४ वखाणि रे ॥ ३९ ॥
 सुण॥ लोटा ते १५ कमलकद निध, गिरि १६ कर्णका जाल रे ॥
 १७ कोमल पत्रने १८ खरसूआ, १९ लूणा वृद्धनि ठाल रे
 ॥ ४० ॥ सुण ॥ थेग ते २० मोगर जाणज्यो, २१ नीली मोथ
 २२ चूई फोम रे ॥ पड्यक २३ शाक विशेष ठे, खातां अति घ
 णी खोड रे ॥ ४१ ॥ सुण ॥ २४ पीलूमा २५ अमृत बेलडी,
 २६ मुजा म कर अजिलाख रे ॥ उगता विदल २७ अंकुरमा,
 विरूहा इति नाख रे ॥ ४२ ॥ सुण॥ प्रथम समयनो २८ वाहु
 लो, गणुं तेह सदोप रे ॥ सूरी २९ वाढहोलीने ३० आंबली,
 कुणी करजो संतोप रे ॥ ४३ ॥ सुण॥ ३१ आलूय ३२ पिडालु
 वली, घणा जीवनो पिम रे ॥ अनंतकाय वत्रीसनां, कहां
 नाम प्रचंम रे ॥ ४४ ॥ सुण॥ इति. ॥

उहा.

इत्यादिक अनेक ठे, अनंतकायना भेद ॥ वादर ए
 द निगोदमां, हुं पाम्यो निर्वेद ॥ ४५ ॥ सूई अग्र अनंतमें,
 जोगे हुं बहु वार ॥ वेचाणो निसंबलो, किणहि न कीधी

सार ॥ ४६ ॥ काल असंख तिहां रह्यो, साधारण स्वरूप ॥
चउद लाखे योनि ज्ञम्यो, अई ३ कर्म विरूप ॥ ४७ ॥

ढाल ४ थी.

राग सामेरी.

॥ वंठित पूरण सुरतरू ॥ ए देशी. ॥

श्री सिमंधर स्वामी ए, तिहुअण अंतरयामी ए ॥ पा
मी ए जे गति कहुं ते आपणी ए ॥ ४८ ॥ एक शरीरे एक
ए, जीव थयो प्रत्येक ए ॥ ठेक ए डुखनो नवि आव्यो प्रभो
ए ॥ ४९ ॥ ठेदन भेदन जे सह्यां, ते में नवि जाइ कहां ॥
निरवह्यां काल असंख्य तिहां वशी ए ॥ ५० ॥ योनि दश
लाख फरसी ए, तेह वणसई सीरसी ए ॥ निरसी ए पुष्प
पत्र फल वेयणा ए ॥ ५१ ॥ बलि विगलेंडि हुं थयो, काल
संख्यांतो तिहां रह्यो ॥ सांसह्यो डुख उपजतुं परवशे ए
॥ ५२ ॥ बि ति चउ विगलेंडि तणी, योनि लाखे वे वे भणी ॥
जगधणी ते पिण में सह्यु अणुसरी ए ॥ ५३ ॥ पुरी पर्याप्ति
पखे, अंतर मुहुर्त्तने आजखे ॥ सौ डुःखि बहु वार असन्निउं
ए ॥ ५४ ॥ कुञ्चित योनि उंपनो, चउद ठाणमां निपनो ॥ सं
पन्नो अनुक्रमे हुं दश प्राणानो ए ॥ ५५ ॥ त्रिहुं जेद तिर्थ
च ए, जल थल खेचर प्रपंच ए ॥ संच ए मांड्यो तिहां वली
पापनो ए ॥ ५६ ॥ मञ्ज गलांगल किधां ए, जलचारि पद
लीधां ए, सिद्धा ए एकेका जन आपणा ए ॥ ५७ ॥ वृश्चि
क सर्प नकुल हवे, बाघ सिंह चित्तर जवे ॥ तिहां सवे सं
वल मेढ्यां डुरितनां ए ॥ ५८ ॥ सींचाणादिक हुं थयो, नर
में जावो अलज्ज ॥ नवि लह्यो पाप पुन्यनो आंतरो ए

॥ ५९ ॥ पशुत्र पणे इम जमीन ए, योनी लाख चठ रमी
 न ए ॥ दमीन ए वध वधे करी मुजने ए ॥ ६० ॥ सात जे
 द थयो नारकी, निर्विवेक तिर्यक थकी; पातकि हुं अपराधि
 ताहरो ए ॥ ६१ ॥ दोहलि दश वेयण सही, काल असंख
 तिहां रहि ॥ हुं सहि च्यार लाख योनी जन्म्यो ए ॥ ६२ ॥
 जगजीवन जिनजी सांजळ्यो, दश दृष्टांते दोहिलो ॥ अ
 ति जलो नरजव काल घणे लह्यो ए ॥ ६३ ॥ उंचे सीर टं
 गाणो ए, कर्मबंध बंधाणो ए ॥ टंगाणो ए गर्जावासनो
 नहि जलो ए ॥ ६४ ॥ कोमि सूई तापवी, विधे तनु को मान
 वी ॥ अनुचवि एहथी आठ गुणी व्यथा ए ॥ ६५ ॥ डस्तह
 वेअण वेहे ए, घर्म करुं सहि देहे ए ॥ गेहे ए जो जणस्ये
 मुऊ मामली ए ॥ ६६ ॥ निच गोत्र अवतार ए, न सुणयो ध
 र्म लगार ए ॥ त्यारे ए सदगुरु सेवा नवि लहि ए ॥ ६७ ॥
 देश अनारज वशियो ए, पाप तणे रस रसीन ए ॥ घसिन
 ए विरूआ कर्म जणी घणुं ए ॥ ६८ ॥ कर्म वले पाठो वली
 न ए, चनविठा वंम्के वलि रूजिन ए ॥ नवि मढ्यो स्वामी
 को मुऊ तारको ए ॥ ६९ ॥

उहा.

उंच निच कुले अवतस्थो, किधां मध्यम काम ॥
 विरती पाखे हु थयो, न लह्यो जव विश्राम ॥ ७० ॥ मा
 नव जव अति दोहिलो, दोहिलो आरज देश ॥ सदहणा
 वलि दोहिजी, दोहिलो गुरु उवएस ॥ ७१ ॥ मनुष्य तिरी
 जव अंतरी, साते नरग मजार ॥ गणतां काल असंख हुए,
 हुं गयो एति वार ॥ ७२ ॥

ढाल ५ मी.

राग केदारो ॥ अद्विआनी देशी. ॥

सिमंधर जगदीश, पूरो मनह जगीश ॥ शिश नमी
 रहं ए, आणा नित वहुं ए ॥ ७३ ॥ मेरु महिधर धीर, जल
 नीधी जेम गंजीर ॥ वीर वमो सुणो ए, मयण सुनट ह
 एयो ए ॥ ७४ ॥ तुं सेवक साधार, गुणगण रयण जंभा
 र ॥ तारक अवतस्यो ए, जय लछि वस्यो ए ॥ ७५ ॥ तुं
 मुऊ मन तरु कीर, तुं हइमानो हीर ॥ कीर्त्ति तुम तणी ए,
 त्रिचुवन अति घणी ए ॥ ७६ ॥ जिनजी जग विख्यात,
 सांजल मुऊ अवदात ॥ जव १ जे हुआ ए, विवरी जूजु
 आ ए ॥ ७७ ॥ पाम्यो आरज देश, उंच गोत्र सुविशेष,
 लेश्या नवि रहि ए ॥ सामग्रि नही ए ॥ ७८ ॥ सामग्री वलि
 लक्ष, सदहणा मन बद्ध ॥ बुद्धिनो दरियो ए, आदर नवि क
 स्यो ए ॥ ७९ ॥ न करि त्रिकरण शुद्धि, परमादे मन बुद्धि ॥
 सिद्धि न को लहि ए, हास्यो जव सही ए ॥ ८० ॥ जणी ज
 णी पण अंग, करी प्रमाद प्रसंग ॥ ब्रत भंगे हुयो ए; नर
 य निगोदिन ए ॥ ८१ ॥ में लाध्युं बहु वार; समकित रयण
 उदार ॥ हारविन शसिन ए; छषण पांचसिन ए ॥ ८२ ॥ कु
 गुरु कुदेव कुधर्म; उदालें सिव सम्म ॥ कर्म सांकळ्यो ए, तेह
 शुं जइ मळ्युं ए ॥ ८३ ॥ अतिशयवंत महंत ॥ दोष रहि
 त भगवंत ॥ चित्त न सदह्यो ए; आले भव गयो ए ॥ ८४ ॥ पा
 ले पंचाचार, टाले कुव्यापार ॥ सुगुरु न उंजख्या ए, सूत्रे
 जे लिख्या ए ॥ ८५ ॥ दयामूल जिनधर्म, नवि जाण्या
 सवि मर्म ॥ नवतत्वादिका ए, हेयादिक त्रिका ए ॥ ८६ ॥

गामरिए परवाहि, धर्म करि उवाहि ॥ वलि वृंदारको ए,
 परमाधामिको ए ॥ ८७ ॥ नारकिया डख देई, पापे पिंम
 जरेई ॥ जल माणस थयो ए, जाल अंतर रह्यो ए ॥ ८८ ॥
 पीलाणो तिखि ठाम, अंम गोकलने काम ॥ घरटा मध्य
 करी ए, नर द्विपांतरि ए ॥ ८९ ॥ डःख पाम्यो तिहां ज्रीम,
 काल संवत्सर सिम ॥ परवश माठले ए, जव इम पाठले ए
 ॥ ९० ॥ हवे वैमानिक देव, करतो परस्त्रि सेव ॥ देव वि
 पय तणि ए, तृष्णा मुऊ घणी ए ॥ ९१ ॥ तिव्र मोह परि
 णाम, वलि एकेदि ठाम ॥ आउ असंख्यनो ए, ते हुं उपनो
 ए ॥ ९२ ॥ तुं अपराधि देव, ताहरो हुं नितमेव ॥ सेवक
 चित्त धरो ए, परतो उद्धरो ए ॥ ९३ ॥

॥ ढाल ६ ठी.

(राग धन्यासिरी.)

॥ पीयुको परघर आवे. ए देशी. ॥

च्यार लाख योनि नम्यो, लह्यो सूर अवतार ॥ श्री
 सिमंधर ठाकुर, तिहां विलश्यां रेमें सुख अपार ॥ ९४ ॥ ठा
 कुरीया रे अम तारो, जवसायर रे ॥ वाडहा पार उतारो,
 ॥ ए आंकणी ॥ चउद लाख मनुष्यना, जोगव्या जेद अशेश
 ॥ लाख चौराशी हुं नम्यो, में काढ्यो रे नव नव तिहा वेश
 ॥ ९५ ॥ गण ॥ दिन जाते रे जोवन गळ्युं, न गळ्यो ते मनमथ
 पूर ॥ महिलाने रूपे रे मोहिउ, देखि रातो रहिउ हुं जूरि
 श ॥ ९६ ॥ गण ॥ अशुन ध्यान अंतर चिंतव्यां, युवतिना, जो
 ग विलास ॥ अमृत फिटि विप थयुं, श्रीफल जल रे घनसार
 ज तास ॥ ९७ ॥ गण ॥ क्रोध मान माया तजी, समजावे जा

वे मन ॥ तजी कंचन कामिनि, महिमंमल रे सुनी ते धन
 धन्य ॥१७॥गण॥ इम अनंता नव कस्या, चविठ वार अनं
 त ॥ सूख दुःख सघलां नोगव्यां, नव गणतां रे थाक्यो जग
 वंत ॥१७॥ गण॥ देव धर्म गुरु नलख्या, में सुण्यो प्रवचन
 सार ॥ ठकायना जीव नलख्या, वलि डुरितना रे अहिगण
 अठार ॥१७॥गण॥ सामाचारि संग्रहि, सिद्धांतने अनुहा
 र ॥ तपगठनि क्रिया करूं, हुं नोमातुर पंचांग विचार ॥
 ॥१७॥गण॥ गुण सताविश साधुना, श्रावकना एकवीश ॥
 ते सघला में नलख्या, अंगें आणवारे खप करूं निश दिश
 ॥१७॥गण॥ आणे आरे नरतमां, वर नहि केवलनाण ॥
 पूर्वाचार्य वयणडां, हुं तो मानुरे ते अमीय समान ॥१७॥
 ॥गण॥ मिथ्यात सघलुं परिहरूं, हुं धरूं समकित जाण ॥
 तप जप किरिया आदरूं, तारे लेखे रे माहारे ते परमाण ॥
 ॥१७॥गण॥ इणिपरे इण नवे पर नवे, जिनजी विराधी
 आण ॥ ते सवि मित्रा डुकर्मं, सांसहजो रे अपराध सुजा
 ण ॥१७॥गण॥ हित न कस्यां केहनां कदा, न कस्यो ते दि
 नोक्षर ॥ दान पुन्य जेणे नवि कस्यां, वन मालति रे जिम
 तस अवतार ॥१७॥गण॥ धण कण कंचन कामनी, वलि
 राज्य रुधि अनेक ॥ हुं नवि इहुं राजिया, तूगे आपे रे अवि
 चल पद एक ॥१७॥गण॥ इति ॥

॥ ठाल ७ मी ॥

(राग धन्याश्री.)

॥ माइ धन्य एदेशी. ॥

धन २ ए संप्रति सिमंधर जगदेव, सुर नरने किंनर अ

हनिशि सारे सेव ॥ गढ त्रिण विचालि समोसरण सुख गे
ह, ठत्र त्रय शोचिंत चामर अंकित देह ॥ १०८ ॥ अकलंक
महावल कलिमल तरु जलपुर, जग नायक जग गुरु जग व
बल वरुनूर ॥ जग लोचन उदयो जग दीपक जगनाथ, ज
ग तिलक समोवरु ए सीवपुरनो साथ ॥ १०९ ॥ धन २ नर
नारि जे प्रणमें तुम पाय, धन २ जे दिहा जिण तूम समरण
थाय ॥ धन २ ते जिहा जे तुम गुण नीत गाय, जस कुल अजु
आळ्युं धन ते मायने ताय ॥ ११० ॥ वरुलिनो वासी ववहारि
शुन चित्त, गेळहु कुल दीवो अमिचंद सुपवित्त ॥ संवेगी सु
घो किघो त्याग सचित्त, एहतवन रचियुमें ज्ञणवा तेह नि
मित्त ॥ १११ ॥ संवत् सत्तरसे तेरोत्तर शुचि मास, शुदि शात
म शुके ॥ स्वाति योग शुज तास, श्री विजयप्रज्ञसूरि रा
ज्ये चित्त उल्लास, तयरवाडा माहें शुणित्त रहि चउमास ॥

॥ कलश. ॥

तपगढ अंबर अरुण उदयो, श्री हीरविजय सूरेश्वरो
॥ निज हस्त दिक्षित सुपरिक्षित, श्री शुजविजय कविश्व
रो ॥ तस चरण पंकज प्रवर मधुकर, जावविजय बुध शुद
रो ॥ सिद्धिविजय कहे स्वामि संपति, नविक जन मंगल क
रो ॥ ११३ ॥ इति. ॥

अथ श्री वीजतीर्थी तपनुं स्तवन.

(फतमल पाणीमाने जाय ॥ ए देशी)

प्रणामी सारद माय, शासन वीर सुहंकरु जी ॥ वीज
तिर्थी गुणगेह, आदरो ज्ञवियण सुदरुं जी ॥ १ ॥ एह दिन

पंच कल्याण, विवरीने कहंते सुणो जी ॥ महा शुद्धि बीजे
 जाण, जन्म अग्निनंदन तणो जी ॥ २ ॥ श्रावण शुद्धि हो
 बीज, सुमती चव्या सुरलोकथी जी ॥ तारण नवोदहि तेह,
 तस पद सेवे सुर थोकथी जी ॥ ३ ॥ समेतशिखर सुन्न ठां
 ण, दशमा शितल जिन गणो जी ॥ चैत्र वदिनी हो बीज,
 वरिया मुक्ति तस सुख घणो जी ॥ ४ ॥ फागुण मासनी बी
 ज, उत्तम उज्वल मासनी जी ॥ अरनाथ तस चवन, कर्म ख
 र्ये तव पासनी जी ॥ ५ ॥ उत्तम माघज मास, सुद्धि बीज वा
 सुपुज्यनो जी ॥ एहिज दिन केवलनाण, सरण करो जिन
 राजनो जी ॥ ६ ॥ करणी रूप करो खेत, समकित रूप रोपो
 तिहां जी ॥ खातर किरिया हो जाण, खेम समता करी जी
 हां जी ॥ ७ ॥ उपसम तद रूप निर, समकित ठोम प्रगट होवे
 जी ॥ संतोष करी अहो वाम, पञ्चखाण व्रत चोकि सोहे जी
 ॥ ८ ॥ नासे कर्म रीपू चोर, समकित वृद्ध फळयो तिहां जी ॥
 मांजर अनुन्नवरूप, उत्तरे चारित्र फल जिहां जी ॥ ९ ॥ शां
 ति सुधारस वारी, पान करी सुख लिजीए जी ॥ तंबोल स
 म ल्यो स्वाद, जीवने संतोष रस किजीए जी ॥ १० ॥ बीज
 करो बावीस मास, उत्कृष्टी बावीस मासनी जी ॥ चोवी
 हार उपवास; पालीए सील वसुधासनी जी ॥ ११ ॥ आवश्य
 क दोय वार, पडिलेहण दोय लिजीए जी ॥ देव वंदण त्रण
 काल, मन वचन कायाए किजीए जी ॥ १२ ॥ नजमाणुं सुन
 चित्त, करी धरीये संयोगथी जी ॥ जिन वाणी रस एम, पी
 जीए सुन्न उपयोगथी जी ॥ १३ ॥ शण विध करीए हो बीज,
 रागने द्वेष डुरे करी जी ॥ केवल पद दहितास, वर मुक्ति उ

लट धरी जी ॥ १४ ॥ जिनपुजा गुरु नक्ति, विनय करी से
वो सदा जी ॥ पद्मविजयनो शिष्य, नक्ति पामे सुख संप
दा जी ॥ १५ ॥ इति. ॥

अथ ज्ञानपंचमीनुं स्तवन.

॥ पुन्य प्रसंसीए ॥ ए देशी ॥

सुत सिद्धारथ चुपनो रे, सिद्धारथ जगवान ॥ वारह
परखदा आगले रे, नांखे श्री वर्द्धमानो रे ॥ १ ॥ भवियण
चित्त धरो, मन वच काय अमायो रे ॥ ज्ञान जगति करो ॥
ए आंकणी ॥ गुण अनंत आतम तणा रे, मुख्यपणो तिहां
दोय ॥ तेहमां पण ज्ञानज वमो रे, जिणथी दंसण होय
रे ॥ २ ॥ भ० ॥ ज्ञाने चारित्र गुण वधे रे, ज्ञाने उद्योत
सहाय ॥ ज्ञाने थीवरपणो लहे रे, आचारज उवजायो रे ॥ ३ ॥
ज० ॥ ज्ञानी सासोस्वासमां रे, कठिन करम करे नाश ॥
वन्हि जिम इंधण देहे रे, क्षणमा योति प्रकासो रे ॥ ४ ॥
॥ भ० ॥ प्रथम ज्ञान पठे दया रे, संवर मोह विनाश ॥ गु
णठाणग पग थालीए रे, जिम चढे मोद्ध आवासो रे
॥ ५ ॥ ज० ॥ मइ सुअ उंहि मनपङ्कवा रे, पांचमुं केवलज्ञा
न ॥ चौमुगा श्रुत एक ठे रे, स्वपर प्रकाश निदान रे ॥ ६ ॥
॥ ज० ॥ तेहनां साधन जे कह्यारे, पाटि पुस्तक आदि ॥ लखे
लखावे साचवे रे, धरमी धरी अप्रमादो रे ॥ ७ ॥ ज० ॥ त्रिवि
धे आशातन जे करे रे, जणतां करे अंतराय ॥ अंधा वहिरा
वोवमा रे; मुगा पांगुजा धाय रे ॥ ८ ॥ ज० ॥ जणता गुणतां न
आवमे रे, न मले वल्लज चिज ॥ गुणमंजरी वरदत्त परे रे,

ज्ञान विराधन बीज रे ॥ ए॥ नणा॥ प्रेमे पूठे परखदा रे, प्रण
मी जगगुरु राय ॥ गुणमंजरी वरदत्तनो रे, करो अधिकार
पसायो रे ॥ १०॥ नणा॥ इति. ॥

॥ ढाल ९ जी. ॥

(कपूर हुए अति नजलुं रे. ए देशी.)

जंबूघ्नीपना नरतमां रे, नयर पदमपुर खास ॥ अजि
तसेन राजा तिहां रे, राणी यशोमति तास रे ॥ १ ॥ प्राणी,
आराधो वर ज्ञान, एहज सुगति निदान रे ॥ आंकणी ॥ वर
दत्त कुमर तेहनो रे, विनयादिक गुणवंत ॥ पितरे नणवा
मुकिन्त रे, आठ वरस जब हुत रे ॥ १॥ प्रा० ॥ पंमित यत्न करे
घणो रे, शास्त्र नणावण हेत ॥ अक्षर एक न आवणे रे, अं
थ तणी शी चेत रे ॥ ३॥ प्रा० ॥ कोठे व्यापी देहमी रे, राजा
राणी सचिंत ॥ श्रेष्ठि तिणहीज नयरमां रे, सिंहदास धन
वंत रे ॥ ४॥ प्रा० ॥ कपूरतिलका गेहनी रे; शीलें सोचीत अं
ग ॥ गुणमंजरी तस वेटडी रे, मुगी रोगे व्यंग रे ॥ ५॥ प्रा०
सोल वरसनी सा थडरे, पामी जोवनवेश ॥ दूरनग पण प
रणे नही रे, मात पीता धरे खेद रे ॥ ६॥ प्रा० ॥ तिण अवसरे
उद्यानमां रे, विजयसेन गणधार ॥ ज्ञान रयण रयणायरु
रे, चरण करण व्रतधार रे ॥ ७॥ प्रा० ॥ वनपालक नूपालने
रे, दीध वघाई जाम ॥ चतुरंगी सेन्या सजी रे, वंदन जावे
ताम रे ॥ ८॥ प्रा० ॥ धरमदेशना सांजले रे; पूरजन सहित न
रेस ॥ विकसित नयन वदन मुदा रे, नहि प्रमाद प्रवेश रे
॥ ९॥ प्रा० ॥ ज्ञान विराधन परनवे रे, सुरख पर आधीन ॥ रो
गे पिड्या टलवले रे, दीसे डखीया दीन रे ॥ १०॥ प्रा० ॥ ज्ञान

सार संसारमां रे, ज्ञान परम सुख हेत ॥ ज्ञान विना जग
जीवडा रे; न लहे तत्व संकेत रे ॥११॥ प्राण ॥ श्रेष्ठि पुठे मुण्णि
दने रे; नांखो करुणावंत ॥ गुणमंजरी मुज अगजा रे; कव
ण करम विरतंत रे ॥१२॥ प्राण ॥ इति ॥

॥ ढाल ३ जी. ॥

(फागनी देशी.)

धातकीखंरुना नरतमां, खेटक नयर सुगम ॥ व्यव
हारी जिनदेव ठे, घरणी सुंदरी नाम ॥१॥ अंगज पांच सो
हामणा, पुत्री चतुरा च्यार ॥ पंढित पासे शीखवा, ताते मु
क्या कुमार ॥ २॥ बाल स्वजावे रामत, करतां दाहडा जा
ए ॥ पंढित मारे त्यारे, मा आगल कहे आय ॥ ३॥ सुंदरी
शुं खणी सीखवे, नणवानो नही काम ॥ पंढयो आवे तेडवा,
तो तस हणज्यो ताम ॥ ४॥ पाटि खमिया लेखण, वाली
कीधां राख ॥ शठने विद्या नवि रुचे, जिम करहाने डाखा ॥ ५॥
पामा परे मोटा थया, कन्या नदीए कोय ॥ शठ कहे सुण
सुदरी, एतुज करणी जोय ॥ ६॥ त्रटकी नासे नामिनी, वे
टा वापना होय ॥ पुत्री होए मातनी, जाणे ठे सह कोय
॥ ७॥ रे रे पापणि सापणि, साहमा बोल म बोल ॥ रीसा
लि कहे ताहरो, पापि वापनी टोल ॥ ८॥ शठे मारी सुंदरी,
काल करी ततखेव ॥ एतुज वेटी नपनी, ज्ञान विराधन हे
व ॥ ९॥ मुरबांगत गुणमंजरी, जातिस्मरण पामि ॥ ज्ञा
न दिवाकर साचो, गुरुने कहे सिर नाम ॥ १०॥ शठ कहे सु
णो स्वामी, किम जाए ए रोग ॥ गुरु कहे ज्ञान आराधो;
साधो वंढीत योग ॥ ११॥ नज्वल पंचमी सेवो; पंच वरस

पंच मास ॥ नमो नाणस्स गणणुं गणो, चोवीहार उपवास
 ॥ १२ ॥ पूरव उत्तर सनमुखे; जपिए दोय हजार ॥ पुस्तक
 आगल ठोइए; धान्य फलादि उदार ॥ १३ ॥ दीवो पंच दीव
 ट तणो; साधिन मंगल गेह ॥ पोसहमां नकरी शके; ति
 णी विधि पारण एह ॥ १४ ॥ अथवा सोजाग्यपंचमी; उऊ
 ल कार्तिक मास ॥ जावजीव लगे सेवीए; उजमणां विधि
 खास ॥ १५ ॥ इति. ॥

॥ ढाल ४ थी. ॥

(एकवीसानी देशी.)

पांच पोथी रे ठवणी पाठां विटां गणां चावखी दोरा
 रे, पाटि पाटला वर तणा ॥ मिसि कागल रे, कांवि खमिया
 लेखणी ॥ कवली मावडी रे, चंडुआ फिरमर पुंजणी ॥ १ ॥
 ॥ त्रुटक ॥ प्रासाद प्रतिमा तास नूपण, केसर चंदन मात्र
 डी ॥ वासकुंपि वात्ताकुंची, अंगलुहणां ठावनी ॥ कलश था
 लि मंगल दिवो, आरतिने धुपणां ॥ चरवला मुहपति साह
 मीवञ्जल, नोकरवाली आपना ॥ २ ॥

॥ ढाल. ॥

ज्ञान दशरण रे, चरणनां साधन जे कहां ॥ तप संयु
 त रे, गुणमंजरीए सदह्यां ॥ नृप पूठे रे वरदत्त कुमरने अं
 ग रे, रोग उपनो रे कवण कर्मनो जंग रे ॥ ३ ॥ त्रुटक ॥
 मुनीराज ज्ञासे जंबुद्वीपे, नरत सहिपुर गाम ए ॥ व्यवहा
 री वसु तास नंदन, वसुसार वसुदेव नाम ए ॥ वन मां
 हे रमतां दोय बंधव, पुन्य योगे गुरू मढ्या ॥ वैराग्य पामी
 ज्ञोम वामी, धर्म धाने संवस्था ॥ ४ ॥

॥ ढाल. ॥

लघु बांधव रे गुणवंत गुरु पदवी लहे, पण सय मुनि
नि रे ॥ सारण वारण नित दिए, कर्मयोगे रे अशुभ उदय
थयो अन्यदा, संथारे रे पारसी जणी पोढ्यो जदा ॥ ५ ॥

॥ त्रुटक ॥ सर्व घाति निंद व्यापि, साधु मार्गे वायणा ॥
उंधमां अंतराय थातां, सूरी हुआ डुमणा ॥ ज्ञान उपर द्वेष
जाग्यो, लाग्यो मिथ्या जूतडो; पुन्य अमृत ढोली नाख्यो ॥
भस्यो पाप तणो घमो ॥ ६ ॥

॥ ढाल. ॥

मन चितवें रे कां मुज लाग्यो पाप रे, श्रुत अज्ञ्यास्यो रे
तो एवमो संताप रे ॥ मुज बांधव रे, ज्ञोयण सयण सुखे क
रे ॥ मुरखनारे आठ गुण मुख उचरे ॥ ७ ॥ त्रुटक ॥ वार
वासर कोय मुनीने, वायणा दिधी नही ॥ अशुभ ध्याने
आयु पुरी, जूप तुज नंदन सहि; ज्ञान विराधन मुढ जड
पणुं ॥ कोढ नीवेदन लहि, वृद्ध बांधव मान सरवर ॥ हंस ग
ति पाम्यो सही ॥ ७ ॥

॥ ढाल. ॥

वरदत्तने रे जातिसमरण उपनो, जव दीतो रे गुरु प्र
णामी कहे सुज मनो ॥ धन्य गुरुजी रे ज्ञान जगत्रय दीवडो,
गुण अवगुण रे ॥ जासन जे जग परवमो ॥ ८ ॥ त्रुटक ॥
ज्ञान पावन सिद्धि साधन, ज्ञान कहो किम आवणे ॥ गुरु
कहे तपथी पाप नासे, ताढ जिम धन तावडे ॥ जूप पजणे
पुत्रने प्रजु, तपनी शक्ति न एवरि ॥ गुरु कहे पंचमी तप
आराधो, संपटा ल्यो वेवनी ॥ १० ॥

॥ ढाल ५ मी. ॥

(मेंदी रंग लागो. ए देशी.)

सद्गुरु वयण सुधारसे रे, जेदी सात घात ॥ तपशुं
रंग लाग्यो, गुणमंजरी वरदत्तनो रे ॥ नातो रोग मिथ्यात्व
॥१॥तण॥ पंचमी तप महीमा घणो रे, पसख्यो महियज मां
हि ॥तण॥ कन्या सहस सयंवरा रे, वरदत्त परण्यो तांहि।३।
॥तण॥ जूपे कीधो पाटवी रे, आप थयो मुनि जूप ॥तण॥
ज्नीम कांत गुणो करी रे, वरदत्त रवि शशि रूप ॥३॥ तण॥ रा
ज रमा रमणी तणा रे, जोगवे जोग अस्वंग ॥तण॥ वरसे
उजवे रे, पंचमी तेज प्रचंग ॥४॥तण॥ जुक्तजोगी थयो सं
यमी रे, पाले व्रत खटकाय ॥तण॥ गुणमंजरी जिनचंडने
रे, परणावे निज ताय ॥५॥तण॥ सुख वीवसी थइ साधवी
रे, वैजयंते दोय देव ॥तण॥ वरदत्त पिण तिहां उपनो रे, जिहां
श्रीमंधर देव ॥तण॥ ६ ॥ अमरसेन राजा घरे रे, गुणवंत ना
री पेट ॥तण॥ लक्षण लक्षित रायने रे, पुन्ये कीधो जेट ॥
॥७॥तण॥ सुरसेन राजा थयो रे, सो कन्या जरतार ॥ तण॥
सीमंधर स्वामी कने रे; सुणि पंचमी अधिकार ॥७॥ तण॥
तिहां पिण ते तप आदख्यो रे; लोक सहित जूपाल ॥ तण॥
दश हजार वरसां लगे रे; पाले राज्य उदार ॥ ८॥तण॥ ज्या
र महाव्रत चूपस्थुं रे; श्री जिनवरने पास ॥तण॥ केवलधर
मुगति गयो रे; सादि अनंत निवास ॥९॥ तण॥ रमणि वि
जय शुजापुरी रे; जंबु वीदेह मजार ॥तण॥ अमरसिंह महि
पालने रे; अमरावती घर नार ॥ ११ ॥ तण॥ वैजयंत थकी
चवी रे; गुणमंजरीनो जीव ॥तण॥ मानस सर जिम हंस

लो रे; नाम धर्यो सुग्रीव ॥ १९ ॥ त० ॥ वीसे वरसे राजवी
रे, सहस चोरासी पुत्र ॥ त० ॥ लाख पूरव समता धरे रे; के
वलज्ञान पवित्र ॥ १३ ॥ त० ॥ पंचमी तप महिमा विपे रे;
जांखे निज अधिकार ॥ त० ॥ जिणे जेहथी सीवपट लहो रे,
तेहने तस उपकार ॥ १४ ॥ त० ॥

ढाल ६ ठी.

(करकंडुने करुं वंदणा. ए देशी.)

चोवीस ढंडक वारवा ॥ हुं वारी ॥ चोवीसमो जिन चंद रे ॥
हुं वारी लाल ॥ प्रगव्यो प्राणत स्वर्गथी ॥ हुं ॥ त्रिशला उर स
र हंस रे ॥ हुं ॥ १ ॥ महावीरने करुं वंदना ॥ हुं ॥ पंचमी ग
तिने साधवा ॥ हुं ॥ पंचम नाण विलास रे ॥ हुं ॥ महानि
सिथ सिद्धांतमां ॥ हुं ॥ पंचमी तप प्रकास रे ॥ हुं ॥ १ ॥ अप
राधि पिण उर्यो ॥ हुं ॥ चडकोशिन साप रे ॥ हुं ॥ जज्ञ
करंता वांचणा ॥ हुं ॥ सरखा किधा आप रे ॥ हुं ॥ ३ ॥ देवा
नंदा ब्राह्मणी ॥ हुं ॥ रुपनदत्त वली विप्र रे ॥ हुं ॥ व्यासी
दिवस संबंधथी ॥ हुं ॥ कामित पूर्यो खिप्र रे ॥ हुं ॥ ४ ॥ कर्म
रोगने ढालवा ॥ हुं ॥ सवि उपधनो जाण रे ॥ हुं ॥ आवर्यो
मे आशा धरी ॥ हुं ॥ मुज उपर हित आण रे ॥ हुं ॥ ५ ॥
श्री विजयसिंह सुरीशनो ॥ हुं ॥ सत्यविजय पन्यास रे ॥ हुं ॥
शीश कपूरविजय कवि ॥ हुं ॥ ६ ॥ चंद कीरण जस जास रे
॥ हुं ॥ ६ ॥ पास पंचासरा सान्निधे ॥ हुं ॥ कृमाविजय गुरु
नाम रे ॥ हुं ॥ जिनविजय कहे मुज होजो ॥ हुं ॥ पंचमी
तप परणाम रे ॥ हुं ॥ ७ ॥

॥ कलश. ॥

इय वीर लायक विश्व नायक, सिद्धिदायक संस्तव्यो॥
पंचमी तप स्तवन टोडर, गुंथी जिन कंठे ठव्यो ॥ पुण्यपाट
ण खेत्र मांहे, सत्तर त्राणुं संवत्सरे ॥ श्री पार्श्व जन्म क
द्वयाण दिवसे, सकल ऋवि मंगल करे ॥१॥ इति. ॥

अथ श्री अष्टमीनुं स्तवन.

ढाल १ ली.

हां रे मारे ठाम धरमना साडापचविस देश जो, दिपे
रे तिहां देश भगध सहुमां शिरे रे लो ॥ हां रे मारे नगरी ते
हमां राजगृही सुविशेष जो, राजे रे तिहां श्रेणीक गाजे ग
ज परे रे लो ॥१॥ हां रे मारे गाम नगर पूर पावन करता ना
थ जो, विचरंता तिहां आवि वीर समोसख्या रे लो ॥ हां० ॥
चनद सहस मुनीवरना साथें साथ जो, सुधा रे तप संजम
शीयले अलंकखा रे लो ॥२॥ हां० ॥ फुड्या रसनर जूड्या
अंब कदंब जो, जाणुं रे गुणशिल वन हसि रोमंचीनुं रे लो
॥ हां० ॥ वाया वाय सुवाया तिहां अवि लंब जो, वासे रे परि
मल चिहुं पासें संचिनुं रे लो ॥३॥ हां० ॥ देव चतुरविध आ
वे कोमा कोम जो, त्रिगुं रे मणि हेम रजतनुं ते रचे रे लो
॥ हां० ॥ चोसठ सुरपति सेवे होडा होड जो, आगे रे रस ला
गे इंजाणि नचे रे लो ॥४॥ हां० ॥ मणिमय हेम सिंहासन बे
ग आप जो, ढाले रे सुर चामर मणिरत्नें जड्यां रे लो ॥ हां० ॥
सुणतां डुंदनी नाद टले सवि ताप जो, वरसे रे सूर फुल स
रस जानुं अड्यां रे लो ॥५॥ हां० ॥ ताजे तेजे गाजे घन जिम

धुंव जो, राजे रे जिनराज समाजे धर्मने रे लो ॥हांण॥ नि
रखी हरखी आवे जन मन लुंव जो, पोखे रे रस न पडे धो
खें जर्ममां रे लो ॥६॥हांण॥ आगम जाणि जिननो श्रेणिक
राय जो, आव्यो रे परिवरिउ हय गय रथ पायके रे लो ॥हांण॥
देइ प्रदक्षिणा वंदि वेगे ठाय जो, सुणवारे जिनवाणी मोटे
जायगे रे लो ॥७॥हांण॥ त्रिजुवन नायक लायक तव जगवं
त जो, आणि रे जिन करुणा धर्मकथा कहे रे लो ॥ हां० ॥
सहज विरोध विसारी जगना जंत जो, सुणतां रे जिनवा
णि मनमा गहगहे रे लो ॥८॥

॥ ढाल ९ जी. ॥

(वालम वहेलारे आवज्यो. ए देशी.)

वीर जिनवर इम उपदिसे, सांजलो चतुर सुजाण रे ॥
मोहनि निंदमां का पडो, उलखो धर्मनां ठाण रे ॥ वीरति
ए सुमति धरी आदरो ॥१॥ परिहरो विषय कपाय रे ॥ वा
पमा पंच परमादथी; का पनो कुगतिमा धाय रे ॥वी० ॥२॥
करी शको धर्म करणी सदा, तो करो ए उपदेश रे ॥ सर्व
काले करी नवि शको, तो करो पर्व सुविशेष रे ॥ वी० ॥ ३॥
जूजूआ पर्व खटना कहां, फल घणा आगमे जोय रे ॥ वच
न अनुसारे आराधतां, सर्वथा सिद्धिफल होय रे ॥ वी० ॥ ४॥
जीवने आयू परजव तणो, तिथि दिने बंध होय प्राय रे ॥ ते
ह जणि एह आराधता, प्राणिउ सदगति जाय रे ॥ वी० ॥ ५॥
तेहवे अष्टमि फल तिदां, पुठे गौतमस्वाम रे ॥ जविक जी
व जाणवा कारणे, कहे वीरप्रभु ताम रे ॥ वी० ॥ ६॥ अष्ट म
हासिद्धि होय एदथी, संपदा आवनि वृढी रे ॥ बुद्धिना आव

गुण संपजे, एहथी आठ गुण सिद्धरे ॥वी०॥७॥ दाज्न होय
 आठ पम्हिनारनो, आठ पवयण फल होय रे ॥ नाश अठ
 करमनो मुलथी, अष्टमीनुं फल जोय रे ॥ वी०॥८॥ आदि
 जिन जन्म दिक्का तणो, अजितनो जन्म कळयाण रे ॥
 चवन संजव तणो एह तिथें, अजिनंदन निरवाण रे ॥ वी०
 ॥९॥ सुमति सूत्रत नमि जनमिया, नेमनो मुगति दिन जा
 ण रे ॥ पास जिन एह तिथे सिद्धजा, सातमा जिन चवन
 माण रे ॥ वी० ॥१०॥ एह तिथि साधतो राजीउ, दंमविरज
 लह्यो मुक्ति रे ॥ कर्म हणवा ज्ञणि अष्टमी, कहे सूत्र निर्यु
 क्ति रे ॥ वी० ॥११॥ अतित अनागत कालनां, जिनतणां के
 इ कळयाण रे ॥ एह तिथें वलि घणा संयमी, पामस्ये पद
 निरवाण रे ॥ वी० ॥१२॥ धर्मवासित पशु पंखीया, एह तिथें
 करे उपवास रे, व्रतधारी जीव पोसो करे; जेहने धर्म अ
 ज्यास रे ॥ वी० ॥१३॥ ज्ञांखिन वीरे आठम तणो, ज्ञवि कहि
 त एह अधिकार रे ॥ जिन मुखे उच्चरी प्राणीया, पामशे न
 व तणो पार रे ॥ वी० ॥१४॥ एहथी संपदा सवि लहे, टले क
 ष्टनि कोडि रे ॥ सेवज्यो शिश बुध प्रेमनो, कहे कांति कर
 जोम रे ॥ वी० ॥१५॥

॥ कलश. ॥

इम त्रिजग ज्ञासण अचल सासन, वर्धमान जिनेस
 रु ॥ बुध प्रेम गुरु सुपसाय पामि, संश्रुण्यो अलवेसरु ॥ जिन
 गुण प्रसंगे ज्ञण्यो रंगे, तवन ए आठम तणो ॥ जे ज्ञविक
 ज्ञावे सुणे गावे, कांति सुख पावे घणो ॥१॥ इति. ॥

अथ श्री एकादशीतुं स्तवन.

ढाल १ ली.

जगपति नायक नेमि जिण्ड, द्वारीका नयरी समो
सख्या ॥ जगपति वंदवा कृश्र नरिद, यादव कोडस्युं परिव
ख्या ॥१॥ जगपति धीगुण फूल अमुल, जक्ति गुणो माला
रचि ॥ जगपति पुजी पुठे कृश्र, हायक समकित शिव रुची
॥२॥ जगपति चारित्र धर्म अशक्त, रक्त आरंज परिग्रहे ॥
जगपति मुज आतम उदार, कारण तुम विण कुण कहे
॥३॥ जगपति तुम सरिखो मुज नाथ, माथे गाजे गुणानिलो ॥
जगपति कोय उपाय वताव, जिम थनं शीववधु कंतलो
॥४॥ नरपति उज्वल मृगशिर मास, आराधो एकादशी ॥
नरपति एकसोने पंचास, कळ्याणक तिथि उद्धसी ॥ ५ ॥
नरपति दश खेत्रे त्रिणकाल, चोवीसि त्रिसें मली ॥ नरपति
नेउ जिनना कळ्याण, विवरी कहुं आगल वली ॥६॥ नरप
ति अर दिहा नमि नाण; मद्धि जन्म व्रत केवली ॥ नरपति
वर्त्तमान चोवीस, माहे कळ्याणक आवलि ॥ ७ ॥ नरपति
मौनपणे उपवास, दोढसो जपमाला गणो ॥ नरपति मन
वचन काय पवित्र; चरीत्र सूनो सुव्रत तणो ॥८॥ नरपति
दाहिण धातकीखंरु, पश्चिम दिश इकुकारथी ॥ नरपति
विजय पाटण अन्नीधान, साचो नृप प्रजापालथी ॥ ९ ॥
नरपति नारी चंशवति तास, चंशमुखी गजगामिनी ॥ नर
पति श्रेष्टि सूर विख्यात, शीयल सलिजा कामिनि ॥१०॥ न
रपति पुत्रादिक परिवार, सार नूपण चीवर धरी ॥ नरपति
जाए नित जिनगेह, नमन स्तवन पूजा करे ॥११॥ नरप

ति पोखे पात्र सूपात्र, सामायक पोपध वरे ॥ नरपति देव
वंदन आवश्यक, काल वेजाए अनुसरे ॥१९॥

॥ ढाल २ जी. ॥

एक दिन प्रणमी पाय, सुव्रत साधु तणारी ॥ विनयें
विनयें शोठ, मुनिवर करी करुणारी ॥१॥ दाखो मुऊ दिन
एक, थोमो पून्य कियोरी ॥ वाधे जिम वम वीज, सुभ
अनुबंध अयोरी ॥२॥ मुनी ज्ञांखे महान्नाग, पावन पर्व
घणारी ॥ एकादशी सुविशेष, तेहमां सुणा सुमनारी ॥३॥
सित एकादशी सेव, मास इंग्यार लेगेरी ॥ अश्रवा वरस
इंग्यार, उजवी तप सुवगेरी ॥४॥ सांजली सदगुरु वेंण,
आणंद अति उलस्योरी ॥ तप सेवी उजविअ, आरण स्वर्ग
वशोरी ॥५॥ एकवीस सागर आय, पाली पुन्य वसेरी ॥
सांजल केशव राय, आगल जेह थशोरी ॥ ६ ॥ सोरीपुरमां
शोठ, समृद्धत वमोरी ॥ प्रीतिमति प्रीया तास, पुन्ये जोंग
जळ्योरी ॥ ७ ॥ तस कूखे अवतार, सुचित्त सुन्न सुपनेरी ॥
जनम्यो पुत्र पवित्र, उत्तम ग्रह सुकनेरी ॥८॥ नाल निक्षेप
निधान, जुमीथी प्रगट हवोरी ॥ गर्ज दोहदनुजाव, सुव्रत
नाम ठव्योरी ॥९॥ बुद्धि उद्यम गुरु जोग, शास्त्र अनेक ज्ञ
एयोरी ॥ योवन वय इंग्यार, रूपवती परएयोरी ॥१०॥ जिन
पुजन मुनि दान, सुव्रत पचखाण धरेरी ॥ इंग्यार कंचन
कोम, नायक पून्य जेरेरी ॥११॥ धर्मधोष अणगार, तिथी
अधिकार कहेरी ॥ सांजलि सुव्रत सेठ, जातिस्मरण लहेरी
॥१२॥ जिन प्रत्यय मुनी साख, ज्ञे तप उचरेरी ॥ एका
दशी दिन आव, पोहरो पोसो धरेरी ॥१३॥

ढाल ३ जी.

पत्नि संयुक्तें पोसह लीधो, सुव्रत शैठें अन्यदा जी ॥
 अवसर जाणि तस्कर ध्याव्या, घरमां धन लुंटे तदा जी ॥१॥
 सासन जक्तें देवी सक्ते, थंजाणा ते वापमा जी ॥ कोलाहल
 सूणी कोटवाल आव्यो, जूप आगल घख्या रांकमा जी ॥२॥
 पोसह पारी देव जूहारी, दयावंत लेई जेटां जी ॥ रायनें
 प्रणमी चोर मूकावी, शैठें किधुं पारणुं जी ॥३॥ अन्य दी
 वस विश्वानल लाग्यो, सोरीपुरमां आकरो जी ॥ सेवजी पो
 सह समरस वेठा, लोक कहे हठ कां करो जी ॥४॥ पुन्ये हा
 ट वखारो सेवनी, जगरी सह प्रसंसा कर जी ॥ हरखे सेव
 जी तप उजमणुं, प्रेमदा साथे आदरे जी ॥ ५ ॥ पुत्रने घर
 नो ज्ञार जलावी, संवेगी सीर सेहरो जी ॥ चउनाणी विज
 यशेखर सूरी, पासे तप व्रत आदरे जी ॥ ६ ॥ एक खट मा
 सी च्यार चोमासी, दो सय ठठ सो अठम करे जी ॥ विजा
 तप पिण बहुश्रुत सुव्रत, मनैएकादशी व्रत धरे जी ॥७॥
 एक अधम सूर मिश्याहट्टि, वेदना सुव्रत साधुने जी ॥ पूर्वो
 पार्जित कर्म उदेरी, अंगे वधारे व्याधिने जी ॥८॥ कर्म नडी
 उ पापे जमीउ, सूर कहे जावो उषध जणि जी ॥ साधु न
 जाए रोश जराये, पाटु प्रहारे हण्यो मुनि जी ॥ ९ ॥ मुनि
 मन वचन काय त्रिजोगे, ध्यान अनल दहे कर्मने जी ॥ केव
 ल पामि जीत पद रामी, सुव्रत नेम कहे स्यामने जी ॥१०॥

ढाल ४ थी.

कान पयंपे नेमने ए, धन धन जादव वंश ॥ जिहां प्र
 जु अवतख्या ए ॥ मुज मन मानस हंस, जयो जीन नेमने ए

॥१॥ धन शिवादेवी मायनी ए, समुद्रविजय धन्य तात ॥
 सुजात जगत गुरु ए, रत्नत्रई अवदात ॥जण॥१॥ चरण वि
 राधी उपनो ए, हुंनवमो वासुदेव ॥जण॥ तिणे मने नवि उ
 द्दसे ए, चरण धरमनी सेव ॥जण॥ ३ ॥ हाथी जिम कादव
 गढ्यो ए, जाणुं उपादेय हेय ॥जण॥ तो पिणा हुं न करी सकुं
 ए, डष्ट करमना जेय ॥जण॥ ४ ॥ पण सरणो वलियातणो
 ए, किजे सीजे काज ॥जण॥ एहवां वचनने सांजलि ए, वां
 हे ग्रह्यानी लाज ॥जण॥५॥ नेम कोहे एकादशी ए, समकित
 जूत आराध ॥जण॥ थाइस जिनवर वारमो ए, ज्ञावि चोवि
 सीए लह ॥जण॥६॥

कलस.

इय नमि जिनवर नत पुरंदर, रैवताचल मंमणो ॥५
 बाण नंदए उ मुनि चंद? वरषे, राजनगरे संथुण्यो ॥ संवेग
 रंग तरंग जलनिधि, सत्यविजय गुरु अनुसरी ॥ कपूरविज
 य कवि क्लमाविजय गणि, जिनविजय जयसिरी वरी ॥१॥

अथ श्री आंबील तप श्री सिद्धचक्रजीनुं
 स्तवन लिख्यते.

ढाल १ ली.

(जीहो कुमर बेठो गोखने ॥ ए देशी.)

जी हो प्रणमं दिनप्रति जिनपति ॥लाला॥ शिवसुख
 कारी अशेष॥ जी हो आशोई चैत्री ज्ञणी ॥लाणा॥ अठाइ वि
 शेष ॥१॥ ज्ञविक जन जिनवर जग जयकार॥जी हो जिहां

नवपद आघार ॥ जण॥ ए आंकणी ॥ जी हो तेह दिवस आ
 राघवा ॥ लाण॥ नंदिसर सूर जाय ॥ जी हो जीवाजीगम मां
 हि कहूं ॥ लाण॥ करे अड दिन महिमाय ॥ १॥ जण॥ जी हो न
 वपद केरा यंत्रनी ॥ लाण॥ पुजा किजे रे जापा ॥ जी हो रोग
 सोग सवि आपदा ॥ लाण॥ नासे पापनो व्याप ॥ ३ ॥ जण॥
 जी हो अरिदंत सिद्ध आचारया ॥ लाण॥ उवप्राय साधु ए पं
 च ॥ जी हो दंसण नाण चारित्र तवो ॥ लाण॥ ए चउ गुणनो
 प्रपंच ॥ ४॥ जण॥ जी हो ए नवपद आराधतां ॥ लाण॥ चंपा
 पति विख्यात ॥ जी हो नृप श्रीपाल सूखीयो थयो ॥ लाणाते
 सुणज्यो अवदात ॥ ५॥ जण॥

॥ ढाल ९ जी. ॥

कोइलो पर्वत धूँधलो रे लो ॥ एदेशी ॥

मालव घुर नजेणीये रे लो, राज्य करे प्रजापाल रे ॥
 सुगुण नर ॥ सुरसुंदरी मयणांसुंदरी रे लो, वे पुत्री तस
 बाल रे ॥ सुण॥ १॥ श्री सिद्धचक्र आराधीए रे लो, जिम होय
 सुखनी माल रे ॥ सुण॥ श्रीण॥ ए आंकणी ॥ पहिली मिथ्या
 श्रुत नणी रे लो, विजी जिन सिद्धांत रे ॥ सुण॥ बुद्धि परिक्रा
 अवसरे रे लो, पुठी समस्या तुरत रे ॥ सुण॥ १॥ श्रीण॥ तुमो
 नृप वर आपवा रे लो, पहेलि करे ते प्रमाण रे ॥ सुण॥ बीजी
 कर्म प्रमाणथी रे लो, कोप्यो ते तव नृप नाण रे ॥ सुण॥ ३॥
 ॥ श्रीण॥ कुष्टी वर परणावियो रे लो, मयणां वरे घरी नेह रे
 ॥ सुण॥ रामा हत्तीय विचारिए रे लो, सुंदरी विणसे तुज
 देह रे ॥ सुण॥ ४॥ श्रीण॥ सिद्धचक्र प्रनावधी रे लो, नीरोगी
 थयो जेह रे ॥ सुण॥ पुण्य पत्ताए कमला लही रे लो, वाघ्यो

घणो ससनेह रे ॥सु० ॥५॥ श्रीण॥ मान लेवा ते जस लही
 रे लो, वंदवा आव्यो गुरु पासरे ॥सुण॥ नीज घर तेमी
 आवियो रे लो, आपे नीज आवास रे ॥सुण॥६॥ श्रीण॥ श्री
 पाल कहे कामिनी सुणो रे लो, में जावुं परदेश रे ॥सुण॥
 माल मता बहु लावस्युं रे लो, पुरशुं तुम तणी खांत रे ॥सु०
 ॥७॥श्रीण॥ अवधि करी एक वरसनी रे लो, चाळ्यो नृप
 परदेश रे ॥सुण॥ शेर धवल साथें चळ्यो रे लो, जल पंथें
 सुविशेष रे ॥ सु० ॥८॥ श्री० ॥

॥ ढाल ३ जी. ॥

॥ इर आंवा आंबली रे ॥ ए देशी. ॥

परणी बब्बरपति सुतारे, धवल मुकाव्यो ज्यांह ॥ जि
 नहर बार उधारुते रे, कनककेतू बीजी त्यांह ॥चतुर नर,
 श्री श्रीपाल चरीत्र ॥ ए आंकणी ॥ परणी वस्तुपालनी रे,
 समुद्र तटें आवंत ॥ मकरकेतू नृप सूतारे, वीणा वादें री
 जंत ॥च०॥९॥ पांचमी त्रैलोक्यसुंदरी रे, परणि खुळा रूप
 ॥ ठढी समस्या पूरती रे, पंच सखीशुं अनूप ॥ च० ॥१०॥
 राधावेधे सातमी रे, आठमी विष उतार ॥परणी आव्यो नीज
 घरे रे, साथें बहु परिवार ॥च०॥११॥ प्रजापालें सांजली रे, परद
 ल केरी वात ॥ खंधे कुहामो लेई करी रे, मयणां हुई विख्यात
 ॥च०॥१२॥ चंपा राज्ये जई करी रे, नोगवी कामित नोग ॥
 धर्म आराधी अवतस्त्रो रे, पहीत्यो नवमें सूरलोग ॥ च०॥१३॥

॥ ढाल ४ थी. ॥

(कंत तमाकु परीहरो ॥ ए देशी.)

इम महिमा सिद्धचक्रनो, सुणी आराधो सुविवेक ॥

मोरा लाल ॥१॥ श्री सिद्धचक्र आराधिए ॥ ए आंकणी ॥ अरु
दल कमलनी थापना, मध्ये अरिहंत उदार ॥ मो० ॥ चिहुं
दिशि सिद्धादिक चक्र, वक्रदिसि तुं गुणधार ॥ मो० ॥ १॥ वे प
म्निकमणां जंत्रनी, पुजा देववंदन त्रिकाल ॥ मो० ॥ नवमे
दिन सुविशेषथी, पंचामृत किजे पखाल ॥ मो० ॥ ३॥ श्रीणा
नुमि सयन ब्रह्मविध धारणा, रुंधी राखो त्रण जोग ॥ मो० ॥
गुरु वैयावच किजीए, धरो सद्वहणा जोग ॥ मो० ॥ ४॥ श्रीणा
गुरु पडिलात्री पारीए, साहमीवञ्जल पण होय ॥ मो० ॥ उ
जमणां पिण नव नवां, फल धान्य रयणादिक ढोय ॥ मो० ॥
॥ ५ ॥ श्रीणा ॥ इह जव सवि सुख संपदा, परजवे सवि सुख
थाय ॥ मो० ॥ पंमित शांतिविजय तणो; कहे मानविजय
नवप्राय ॥ मो० ॥ ६ ॥ श्रीणा ॥ इति ॥

अथ श्री रोहिणीतपनुं स्तवन.

॥ ढाल १ ली. ॥

हां रे मारे वासुपुज्यनो नंदन मघवा नाम जो, राणि
तेहनी कमला पंकज लोयणि रे लो ॥ हां रे मारे आठ पुत्रने
उपर पुत्री एक जो, मात पीताने वाहाली नामे रोहिणी रे
लो ॥ १ ॥ हां रे मारे देखी योवन वय निज पुत्री नूप जो,
स्वयंवरामंडप मांडि नृप तेडाधिया रे लो ॥ हां रे मारे अंग
वंगने मरुधर केरा राय जो, चतुरंगी फोजाथी चंपाए आवि
या रे लो ॥ ३ ॥ हां रे मारे पूरव जवना रागे रोहिणी ताम जो,
नूप अशोकने कंठे वरमाला धरे रे लो ॥ हां रे मारे गज रथ
घोमा दान अने बहुमान जो, देई बोलावी बेटी बहु आडवेरे

रे लो ॥ ३ ॥ हां रे मारे रोहिणी राणि जोगवतां सुख जोग
जो, आठ पुत्रने पुत्रि ज्यार सोहामणि रे लो ॥ हां रे मारे
आठमा पुत्रनुं लोकपाल ठे नाम जो, ते खोले लइ वेठी गो
खे ज्ञामनी रे लो ॥ ४ ॥ हां रे मारे एहेवे कोइक नगर
वणिकनो पुत्र जो, आयु क्यथी वालक मरण दशा लहे
रे लो ॥ हां रे मारे मात पितादिक सहु तेहनो परिवार
जो, रडतो पडतो गोख तले थडने वहे रे लो ॥ ५ ॥ हां
रे मारे ते देखी अति हरखी रोहिणी ताम जो; पिउने नां
खे ए नाटिक कुण जातनुं रे लो ॥ हां रे मारे दिप कहे ए पूर
व पुन्य संकेत जो; जन्म थकी नवि दिवुं डख कोई जातनुं
रे लो ॥ ६ ॥

॥ ढाल ९ जी. ॥

पिऊ कहे जोवन मदमाति; सहुने सरखी आस्या ॥
ए बालकना डखथी रोवे; तूऊने होवे तमासा ॥१॥ बोलो बो
ल विचारी राज, इम किम कीजे हांसी ॥ तव राणिने रीस क
री खोलेथी, पूत्रने खूंची लीधो ॥ रोहिणी राणि नजरे जो
तां; गोखथी नांखि दीधो ॥ बोण ॥२॥ ते देखी सहु अंतेउर
मां, सजने पोकार ते कीधो ॥ रोहिणी इम जाणे जे बाल
क, कोइके रमवा लीधो ॥ बोण ॥३॥ नगर तणे रखवाले देवे,
अधर ग्रह्यो तिहां आवी ॥ सोनाने सींहासण थाप्यो, आनू
षण पेहेरावि ॥ बोण ॥४॥ नगर लोक सहु जाग्य वखाणे, रा
जा विस्मय आवे ॥ दिप कहे जस पुन्य सखाइ, तिहां स
हु नवनीहि आवे ॥ बोण ॥५॥

॥ ढाल ३ जी. ॥

(रूमो मास वसंत ॥ एदेशी.)

एक दिन वासुपुज्य जिनवरना, अंतेवासी मुनिराय
 वाला ॥ रुपकुंजने सूवर्णकुंजजी, चञ्जलानि जव ऊऊ
 वाला ॥ १ ॥ रोहिणी तप फल जग जयवंतो ॥ ए आंकणी ॥
 पनधाखा प्रभु नयर समिपे, हरख्यो रोहिणी कंत वाला ॥
 सहु परिवारस्युं पद जुग वंदे, निसूणयो धर्म एकांत वाला ॥
 रोण ॥ २ ॥ करजोनि नृप पूठे गुरुने, रोहिणी पुन्य प्रबंध वा
 ला ॥ स्युं किधुं प्रभु सुकृत एणे, जांखों ते सयल संबंध वा
 ला ॥ रोण ॥ ३ ॥ गुरु कहे पुरव नवमा किधो, रोहिणी तप गु
 ण खाण वाला ॥ तेथी जन्म थकी नविदीतुं, सुख छव जा
 ण अजाण वाला ॥ रोण ॥ ४ ॥ जांखशे गुरु हवे पूरव नवनो,
 रोहिणीनो अधिकार वाला ॥ ढिप कहे सुणज्यो एक चित्ते,
 कर्म प्रपंच विचार वाला ॥ रोण ॥ ५ ॥

॥ ढाल ४ थी. ॥

गुरु कहे जंबू खेत्र नरतमां, सीरूपुर नयर मजार रे ॥
 प्रथवीपाल नरेसर राजा, सिद्धमति तस नार ॥ १ ॥ राज
 न सुणज्यो रे; कांइ पूरव नव अधिकार ॥ दित्तमां धरज्यो रे
 ॥ ए आंकणी ॥ एक दिन आव्या चंडन्याने, राणीने बलि
 रायरे ॥ खेले क्रिडा नवश ज्ञाते, जोज्यो करम निदान ॥ राण
 ॥ २ ॥ एहवे कोइक मुनि तिहां आव्यो, गुणसागर तस नाम
 रे ॥ राजा ते मुनिवरने देखी, राणिने कहे ताम ॥ राण ॥ ३ ॥
 नवो ए मुनिने वोहरावो, जे होय सुकृतो आहार रे ॥ निसु

एणी राणि मुनिनें उपर, उपनो क्रोध अपार ॥ राणा ४ ॥ विष
 य थकी अंतराय अयो ते, मनमां बहु डख लावे ॥ रीसे बल
 ती करुवुं तूंबडुं, ते मुनिने वोहरावे ॥ राण ॥ ५ ॥ मुनिने आ
 हार थकि विष व्याप्यो, कालधर्म तिहां किधो ॥ राजाए रा
 णीने ततक्षण, देशनिकालो दिधो ॥ राण ॥ ६ ॥ सातमे दिन
 मुनि हत्या पापे, गलत कोढ थयो अंगे रे ॥ काल करीने ठ
 ठी नरके, उपनी पाप प्रसंगे ॥ राणा ७ ॥ नारकिने तिर्यंच त
 णा नव, ञटकी काल अनंत रे ॥ दिष कहे हवे धर्मजोगनो,
 कहीशुं सरस वृतांत ॥ राण ॥ ७ ॥

॥ ढाल ५ मी ॥

ते राणि मुनि पापथी ॥ केशरीयालाला ॥ फरती ञवचक्र
 फेर रे ॥ केशरीया लाल ॥ ताहरा नयरमां उपनी ॥ केणा ॥ ध
 नमित्र शेठने घेर रे ॥ केणा ॥ जून् जून् कर्म विटंवना ॥ केणा ॥
 ॥ १ ॥ धनवती कुखे उपनी ॥ केणा ॥ डुरगंधी तस नाम रे ॥ केण
 नगर वणिकना पुत्रने ॥ केण ॥ परणावि बहु माम रे ॥ केणा
 जूणा ॥ १ ॥ सूखसज्याने उपरे ॥ केणा ॥ आवि कंतने पास रे ॥ केणा
 बहु डुरगंधता उठली ॥ केणा ॥ स्वामी पाम्यो त्रास रे ॥ केण
 ॥ ३ ॥ जूणा ॥ मुकि परदेशे गयो ॥ केणा ॥ जून् जून् कर्म स्वजाव
 रे ॥ केणा ॥ एक दिन कन्यानो पिता ॥ केणा ॥ ज्ञानिने पूठे जाव
 रे ॥ केणा ॥ ४ ॥ जूणा ॥ ज्ञानीए पूरव ञव कह्यो ॥ केणा ॥ जांख्यो
 सहु अवदात रे ॥ के० ॥ फरी पूठे गुरुरायने ॥ के० ॥ किम हो
 वे सूखशात रे ॥ केण ॥ ५ ॥ जू० ॥ गुरु कहे रोहिणी तप करो
 ॥ केण ॥ सात वरस सात मास रे ॥ के० ॥ रोहिणी नक्षत्रने
 दिने ॥ के० ॥ चोविहारे उपवास रे ॥ के० ॥ ६ ॥ जू० ॥ वासुपु

ज्य जगवंतनि ॥केण॥ पुजा करो शुद्ध जाव रे ॥के०॥ एम ए
 तप आराधता ॥केण॥ प्रगटे शुद्ध स्वजावरे ॥केण॥७॥जूण॥क
 रज्यो तप घूरण थए ॥केण॥ उजमणुं नलि ज्ञात रे ॥केण॥
 तेहथी एक जव आंतरे ॥के०॥ लहेस्यो ज्योति महंत रे ॥
 केण॥७॥जूण॥ एम मुनी मुखथी सांनली ॥के०॥ आराधि
 ते सार रे ॥के०॥ ए ताहरी राणी थइ ॥के०॥ रोहिणी नामे
 नार रे ॥के०॥७॥जूण॥ इम निसुणि हरख्या सह ॥केण॥रो
 हिणीने वलि राय रे ॥केण॥ दिप कहे मुनि कुंजने ॥के०॥
 प्रणमी थानक जाय रे ॥के०॥१॥जू०॥

॥ ढाल ६ वी. ॥

एक दिन वासुपुज्यजि ए, समोसखा जिनराज ॥
 नमो जिनराजने रे ॥ रायने रोहिणी हरख्यां ए, सिधां
 सघलां काज ॥ न० ॥ १ ॥ बहु परिवारस्युं आविया ए,
 वंदे प्रजुना पाय ॥ न० ॥ प्रजु मुखथी वाणी सुणि ए,
 आणंद अंग न माय ॥ न० ॥ २ ॥ रायने रोहिणी वेहु
 जणां ए, लिधो संयम खास ॥ न० ॥ धन २ संजमधर मु
 नि ए, सूर नर जेहना दास ॥न०॥३॥ तप तपि केवल लहि ए,
 ताख्या बहु नर नार ॥न०॥ शिवपद अविचल पद लहुं ए,
 पाम्या जवनो पार ॥न०॥४॥ इम जे रोहिणी तप करे ए, रो
 हिणीनि परे तेह ॥न०॥ मंगलमाला ते लहे ए, वली अज
 रामर गेह ॥न०॥५॥ धन्य वासुपूज्यना तिर्थने ए, धन धन रो
 हिणी नार ॥न०॥ ए तप जे ज्ञावे करे ए, पामे ते जय ३ का
 र ॥ न० ॥६॥ संवत अठार उगणसावनो ए, उज्वल ज्ञाड्व
 मास ॥ न० ॥ दिपविजय तस गाइयो ए, करी खंजात चो

मास ॥ न० ॥ ७ ॥

॥ कलश. ॥

वासुपुज्य जगनाथ साहेब, तास तीरथे ए थयां ॥
 ब्यार पुत्रने आठ पूत्रीथी, दंपती मुगतें गयां ॥ तपगच्छ वि
 जयाणंद पटधर, विजय देवेंडूसूरिसरु ॥ तास राज्ये तवन
 किधुं, सकल संघ सोहंकरु ॥ सकल पंढीत प्रवर न्रूषण,
 प्रेमरत्न गुरु ध्याश्या ॥ कवि दिपविजये पुन्य हेते, रोहिणी
 गुण गाश्या ॥१॥ इति. ॥

अथ श्री हुंढितुं स्तवन लिख्यते.

ढाल १ ली.

(ए विंढी किहां राखी. ए देशी)

प्रणमी श्री गुरुना पयपंकज, शुणस्युं वीर जिणंद ॥
 ठवण नीखेप प्रमाण पंचांगी, परखी लहुं आणंद रे ॥१॥
 जिनजी ॥ तुज आणा शिर वहीए ॥ तुज शासन नय शुद्ध
 प्ररूपण, गुणथी शिवसुख लहीए रे ॥ जिनजी ॥ तुण ॥
 ए आंकणी ॥ श्री अनुयोगड्वारे न्नांख्या, च्यार निखेपा
 सार ॥ ब्यार सत्य दश सत्या न्नांख्या, ठाणांगें निरधार रे
 ॥ २ ॥ जिण ॥ जास ध्यान कीरिया मांहि आवे, तेह सत्य
 करी जाणुं ॥ श्री आवश्यक सूत्र प्रमाणें, विगते तेह व
 खाणुं रे ॥ ३ ॥ जिण ॥ चन्नविसहस्रय मांहि निखेपा, नाम
 छ्य दोय जावुं ॥ काठसग आलावें ठवणा, जाव ते सघलें
 जावुं रे ॥ ४ ॥ जिण ॥ पुस्तक लिखित सकल जिम आ
 गम, तिम आवश्यक एह ॥ जगववई नेंदी साखे सम्मत,

तेहमां नहिं सदेह रे ॥ ५ ॥ जि० ॥ सूत्र आवश्यक जे घर
घरनुं, कदेशे ते अज्ञानी ॥ पुस्तक अरथ परंपर आव्युं,
माने तेहज ज्ञानी रे ॥ ६ ॥ जि० ॥ वंजी लिपी श्री गणधर
देवें, प्रणामी जगवई आदें ॥ ज्ञान तणी ते ठवणा अथवा,
इव्यश्रुत अविवादे रे ॥ ७ ॥ जि० ॥ जेद अठार जे वंजी लि
पिना, समवायांगें दीग ॥ शुद्ध अरथ मरमी जव बहुला,
जमशे कुमती धीग रे ॥ ८ ॥ जि० ॥ वंजी लिपी जो तेह
नो करता, तो लेखक पण आवें ॥ गुरु आणा विण अरथ
करे जे, तेहनो बोल न फावे रे ॥ ९ ॥ जि० ॥ जिनवाणी
पण इव्यश्रुत ठे, नंदीसूत्रने लेखें ॥ जिम ते तिम वंजी
लिपी नमीए, जाव ते इव्य विशेषे रे ॥ १० ॥ जि० ॥ जि
म अजीव संयमनुं साधन, ज्ञानाटिकनुं तेम ॥ शुद्ध जाव
आरोपें विधिस्थुं, तेहनें सघलें खेम रे ॥ ११ ॥ जि० ॥ शु
द्ध जाव जेहनो ठे तेहना, च्यार निखेपा साचा ॥ जेहमां
जाव अशुद्ध ठे तेहना, एक काचे सवि काचारे ॥ १२ ॥ जि० ॥
दशवैकालिके इपण दाख्युं, नारी चित्रने ठामे ॥ तो कि
म जिनप्रतिमा देखीने, गुण नवि होय परिणामें रे ॥ १३ ॥
जि० ॥ रुचकघीपें एक रुगलें जाता, पद्मिमा नमीय आ
णंदे ॥ आवतां एक रुगलें नदीसर, बीजे इहां जिन वंदे रे
॥ १४ ॥ जि० ॥ त्रीठीगति ए जगवई चाखी, जंघाचारण
केरी ॥ पंरुग वन नंदन इहां पडिमा, ऊरघ नमें घणोरी रे
॥ १५ ॥ जि० ॥ विज्ञाचारण ते एक डगलें, मानुपोत्तरे जाये ॥
बीजें नंदीश्वर जिनप्रतिमा, प्रणामी प्रमुदित थाये रे ॥ १६ ॥
जि० ॥ तिहाधि पडिमा वंदण कारण, एक डगलें इहां आ

वे ॥ ऊरधपणें जातां विहुं डगलां, आवतां एक स्वजावें रे
 ॥ १७ ॥ जिण ॥ शतक वीसमें नवमें उदेशे, प्रतिमा मुनि
 वर वंदी ॥ इम देखी जे अवला नांजे, तस मति कुमति
 फंदी रे ॥ १८ ॥ जिण ॥ आलोअणनुं ठाण कहुं जे, ते प्र
 माद गति केरो ॥ तीर गति जे यात्र विचालें, रहेतो खेद
 घणोरो रे ॥ १९ ॥ जिण ॥ करी गोचरी जिम आलोवे, दश
 वैकालिक साखे ॥ तिम ए ठाम प्रमाद आलोयें, नहीं दो
 ष ते पाखें रे ॥ २० ॥ जिण ॥ कहें कोइक कहेंवा मात्रज,
 कोइ न गयो नवि जास्ये ॥ नही तो लवणशिखा मांहीं
 जातां, किम आराधक थास्ये रे ॥ २१ ॥ जिण ॥ सत्तर सहस
 जोयण जइ उंचा, चारण त्रीठा चाले ॥ समवायांगें प्रगट
 पाठ ए, स्युं कुमती भ्रम घालें रे ॥ २२ ॥ जिण ॥ चैत्य श
 वदनो ज्ञान अर्थ ते, कहो करवो कुण हेते ॥ ज्ञान एकने चै
 त्य घणां ठे, जूलें जड संकेते रे ॥ २३ ॥ जिण ॥ रुचकादिक
 नां चैत्य नम्या ते, सासय पडिमा कहीए ॥ जेह इहांनां
 तेह अशाश्वत, विहुंमां जेद न लहीए रे ॥ २४ ॥ जिण ॥
 जेह ऊपर साहिव तुज करुणा, शुद्ध अरथ ते नांखे ॥ तुज
 आगमनो शुद्ध प्ररूपक, सूजश अमीयरस चाखे रे ॥ २५ ॥ जिण ॥

॥ ढाल ९ जी. ॥

(महाविदेह क्षेत्र सुहामणुं ॥ ए देशी.)

तुज आणा मुज मन वशी, जिहां जिनप्रतिमां सु
 विचार लाल रे ॥ रायपलेणी सूत्रमां, सुरिआन्न तणो अ
 धिकार ॥ लाण ॥ १ ॥ तुण ॥ ते सुर अग्निनव ऊपनो; पुढे सा
 मानिक देव ॥ लाण ॥ स्युं मुज पूरवने पढे; हितकारी कहो

ततखेव ॥ला० ॥१॥ तु०॥ ते कहे एह विमानमां; जिणपनि
 मा डाढा जेह ॥ला० ॥ तेहनी तुम्हे पूजा करो, पूरव पञ्चा
 हित एह ॥ला० ॥३॥तु०॥ पूरव पञ्चा शब्दथी; नित करणी
 जाणिए सोइ ॥ ला० ॥ समकितदृष्टि सदहे, ते इव्य थकी
 किम होय ॥ ला०॥४॥ तु०॥ इव्य थकी जे पूजीया, प्रहरण
 कोशादि अनेक ॥ला०॥ तेहथी विहुं जूदा कह्या, ए तो सा
 चो ज्ञाव विवेक ॥ ला० ॥५॥तु०॥ चक्ररयण जिण नाणनी,
 पूजा जे नरतेकीध॥ला०॥जिम तिहा तिम अंतर इहां,समकित
 दृष्टि सुप्रसीद ॥ला० ॥६॥तु०॥ पहेलो नव पूरव कहे, ज्ञा
 ता वडुर संबंध ॥ला० ॥ पञ्चाकमुअ विषय कह्या, वली मृ
 गापुत्र प्रबंध ॥ला०॥७॥तु०॥ आगमे सिद्धा कह्या, गइ ङि
 इ कङ्गाणी देव ॥ला०॥ तस पूरव पञ्चा कहे, त्रिहुं काले हि
 त जिन सेव ॥ला०॥८॥तु०॥ जस पूरव पञ्चा नहि, मध्ये पण
 तस संदेह ॥जा०॥ इम पहेले अंगे कहुं, ठे सूयो अरथ ते ए
 ह ॥ला०॥९॥तु०॥ पञ्चा पेञ्चा शब्दनो, जे फेर कहे ते डुठ ॥
 ला०॥ शब्द तणी रचना घणी, पण अरथ एकठे पुठ ॥ला०
 ॥१०॥तु०॥ वांची पुस्तक रत्नना, हवे लेइ धरम व्यवसाय
 ॥जा०॥ सिधायतने ते गयो, जिहा देवद्वदानो ठाय ॥ला०
 ॥११॥ तु०॥ जिनप्रतिमा देखी करी, करे शिर प्रणाम शुन
 वीज ॥ला०॥ पुष्प माढ्य चूर्णे करी, वस्त्रानरणो वली पू
 ज ॥जा० ॥१२॥तु०॥ फूज पगर आगें करी, आलेखे मगल
 थाठ ॥ला०॥ धुप देइ काव्य स्तवी, करे शक्रस्तवनो पाठ
 ॥जा०॥१३॥तु०॥ जेहना स्वमुखे जिन कहे, नव सिद्धि प्रमु
 ख ठ वोल ॥ला०॥ तास जगति जिनपूजना, नवि माने तेह

निटोल ॥ला० ॥१४॥ तु०॥ प्रभु आगल नाटक कस्यो; जग
 ते सूर्याजे सार ॥ला० ॥ जगति तणां फल शुन कक्षां, श्री
 उत्तराध्ययन मजार ॥ला०॥१५॥ तु०॥ अंग उपांग घणें क
 ही, इम देव देवीनी नक्ति ॥ला० ॥ आराधकता तिणे थइ,
 इहां तामन्नी इंदनी युक्ती ॥ला०॥१६॥तु०॥ नक्ति जीतधर्मे
 करी, लीए दाढा अवर जिन अंग ॥ला०॥ थून्नरचे सूर त्रि
 ए ते, कहे जंबूपन्नत्ती चंग ॥ला० ॥१७॥ तु०॥ शतक दशमे
 अंग पंचमे, उदेशे ठेठें इंद ॥जा०॥ दाढ तणी आशातना, टा
 ले ते विनय अमंद ॥जा० ॥१८॥तु०॥ समकितदृष्टी सुर त
 णी, आशातना करस्ये जेह ॥ला० ॥ दुर्जज्ञबोधि ते हुस्ये,
 गाणांगें जांख्युं एह ॥ला० ॥१९॥ तु०॥ तेहने यश बोले क
 ह्युं, वली सुद्धज्ञबोधिता थाय ॥ला० ॥ तिणे पूजादिक तेह
 नां, करणी शिवहेतु कहाय ॥ला० ॥२०॥तु०॥ तप संयम
 सुरतरु सम कक्षां, फल सम ते सुर शिवशर्म ॥ला०॥ सूर
 करणी माने नही, तेणे नवि जाण्यो मर्म ॥ला० ॥ २१ ॥
 ॥ तु० ॥ दशवैकालिके नर थकी, सुर अधिक विवेक जणा
 य ॥ला० ॥ इव्यस्तव तेणे कक्षां, माने तस सुजस ग
 वाय ॥ला०॥२२॥तु०॥

॥ ढाल ३ जी. ॥

(ऋषन्नो वंश रयणाथरु ॥ एदेशी.)

शासन ताहरुं अति ननुं, जग नहि कोय तस सरिखुं
 रे ॥ तिमश राग वधे घणो, जिमश जुगति सु परखुं रे ॥ १ ॥
 शा०॥ अरिहंतने वली तेहनां, चैत्य नमुं अनेरां रे ॥ अंबड
 ने तस शिष्यनां, वचन उवाई घणोरां रे ॥शा०॥२॥ चैत्य श

वद तणो अरथ ते, प्रतिमा नहि कोइ बीजो रे ॥ जेह देखी
 गुण चिंतीए, तेहज चैत्य पतीजो रे ॥शा०॥३॥ इमज आला
 वे आणंदने, जिनपद्मिमा नति दीसे रे ॥ सप्तम अंगना अ
 र्थयी, ते नमता मन हीसे रे ॥शा० ॥४॥ परतीरथी सुर तेह
 नी, प्रतिमानी नति वारी रे ॥ तिणे मुनी जिनप्रतिमा तणी,
 वंदन नति निरधारी रे ॥शा० ॥५॥ परतीथीए जे परिग्रह्यां,
 मुनी तेपण परतीठी रे ॥ त्रिण शरण मांदि चैत्य ते, जही
 प्रतिमा शिव अठ्ठी रे ॥शा० ॥ ६ ॥ दान किस्सुं प्रतिमा प्रते,
 इम कहे जे ठल हेरी रे ॥ उत्तर तास संजव तणी, शैली ठे
 सूत्र केरी रे ॥शा०॥७॥ दश विध बहुविध जिम कह्या, वैयावच
 जहा जोगे रे ॥दशमे ते अंगे तथा इहां, जोमे नय उपयोगे रे
 ॥शा०॥८॥ साधुने जिनपद्मिमा तणुं, वैयावच तिहां वोढ्युं
 रे ॥ तेह अरथ थकी कुमतिनुं, हैडुं कांइ न खोढ्युं रे ॥ शा०
 ॥९॥ संघ तणी जिम थापना, वैयावच जस वादो रे ॥ जा
 णिए जिनपद्मिमा तणुं, तिम इहां कवण त्रिवादो रे ॥शा० १०॥
 इम सवि श्रावक साधुने, वंदननो अधिकारो रे ॥ सूत्रे कह्यो
 पद्मिमा तणो, हवे कहुं पूजा विचारो रे ॥शा० ॥११॥ याग
 अनेक करिया कह्या, श्री सिंघारथ राजे रे ॥ ते जिनपूजन
 कल्पमां, पशुना याग न ठाले रे ॥शा०॥ १२॥ श्री जिन पा
 सने तीरथे, श्रमणोपासक तेहो रे ॥ प्रथम अंगे कहुं तेह
 ने, श्री जिनपूजानो नेहो रे ॥शा० ॥१३॥ श्रेणिक महाव
 ल प्रमुखना, इम अधिकार अनेको रे ॥ ठके अंगे वली झौप
 दी, पूजा प्रगट विवेको रे ॥शा० ॥१४॥ नारद देखीने नवि
 थई, ऊनी तेह सुजाण रे ॥ जाणिए तेणे ते श्राविका, अह

र एह प्रमाण रे ॥शाण॥ १५॥ आंखिल अंतर ठहनो, उप
 सर्गे तप कीधो रे ॥ किम नवि कहिए ते आविका, धरमे
 कारज सीधो रे ॥शाण॥ १६॥ रायकना कही आविका, न क
 ही इम जे झूले रे ॥ राजीमति कही तेहवी, इम संदेहे ते
 जूले रे ॥शाण॥ १७॥ हरिपरि करम नियाणनो, इह जव जो
 ग न नासे रे ॥ समकित लहे परणया पठी, कहे ते स्युं न
 विमासे रे ॥शाण॥ १८॥ जिणघर केणें कराविउं, तिहां प्रति
 मानी पर्ईठा रे ॥ तेहनी पूजा ते कुण करे, इम परखे तेह
 गरीठा रे ॥शाण॥ १९॥ वर नवि माग्यो ठे पूजतां, शक्रस्त
 वे शिव मागे रे ॥ नक्ति नणी सूरियाजने, विरति विशेष
 थी जागे रे ॥शाण॥ २०॥ धर्म विनय अरिहंतनो, इम ए लो
 गुवयारो रे ॥ सर्वने संजवे जाणिए, समकित शुद्ध आचा
 रो रे ॥शाण॥ २१॥ आणंदनो विधि नवि कह्यो, राय प्रदेशीने
 पाठे रे ॥ संजव सर्व न मानस्ये, विंटास्ये तेह आठे रे ॥शाण
 ॥ २२॥ पत्तिक्रमणादिक क्रम नही, पाठे सप्तम अंगे रे ॥ प
 त्तिक्रमणां लुघथी प्रकरणे, सर्व कह्यो विधि रंगे रे ॥ शाण
 ॥ २३॥ किहां एक एक देशज ग्रहे, किहां ग्रहे ते अशेषो रे ॥
 किहां एक क्रम उत्क्रम कहे, ए श्रुत शैली विशेषो रे ॥ शाण
 ॥ २४॥ शासननी जे प्रजावना, ते समकितनो आचारो रे ॥
 श्री जिनपूजा जेकरे, ते लहे सुजश जंडारो रे ॥शाण ॥ २५॥
 ॥ ढाल ४ थी ॥

(जांजरीयानी देशी.)

कोइ कहे जिन पूजतां जी, जे खटकाय आरंज ॥ ते
 किम आवक आचरे जी, समकितमां धिर थंज ॥१॥ सुख

दायक तोरी, आणा मुज सु प्रमाण ॥ ए आंकणी ॥ तेहने कही ए
यतना जगति, किरियामां नहि दोष ॥ पम्कमणे मुनि दा
न विहारे, नही तो होय तस पोष ॥ १॥ सु० ॥ साहमी वृद्ध
पस्त्रिय पोसह; जगवइ अंग प्रसीद ॥ घर निर्वाइ चरण
लीए तेहना, ज्ञाता मांहि हरि कीध ॥ ३॥ सु० ॥ कोणिक राये
उदायन कीधां, वंदन मह सुविवेक ॥ एहाया कयवलिक
म्मा कहिया, तुंगिया आइ अनेक ॥ ४॥ सु० ॥ समकित संव
रनी ते किरिया, तिम जिनपूजा उदार ॥ हिंसा होय तो अ
रथ दंभमां, कहे नही तेह विचार ॥ ५॥ सु० ॥ नाग जूत यद्दा
दिक हेते, पूजा हिंसा रे जुत्ता ॥ सुयगमागमां ते नवि जिन हे
ते, बोलिए जे होय जुत्ता ॥ ६॥ सु० ॥ जिहां हिंसा तिहां नही
जिन आणा, तो किम साधु विहार ॥ कर्मबंध नही जयणा
जावे, एठे श्रुत व्यवहार ॥ ७॥ सु० ॥ प्रथम बंधने पठे निर्ज
रा, कूप तणो रे दिवंत ॥ कही कोई जोमे बुध जांखे, जावे
ते शुचि जल तंत ॥ ८॥ सु० ॥ उपादान वशे बंध कहिनु तस;
हिंसा शिर उपचार ॥ पुष्पादिक आरंज तणो एम, होय जा
वे परिहार ॥ ९॥ सु० ॥ जल तरता जल उपर मुनीने, जिम
करुणानो रे रंग ॥ पुष्पादिक ऊपर आवकने, तिम पूजा
मांहि वंग ॥ १०॥ सु० ॥ पात्रदानथी शुचि विपाक जिम; ल
हे सुवाहु कुमार ॥ पहिले गुणठाले नडक पणे; तिम पू
जाथी उदार ॥ ११॥ सु० ॥ उपलक्षणथी जिम शीलादिक,
तिम जिनपूजा लिध ॥ मनुज आयु बंधे जे सुवाहु; तेणे
समकित प्रसिद ॥ १२॥ सु० ॥ मेघ जीव गज शश अनुकं
पा; दान सुवाहु विचार ॥ पहिले गुणठाले पण सुंदर; ति

म जिनपूजा प्रकार ॥१३॥ सुणा॥ दान देवपूजादिक सघनां;
 ड्यस्तव कहां जेह ॥ असदारंजनी तस अधिकारी, मांमी
 रहे जेह गेह ॥ १४ ॥सुणा॥ सदारंजनां गुण जाणीजे, अस
 दारंज निवृत्ति ॥ अरमणीयता त्यागे नांखी, ईमहिज पर
 देशी प्रवृत्ति ॥ १५ ॥सुण ॥ लिखित शिल्प शत गणित प्रका
 श्यां, तेणे पूजा हित हेत ॥ प्रथम राय श्री रुषन जिणंदे, ति
 हां पण एह संकेत ॥ १६ ॥सुणा॥ यतनाए सूत्रे कहुं मुनीने,
 आर्यकरम उपदेश ॥ परिणामिक बुधे विस्तारे, समजे आ
 ङ अशेष ॥ १७ ॥सुणा॥ आर्य कार्य श्रावकनां जे ठे, तेहमां
 हिंसा दिठ ॥ हेतु स्वरूप अनुबंध विचारे, नासे देइ निज पि
 ठ ॥ १८ ॥सुणा॥ हिंसा हेतु अजतना जावे, जीव वधे ते स्व
 रूप ॥ आणा जंग मिथ्यामति जावे, ते अनुबंध विरूप
 ॥ १९ ॥सुणा॥ हेतु स्वरूप हिंसा सेवी, सेवी ते अनुबंध ॥ तो
 जमालि प्रमुखे फल पाम्यां, कडुआ करी बहु धंध ॥ २० ॥
 सुण ॥ स्वरूपथी हिंसा नवि टजे ठे, समुज्जले ते सीइ ॥
 वलि अपवाद पदे जे वरते, तेणे पण सिवगति लीइ ॥ २१ ॥
 सुणा॥ साधु विहार परे अनुबंधे, नहि हिंसा जिनजक्ति ॥ ए
 म जे माने तेहने वाधे, सुख जस आगम शक्ति ॥ २२ ॥

॥ ढाल ५ मी. ॥

(माहरी सही रे समाणी. ए देशी.)

सासय पद्मिमा अमसय माने, सीढायतन नवि माने
 रे ॥ धनश् जिनवाणि, प्रचु ते नांखी अंग उवंगे ॥ वर्णव
 स्युं तिम रंगे रे ॥ धणा॥ १ ॥ कंचन मय करतल पद सोहे, ज
 वी जननां मन मोहे रे ॥ धणा॥ अंक रतनमय नख ससनेहा,

लोहीताक्ष मध्य रेहा रे ॥ ध० ॥ २ ॥ गात्र दृष्टी कंचनमय
 सारी, नात्री ते कंचन क्यारी रे ॥ ध० ॥ रीष्ट रतन रोमरा
 जी विराजे, चचुक कंचन ठाजे रे ॥ ध० ॥ ३ ॥ श्रीवत्स ते त
 पनीय विनाला, होठ ते लाल प्रवाला रे ॥ ध० ॥ दंत फटिक
 मय जीज दयालु, वलि तपनीय मयनुं तालुं रे ॥ ध० ॥ ४ ॥
 कनक नासिका तिहा सुविशेषा, लोहीताक्षनी रेखा रे ॥
 ध० ॥ लोहीताक्ष रेखित सुविसाला, नयन अक रतनाला
 रे ॥ ध० ॥ ५ ॥ अष्टि पत्त जमुहावलि कीकि, रीष्ट रतनमय नी
 की रे ॥ ध० ॥ श्रवण निलाम्बुवटी गुणसाला, कचन जाक
 ऊमाला रे ॥ ध० ॥ ६ ॥ वज्र रतनमय अतिहि सुहामणी, सी
 स घडी सुखखाणी रे ॥ ध० ॥ केस जूमि तपनीय नीवेसा,
 रीष्ट रतनमय केसारे ॥ ध० ॥ ७ ॥ पुंठे ठत्र धरे प्रत्येके, प्रति
 मा एक विवेके रे ॥ ध० ॥ दोय पासे दोय चामर ढाले, लीला
 ए जिनने उवारे रे ॥ ध० ॥ ८ ॥ नाग जूत यक्षने कुंभधारा,
 आगे दोय उदारा रे ॥ ध० ॥ ते पद्मिमा जिनपद्मिमा आगे,
 मानु सेवा मागे रे ॥ ध० ॥ ९ ॥ घंट कलस जिंगार आयंसा,
 थाल पाइ सुपविठा रे ॥ ध० ॥ मणगुली आवाय करग प्रचं
 डा, चिंतारथण करंभा रे ॥ ध० ॥ १० ॥ हय गय नर किन्नर
 किपुरिसा, कंठ उरग वृष सरिखा रे ॥ ध० ॥ रथण पूंज व
 लि फूल चंगेरी, माड्यने चूर्ण अनेरी रे ॥ ध० ॥ ११ ॥ गध व
 स्र आजरण चंगेरी, सरिसव पूजणी केरी रे ॥ ध० ॥ एमपू
 प्फादिक पद्मल वखाण्यां, आगे सिंहासन जाण्या रे ॥ ध०
 ॥ १२ ॥ ठत्र चामर आगे सुमुग्गा, तैल कुष्ट जूत जुग्गा रे ॥
 ध० ॥ जरीया पात्र चोयग सुविलासे, तगर एला सुचि वासे

रे ॥ध० ॥१३॥ वलि हरीआलने मणसील अंजन, सवि सु
 गंध मनरंजन रे ॥ध० ॥ ध्वजा एकसत आठ ए पूरा, साधन
 सर्व सनुरा रे ॥ध० ॥१४॥ सूर ए पूजा साधन साथे, जिनपू
 जा निज हाथे रे ॥ध० ॥ सिद्धायतने आप विमाने, श्रूनादि
 क बहु माने रे ॥ध० ॥१५॥ एह अपूरव हरिसण दिवुं, सुरतरु
 फलथी मिठुं रे ॥ध० ॥ ए संसार समुझे नावा; तारण तरण
 सहावा रे ॥ध० ॥१६॥ एम विस्मय न्नवन्नय गुण रागे, जीले
 तेह अतागे रे ॥ध० ॥ राचे माचे ने वली नाचे; धर्मध्यान म
 न साचे रे ॥ध० ॥१७॥ श्रैथै करता दिए ते नमरी; हरखे प्र
 नु गुण समरी रे ॥ध० ॥ योग निराखंवन लय आणी; वश
 करता शिवराणी रे ॥ध० ॥१८॥ इम नंदीश्वर प्रमुख अने
 रां; सास्वत चैत्य नलेरां रे ॥ध० ॥ तिहां जिनपूजी ते अनु
 माने; जनम सफल निज माने रे ॥ध० ॥१९॥ कळयाणक
 अठाइ वरसी; तिथी चउमासी सरसी रे ॥ध० ॥ तेह निमि
 ते सुर जिन अरचे; नित्य नक्ति पिण विरचे रे ॥ध० ॥२०॥
 ज्ञाव अखयजावे जे मिलिउं; ते नवि जाए टलिउं रे ॥ध० ॥
 फरी त्रांवु नवि होय निषेधे; हुउं हेम रस वेधे रे ॥ध० २१ ॥
 एके जल लवे जलधी नजाये, तो ते अहय थावे रे ॥ध० ॥
 आप जाव जिन गुण मांहि आणे, तिम ते अहय प्रमाणे रे
 ॥ध० ॥२२॥ अपुणरुत्त अरुसय वरुवृत्ते; इम सूर जावे चिं
 ते रे ॥ध० ॥ इम जिनपूजी जे गुण गावे; सुजस जील ते
 पावे रे ॥ध० ॥ २३ ॥

॥ टाल ६ वी. ॥

(जोलीमा रे हंसा रे विषय नराचीए. ए देशी.)

समकित सुधुरे तेहने जाणिए, जे माने तुऊ आणा ॥
सूत्र ते वांचे रे जोग वही करी; करे पंचांगी प्रमाण ॥ स०
॥ १ ॥ उद्देशादिक नहि चउ नाणना, ठे सुअनाणना तेह ॥
श्री अनुयोगडुवार अकी लही, धरीए योग सुनेह ॥ २ ॥ स०
उद्देशादिक क्रम विण जे नणे, आशातन तेह नाण ॥ नाणा
वरणी रे वांचे तेहथी, जगवई अंग प्रमाण ॥ ३ ॥ स० ॥ श्री
नंदी अनुयोगडुवारमा, उत्तराध्ययने रे योग ॥ काल ग्रहण
नो रे विधि सघलो कह्यो, धरीए ते उपयोग ॥ ४ ॥ स० ॥ ठा
णे त्रीजे रे वली दशमे कह्यं, योग वहे जेह साध ॥ आगमे
सिद्धा ते संपजे, तरे संसार अगाध ॥ ५ ॥ स० ॥ योग वहीने
रे साधु श्रुत जणे, श्रावकने उपधान ॥ तप उपधाने रे श्रुत
परिग्रह कह्या, नंदीए तेह निदान ॥ ६ ॥ स० ॥ इरियादिकना रे
खट उपधान ठे, तेणे आवश्यक शुद्ध ॥ गृहि सामायक आदे
श्रुत जणे, दीक्षा जेइ अलुद्ध ॥ ७ ॥ स० ॥ सूत्र नण्या कोइ
श्रावक नवि कह्या, लढा कह्या तेह ॥ प्रथम ज्ञानने रे पठे
दया कही, तिहा संयत गुण रेह ॥ ८ ॥ स० ॥ नवम अध्ययने
रे बीजा अंगमा, घरमाहि दीव न दीढ ॥ वली अ चउदमे रे
कह्यं शिक्षा लहे, अंथ त्यजे ते गरीढ ॥ ९ ॥ स० ॥ सप्तम अंगे
रे अपठिया संवरी, दाख्या श्राद्ध अनेक ॥ नवि आचारधरा
दिक ते कह्या, मोटो एह विवेक ॥ १० ॥ स० ॥ उत्तराध्ययने रे
कोविट जे कह्यो, श्रावक पालीक चप ॥ ते प्रवचन निग्रथ
वचन थकी, अरथ विवेके अरुंप ॥ ११ ॥ स० ॥ सूत्रें दीधु रे स
त्यते साधुने, सुर नरने वली अन्न ॥ संवरछारे रे बीजे एम
कही, अंग दशमें समरत्त ॥ १२ ॥ स० ॥ वली विगय पद्मि

ष्णे वाचना, श्री ठाणांगे निषिध ॥ नविय मनोरथ श्रुत न
 एवा तणो, श्रावकने सु प्रसिद्ध ॥१३॥सण॥ वाचना देतां रे
 गृहिने साधुने, पायञ्चित्त चनमास ॥ कहुं निशीथे रे तो स्युं
 एवमी, करवी हुंश निरास ॥ १४ ॥ सण ॥ तजिय असप्राइ
 गुरु वाचना, लेई जोग गुणवंत ॥ जे अनुयोग त्रिविध सा
 चो लहे, करे ते करमनो अंत ॥१५॥स०॥ सूत्र अरथ पहेलो
 बीजे कह्यो, निजुत्तीए रे मीस ॥ निरविशेष त्रीजो ते अंग
 पांचमे, एम कहे तुं जगदीस ॥१६॥सण॥ सूत्र निजुत्ती रे वि
 हुं नेदे कह्यो, त्रीजो अनुयोगद्वार ॥ कूमा कपटी रे जे माने
 नही, तेहनो कवण आधार ॥१७॥सण॥ बढ ते सूत्रे रे अर्थ
 निकाचिया, निजुत्तीए अपार ॥ उपधि मान गुणखादिक कि
 हां लहे, ते विण मार्ग विचार ॥१८॥सण॥ जो निजुत्ती रे ग
 इकुमती कहे, सूत्र गयां नही केम ॥ जेह वांचंतां रे आव्युं
 ते सवे, मानेतो होय खेम ॥१९॥सण॥ आंधा आगे रे दर्प
 ण दाखवो, बहेरा आगे रे गीत ॥ मृख आगे रे कहेवुं यु
 क्तिनुं, ए सवि एकज रीत ॥२०॥सण॥ मारग अरथी रे पण
 जे लोक ठे, नडक अतीहि विनीत ॥ तेहने ए हित सीख
 सोहामणी, वली जे सुनय अधीत ॥२१॥सण॥ प्रवचन सा
 खीरे ए में चांखीयां, विगते अरथ विचार ॥ तुज आगम
 नीरे अही परंपरा, लहीए जग जयकार ॥२२॥ सण॥ गुण
 तुज सघलारे प्रनु कुण गशि सके, आणा गुण लव एक ॥
 एम में थुणातां रे समकित दृढ कखुं, राखी आगम टेक ॥
 सण॥२३॥ आणा तारी रे जो में शिर धरी, तो स्युं कुमती
 नुं जोर ॥ तिहां नवि पसरें रे बल विषधर तणां, किंगारे जि

हां मोर ॥३४॥सण॥ पवित्र कीजे रे जीहा तुऊ गुणे, शि
र धरीए तुऊ आण ॥ दिलथी कहिए रे प्रभु न विसारीए,
लहीए सुजस कळयाण ॥ ३५ ॥ सण ॥

ढाल ७ मी.

(राग धन्याश्री.)

वर्त्तमान शासननो स्वामी, चामीकर सम देहो जी ॥
वीर जिणेंसर मे इम थुणीउं, मन धरी धर्म सनेहो जी ॥ ए
ह तवन जे जणस्ये गुणस्ये, तस घर मंगल माला जी ॥ स
मकित जाण दुस्ये चित तेहने, प्रगट जाक ऊमाला जी
॥१॥ अर्थ एहना ठे अति सूद्धम, ते धारो गुरु पासे जी ॥
गुरुनी सेवा करता लहीए, अनुभव नीति अच्युसे जी ॥
जेह बहुश्रुत गुरु गीतारथ, आगमना अनुसारी जी ॥ ते
इने पूढी संशय टालो, ए हीतसीख ठे सारी जी ॥२॥ इंद
लपुर माहि रही चोमासु, धर्मध्यान सुख पाया जी ॥ संव
त १७३३ सत्तर तेत्रीसा वरपे, विजय दशमी मन जाया
जी ॥ श्री विजयप्रज्ञसूरी सवाया, विजयरत्न युवराया
जी ॥ तस राजे ज्ञवि जन हित काजे, एम में जिनगुण गा
या जी ॥ ३ ॥ श्री कळयाणविजय वर वाचक, तपगच्छ गय
ण ढिणंदा जी ॥ तास सीस श्री लान्नविजय बुध, ज्ञवि ज
न कैरव चदा जी ॥ तास सीस श्री जीतविजय बुध, श्री न
यविजय मुण्णंदा जी ॥ वाचक जगविजय तस सीसे, शु
ण्णिया वीर जिणंदा जी ॥ ४ ॥ दोसी भूला सुत विवेकी, दो
सी मेघा हेते जी ॥ एह तवन में कीवुं सुदर, श्रुत अक्षर सं
केते जी ॥ ए जिन गुण सुरतरुनो परिमल, अनुभवनो ते ल

हेस्ये जी ॥ जमर परे जे अरथी हुइने, गुरु आणा शिर व
रस्ये जी ॥५॥ इति. ॥

अथ श्री रत्नाकर पंचविंशति लिख्यते.

श्रेयः श्रियां मंगल केलि सद्म, नरैऽ देवैऽ नतांघ्रि प
द्य ॥ सर्वज्ञ सर्वातिशय प्रधान, चिरंजय ज्ञानकला निधा
न ॥१॥ जगन्नयाधार ऋपावतार, दुर्वार संसार विकार वैद्य ॥
श्री वीतराग त्वयिमुग्धज्ञावात्, विज्ञप्रज्ञो विज्ञपयामि किं
चित् ॥२॥ किंवाल लीला कलितो न वालः, पित्रोः पुरो ज
ल्पति निर्विकल्पः ॥ तथा यथार्थं कथयामि नाथ, निजाशयं
सानुशयस्तवाग्रे ॥३॥ दत्तं न दानं परिशीलनं च, न शास्त्रि
शीलं न तपोन्नितप्तं ॥ शुनो न ज्ञावोप्यन्नवद्भवेस्मिन्,
विज्ञो मया व्रान्त महो मुधैव ॥४॥ दग्धोऽग्निना क्रोधमयेन द
ष्टो, दुष्टेन लोचनख्य महोरगेण ॥ ग्रस्तोऽन्निमाना जगरेण
माया, जालेनबद्धोऽस्मि कथं नजे त्वां ॥५॥ कृतं मया मूत्र
हितं न चेह, लोकेऽपिलोकेश सुखं न मेऽनूत् ॥ यस्माद्दृशां
केवल मेव जन्म, जिनेशजज्ञे नव पूरणा य ॥ ६॥ मन्ये म
नोयन्न मनोज्ञ वृत्तं, त्वदास्य पीयूष मयूखलानात् ॥ दुतं
महानंद रस कठोर, मस्माद्दृशां देव तदष्म तोपि ॥ ७ ॥ त्व
तःसुदुःप्राप्यमिदं मयाप्तं, रत्नत्रयं नूरि नव त्रमेण ॥ प्रमा
द निज्ञ वशतोगतं तत्, कस्याग्रतो नायक पूत्करोमि ॥ ८ ॥
वैराग्य रंगो परवंचनाय, धर्मोपदेशो जनरंजनाय ॥ वादाय
विद्याध्ययनंच मेऽनूत्, कियद्ब्रुवेहास्यकरस्त्वमीश ॥ ९ ॥
परापवादेन सुखं सदोषं, नेत्रं परस्त्री जन वीहणेन ॥ चेतः

परापाय विचितनेन, कृतं नविष्यामि कथं विज्ञोहं ॥१०॥
 विडंबितं यत्स्मरधस्मरार्ति, दशावशात्स्वं विषयांधलेन ॥
 प्रकाशितं तन्नवतोऽङ्गि यैव, सर्वज्ञ सर्वस्वयमेववेत्ति ॥११॥
 ध्वस्तोन्य मंत्रैः परमेष्ठि मंत्रः, कुशास्त्र वाक्यैर्निहिताग
 मोक्ति ॥ कर्तुं वृथा कर्म कुदेव संगत्, अवांविहि नाथ मति
 ब्रमो मे ॥ १२ ॥ विमुच्यदृक् लक्ष्यगतं नवंतं, ध्याता मया
 मूढ धियाङ्कृतः ॥ कटाह वक्रो जगजीर नात्रि, कटी तटी
 याः सुदृशा विलासाः ॥ १३ ॥ लोलेक्षणा वक्र नीरीक्षणेन,
 योमानसो राग लवो विलग्नः ॥ न शुद्ध सिद्धात् पयोधि मध्ये,
 धौतोप्यगात्तारक कारणं किं ॥ १४ ॥ अंगं न चंगं न गणो गुणा
 नां, न निर्मलः कोपि कला विलासः ॥ स्फुरत्प्रज्ञानप्रभुता
 च कापि, तथाप्यहंकारक दर्शितोहं ॥ १५ ॥ आयुर्गलत्याशु
 न पाप बुद्धि, र्गतंवयो नोविषयान्जिलापः ॥ यत्नश्च नैपज्य
 विधौ न धर्मे; स्वामिन्महामोह विडंबनामे ॥ १६ ॥ नात्मा
 नपुण्यं नन्नवो नपापं, मयाविटानां कटुगीर पीर्यं ॥ अथारि
 कर्णे त्वयि केवलार्के, परिस्फुटे सत्यपिदेव धिग्मां ॥ १७ ॥ न
 देवपूजा नच पात्रपूजा, न श्राद्धधर्मश्च न साधुधर्मः ॥ लब्धा
 पि मानुष्यमिदं समस्तं, कृतंमयारण्य विलाप तुल्यं ॥ १८ ॥
 चक्रेमयाऽसत्स्वपि कामधेनुः, कल्पदु चिंतामणिपु स्पृहार्तिं ॥
 न जैनधर्मे स्फुट शर्मदेपि, जिनेशमे पश्यवि मूढ ज्ञावं ॥
 ॥१९॥ सन्नोग लीला नचरोग कीला, धनागमो नो निधना
 गमश्च ॥ दारा नकारा नरकस्य चित्ते, विचिति नित्यं मयका
 धमेन ॥ २० ॥ स्थितं न साधो हृदी साधु वृत्तात्, परोपका
 रात्रयशोर्लिनंच ॥ कृतं न तीर्थोहरणादि कृत्यं, मया मु

धा हारितमेव जन्म ॥११॥ वैराग्य रंगो न गुरुदितेषु, न उ
 र्जनानां वचनेषु शांतिः ॥ नाध्यात्म लेशो ममकोपि देव,
 तार्यः कथं कारमयं ज्ञवाब्धिः ॥१२॥ पूर्वज्ञवे कारिमया न
 पुण्यं, आगामि जन्मन्यपिनो करिष्ये ॥ यदी दृशोहं ममते
 ननष्टा, ज्ञूतोज्ञवज्ञावि ज्ञवत्रयीशः ॥१३॥ किंवा मुधाहं बहु
 धा सुधाञ्जुक्, पूज्यत्व दग्नेचरित स्वकीयं ॥ जलपामि य
 स्मात् त्रिजगत्स्वरूप, निरूपकस्त्वंकियदेतदत्र ॥ १४ ॥ दी
 नोद्धार धुरंधरो स्त्वदपरो नास्ते मदन्यःकृपा, पात्रं नात्र जने
 जिनेश्वर तथाप्येतांनयाचे श्रियं ॥ किंत्वर्हन्निदमेव केवल
 महो सद्बोधिरत्नं शिवः, श्री रत्नाकर मंगलैक निलयः श्रेय
 स्करं प्रार्थये ॥१५॥ इति. ॥

अथ श्री महावीरस्वामीनुं स्तवन.

॥ ढाल १ ली. ॥

सरसति, जगवति दियो मति चंगी, सरस सुरंगी वा
 णी ॥ तुज प्रसाद माइ चित्त धरुंहुं, जिन गुण रयणीखा
 णी ॥ गिरुआ गुण वीरजी, गायशुं त्रिजुवन राय ॥ १ ॥ ए
 आंकणी ॥ तुम नामे घर मंगलिक माला, चित्त धरे बहु
 सुखदाय ॥ गि० ॥१॥ जंबूद्वीप जरतक्षेत्र माहे, नयर माह
 णकुंम गाम ॥ रुषनदत्त वर विप्र वसे तिहां, देवानंदा तस
 प्रिया नाम ॥ गि० ॥३॥ सुर विमान वर पुष्पोत्तरथी, ज्यवि
 प्रजु जियो अ्रवतार ॥ तव ते माहणी रयणी मध्ये, सुपन
 देखे दश चार ॥ गि० ॥४॥ धुर १ मयगल मलपंतो देखे, बीजे

शृपञ्ज विशाल ॥ त्रीजे ३केसरी धलदमी चोथे, पांचमे ५
 फूलनी माल ॥ गि० ॥ ५ ॥ ६ चंद ७ सूरज ८ घज ९ कजस
 १० पन्नमसर, देखे ११ देवविमान, १२ रतनरेल १३ रयणाय
 र राजा, चौदमे १४ अग्नि प्रधान ॥ गि० ॥ ६ ॥ आनंदंजरते जा
 गी सुंदरी, कंतने कहे प्रजात ॥ सुणी विप्र कहे तुज सुत
 होशे, त्रिजुवन माही विख्यात ॥ गि० ॥ ७ ॥ अति अजिमान
 कियो मरियच नव, नवि जुन कर्म विचार ॥ तिहा त्रस था
 वर हुआ कुंअयरी, वलि नीच कुले अवतार ॥ गि० ॥ ८ ॥
 इण अवसर इंजासन मोले, ज्ञाने करी हरि जोई ॥ माढ
 णी कुखे जगगुरु पेखी, नमी कहे अघटतुं होई ॥ गि० ॥ ९ ॥
 ततरुण हरि हरणगमेपी तेमावी, मोकलीन तेणे गाय ॥ गि०
 ॥ १० ॥ वलि नीक्षररे ते देवानंदा, सुपन लहे अति सार ॥
 जाणे ए त्रिशला कर चढिया, जई कहे निज नरतार ॥ गि०
 ॥ ११ ॥ कंत कहे तुं डःख हर सुंदरी, मुज मन अचरिज
 एह ॥ मरुथल मांही कळपतरु दीगे, आज संगाय टढ्यो
 एह ॥ गि० ॥ १२ ॥

॥ ढाल ९ जी. ॥

नयरी कृत्रिकुंभ नरपति, सिद्धरथ चलो ए ॥ भाण
 न खंमे तस तणी; जग जश निरमलो ए ॥ १ ॥ तस पटरा
 णी त्रिशला सती; कुखे जगपति ए ॥ परम हररु हैमे ध
 री, उविया सुरपति ए ॥ २ ॥ सुखसजाये पोढी देवीय, चौद
 सुपन लहे ए ॥ जागती जिनगुण समरती, हरखती गहगहे
 ए ॥ ३ ॥ राजहंम गति चालती, पियु कने थावती ए ॥ प्रद

नगमते सूर के, वीनवे निज पति ए ॥ ४ ॥ वात सुणी राय
 रंजीया, पंमित तेनीया ए ॥ तिण समे सुपन विचारवा, पु
 स्तक बोनीयां ए ॥५॥ बोले मधुरी वाण के, गुणनिधि सुत
 होशे ए ॥ सुख संपति घरे वाधशे, संकट ज्ञांजशे ए ॥६॥ पं
 मितने राय तूठीया, लब्धी दिए घणी ए ॥ कहे वाणी सफ
 ल हज्यो, अमने तुम तणी ए ॥ ७ ॥ पंमित निय घर संच
 ख्या, गर्ज हाले नही ए ॥ सात मसवाडा बोलीया, माय म
 न चिंता थई ए ॥८॥ सखीयोने कहे सांजलो, किये मुज ग
 र्ज हख्यो ए ॥ हूं रे जोली जाणुं नही, फोगट प्रगट कियो ए
 ॥९॥ सखी कहे अरिहंत समरतां, डःख दादिड टले ए ॥
 तव जिये नाण प्रयूंजीयुं, गर्जथी सलसले ए ॥ १० ॥ मात
 पिता परिवारनुं, डःख निवारियो ए ॥ संयम नलेउं माय
 ताय बतां, जिनजी निरधारीयो ए ॥ ११ ॥ अणदीठे मोह ए
 वमो, ते किम विञ्चोह खमे ए ॥ नव मसवाडा उपरे, दिन
 सारासातमे ए ॥ १२ ॥ चैत्र शुक्ल दिन तेरशे, जिनवर जन
 मिया ए ॥ सिद्धारथ राय नृपति, जला उच्चव मांजीया ए ॥ १३ ॥
 वस्तु-पुत्र जनम्यो ९ जगत शिणगार, श्री सिद्धारथ कुल मं
 नण कुल तणो दीवो ॥ श्री जिनधर्म पसाजले, त्रिशलादेवी
 सुत चिरंजीवो ॥ १४ ॥ ईम आशीष देई जली, आवी ठ
 प्पन कुमारि ॥ सूतिका कर्म करे सही, सयल विहुं हरिनी
 नारि ॥ १५ ॥

॥ ढाल ३ जी. ॥

चढ्यो सिंहासन इंड, नाण निरखतां ए ॥ आसनथी
 उठेव, हृदय नक्ति घणी ए ॥ १ ॥ जाणे जनम जिणंद, इंडो

हरखता ए ॥ वाय सुघोषा घंट, सघली रणऊणी ए ॥ ३ ॥
 इंद्र भुवनपति वीश, व्यंतर तणा ए ॥ वत्रीश रवि शशि
 दोय, दश हरि कल्पनां ए ॥३॥ चोसठ इंद्र मेलवी, प्रणमी
 कहे ए ॥ रत्नगर्जा जिन मात, दूजी इस्ती नही ए ॥ ४ ॥ ज
 न्म महोच्चव देव, सवि हुं आचीया ए ॥ देई निझ मंत्र, सुत
 लेई मेरु गया ए ॥ ५ ॥ कंचन मणि जृंगार, गंधोदके नखा
 ए ॥ किम सहेशे लघु वीर, हरि सशाय धर्या ए ॥६॥ वहेशे
 नीर प्रवाह, ते किम नामीए ए ॥ न करे नमणु इंद्र, जाण्यो
 स्वामीए ए ॥७॥ चरण अंगूठे मेरु, चांपे नाचीयो ए ॥ मुज
 शिर परि जगवंत, इम कही राचीयो ए ॥८॥ जूधर सायर
 सात, ते सवि जलफला ए ॥ पाताले नागेंद्र, सघला सलस
 ल्या ए ॥९॥ गिरिवर तूटे टूंक, गडगडी पड्या ए ॥ तीन भु
 वनना लोक, सघला लडथड्या ए ॥ १० ॥ अनंत बल अरिहं
 त, सुरपति कहे ए ॥ मुज मन मूरख मूढ, एटलुं नवि लहे
 ए ॥ ११ ॥ प्रदक्षिणा देइ खामेव, महोत्सव करे ए ॥ नाचे
 सवि गाये गीत, पुण्य पोते नरे ए ॥ १२ ॥ इणे सुखे स्वर्ग
 नी लील; तृण सरिखी गणे ए ॥ जिन मेली मायने पास;
 पद गयां थापणे ए ॥ १३ ॥ माय जागी जोय पुत्र; सुरवर
 पूजियो ए ॥ कुंभल दोय देवडुण्य, अमि अंगूठे दियो ए ॥
 ॥१४॥ जन्म महोच्चव तात, रुचि धाचीयो ए ॥ सजन संतो
 पी नाम, वर्धमान थापीयो ए ॥१५॥

॥ ढाल ४ थी. ॥

प्रभु कल्पतरु जिम वाधे, गुण महिमा पार न लाधे ॥
 न्ये अद्भुत अनोपम अकल; अंग लरुणा कला विधि सकल

॥ १ ॥ मुख चंद्र कमल दल नयणा; सास सुरनिगंध मीठां व
 यण ॥ हेम वरणे तनु सोहावे; गुण निर्मल जल न्हवरावे
 ॥१॥ तप तेजे सुरज सोहे; देखी सुर नरनां मन मोहे ॥ र
 मे राजकुमरशुं वनमां; माय तायने नलट मनमां ॥ ३ ॥
 प्रभु अतुलिवल महावीर; इंद्र सन्नामां कहे जिन धीर ॥
 एक सुर तिहां वात न माने; आवे परखवा ते रमवाने ॥४॥
 सुर अहि थई आमली रुखे; प्रभु ग्रहीने दूरे नांखे ॥ वलि
 बालक थइने रमिउ, प्रभु खंधे लइने गमीउ ॥५॥ माय ता
 यने डःख अयुं दरीउ, लाड्यकमो कियो हरिउ ॥ सुर बाधे ग
 गन मिथ्याती, वीर मूठि चांपी पाड्यो धरती ॥ ६ ॥ नमि
 नाम दियो महावीर; जेहवो इंद्रे कह्यो तेवो धीर ॥ वलि
 प्रभु घर आवे रंगे, माय तायने नलट अंगे ॥७॥ वस्तुः ॥ रा
 य नुचव करे मनरंग, लेखणशाला सुत ठवे ॥ वीर ज्ञान
 राय न जाणे, सौधमेंड आवी करी ॥ पूठे ग्रंथ स्वामी व
 खाणे, जैन व्याकरणा तिहां कस्यो ॥ आनंदि सुरराय, वचन
 विशेषे नारति, जोशी विस्मय थाय ॥८॥

॥ ढाल ५ मी. ॥

जोवन वय जब आविया ए, राजकन्या यसोदा परणा
 वियां ए ॥ विवाह महोचव शुभ्र किया ए, सवि सुख संसा
 रना विलसियां ए ॥ १ ॥ अनुक्रमे हूइ एक कुमरी ए, त्रीस
 वरस जिनराज लीला करी ए ॥ मात पिता सदगति गयां
 ए, पठे वीर वैरागे पूरीया ए ॥ २ ॥ मयण राय मन
 शुं जीतिया ए, वीरे अथिर संसार मन चिंतिया ए ॥
 राज्य रमणी ऋद्धि परिहरी ए, कहे कुटुंबने लेशूं संजम

सही ए ॥ ३ ॥

॥ ढाल ६ षी ॥

पित्तरीठ सुपास रे, ज्ञाश् नंदीवर्द्धन ॥ कहे वञ्च एम न
कीजीये ए ॥ माय ताय विञ्चोहरे, वली तुं व्रत लीए ॥ चां
दी खार न दिजीए ए ॥१॥ नीर वीना जिम मञ्च रे, वीर वि
ना तिम ॥ टलवलतां सवि एम कहे ए ॥ कृपावंत जगवंत रे,
नेह विना वलि ॥ वे वरस जाजेरा रहे ए ॥१॥ फासु लिए अ
न पान रे, पर घर नवि जिमे ॥ चित्त चारित्र ज्ञावे रहे ए ॥ न
करे राज्यनि चिंत, सुर लोकातिक आवि ॥ कहे संजम स
मे ए ॥ वूज वूज जगवंत रे, ठोम विषय सुख ॥ ए संसार
वधारणो ए ॥ ३ ॥

॥ ढाल ७ मी. ॥

आलेश त्रिसलाना कूमर, दान संवञ्चरी ए ॥ ए आकणी ॥
एककोमि आठ लाख, दिन प्रति दिए ए ॥ कनक रयणा
मणि रूप, मोति मुठि जरी जरी ए ॥१॥ आण ॥ धण कण
गज रथ घोमला ए, गाम नयर पूर देश तो ॥ मनवंढीत फ
ले ए ॥१॥ आण ॥ निरधन ते धनपति कीया ए, तस घर नारि
न उलखत; सम करे वलि वलि ए ॥१॥ आण ॥ दूख दालिह ह
रे जगतणां ए, मेह परे वरसिदान तो; पृथ्वी उरण करी
ए ॥१॥ आण ॥ बहू नर नारि उञ्चव करे ए, सुर नर करेय ममा
ण तो; जिन दिक्षा वरी ए ॥१॥ आण ॥ विहार करम जगगुरु
किञ्च ए, केमे आवे माहण मीत्र तो, नारि संतापिञ्च ए ॥१॥
आण ॥ जिन जाचक हूं विसख्यो ए, प्रचु खध थकी सुरपट
तो; खंम करी दिए ए ॥१॥ आण ॥

॥ ढाल ७ मी. ॥

जस घर करे प्रभु पारणुं, सुर तिहां वरसे कंचन घणुं॥
 आंगणुं, दीसे तेजे तेह तणुं ए ॥१॥ देवडंडुनि वाजे ए, ति
 ए नादे अंबर गाजे ए; गाजे ए, त्रिभुवन मांहि सोहामणुं ए
 ॥२॥ त्रुटक॥ सोहामणा प्रभु तप तपे वहु, देश देशे विचरतां॥
 नवि जीवने उपदेश देई, साते ईती समावता ॥ पट मास
 वन कानसग रह्या जिन, करम कठिन ठेदे सही ॥ गोवा
 लिया गोरु जलाविया, जिनवर मुख बोले नही ॥ ३ ॥ चा
 ल्या रे गोरु दह दिसि गया, ते आवि पूठे किहां गया ॥ रु
 पिराज, उपर मूरख कोपीया ए ॥ ४ ॥ चरण उपर रांधी
 खीर, तेणे उपसर्गे न चल्या धीर; महावीर, श्रवणे खीला
 ठोकीया ए ॥५॥ त्रुटक॥ ठोकिया खीला दूखे पील्या, कोण
 लहे जिम करि गया; जिन मने शत्रु मित्र सरिखा, मेरु
 परे ध्याने रह्या ॥६॥ जनहि वारे मेह वरसे, वीजनी ऊवके
 घणी ॥ विहूं चरण उपर जानु नग्यो, इम सहे त्रिभुवन
 घणी ॥७॥ एक दिन ध्यान पूरु करी, प्रभु नयरी पहोता
 गोचरी; वैद्ये रे, श्रवणे खीला जाणिया ए॥८॥ पारणुं करी
 कानसगे रह्या, तिहां वैद्ये संच जला किया; बांधी वृद्धें, खीला
 ताणीया ए ॥९॥ त्रुटक॥ ताणी काढ्या दोय खीला, वीर वे
 दन थई घणी ॥ आक्रंदता गिरि थयो शत खंम, जुन गति
 कर्मज तणी ॥१०॥ हसतां ते जीवे कर्म बांध्यां, रोवतां बूटे
 नही ॥ धन ९ मुनिवर रह्या ध्याने, कर्म इम त्रुटे सही॥११॥

॥ ढाल ८ मी. ॥

जुन ९ कर्में शुं कीधुं रे, अन्न वरस रुषन न लाधूं रे ॥

करमवशे म करो को खेद रे, मद्धिनाथ पाम्या स्त्री वेद रे ॥१॥
 कर्म चक्री ब्रह्मदत्त नमीयो रे, संजूम नरके पणियो रे ॥ चरत
 वाहूवलशुं जमीन रे, चक्री दाख्यो यश चमीन रे ॥२॥ सनत
 कुमार सहिया रोग रे, नल दवदंति वियोग रे ॥ वासुदेव जरा
 कूमरें माख्यो रे, बलदेव मोहनीय घाख्यो रे ॥३॥ जुन सयं
 जुम सातमी वहिए रे, परिघ धूसर मुसल वहिए रे ॥ श्रेणिक
 नरकें पहोतो रे, वन थया दशरथ पूतो रे ॥४॥ सत्यवंत हरि
 चंद घीर रे, मुंघ घरे सिर वह्यो नीर रे ॥ कूबेरदत्तनं कूयोग रे,
 बहेन तजी मायशुं जोग रे ॥ ५ ॥ परहठे चंदनवाल, चढिन
 सुजडाने आल रे ॥ मयणरेहा मृगांकरेख रे, दूख जोगविया
 अनेक रे ॥६॥ करमे चढ कलंकयो रे, राय रंक कोय न मुकयो
 रे ॥ इंड अहिळ्याशु लुवघो रे, रेनादेई सवदा कीघो रे
 ॥७॥ इश्वर नारि नचाव्यो रे, ब्रह्मा ध्यान चूकाव्यो रे ॥ अई
 ७ कर्म प्रधान रे, जीत्या श्री वर्डमान रे ॥८॥

॥ ढाल २० मी. ॥

इम कर्म हणया सवि; घीर पुरुष महावीर ॥ वार वरस
 तप्या तप, ते सघलो विण नीर ॥ शालिवृद्ध तले प्रजु,
 पाम्या केवल नाण ॥ समोसरण रचें सुर, देशना दिए जिन
 नाण ॥१॥ अषापा नगरी, जङ्ग करें विप्र जेह ॥ सवि बूजवी
 दिहा, वीर जिन वादे तेह ॥ गौतम ऋषि आदे, च्यारसे च्यार
 हजार ॥ चौदसहस मुनिश्वर, गणधर वर इग्यार ॥ २ ॥
 मूख्य चंदनवाला, साघवी सहस ठत्रीस ॥ दोरु लाख
 सहस नव, श्रावक दिए आशीस ॥ त्रिपालाव श्राविका,
 ठपर सहस अठार ॥ संघ चउविधि थापे, घन ए जिन परि

वार ॥३॥ प्रभु अशोकतरु तलें, त्रिगमे करेय वखाण ॥ सुणे
 पर्षदा बारे, जोजन वाणि प्रमाण ॥ त्रण ठत्र धरे सुर,
 चामर ठोले इंड ॥ नाटिक वत्रीस, चोत्रीस अतिशय जिनेंड
 ॥ ४ ॥ फूल पगर जयतुर, वाजें छंदनि नाद ॥ नमें सकल
 सुरासुर, ठांमे सकल प्रमाद ॥ च्यारे दिसि स्वयं जिन, धर्म
 प्रकासे च्यार ॥ चोविसमो जिनवर, आलें जवनो पार ॥५॥
 प्रभु वरस बहोत्तेर, पालि निरमल आय ॥ त्रिचुवन उपगारि,
 तरण तारण जिनराय ॥ कार्तिक अमावाशे, दीवाली निर
 वाण ॥ प्रभू मुक्ति पहोल्या, प्रणमें नित कढ्याण ॥ ६ ॥

कलश.

श्री वीर जिनवर सयल सुखकर, नामे नवनिधी सं
 पजे ॥ घर रुद्धि वृद्धि समृद्धि पामी, एक मना नर जे जजे ॥
 तपगह्व ठाकूर गुण वैरागर, श्री हीरविजय सूरीश्वरो ॥
 हंसराज बंदे मन आणंदे, कहे धन मुऊ ए गुरो ॥१॥ इति.

अथ श्री मौनएकादशीना गणणानुं स्तवन.

॥ ढाल १ ली. ॥

धुर प्रणमं जिन महरिसी; समरुं सरसति उल्लसी ॥
 धसमसी, मुऊ मति जिनगुण गायवा ए ॥१॥ हरी पुढी जि
 न उपदिसी; परव ते मौनएकादशी ॥ मन वसि, अह निसी
 ते जवि लोकने ए ॥ २ ॥ तरियाने जवजल तरसी; एह पर
 जव पौषध फरसी ॥ मन हरसी, अवसर जे आराहसी ए
 ॥ ३ ॥ उजमणे जे धारसी; वस्तु इग्यार इग्यारसी ॥ वार
 सी, ते डरगतिनां बारणां ए ॥४॥ ए दिन अतिहे सुहामणुं;

दोढसो कळ्याणक तणुं ॥ मन घणुं, गणुं करतां सुख
होवे ए ॥ ५ ॥

॥ ढाल १ जी. ॥

(चेनन चेतजो रे ॥ ए देशी.)

पामे पामे त्रण चोवीसी, द्विप खेत्र जिन नामे ॥ पा
मे पामे पंच कळ्याणक, धारो शुभ परिणामे ॥१॥ जिनवर
ध्याइए रे, मुक्ति मारगना दातार ॥ ए आंकणी ॥ सर्वज्ञाय
नमो एम पहेले, नमो अर्हत ते वीजे ॥ त्रीजे नमो नाथाय ते
चोप्रे, सर्वज्ञाय कहीजे ॥१॥ जि० ॥ पाचमे नमो नाथाय क
हीजे, पामे पामे जाणो ॥ त्रण नाम तिर्थकर केरां, गणणां
पांच वखाणो ॥३॥ जि० ॥ त्रण चोवीसी एक एक ढाले, त्र
ण नाम जिन कहिशुं ॥ कोमि तपे करि जे फल लहिए, ते
जिन जगते लहिशुं ॥४॥ जि० ॥ काम सवे सीजे जिन नामे,
सफल होय निज जीहा ॥ जे जीजे जिन गुण समरता, स
फल जनम ते दीहा ॥५॥ जि० ॥

॥ ढाल ३ जी. ॥

(महाविदेह क्षेत्र सुहामणुं ॥ ए देशी.)

जंवूद्विप जरत जलुं, अतीत चोवीसी सार ॥ मे० ॥ चो
था महाजस केवली, ठठा सर्वानुभूति उदार ॥ मे० ॥ १ ॥
जीनवर नामे जय हुए ॥ श्री श्रीधर जिन सातमा, हवे चो
वीसी वर्त्तमान ॥ मे० ॥ श्री नमिजिन एकवीसमा, उंगणी
समा मद्धि प्रधान ॥ मे० ॥१॥ जि० ॥ ए आंकणी ॥ श्री अर
नाथ अढारमा, हवे नावि चउवीसी ज्ञाव ॥ मे० ॥ श्री स्व
यंप्रज्ञ चोथा नमुं, ठठा देवश्रुत मनलाव ॥ मे० ॥३॥ जि० ॥

श्री उदयनाथ जिन सातमा, तेहने नामे मंगल मात ॥मेण॥
 उबव रंग वधाभणां, वली लहिए प्रेम रसात ॥ मेण
 ॥४॥ जिण॥ अजिय विघन दूरे टले, डुरजन चिंत्युं नवि था
 ए ॥ मेण ॥ महिमा मोटाई वधे; वलि जगमांहि सुजस ग
 वाए ॥ मेण॥५॥ जिण॥

॥ ढाल ४ थी ॥

(सूण मोरी सजनी, रजनी न जावे रे ॥ ए देशी.)

पूरव जरते ते धातकीखंमे रे, अतीत चउवीसी गुण
 अखंमे रे ॥ चोथा श्री अकलंक सोजागी रे, ठा देव सुजं
 कर त्यागी रे ॥१॥ सप्तनाथ सप्तम जिनराया रे, सुरपति प्र
 णमें जेहना पाया रे ॥ वर्तमान चोवीसी जाणो रे, एकवी
 समा ब्रह्मोड वखाणो रे ॥२॥ उगणीसमा गुणनाथ समरीए
 रे, अठारमा गांगिक मन धरीए रे ॥ कहं अनागत हवे च
 उवीसी रे, धातकीखंडे हियडे हिसी रे ॥३॥ श्री सांप्रत चो
 था सुखदाइ रे, ठा श्री मुनीनाथ अमाइ रे ॥ श्री विशिष्ट
 सप्तम सुखकारा रे, ते तो लागे मुऊ मन प्यारा रे ॥४॥ श्री
 जिन समरण जेहवुं मीवूं रे, एहवुं अमृत न जगमांहि दीवूं
 रे ॥ मुज सुमहोदय श्री जिन नामे रे, विजय लहीजे ठा
 मोठामे रे ॥ ५ ॥

॥ ढाल ५ मी ॥

(साहमेने टोमे पेसतां ॥ ए देशी.)

पुस्कर अर्ध पूरव हुआ जिन वंदिए रे, जरते अतीत च
 उवीसी के ॥ पाप निकंदिए रे ॥ चोथा सूमूड सुहंकरु, जि
 न वंदिए रे, ठा व्यक्त जगदीश के ॥१॥ पाण॥ श्री कलाश्य

त सत गुण जख्या ॥ जि० ॥ हवे चउवीसी वर्त्तमान के ॥
 पा० ॥ कल्याणक ए दिन हुआं ॥ जि० ॥ लीजे तेहनां अचिवा
 न के ॥ १ ॥ पा० ॥ अरण्य वास एकवीसमा ॥ जि० ॥ जंगलीस
 मा श्रीयोग के ॥ पा० ॥ श्री अयोग ते अटारमा ॥ जि० ॥ वि
 शीवरमणी संयोग के ॥ ३ ॥ पा० ॥ चोवीसी अनागत नजि
 ॥ जि० ॥ तिहां चोथा परम जिणेन के ॥ पा० ॥ गुजरति ठा
 नमुं ॥ जि० ॥ सातमा श्री निःकेश के ॥ ४ ॥ पा० ॥ प्रिय
 मेलक परमेसरू ॥ जि० ॥ एहनुं नाम ते परम निधान के
 ॥ पा० ॥ मोटानो जे भाशरो ॥ जि० ॥ तेदथी लदिए जस
 बहुमान के ॥ ५ ॥ पा० ॥

॥ ढाल ६ छी ॥

(जोजिमा रे हंसा. ए देशी.)

घातकी खंमे रे पछिम नरतमा, अतीत चउवीसी सं
 जार ॥ श्री सर्वारथ चोथा जिनवरू, ठा हरीनड घा
 ॥ १ ॥ जिनवर नामे रे मुऊ आणद घणो ॥ ए आरुणी ॥
 श्री मगधाधिप बड सातमा, हवे चउवीसी वर्त्तमान ॥ श्री
 प्रयथ प्रणमुं एकवीसमा, जेहनुं जगमा नही उपमान ॥ २ ॥
 जि० ॥ श्री अठोन्न जिनवर जंगलीसमा, अटारमा मद्धभिं
 ह नाथ ॥ हवे अनागत चउवीसी नमु, चोथा श्री दिनरुक
 शिवसाथ ॥ ३ ॥ जि० ॥ ठा श्री जिन धनद सजारिए, सातमा
 पौषव देव ॥ हरपें जेहनारे चरण कमज तणी, नुर नर सार
 रे मेव ॥ ४ ॥ जि० ॥ ध्याने मिलनुं रे एठवा प्रनु तणुं, आलस
 मांदि रे गंग ॥ जनम सफल करि मानु तेदथी, मुजस वि
 लाग मुंग ॥ ५ ॥ जि० ॥

॥ ढाल ७ मी. ॥

(रूपज्ञानो वंश रयणायरु. ए देशी.)

पुस्कर पञ्चिम ज्वरतमां, धारो अतीत चञ्चवीसी रे ॥
 चोथा प्रलंब जिनेसरु, प्रणामुं हिअडलें हीसीरे ॥१॥ एहवा
 साहिब नवि वीसरे, कृण कृण समरिए हेजे रे ॥ प्रचु
 गुण अनुजव योगधी, शोन्निए आतम तेजे रे ॥ए० ॥१॥
 ए आंकणी ॥ ठठा चारित्रनिधी सातमा, प्रशमराजित
 गुणधारो रे ॥ हवे वर्त्तमान चञ्चवीसीए, समरीजे जिन नामो
 रे ॥ ए० ॥३॥ स्वामि सर्वज्ञ जयंकरु, एकवीसमा गुणगेहा
 रे ॥ श्री विपरीत जंगणीसमा, अविहम धर्म सनेहारे ॥ए०
 ॥४॥ नाथप्रसाद अठारमा, हवे अनागत चञ्चवीसी रे ॥ चोथा
 श्री अघटित जिन वंदिए, करम संतति जेणे पीसी रे ॥ए० ॥५॥
 श्री ब्रमणेंड ठठा नमुं, रूपज्ञ चंज्ञनिध वंडु रे ॥ सातमा
 जग जस जयकरु, जिन गुण गातां आणंड रे ॥ए० ॥६॥

॥ ढाल ८ मी. ॥

(जांजरीयानी. ए देशी.)

जंबूद्विप ऐरावते जी, अतीत चञ्चवीसी उदार ॥ श्री
 दयांत चोथा नमुं जी, जग जनना आधार ॥१॥ मन मोहन
 जिन जी, मनथी नही मुऊ दूर ॥ अजिनंदन ठठा नमुं जी,
 सातमा श्री रतनेश ॥ वर्त्तमान चञ्चवीसीए जी, हवे जिन
 नाम गणेश ॥ १ ॥ म० ॥ श्यामकोष्ठ एकवीसमा जी, जंग
 णीसमा मरूदेव ॥ श्री अतिपार्श्व अठारमा जी, समरुं चित
 नितमेव ॥ ३ ॥ म० ॥ जावि चञ्चविसी वंदिए जी, चञ्चथा श्री
 नंदिषेण ॥ श्री व्रतधर ठठा नमुं जी, टाले कर्मनी रेण ॥४॥

मण॥ श्रीनिर्वाण ते सातमा जी, तेहशुं सुजस सनेह ॥ जिम
चकोर चित चंदस्यूं जी, जिम मोरा मन मेह ॥ म० ॥५॥

॥ ढाल ए मी. ॥

(प्रथम गोवाला तणे ज्ञवे जी. एदेशी)

पूरव अरधें धातकी जी, ऐरवते जे अतीत ॥ चउवी
सी तेहमां कहुं जी, कळ्याणक सुप्रतीत ॥१॥ महोदय, सुं
दर जिनवर नाम ॥ ए आंकणी ॥ चोथा श्री सौंदर्य नमुं जी,
वंड वारो वार ॥ ठठा त्रिविक्रम समरीए जी, सातमा नारसिं
ह सार ॥ २ ॥ म० ॥ वर्तमान चउवीसीए जी, एकवीसमा
क्षेमंत ॥ संतोपित उगणीसमा जी, अठारमा कामनाथ सं
त ॥ ३ ॥ म० ॥ ज्ञावि चउवीसी वंदिए जी, चोथा श्री मुनि
नाथ ॥ चंडदाह ठठा नमुं जी, ज्ञव दव नीरद पाथा ॥४॥ म० ॥
दिलादित्य जिन सातमा जी, जन मन मोहनवेजि ॥ सूख
जस लीला पामिए जी, जस नामे रंगरेल ॥५॥ म० ॥

॥ ढाल १० मी. ॥

(ए ठीमी किहां राखी. एदेशी)

पुस्कर अरध पूरव ऐरवते, अतीत चउवीसी संज्ञारुं
॥ श्री अष्टाहिक चउथा वांदी, नवन ब्रमण निचारुं रे ॥१॥
ज्ञविका; एहवा जिनवर घ्याउ, गुणवंतना गुण गाउ रे ॥ ज
विका ॥ एहवा ० ॥२॥ ए आंकणी ॥ वणिग नाम ठठा जिन
नमिए, सुद्ध धरम व्यवहारी ॥ उदयज्ञान सातमा संज्ञारु,
तीन ज्ञुवन उपगारी रे ॥३॥ ज० ॥ वर्तमान चउवीसी वंड,
एकवीसमा तमोकंद ॥ सायकाद्ध उगणीसमा समरो, जन
मन नयनानंद रे ॥४॥ ज० ॥ श्री क्षेमंत अठारमा वंदो, ज्ञावि

चउवीसी ज्ञावो ॥ श्री निर्वाणी चोथा जिनवर, हृदय
कमल मांहि लावो रे ॥४॥ जण॥ ठठा श्री रविराज सातमा,
प्रथम नाथ प्रणमीजे ॥ चिदानंद घन सुजस महोदय; ली
ला लढी लहीजे रे ॥५॥ जण॥

॥ ढाल २२ मी. ॥

(करि कपट कूले रे लूढणां रे ॥ एदेशी.)

पष्ठिम ऐरवत कांइ जले, धातकीखंमे अतीत के ॥ च
उवीसीए पुरवास, चोथा जिन सुप्रतीत के ॥१॥ जिनवर
नाम सुहामणुं ॥ घडिय न मेढहाण जायके, रात दिवस मु
ऊ सांजरे ॥ संजारे सूख थाय के, जिनवर नाम सुहामणुं
॥ ए आंकणी ॥ श्री श्रीअवबोध ठठा नमुं, सातमा श्री वि
क्रमेंड के ॥ चोवीसी वर्तमानना हवे, संजारु जिनेंड के
॥२॥ जिण॥ एकवीसमा श्री सूशांति जी; उगणीसमा हरना
म के ॥ श्री नंदीकेश अठारमा; होजो तास प्रणाम के ॥३॥
जिण॥ ज्ञावि चोवीली संजारीए, चोथा श्री महामृगेंड के ॥
ठठा यशोवित वंदिए; सातमा श्री धरमेंड के ॥४॥ जिण॥ म
न लाग्युं जस जेहशुं; न सरे तेह विण तास के ॥ तेणे मुऊ
मन जिन गुण शुणी; पामे सुजस विलास के ॥५॥ जिण॥

॥ ढाल २३ मी. ॥

पुस्कर पष्ठिम ऐवरते हवे, अतीत चउवीसी वखाणुं
जी ॥ अश्ववृंद चोथा जिन नमिए, ठठा कुटिलक जाणुं जी
॥ सातमा श्री वर्द्धमान जिणेशर, चउवीसी वर्तमाने जी ॥
एकवीसमा श्री नंदिकेश जिन, ते समरुं शुच ध्याने जी ॥१॥
उगणीसमा श्री धर्मचंड जिन; अठारमा श्री विवेको जी ॥

हवे अनागत चतुर्वीसीमां, संज्ञारु शुभ्र टेको जी ॥ श्री क
 लाप चोथा जिन ठठा, श्री विसोम प्रणमीजे जी ॥ सात
 मा श्री आरण जिन ध्यातां, जनमनो लाहो लीजे जी ॥१॥
 श्री विजयप्रनसूरी सूरज्ये, दिन दिन अधिक जगीसे जी ॥
 खंन नयरमा रहीय चोमासु, संवत सत्तर बत्रीसे जी ॥ दो
 ढसो कळ्याणकनुं गणाणुं, ए में पुरुं किधुं जी ॥ डख चूरण
 दीवाली दीवसे, मनवंठित फल लीधुं जी ॥ ३ ॥ श्री कळ्या
 णविजय वर वाचक, वादि मतांगज सींहो जी ॥ तास सी
 स श्री लात्रविजय बुद्ध, पंडित मांहि लीहो जी ॥ तास सी
 स श्री जीतविजय बुद्ध, श्री नयविजय सोजागी जी ॥ वा
 चक जसविजय तस सीसे, थूणीया जिन वडजागी जी
 ॥४॥ ए गणगुं जे कंठे करस्ये, ते शीवरमणी वरस्ये जी ॥
 तरस्ये नव हरस्यें सवि पातिक, निज आतम ऊहरस्यें जी ॥
 वारे ढाले जे नित्य समरस्ये, उचित काज आचरस्ये जी ॥
 सुकृत महोदय सूजस महोदय, लीला ते आदरस्ये जी ॥५॥

॥ कलश. ॥

ए वार ढाल रसाल वारह, जावना तरुमंजरी ॥ वर
 वार अंग विवेक पल्लव, वारव्रत शोना करी ॥ एम वार तप
 विधि सार साधन, ध्यान जिन गुण अनुसरी ॥ श्रीनयविजय
 बुध चरण सेवक, जसविजय जयसिरि लहि ॥६॥ इति ॥

अथ श्री सिद्धाचलजीनुं स्तवन.

वापलमारे पातीकडां, तमे शुं करशो हवे रहीने रे ॥
 श्री सिद्धाचल नयणे नीरख्यो, दरे जावो तुमे वहीने रे

॥वाण॥१॥ काद अनादी लगे तुम साथे, प्रीत करी नीरव
हीने रे ॥ आज थकी प्रभु चरणे रहिंशुं, एम सीखवीयुं म
नने रे ॥ वाण॥२॥ डबम काले एणे नरते, मुक्ति नही संघे
एने रे ॥ पण तुज प्रक्ति मुक्तिने खेंचे, चमक उपर जेम लो
हने रे ॥ वाण॥३॥ बाज्य अर्ज्यंतर शत्रु केरो, प्रय न होवे मु
ज मनने रे ॥ सेवक सुखीयो सुजस वीदासी, ते महिमा
प्रभु तुजने रे ॥ वाण॥ ४ ॥ शुद्ध सोहागण चूरण आप्युं, मि
थ्या पंक सोधणने रे ॥ आतमजाव थयो जव नीरमल, आणं
द तुज प्रजनने रे ॥ वाण॥५॥ नाम मंत्र तुमारो साध्यो, ते
थयो जग मोहनने रे ॥ तुज मुख मुझ देखी हरखुं, जिम चा
तुक जलधरने रे ॥ वाण॥ ६ ॥ अखय निधान तुज समकीत
पामी, कोण वंढे चल धनने रे ॥ शांत सुधारस कनक क
चोले, सिंचो सेवक तनने रे ॥ वा० ॥७॥ तुम विण अवर
देव न जाचुं, फरि फरि आ मनने रे ॥ ज्ञानविमल कहे नव
जल तारो, सेवक बांह ग्रहिने रे ॥ वाण॥७॥ इति ॥

अथ श्रीसिद्धाचलनुं स्तवन.

आज आणंद थयो, प्रेमनां वादल वरशां दहाडा सोहिला.

॥ ए देशी ॥

आज आणंद थयो, श्रीसिद्धाचल निरख्या धन दिन
आजनो ॥ ए आंकणी ॥ आज आंगणे मोतीअ मेह वूठा,
म्हारे कुलदेव्या आपे तूठा ॥ आण॥ हुंतो रयण चिंतामणी
कर पायो, म्हारे कामकुंज आज घर आयो ॥ १ ॥ आण ॥
म्हारे आंगणे कळपपादप फलीनु, म्हारो जाग्यो पुन्य न

दय वलीढ ॥आण॥ संघवी मोदी प्रेमचंदे, रूमो संघ चला
व्यो आणंदे ॥१॥ आण॥ लीखीय कंकोतरी देशदेशे, तुम्हे
जात्रा आवज्यो सुविशेषे ॥आण॥ सहु देश देशना सव आ
व्या; ते तो पुन्य प्रवले घणुं सोहाया ॥३॥ आण॥ केइ व्यव
हारी घणुं लटकाला; केइ उत्तम जीव ठ हरीवाला ॥आण॥
केइ शीलवंत केइ पयचारी, केइ सचीत्त तणा परीहारी ॥४॥
आण॥ विजय धर्मसूरी तपगच्छ राया, सिद्धिकेत्र फरसवा स
हु आया ॥ आण ॥ गिरि फरसिने आणंद पाया; वली पूज्या
रूपन्नजिणद पाया ॥५॥ आण॥ संवत अठार सात्रीस वर्षे;
चैतर सुदि तेरस दिन हर्षे ॥आण॥ ऋगुवारे ऋलो जस लीधो,
संघे साहमीवछल बहु कीधो ॥६॥ आण॥ इण गिरिवरीएअ
णसण कीधा, केइ जिन उत्तम साधु सीधा ॥आण॥ तिणें उ
त्तम ए गिरिवर राया, फरसी कीजें निरमल काया ॥ आण
॥७॥ ए राजनगरना संघ मांहि, रथजात्रादिक कख्यां उछा
हि ॥आण॥ मांहि पटणी संघ साथे आयो, गिरि पद्मविजय
पुण्ये पायो ॥आण॥७॥ इति ॥

॥ अथ श्री सिद्धाचलनुं रतवन ॥

आज तो वधाई राजा नाचिके डुवार रे, मरुदेवीने
वेटा जाया रूपन्न कुमार रे ॥ घनन घनन घंटा वाजे, देव
करे धेइकार रे ॥ आण॥ १ ॥ इंझाणी सव मंगल गावे, लावे
मोति माल रे ॥ चंदन चरचित पाए लागे, प्रभु जीवो चिर
काल रे ॥ आण॥२॥ हाथि देवे साथि देवे, देवे मणि जंमार
रे ॥ हिर चिर पीतांबर देवे, देवे सरव सिणगार रे ॥ आण

॥ ३ ॥ अजोध्यामां नुष्ठव होये, घर घर मंगलमाल रे ॥ के
वल कमला रूप निरंजन, आदिसर दयाल रे ॥ आज तो
वधाइ राजा नात्रिके डुवार रे ॥४॥ इति. ॥

अथ श्री सज्जायोनो समुदाय लिख्यते.

अथ श्री वीरना १ गणधरनी सज्ञाय.

(अजितजिणंदशुं प्रीतमी ॥ ए देशी.)

वीर पटोधर वंदीए, गुणधारी हो गुरु १ गौतमस्वामि ॥
रुद्धि वृद्धि सुख संपदा, नवनिधी हो प्रगटे जस नाम ॥१॥
वीण २ अग्नीनूति ३ वायुनूतिसुं, पन्नर सत हो लहे संज
म जार ॥ ४ व्यक्त ५ सुधर्मा सहससुं, ते तरीया हो सुत
दरीया संसार ॥५॥ वीण ६ मंकीत ७ मौरीयपुत्र जी, सा
ढात्रिण त्रिण हो सत संयम लीध ॥ ८ अकंपित त्रि
सत्तसुं, ए अचलत्राता हो त्रिण सत प्रसीद्ध ॥३॥ वीण १०
मेतारज ११ प्रजासना, सुध साधुजी हो त्रिण त्रिण सत ॥
चण्ड सहस मुनी वंदीये, साहुणी हो ठत्रीस सहस महंत
॥४॥ वी० ॥ वीरविमल कहे वीसुधसुं, विसुद्ध वंदो हो
एहवा अणगार ॥ तरण तारण तरी समा, समरथ हो शा
सन शणगार ॥ ५ ॥ वीण ॥ इति. ॥

अथ श्री ढंढणरुषिनी सज्ञाय.

ढंढण रुषिजीने वंदना ॥हुं वारीण ॥ उत्कृष्टो अणगार
रे ॥हुंण ॥ अग्नीग्रह लीधो आकरो ॥हुंण ॥ लवधे लेस्युं आहा

र रे ॥ हुं० ॥ १ ॥ हुं० ॥ दिन प्रते जाए गोचरी ॥ हुं० ॥ न मिले
सुध आहार रे ॥ हुं० ॥ न लीए मूल असुजतो ॥ हुं० ॥ पिंजर
हुवो गतर रे ॥ हुं० ॥ २ ॥ हुं० ॥ हरी पुठे श्री नेमने ॥ हुं० ॥ मुनी
वर सहस्र अठार रे ॥ हुं० ॥ उत्कृष्टो कुण एहमें ॥ हुं० ॥ मुज
ने कहो कृपाल रे ॥ हुं० ॥ ३ ॥ हुं० ॥ ठंढण अघीको दाखीउ ॥
हुं० ॥ श्रीमुख नेमी जिणंदरे ॥ हुं० ॥ कृश उमाहो वांढवा
॥ हुं० ॥ धन यादव कुल चदरे ॥ हुं० ॥ ४ ॥ हुं० ॥ गलीअरे मु
नीवर मीळ्या ॥ हुं० ॥ वादे कृश नरेस रे ॥ हुं० ॥ किएही
मिथ्यात्विए देखीने ॥ हुं० ॥ आव्यो जाव विशेष रे ॥ हुं० ॥ ५ ॥
हुं० ॥ आवो अम घर साधुजी ॥ हुं० ॥ ल्यो मोदीक ठे सुध रे
॥ हुं० ॥ रूपीजी लेशने वळ्या ॥ हुं० ॥ प्रजुजी पासि विसुद्ध रे ॥
हुं० ॥ ६ ॥ हुं० ॥ मुज लवधे मोदीक मिळ्या ॥ हुं० ॥ पुठे कहो कृ
पाल रे ॥ हुं० ॥ लवध नही वछ ताहरी ॥ हुं० ॥ श्रीपती लवध
निहाल रे ॥ हुं० ॥ ७ ॥ हुं० ॥ तो मुजने लेवो नही ॥ हुं० ॥
चाळ्यो परठण काज रे ॥ हुं० ॥ ईट नीजाडे जाइने ॥ हुं० ॥
चुरे कर्म समाज रे ॥ हुं० ॥ ८ ॥ हुं० ॥ आवी सुदि जाव
ना ॥ हुं० ॥ पाम्यो केवलनाण रे ॥ हुं० ॥ ठंढण रूपी मुगते
गया ॥ हुं० ॥ कहे जिनहर्ष सुजाण रे ॥ हुं० ॥ ९ ॥ हुं० ॥ इति ॥

अथ श्री सीताजीनी सञ्ज्ञाय.

जनक सुता हुं नाम धरावुं, राम ठे अंतरजामी ॥ पा
लव अमारो मेलने पापी, कुलने लागे ठे खामी ॥ १ ॥ अ
मसो मां जो ॥ मां जो मां जो मां जो ॥ अ० ॥ म्हारो नाहलीउ
डहवाय ॥ अ० ॥ मने संग केनो न सुहाय ॥ अ० ॥ म्हारुं मन

मांहेथी अकुलाय ॥ अ०॥ ए आंकणी. ॥ मेरु महीधर ठाम
 तजे जो, पठर पंकज नुगे ॥ जो जलधी मरजादा मुके, पां
 गलो अंबर पुगे ॥ अ०॥ १॥ तो पण तुं सांजलने रावण, नी
 श्वय शील न खंरु ॥ प्राण अमारो परलोक जाये, तो प
 ए सत्य न ठंडु ॥ अ०॥ ३ ॥ कुण मणिधरनी मणी लेवाने,
 हश्में घालें हाम ॥ सती संघाथे स्नेह करीने, कहो कोण सा
 धे काम ॥ अ०॥ ४ ॥ कुण परदारा संग करीने, आखो कुण
 नगरील ॥ बंदो तो तुं जोने आलोची, सही तुज दाहामो
 फरीयो ॥ अ०॥ ५ ॥ जनक सुता हुं जगमां जाणे, नामंमल
 ठे ज्ञाइ ॥ दशरथ नंदन शिर ठे स्वामी, लखमण करशे ल
 काइ ॥ अ०॥ ६ ॥ हुं धणीआति पिउ गुण राति, हाथ ठे मा
 हरे ठाती ॥ रहे अलगो तुज वयणे न चलुं, कां कुले वाय ठे
 काती ॥ अ० ॥ ७ ॥ नदयरतन कहे धन ए अवला, सीता जेह
 नुं नाम ॥ सतीयोमां सिरोमणी कहिये, नीत नीत होजो
 प्रणाम ॥ अ०॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री सोलसतीयोनी सक्षाय.

(देशी चोपाइनी.)

सोल सतिनां दीजे नाम, जिम मनवंठीत होये काम ॥ जग
 ति जाव अति आणी घणो, जाव धरीने जवियण सुणो ॥ १ ॥
 १ ब्राह्मी श्चंदनवाला नाम, ३ राजीमति ४ डौपदी अन्निराम ॥
 ५ कौशल्याने ६ मृगावती, ७ सुलसा ८ सीता ए महासती ॥ ९ ॥
 सती ए सुनज्ञ सोहामणी, पोल नधामी चंपा तणी ॥ १० ॥ शिवां
 नाम जपो जगवती, जगीस आपे ११ कुंती सति ॥ ११ ॥ १२

शिववती शीले सोचती, ज्ञजो जावे ए नीरमल मती ॥१३
 दमयंतीने १४ चूला सती, १५ प्रजावतीने १६ पद्मावति
 ॥४॥ ए सोल सतीनां नाम उदार, ज्ञणतां गुणतां शिवसु
 ख सार ॥ शाकिनी माकिनी व्यंतर जेह, सती नाम नंवि
 प्रचवे तेह ॥५॥ आधि व्याधि सवी जाये रोग, मन गमता
 सवि पामे जोग ॥ संकट विकट सवि जाये दूर, तिमिर सं
 मूह जीम उगे सूर ॥६॥ राज रुद्धि घर होये बहु, राय सं
 णा ते माने सहु ॥ वाचक धर्मविजय गुरु राय, रतनविज
 य जावे गुण गाय ॥७॥ इति. ॥

अथ श्री क्रोधनी सज्ञाय,

कडुवां फल ठे क्रोधना, ज्ञानी एम बोले ॥ रीस तणो
 रस जाणीये, हलाहल तोले ॥क० ॥ १॥ क्रोधे कोरुपुरव त
 णुं, संजम फल जाय ॥ क्रोध सहित तप जे करे, ते तो ले
 खे न थाय ॥क०॥१॥ साधु घणो तपीयो हुतो, धरतो मन
 वैराग ॥ शीप्यना क्रोध थकी थयो, चंद्रकोसीयो नाग
 ॥क०॥ ३॥ आग उठे जे घर थकी; ते पहेलुं घर वाले ॥ ज
 लनो जोग जो नवी मले, तो पासेनुं परजाले ॥क० ॥ ४ ॥
 क्रोध तणी गती एहवी, कहे केवलनाणी ॥ दाएय करे जे
 हितनी; जालवजो एम जाणी ॥क० ॥ ५ ॥ उदयरतन कहे
 क्रोधने, काढजो गले साही ॥ काया करजो नीरमली, उप
 सम रस नाहि ॥क०॥६॥इति.॥

अथ श्री माननी सञ्ज्ञाय.

रे जीव मान न कीजिए; माने विनय न आवे रे ॥ वि
नय विना विद्या नहीं; तो किम समकित पावे रे ॥ रेणा१॥
समकित वीण चारित्र नही; चारित्र वीण नहि मुक्ति रे ॥
मुक्तिनां सुख ठे सास्वतां; ते किम लहीये जुक्ति रे ॥ रेणा२॥
विनय वडो संसारमां; जग मांहि अर्धीकारी रे ॥ माने गुण
जाये गली, प्राणी जोज्यो विच्यारी रे ॥ रेणा३॥ मान की
यो जो रावणे; तो ते रामे माख्यो रे ॥ डुरजोधन गरवे करी;
अंते सवि हाख्यो रे ॥ रेणा४॥ सुका लाकमा सारीखो; डु
खदाइ ए खोटो रे ॥ उदयरत्न कहे मानने; देज्यो तुमे दे
सोटो रे ॥५॥ रेणाइति. ॥

अथ श्री मायानी सञ्ज्ञाय.

समकितनुं मूल जाणीए जी; सत्य वचन साक्षात ॥
साचामां समकित वसे जी; मायामां मिथ्यात रे ॥ प्राणी म
करीस माया लगार ॥१॥ मुख मीठी जूठी मने जी; कुड क
पटनो रे कोट ॥ जीनेतो जी जी करे जी; चीतमां ताके चो
ट रे ॥ प्राणा२॥ आप गरजे आघो पडे जी; पिण न धरे वीस
वास ॥ मनसुं राखे आंतरो जी; ए मायानो पास रे ॥ प्राण
॥ ३॥ जेस्युं बांधी प्रीतनी जी; तेस्युं रहे प्रतीकुल ॥ मेल
न ठंमे मन तणो जी; ए मायानुं मूल रे ॥ प्रा० ॥ ४॥ तप
कीधो माया करी जी, मीत्रसुं राख्यो रे जेद ॥ मलि जिने
श्वर जाणजो जी; तो पाम्या स्त्री वेद रे ॥ प्राण ॥५॥ उदयरत्न
कहे सांजलो जी; मेलो मायानी बुध ॥ मुक्तिपुरी जावा त

णो जी; ए मारग ठे सुध रे ॥ प्राण ॥ ६ ॥ इति ॥

अथ श्री लोचनी सज्ञाय.

तुमे लक्षण जोज्यो लोचनारं; लोचने मुनि जन पामे खो
चना रे ॥ लोचने माहा मन डोहलां करे रे; लोचने डुरवट पंथे
संचेरे रे ॥ तुण ॥ १ ॥ तजे लोचन तेहनां लेउं नामणा रे, वली
पाये नमीने करुं खामणां रे ॥ लोचने मरजादा न रहे केह
नी रे; तुमे संगत मेलो तेहनी रे ॥ तु ॥ २ ॥ लोचने घर मे
ली रणमां मरे रे; लोचने उंचते नीचुं आचरे रे ॥ लोचने पा
प जणी पगलां जरे रे; लोचने अकारज करतां न नुसरे रे ॥
तुण ॥ ३ ॥ लोचने मनडुं न रहे नीरमलुं रे; लोचने सगपण नासे
वेगलुं रे ॥ लोचने न रहे प्रीतने पावुं रे; लोचने धन मेले वह
एकवुं रे ॥ तुण ॥ ४ ॥ लोचने पुत्र प्रते पीता हणे रे, लोचने हत्या
पातिक नवि गणे रे ॥ ते तो दाम तणे लोचने करी रे, उपर म
णिधर थाये ते मरी रे ॥ तुण ॥ ५ ॥ जोतां लोचनो थोचन दिसे
नहिरे, एहवुं सूत्र सिद्धते कहुं सहिरे ॥ लोचने चक्री संजु
म नामे हुवो रे, तेतो समुद्र माही हुवी मुवो रे ॥ तु ॥ ६ ॥
एम जाणीने लोचने ठंमजो रे; एक धर्मसुं ममता मंरु
ज्यो रे ॥ कवी उदयरतन ज्ञांखे मुदा रे, वंडु लोचन तजे ते
हने सदा रे ॥ तुण ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री वणजारानी सज्ञाय.

नरजव नयर सोहामणुं; वणजारा रे ॥ पामीने कर
जे वेपार, अहो मोरा नायक रे ॥ सत्तावन संवर तणा ॥ वण ॥

पोठी नरजे उदार ॥अण॥१॥ शुद्ध परिणाम विचित्रता॥वण॥
 करियाणां बहु मूल ॥अण॥ मोक्ष नगर जावा नणी ॥वण॥
 करजे चित्त अनुकूल ॥अण॥१॥ क्रोध दावानल जुलवे॥वण॥
 मान विषम गीरिराज ॥अण॥२॥ उलंघजे हलवे करी ॥वण॥
 सावधान करे काज ॥अ०॥३॥ वंसजाल माया तणी ॥वण॥
 नवि करजे विसराम ॥अण॥ खाड मनोरथ नट तणी॥वण॥
 पूरणनुं नहि काम ॥अण॥४॥ राग छेप दोय चोरटा ॥वण॥वा
 टमां करशे हेराण ॥अ०॥ विविध वीरज उद्धासथी ॥व०॥
 ते हणजे सीर ठाय ॥अण॥५॥ एम सवि विघन विदारीने
 ॥वण॥ पोचजे शीवपुर वास ॥अ०॥ खय उपसम जे जाव
 ना ॥वण॥ पोठी नखा गुण राश ॥अण॥६॥ खायकजावे ते
 अशे ॥व०॥ लाज होसे ते अपार ॥अण॥ उत्तम वणज जे
 एम करे ॥वण॥ पद्म नमे वारंवार ॥अण॥७॥इति॥

अथ श्री सोदागरनी सञ्ज्ञाय.

(जावो जावोने राज मोंघां मूलां मोती. ए देशी)

सुण सोदागर वे, दिलकी बात हमेरी॥ तें सोदागर डुर
 विदेशी, सोदा करणकुं आया ॥ मोसम आए माल सवाया,
 रतनपुरीमें ठाया ॥१॥सुण॥ तीनुं दलालकुं हर समजाया,
 जिनसे बहोत नफाया ॥ पांचु दीवानुं पात्रं पमाया, एककु
 चोकी बिठाया ॥२॥सुण॥ नफा देखकर माल विहराणा, चु
 आ कटें नयुं धरना ॥ दोनुं दगाबाजी डुर करनां, दीपकी
 ज्योते फरना ॥३॥सु०॥ उर दिन वली मेंहलमें रहेना, वं
 दरकुं न हलाना ॥ दश सेरसें दोस्तहि करना, उनसें चित

मीलाना ॥४॥सु०॥ जिनहर तजना जिनवर नजना; सज
ना जिनकुं दलाई ॥ नवसर हार गलेमें रखना; जखना ल
खकी कटाई ॥५॥सु० ॥ शिरपर मुगट चमर ढलाई; अम
घर रंग वधाई ॥ श्री शुभ्र वीरविजय घर जाई; होत सता
वीस गाई ॥६॥सु०॥ इति॥

अथ श्री आप स्वप्नावमां स्थिर रहेवानी सञ्ज्ञाय.

आप स्वप्नावमां रे; अवधु सदा मगनमां रहेना ॥ ज
गत जीवहे कर्माधीना, अचरीज कठुय नखीना ॥आ०॥१॥
तुम नही केरा कोई नही तेरा; क्या करे मेरा मेरा ॥ तेरा
हेसो तेरी पासे; अवर सवे अनेरा ॥आ० ॥२॥ वपु वीना
सी तुं अवीनासी; अब हे इनकुं वीजासी ॥ वपु संग जबस
र्व नीकासी; तव तुम सीवका वासी ॥आ०॥३॥ राग्ने री
सा दोय खवीसा; ए तुम छवका दिसा ॥ जब तुम उनकुं
छर करीसा, तव तुम जगका इसा ॥आ०॥४॥ परकी आशा
सदा नीराशा; एहे जग जन पासा ॥ ते काटनकुं करो अ
न्यासा; लहो सदा सुख वासा ॥आ० ॥५॥ कवहीक काजी
कवहीक पाजी; कवहीक दुआ अपत्राजी ॥ कवहीक
जगमां कीरति गाजी; सब पुदगलकि बाजी ॥आ०॥६॥ सुध
उपयोगने समता धारी, ज्ञान ध्यान मनोहारी ॥ कर्म कलं
ककुं छर निवारी; जीव वेरे शिव नारी ॥आ०॥७॥ इति॥

अथ श्री सङ्गन शीख आतमवोधनी सञ्ज्ञाय.

सांजल सयणां साची सुणावुं; पूरव पून्ये तुं पाम्यो

रेजाइ ॥ नरक नीगोदमां नमतां नरजव; ते नीःफल किम
 वाम्यो रे जाइ ॥सां० ॥१॥ जैनधरम जयवंतो जगमां; धा
 री धर्म न साध्यो रे जाइ ॥ मेघ घटा सरीखा गज साटे; ग
 रधन्न घरमां बांध्यो रे जाइ ॥सां० ॥२॥ कल्पवृक्ष कोहाडे
 कापी; धंतुरो घेर धारे रे जाइ ॥ चिंतामणी चिंतित पूरण
 ते; काग उडावण डारे रे जाइ ॥सां० ॥ ३ ॥ एम जाणी जा
 वा नवी दिजे; नर नारी नरजवने रे जाइ ॥ उलखी सुद्ध
 रमने साधो; जे मान्यो मुनी मनने रे जाइ ॥सां० ॥ ४ ॥ जे
 विजाव परजावमां नजीए; रमण स्वजावमां करीए रे जा
 इ ॥ उत्तम पद पद्मने अवलंबी; नवियण नवजल तरीए
 रे जाइ ॥सां० ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री आत्मबोधनी सञ्ज्ञाय.

होसुण आतमा मत पड मोहपंजर मांहि; माया जा
 ल रे ॥ धन राज्य जोवन रूप रामा; सूत सुता घरवार रे ॥
 हुकम होदा हाथी घोडा; कारमो परिवार माया जाल रे ॥
 हो० ॥ १ ॥ अतूली बल हरि चक्री रामा; तुंजो जित मद मत्त
 रे ॥ क्रूर जम बल निकट आवे; गलीत जाये सत्त ॥ मा०
 ॥ २ ॥ हो० ॥ पुहवीने जे उत्रपरे करे; मेरुनो करे दंड रे ॥ तेह
 पण गया हाथ घसंता; मुकी सर्व अखंरु मा० ॥ ३ ॥ हो० ॥
 जे तखत बेसी हुकम करता; पेहेरी नवला वेस रे ॥ पाग
 शेरा धरत तडा; मरी गया जम देश मा० ॥ ४ ॥ हो० ॥ मुख
 तंबोलने अधर राता; करत नव नव खेल रे ॥ तेह नर बल
 पुन्य घाठे; करत पर घर टेल मा० ॥ ५ ॥ हो० ॥ नज सदा

जगवंत चेतन; सेव्य गुरु पद पद्म रे ॥ रूप कहे करे धर्म
करणी, पामे सास्वत सद्म मा० ॥६॥ हो० ॥ इति. ॥

अथ श्री आतमशीख सज्ञाय.

(राग रामगिरी.)

आतम रामे रे मुनि रमे, चित्त विच्यारीने जोय रे ॥
ताह्रुं दिसे नवि कोय रे, सहु स्वारथ मिळ्युं जोय रे,
जन्म मरण करे लोय रे, पुंठे सब मिलि रोय रे ॥ आ०
॥ १ ॥ सजन वरग सवि कारमो, कुमो कुटुंब परिवार
रे ॥ कोइ न करे तुज सार रे, धर्म विष नहि कोइ
आधार रे; जिणें पामे जवपार रे ॥ आ० ॥ २ ॥ अनंत
कलेवर मुकियां, तें कीयां सगपण अनंत रे ॥ नव उदवे
गे रे तुं जन्म्यो, तोहि न आव्यो तूज अंत रे, चेतो हृदय मां
हि संतरे ॥ आ० ॥ ३ ॥ नोग अनंता तें नोगव्या, देव मनुअ ग
ति मांहिरे ॥ तृती नपाम्यो रे जीवमो, हजी तुज वांठा ठे
त्यांहिरे, आणे सतोष चित्त मांहिरे ॥ आ० ॥ ४ ॥ ध्यान क
रो रे आतम तणुं, परवस्तुथी चित्त वारी रे ॥ अनादी संव
ध तुज को नहि, शुद्ध निश्चय एम धार रे; एणि विध निज
चित्त तार रे, मणिचंड आतम तार रे ॥ आ० ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री सहजानंदीनी सज्ञाय.

(बीजी असरण जावनानी देशी.)

सहजानंदी रे आतमा, सुतो कांइ नचिंत रे ॥ मोह
तणा रणिया जमे, जाग जाग मतिवंत रे ॥ लुटे जगतना

जंत रे, नांखी वांक अत्यंत रे ॥ नरकावास ठवंत रे, कोई वि
 रला नगरंत रे ॥स० ॥१॥ राग द्वेष परणति नज्जी, माया क
 पट कराय रे ॥ कास कुसुम परे जीवने, फोगट जनम ग
 मायरे ॥ माथे ज्ञय जमराय रे, स्यो मन गर्व धराय रे ॥ स
 हु एक मारग जाय रे, कुण जग अमर कहाय रे ॥ स० ॥२॥
 रावण सरिखा रे राज्ञवी, नागा चाळ्या विण धाग रे ॥ द
 श माथां रण रमवड्यां, चांच दीए सिर काग रे ॥ देव गया स
 वि जाग रे, न रह्यो माननो ठाग रे ॥ हरि हाथे हरि नाग रे,
 जोज्यो जाइना राग रे ॥स० ॥३॥ केइ चाळ्या केइ चालस्ये,
 केता चालणहार रे ॥ मारग वहेतो रे नीत्य प्रते, जोतां लगन
 हजार रे ॥ देश विदेश सधार रे, तेनर इणे संसार रे ॥ जातां
 जम दरवार रे, न जुए वार कुवार रे ॥स० ॥४॥ नारायण पुरी
 द्वारिका, बलती मेहेली निरास रे ॥ रोता रणमां रे एकजा,
 नाठा देव आकाश रे ॥ किहां तरु ठाया आवास रे, जल ज
 ल करी गयो सास रे ॥ बलनड सरोवर पास रे, सुणी पांम
 व शिववास रे ॥स० ॥५॥ राजी गाजीने बोलता, करता हु
 कम हेरान रे ॥ पोढ्या अग्निमां एकला, काया राख समान
 रे ॥ ब्रह्मदत्त नरक प्रयाण रे, ए रुद्धि अथिर निदान रे ॥ जे
 हवुं पिंपल पान रे, म धरो जूठ गुमान रे ॥ स० ॥६॥ वालेश
 र विना एक घन्नी; नवि सोहातुं लगार रे ॥ ते विना जनमा
 रा वहि गया; नहि कागल समाचार रे ॥ नहि कोइ कोइनो
 संसार रे; स्वारथीयो परिवार रे ॥ माता मरुदेवि सार रे; पो
 हत्यां मोह मोऊार रे ॥स० ॥७॥ मात पिता सुत बांधवा, अ
 धिको राग विचार रे ॥ नारी असारी रे चित्तमां, वंठे विषय

गमार रे ॥ जुञ्ज सुरीकंता जे नार रे, विप देती ज़रतार रे ॥
 नृप जिनधर्म आधार रे, सज्जन नेह निवार रे ॥ स० ॥ ७ ॥ ह
 सी हसी देता रे तालीयो ॥ सज्या कुसुमनी सार रे, ते नर
 श्रंते माटी श्या ॥ लोक चणे घरवार रे, धरता पात्र कुंजार
 रे ॥ एहवुं जाणी असार रे, ठंमे विपय विकार रे ॥ धन तेह
 नो अवतार रे ॥ स० ॥ ८ ॥ आवञ्चा सुत शिव वस्था, वली ए
 लाची कुमार रे ॥ धीग धीग विपया रे जीवने, लही वैरा
 ग्य रसाल रे ॥ मेहेली मोह जंजाल रे, घर रमे केवल बाल
 रे ॥ धन करकंडु नूपाल रे ॥ स० ॥ ९ ॥ श्री शुञ्जविजय सु
 गुरु लही, धर्मरयण धरो ठेकरे ॥ वीर वचन रस सेलमी,
 चाखे चतुर विवेकरे ॥ न गमे ते नर जेकरे, धरता धर्मनो
 ठेकरे, नवजल तरिया अनेक रे ॥ स० ॥ १० ॥ इति ॥

अथ श्री सार बोलनी सञ्ज्ञाय,

सरसति सामिनी पय प्रणमेव, सहगुरु नाम सदा
 समरेव ॥ बोलीस इणीपरे आचार, जोइ लेज्यो जाण वि
 चार ॥ १ ॥ १ पंक्ति ते जे नाएँ गर्व, श्ज्ञानी ते जे जाणे
 सर्व ॥ इतपसी ते जे नाएँ क्रोध, कर्म श्राठ जीते ते श्ज्यो
 ध ॥ २ ॥ २ उत्तम ते जे बोले न्याय, धर्मि ते जे मन नीर
 माय ॥ ३ ॥ ३ गकूर ते जे पाले वाच, ऽसहगुरु ते जे ज्ञाँखें साच
 ॥ ४ ॥ ४ एगिरुञ्ज ते जे गुण श्रागजो, स्त्री परिहार करे ते १०
 जो ॥ ५ ॥ ५ मेलो ते जे निदा करे, श्पापी ते जे हिंसा श्रा
 चरो ॥ ६ ॥ ६ श्मूर्ति ते जे जिनवर तणी, श्किति ते जे बीजे सु

णि ॥ १ षलब्धी ते गौतम गणधार, १ एवुद्धी अधीको अन्नय
 कुमार ॥ ५ ॥ १६ श्रावक ते जे लहे नवतत्व, १७ कायर ते
 जे मुके सत्व ॥ १८ मंत्र खरो ते श्री नवकार, १९ देव ख
 रो जे सुगति दातार ॥ ६ ॥ २० पद्मिनी ते तीर्थंकर तणी, २१
 मति ते जे उपजे आपणी ॥ २२ समकीत ते जे साचुं गमे,
 २३ मिथ्यामति ते जुलो जमे ॥ ७ ॥ २४ मोटो ते जे जाणे पर
 पीड, २५ धनवंत ते जे ज्ञागे ज्ञीड ॥ मन वश आणे ते २६
 बलवंत, आलसथी अलगो २७ पुन्यवंत ॥ ८ ॥ कामी ते नर
 कहीए २८ अंध, मोहजाल ते २९ मोटो बंध ॥ ३० दारिद्र्य
 ते धर्म हिन, डुरगति मांहि रुजे ते ३१ दिन ॥ ९ ॥ ३२ आगम
 ते जिहां बोली दया, ३३ मुनिवर ते जे पाले क्रिया ॥ ३३ सं
 तोषि ते सुखीया थया; ३४ दुखीया ते जे दोत्रे ग्रह्या ॥ १० ॥
 ३५ नारी ते जे होये सती, ३६ दर्शन ते जे उघो मुहपति ॥
 राग छेष टाले ते ३७ यति, सुधुं जाणे ते ३८ जिनमति
 ॥ ११ ॥ ३९ काया ते जे शियले पवित्र; माया रहित होये ते
 ४० मित्र ॥ वृद्धापण पाले ते ४१ पुत्र; धर्म हाण पामे ते
 ४२ शत्रु ॥ १२ ॥ ४३ वैरागी ते विरमे राग; ४४ तारू ते जव तरे
 अथाग ॥ ४५ रोष नरक तणो ए माग; ठाग हणीने मागे
 त्याग ॥ १३ ॥ ४६ देह मांहि ते सारी जीह, धर्म थाय ते लेखे
 ४७ दीह ॥ ४८ रस मांहि उपसम रस लिह, थूलीजड
 ४९ मुनिवरमां सिंह ॥ १४ ॥ ५० साचूं ते जे जिननुं नाम, जि
 ननुं देहरुं जिहां ते ५१ गाम ॥ ५२ न्यायवंत कहिये ते राम,
 ५३ योगी ते जे जीते काम ॥ १५ ॥ एह बोल बोळ्या मे ख
 रा, सार नथि एहथी उपरा ॥ कहे पंमित लक्ष्मी कड्ढोल,

धर्मरंग मन धरज्यो चोल ॥१६॥ इति॥

अथ श्री सोलसतियोनी सञ्ज्ञाय.

(देशी त्रिपदिनी.)

आदिनाथ आदे जिनवर वंदि, सफल मनोरथ किजी
 ए ए ॥ प्रजाते उठी मंगलीक कामे, सोल सतिनां नाम लि
 जीए ए ॥१॥ बाल कुमारी जग हितकारी, ब्राह्मी नरतनी
 बेनडी ए ॥ घट घट व्यापक अक्षर रूपे, सोल सति मांहि
 जे वडी ए ॥२॥ बाहुवल जगनी सतिय सिरोमणी, सुंदरी
 नामे रूपन सुता ए ॥ अंक सरूपे त्रिचुवन मांहे, जेह अनो
 पम गुण जुता ए ॥ ३ ॥ इचंदनवाला बालपणेथी, शियल
 वंति सुघ श्राविका ए ॥ अमदने बाकुले वीर प्रतिलाज्या,
 केवल लहि व्रत जाविका ए ॥ ४ ॥ उग्रसेन धुआ धारणी नं
 दनी, धराजेमति नेम बल्लजा ए ॥ जोवन बेसे कामने जि
 ति, संयम लिये देव डल्लजा ए ॥ ५ ॥ पंच नरतारी पांरुव
 नारी, डुपद ए तनया बखाणीए ए ॥ एकसो आठे चिर पु
 राणां, शियल महिमा तसु जाणिए ए ॥ ६ ॥ दशरथ नृपनि
 नारि निरुपम, दकौशल्या कुल चंझिका ए ॥ शियल सलु
 णी राम जनेता, पुन्य तणी परनालीका ए ॥ ७ ॥ कोसंबिक
 ठामे सतानिक नामे, राज करे रंग राजीठ ए ॥ तस घर घ
 रणी उभृगावति सति, सुरजवने जस गाजीठ ए ॥ ८ ॥ एसु
 लसा साची शियल न काची, राची नहि विपयारसे ए ॥
 मुखरु जोतां पाप पुलाये, नाम लेतां मन उल्लसे ए ॥ ९ ॥
 राम रघुवंशी तेदनी कामनी, जनक सुता ए सिता सति ए

॥ जग सह जाणे धिज करंतां, अनल शितल थयो शियल
 श्री ए ॥१७॥ काचें तांतणे चालणी वांधी, कुवा थकि जल
 काढीयुं ए ॥ कलंक उतारवा सति १७सुजज्ञ, चंपा वार उ
 घामीयुं ए ॥११॥ सुर नर वंदित शियल अखंतीत, ११शिवा
 शिवपद गामनी ए ॥ जेहने नामे निरमल थइए, वलिहा
 री तसु नामनी ए ॥१२॥ हस्तिनापुरे पांडुरायनी, १२कुंता
 नामे कामनी ए ॥ पांढव माता दशे दसारनी, वहेन पति
 व्रता पदमनी ए ॥१३॥ १३शिलवती नामे शिलव्रत धारणी;
 त्रिविधे तेहने वंदिए ए ॥ नाम जपंतां पातिक जाए, दर्शने
 दूरित निकंदिए ए ॥१४॥ निषधा नयरी नल नरिंदनी, १४दव
 दंती तस गेहनि ए ॥ संकट पडे शियलज राख्युं, त्रिचुवन
 किरती जेहनी ए ॥१५॥ अनंग अजिता जग जन पूजिता,
 १५पुफचूलाने प्रभावती ए ॥ विश्व विख्याता कामित दा
 ता ॥ सोलमि सति १६पद्मावति ए ॥ १६ ॥ विरे ज्ञांखि शा
 खे साखि, उदयरत्न जंपे मुदा ए ॥ वाहाणलां वातां जे
 नर नणशे, ते लहेशे सुख संपदा ए ॥१७॥ इति ॥

अथ श्री वीसथानक तपनी सज्ञाय.

(श्री सिमंधर साहेव आगे. ए देशी.)

अरिहंत पहेले थानक गणिए, बिजे पद सिद्धाणं ॥
 त्रिजे पवयण आयरिअ चोथे, पांचमे पद थेराण रे ॥ १ ॥
 नविया, विस थानक तप किजे ॥ नवी विस करिजे रे ॥
 नण ॥ गणणुं एह गणिजे रे ॥ नण ॥ जिम जिनपद पा
 मीजे रे ॥ नण ॥ नरनव लाहो जिजे रे ॥ नण ॥ ए आंकणी ॥

नवजाय ठे सव साहुणं, सातमें आठमें नाण ॥ नवमे दंस
 ए दशमे विणयस्त, चारित्र इग्यारमें जाणो रे ॥ जण ॥ १ ॥ विण ॥
 वारमे वंन्नवयधारिणं, तेरमे कीरिआणं ॥ चउदमे तव प
 न्नरमे गोयम, सोलसमे नमो जिणाणं रे ॥ जण ॥ ३ ॥ विण ॥
 चारित्रस्त सतरमे जपिए, अठारसमे नाणस्त ॥ उगणीस
 मे नमोसुयस्त संजारो, विसमे नमो तिह्वस्सरे ॥ जण ॥ ४ ॥
 विण ॥ एकासणादिक तप देव वंदण, गुणणुं दोय हजार ॥
 संघवी विनय बुध सिस सूदर्शन, जंपे एह विच्यारो रे
 ॥ जण ॥ ५ ॥ विण ॥ इति. ॥

अथ श्री आंवेले तपनी सञ्ज्ञाय.

गुरु नमतां गुण उपजे, बोले आगम वाण ॥ श्री सि
 पालने मयणां, सदाए गुणखाण ॥ १ ॥ श्री मुनिचंड मुनिस
 रु, बोले अवसर जाण ॥ ए आंकणी ॥ आंवेलेनो तप वरणवे,
 नवपद नवे रे निधान ॥ कष्ट टले आशा फले, वाधे वसु
 धा वान ॥ श्रीण ॥ १ ॥ रोग जाये रोगी तणा, जाये शोक संता
 प ॥ वाहालां वृंद जेलां मले, पुन्य वधे घटे पाप ॥ श्रीण ॥ ३ ॥
 उजल आसो शुद्धकी, तप मांड्यो तेणे जेह ॥ पुरो तप
 पुनम लागि, कामनि कंथ सनेह ॥ श्रीण ॥ ४ ॥ चैत्र शुद्ध सात
 म थकि, नव आंवेले निरमाय ॥ ५ ॥ एकाशी आंवेले, ए त
 प पुरो थाय ॥ श्रीण ॥ ५ ॥ राज निकटक पावतो, नव सत
 वर्ष विलंब ॥ देशव्रतिपणूं आदखुं, दिपाव्यो जग जन ॥
 श्रीण ॥ ६ ॥ गज रथ सहस ते नव ज्ञा, नवलख तेजि तो
 खार ॥ नवकोमि पायदल जलुं, नव नंदन नव नार ॥ श्रीण

॥७॥ तप जप उजवी ते थकि, लिधुं नवमुं सर्ग ॥ सूर नर
नां सूख जोगवि, नवमे जव अपवर्ग ॥ श्री० ॥८॥ इंसविज
य कविरायनो, जिम जल उपर नाव ॥ आप तख्या पर ता
रस्ये, मोहन सहज स्वनाव ॥ श्री० ॥९॥ इति॥

अथ श्री सामायकना ३१ दोषनी सज्ञाय.

शुन गुरु चरणे नामि सिस, सामायकना दोष वत्रिस
॥ कहेस्युं तिहां मनना दश दोष, दुशमन देखी धरतो १ रो
प ॥१॥ सामायक अविवेके प्रकरे, ३अर्थ विच्यार न हस्मे
धरे ॥ उदवेग धमन वंढे एजस घणो, न ढकरे विनय वमेरा
तणो ॥२॥ उजय आणे चित्ते णव्यापार, एफल संसय १०नी
आणां सार ॥ हवे वचनना दोष निवार, १कुवचन बोले क
रे १टुंकार ॥ ३ ॥ लेइ कुंची ३जा घर उघाम, ४मुख लवरी
करतो ए वढवाम ॥ कहे ६ आवो जावो बोले उ गान, मोह
णकरी हुलरावे बाल ॥ ४ ॥ करे ए विकथा ने १०हसे अपार,
ए दश दोष वचनना वार ॥ कायाना हवे उपण वार, १चप
लासन जोवे दिशि प्रच्यार ॥५॥ ३सावद्य काम करे संघाय,
४आलस मोमे उंचे हाथ ॥ पग लंबे बेसे एअविनित, उठिं
गण ले थांनो दर्नीत ॥६॥ मेल उउतारे णखरज खणाय,
पग उपर चढावे एपाय ॥ अति १०उघाडुं मेहेले अंग, हां
के ११तिम वलि अंग उपांग ॥७॥ १२ निज्ञाए रस फल नि
गमे, करहा कंटक तरुए जमे ॥ ए वत्रिसे दोष निवार, सा
मायक करज्यो नर नार ॥८॥ समता ध्यान घटा उजली,
केसरी चोर हुन केवली ॥ श्रीशुन विर वचन पांलति, स

रगे गइ सुलसा रेवति ॥ए॥इति॥

अथ श्री मुहपतिना ५० बोलनी सज्ज्ञाय.

॥ ढाल. ॥

सिरि जंबू रे विनय नगति शिर नामिने, करजोडि रे
पूठे सोहम स्वामीने ॥ नगवंता रे कहे शिव कांता किम
मले, कहे सोहम रे मिथ्या भ्रम दूरे टले ॥ चूटक ॥ दूरे
टले विप गरल इहा, उनय मारग अनुसरि ॥ एक ज्ञान
दूजी करत किरिया, अजेदारोपण करि ॥ जिम पंगु दर्शि
त चरण कर्पित, अंध विहुं निज पूर गया ॥ तिम सत्व स
जतां तत्व नजता, नविक केइ सुखिया थया ॥ १ ॥

॥ ढाल. ॥

वैकलडयुं रे कष्ट ते करवुं सोहीलु, पण जंबु रे जाण
पणुं जग दोहिलुं ॥ तिणे जाणी रे आवश्यक किरिया करो,
उपगरणे रे रजहरणे मुहपति धरो ॥ चूटक ॥ मुहपति
स्वेते मानोपेते, सोल निज अंगुल नरी ॥ दोय हाथ जालि
दग निहाली, दृष्टि पमिजेहण करी ॥ तिहा सूत्र १ अर्थतत्व
करिने, सद्धुं एम नाविये ॥ नञावञा रूप तिगतिग, पखो
ना पट लाविए ॥ २ ॥

॥ ढाल ॥

२ समकित मोहनी रे ३मीश्र ४मिथ्यातने परिहरुं, ५
काम राग रे ६स्नेह ७दृष्टी राग परिहरुं ॥ ए साते रे बोल क
ह्या हवे आगले, अंगुली वचे रे त्रणय वधुटक कर तले ॥

॥ त्रूटक ॥ कर तले वामें अंजली धरी, अखोभा नव की
जीए ॥ प्रमार्जन नव तिमज करीए, तिग तिगंतर लिजीए
॥ ऽसुद्ध देव ऽसुगुरु १० सुधर्म आदरुं, १३ प्रतिपत्नी परिह
रुं ॥ वलि १४ ज्ञान १५ दर्शन १६ चरण आदरुं, विराधक
१ एत्रिक अपहरुं ॥ ३ ॥

॥ ढाल. ॥

३० मनोगुप्ती रे ३१ वचन ३२ कायगुप्ती जजुं, ३३ मनो
दंम रे ३४ वचन ३५ कायदंम तजुं ॥ पचवीसे रे बोल ए मुह
पतिना लह्या, हेवे अंगना रे परिहरुं एम सघला कह्या ॥
॥ त्रूटक ॥ कह्या वधटक करी परस्पर, वाम हाथे त्रिक क
रो ॥ १ हास्य ३ रति ३ अरति ठंमी, इतर कर त्रिक अनुसरो ॥
४ नय ५ शोक ६ डुगंठा तजीने, पयाहिणे आचरो ॥ ७ कृश
वेश्या ८ नील एकापोत, नीलामें त्रिक परिहरो ॥ ४ ॥

॥ ढाल. ॥

१० रस गारव रे ११ रुद्धि १२ शाता गारवा, मुख हड्मै रे
त्रण्य त्रण्य एम धारवा ॥ १३ माया सत्त्व रे १४ नियाण १५ मि
श्यात टालीए, वाम खंधे रे १६ क्रोध १७ मान दोय गाली
ए ॥ त्रूटक ॥ गालीए १८ माया १९ लोचन दक्षिण, खंध उर्द
अधो मली ॥ त्रिक वाम पादे ३० पुठवीने ३१ अप; ३२ तेजनी
रक्षा करुं ॥ जिमणे पगे त्रण्य ३३ वान ३४ वणसई, ३५ त्रस
काय रक्षा करुं ॥ पंचास बोले पमीलेहण, करत ज्ञानी
नव हरुं ॥ ५ ॥

॥ ढाल. ॥

एह मांहिथी रे चालीस बोल ते नारीने, ३ शिस ३ ह

दयना रे ४ खंध बोल दश वारीने ॥ इणि विधिस्सुं रे पमी
 लेहणथी शिव लहो, अविधि करिरे ठकायनो विराधक क
 ह्यो ॥ चूटक ॥ कह्यो किंचित आवस्यकथी, तथा प्रवचन
 सारथी ॥ ज्ञावना चेतन पावना कही, गुरु वचन अनुसार
 थी ॥ शिव लहे जंबू रहेज्यो शुभ, वीरविजयनी वाणीए ॥
 मन मांकडुं वनवास रमतुं, वस्य करी घर आणीए ॥६॥

अथ श्री रात्रीजोजनना दोषनी सज्ञाय.

पुन्य संजोगे नरजव लाधो, साधो आतम काज ॥ वि
 पया रस जाणी वीप सरीखो, एम ज्ञाखे जिनराज रे ॥१॥
 प्राणी, रात्रीजोजन वारो ॥ आगम वाणी साची जाणी,
 समकित गुण सहीनाणी रे ॥प्रा०॥ एआंकणी ॥ अचह वा
 वीसमां रयणी जोजनना, दोष कह्या परधान ॥ तीणे कार
 ण राते मत जीमो, जो होय हश्मे सान रे ॥ प्रा०॥२॥ ?दा
 न २ स्नान ३ आयुधने ४ जोजन, एटलां राते नवी कीजे ॥
 ए करवां सूरजनी साखे, नीति वचन समजीजे रे ॥ प्रा०
 ॥३॥ उत्तम पशु पंखी पिण राते, टाले जोजन टालो ॥ तुमे
 तो मानवी नाम धरावो, किम संतोप न आणो रे ॥प्रा०॥४॥
 माखीजू किमि कोलीआवमो, जोजनमां जो आवे ॥ को
 ढ जलोदर वमन विकलता, एहवा रोग उपावे रे ॥प्रा०॥५॥
 उत्रु जव जीव हत्या करता, पातिक जेह उपायो ॥ एक त
 लाव फोमंता तेटलो, दूपण सुगुरु वतायो रे ॥ प्रा० ॥६॥
 एकडोत्तर नव सर फोढ्या सम, एक दव देतां पाप ॥ अठडो
 त्तर जव दव दिधा जीम, एक कूवणज संताप रे ॥प्रा० ॥७॥

एकसोने चुमांलीस नव लगे, कुवणजना जे दोष ॥ कूडुं
 एक कलंक दियंतां, तेहवो पापनो पोष रे ॥ प्रा० ॥७॥ एक
 सो एकावन नव लगे दीधां, कूमां कलंक अपार ॥ एक वा
 र सील खंड्या जेहवो, अनरथनो वीस्तार रे ॥ प्रा० ॥८॥ एक
 सोने नवाणु नव लगे खंड्यां, सियल विषय संबंध ॥ एक
 रात्रीजो जनमें तेहवो, कर्म नीकाचीत बंध रे ॥ प्रा० ॥९॥
 रात्रीजो जनमां दोष घणा ठे, स्यो कहीए विस्तार ॥ केवली
 कहेतां पार न पावे, पूरव कोमि मज्जार रे ॥ प्रा० ॥१०॥ रा
 त्ये नीत्य चोवीहार करिने, शुभ परीणाम धरिजे ॥ मासे
 मासे पासखमणनो, जान एणी वीध लीजे रे ॥ प्रा० ॥११॥
 मुनी वसतानी ए सीखामण, जे पाले नर नारी ॥ सुर नर सु
 ख वीलसी ते होवे, मोक्ष तणा अधिकारी रे ॥ प्रा० ॥१२॥

अथ श्री श्रावकनी करणीनी सञ्ज्ञाय.

(देशी चोपाइनी.)

श्रावक तुं उठे परनात, च्यार घन्टी ले पाठली रात ॥
 मनमां समरे श्री नवकार, जिम पामे नव सांयर पार ॥१॥
 कवण देव कवण गुरु धर्म, कवण अमारे ठे कुल कर्म ॥ क
 वण अमारे ठे व्यवसाय, एहवुं चिंतवजे मन मांह ॥२॥
 सामायिक लीजे मन शुद्ध, धर्म तणी हियमे धरजे बुद्ध ॥
 पढिकमणो करे रयणी तणो, पांतिक आलोवे आपणो
 ॥३॥ काया सक्तं करे पचखाण, सुद्धी पालें जिननी आण ॥
 नणजे गणजे तवन सञ्ज्ञाय, जीण हुंती नीस्तारो थाय
 ॥४॥ चिंतारे नीत चउदे नीम; पाले दया जीवंतां सिम ॥

देहरे जइ जुहारे देव; इय ज्ञावथी करजे सेव ॥ ५ ॥ पो
 साले गुरु वंदजे जाय; सुणो वखाणा सदा चित्त लाय ॥
 नीरडपणने सुजतो आहार; साधुने देजे सुविचार ॥ ६ ॥
 स्वामीवच्चल करजे घणो; सगपण मोटो स्वामी तणो ॥ ७ ॥
 खीया हिणा दिनने देख; करजे तास दया सुवीसेप ॥ ८ ॥
 घर अनुसारे देजे दान, मोटास्युं म करजे अनीमान ॥ गुरु
 ने मुखे लीजे आखडी; धर्म न मुकीश एके घडी ॥ ९ ॥ वारु
 सुद करे व्यापार, उंग अधिकानो परिहार ॥ म नरजे केह
 नी कुमी साख; कुडासुं कथन म ज्ञाख ॥ १० ॥ अनंतकाय
 कही वत्रीस; अन्नक वावीस वीसवावीस ॥ ते न्नकृण न
 वी कीजे किमे; काचां कुणां फल मत जिमे ॥ ११ ॥ रात्री
 नोजनना बहु दोष, जाणीने करजे संतोष ॥ साजी साधु
 लोहने गली, मधु धावमी मत वेचो वली ॥ १२ ॥ वलीम क
 रावे रंगण पास, डपण घणां कहां ठे तास ॥ पाणी गलजे
 वेवे वार, अणगल पीतां दोष अपार ॥ १३ ॥ जीवाणीनां
 करजे यत्न, पातीक ठंमी करजे पुन्य ॥ ठांणा ईधण चूलो
 जोय, वावरजे जीम पाप न होय ॥ १४ ॥ घृतनी परे वावर
 जे नीर, अणगल नीर म घोइश चीर ॥ ब्रह्मव्रत सुधुं पालजे,
 अतीचार सघला टालजे ॥ १५ ॥ कह्या पन्नरे करमादान,
 पाप तणी परहरजे खाण ॥ किस्युं मले जे अनरथदंड, मि
 थ्या मेल म नरजे पीम ॥ १६ ॥ समकितगुं हियडे राखजे,
 बोल वीचारीने जांखजे ॥ पांच तिथि म करजे आरंज, पा
 लो सिल तजो मन दंज ॥ १७ ॥ तेल तक्र घृत डुधने वही,
 उघाडां मत मेलो सहि ॥ उत्तम ठाम खरचजो वित्त, पर उ

पगार करजो शुन चित्त ॥१७॥ दिवस चरीम करजे चोवि
 हार, ज्यारे आहार तणा परीहार ॥ दिवस तणां आलोवे
 पाप, जीम ज्ञांजे सघला संताप ॥ १८॥ संध्या आवश्यक
 साचवे, जिनवर चरण सरण जव जवे ॥ ज्यारे सरण करी
 दृढ होय, सागारी अणसण ले सोय ॥१९॥ करे मनोरथ म
 न एहवा, तीरथ शेत्रुंजे जायवा ॥ समेतसीखर आवु गी
 रनार, जेटीश हुं धन्य धन्य अवतार ॥ २०॥ श्रावकनी कर
 णी ठे एह, एहथ्री आये नवनो ठेह ॥ आठे कर्म पडे पातळां,
 पाप तणां बुटे आंमला ॥ २१ ॥ वारु लहीए अमर वीमान,
 अनुक्रमे पामे शिवपुर धाम ॥ कहे जिनहर्ष घणो ससनेह,
 करणी डख हरणी ठे एह ॥२२॥इति॥

अथ श्री नेम राजेमतीना १७मासनी सञ्जाय.

सखि तोरण आई कंत गया निज मंदिरे, जे नजर मे
 लावो कीध ते मुज सांजरे ॥ घर लावत जाली हाथ हुं हेठी
 उतरी, पण करी वरघोडो आय ठबीले ठेतरी ॥ १ ॥ मधु
 बिंड समो संसार, मुजाणा माळ्हता ॥ संसारे सुखी अण
 गार, जिनेसर बोळता ॥ ए आंकणी ॥ सखि शारे कहुं अव
 दात, वियोगी दुःखी तणा ॥ डुनियामें डुरजन लोक, हांसी
 करे घणा ॥ मीठी लागे परनी वात, अग्नि पग ना लहे ॥
 केना मोज्ज चूए केना नेव, ते मुख ना कहे ॥ मण॥३॥ सखि
 श्रावण ठे महेली महीयरिया तले, ठे ठटकी वारधी वेव
 वाळी ना वले ॥ काम वरती फरती धरती ऊरती वाडली, ग
 यो श्रावण मास निरास; राजुल एकली ॥ मण॥ ३ ॥ सखि

जादरवे नरतार विना किम रीजिए, विरहानल उगी जाल
धुंआ विण दाजीए ॥ फल पाक्यां करसण शालि न खाइए खे
लीए, होत डखना दाहाडा वे च्यार आघेरा ठेलीए ॥ म० ४॥
वणे आसो मासे सेव सुंआली सुखडी, गया दश रे दशाराना
दिन दिवाली दुकडी ॥ सखि लांघण करीए लाख सरस न
वि नोचनां, रंग तानने नाटक साल पिठ विना पेखणां
॥ म० ५ ॥ मास कारतके केलि करे नर नारी वागमां, जेणे
मासे टवुके टाढ कुमारी रागमां ॥ जेहना वालम गया
विदेश सदेशा मोकले, महारे गाम घणी घरवट वसे पिठ
वेगले ॥ म० ६ ॥ सखि मागशिरे मागणना मनोरथ पूरता,
मने मेहेली वाले वेश चतुरगुण चूरता ॥ सखि कोइ रे सं
देसा लेई आवे जाय मुऊ कने, तेहने देउं रे मोतनको हार
अमुलक नूपणे ॥ म० ७ ॥ पोस मासे पोतानी वंडी शिआ
ले चालिया, वालेसर विना वेरण रात सुना मेहेल मालि
यां ॥ जाय जोवनियुं नरपुर अरण्य जिम मालती, जेना
पिठ रे गया परदेश डखे दिन काढती ॥ म० ८ ॥ पिठ माहा
मासे मत जाउं रे हिमालो हालसे, रयणी एक वरस
समान वियोगी सालसे ॥ लंकाथी सीता पट मासे
राम घर लाविया, एहवा वहि गया साते मास प्रितम घेर
नाविया ॥ म० ९ ॥ हलकारो हसंत वसंत आकासथी नूत
स्थो, मानुं फागुण सुरनर राय मलीने नूतस्थो ॥ होरि खेले
गोपि गोविंद हमु घर आवती, अलि केशुं आ ऊंपापात वि
योगे मालती ॥ म० १० ॥ सखि चैतरे चित्त थकी विठोही
वालमे, आवा डखना दाहाडा किम जाये उगे रवि आथमें

॥ आंख मीचणे मलि जाय रे नुघाळ्ये वेगलो, सामलीयो
 सिद्ध सरूप सुपनमां आगलो ॥मणा११॥ रमे हंस युगल शु
 क मोर चकोर सरोवरे, निज नाथ सहियरने साथ सुखी रमे
 वन घरे ॥ मुख मंजरि आंवा माले कोयल टहुकती, सखि
 वातमां वीत्यो वसंत रूप राजीमती ॥मणा१२॥ सखि वैशा
 खे वन मांहे रे हिंचोले हिंचता, कदली घर फूल विठाय खु
 शिथी नाचता ॥ सरोवर जल कमळे केलि करंता राजवी, मु
 ज सरखी ठुबीली नार लग्न लेइ लाजवी ॥मणा१३॥ जेठ मा
 से जुलमना ताप तपंती नूतला, आठ मासनो मेघ वियोग
 बले तरु कुंतला ॥ पशु पंथी विसामा खायरे शीतल ठाया
 तरु, माहारे पिउ विना नहि विसराम नातिने नूतरुं ॥ मण
 ॥ १४ ॥ सखि आवियो मास अशाठ नरे जल वादली, गर
 जारवे टहुके मोर ऊबुके वीजली ॥ वरसाते वसुधा नवप
 ल्लव हरियां धरे, नदि नाले नरियां नीर वपैयो पिउ पिउ क
 रे ॥ मणा १५ ॥ चोमासे करित माला रमतां पंखिआ, एम
 वीत्या बारे मास प्रीतम घर नाविया ॥ श्रावण शुद्धि ठठे स्वा
 मि गया सहसावने, लेइ संजम केवली थाय दिन पंचावने
 ॥मणा१६॥ नेम मुखथी राजुल नव नवनेह निहालती, वैरा
 ग सुधारस लीन सदा मन वालती ॥ कालांतरे नेम दयाल
 तिहां देशना दिए, प्रभु हाथ सहेली साथ राजुल दिहा जि
 ए ॥ मणा १७ ॥ लही केवल करी परिसाटन बिहुं मुगति ग
 यां, बनी प्रीत ते सादिअनंत प्रांगे जेलां थयां ॥ शुच वीर
 विजय सुख लील मगत्र विशेषता, लोकनालनी नाटकशा
 ल समयमां देखतां ॥ मण ॥ १८ ॥ इति. ॥

अथ श्री पंचमहाव्रतनी सञ्ज्ञायो.
प्रथम प्राणातिपात विरमणनी सञ्ज्ञाय.

(कपूर होय अति ऊजलो रे. ए देगी.)

सकल मनोरथ पुरवे रे, संखेश्वर जिनराय ॥ तेह त
णा सुपसायथी रे, करुं पंच महाव्रत सजाय रे ॥ १ ॥ मुनि
जन, ए पहेलुं व्रत सार ॥ एहथी लहिए जवनो पार रे ॥ मुण
॥ ए आंकणी. ॥ प्राणातीपात वीरमण कह्युं रे, पहिलु व्रत
सुविचार ॥ त्रस थावर वेहु जीवनी रे, रक्षा करे अणगार रे
॥ मुण ॥ १ ॥ प्राणातीपात करे नहि रे, न करावे कोइ पास ॥
करता अनुमोदे नहि रे, तेहनो मुगतीमां वास रे ॥ मुण ॥ ३ ॥
जयणाए मुनी चालंता रे, जयणाए वेसंत ॥ जयणाए उ
जा रहे रे, जयणाए सुवंत रे ॥ मुण ॥ ४ ॥ जयणाए जोजन
करे रे, जयणाए वोलंत ॥ पाप करम वाधे नहि रे, ते मुनी
मोटा महंत रे ॥ मुण ॥ ५ ॥ पाचे व्रतनी जावना रे, जे जावे
रूपिराय ॥ कांतिविजय मुनी तेहना रे, प्रेमे प्रणमे पाय
रे ॥ मुण ॥ ६ ॥ इति. ॥

अथ श्री वीजी मृषावाद विरमणनी सञ्ज्ञाय.

(जोलीमारे हंसारे विषय न राचिए. ए देगी)

असत्य वचन मुखथी नवि बोलीए, जिम नावे रे सं
ताप ॥ महाव्रत वीजे रे जिनवर एम जणे, मृषा समुं नहि
पाप ॥ अण ॥ १ ॥ खारा जलथी रे तृपती नपामीए, तीम खो
टानी रे वात ॥ सुणता शाता रे किमही न उपजे; वली हो
य धर्मनो घात ॥ अण ॥ २ ॥ असत्य वचनथी रे वैर परंपरा, को

न करे विसवास ॥ साचा माणस साथे गोठ्ठी; मुज मन
करवानी आस ॥अण॥३॥ साचा नरने रे सहु आदर करे; लो
क ज्ञणे जसवाद ॥ खोटा माणस साथे गोठ्ठी; पग पग
होय विषवाद ॥ अण॥४॥ पाली न शके रे धर्म वितरागनो;
कर्मतणे अनुसार ॥ कांतिविजय कहे ते परसंसीए; जे कहे
शुद्ध आचार ॥ अण॥५॥ इति. ॥

अथ श्री त्रीजी अदत्तादान विरमणनी सञ्जाय.

(चंदन मलयागर तणुं. ए देशी.)

त्रीजुं महाव्रत सांजलो; जे अदत्तादान ॥ इव्य क्षेत्र
काल जावथी, त्रीविधे पचस्काण ॥१॥ ते मुनिवर तारे तरे,
नहि लोन्ननो लेश ॥ कर्मने क्य करवा ज्ञणी; पेहेस्थो सा
धुनो वेश ॥तेण॥२॥ गाम नगर पुर विचरतां; तरणा मात्र जे
सार ॥ साधु होय ते नवी बीए; अण आप्युं लगार ॥ तेण॥३॥
चोरी करतां इह ज्ञवे; वध बंधन पामंत ॥ रुं रुं ते नरके प
दे; एम शास्त्र बोलंत ॥तेण॥४॥ परधन लेतां परतणा; लि
धा बाऊ प्राण ॥ परधन परनारी तजे; तेहनां कंरुं रे वखा
ण ॥तेण॥५॥ त्रीजुं महाव्रत पालतां; मोक्ष गया केइ कोडा ॥
कांतिविजय मुनि तेहना; पाय नमे करजोरु ॥तेण॥६॥ इति ॥

अथ श्री चोथी मैथुन विरमणनी सञ्जाय.

(सुमति जिणोसर साहेब पांचमो. ए देशी.)

सरसति केरारे चरण नमी करी; महाव्रत चोथुं रे सा
र ॥ कहेस्युं नावे रे ज्ञविषण सांजलो; सुणतां जय जय

कार ॥१॥ एहवा मुनीवरने पाये नमुं; पाले शियल उदारा॥
 अठारसहस सीलांगरधना घणी; उत्तारे जव पार ॥ए०॥१॥
 चोथा व्रतने समुझनी उपमा; वीजां नदियो समान ॥ उत
 राध्ययने रे ते वत्रीसमे; ज्ञांखे जिन वर्द्धमान ॥ ए०॥३॥ को
 स्या मंदिर चोमासु रह्यो; न चळ्यो शियल जगार ॥ ते शुली
 ज्ञने जाअं ज्ञामणे; नमो नमो रे सो वार ॥ए०॥४॥ सीता
 देखी रे रावण मोहीयो, किथा कोमि उपाय ॥ सीता माता
 रे शियलथी नवि चळ्या; जगमां सह गुण गाय ॥ ए०॥५॥
 शियल विहुणा रे माणस फुटडा; जेहवां आवल फुज ॥ शि
 यल गुणे करी जे सोहामणा; ते माणस बहु मूल ॥ ए०॥६॥
 नीत उठीने तस समरण करुं; जेणे जग जीत्यो रे काम ॥
 व्रत लेझे रे जे पाले नहि; तेहनुं न लिजे रे नाम ॥ ए०॥७॥
 दशमा अंगमां रे शियल वखाणीयुं, सकल घरम मांहि सा
 र ॥ कातिविजय मुनीवर एणीपरे जणे, शियल पालो नर
 नार ॥ ए०॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री पांचमी परिग्रह विरमणनी सञ्ज्ञाय,
 (हवे राय शेठ ते विहुं जणा. ए देशी.)

आज सफल मनोरथ अति घणो; महाव्रत गावा पां
 चमा तणो ॥ जिहां सर्व थकी परिग्रह तजे; तेहने संजम र
 मणि अति नजे ॥१॥ आ० ॥ जेथी संजमजात्रा नीरवदि
 ए; ते तो परिग्रह मांहि नवि कहिए ॥ जे उपरे मुरठा होय घ
 णी; तेहने परिग्रह ज्ञांखे जग घणी ॥ आ०॥१॥ तृष्णा तरु
 णीसुं मोहिया; तेणे विशे विसवा खोश्या ॥ तृष्णा तरुणी

जस घरवाला; ते जग सघलाना उंसियाला ॥आ० ॥३॥ तृ
 ष्णा तरुणी जेणे परिहरि; तेणे संजमश्री पोते वरी ॥ संय
 म रमणी जस पटराणी; तेहने पाय नमे इंद्र इंद्राणी ॥आ०
 ॥४॥ संजम रमणीशुं जे राता; तेहने इह नव परन्नव सुख
 शाता ॥ पांचे व्रतनी जावना कहि, ते आचारांग सूत्रथी ल
 ही ॥आ० ॥५॥ श्री किरतीविजय उवजाय तणो, जग मांहे
 जस महिमा घणो ॥ तेहनो शीष कांतिविजय कहे, ए स
 जाय नणे ते सुख लहे ॥आ०॥६॥इति॥

अथ श्री ठठी रात्रीनोजन विरमणनी सझाय.

(सुण मेरी सजनी रजनी न जावे रे. ए देशी.)

सकल धरमनो सार ते कहीए रे, मनवंढीत सुख जेह
 थी लहिए रे ॥ रात्रीनोजननो परिहार रे, ए ठहुं व्रत जगमां
 सार रे ॥ मुनिजन जावे ए व्रत पाळो रे, रात्रीनोजन त्रिवि
 धे टाळो रे ॥१॥ मु०॥ ए आंकणी. ॥ इव्य थकी च्यारे आहा
 र रे, न लीए रात्रे ते अणगार रे ॥ रात्रीनोजन करतां नि
 रधार रे, घणा जीवनो आय संहार रे ॥मु० ॥३॥ देवपूजा न
 वि सुजे स्नान रे; स्नान विना किम खाइए धान रे ॥ पंखी
 जनावर कहिए जेह रे; रात्रे चुण नवि करता तेह रे ॥मु०
 ॥ ३ ॥ मारकंठ रुषीसर बोळ्या वाणी रे, रुधीर समान ते
 सघलां पाणी रे ॥ अन्न ते आमीष सरखुं जाणो रे; दिना
 नाथ जव थाये राणो रे ॥मु०॥४॥ सावर सुअर धुअड काग
 रे, मंजार वींठुने वली नाग रे ॥ रात्रीनोजनथी ए अवता
 र रे; शैवशास्त्रमां इस्यो विज्यार रे ॥ मु० ॥५॥ जुकाथी ज

लोदर थाय रे, कीमी आवे बुद्धि पलाय रे ॥ कोलीआवमो
जे उदरे आवे रे, कुष्ठरोग ते नरने थावे रे ॥ मु० ॥६॥ श्री
सिद्धांत जिनागम मांदि रे; रात्रीभोजन दोष बहु त्यांही
रे ॥ कांतिविजय कहे ए व्रत सारो रे; जे पाले तस धन अ
वतारो रे ॥ मु० ॥७॥ इति ॥

अथ श्री अठार पापस्थानकनी सञ्ज्ञायो.

तत्र हिंसा पापस्थानक सञ्ज्ञाय.

(कपूर होय अति उजलो रे. ए देशी)

पापस्थानक पेहेलुं कहुं रे, हिंसा नाम डुरंत ॥ मारे
जे जग जीवने रे, ते लहे मरण अनंत रे ॥ प्राणी, जिनवा
णी धरो चित्त ॥१॥ ए आंकणी ॥ मात पितादि अनंतनारे,
पामे वियोग ते मंड ॥ दारिद्र दोहग नवि टले रे; मले न व
ह्वन वृंद रे ॥ प्रा० ॥१॥ होय विपाके दशगूणं रे, एक वार कियुं
कर्म ॥ शतसहस्र कोडिगमे रे, तीव्र ज्ञावनां मर्म रे ॥ प्रा०
॥३॥ मेर केहेतां पण दुःख हूवे रे; मारे किम नवि होय ॥
हिंसा जगिनी अति वूरी रे, वैश्वानरनी जोय रे ॥ प्रा० ॥४॥
तेहने जोरे जे हूवारे, रौड्ध्यान प्रमत्त ॥ नरक अतिथि ते
नृप हूवारे; जिम सुजूम ब्रह्मदत्त रे ॥ प्रा० ॥५॥ राय विवेक
कन्या कृमारे; परणावे जस साय ॥ तेह थकी दूरे टले रे,
हिंसा नाम वलाय रे ॥ प्रा० ॥६॥ इति ॥

अथ श्री मृषावाद पापस्थानक सञ्ज्ञाय.

(लाबलदे मात मब्हार. ए देशी.)

बीजुं पापनुं स्थान; मृपावाद डुर्घ्यान ॥ आज हो ॥ ठं
 मो रे नवि मंमो धर्मशुं प्रीतडी जी ॥१॥ वैर खेद अविश्वा
 स; एहथी दोष अन्यास ॥ आणा ॥ थाए रे नवि जाए व्याधि
 कुपण्यथी जी ॥२॥ रहेवुं कालिकसूरि; परिजन वचन ते नू
 रि ॥ आणा ॥ सहेवुं रे नवि कहेवुं जूठ ज्ञयादिके जी ॥३॥ आ
 सन धरत आकाश; वसुनृप दुर्ज सुप्रकाश ॥ आणा ॥ जूठे रे सु
 र रूठे घाड्यो रसातले जी ॥४॥ जे सत्यव्रत धरे चित्त; होय
 जग मांहे पवित्त ॥ आणा ॥ तेहने रे नवि ज्ञय सुर व्यंतर यद्द
 थी जी ॥५॥ जे नवि नांखे अलीक, बोले ठायुं ठीक ॥ आणा ॥
 टेके रे सुविवेके सुयज्ञ ते सुख वरे जी ॥६॥ इति ॥

अथ श्री अदत्त पापस्थानक सञ्ज्ञाय.

(निड्मी वेरण हुइ रही. ए देशी.)

चोरी व्यसन निवारीये; पापस्थानक हो त्रीजुं कह्युं
 घोर के ॥ इहजव परजव डःख घणां; एह व्यसने हो पामे
 जग चोर के ॥ चोणा १ ॥ चोर ते प्राये दरिडि हुए, चोरीथी हो
 धन न ठरे नेट के ॥ चोरनो कोय धणी नही; प्राये नूख्युं
 हो रहे चोरनुं पेट के ॥ चो० ॥१॥ जिम जलमांही नांखिये;
 तले आवे हो जलमां अयगोल के ॥ चोर कठोर करम करी;
 जाय नरके हो तिम निपट निटोल के ॥ चोणा ३ ॥ नातुं प
 ड्युं वली वीसख्युं; रहुं राख्युं हो थापण कख्युं जेह के ॥ तृ
 णा तूस मात्र नलीजीये; अणदीधुं हो किहां कोरनुं तेह के ॥
 चोणा ४ ॥ दूरे अनर्थ सकल टले; मिले वहाला हो सघले ज
 श थाय के ॥ सुर सुखनां हुए जेठणां; व्रत त्रीजुं हो आवे

जस दाय के ॥चोण॥५॥ त्यजी चोरपणु जे चोरटा; होय दे
वता हो रोहिणीय जेम के ॥ ए व्रतथी जस सुख लहे; वली
प्राणी हो वहे पुण्यशुं प्रेम के ॥चोण॥६॥इति.॥

अथ श्री अब्रह्मचर्य पापस्थानक सञ्ज्ञाय.

(तुमे बहु मित्री रे साहिवा. ए देशी.)

पापस्थानक चोथुं वर्जिए; दुर्गति मूल अवंन ॥ जग
सवि मूज्यो ठे एहमां; उंमे तेह अचंन ॥ पाण॥१॥ ए आ
कणी ॥ रूमं लागे रे ए धुरे, परिणामे अति क्रूर ॥ फल कि
पाकना सारिखुं; वरजे सज्जन दूर ॥पा० ॥१॥ अधर विडुम
स्मित फूलडा; कुच फल कठिन विशाल ॥ रामा देखी न
राचिये; ए विपवेली विकार ॥पा०॥३॥ प्रबल ज्वलित अय
पूतली; आलिंगन जलुं तंत ॥ नरक छुआर नितविनी, जघ
न सेवन ए डुरंत ॥ पाण॥ ४ ॥ दावानल गुण वनतणो, कुल
मशी कूर्चक एह ॥ राजधानी मोहरायनी; पातक कानन
मेह ॥ पाण॥५॥ प्रभुताये हरि सारिखो; रूपे मयण अवतार
॥ सीताये रे रायण यथा; उंमो तुमे नर नार ॥ पाण ॥ ६ ॥
दश शिर रणमांहे रोलिया, रावण विवश अवंन ॥ रामे
न्याये रे आपणो, रोप्यो जग जयथंन ॥पाण॥७॥ पाप वंधा
ये रे अति घणुं, सुकृत सकल क्षय जाय ॥ अब्रह्मचारीनुं
चितव्युं, कदिय सफल नवि थाय ॥पाण॥८॥ मंत्र फले जग
जश वधे, देव करे रे सान्निध ॥ ब्रह्मचर्य धरे जे नरा, ते पामे
नवनिध ॥ पा०॥ ९ ॥ शैव सुदर्शनने टली, शूली सिंहासन
होय ॥ गुण गाये गगने रे देवता, महिमा शीलनो जोय

॥ पा० ॥ १० ॥ मूल चारित्र्यं ए जलुं, समकित वृद्धि नि
दान ॥ शील सलील धरे जीके, तस हुं सुजस वखाण
॥ पा० ॥ ११ ॥ इति ॥

अथ श्री परिग्रह पापस्थानक सशाय.

(सुमति सदा दिलमां धरो. ए देशी.)

परिग्रह ममता परिहरो, परिग्रह दोषनुं मूल ॥ सद्धणे ॥
परिग्रह जेह धरे घणो, तस तप जप प्रतिकूल ॥ सण ॥ पण ॥ १ ॥
ए आंकणी ॥ नवि पलटे मूलराशिथी, मार्गी कदिय न होय
॥ स० ॥ परिग्रह ग्रह ठे अजिनवो, सहुने दीये दुःख सोय ॥
सण ॥ पण ॥ १ ॥ परिग्रह मद गरुअत्तणे, जवमांहि पडे जंत ॥
स० ॥ यानपात्र जिम सायरे; नाराक्रांत अत्यंत ॥ सण ॥ पण
॥ ३ ॥ ज्ञान ध्यान हय गय वरे; तप जप श्रुत परतंत ॥ सण ॥
गेडे सम प्रजुता लहे; मुनि पण परिग्रहवंत ॥ सण ॥ पण ॥ ४ ॥
परिग्रह गृहवशे लिंगिया; लेई कुमति रजशीश ॥ सण ॥ जि
म तिम जग लवता फिरे; उनमत हुइ निश दीश ॥ स० ॥
पण ॥ ५ ॥ तृपतो न जीव परिग्रहे; इंधणथी जिम आग ॥ सण
तृष्णा दाह ते उपशमे; जल सम ज्ञान वैराग ॥ सण ॥ पण ॥ ६ ॥
तृपतो सगर सुते नही; गोधनथी कुचिकर्ण ॥ सण ॥ तिलक
शेठ वली धानथी, कनके नंद सकर्ण ॥ सण ॥ पण ॥ ७ ॥ असं
तुष्ट परिग्रह जख्या; सुखीया न इंद नरिंद ॥ सण ॥ सुखी एक
अपरिग्रही; साधु सुजस समकंद ॥ सण ॥ पण ॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री क्रोध पापस्थानक सज्ञाय.

(रूपन्नो वंश रयणायरु. ए देशी.)

क्रोध ते बोध निरोध ठे, क्रोध ते संयम घाति रे ॥ क्रोध ते नरकनुं वाराणु, क्रोध डरित पक्षपाति रे ॥१॥ पापस्थानक ठहुं परिहरो ॥ ए आंकणी ॥ मन धरि उत्तम खंत रे ॥ क्रोध न्युंगनी जांगुली; एह कही जयवंति रे ॥ पा० ॥१॥ पूरवकोडि चरण गुणे, ज्ञाव्यो ठे आत्म जेण रे ॥ क्रोध विवश हुंता दोय घडी; हारे सवि फल तेण रे ॥ पा० ॥३॥ वाले आश्रम आपणो, नजना अन्यने दाहे रे ॥ क्रोध कृशानु समान ठे; टाले प्रशम प्रवाहे रे ॥ पा० ॥४॥ आक्रोश तर्जना घातना; धर्म ब्रंशमां ज्ञावे रे ॥ अग्रिम अग्रिम विरहथी, लाज ते शुद्ध स्वजावे रे ॥ पा० ॥५॥ न होय ने होय तो चिर नही; चिर रहे तो फल ठेहो रे ॥ सज्जन क्रोध ते एहवो; जेहवो डुरजन नेहो रे ॥ पा० ॥६॥ क्रोधी मुखे कटु बोलणा, कंठकिया कूटसाखी रे ॥ अदित कळ्याणकरा कह्या, दोपना तरुशत साखी रे ॥ पा० ॥ ७ ॥ क्रूरगडू चउ तप कस्या, चरित सुणि सम आपणो रे ॥ उपशम सारठे प्रवचने, सुजश वचन ए प्रमाणो रे ॥ पा० ॥७॥ इति ॥

अथ श्री मान पापस्थानक सज्ञाय.

(नदी यमुनाके तीर छडे दोय पंखियां. ए देशी)

पापस्थानक कहे सातमुं श्री जिनराज ए, मान मान वने होय डरित शिर ताज ए ॥ आठ शिखर गिरिराजतणां आडां वले; नावे विमला लोक तिहा किम तम टले ॥ १ ॥

प्रज्ञामदं तपमद वली गोत्रमदे ज्ञस्या; आजीविका मदवंत
 न मुक्ति अंगीकस्या ॥ कयोपशम अनुसारे जो एह गुण व
 हे; शोमद करवो एहमां निर्मद सुख लहे ॥१॥ उच्चजाव द
 ठ दोषे मदज्वर आकरो; होय तेहनो प्रतिकार कहे मुनिवर
 खरो ॥ पूर्व पुरुष सिंधुरथी लघुता जाववुं; शुद्ध जावन ते पा
 वन शिवसाधन नवुं ॥३॥ माने खोयुं राज्य लंकानुं रावणे,
 नरनुं मान हरे हरि आवि अैरावणे ॥ शूलिज्जड श्रुतमदधी
 पास्या विकार ए, माने जीवने आवे नरक अधिकार ए॥४॥ वि
 नय श्रुत तप शील त्रिवर्ग हणे सवे; माने ते ज्ञाननो चंज
 क होय ज्ञवो जवे ॥ लुंपक ठेक विवेक नयणनो मान ठे; ए
 हने ठंमे तास न दुःख रहे पठे ॥ ५ ॥ माने बाहुबलि वरस
 जगे कानस्सग रद्या, निर्मद चक्री सेवक दोय मुनि सम क
 ह्या ॥ सावधान त्यजी मान जे ध्यान धवल धरे, परम सु
 जस रामा तस आलिंगन करे ॥६॥ इति॥

अथ श्री माया पापस्थानक सञ्ज्ञाय.

(स्वामी स्वयंप्रज्ञ सांजलो, अरिहंता जी. ए देशी.)

पापस्थानक कह्युं आठमुं, सुणो संता जी ॥ ठंमे मा
 या मूजा ॥ गुणवंता जी ॥ कष्ट करे व्रत आदरे ॥ सु० ॥ माया
 ये ते प्रतिकूल ॥ गुणा १ ॥ नगन मास उपवासिया ॥ सु० ॥
 शीथ लीये कृश अन्न ॥ गुण ॥ गर्ज अनंता पामशे ॥ सु० ॥
 जो ठे माया मन्न ॥ गुणा ३ ॥ केश लोच मल धारणा ॥ सु० ॥
 जूमिशय्या व्रत याग ॥ गुण ॥ सुकर सकल ठे साधुने ॥ सु० ॥
 डुकर माया त्याग ॥ गुणा ३ ॥ नयन वचन आकारनुं ॥ सु० ॥

गोपन मायावंत ॥गुण॥ जेह करे असती परे॥सुण॥ ते नहि
हित करे तंत॥गुण॥ ॥४॥ कुसुमपुरे घर शेठने ॥सुण॥ हेठे रहे
संविज्ञ ॥गुण॥ ॥ ऊपरे तस बीजो रहे ॥सुण॥ मुत्कल पण
सुगुणज्ञ ॥गुण॥ ५ ॥ दंजि एक निंदा करे ॥सुण॥ बीजो घरे
गुण राग ॥गुण॥ ॥ पहेलाना नव इस्तर कहा ॥सुण॥ बीजा
ने केवल त्याग ॥गुण॥ ६ ॥ विधि निषेध नवि उपदिसे ॥सुण॥
एकाते जगवंत ॥गुण॥ कारणे निःकपटी हवुं ॥सुण॥ ए अ
णाठे तंत ॥गुण॥ ७ ॥ मायाथी अलगा टलो ॥सुण॥ जिम म
ले मुगति सुरंग ॥गुण॥ सुजस विलास सुखी रहो ॥सुण॥
लक्षण आवे अंग ॥गुण॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री लोचन पापस्थानक सञ्ज्ञाय.

(जीरे म्हारे जाग्यो कुमर जाम. ए देशी.)

जीरे म्हारे लोचन ते दोष अथोचन, पापस्थानक नवमुं
कहुं ॥ जी रे जी ॥ जीणा ॥ एठे सर्व विनाशनं मूल, एहथी
कोणे न सुख लहुं ॥ ॥ जी रे जी ॥ १ ॥ जीणा ॥ सुणिये बहु
लोनांध, चक्रवर्ति हरिनी कथा ॥ जी ॥ ॥ पाम्या कटुक वि
पाक, पीवत रक्त जलो यथा ॥ जीणा ॥ १ ॥ जीणा ॥ निर्धनने शत
चाह, शत लहे सहस जोडिए ॥ जी ॥ ॥ सहस लहे लख लो
चन, लख लाप्ते मन कोडिए ॥ जीणा ॥ ३ ॥ जीणा ॥ कोटीश्वर नृ
प शक्ति, नृप चाहे चक्रीपणुं ॥ जीणा ॥ चाहे चक्रि सुर जोग,
सुर चाहे सुरपति सुख घणु ॥ जी ॥ ॥ ४ ॥ जीणा ॥ मूल लघु पण
लोचन, वाधे सराव परे सही ॥ जीणा ॥ उत्तराध्ययने अतत, ५
द्या आकाश समी कही ॥ जीणा ॥ ५ ॥ जीणा ॥ स्वयंभूरमण समु

६, कोइक अरवगाही शके ॥जीण॥ ते पण लोच समुद्र, पार
न पामे बल थके ॥ जीण॥६॥जीण॥ कोइक लोचने हेत, तप
श्रुत हारे जे जडा ॥ जी०॥ काग उडावण हेत, सुरमणि ते
नांखे खडा ॥ जीण॥७॥जीण॥ लोच तजे जे धीर, तस सवि
संपत्ति किंकरि ॥ जीण॥ सुजस सुगुण विदास, गावे तस
सुरसुंदरी ॥ जीण॥८॥इति॥

अथ श्री राग पापस्थानक सञ्ज्ञाय.

(सुण मोरी सजनी रजनी न जावे रे. ए देशी.)

पापस्थानक दशमं कहुं राग रे, कुणहि न पाम्यो ते
हनो ताग रे ॥ रागे वाह्या हरि हर वंजारे, राचे नाचे करेय
अचंजारे ॥ १ ॥ राग केसरी ठे वडरांजारे, विषयानिलाष
ते मंत्री ताजारे ॥ जेहना ठोरु इंडिय पंचो रे, तेहनो की
घो ए सकल प्रपंचो रे ॥ २ ॥ जेह सदागम वश हुइ जाशे रे,
अप्रमत्तता शिखरे वाशे रे ॥ चरण धरम नृप शैल विवेके
रे, तेहशुं न चले रागी टेके रे ॥ ३ ॥ बीजा तो सवि रागे वा
ह्यारे, एकादश गुणगणो उमाह्यारे ॥ रागे पांड्या ते नर खू
तारे, नरय निगोद महा दुःख जुतारे ॥ ४ ॥ राग हरण तप
जप श्रुत दाख्यां रे, तेहथी पण जेणे नव फल चाख्यां रे ॥
तेहनो कोइ न ठे प्रतिकारो रे, अमीय होय विष त्यां श्यो चा
रो रे ॥ ५ ॥ तप बले बूढ्या तरणुं ताणी रे, कंचन कोडी आ
षाढरूति नाणी रे ॥ नंदिषेण पण रागे नडियारे, श्रुतनिधि
पण वेण्या वश पडियारे ॥ ६ ॥ बावीश जिन पण रहि घर
वासे रे, वर्त्या पूर्व राग अज्यासे रे ॥ वज्रबंध पण जस बंध

बूटे रे, नेह तंतुथी तेह न बूटे रे ॥४॥ देह उच्चाटन अग्निनुं द
हवुं रे, घण कूटन एसवि दुःख सहवुं रे ॥ अति घणी रा
ति जो होय मजीठ रे, रागतणो गुण एदज दीठ रे ॥५॥ राग
न करजो कोई नर कोइशुं रे, नवि रहेवाय तो करजो मुनि
शुं रे ॥ मणि जिम फणि विपनो तिम तेहो रे, रागनुं जेपज
सुजस सनेहो रे ॥६॥इति॥

अथ श्री द्वेष पापस्थानक सहाय.

(लालननी देशी.)

द्वेष न धरिये लालन, द्वेष न धरिये ॥ द्वेष तज्याथी
लालन, शिवसुख वरिये ॥ ला० ॥ शि० ॥ पापस्थानक ए अ
ग्यारमुं कूडुं; द्वेष रहित चित्त होय सवि रूडुं ॥ ला० ॥ हो०
॥ १ ॥ चरण करण गुण वनि चित्रशाली, द्वेष धुमे होय ते
सवि काली ॥ ला० ॥ ते० ॥ १ ॥ दोष वेतालीश शुद्ध आहारी,
धुम्र दोषे होय प्रबल विकारी ॥ ला० ॥ प्र० ॥ ३ ॥ उग्रविहार ने
तप जप कीरिया, करता द्वेष ते नवमांहे फरिया ॥ ला० ॥
ज० ॥ ४ ॥ योगनुं अंग अद्वेष, ठे पहेलुं, साधन सवि लहे तेह
थी बहेलुं ॥ ला० ॥ ते० ॥ ५ ॥ निर्गुण ते गुणवंत न जाणे; गुण
वंतना गुण द्वेषमां ताणे ॥ ला० ॥ द्वे० ॥ ६ ॥ आप गुणीने व
दि गुण रागी; जगमांहे तेहनी किरती जागी ॥ ला० ॥ की०
॥ ७ ॥ राग धरीजे जिहां गुण लहिये; निर्गुण ऊपरे समचि
त्त रहिये ॥ ला० ॥ स० ॥ ८ ॥ जवथिति, चिंतन सुजस विलासे;
उत्तमना गुण एम-प्रकासे ॥ ला० ॥ ए० ॥ ९ ॥ इति॥

अथ श्री कलह पापस्थानक सञ्ज्ञाय.

(किसके चले किसके पूत. ए देशी.)

कलह ते बारमुं पापनुं स्थान; डुरगति वननुं मूल नि
दान ॥ साजन सांचलो ॥ म्होटो रोग कलह काच कामलो
॥ ए आंकणी ॥ दंत कलह जे घरमांहे होय; लढी निवास
तिहां नवि जोय ॥ साण॥१॥ शुं सुंदरी तुं न करे सार; न क
रे नापे कांई गमार ॥ साण ॥ क्रोधमुखी तुं तुजने धिक्कार;
तुजथी अधिको कुण कलिकार ॥ सा०॥ २ ॥ साहामुं बोले
पापिणी नित्त, पापी तुज पिता जुज चित्त ॥ साण ॥ दंत क
लह इम जेहने थाय, ते दंपतिने सुख कुण ठाय ॥ साण॥३॥
कांटे कांटे थाये वाड, बोले बोले वाधे राड ॥ सा०॥ जाणी
मौन धरे गुणवंत, ते सुख पापे अतुल अनंत ॥ साण ॥ ४ ॥
नित्ये कलहण कोहणा शील, जंमन शील विवाद सलील ॥
सा०॥ चित्त ऊताप धरे जे एम, संयम करे निरर्थक तेम ॥
साण॥५॥ कलह करीने खमावे जेह, लघु गुरु आराधक हो
य तेह ॥ सा० ॥ कलह समावे ते धन्य धन्य, उपशम सार
कह्यो सामान ॥ साण॥ ६ ॥ नारद नारी निर्दय चित्त, कलह
जदीरे त्राये नित्य ॥ साण॥ सज्जन सुजस सुशील महंत, वा
रे कलह स्वभावे संत ॥ साण॥७॥इति॥

अथ श्री अभ्याख्यान पापस्थानक सञ्ज्ञाय.

(अरणिक मुनिवर चाळ्या गौचरी. ए देशी.)

पापस्थानक ते तेरमुं ठांडीये, अभ्याख्यान डरंतो जी
॥ अठतां आल जे परनां उचरे, डःख यामे ते अनंतो जी

॥१॥ धन्य धन्य ते नर, जे जिनमत धरे ॥ ए आंकणी ॥ अ
ठते दोपे रे अज्ञ्याख्यान जे; करे न पूरे ठाणोजी ॥ ते ते दो
पे रे तेहने दूषीये, इम नांखे जिन नाणोजी ॥ ध० ॥१॥ जे
बहु मुखरी रे वलि मत्सर नखा, अज्ञ्याख्यानी ते होय जी
॥ पातक लागे रे अणकीधां सही, ते कीधुं सवि खोय जी ॥
ध० ॥३॥ मिथ्यामतिनी रे दश संज्ञा जिके; अज्ञ्याख्यानना
नेदो जी ॥ गुण अवगुणानो रे जे करे पावटो; ते पामे बहु
खेदो जी ॥ ध० ॥ ४ ॥ परने दोष न अठता दीजीये, पीजीये
जो जिनवाणी जी ॥ उपशम रसशुं रे चित्तमां नीजीये;
कीजीये सुजस कमाणी जी ॥ ध० ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री पैशून्य पापस्थानक सज्ञाय.

(शिरोहीनो सालु हो के, ऊपर योधपुरी. ए देशी.)

पापस्थानक हो के चौदमुं आकरूं, पैशून्यपणानुं हो
के व्यसन ठे अति वूरूं ॥ अशन मात्रना हो के शूनक कृत
झठे, तेहथी चूडो हो के पिशुन लवे पठे ॥१॥ बहु उपकरि
ये हो के पिशुनने परे परे, कलहनो दाता हो के होय ते ऊप
रे ॥ दूधे धोयो हो के वायस ऊजलो, किम होय प्रकृते हो
के जे ठे शामलो ॥ २ ॥ तिलह तिलदृण हो के नेह ठे ज्यां
लगे, नेह पणठे हो के खल कहिये जगे ॥ इम निःस्नेही हो
के निरदय हृदयथी, पिशुननी वार्ता हो के नवि जाये कथी
॥३॥ चाडी करतां हो के चाडी गुणतणी, सूके चूके हो के
ख्याति ते पुण्यतणी ॥ कोइ न देखे हो के वदन ते पिशुनतणुं,
निर्मल कुलने हो के कलंक दीये ते धणुं ॥ ४ ॥ जिम सज्जन

गुण हो के पिशुन ते दूषिये, तिम तिणे सहजे हो के त्रिभुवन
 नूषिये ॥ नस्मे मांज्यो हो के दर्पण होय नलो, सुजस स
 वाई हो के सज्जन सुकुल तिलो ॥५॥ इति॥

अथ श्री रतिअरति पापस्थानक सक्षाय.

(प्रथम गोवालियातणे नवे जी. ए देशी.)

जिहां रति कोइक कारणे जी; अरति तिहां पण होय ॥
 पापस्थानक ते पंदरमुं जी; तेणे ए एकज जोय ॥१॥ सुगुण
 नर; समजो चित्त मजार ॥ ए आंकणी ॥ चिंतन अरति र
 ति पाखशुं जी; ऊडे पंखी रे चित्त ॥ पिंजर शुद्ध समाधिमें
 जी; रूंध्यो रहे ते मित्त ॥ सु० ॥ १ ॥ मन पारद ऊडे नही जी;
 पामे अरति रति अंग ॥ तो हुए सिद्धि कड्याणनी जी; ना
 वठ जाए नाग ॥ सु० ॥ २ ॥ परवश अरति रति करी जी; नु
 त्तरथ होय जेह ॥ तस विवेक आवे नही जी; होय न दुः
 खनो ठेह ॥ सु० ॥ ३ ॥ नहि रति अरति ठे वस्तुथी जी; ते उपजे
 मनमांहि ॥ अंगज वल्लभ सुत हुन जी; यूकादिक नहि कांहि
 ॥ सु० ॥ ४ ॥ मन कडिपत रति अरति ठे जी; नही सत्य पर्या
 य ॥ नहि तो वेची वस्तुमां जी; किम ते सवि मिट जाय
 ॥ सु० ॥ ५ ॥ जेह अरति रति नवि गणे जी; सुख दुःख
 दोय समान ॥ ते पामे जस संपदा जी; वाधे जग तस वा
 न ॥ सु० ॥ ६ ॥ इति ॥

अथ श्री परपरिवाद पापस्थानक सक्षाय.

(साहेब बाहु जिणेसर वीनवुं. ए देशी.)

सुंदर पापस्थानक तजो सोलमुं, परनिदा असराल हो
 ॥ सुंदर निंदक जे मुखरी हुवे, ते चोथो चंमाल हो ॥सुं०॥१॥
 सुंदर जेहने निंदानो ढालठे, तप किरिया तस फोक हो ॥
 सुंदर देव किछ्वप ते उपजे, ए फल रोका रोक हो ॥सुं०॥२॥
 सुंदर क्रोध अजीरण तपतणां, ज्ञानतणो अहंकार हो ॥
 सुंदर परनिंदा किरिया तणो, वमन अजीरण आहार हो ॥
 सुं० ॥३॥ सुंदर निंदकनो जेहने स्वभावठे, तास कथन नवि
 निंद हो ॥ सुंदर नाम धरी जे निंदा करे, तेह महामति मंद हो
 ॥सुं०॥४॥ सुंदर रूप न कोईनुं धारिये, दाखिये निज निज रं
 ग हो ॥ सुंदर तेहमां कांइ निंदा नही, बोले वीजुं अंग हो ॥
 सुं० ॥५॥ सुंदर एह कुशीलणी इम कहे, कोप हुए जे नां
 खे हो ॥ सुंदर तेह वचनठे निंदातणां, दशवैकालिक साखे हो
 ॥सुं० ॥६॥ सुंदर दोष नजरथी निंदा हुवे, गुण नजरे हुए रा
 ग हो ॥ सुंदर जग सवि चाले मादल मढयो, सर्वगुणी वीत
 राग हो ॥सुं०॥७॥ सुंदर निज मुख कनक कचोलडे, निंद
 क पर मल लेय हो ॥ सुंदर जेह घणा परगुण ग्रहे, संत ते
 विरला कोय हो ॥सुं०॥८॥ सुंदर परपरिवाद व्यसन तजो,
 म करो निज उत्कर्ष हो ॥ सुंदर पाप करम इम सवि टले,
 पामे सुजस ते हर्ष हो ॥सुं०॥९॥इति. ॥

अथ श्री मायामृपा पापस्थानक सञ्ज्ञाय.

(सखी चैतर महीने चाळ्या. ए देशी.)

सत्तरमुं पापनुं गम, परिहरजो सदगुण धाम; जिम वा
 धे जगमां माम हो ढाल ॥ मायामोस नवि कीजे ॥ १ ॥ ए

आंकणी ॥ ए तो विपने वलीय वघाखुं, ए तो शस्त्रने अव
 लुं धाखुं ॥ ए तो वाघनुं बाल वकाखुं हो लाल ॥ माण॥२ ॥
 ए तो मायीने मोसावाई, अइ म्होटा करेय तगाई ॥ तस हे
 ठे गइ चतुराई हो लाल ॥ माण॥३ ॥ वगला परे पगलां नरता,
 थोडुं बोले जाणे मरता ॥ जग धंधे घाले फिरता हो लाल ॥
 माण॥४ ॥ जे कपटी बोले जूवुं, तस लागे पाप अपूवुं ॥ पं
 कितमां होय मुख जूवुं हो लाल ॥ माण॥ ५ ॥ दंन्नीनुं जूवुं
 मीवुं, ते नारी चरित्रे दीवुं ॥ पण ते ठे दुर्गति चीवुं हो ला
 ल ॥ माण॥६ ॥ जे जूवो दे उपदेश, जन रंजनने धरे वेश ॥
 तेनो जूवो सकल कलेश हो लाल ॥ माण॥ ७ ॥ तेणे त्रीजो
 मारग जांखयो, वेष निंदे दंजे राखयो ॥ शुद्धनाषीये सम सु
 ख चाखयो हो लाल ॥ माण॥८ ॥ जूवुं बोली उदर जे नरवुं,
 कपटीने वेषे फरवुं ॥ ते जमवारे शुं करवुं हो लाल ॥ माण
 ॥९ ॥ पंढे जाए तो पण दंजे, मायामोसने अधिक अचंने
 ॥ समकितदृष्टि मन अंजे हो लाल ॥ माण॥ १० ॥ श्रुत म
 र्यादा निरधारी, रह्या मायामोस निवारी ॥ शुद्धनाषकनी
 बलिहारी हो लाल ॥ माण॥ ११ ॥ जे मायाये जूठ न बोले,
 जग नही कोइ तेहने तोले ॥ ते राजे सुजस अमोले हो ला
 ल ॥ माण॥ १२ ॥ इति ॥

अथ श्री मिथ्यादर्शनशटय पापस्थानक सज्ञाय.

(उत्सर्पिणी अवसर्पिणी आरे. ए देशी.)

अठारमुं जे पापनुं स्थानक, ते मिथ्यात्व परिहरियेजी
 ॥ सत्तरथी पण ते एक नारी, होय तुलाये जो धरिये जी ॥

कष्ट करो परे परे दमो अप्पा, धर्म अर्थे धन खरचो जी ॥ प
 ण मिथ्यात्व ठते ते जूठुं, तिणे तेहथी तुमे विरचो जी ॥१॥
 कीरिया करतो त्यजतो परिजन, डःख सहतो मन रीजे
 जी ॥ अंध न जीते परनी सेना, तिम मिथ्यादृष्टि न सीजे
 जी ॥ वीरसेन गूरसेन दृष्टांते, समकितनी निर्युक्ते जी ॥
 ते जोइने ज्ञानीपरे मन ज्ञावो, एह अरथ वर युक्ते जी ॥१॥
 धम्मे अधम्म अधम्मे धम्मह, सन्नामग्ग उमग्गा जी ॥ उ
 न्मार्गे मारगनी सन्ना, साधु असाधु संलग्गा जी ॥ असाधु
 मां साधुनी मति, जीवे अजीव अजीवे जीव वेदो जी ॥ मुत्ते
 अमुत्ति अमुत्ते मुत्तिह, सन्ना ए दश ज्ञेदो जी ॥३॥ अग्निग्रहिक
 निज निज मते अग्निग्रह, अनग्निग्रहिक सहसुरिखा जी ॥ अग्नि
 निवेशिक जाणे तो कहे जूठुं, करे न तत्व परिख्खा जी ॥ संशय
 ते जिन वचननी शंका, अव्यक्ते अनानोगा जी ॥ एपण पांचे
 जेद ठे विश्रुत, जाणे समजु लोगा जी ॥४॥ लोक लोकोत्तर ज्ञेद
 ए पट विध, देव धर्म वली गुरु पर्व जी ॥ शक्ते तिहां लौकि
 क त्रण आदर, करतां प्रथम निगर्व जी ॥ लोकोत्तर देव मा
 ने नियाणो, गुरु ते लक्षण हीणा जी ॥ पर्वनिष्ट इहलोकने
 काजे, माने गुरुपद जीना जी ॥ ५ ॥ ए एकवीश मिथ्या
 त्व त्यजे जे, नजे चरण गुरुकेरा जी ॥ सजे न पापे रजे न
 राखे; मत्सर डोह अनेरा जी ॥ समकितधारी शुद्ध आचारी,
 तेहनी जग वलिहारी जी ॥ शासन समकितने आराधे; ते
 हनी करो मनोहारी जी ॥ ६ ॥ मिथ्यात्व ते जग परम रोग
 ठे, वलीय महा अंधकारो जी ॥ परम शत्रुने परम शस्त्र ते,
 परम नरक संचारो जी ॥ परम दोहगने परम दरिद्र ते, प

रम संकट ते कहिये जी ॥ परम कंतार परम डर्जिह ते, ते
 वंमे सुख लहिये जी ॥७॥ जे मिथ्यात्व लवलेख न राखे, शु
 क्षे मारग नाखे जी ॥ ते समकित सुरतरु फल चाखे, रहे
 वली अणीये आखे जी ॥ म्होटाइ शी होय गुण पाखे, गुण
 प्रभु समकित दाखे जी ॥ श्रीनयविजय विबुध पय सेवक,
 वाचक जस श्म नाखे जी ॥७॥इति॥

अथ श्री आंबील तपनी सशाय.

श्री मुनिचंड मुनीसर वंदीए, गुणवंता गणधार ॥ सु
 ज्ञानी ॥ देशना सरस सुधारस वरसता, ज्युं पुष्कर जलधार
 ॥सु०॥ श्री०॥१॥ अतीसअ ज्ञानी पर उपगारीआ, संजम
 सुध आचार ॥सु०॥ श्री श्रीपाल नणी जीणे आपीन, करी
 सीधचक्र उदार ॥सु०श्री०॥१॥ आंबील तप वीधी सीखी आ.
 राधीए, पनीकमणां दोय वार ॥सु०॥ अरीहंतादीक पद एक
 एकनुं, गुणाणुं दोय हजार ॥सु०॥श्री०॥३॥ पडीलेहण दोय टंक
 नी कीजीए, जीनपुजा त्रण्य काल ॥सु०॥ ब्रह्मचारी वली
 नूँए संधारवुं, वचन न आल पंपाल ॥सु०श्री०॥४॥मन एका
 ग्रह करी आंबील करो, आसो चैतर मास ॥सु०॥ सुद सात
 मथी नव दिन कीजीये, पुनमे उज्जव खास ॥सु०॥श्री०॥५॥
 श्म नव उली एकाशी आंबिले, उली पूरण हर्ष ॥सु०॥ उज
 मणुं पण उजमथी करो, साढाच्यारे रे वर्ष ॥सु०॥श्री०॥६॥
 एह आराधनशी सुख संपदा, कीरती जगमां रे थाय ॥
 सु०॥रोग उपड्य नासे एहशी, आपदा दूर पलाया ॥सु०॥श्री०
 ॥७॥ संपदा वाधे अतीय सोहामणी, आणा होय अखंरु

॥सु०॥ मंत्र यंत्र तंत्रे करी शोचता, महीमा जास प्रचरु ॥
 सु०श्री०॥७॥ चक्रेश्वरी तेहनी सेवा करे, विमलेश्वर वर देव
 ॥सु०॥ मन अनिलापा पुरे तेहनी, जे करे नवपद सेव ॥सु०॥
 श्री०॥८॥इणीपरे श्री श्रीपादे आराधीनु, तीणे नाठ तस रो
 गा॥सु०॥ राज रुद्रि संपदाये, वाधीयो मनवंठित लक्षा जोग
 ॥सु०॥श्री०॥१०॥ नवमे नवे अनुक्रमे सीधसे, श्री सिद्धचक्र
 सुपसाय ॥सु०॥इणी परे जे ज्ञवीयण आराधसे, तस जसवाद
 गवाय ॥सु०॥श्री०॥११॥ ससारीक सुख विलसी अनुक्रमे, क
 री कर्मनो अंत ॥ सु० ॥ घाती अघाती क्य करी जोगवे, शा
 श्वत सुख अनंत ॥सु०॥श्री०॥१२॥ इम उत्तम गुरु वयण सुणी
 करी, पावन हुआ बहु जीव ॥सु०॥ पद्मविजय कहे ए सुरत
 रु समो, आपे सुख सदैव ॥सु०॥श्री०॥१३॥इति॥

अथ श्री पर्यूपणपर्वनी सज्ञाय.

परव पजुसण आवियां रे लोल, कीजे घणां धर्म ध्यान रे ॥
 नविक जन ॥ आरंज सकल निवारिये रे लोल, जीवने दीजे
 अन्नदान रे ॥ ज० ॥१॥ प०॥ सघला मासामां शिरे रे लो
 ल, जाइव मास सुमास रे ॥ ज०॥ तेहमां आठ दिन रूयमा
 रे लोल, किजे सुकृत उल्लास रे ॥ ज०॥२॥ प०॥ खांमण पी
 सण गारमां रे लोल, नावण धोवण जेह रे ॥ ज०॥ एहवा
 आरंज टालिए रे लोल, पामे सुख अठेह रे ॥ ज० ॥३॥ प०॥
 पुस्तक वासिने राखिए रे लोल, उठव करीय अनेक रे ॥ ज०॥
 घर सारु वित वावरो रे लोल, हियने आणि विवेक रे ॥
 ज०॥४॥ प०॥ पुजि अरचि आणिए रे लोल, सदगुरुजिने पा

स रे ॥१०॥ ढोल ब्रह्मा फेरीने रे लोल, मंगलीक गावे जा
 स रे ॥११॥ पण ॥ श्रीफल सखर सोपारियो रे लोल, दि
 जे सामिने हाथ रे ॥१२॥ लान अनंतो बताविठ रे लोल,
 श्रीमुख त्रिजोवन नाथ रे ॥१३॥ पण ॥ नव वाचना श्री
 सूत्रनी रे लोल, सांचलो शुद्ध जाव रे ॥१४॥ सामिवञ्जल
 किजिए रे लोल, जवजल तरवा नाव रे ॥१५॥ चि
 त करी चैत्य प्रवाहिया रे लोल, पुजा सत्तर प्रकार रे ॥१६॥
 अंग पुजा सदगुरुतणि रे लोल, किजे हरख अपार रे ॥१७॥
 जीव अमर पलाविए रे लोल, तेहथी सिवसुख
 होय रे ॥१८॥ दान संवञ्चरी दिजिए रे लोल, एह सम परव
 न कोय रे ॥१९॥ कानसग करिने सांचलो रे लोल,
 आगम आपणे कान रे ॥२०॥ ठठ अठम तप आकरा रे लो,
 किजे नज्वल ध्यान रे ॥२१॥ इण विधे जे आराध
 शे रे लोल, ते लहे सुखनी कोड रे ॥२२॥ मुगति मंदिरमां
 माळस्ये रे लोल, मुनि हंस नमे करजोड रे ॥२३॥

अथ श्री पांचमनी सक्षाय,

सुगुरु चरण पसानले रे लाल, पंचमीनो महिमा ॥ आ
 तमा ॥ विवरीने कहेशुं मेरे लाल, सुणतां पातिक जाय ॥ आ
 पंचमी तप प्रेमे करो रे लाल ॥ १ ॥ मन सुधे आराधीये रे
 लाल, बुटे करम नीदान ॥ आ ॥ आ नव सुख पामे घणां रे
 लाल, परनव अमर विमान ॥ आ ॥ सयल सूत्र र
 चना करि रे लाल, गणधर हुवा रे विख्यात ॥ आ ॥ ज्ञाने
 करिने जाणता रे लाल, सरग नरगनी वात ॥ आ ॥

गुरु ज्ञान क्रियाए दीपता रे लाल, ते तरिया संसार ॥आ०॥
 ज्ञानवंतने सहू नमे रे लाल, उत्तारे जवपार रे ॥ आ०॥४॥
 पं०॥ अजुवाली पख पंचमी रे लाल, करो उपवास जगीस
 ॥आ०॥ नमो नाणस्स गणां गुणो रे लाल, नोकरवृत्ती वि
 स ॥आ०॥५॥ पं०॥ पंच वरस एमं जिये रे लाल, उपर
 वली पंच मास ॥आ०॥ सक्ति सारु उजवो रे लाल, जीम
 हुवे चित्त जलास ॥आ०॥६॥पं०॥ वरदत्तने गुणामंजरी रे ला
 ल, तपथी निरमल धाय ॥ आ० ॥ कीरतिविजय जवजाय
 ना रे लाल; कांतिविजय गुण गाय ॥आ०॥७॥ पं०॥ इति ॥

अथ श्री आठमनी सज्ञाय.

श्री सरस्वति चरणे नमी; आपो वचन विलास ॥ ज
 वियण॥अष्टमी गुण हुं चर्णावुं; कर सेवकने उच्चासा॥ज०॥१॥
 अष्टमी तप ज्ञावे करो ॥ ए आंकणी ॥ आणी हर्ष उमेद ॥
 ज०॥तो तुमे वुटस्यो आपदा;करस्यो कर्मनो ठेद॥ज०॥२॥अष्ट
 प्रवचन ते पालिए, टालीए मदनो ठामा॥ज०॥अष्ट प्रतिहारज
 मन धरि; जपीए ते जिनजीनुं नाम ॥ज० ॥३॥ ज्ञान थारा
 धन एह थकी; लहिए शिवसुख सार ॥ ज० ॥ आवागमन
 ज नवि होवे; एह ठे जग आधार ॥ज०॥४॥ एहवो तप तुमे
 आदरो; धरिने मन जिनधर्म ॥ ज०॥ तो तुमे पामस्यो जव
 तणो, टालस्यो चिहुं गति जर्म ॥ज०॥५॥ तिथंकर पदवी ल
 हे; तपथी नवे निधान ॥ज०॥ तो जुन्न महि कुमरी परे;
 पाम्या ते बहु गुण ज्ञान ॥ज०॥६॥अ०॥ ए तपनाठे गुण घ
 णा; जांखे श्री जिन इश ॥ज०॥ श्री विजयरत्नसूरीदनो,

अथ श्री चार शरणां.

मुजने चार सरणां होजो, अरिहंत सिद्ध सुसाधु जी ॥
 केवली धर्म प्रकासीन; रत्न अमूलख दाधुं जी ॥ १ ॥ मु० ॥
 चणगती तणां दुःख ठेदवा, समरथ सरणां एहो जी ॥ पूर्वे
 मुनिवर जे हुवा; तेणे सरणां कीधां तेहो जी ॥ २ ॥ मु० ॥ सं
 सार मांहे जीवने; समरथ सरणां चारो जी ॥ गणि समय
 सुंदर एम कहे; कळ्याण मंगलकारो जी ॥ ३ ॥ मु० ॥

लाख चोरासी जीव खमावीए; मन धरी परम विवेको
 जी ॥ मित्रामी डुकमं दीजीए; जीन वचने लहीए टेको
 जी ॥ १ ॥ ला० ॥ सात लाख जु दग तेउ वाजना, दश चौदे व
 नना जेदो जी ॥ खट विगल सुर तिरि नारकी, चण ९ चणदे
 नरना जेदो जी ॥ २ ॥ ला० ॥ मुज वेर नहि केहशुं, सौ मित्र
 स्वजावो जी ॥ गणि समयसुंदर एम कहे, पामीए पुन्य प्र
 जावो जी ॥ ३ ॥ ला० ॥

पाप अठारे जीव परिहरो, अरिहंत सिद्धनी साखे जी ॥
 आलोयां पाप बुटीए, जगवंत एणी परे जांखे जी ॥ १ ॥
 पा० ॥ आश्रव कषाय दोय बंधणा, वली कलह अन्याख्यानो
 जी ॥ २ ॥ रति अरति पैसुन निंदना, मायामोस मिथ्यातो जी
 ॥ ३ ॥ पा० ॥ मन वचन कायाए जे कख्यां, मित्रामी डुकमं
 तेहो जी ॥ गणि समयसुंदर एम कहे, जैनधर्मनो मर्म एहो
 जी ॥ ३ ॥ पा० ॥

धन ९ ते दिन मुज कदी होसे, हुं पामीश संजम सुधो
 जी ॥ पूर्व ऋषि पंथे चालसुं, गुरु वचन प्रतिबुद्धो जी ॥ १ ॥ ध० ॥

अंत पंत जिह्वा गोचरी, रण वने काञ्चसग लहीसुं जी ॥ स
मता शत्रु मित्र जावशुं, सम्यक् सुखे धरशुं जी ॥१॥ घण॥
संसारना संकट थकी, हुं वुटीश अवतारो जी ॥ धनश् सम
यसुंदर ते घडी, तो हुं पामीश जवनो पारो जी ॥ ३॥ धण॥

चालो सहीयरो मंगल गाइए, लहीए प्रचुनां नाम रे ॥
ए आंकणी ॥ पहेलुं मंगल वीर प्रचुनुं, वीजुं गौतमस्वामी रे
॥त्रीजुं मंगल धुलिनज्जुं, चोथुं मंगल धर्म रे ॥१॥ चाण॥ जी
वनी जयणा नित्यज करीए, सेविये जैनधर्म रे ॥ जीव अ
जीवने उलखीए तो, समकीतनुं मर्म रे ॥१॥ चाण॥ ठाणां इंधणां
नितज पुंजीए, चुले चंदरवो बांधीए रे ॥ पोचे हाथे वासी
दां वालीए, दीवे ढांकण ढांकीए रे ॥३॥ चाण॥ सीआले पकवान
दीन त्रीस, उनाले दीन वीस रे ॥ घोमासे पंदर दीन मान,
उपर अन्नक जाण रे ॥४॥ चाण॥ चउद थानकीआ जीव उलखी
ए, पत्रवणा सूत्रनी साखे रे ॥ वनीनीतमां बलखा मांहे,
अंतर्मुहुर्त पाखे रे ॥५॥ चाण॥ सररीरनो मेल नाकनो मेल, वमन
पीत सातमे रे ॥ शुक्र सोणित मृत्यु कलेवर, चीनुं कलेवर अ
गीआरमे रे ॥६॥ चाण॥ नगरनो खाल असुची ठामे, स्त्री पुरुष सं
गमे रे ॥ उपजे त्यां मनुष समुर्विम, थानक जाणो चउदमे रे
॥७॥ चा०॥ असंख्याता अंतर्मुहुर्त आवखे, वीजानो नहि पार
रे ॥ बावीस अन्नक वत्रीस अनंतकाय, वरजे नरने नार रे
॥८॥ चाण॥ आप वेदना पर वेदना सरखी, लेखवीए आठ जाम
रे ॥ पद्मवीजय पसायथी पामे, जीत ठामो ठाम रे ॥९॥ चा०॥

॥ अथ श्री बार नावनानी ढालो प्रारंभः ॥

॥ दोहा. ॥

पास जिनेश्वर पय नमी, सहगुरुने आधार ॥ नविय
 णा जनने हित नणी, नणाशुं नावन वार ॥१॥ १प्रथम अ
 नित्य ३अशरणपणुं, एह ३संसार विचार ॥ ४एकलपणुं ए
 अन्यत्व तिम, ६अशुचि उआश्रव संज्ञार ॥२॥ ७संवर एनि
 र्कर नावना, १० लोकसरूप ११ सुबोधि ॥ ६छह नावन
 १२जिनधरम, एणीपरे करे जीव सोधि ॥३॥ रसकुंपी रस
 नावियो, लोह थकी होय हेम ॥ जीव इण नावन शुद्ध हुए,
 परम रूप लहे तेम ॥४॥ नाव विना दानादिको, जाणे अलू
 णो धान ॥ नाव रसांग मढया थकी, त्रूटे करम निदान ॥५॥

॥ ढाल १ ली. ॥

(नावनानी देशी.)

पहेली नावना एणीपरे नावीये रे; अनित्यपणुं सं
 सार ॥ मात्त अणी जेहवो जलविंडुज्जी, इंडधनुष अनुहा
 र ॥ सहज संवेगी सुंदर आतमा रे ॥१॥ ए आंकणी ॥ धर
 जिन धर्मशुं रंग ॥ चंचल चपलानी परे चिंतवे रे, कृत्रिम
 सवि हु संग ॥ स० ॥२॥ इंडजाल सुहणां शुद्ध अशुद्धशुं रे,
 कूडो तोषने रोष ॥ तिम अम नूढया अधिर पदारथे रे, श्यो
 कीजे मन शोष ॥ स० ॥ ३ ॥ ठार त्रेह पामरना नेह ज्युं रे,
 ए जोवन रंग रोल ॥ धन संपद पण दीसे कारमी रे, जेहवा
 जलधि कछोला ॥ स० ॥ ४ ॥ मुंज सरिखे मागी नीखडी रे, राम
 रह्या वनवास ॥ एणो संसारे ए सुख संपदा रे, जिम संध्या
 राग विलास ॥ स० ॥ ५ ॥ सुंदर ए तनु शोन्ना कारमी रे, विण

संतां नहीं वार ॥ देव तणे वचने प्रतिवूजीयो रे, चक्री सन
तकुमार ॥ स० ॥ ६ ॥ सूरज राहु ग्रहणे समजीयो रे, श्री की
र्त्तिधर राय ॥ करकंभू प्रतिवुज्यो देखीने रे, वृषभ जराकु
ल काय ॥ स० ॥ ७ ॥ किहां बगे धूंआ धवल हर रहे रे, जल
परपोटो जोय ॥ आनखुं अथिर तिम मनुष्यनुं रे, गर्व म क
रशो कोय ॥ जे कृष्णमां खेरु होय ॥ स० ॥ ८ ॥ अतुलिव
ल सुर वर जिनवर जिश्या रे, चक्री हरिवल जोडि ॥ न र
ह्यो एणे जुग कोइ थिर थइ रे, सुर नर रूपति कोडि ॥
स० ॥ ९ ॥ इति ॥

॥ दोहा. ॥

पल पल गीजे आनखुं, भंजली जल ज्युं एह ॥ चल
ते साथे संबलो, लेइ शके तो लेह ॥ १ ॥ ले अचित्य गलशुं
ग्रही, समय सींचाणो आवि ॥ शरण नहीं जिनवयण विण,
तेणे हवे अशरण नावि ॥ १ ॥

॥ ढाल २ जी. ॥

(राग सामेरी, राम ज्ञणे हरि उगीये ॥ ए देशी.)

बीजी अशरण जावना, जावो हृदय मजार रे ॥ धर
म विना परजव जतां, पापे न लहीश पार रे ॥ जाइश नर
क डवार रे, तिहा तुज कवण आधार रे ॥ लाल सुरंगारे प्रा
णीआ ॥ १ ॥ ए आंकणी. ॥ मुकने मोह जंजाल रे, मिश्या
मति सवि ढाल रे, माया आल पंपाल रे ॥ ला० ॥ १ ॥ मात
पिता सुत कामिनी, नाइ जयणि सहाय रे ॥ में में करतां
रे अज परे, कर्में ग्रहो जीव जाय रे ॥ तिहां आडो को न

वि थाय रे, दुःख न लीये वेंहेंचाय रे ॥ लाण ॥३॥ नंदनी सो
 वन हुंगरी, आखर नावी को काज रे ॥ चक्री सुजूम ते ज
 लधिमां, हाख्यो षट खंम राज रे ॥ वूढ्यो चरम ऊहाज रे,
 देव गया सवि ज्ञाज रे; लोन्ने गइ तस लाज रे ॥ लाण ॥४॥
 छीपायन दही छारिका, बलवंत गोविंद राम रे ॥ राखी न
 शक्या रे राजवी, मात पिता सुत धाम रे ॥ तिहां राख्यां
 जिन नाम रे, शरण कील नेमिस्वाम रे ॥ व्रत लेइ अनिराम
 रे, पोहोत्या शिवपुर ठाम रे ॥ लाण ॥५॥ नित्यमित्र सम दे
 हडी, सयणां पर्व सहाय रे ॥ जिनवर धर्म नगरशे, जिम
 ते वंदनीक ज्ञाय रे ॥ राखे मंत्रि नपाय रे, संतोष्यो बली
 राय रे; टाळ्या तेहना अपाय रे ॥ लाण ॥ ६ ॥ जनम जरा
 मरणादिक, वयरी लाग्या ठेकेड रे ॥ अरिहंत शरण सुआ
 दरी, नव भ्रमनां दुःख फेड रे ॥ शिवसुंदरी घर तेड रे, ने
 ह नवल रस रेड रे, सींची सुकृत तरु पेड रे ॥ लाण ॥७॥

॥ दोहा ॥

थावचा सुत अरहस्यो, जोर देखी जम घाड ॥ संय
 म शरणुं संग्रह्युं; धण कण कंचण ठांड ॥१॥ इणे शरणे सु
 खीया अया, श्री अनार्थी अणगार ॥ शरण लह्या विण जी
 वडो, इणी परे रुले संसार ॥२॥

॥ ढाल ३ जी. ॥

(राग मारुणी.)

त्रीजी ज्ञावन इणी परे ज्ञावीये रे, एह सरूप संसार ॥

कर्मवशे जीव नाचे नव नव रंगशुं रे, ऐ ऐ विविध प्रकार ॥
 चेतन चेततीए रे ॥१॥ ए आंकणी. ॥ लही मानव अवतार ॥
 जव नाटकथी जो हवे उजगारे, तो ठंमो विषय विकार ॥
 चेण॥१॥ कव ही जू जल जलणा निल तरुमां वशो रे, कव ही
 नरक निगोद ॥ विति चवरेंडिय मांहे केइ दिन वश्यो रे, कव
 हीक देव विनोद ॥ चेण ॥ ३ ॥ कीडी पतंग हरि मातंग पाणुं
 जजे रे, कव ही सर्प शीयाल ॥ ब्राह्मण कृत्रीय वैश्य वणिक
 कहावतो रे, होवे शूद्र चंमाल ॥ चे० ॥ ४ ॥ लख चोराशी च
 उटे रमतो रंगशुं रे, करी करी नव नव वेडा ॥ रूप कुरूप ध
 नी निर्दय सोजागीयो रे, छर्नागी दरवेश ॥ चेण॥५॥ इव्य
 क्षेत्र सूक्ष्मने वादर जेदशुं रे, काल जाव पण तेम ॥ अनंत
 अनंत पुजल परावर्तन कख्या रे, कखो पन्नवणा एम ॥ चेण
 ॥६॥ जाइ वहिन नर नारी तात पाणुं जजे रे, मात पिता होए
 पुत्र ॥ तेहिज नारी वैरीने वली बालही रे, एह संसारह सू
 त्र ॥ चेण ॥ ७ ॥ जवनजानु जिन जांख्या चरित्र सुणी घणां
 रे, समज्या चतुरसुजाणा ॥ कर्म विवर वडा मूकी मोह वि
 टंवनारे, मळ्या मुगति जिन जाण ॥ चेण॥८॥ इति ॥

॥ दोहा. ॥

इम जवजव जे दुःख सह्या, ते जाणे जगनाथ ॥
 जयनंजण जावठ हरण, न मळ्यो अविद्वड साथ ॥ १ ॥
 तेणे कारण जीव एकलो; ठोडी राग गलपास ॥ सवि संसा
 री जीवशुं, घर चित्त जाव उदास ॥२॥

॥ ढाल ४ थी. ॥

(राग गोडी. पूत न कीजे हो साधु विसासडो.)

चोथी ज्ञावना नविषण मन धरो; चेतन तुं एकाकी
रे ॥ आव्यो तिम जाइश परज्जव वली; इहां मूकी सवि वा
कीरे ॥ ममकर ममतारे समता आदरो ॥१॥ ए आंकणी ॥
आणो चित्त विवेको रे ॥ स्वारथीयां सज्जन सहु ए मढ्यां; सु
ख डःख सहेशे एको रे ॥ मण ॥ १ ॥ वित्त वहेचण आवी सहु
ए मढ्यां, विपत्ति समय जाय नासी रे ॥ दव बलतो देखी
दश दिशे पुले, जेम पंखी तरुवासी रे ॥ म० ॥ ३ ॥ पट खंम
नवनिधि चौद रयण धणी; चोशठ सहस्स सु नारी रे ॥ ठेह
डे ठोडी चढया ते एकला; हास्यो जेम जूआरी रे ॥ म० ॥ ४ ॥
त्रिज्जुवन कंटक विरुद धरावता, करता गर्व गुमानो रे ॥ त्रा
गा विण नागा ते सहु चढया; रावण सरिखा राजानो रे ॥
म० ॥ ५ ॥ माल रहे घरस्त्री विसामता; प्रेतवना लगे लो
को रे ॥ चय लगे कायारे आखर एकलो; प्राणी चले पर
लोको रे ॥ मण ॥ ६ ॥ नित्य कलहो बहु मेले देखीयो, विहुं प
ण खटपट आय रे ॥ वलियानी परे विहरीश एकलो, इम वू
ऊयो नमिराय रे ॥ मण ॥ ७ ॥ इति ॥

॥ दोहा. ॥

जवसायर बहु डःख जल; जन्म मरण तरंग ॥ म
मता तंतु तिणे ग्रह्यो; चेतन चतुर मातंग ॥१॥ चाहे जो ठो
डण ज्ञणी; तो ज्ञज ज्ञगवंत महंत ॥ दूर करे पर बंधने; जि
म जलथी जलकंत ॥२॥

॥ ढाल ५ मी. ॥

(कपूर हुवे अति ऊजलो रे ए देशी.)

पांचमी ज्ञावन नावीए रे, जिउ अन्यत्व विचार ॥
 आप सवारथी ए सहुरे; मलिउ तुज परिवार ॥ संवेगी सुं
 दर, वुऊ मा मूऊ गमार ॥ १ ॥ ए आंकणी. ॥ त्हारुं को न
 हीं इण संसार, तुं केहनो नही निरधार ॥सं०॥३॥ पंथ सिरे
 पंथी मळ्यारे; कीजे किणहीशुं प्रेम ॥ रात्रि वसे प्रह ऊठच
 वे रे, नेह निवाहे केम ॥स०॥३॥ जिम मेलो तीरथ मले रे;
 जन वणाजनी चाह ॥ केत्रोटो के फायदो रे, लेइ लेइ निज
 घर जाह ॥सं०॥४॥ जिहां कारज जेहनां सरे रे, तिहां ते दा
 खे नेह ॥ सूरिकंतानी परे रे, ठटक देखाडे ठेह ॥स० ॥५॥
 चूलणी अंगज मारवारे, कुड करी जतु गेह ॥ जरत वाहु बल
 ऊजीया रे; जुउ जुउ निजना नेह ॥ सं० ॥६॥ श्रेणिक पुत्रे
 वांधीउ रे, लीधुं वहेची राज्य ॥ डःख दीधुं बहु तातने रे;
 देखो सुतनां काज ॥ स० ॥७॥ ए ज्ञावनाये शिवपुर लहुं रे,
 श्री मरुदेवी माय ॥ वीर शिष्य केवल लहुं रे, श्री गौतम
 गण राय ॥सं०॥८॥ इति. ॥

॥ दोहा ॥

मोह वसु मन मंत्रिबी; इंडिय मळ्या कलाल ॥ प्रमाद
 मदिरा पायके; बाध्यो जीव नूपाल ॥१॥ कर्म जंजीर जडी
 करी; सुकृत माल सवि लीध ॥ अशुन विरस डरगंध मय,
 तन गोत हरे दीध ॥२॥

॥ ढाल ६ ठी. ॥

(राग सिधु सामेरी.)

ठठी जावन मन धरो जीव; अशुचि जरी ए काया रे ॥
 शी माया रे; मांडे काचा पिंमशुं ए ॥१॥ नगर खाल परे नि
 त वहे; कफ मल मूत्र जंकारो रे; तिम छारो रे ॥ नर नव द्वाद
 श नारिना ए ॥२॥ देखी डुरगंध दूरथी; तुं मुह मचकोडे मा
 णे रे ॥ नवि जाणे रे; तिण पुज्ज निज तनु जखुं ए ॥ ३ ॥
 मांस रुधिर मैदा रसे; अस्थि मज्जा नर वीजे रे ॥ शुं रीजे रे;
 रूप देखी देखी आपणुं ए ॥ ४ ॥ कृमि वालादिक कोथली;
 मोहरायनी चेटी रे ॥ एपेटी रे; चर्म जडी घणा रोगनी ए
 ॥५॥ गर्जवास नव मासमां; कृमि परे मलमां वसियो रे; तुं
 रसीयो रे ॥ ऊंधे माथे इम रह्यो ए ॥६॥ कनक कुमरी नोजन
 जरी; तिहां देखी डुरगंध बुज्या रे ॥ ते जूज्या रे; मद्धि
 मित्र निज कर्मशुं ए ॥७॥ इति ॥

॥ दोहा. ॥

तन विघ्नर इंडी मठा, विषय कलोल जंवाल ॥ पाप
 कलुष पाणी जखुं, आश्रव वहे घडनाल ॥ १ ॥ निर्मल पख
 सहेजे सुगति, नाण विनाण रसाल ॥ शुं बगनी परे पंकज
 ल, चूंथे चतुर मराल ॥ २ ॥

॥ ढाल ७ मी. ॥

(राग धोरणी.)

आश्रव जावना सातमी रे, समजो सुगुरु समीप ॥
 क्रोधादिक कांडू करो रे; पामी श्री जिन दीपो रे ॥ सुण सु
 ण प्राणिया; परिहर आश्रव पंचो रे ॥ दशमे अंगे कह्या;
 जेहना डुष्ट प्रपंचो रे ॥ सुण ॥ १ ॥ होंशे जे हिंसा करे रे; ते ल

हेश कटुक विपाक ॥ परिहोशो गोत्रासनी रे; जो जो अंग वि
पाको रे ॥सुण॥३॥ मिष्ट्या वयणे वसु नड्यो रे; मंनिक पर
घन लेइ ॥ इणं अत्रहो रोलव्या रे; इंजादिक सुर केइ रे ॥सुण
॥३॥ महाआरंज परिग्रहे रे, ब्रह्मदत्त नरय पदुत्त ॥ सेव्यां
शत्रु पणां ज्ञजे रे; पांचे छरगति वूतो रे ॥ सुण॥४॥ ठिड् स
हित नावा जले रे; वूडे नीर ज्ञराय ॥ तिम हिंसादिक आ
श्रवे रे; पापे पिंरु ज्ञरायो रे ॥ सुण॥ ५॥ अविरति लगे एकै
डियारे, पापस्थान अठार ॥ जागे पांचे ही क्रिया रे, पंच
म अंग विचारो रे ॥सूण॥६॥ कटुक क्रिया थानक फलां रे;
वोढ्या वीजे अंग ॥ कहेतां हीयडुं कमकमे रे, विरुज तास
प्रसंगो रे ॥सुण॥७॥ १मृग श्पतंग ३अली धमाठलो रे, एक
री एक विषय प्रपंच ॥ छःखीयाते किम सुख जहे रे, जस
परवश एह पंचो रे ॥ सु० ॥७॥ हास्य निंद विकथा वशे रे,
नरक निगोदे रे जात ॥ पूरवधर श्रुत हारीने रे, अचरांनी
शी वातो रे ॥सुण॥८॥इति॥

॥ दोहा. ॥

शुज्ज मानस मानस करी, ध्यान अमृत रस रेल ॥नव
दल श्री नवकार पय, करी कमलासन केलि ॥१॥ पातक पंक
पखाळीने, करी संवरनी पाल ॥ परम हंस पदवी जजो, ठो
डी सकल जंजाल ॥३॥

॥ ढाल ७ मी. ॥

(श्री गुरु पदपंकज नमी जी. ए देशी.)

आठमी संवर ज्ञावना जी, धरी चित्तशुं एक तार ॥

समिति गुणि सूधी धरो जी, आपो आप विचार ॥ सलृणा;
 शांति सुधारस चाख ॥ ए आंकणी. ॥ विरस विषय फल फू
 लडे जी, अटतो मन अलि राख ॥ सणा १ ॥ ज्ञान अज्ञाने सु
 ख दुःखे जी, जीवित मरण समान ॥ अत्रु मित्र सम जाव
 तो जी, मान अने अपमान ॥ सणा २ ॥ कहीए परिग्रह वांड
 शुं जी, लेशुं संयम नार ॥ श्रावक चित्ते हुं कदा जी, करीश
 संधारो सार ॥ सणा ३ ॥ साधु आमंसा इम करे जी, मृत्र न
 एीश गुरु पास ॥ एकलमद्व प्रतिमा र्द्री जी, करीश मंजे
 पण खास ॥ सणा ४ ॥ सर्व जीव द्वित चित्तं जी, वैर म कर
 जग मित्त ॥ सत्य वचन मुख जांग्रीये जी, परिहर परनुं वि
 त्त ॥ सणा ५ ॥ काम कटक नेदण नणी जेव वर तुं शीलस
 नाह ॥ नवविध परिग्रह सूकतां जी, लहीये सुसक अथाह
 ॥ सणा ६ ॥ देव मणुअ उपसर्गशुं जी, निश्चल होय सधी
 र ॥ वागीश परीसह जीपीये जी; जिम जीत्या श्री वीर ॥
 सणा ७ ॥ इति. ॥

॥ दोहा. ॥

दृढप्रहर दृढ ध्यान धरी, गुण निधि गजसुकुमाल ॥
 मेतारज मदन ब्रमो, सुकोशल सुकुमाल ॥ १ ॥ इम अनेक
 मुनिवर तस्या, उपशम संवर जाव ॥ कठिन कर्म सवि नि
 र्जस्यां, तेणे निर्जर प्रस्ताव ॥ २ ॥

॥ ढाल ए मी. ॥

(राग गोडी, मन ब्रमरा रे ॥ ए देशी.)

नवमी निर्जर जावना, चित्त चेतो रे ॥ आदरी व्रत प

चक्राण ॥ चतुर चित्त चेतो रे ॥ पाप आलोचो गुरु कने,
 चिण॥ धरिये विनय सुजाण ॥ चण॥१॥ वैयावच्च बहुविध क
 रो ॥ चिण॥ दुर्वल बाल गिलान ॥ चण॥ आचारज वाचक त
 णो ॥ चिण॥ शिष्य साधर्मिक जाण ॥ चण॥१॥ तपसी कुल
 गण संघनो ॥ चिण॥ धविर प्रवर्तक वृद्ध ॥ च०॥ चैत्य नक्ति
 बहु निर्झरा ॥ चिण॥ दशमे अंग प्रसिद्ध ॥ चण॥३॥ उन्नय टं
 क आवश्यक करो ॥ चिण॥ सुंदर बलि सजाय ॥ चण॥ पोसह
 सामायिक करो ॥ चिण॥ नित्य प्रत्ये निय मन जाय ॥ च०
 ॥४॥ कर्मसूडन कनकावली ॥ चिण॥ सिद्धनिक्रीडित दोय
 ॥ चण॥ श्री गुणरयण संवत्सरु ॥ चिण॥ साधु पडिम दश दो
 य ॥ चण॥५॥ श्रुत आराधन साचवो ॥ चिण॥ योगवहन उप
 धान ॥ चण॥ शुक्लध्यान सूधुं धरो ॥ चिण॥ श्री आंवलव
 र्द्धमान ॥ चण॥६॥ चौढ सहस्त अणगारमां ॥ चिण॥ धन ध
 न्नो अणगार ॥ चण॥ स्वयंमुख वीर प्रशंसीयो ॥ चिण॥ स्वंध
 क मेघकुमार ॥ चण॥७॥ इति ॥

॥ दोहा. ॥

मन दारु तन नाति करि, ध्याननल सलगाव ॥ कर्म
 कटक नेदन नणी; गोला ज्ञान चलाव ॥ १ ॥ मोहराय मा
 री करी; जंचो चढी अवलोय ॥ त्रिचुवन मंदिर मांमणी;
 जिम परमानंद होय ॥२॥

॥ ढाल १० मी. ॥

(राग गोडी, जंबूछीप मजार ॥ ए देशी.)

दशमी लोक स्वरूपरे; जावन जावीये ॥ निसुणि गुरु

उपदेशार्थी ए ॥१॥ ऊर्ध्व पुरुष आकार रे, पग पहोला करी ॥
 कर दोय कटी राखीये ए ॥ २ ॥ एये आकारे लोक रे; पुञ्ज
 पूरीनु; जिम काजलनी कूपली ए ॥३॥ धर्म अधर्म आकाश
 रे; देश प्रदेश ए; जीव अनंते पूरीनु ए ॥ ४ ॥ सातराज दे
 शूण रे; ऊर्ध्व तिरिय मली; अधोलोक सात साधिकुं ए
 ॥५॥ चौदराज त्रसनाडी रे; त्रस जीवालय; एक रज्जु दी
 र्घ विस्तरू ए ॥ ६ ॥ ऊर्ध्व सुरालय सार रे; निरय चुवन नी
 चे; नात्री नर तिरि दो सुरा ए ॥७॥ द्वीप समुद्र असंख्य रे;
 प्रजु मुख सांजली; राय रूपि शिव समजीनु ए ॥८॥ लांबी
 पहोली पणयाल रे; लखजोयण लही; सिद्धशिला शिर ऊ
 जली ए ॥ ९ ॥ ऊंचो धनुसय तीन रे; तेत्रीश साधिके; सि
 ष्ठ योजनने ठेहडे ए ॥१०॥ अजर अमर निकलंक रे; नाण
 दंसणमय; ते जोवा मन गहगहे ए ॥११॥ इति.

॥ दोहा. ॥

वार अनंती फरसीनु, ठाली वाटक न्याय ॥ नाण वि
 ना नवि सांजरे; लोक त्रमण चडवाय ॥ १ ॥ रत्नत्रय त्रिहुं
 चुवनमैं; छल्लह जाणी दयाल ॥ बोधिरयण काजे चतुर;
 आगम खाण संजाल ॥२॥

॥ ढाल ११ मी. ॥

(राग खंजाती.)

दश दृष्टांते दोहिलो रे; लाध्यो मणुअ जमारो रे ॥ ३
 छहो उंवर फूल ज्युं रे, आरज घर अवतारो रे ॥ मोरा जीवन
 रे ॥ बोधिजावन इग्यारमी रे; ज्ञावो हृदय मजारो रे ॥ मो०

॥१॥ ए आंकणी. ॥ उत्तम कुल तिहां दोहिलो रे, सहगुरु धर्म संयोगो रे ॥ पांचे इंडीय परवडा रे; उल्लहो देह निरोगो रे ॥ मो० ॥१॥ सांजलवुं सिखांतनुं रे; दोहिलुं तस चित्त धरवुं रे ॥ सूधी सदहणा धरी; उक्कर अंगे करवुं रे ॥ मो० ॥३॥ सामग्री सघली लही रे; मूढ मुधा म म हारो रे ॥ चिंतामणि देवी दीयो रे; हास्यो जेम गमारो रे ॥ मो० ॥४॥ लोह कीलकने कारणे रे; कुण यान जलधिमां फोडे रे ॥ गुण कारण कोण नवलखो रे, हार हीयानो त्रोडे रे ॥ मो० ॥५॥ बोधिरयण नवेखीने; कोण विपयार्थे दोडे रे ॥ कांकर मणि समोवड करे रे; गज वेचे खर होडे रे ॥ मो० ॥६॥ गीत सुणी नटणी कने रे; कुच्छ कचित्त विचास्यो रे ॥ कुमरादिक पण समजीया रे; बोधिरयण संज्ञास्यो रे ॥ मो० ॥७॥ इति. ॥

॥ दोहा. ॥

परिहर हरिहर देव सवि, सेव सदा अरिहंत ॥ दोष र हित गुरु गणधरा, सुविहित साधु महंत ॥१॥ कुमति कदा ग्रह मूकतुं, श्रुत चारित्र विचार ॥ नवजल तारण पोत सम, ते धर्म हियामां धार ॥२॥

॥ ढाल १९ मी. ॥

(चेनत ज्ञान अजुआलिये, ए देशी.)

घन घन धर्म जग हितकरु, जांखियो जलो जिनदेव रे ॥ इह परजव सुखदायको; जीवडा जनम लगे सेव रे ॥ १ ॥ जाचना सरस सुरवेळडी; रोप तुं हृदय आराम रे ॥ सुकृत तरु लहिये वटु पसरती, सफल फलशे अनिराम रे ॥

ज्ञाण ॥ १ ॥ खेत्र शुद्धि करीये करुणारसे; काठि मिथ्यादिक
 साल रे ॥ गुपति त्रिहुं गोपी रूडी परे; नीक तुं सुमतिनी वा
 ल रे ॥ ज्ञाण ॥ ३ ॥ सींचजे सुगुरु वचनामृते; कुमति कंधेर त
 जी संग रे ॥ क्रोध मानादिक सूकरा; वानरो वार अनंग रे ॥
 ज्ञाण ॥ ४ ॥ सेवतां एहने केवली; पन्नर सय तीन अणगार
 रे ॥ गौतम शिष्य शिवपुर गया; ज्ञावतां देव गुरु सार रे
 ॥ ज्ञाण ॥ ५ ॥ शुक परिव्राजक सिधलो; अर्जुनमाती शिव
 वास रे ॥ राय परदेशीय पापीउ; कापीउ तास डःख पा
 स रे ॥ ज्ञाण ॥ ६ ॥ दुषम समय दुप्पसह लगे, अविचल शा
 सन एह रे ॥ ज्ञावशुं नवियण जे नजे, तेह शुभ मति गुण
 गेह रे ॥ ज्ञाण ॥ ७ ॥ इति ॥

॥ दोहा ॥

तपगह्व पति विजयदेव गुरु, विजयसिंह मुनिराय ॥
 शुद्ध धर्म दायक सदा, प्रणमो एहना पाय ॥ १ ॥

॥ ढाल १३ मी. ॥

(राग धन्याश्री.)

तुमे ज्ञावो रे, नवि इणी परे ज्ञावना भावो ॥ तन म
 न वयण धर्म लय लावो, जिम सुख संपद पावो रे ॥ ज्ञण
 ॥ १ ॥ ललनां लोचन मन न मोलाउ, धन कारण कांइ धावो
 ॥ प्रभुशुं तारो तार मिलावो, जो होय शिवपुर जावो रे ॥
 फरी गर्जवास न आवो रे ॥ ज्ञण ॥ २ ॥ जंबुनी परे जीव जगा
 वो, विषय थकी विरमावो ॥ ए हितशिख अमारी मानी,
 जग जस पम्ह वजावो रे ॥ ज्ञण ॥ ३ ॥ श्री जशसोम विबुध

वैरागी; जग जस चिहुं खंम चावो ॥ तास शिष्य कहे जाव
न जणतां, घर घर होय वधावो रे ॥ जण॥ ४ ॥

॥ दोहा. ॥

नोजन नज गुण वरस शुचि, सीत तेरश कुजवार ॥
जगति हेतु जावन जणी; जेसखमेर मजार ॥ जण॥ ५ ॥

॥ इति श्री बार जावनानी ढालो समाप्तम्. ॥

अथ श्री जसोविजयजीकृत आठदृष्टिनी सञ्ज्ञायो.

अथ श्री प्रथम मित्रादृष्टिनी सञ्ज्ञाय.

(चतुर सनेहि मोहना. ए देशी)

शिवसुख कारण उपदिशि, योग तणी अड दिठी रे ॥
ते गुण शुणी जिन वीरना, करस्युं धरमनी पुठी रे ॥ वीर जिने
सर देशना ॥१॥ सघन अघन दिन रयणिमां, वाल विकल
ने अनेरा रे ॥ अरथ जोये जिम जूजूआ, तिम उंध नजर
ना फेरा रे ॥ वीण॥ १॥ दर्शन जे अयां जूजूआं, ते उंध नजर
ने फेरे रे ॥ जेद थिरादिक दृष्टिमा, समकितदृष्टिने हेरे रे
॥ वीण॥ ३ ॥ दर्शन सकलना नयग्रहे, आप रहे निज जावे
रे ॥ हित करी जनने संजीवनी, चारो तेह चरावे रे ॥ वीण
॥ ४ ॥ दृष्टी थिरादिक चारमां, मुगति प्रयाण न जाजे रे ॥
रयणि सयन जेम श्रम हरे, सुर नर सुख तेम ठाले रे ॥ वीण
॥ ५ ॥ एह प्रसंगथी में कह्युं, प्रथम दृष्टी हवे कहिये रे ॥
जिहां मित्रा तिहा बोध जे, ते तृण अगनि सो लहिये रे ॥ वीण

॥ ६ ॥ व्रत पण जिम इहां संपजे, खेद नही शुभ्र काजे रे ॥
 द्वेष नही वली अवरसुं, एह गुण अंग विराजे रे ॥ वीणा॥७॥
 योगनां बीज इहां ग्रहे, जिनवर शुद्ध प्रणामो रे ॥ ज्ञावाचा
 रज सेवना, नव उद्देग सुगामो रे ॥ वी०॥८॥ इव्य अग्निग्र
 ह पालवा, नषध प्रमुखने दाने रे ॥ आदर आगम आशरी,
 लिखनादिक बहुमाने रे ॥ वीणा॥ ए ॥ लेखन पुजन आपवुं,
 श्रुत वाचना नदग्राहो रे ॥ ज्ञाव विस्तार सजायथी, चिंतन
 ज्ञावने चाहो रे ॥ वीणा॥ १० ॥ बीज कथा ज्ञली सांजली, रो
 मांचित हुये देह रे ॥ एह अवंचक योगथी, लहिये धरम सने
 हरे ॥ वीणा॥ ११ ॥ सदगुरु योगे वंदन क्रिया, तेहथी फल होय
 जेहो रे ॥ योग क्रिया फल जेदथी; त्रिविध अवंचक एहो रे
 ॥ वीणा॥ १२ ॥ चाहे चकोर ते चंदने; मधुकर मालती नोगी रे
 ॥ तेम ज्ञवि सहज गुणे होये; उत्तम निमित्त संयोगी रे ॥
 वी० ॥ १३ ॥ एह अवंचक योग ते, प्रगटे चरमावर्त्ते रे ॥ सा
 धुने सिद्धदशा समो; बीजनुं चित्त प्रवर्त्ते रे ॥ वीणा॥ १४ ॥ क
 रण अपूर्वना निकटथी, जे पहेलुं गुणठाणुं रे ॥ मुख्यपणो
 ते इहां होये; सुजश विलासनुं टाणुं रे ॥ वीणा॥ १५ ॥ इति ॥

अथ श्री बीजी तारादृष्टिनी सज्ञाय;

(मन मोहन मेरे. ए देशी.)

दर्शन तारा दृष्टिमां; मन मोहन मेरे ॥ गोमय अग्नि
 समान ॥ म० ॥ शौच संतोषने तप ज्ञलो ॥ म० ॥ सजाय ई
 श्वर ध्यान ॥ म० ॥ १ ॥ नियम पंच इहां संपजे ॥ म० ॥ नही
 किरिया उद्देग ॥ म० ॥ जिज्ञासा गुण तत्वनी ॥ म० ॥ पण न

ही निज हठ टेग ॥ मण॥ १ ॥ ए दृष्टी होय वरततां ॥ म० ॥
 योग कथा बहु प्रेम ॥ म० ॥ अनूचित तेह न आचरे ॥ मण॥
 वाढ्यो वले जेम हेम ॥ मण॥ ३ ॥ विनय अधिक गुणीनो करे
 ॥ मण॥ देखे निज गुण हाण ॥ मण॥ त्रास धरे नव नय थकी
 ॥ मण॥ नव माने डःख खाण ॥ मण॥ ४ ॥ शास्त्र घणां मति
 थोडली ॥ म० ॥ शिष्ट कहे ते प्रमाण ॥ मण॥ सुजश लहे ए
 नावथी ॥ मण॥ न करे जूठ रुफाण ॥ मण॥ ६ ॥ इति ॥

अथ श्री त्रीजी वलादृष्टिनी सझाय;

(प्रथम गोवाला तणे नवे जी. ए देशी.)

त्रीजी दृष्टी वला कही जी, काष्ट भगनी सम बोध ॥
 क्लेप नही आसन सधे जी, श्रवण समीहा सोधरे ॥ जिन
 जी, धन धन तुज उपदेश ॥ १ ॥ तरूण सुखी स्त्री परिवस्थो
 जी; जेम चाहे सुर गीत ॥ सांजलवा तेम तत्वने जी; ए दृ
 ष्टी सुविनितरे ॥ जि० ॥ १ ॥ सरिए बोध प्रवाहनी जी, ए
 विण श्रुत थलकूप ॥ श्रवण समीहा ते किसी जी; सचित्त
 सुणे जेम नूपरे ॥ जि० ॥ ३ ॥ मन रीजे तन उल्लसे जी; री
 जे बुजे एक तान ॥ ते इच्छाविणु गुण कथा जी; वहिरा आ
 गल गानरे ॥ जि० ॥ ४ ॥ विघन इहां प्राये नही जी, धर्म हेतु
 मां कोय ॥ अनाचार परिहारथी जी; सुजश महोदय हो
 यरे ॥ जि० ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री चोथी दीप्तादृष्टिनी सझाय;

(जांजरीयानी देशी.)

योग दृष्टी चोथी कही जी; दीप्ता तिहां न उठान ॥ प्रा
 णायाम ते ज्ञावथी जी; दीप प्रज्ञा सम ज्ञान ॥ मन मोहन
 जिन जी, मीठी ताहरी वाण ॥ १ ॥ बाह्य ज्ञाव रेचक इहां
 जी; पूरक अंतर ज्ञाव ॥ कुंज कथिरता गुणे करी जी; प्रा
 णायम स्वज्ञाव ॥ म० ॥ १ ॥ धर्म अरथि इहां प्राणने जी; वां
 डे पण नही धर्म ॥ प्राण अरथे संकट पमे जी; जून ए दृष्टी
 नो मर्म ॥ म० ॥ ३ ॥ तत्व श्रवण मधुरोदके जी; इहां होए बी
 ज प्ररोह ॥ खार उदक सम ज्ञाव त्यजे जी; गुरु जगति अ
 शेह ॥ म० ॥ ४ ॥ सुकृम बोध तो पण इहां जी; समकित वि
 णा नवि होय ॥ वेद्य संवेद्य पदे कछो जी; ते न अवेद्ये जोय
 ॥ म० ॥ ५ ॥ वेद्य बंध शिवहेत ठे जी; संवेदन तस नाण ॥ न
 य निक्षेपे अति ज्ञानुं जी; वेद्य संवेद्य प्रमाण ॥ म० ॥ ६ ॥ ते प
 द ग्रंथि विनेदथी जी; ठेहली पाप प्रवृत्ति ॥ तसलोह पद धृ
 ति समी जी; तिहां होय अंत निवृत्ति ॥ म० ॥ ७ ॥ एह थकी
 विपरित ठे जी; पद ते अवेद्य संवेद्य ॥ ज्ञाव अग्निनंदी जीव
 ने जी; ते होय वज्र अज्ञेद्य ॥ म० ॥ ८ ॥ लोनी कृपण दयाम
 णो जी; मायी मञ्जर ठाण ॥ ज्ञाव अग्निनंदी ज्ञाव जय ज्ञस्यो
 जी; अफल आरंज अयाण ॥ म० ॥ ९ ॥ एहवा अवगुणवंत
 नुं जी; पद ठे अविद्य कठोर ॥ साधु संग आगम तणां जी;
 ते जीत्यो धुर घोर ॥ म० ॥ १० ॥ ते जीते सहजे टले जी; वि
 षम कुतर्क प्रकार ॥ दूरे निकट हाथी हणे जी, जेम ए बठ
 र विचार ॥ म० ॥ ११ ॥ हुं पाम्यो संशय नहि जी, मूरख करे
 ए विचार ॥ आलसुआ गुरु शिष्यनो जी; ते तो वचन प्रका
 र ॥ म० ॥ १२ ॥ धीरजे ते पति आवुं जी; आप मते अनुमा

न ॥ आगमने अनुमानथी जी; साचुं लहे सुज्ञान ॥ म०
 ॥ १३ ॥ नही सर्वज्ञ जूजूआ जी; तेहना जे वली दास ॥ न
 गति देवनी पण कही जी, चित्र अचित्र प्रकाश ॥ म० ॥ १४ ॥
 देव संसारी अनेक ठे जी; तेहनी नक्ति विचित्र ॥ एक राग
 पर छेपथी जी; एक मुक्तिनी अचित्र ॥ म० ॥ १५ ॥ इंदियार्थगत
 बुद्धि ठे जी, ज्ञान ठे आगम हेत ॥ असंमोह शुभ कृति गुणे
 जी; तेणे फल जेद संकेत ॥ म० ॥ १६ ॥ आदर किरिया रति
 घणी जी, विघन टले मिळे लब्धि ॥ जिज्ञासा बुद्धि सेवना
 जी; शुभ कृति चिन्ह प्रत्यब्धि ॥ म० ॥ १७ ॥ बुद्धि क्रिया नव
 फल दिये जी; ज्ञान क्रिया शिव अंग ॥ असंमोह किरिया
 दिये जी, शिघ्र मुगति फल चंग ॥ म० ॥ १८ ॥ पुद्गल रचना
 कारमी जी; तिहां जश चित न लीन ॥ एक मार्ग ते शिव त
 णो जी; जेद लहे जग दिन ॥ म० ॥ १९ ॥ शिष्य नणी जिन दे
 शना जी; कहे जन परिणति जिन ॥ कहे मुनिना नय देश
 ना जी; परमारथथी अनिन्न ॥ म० ॥ २० ॥ शब्द जेद जगडो
 किये जी; परमारथथी जो एक ॥ कहे गंगा कहे सुर नदि
 जी; वस्तु फिरे नहि ठेक ॥ म० ॥ २१ ॥ धर्म कृमादिक पण
 मिटे जी; प्रगटे धर्म संन्यास ॥ तो जगडा जांटा तणो जी;
 मुनिने कवण अन्यास ॥ म० ॥ २२ ॥ अनिनिवेश सघलो
 त्यजी जी; चार लही जेणे दृष्टि ॥ ते लेशे हवे पंचमी जी;
 सुजश अमृत घन वृष्टि ॥ म० ॥ २३ ॥ इति. ॥

अथ श्री पांचमी थिरादृष्टिनी सज्ञाय.

(घन घन संप्रति साचो राजा. ए देशी.)

दृष्टि धिरामांहे दर्शन नित्ये; रतनप्रजा सम जाणो रे॥
 अंति नहि वली बोध ते सुद्धम; प्रत्याहार वखाणो रे ॥१॥
 ए गुण वीर तणो न विसारुं; संचारुं दिन रात रे ॥ पशु टा
 ली सुर रूप करे जे; समकितने अवदात रे ॥ए०॥ १ ॥ बाल
 धुलि घर लीला सरिखी, नव चेष्टा इहां नासे रे ॥ रुद्धि सि
 द्धि सवि घटमां पेसे, अष्ट महासिद्धि पासे रे ॥ए०॥३॥ वि
 षय विकारे इंडिय न जोडे, ते इहां प्रत्याहारो रे ॥ केवल
 ज्योति ते तत्व प्रकाशे, शेष उपाय असारो रे ॥ ए०॥ ४ ॥
 शीतल चंदनश्री पण उपनो, अगनि दहे जेम वनने रे ॥
 धर्म जनित पण जोग इहां तेम; लागे अनिष्ट ते मनने रे ॥
 ए०॥५॥ अंशे होय इहां अविनाशी, पुद्गल जाल तमासी
 रे ॥ चिदानंद घन सुजश विलासी, केम होये जगनो आ
 सी रे ॥ ए०॥६॥ इति॥

अथ श्री ठठी कांतादृष्टिनी सक्षाय.

(नोलीडा हंसारे विषय न राचीये. ए देशी.)

अचपल रोग रहित निठुर नहि, अल्प होय दोय निति
 ॥ गंध ते सारो रे कांति प्रसन्नता, सुस्वर प्रथम प्रवृत्ति ॥१॥
 धन धन शासन श्री जिनवर तणुं ॥ ए आंकणी. ॥ धीर प्र
 ज्ञावी रे आगळे योगथी, मित्रादिक युक्त चित्त ॥ ज्ञान इष्टनो
 रे छंद अधृष्यता; जन प्रीयता होय नित्य ॥ध० ॥१॥ नाश
 दोषनो रे तृपति परम लहे, समता उचित संयोग ॥ नाश
 वयरनो रे बुद्धि शतंजरा, ए निष्पन्नह योग ॥ध० ॥ ३ ॥ चि
 न्ह योगनारे जे पर ग्रंथमां, योगाचारय दिठ ॥ पंचम दृष्टी

धकी ते जोमिये, एहवा तेह गरिठ ॥ ध० ॥ ४ ॥ ठठि दिठि रे
हवे कांता कहुं; तिहां ताराज प्रकाश ॥ तत्वमिमांसा रे दृ
ठ होये धारणा; नहि अन्य श्रुत वास ॥ ध० ॥ ५ ॥ मन महि
लानुं रे वहाला उपरे, बीजा काम करंत ॥ तेम श्रुतधर्मे
रे एहमां मन धरे, ज्ञानाक्षेपकवंत ॥ ध० ॥ ६ ॥ एहवे ज्ञाने
रे विघन निवारणा, जोग नहि जव हेत ॥ नवि गुण दोष न
विषय स्वरूपथी, मन गुण अवगुण खेत ॥ ध० ॥ ७ ॥ माया
पाणी रे जाणी तेहने, लंघी जाय अमोल ॥ साचुं जाणी रे
ते विहतो रहे, न चले मामामोल ॥ ध० ॥ ८ ॥ जोग तत्वने रे
एम जय नवि टले, जूवा जाणे रे जोग ॥ ते ए दृष्टी रे जव
सायर तरे, लहे वली सुजश संयोग ॥ ध० ॥ ९ ॥ इति ॥

अथ श्री सातमी प्रजादृष्टिनी सञ्ज्ञाय.

(ए ठींडि किहां राखी. ए देशी)

अर्कप्रज्ञा सम बोध प्रज्ञामां, ध्यान प्रीयाए दिठी ॥ त
त्व तणी प्रतिपत्ते इहां वली, रोग नहि सुख पुठी रे; जवि
का, वीरवचन चित धरिये ॥ १ ॥ ए आंकणी ॥ सधलुं परव
शते डुःख लक्षण, निजवश ते सुख लहीये ॥ ए दृष्टे आत
मगुण प्रगटे, कहो सुख ते कुण कहिये रे ॥ न० ॥ १ ॥ नागर
सुख पामर नवि जाणे, वल्लज सुख न कुमारी ॥ अनुजव
विण तेम ध्यानतणुं सुख, कुण जाणे नर नारी रे ॥ न०
॥ ३ ॥ एह दृष्टीमां निर्मल बोधे, ध्यान सदा होये साचुं ॥
दूपण रहित निरंतर ज्योति, रतन ते दीपे जाचुं रे ॥ न०
॥ ४ ॥ विषय जोग कय शांत वाहिता, शिवमारग ध्रुव नाम

॥ कहे असंग क्रिया इहां योगी, विमल सुजश परिणाम रे
॥ जण ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री आठमी परादृष्टिनी सञ्ज्ञाय.

(तुज साथे नहि बोलुं मारा वाला, तें मुजने विसारी जी)

॥ ए देशी. ॥

दृष्टी आठमी सार समाधि; नाम परा तस जाणुं जी ॥
आप स्वप्नावे प्रवृत्ति पूरण, शशि सम बोध वखाणुं जी ॥
निरतिचार पद एहमां योगी, कहिये नहि अतिचारी जी ॥
आरोहे आरूढे गिरिने, तेम एहनी गति न्यारी जी ॥१॥ चं
दन गंध समान कृमा इहां, वासकने नग वेषे जी ॥ आसं
गे वर्जित वली एहमां, किरिया निज गुण लेखे जी ॥ शिक्षा
थी जेम रतन नियोजन; दृष्टी जिन्न तेम एहो जी ॥ तास
नियोगे करण अपूरव, लहे मुनि केवल गेहो जी ॥२॥ ढी
ए दोष सर्वज्ञ महामुनि, सर्व लब्धि फल जोगी जी ॥ पर
उपगार करी शिव सुख ते, पामे योग अयोगी जी ॥ सर्व श
त्रु क्षय सर्व व्याधि क्षय, पूरण सर्व समीहा जी ॥ सर्व अर
थ योगे सुख तेहथी, अनंतगुण निरीहा जी ॥ ३ ॥ ए अड
दिठी कही संक्षेपे, योगशास्त्र संकेते जी ॥ कुल योगीने प्र
वृत्त चक्र जे, तेह तणे हित हेते जी ॥ योगी कुले जाया तस
धर्म, अनुगत ते कुल योगे जी ॥ अद्वेषी गुरु देव द्विज प्रि
य; दयावंत उपयोगे जी ॥४॥ शुश्रुषादिक अमृगुण संपूरण,
प्रवृत्त चक्र ते कहिये जी ॥ यमक्षय लाज्जी परदूग अर्थी, आ
द्य अवंचक लहिये जी ॥ चार अहिंसादिक यम इहा, प्रवृ

त्ति थिर सिद्धि नामे जी ॥ शुद्धिरूचे पाळे अतिचारह, टाले
 फल परिणामे जी ॥ ५ ॥ कुल योगीने प्रवृत्त चक्रने, श्रवण
 शुद्धि पक्षपात जी ॥ योगदृष्टी ग्रंथे हित होवे, तेणे कहुं ए
 वात जी ॥ शुद्ध जावने सुनि किरिया, वेहुमां अंतर केतो जी
 ॥ जलहलतो सूरजने खजूत, तास तेजमां तेतो जी ॥ ६ ॥
 गुह्यजाव ए तेहने कहिये, जेहसुं अंतर जाजे जी ॥ जेह
 सुं चित्त पटंतर होवे, तेहसुं गुह्य न गजे जी ॥ योग्य अयो
 ग्य विज्ञाग अलहतो, करशे मोटी वातो जी ॥ खमशे ते पं
 मित परपदमां, मुष्टी प्रहारने लातो जी ॥ ७ ॥ सत्ता त्रण
 श्रोता गुण अवगुण, नंदिसूत्रे दीसे जी ॥ ते जाणि ए अथ
 योग्यने, देजो सुगुण जगीशे जी ॥ लोकपूख्यो निज निज
 इच्छा, योग जाव गुण रयणे जी ॥ श्री नयविजय विबुद्ध पय
 सेवक, वाचक जशने वयणे जी ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री मुनीमारग आदिनी गुंहलीत.

(आचो हरी लासरीयावाला. ए देशी.)

मुनीवर मारगमे वसिया, वसि उनमारगथी खसिया ॥
 सिववहु खेलाके रसिया ॥ मु० ॥ १ ॥ वीत्युं गुणगणुं वाल,
 जगवद् अंगे सुविशाल, रहे प्रमत्ते घणो काल ॥ मु० ॥ २ ॥ अं
 तर मुहुरत धिति आवे, निज्ञामा गुण पलटावे; पण अप्रम
 त तणे जावे ॥ मु० ॥ ३ ॥ इव्य जाव सयम धरिया, जंगम
 तीरथ संचरिया; पाखरिया सिंह केसरिया ॥ मु० ॥ ४ ॥ उवि
 हा सीत सहे न लहे, उश्र परिसह वीस सहे; मुनीवर आचा
 राग कहे ॥ मु० ॥ ५ ॥ चक्रवाल दस विधे पाळे, चरण करण गु

ए संजाले; शुन्य दहन अविधी टाले ॥मुणा६॥ एहवा मुनी
वरने आगे, चतुरा अक्षय फल मागे, श्राविका मुनि गुण रा
गे ॥मु०॥७॥ गुंहली करि निज मल धोती, वधावति खलके
मोती; ललि ललि गुरु सनमुख जोती ॥ मुणा७॥ आगम र
यण गुणे रमती, गुरु गुण गाती मन गमती; श्री शुन वीर
चरण नमती ॥मुणा८॥ इति. ॥

अथ श्री पर्यूषणनी गुंहली.

(देशना सुणी रह लागस्ये. ए देशी.)

जीरे ललित वचननी चातुरी, जीरे चतुर कहे गुरु
राज ॥ जीरे सुगुण सनेही सांजलो, जीरे पर्व पजूषण आ
ज ॥ जी०॥१॥ जीरे आश्रवनाव निवारीने, जीरे सजन
सहित बहुमान ॥ जीरे कल्पसूत्र घर लाविए, जीरे अठा
ईधर धरी ध्यान ॥ जी०॥२॥ जीरे दीपक अगर उखेवीए,
जीरे रात्रीजाग्रण नीत्य ॥ जीरे पूजा विविध रचाविए,
जीरे त्रण्य दिवस एणी रित्य ॥ जी०॥३॥ जीरे सुण सज
नी रजनी गइ, जीरे कल्प धूरा परनात ॥ जीरे सहीयर
मली मंगल नणे, जीरे हय गय रथ मेलात ॥ जी०॥ ४ ॥
जीरे वरघोमे नली ज्ञांतिस्सुं, जीरे शुची तनु पुस्तक हाथ
॥ जीरे एम मंमाणे आविया, जीरे जिहां श्रुतनिधि गुरु
नाथ ॥ जी०॥५॥ जीरे गुरु सन्मुख लही वाचना, जीरे प्र
मुदीत परषद मांहि ॥ जीरे एणे अवसर गजगती सती;
जीरे मुनीपद नमत उठांहि ॥ जी०॥६॥ जीरे समकित वं
ती श्राविका; जीरे सहीयर मली समदीठ ॥ जीरे अनु

जव उज्ज्वल मोतीए, जी रे आस्तिक लक्षण पीठ ॥ जी ०
 ॥७॥ जी रे स्वस्तिक पूरी वधावती, जी रे वेसती वेसण ठा
 य ॥ जी रे पंच कळ्याणक देशना; जी रे नव व्याख्यान सु
 णाय ॥ जी ० ॥ ८ ॥ जी रे ठठ अठम तप जिन नमी; जी रे सां
 जलस्ये नर नार ॥ जी रे श्री शुभ वीरने शासने; जी रे करस्ये
 एक अवतार ॥ जी ० ॥ ९ ॥ इति ॥

अथ श्री गुंहली लिख्यते.

(सुण गोवालणी. ए देशी)

सुण साहेली जंगम तीरथ जोवा उनी रहेने; मुनि
 मुख जोतां मन उलसे तन विकसे आपण वेने ॥ ए आं
 कणी. ॥ थावर तीरथ छरगति वारे, पण घर मेहेली जइए
 ज्यारे ॥ विधि योगे ध्यान धरे त्यारे, संसार समुद्र थकी ता
 रे ॥ सुण ॥ १ ॥ सुण ॥ जंगम मुनि मारगमां फरता, संजम आ
 चरणा आचरता ॥ जग जीव उपर करुणा धरता, पुण्यसा
 ली घर पावन करता ॥ सुण ॥ २ ॥ सुण ॥ अनाचिरण वावन प
 रीहरता, बोले दशवैकालिक करता ॥ गणि पेटि बहुश्रुत
 नी धरता, मुखचंद्र थकी अमृत ऊरता ॥ सुण ॥ ३ ॥ सुण ॥ वर
 ज्ञान ध्यान हय गय वरिया, तप जप चरणादिक परिक
 रिया ॥ विरती पटराणीस्यु ठरीया, मुनिराज सवाइ कंस
 रिया ॥ सुण ॥ ४ ॥ सुण ॥ सुविहीत गीतारथ गुरु आगे, विधि
 योगे वंदे गुण रागे ॥ कर कंकण पग ऊऊर वागे; गुंहली क
 रतां अनुभव जागे ॥ सुण ॥ ५ ॥ सुण ॥ कंकावटीए केशर लेती,
 करि स्वस्तिक पातकम धोता ॥ वधावती उज्ज्वल फल मो
 ती, वलती ललतो गुरु मुख जोती ॥ सुण ॥ ६ ॥ सुण ॥ कल

कंठवती मधुरा रावे, गुणवंती तिहां गुंहली गावे ॥ आ नव
सौजाग्यपणां पावे, शुन वीर वचन हश्मे जावे ॥सुणा॥७॥

अथ श्री गुंहली लिख्यते.

(केशरीया चढो वरघोमे. ए देशी.)

राजगृही वनखंभ विचाल, आव्या विरजिणंद दयाल
॥ वंदे श्रेणीक नामे नूपाल तो, वीर जग गुरु वंदना करीए ॥
वंदना करीए ने नवजल तरीए तो ॥ वीणा १ ॥ कुष्टिक रूप
एक देव तेवार, मरण जीवन जण च्यार विचार ॥ श्रेणीक
रायने खेद अपार तो ॥ वीणा २ ॥ कोसंबी नगरीनो वासी,
शेडुक ब्राह्मण धननो आसी ॥ पुत्र कुटुंबने रोगे वासी तो
॥वीणा॥३॥ आवे राजगृही डुवार, मरण लही जल तरस अ
पार ॥ जलमां मेडकनो अवतार तो ॥ वीणा॥४॥ वारी हारी
नारी वचनथी, पुरव नव लही चाळ्यो वनथी ॥ मुज वंदन
हरख्यो तन मनथी तो ॥ वीणा॥५॥ तुज घोष्टक पद हणीयो
जाम, लही सुरनव आव्यो एणे ठाम ॥ श्रेणीक देखे तुज
परीणाम तो ॥ वीणा ६ ॥ मोक्ष गमन कहे मुजने सार, दर्ड
रंक तणो अधिकार; उपदेशमाला ग्रंथ मोजार तो ॥ वीण
॥७॥ राणी चेलणा हरख न आवे, मुक्ताफलसुं गुंहली बना
वे; श्री शुन वीरजिणंद वधावे तो ॥ वीणा॥८॥ इति ॥

अथ श्री सुगुरुनी गुंहली.

(मोतीवाला नमर जी. ए देशी.)

चरण करणस्युं सोजता, व्रतधारी रे सुगुरु जी ॥ न

विजन मानस हंस रे, जगत उपगारी सुगुरु जी ॥ जंगम ती
 रथ साधु जी ॥ व्रण ॥ लोन्न तणो नहि अंश रे ॥ जण ॥ १ ॥ प
 मिरुवादिक गुण नस्या ॥ व्रण ॥ षट कारण लिए आहार रे ॥
 जण ॥ सामुदायी गोचरी ॥ व्रण ॥ ज्ञान रतन जंमार रे ॥ जण
 ॥ २ ॥ गीतारथ गुरु आगले ॥ व्रण ॥ वनिता धरिये विवेक रे ॥
 जण ॥ सरखी साहेलीए परवरी ॥ व्रण ॥ समकितनी घणी टे
 करे ॥ जण ॥ ३ ॥ आस्तिक पीठनी उपरे ॥ व्रण ॥ अनुभव सुग
 ता खेतरे ॥ जण ॥ चिहुंगति चूरण साथीयो ॥ व्रण ॥ वधावती
 धरि हेतरे ॥ जण ॥ ४ ॥ गुणवंती गावे गुंहली ॥ व्रण ॥ मुनि गु
 णमणी धरि हाथ रे ॥ जण ॥ श्री शुन विरनी देवना ॥ व्रण ॥ सु
 णतां मिले शिवसाथ रे ॥ जण ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री गुंहली लिख्यते.

(देशी गरवानी.)

बहेनी अपापा नयरी उद्यान के वाजां वाजीयां रे लो
 ॥ वेण ॥ देव वाजित्र अनेक के, गहन घन गाजीया रे लो ॥ वेण
 समोवसरण अतिचंग के, मली घणा देवता रे लो ॥ वेण ॥
 अण हुंते एक कोमिके, प्रभु पाय सेवता रे लो ॥ १ ॥ वेण ॥ इ
 ष्नुति आदि इग्यार के, ब्राह्मण दिपता रे लो ॥ वेण ॥ वेद
 वादना जाण के, बहु वाद जीपता रे लो ॥ वेण ॥ संसय ठे अ
 ति गुढ के, मिथ्यामते पुरिया रे लो ॥ वेण ॥ करवा प्रभुसुं वा
 द के, आन्या अति सूरिया रे लो ॥ २ ॥ वेण ॥ श्री जिन अमृ
 त वाणि के, सुणि सुख पाविया रे लो ॥ वेण ॥ ठंडी सकल
 जंजाल के, हुआ व्रत ज्ञावीया रे लो ॥ वेण ॥ इइ सोनानो

आल के, वासज लाविया रे लो ॥ बेण ॥ अरिहा एह आचार के, तिरथ थापीया रे लो ॥ ३ ॥ बेण ॥ लावो गुंहली गेह के, हरख वधामणां रे लो ॥ बेण ॥ वधावो श्री जिनराज के, करो नित नामणां रे लो ॥ बेण ॥ बांधो तोरण बार के, सूरतरु मालीका रे लो ॥ बेण ॥ गावो मंगल गीत के, मलि बहु बालीका रे लो ॥ ४ ॥ बेण ॥ गौतम केवलज्ञान के, सोहम गढ घणी रे लो ॥ बेण ॥ आपी जंबूने पाट के, पोहता शिव नणी रे लो ॥ बेण ॥ करतां एहनुं ध्यान के, लहिए जस घणो रे लो ॥ बेण ॥ वीसूध कहे श्री विरने, सहु जय जय नणो रे लो ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री गुंहली लिख्यते.

(धन धन संप्रति साचो राजा. ए देशी.)

आगम वयण सुधारस पीजे, नरन्नव लाहो लीजे रे ॥ शुद्धातम सरधान करीने, नव नव पातिक बीजे रे ॥ आण ॥ १ ॥ नवनीरु जे गुरु कुलवासी, आगमना अज्यासी रे ॥ वस्तु तत्वना शुद्ध प्रकासी, पुजलजाव निरासी रे ॥ आण ॥ २ ॥ लज्यालु कुलवंती सोहागण, ते गुरु निकटे आवे रे ॥ मुक्ताफल स्वस्तिक करी सुंदर, मोतीयने वधावे रे ॥ आण ॥ ३ ॥ बैशी यथोचित थानक गुरु मुख, निरखी हरखि सुख पावे रे ॥ तन मन एकाग्रे करीने, देशना सुणे निज जावे रे ॥ आण ॥ ४ ॥ इणिपरे आगम नक्ति करीने, उत्तम गुरु गुण गावे रे ॥ पद्मविजय कहे तेह पनोती, सकल मंगल घर लावे रे ॥ आण ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री गुंहली लिख्यते.

सजनी मोरी गुणसिखवनके मेदान रे ॥ स० ॥ आ
व्या श्री वीर वर्द्धमान रे ॥स०॥ ज्ञानादिक गुण दरीया रे ॥
स०॥ पतित पावन पीहरीया रे॥ स०॥ १ ॥गु० ॥स०॥श्रेणिक ह
रख्यो आवे रे ॥स०॥ समकित खायक जावे रे ॥स०॥ कंच
नवरणी नारी रे ॥स०॥ पंचसयां परिवारी रे॥स०॥३॥गु०स०
धर्म देशना जिन जांखे रे ॥स०॥ नवपद महिमा दाखे रे ॥
स०॥ नवपद आतम जाणो रे ॥स०॥ आतम नवपद वखा
णो रे ॥स०॥३॥गु०॥स० नवतत्व रूपण सार रे॥स०॥रत्न र
केवी उद्धार रे ॥स०॥ आचरण मन बहु मूल रे ॥स०॥ पेहे
री वसन अनुकूल रे॥स०॥४॥गु०॥स० कीरीया कंकावटी हा
थ रे ॥ स० ॥ मन निर्मल ने पाथ रे ॥ स० ॥ जिन गुण
कुंकुम घोली रे ॥स०॥ मझि सहीयरनी टोली रे ॥ स० ॥५॥
गु०॥ स० आणा तिलक धरावे रे ॥स०॥ खेलणा गुंहली व
नावे रे ॥ स० ॥ एणिपरे गुंहली कीजे रे ॥ स० ॥ नरन्नव
लाहो लीजे रे ॥स०॥६॥गु०॥स० विषय ते विष सम जाणो
रे ॥स०॥ बोले त्रीनुवन राणो रे ॥ स० ॥ शिवपुर सासरे
चाखो रे ॥ स० ॥ शुं नव मांहि माहालो रे ॥ स० ॥७॥गु०॥
स०॥मणि उद्योत गुरु मलिया रे ॥स०॥ आज मनोरथ फजि
या रे ॥ स० ॥ शुं कहिये वारो वार रे ॥ स० ॥ शंका करो
परिहार रे ॥ स० ॥८॥गु०॥ इति. ॥

अथ श्री चरण करण शित्तरीनी गुंहली.

गुंहली करो गुरु ध्यागले हो लाल, जे गिरुआ गुणवत

रे ॥ हुं वारी लाल ॥ चरण करणनी शित्तरी हो लाल, धार
 क ते सुणो संतरे ॥ हुं० ॥ १ ॥ गुं० ॥ ५ पंच महाव्रत पालता हो
 लाल, १० दश जतीधर्म नदाररे ॥ हुं० ॥ संजम १७ सत्तर प्र
 कारनो हो लाल, सेवे ए अणगाररे ॥ हुं० ॥ ११ ॥ गुं० ॥ वैयावच
 १० दशहा कही हो लाल, ब्रह्मविधी ए नव सार रे ॥ हुं० ॥ ज्ञा
 नादिक ३ त्रण जेहने हो लाल, १२ द्वादश तपना धार रे ॥
 हुं० ॥ १३ ॥ गुं० ॥ ४ क्रोधादिक चउ जय करे हो लाल, चरण सि
 तरी एह रे ॥ हुं० ॥ ४ पिंदादिक चउ जे कया हो लाल, देवे सु
 ऊतो तेह रे ॥ हुं० ॥ ४ ॥ गुं० ॥ ५ पंच ए सुमती सदा धरे हो लाल;
 जावे जावना १२ वार रे ॥ हुं० ॥ दश १२ द्योय पन्निमा जे वहे
 हो लाल, मुनीवर ते सुखकार रे ॥ हुं० ॥ ५ ॥ गुं० ॥ इंडी ५ पंच
 ने रोधता हो लाल, पन्निहण २५ पणविस रे ॥ हुं० ॥ की
 रीया जे सुधी करे हो लाल, ३ त्रण गुपती निस दीस रे ॥
 हुं० ॥ ६ ॥ गुं० ॥ अग्नीग्रह ४ व्यारने आदरे हो लाल, वाचंयम
 ते सुध रे ॥ हुं० ॥ करणसितरी सेवतां हो लाल, नरजव ला
 हो लीधरे ॥ हुं० ॥ ७ ॥ गुं० ॥ एहवा गुरुने आगले हो लाल,
 साथीन पूरे नाररे ॥ हुं० ॥ जसविजय गुरु सेवतां हो लाल,
 प्रामे शुन जव पार रे ॥ हुं० ॥ ७ ॥ गुं० ॥ इति ॥

अथ श्री गहूंली.

॥ घरे आवोजी आंबो मोरीयो ॥ ए देशी ॥

महावीरजी आवी समोसख्या, राजगृही नयरी न
 ध्यान ॥ समवसरण देवे रच्युं; तिहां बेठा श्री वर्द्धमान ॥ म०
 ॥ १ ॥ वनपालके आपी वधामणी; हरखयो श्रेणिक चूपाल

॥ गौतम आवि गणधर; साधवी ठत्रीश हजार ॥म० ॥१॥
 राजा गज शणगाख्या मलपता, तूर्य तणो नहि पार ॥ राजा
 बहु सामग्रीये संचख्यो; साथे मंत्री अन्नयकुमार ॥ म०॥३॥
 ढोअ ददामा गडगडे; सरणाऽ अतिहि रसाज ॥ राय गज थकी
 हेठा ऊतख्या; आवी वांड़े प्रजुजीना पाय ॥ म०॥४॥ राय
 त्रण प्रदक्षिणा देइ करी, आवी वेठा सना मोऊर ॥ राणी
 चेलणा लावे गहूंअली; साथे सखियोनो परिवार ॥म० ॥५॥
 राणिये घाट उढ्यो रे घूंटा तणो, राणी चेलणानो शणगारा ॥
 राणिये कुंकुम घोढ्यां कुंकावटी; राणिये लीधुं श्रीफल श्री
 कार ॥ म० ॥ ६ ॥ राणी चेलणा पूरे गहूंअली; महावीरना
 पावला हेठ ॥ राणी बहु परिवारे परवरी; राणी गावे गीत
 रसाज ॥ म० ॥७॥ राणी लली लजी लीये रे लूठणां; राणी
 पूजे प्रजुजीना पाय ॥ महावीरनी देशना साजली, सम
 कित पाम्यो नरराय ॥म०॥८॥ प्रजु तुम सरीखा गुरु मुऊ
 मढ्या; महारी दुर्गति दूरे पजाय ॥ प्रजु तेवक जाणी तार
 जो, मुने मुक्ति तणा सुख थाय ॥म० ॥९॥ इति ॥

अथ श्री जीवाग्निगम सूत्रनी गहूली.

॥ नवितुमे वडो रे सूरीश्वर धराया ॥ ए देशी ॥

सहियर मुणीये रे जीवाग्निगमनी वाणी, मीठी लागे
 रे मुऊने वीरनी वाणी ॥ ए आकणी ॥ सूत्रतणी रचना ग
 णधरनी, अर्थ ते वीरे जाख्या ॥ गौतम पूठे वे करजोडी;
 आतम हित करी दाख्या ॥स०॥मी०॥१॥ जीव अजीव त
 णी जे रचना; पूठी गौतमस्वामी ॥ नरक निगोद तणी जे

वातो; जांखे अंतरजामी ॥सण॥मीण॥ ५ ॥ साते नरक तणां
 दुःख जांख्यां; आतम हित करी दाख्यां ॥ जे जे प्रभ्र पूडे
 गोयम; ते ते प्रचुजीये जांख्यां ॥सण॥मीण॥ ३ ॥ पांच अनु
 त्तर तणी जे रचना, विविध प्रकारे जांखी ॥ नविक जीवने
 सुणवा कारण, श्री जिन आगम साखी ॥सण॥मीण॥ ४ ॥
 मीठी वाणीये गहूंली गावे; वीर जिणांद वधावे ॥ स्वस्तिक
 पूरे जावे धरीने; अकृते करीने वधावे ॥स०॥मी०॥५॥ नौ
 तनपुरमां रंगे गाई; गहूंली चढते उमंगे ॥ कहे मुक्ति जिन
 राजनी वाणी; सुणजो अति उतरंगे ॥सण॥मीण॥६॥इति॥

अथ श्री गहूंली.

॥ आज हजारी ढोलो प्राहुणो ॥ ए देशी ॥

रत्नत्रयी आराधवा, आणी अधिक उमेद ॥ सहियर
 मोरीहे ॥ आगम आगमधर सुणी; गुण गुणी जाव अनेद
 ॥१॥ सहियर मोरी हे; गहूंली करो गुरु आगले ॥ ए टेक ॥
 पर परिणामने टालवा; लेवा शिवपुर शर्म ॥सण॥ग०॥२॥
 डव्य जाव संजोगधी; जे रहे नित्य अलेप ॥स०॥ स्याद्वाद
 नी दीये देशना; जाणांग नय निक्षेप ॥सण॥ग०॥३॥ आत्म
 जाव स्वरूपना; जासन जानु समान ॥सण॥ स्व पर विवेचन
 श्रुतश्रुकी; तेणो नक्ति बहुमान ॥सण॥ग०॥४॥ रुचिवंती सु
 श्राविका; करवा श्रुतनी बहु नक्ति ॥स०॥ विनयवती बहु
 मानधी; फोरवती आत्मशक्ति ॥सण॥ग०॥५॥ आत्म वा
 जोठ उपरे; समकित साधियो पूरे ॥सण॥ बली लली करती
 लुठणां, मिथ्यामति करी दूरे ॥सण॥ग०॥६॥ जे सुणे आगम

इण विधे; जन्म सफल होय तास ॥सण॥ माहरे ज्वो ज्व
नित्य होजो, ज्ञानमहोदय वास ॥स०॥गण॥७॥इति॥

अथ श्री गहूंजी.

जी रे मारे देशना द्यो गुरुराज; उलट आणी अति घ
णो ॥जी रे जी॥ जी रे मारे आवियो हर्ष उल्लास; पूंठ देई
संसारने ॥जीण॥१॥जीण॥ विलंब न कीजे गुरुराज, दास उ
पर दया करो ॥जीण॥ महेर करी मेहेरवान, अमृत वचने सीं
चिधे ॥जीण॥२॥जीण॥ सुणवा सूत्र सिद्धत; हेजे हियडुं ग
हगहे ॥जीण॥ जिम मोरा मन मेह, सीताने मने राम जी
॥जीण॥३॥जीण॥ कमला मन गोविद, पारवती ईश्वर जपे॥
जी०॥ तिम मुज हृदय मजार, जिनवाणी रूचे घणी ॥
जीण॥४॥जी॥॥ नयगम जंग निकेप; सुणतां समकित सप
जे ॥जीण॥ उत्पाद व्यय ध्रुव रूप, स्यादाद रचना घणी ॥
जी० ॥५॥ जीण॥ नवतत्त्व ने पट्टव्य, चार निकेप सतनये
करी ॥जीण॥ निश्चय ने व्यवहार, इणिपरे मुज उलखाविधे
॥जीण॥६॥जीण॥ कृपा करो गुरुराज, ते सुणवा इच्छा घणी
॥जी० ॥ निज पर सत्ता रूप, जासे ते सुणतां थका ॥ जी०
॥ ७ ॥जी० ॥ जिन उत्तम महाराज, तस पद पद्म सेवे सदा
॥जीण॥ प्रगटे आत्म स्वरूप, अजय अर एणी परे जणे ॥
जीण॥ ८ ॥ इति॥

अथ श्री गहूंजी.

(राग धोल.)

वेनी संचरतां रे संसारमां रे, वेनी सहगुरु धर्म संजो

ग ॥ वधावो गहूंअली रे ॥ वेनी सदहणा जिनशासननी रे,
 वेनी पूरण पुण्य संजोग ॥ व० ॥ १ ॥ वेनी सम संतोष साडी
 बनी रे; वेनी नवब्रह्म नवरंग घाट ॥ वण ॥ वेनी तप जप चो
 खा ऊजला रे; वेनी सत्यव्रत विनय सुपाट ॥ वण ॥ ११ ॥ वेनी
 समकृत सोवन थालमां रे; वेनी कनक कचोडे चंग ॥ व०
 वेनी संवर करो शुभ साथीयो रे; वेनी आणा तिलक अन्नं
 ग ॥ वण ॥ १३ ॥ वेनी समिति गुप्ति श्रीफल धरो रे, वेनी अनु
 जव कुंकुम घोल ॥ व० ॥ वेनी नवतत्त्व हृदये धरो रे; वेनी
 चरचो चंदन रंग रोल ॥ वण ॥ १४ ॥ वेनी जवजल जेहमां जे
 दीये रे, वेनी विवेक वधावो शाल ॥ वण ॥ वेनी वीर कहे जि
 नशासने रे, वेनी रहेतां मंगलमाल ॥ व० ॥ १५ ॥ इति ॥

अथ श्री गहूंली एकवीसमी.

गाम नगर पुर विचरंता, गुरु आवेठे; मुनि पंच सया
 परिवार ॥ साथे जावेठे ॥ सहस्र अठार सीलांगना, जे धो
 रीठे; ब्रह्मचर्यना जेद अठार, आप विचारी ठे ॥ १ ॥ जीव
 जेद वत्रीशनी, दया जाणीठे ॥ निरुपाधिक देशना सार,
 नाथे वखाणीठे ॥ दिहा दोष निवारवा, नर तारे ठे ॥ पाप
 स्थानना दोष अठार, दूरे निवारे ठे ॥ २ ॥ रत्नत्रयि आराध
 ता, गुरु राजेठे ॥ गुरु राजगृही उद्यान, अधिक दिवाजे ठे
 ॥ कनक कमल बीराजता, गुरु गाजे ठे ॥ प्रभु वीर पट्टोधर
 धीर, जावठ जांजे ठे ॥ ३ ॥ जंबुकुमर युक्ते करी, गुरु जेव्या
 ठे ॥ कहे मुखथी महारां आज, पातक मेव्यां ठे ॥ समुद्रसि
 री जंबु लणी, पट्टराणी ठे ॥ वलि बीजी साते नार, गुणनी

खाणी ठे ॥४॥ पहेरी करुणा काचली, मन मोती ठे ॥ उ
 ढी समकित साडी मांहे, गुरु मुख जोती ठे ॥ शिरता जाव
 ना आलमां; व्रत मोती ठे ॥ नरी कुंकुम राग कचोल, पुण्य
 पनोती ठे ॥ ५ ॥ श्रद्धा जावनो साधियो, त्या पूरे ठे ॥ ठवि
 पंचाचार रतन, चिहुं गति चूरे ठे ॥ ते देखी मोहरायनी, मा
 त जूरे ठे ॥ ए लेशे शिवसुख राज, चढते नूरे ठे ॥ ६ ॥ गहूं
 ली करो गुरु आगले, मन माचे ठे ॥ हवे जंबु सोहम पास,
 संजम जाचे ठे ॥ पांचशे सत्तावीशशुं, व्रत लीधुं ठे ॥ कहे
 मोहन महाराज, कारज सीधुं ठे ॥ ७ ॥ इति॥

अथ श्री गहूंली.

अरिहा आया रे; चंपावनके मेदान ॥ सुरपति गाया
 रे; शासनके सुलतान ॥ ए आंकणी ॥ समवसरण सुर म
 ली विरचावे, फूल सचित्त जल थलना लावे ॥ विकसित जा
 नु सम वरसावे ॥ उपर वेसे रे, मुनि मुख परपदा वार ॥ प्रचु
 महिमाये रे, पीडा न हुवे लगार ॥ तत्त्वावतारी रे, प्रवचन
 सारज्झार ॥ अ० ॥ १ ॥ पुरी शणगारी कोणिक राय, जल ठ
 टकायां फूल विठाय, सजी सामईयुं वदन आय, उववाई सू
 त्रे रे, देशना अमृतधार ॥ गौतम पूठे रे, अंबडनो अधि
 कार ॥ अदत्त न लेवे रे, सात सया परिवार ॥ अ० ॥ २ ॥
 पाणी ठते तरशां व्रत पाली, गंगा बेलु वञ्चे संधारी ॥ देव
 लोक पंचम अवतारी, अंबड नामे रे ॥ ते सहुनो सिरदार ॥
 अवधिज्ञानी रे ॥ वैक्रियलब्धि उदार; तापस वेशे रे, पाले
 अणुव्रत वार ॥ अ० ॥ ३ ॥ ते गुणदरिया कौतुक जरिया; कंभि

द्वपुर मांहे संचरिया ॥ नित्य नित्य सहु घर वसती वरिया;
 सहु को जाणे रे ॥ अम घर उंछव थाय; घर घर हुंशे रे ॥
 कौतुक जोवा ते जाय, देव ज्ञवांतर रे; अंबड मुक्ति वराय ॥
 अ०॥४॥ सांजली हशडे हर्ष ज्ञराणी; बहुत साहेलीनी ठकु
 राणी ॥ नामे सुनज्ञ धारणी राणी; चीर पटोली रे ॥ पहे
 री निकट ते जाय, धुंघट खोली रे; अंजलि शीश नमाय ॥
 केशर घोली रे; साश्रिये सोती पूराय ॥ अ०॥५॥ चतुरा च
 उमुख चित्त भिजावे, मुक्ताफल दोय हाथ धरावे; श्री शुभ
 वीरनां चरण वधावे; मंगल गावे रे; रंजा अपठर नार ॥ ज
 गतनो दीवो रे; विश्वंजर जयकार ॥ बहु चिरंजीवो रे; त्रि
 शब्दा मात मढहार ॥ अ०॥६॥ इति ॥

अथ श्री गहूंली.

अहो मुनि संयममां रमता ॥ ए आंकणी ॥ वीरनी
 आणा शिर धरता, पवयण माये सुविचरंता; सोहमपाट दी
 पावंता ॥ अ०॥१॥ श्री जिन आणामती रागी; ज्य ज्ञाव प
 रिग्रह त्यागी, शिवरमणीशुं लय लागी ॥ अ०॥२॥ ठत्रीश
 ठत्रीशीये पूरा, रागादिकथी रहे दूरा; शांतमुझ मांहे ससनू
 रा ॥ अ०॥३॥ वीर वाणी चित्त अनुसरता, कुमति तणा मद
 गालंता; आव्या राजगृही फरता ॥ अ०॥४॥ कोणिक नूप
 तिनी राणी, ज्ञामंरुलमां ऊजाणी; धवल मंगल करे गुण
 खाणी ॥ अ०॥५॥ अनुभव ज्ञाने चित्त ठरशे, सजुरु अंगे सदा
 वरसे, ज्ञवि जलधर चातक वरसे ॥ अ०॥६॥ एणी परे जे गुरु
 गुण गावे, संवरजावे चित्त लावे; महीं इंसिंहसूरि सुख पावे अ०॥७॥

अथ श्री गहूंली.

आर्यदेश नरञ्जव लहो रे, श्रावक कुल मनोहार रे ॥
 जिननी वाणी नित्य सुणे रे, धन्य तेहनो अवतार ॥ गुरुने
 बोलडीये, मोह्या मोह्यारे त्रिज्जुवन लोक; गुरुने बोलडीये
 ॥१॥ उठी सवारे प्रज्जु नमे रे, करे नवकारसी सार रे ॥ सो
 ल शणगार सजी करीने; आवे गुरु दरवार ॥ गु०॥३॥ त्रण
 प्रदक्षिणा देइ करीने; वांढी वेसे ठाय रे ॥ उठ हाष अलगी
 रहिने; गहूंली पूरवा जाय ॥ गु०॥३॥ चिहुं गति डःख निवार
 वा रे, महामंगल उच्चार रे ॥ आठ मंगल मांढे वडो रे; सा
 थियो कीजे उदार ॥ गु०॥४॥ वधावे गुरुरायने रे; पठे करे
 पञ्चस्काण रे ॥ लूठणीयां लटके करे रे; जाव जलो मन आ
 ण ॥ गु०॥५॥ आगम अर्थने धारती रे, करती विनय विशे
 प रे ॥ एम आतमने तारती रे; सौजाग्य लक्ष्मी सुविशेष
 ॥ गु०॥ ६ ॥ इति ॥

अथ श्री गहूंली.

(देशी उपरनी गहूंलीनी.)

जीरे सूरे उगमती गहूंअली; जीरे गुरु आगत श्री
 कार ॥ मनोहर गहूंअली ॥ जी रे सही रे समाणी संचरी;
 जी रे पूंठे बहु परिवार ॥ म० ॥ १ ॥ जी रे चालो रे सही
 यो उतावली; जी रे हैयडे हर्प न माय ॥ म०॥ जी रे समकित
 ने अज्जुवालवा, जी रे वंदीये श्री गुरुराय ॥ म०॥२ ॥ जी रे
 सरखा सरखी सुंदरी, जी रे टोजे मली गहघाट ॥ म० ॥
 जी रे आठा सालु उठणी, जी रे उपर नवरंग घाट ॥ म०

॥३॥ जी रे नावे सहगुरु जेटवा; जीरे सह मलीने साथ ॥
 म०॥ जी रे नलटे आव्या अप्पा सहि; जीरे सोवनधाली हा
 थ ॥म०॥४॥ जी रे हीरे जडित कुंकावटी; जीरे मांहे कपूर
 बरास ॥म०॥ जीरे मांहे मृगमद महमहे, जीरे केसर चं
 दन खास ॥म०॥५॥ जीरे चतुरा चाली चमकती; जीरे ठ
 मकेशुं ठवती पाय ॥म०॥ जीरे चरणे नेनर रणऊणे, जी
 रे माननी माने गाय ॥म०॥ ६ ॥ जीरे पाय वींठूआ वाज
 णां; जीरे जांजरना रमजोल ॥म०॥ जीरे प्रेमशुं गहुंअली
 करी; जीरे नवखंफी रंगरोल ॥म०॥७॥ जीरे पूरी सोहाग
 ण साथीयो; जीरे मोतीडे मनरंग ॥म०॥ जीरे जूंगल जे
 री जणहणे; जीरे वाजे ढोलं मृदंग ॥म०॥ ८ ॥ जीरे त्रण
 खमासमण देइने; जीरे वंदे सह नरनार ॥म०॥ जीरे सं
 घ मळयो सह सामटो; जीरे उत्सवनो नहि पार ॥म०॥९॥
 जीरे सहगुरु दीये तिहां देशना; जीरे वांची सूत्र विचार ॥
 म०॥ जीरे जलधरनी पेरे गाजता, जीरे वरसता अमृतधा
 र ॥म०॥ १० ॥ जीरे मीठी रे मीठी मीठडी; जीरे मीठी
 साकर झाख ॥म०॥ जीरे तेह थकी पण मीठडी; जीरे मी
 ठी महारा गुरुजीनी नाख ॥म०॥११॥ जीरे एक चित्ते जे
 सांजले; जीरे पामे ते नव पार ॥म०॥ जीरे नित्य नित्य रं
 ग वधामणां; जीरे सुख पामे संसार ॥म०॥१२॥ जीरे ही
 ररतन सूरि राजीया; जीरे तपगह्व केरा रातु ॥म०॥ जी
 रे अमे अमारा गुरुजीने गायशुं; जीरे न गमे ते उठीने
 जान ॥म०॥१३॥ जीरे दान शीयल तप जावना; जीरे जे
 सुणे ए जिनवाण ॥म०॥ जीरे उदयरतन मुनि एम कहे;

जी रे ते लहे कोडि कळ्याण ॥ म० ॥ १४ ॥ इति. ॥

अथ श्री गहंली

मुनि पंचम गणधर वीरना रे, मुनि वंदीये ॥ साथे
पांचशे मुनि गुणधाम रे, गुरु वंदीये ॥ राजगृही उद्यानमां
रे ॥ मु० ॥ गुरु समवसखा शुच ठाम रे ॥ गु० ॥ १ ॥ पंच महा
व्रत पालता रे ॥ मु० ॥ दशविध संयतिनो धर्म रे ॥ गु० ॥ सं
यम सत्तर प्रकारथी रे ॥ मु० ॥ लही पाले तेहनो मर्म रे ॥
गु० ॥ १ ॥ दश प्रकार विनय जलो रे ॥ मु० ॥ ब्रह्मचर्य नव वा
डे युत्त रे ॥ गु० ॥ रत्नत्रयि आराधता रे ॥ मु० ॥ वार जेदे त
पमां रत्त रे ॥ गु० ॥ ३ ॥ क्रोध मान माया लोचने रे ॥ मु० ॥
जीपता करे उग्र विहार रे ॥ गु० ॥ चरणसित्तरी पालता रे ॥
मु० ॥ तिम करणसित्तरी सार रे ॥ गु० ॥ ४ ॥ वंदन हेते आवि
या रे ॥ मु० ॥ राय श्रेणिक बहु परिवार रे ॥ गु० ॥ चेळणा ला
वे गहंअली रे ॥ मु० ॥ घाट शील पेहेरी मनोहार रे ॥ गु०
॥ ५ ॥ आज्ञूपण सत्य वचननां रे ॥ मु० ॥ करे स्वस्तिक वि
नय प्रधान रे ॥ गु० ॥ श्रद्धा अकृत आपती रे ॥ मु० ॥ करे लू
ठणा सुप्रणीधान रे ॥ गु० ॥ ६ ॥ देशना सांजले हर्षशुं रे ॥
मु० ॥ कहे धन धन तुम गुरु ज्ञान रे ॥ गु० ॥ उत्तम गुरुपद
पद्मनी रे ॥ मु० ॥ सेवा करता लहे शिवगण रे ॥ गु० ॥ ७ ॥ इति ॥

अथ श्री गहंली.

(नदी यमुनाके तीर, उडे दोय पंखीयां ॥ ए देशी.)

चंपानयरी उद्यानमा, गणधर आवीया ॥ नामे सोह

म स्वामी, ज्ञविक मन जाविया ॥ विषय प्रमाद कषाय, हा
 स्यादिक तज्जी ॥ रमता आतमराम के, निज परिणति ज्ञजी
 ॥ १ ॥ नीरागी ज्ञगवान, करे गुण देशना ॥ उपकारी अस
 मान के, तारे ज्ञवि जना ॥ सुणावा जिनवर वाण, तिहां आ
 व्या सह ॥ नर नारीना थोक के, हर्ष मने बहु ॥ २ ॥ वसन
 आचूषण व्रत, तणां अंगे धरे ॥ कोणिक ज्ञूपति नार, हवे
 गहूंली करे ॥ समिति गुप्ति सहियरनी, साथे आवती ॥ आ
 त्म असंख्य प्रदेश, रकेवी लावती ॥ ३ ॥ श्रद्धा कुंकुम घोली,
 स्वस्तिक करे ज्ञावथी ॥ आतम पीठनी उपर, जिन गुण गा
 वती ॥ विनयवती बहुमानथी, इम गहूंली करे; अनुजवनां
 करि लूढणां, आणा तिलक धरे ॥ ४ ॥ इव्य ज्ञावथी एणी प
 रे, जे गहूंली करे ॥ समकितवंती श्राविका, ज्ञव सायर तरे
 ॥ मणि उद्योत गुरुराजना, गुण सखी मन धरो ॥ पामी म
 नुज अवतार के, शंका नवि करो ॥ ५ ॥ इति ॥

अथ श्री गहूंली.

वीरजी आया रे, गुणशील वनके मेदान ॥ विप्र पडि
 बोह्या रे, केवलज्ञान प्रधान ॥ अरिहा तिन जगतके ज्ञाण,
 समवसरण तखते महेराण, ऊलके ज्ञाममंल गुणखाण, श्रे
 णिक हरख्यो रे आयो वंदन काज, चतुरंगी फोजां रे वांक
 डीया करी साज, साथे तरुणी रे पंचसयाको समाज ॥ १ ॥
 ॥ १ ॥ धर्म प्रकाशे बारे परखदा मांहे, मजकुर पूठे गोयम उ
 त्साहे; चउ अनुयोगे उत्तर सोहाय, श्रेणिक पूठे रे बेसी य
 थोचित ठाय; वाणी निसुणी रे मनमां हर्षित थाय, संशय

टाले रे आत्म अनंत सुख थाय ॥ वी० ॥ १ ॥ वत्रीशवरु ना
 टक रची सार, करी नर नारी रूप रसाल; खलके कंकणना
 खलकार, प्रचुने वेदे रे दर्डरांक सुर सार, ज्ञातासूत्रे रे वर
 णवियो अधिकार, समकित संगे रे मटे मिष्ठ्यात्व निर्धार ॥
 वी० ॥ ३ ॥ चेलणा नारी मन हरखाणी, अंगे अनेक शणगा
 र सोहाणी; बहुत साहेलीकी ठकुराणी, कुंकुम घोली रे सा
 थीयो रंग रसाल; रयणे पूरी रे वधावे जरी थाल, नेह घरी
 ने रे गुण गाये उजमाल ॥ वी० ॥ ४ ॥ त्रिशाला नंदन सूरि
 जन बंदो, श्रवसर लइ आ फंद निकदो; पामे नित्य नव न
 वा आनंदो, बहु चिरंजीवो रे तीरथपति सुलतान; विल ज
 रा ध्यात रे प्रचुगुणनुं घणुं मान, संपदा पामो रे लक्ष्मीसू
 रि गुण ठाल ॥ वी० ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री जंबुगुरुनी गहंली.

अजव कियो रे मुनिराय, लघुवये जोग लियो रे ॥ शो
 ल वरस संयम लियो रे, तरुणी आठ विठोड ॥ मुनिवर
 योग लियो रे, कोडि नवाणुं सोवन तणी रे; ठोडी मनने को
 ड ॥ मु० ॥ १ ॥ तप द्वादश जेदे करे रे, जावता जावना वार ॥
 मु० ॥ पडिमा वारना उद्यमी रे, गुण उत्रीशना आधार ॥
 मु० ॥ २ ॥ पडिरूवादिक चठेदे जला रे, निमित्त अठग सुठाय
 ॥ मु० ॥ निपुण ते गुणठाणंग तणा रे, गुणसागर गुरुराय ॥
 मु० ॥ ३ ॥ मुनि मंमजगुं परवस्थारे, जंबू जुगप्रधान ॥ मु० ॥
 विचरंता पाठ धारिया रे; राजगृही उद्यान ॥ मु० ॥ ४ ॥ को
 णिक नरपति वांदवारे, साथे लइ परिवार ॥ मु० ॥ पद्माव

ती करे गहूंअली रे, इव्य प्रधान विचार ॥मुण॥५॥ चउ गति
चूरण साधियो रे, श्रद्धा पीठ बनाय ॥मुण॥ वसन आचूषण
व्रत तणां रे, शिवफल श्रीफल ठाय ॥मुण॥ ६ ॥ उत्तम गुरु
गुण नक्तिथी रे, वधावे गुरुराज ॥ मुण॥ गुरु मुख पद्मनी दे
शना रे, सुणि पामे शिवराज ॥मुण॥७॥इति. ॥

अथ श्री गहूंली.

(कुमखडानी देशी.)

ज्ञानदीवाकर शोचता, श्रुतसागर मुनिराज ॥ सुहंकर
साधु जी, मूकी काम विडंबना ॥ कुकीसंबल साज, सुहं
कर साधु जी ॥१॥ नहि ममता समता धरा, शांत सुदंत म
हंत ॥मुण॥ षटपद वृत्ति आहारता, देश काल मतिमंत॥मु०
॥२॥ पंच महाव्रत ज्ञावना, ज्ञावता पचवीश ॥मु० ॥ पण
विश चित्त न धारता, अशुच ज्ञावन निश दीस ॥मुण॥३॥
शिवनारी रंजन नणी, पेहेख्यो साधुनो वेश ॥मुण॥ ते आ
गल मृगलोचना, करती विनय विशेष ॥मुण॥४॥ क्रोधादिक
चउ जीतवा, वरवा चार अनंत ॥मु०॥ स्वस्तिक पूरी वधा
वती, सङ्गु चरण नमंत ॥मुण॥ ५॥ गावे सोहागण गहूंअ
ली, धरती हर्ष अमंद ॥मुण॥ श्री शुजवीर वचन सुणी, पा
मे पद महानंद ॥मुण॥६॥ इति. ॥

अथ श्री फूलडां.

सखी रे में कौतुक दीवुं, साधु सरोवर ज्ञोदता रे ॥
सखी० नाके रूप निहालता रे, सखी० लोचनथी रस जाणता

रे; सखी० मुनिवर नारीशुं रमे रे॥१॥सखी० नारी हींचोले
 कंतने रे, सखी० कंत घणा एक नारीने रे॥सखी० सदा यौव
 न नारी ते रहे रे, सखी०वेश्या विलुछा केवली रे॥२॥सखी०
 आंख विना देखे घणुं रे, सखी० रथ वेठा मुनिवर चले रे॥स
 खी० हाथ जले हाथी मूवीयो रे,सखी० कूतरीये केशरी हणयो
 रे ॥३॥ सखी० तरशो पाणी नवि पीये रे, सखी० पग विहू
 णो मारग चले रे; सखी० नारी नपुंसकजोगवे रे, सखी० अं
 वाडी खर उपरे रे ॥४॥ सखी० नर एक नित्य उनो रहे रे;
 सखी० वेठो नथी नवि बेसशे रे, सखी० अक्षर गगन वच्चे ते रहे
 रे, सखी० माकडे महाजने घेरीयो रे ॥५॥ सखी० उंदरे मेरु
 हलावियो रे, सखी० सूर्य अजवालुं नवि करे रे,सखी० लघु वं
 धव वत्रीश गया रे, सखी० शोक धरे नहीं बेनडी रे ॥६॥ स
 खी० शामलो हंस में देखीयो रे, सखी० काट वढ्यो कंचनगि
 रिरे; सखी० अंजनगिरि उज्ज्वल थया रे, सखी० तोहे प्रचु
 न संनारीया रे ॥ ७ ॥ सखी० वयरसामी सुता पारणे रे;
 सखी० श्राविका गावे हालरा रे, थइ महोटा अर्थ ते कहेजो
 रे; श्रीशुभ वीरने वहाजडा रे ॥७॥ इति. ॥

अथ श्री चूनडी.

हांजी समकित पालो कपासनो, हांजी पेंजण पाप
 अदार ॥ हांजी सूतर जलुं रे सिहातनु, हाजी टालो आठ प्र
 कार; हांजी शीयल सुरंगी चूनडी ॥१॥ हांजी त्रण गुप्ति ता
 णो तणो, हांजी नलीय नरी नव वाड; हाजी वाणो वणो
 रे विवेकनो, हाजी खेमा खुंटीय खाय ॥शी०॥ १ ॥ हांजी

मूल उत्तर गुण घुघरा, हांजी ठेडा वणो ने चार; हांजी चा
 रित्र चंदो वच्चे धरो, हांजी हंसक मोर चकोर ॥ शी० ॥ ३ ॥
 हांजी अजब बिराजे चूनडी; हांजी कहो सखी केटलुं मूढ्या ॥
 हांजी लाखे पण लाजे नहीं, हांजी एह नहीं सम तोल ॥ हां०
 ॥ ४ ॥ हांजी पहेली जुठी श्री नेमजी, हांजी बीजी राजुल ने
 ट; हांजी त्रीजी गजसुकुमालजी, हांजी चोथी सुदर्शन शे
 ठ ॥ हां० ॥ ५ ॥ हांजी पांचमी जंबूस्वामी ने, हांजी ठी धनो
 अणगार ॥ हांजी सातमी मेघ मुनीसरू, हांजी आठमी एवं
 ती कुमार ॥ हां० ॥ ६ ॥ हांजी सीता कुंता झैपदी, हांजी दमयं
 ती चंदनबाल; हांजी अंजना ने पद्मावती, हांजी शिवव
 ती अति सार ॥ हां० ॥ ७ ॥ हांजी अजब बिराजे रे चूनडी,
 हांजी साधुनो शणगार; हांजी मेघ मुनीसर एम नणे, हां
 जी शीयल पादो नर नार ॥ हां० ॥ ८ ॥ इति ॥

अथ श्री नवपदनी गहूंली.

आतमराम मुनिराजीया, नवजल तारण नाव ॥ मो
 री सहीयो रे ॥ पांचे योगने साधवा, लीधो ते मुनिवर ना
 व ॥ मो० ॥ चालोने गीतारथ गुरुने वांदवा ॥ १ ॥ वृत्ति कहे
 योग पांचमो, साधन करे सुविलास ॥ मो० ॥ अनुभव अ
 न्यासी सदा, करता ज्ञान अन्यास ॥ मो० ॥ चा० ॥ २ ॥ पहे
 लो अध्यात्म योग जे, जावना योग तेम जाण ॥ मो० ॥ ध्या
 न योग त्रीजो सही, समता योग मन होय ॥ मो० ॥ चा० ॥ ३ ॥
 एम अनेक गुण शोचता, वीर आणा लेश मान ॥ मो० ॥ गो
 यमस्वामी समोसखा, राजगृही उद्यान ॥ मो० ॥ चा० ॥ ४ ॥

श्रेणिकराय आवे वांदवा, सुणी भागमन उदंत ॥ मो० ॥ क्वा
 यिक समकितनो घणी, वांदे गुरु गुणवंत ॥ मो० ॥ चा० ॥ ५ ॥
 इण अक्सर राणी चेलणा, जाव सजी शणगार ॥ मो० ॥ श्र
 ङ्ग पीठ उपर सही, गडूली करे मनोहार ॥ मो० ॥ चा० ॥ ६ ॥
 तव गोधम दिये देशना; सेवो नविक सिद्धचक्र ॥ मो० ॥ श्रां
 विल उली आराधिये, जिम न पडो नवचक्र ॥ मो० ॥ चा०
 ॥ ७ ॥ पांचे धर्मीने चार धर्म ठे; धर्मी सेव्या धर्म होय ॥ मो० ॥
 मयणा ने श्रीपालनो, संबंध कहे सवि सोय ॥ मो० ॥ चा०
 ॥ ८ ॥ वली नवपदमय ठे आतमा; आतम नवपद जोय ॥
 मो० ॥ ध्येय ध्याता ध्यान एकशी; जेद लहो नवि कोय ॥
 मो० ॥ चा० ॥ ९ ॥ आतमधर्मी ए देशना; धारजो हृदय म
 जार ॥ मो० ॥ क्रमाविजय जस संपदा; शुभविजय सुखका
 र ॥ मो० ॥ चा० ॥ १० ॥ इति. ॥

अथ श्री गडूली.

अंवसाल उद्यानमां, कांइ विचरंता वीर जिणंदरे ॥
 समवसरण देवे रज्युं, कांइ वेठा नयनानंद ॥ जिनजीने वो
 लडीये ॥ मोह्या मोह्यारे सुर नर लोक ॥ जि० ॥ १ ॥ पर्यदा वा
 र तिहां मली, कांइ वेठी नमी शुभ विच रे ॥ कोडीगमे
 सेवा करे, कांइ निर्जर नेपुर हुत ॥ जि० ॥ २ ॥ चठमुख चठ
 दिशि वीर जी, कांइ देवे देशना साररे ॥ दान शी मल तप
 जावना; कांइ शिवपुर मारग चार ॥ जि० ॥ ३ ॥ चार निकाय
 ना देवता; कांइ अणदूते एक कोडी रे ॥ सेवा करे प्रभुजी
 तणी; कांइ ठजा वे करजोडी ॥ जि० ॥ ४ ॥ वनपालके जइ

वीनव्यो; कांइ श्रीकोणिक महाराय रे ॥ सपरिवारशुं आ
 वियो; कांइ बेठो नमि प्रभु पाय ॥ जिण॥५॥ समतारसमयी
 देशना; कांइ ज्ञांखे वीर कृपाल रे ॥ नयगर्जित सुणी बोल
 डा, कांइ हरख्यो चित्त नूपाल ॥ जिण॥६॥ मिथ्यामत दूरे
 टढ्यो; कांइ ऊग्यो समकित सूररे ॥ मोह महामद मोडि
 यो, कांइ प्रगद्यो आतम नूर ॥ जिण॥७॥ कोणिक घरणी
 धारणी; कांइ जरी अकृत शुचि थालरे ॥ जिन आगल स्व
 स्तिक करे; कांइ कुंकुम रंग रसाल ॥ जिण॥८॥ मलीने सौ
 गावे तिहां, कांइ प्रभु गुण नक्ति सलोक रे ॥ ज्ञान सुजस वि
 नोदमां, कांइ मग्न हुआ बहु लोक ॥ जिण॥९॥ इति. ॥

अथ श्री पर्यूषण स्तुति.

परव पजूसण पुण्ये पामी; श्रावक करे ए करणी जी
 ॥ आठे दिन आचार पढावे; खंमण पीसण घरणी जी ॥
 सूद्धम बादर जीव न विणासे, दया ते मनमां जाणे जी ॥
 वीर जिनेसर नित पूजीने, सूधो समकित आणे जी ॥१॥ व्र
 त पाले ने घरे ते शुद्धि; पाप वचन नवि बोले जी ॥ केसर
 चंदने जिन सवि पूजे; नवन्नय बंधन खोले जी ॥ नाटक क
 रीने वाजिंत्र वजाडे; नर नारीने टोले जी ॥ गुण गावे जि
 नवरना एणि विध; तेहने कोइ न तोले जी ॥२॥ अठमज्जत्त
 करी लइ पोसह; बेसी पौषधशाले जी ॥ राग द्वेष मद म
 त्सर ढांडी, कूड कपट मन टाले जी ॥ कळपसूत्रनी पू
 जा करीने; निशिदिन धर्मे माले जी ॥ एहवी करणी कर
 तां श्रावक; नरक निगोदिक टाले जी ॥ ३ ॥ पडिक्कमणां क

रिए शुद्ध चावे; दान संवत्सरी वीजे जी ॥ समकितधारी जे
जिनशासने; रात्रि दिवस समरीजे जी ॥ पारण वेला पडि
वाजीने, मनोवांछित महोत्सव कीजे जी ॥ चित्त चोखे पजू
सण करणे, मनमान्यां फल लेशे जी ॥४॥ इति. ॥

अथ काण्डस्सगना २६ आगार लिख्यते.

(गाथा) अन्नत्रयाई १५ वारस, आगारा एवमाइ
आ चउरो ॥ १ अगणि १ पणिंदीछिदण, १ वोहिस्कोजाय १
मक्कोय ॥ इति ज्ञाप्ये. ॥

संख्या आगार सूत्रनाम आगार अर्थ आगार ते वृट. ॥

- १ (अन्नत्रयसिएणं के०) ऊंचो श्वास लेतां.
- २ (निससिएणं के०) नीचो श्वास मूकतां.
- ३ (खासिएणं के०) खांसि उधरस आवे मुखे हाथ देतां.
- ४ (ठीएणं के०) ठीक आव्ये आडो हाथ देवे.
- ५ (जंजाइएणं के०) वगासु आव्ये आमो हाथ देवे.
- ६ (उड्डुएणं के०) उड्डकार आव्ये आमो हाथ देवे
- ७ (वायनिसगणेणं के०) अधोदारे वाय संचारवे.
- ८ (जमलिए के०) जमर अथवा चकर आवे, पमे, हाले.
- ९ (पित्तमुञ्जाय के०) पित्त वनमादिकथी.
- १० (सुद्धमेहिंभंग संचालेहिं के०) सुद्धम अग हालवे.
- ११ (सुद्धमेहिखेलसंचालेहि के०) सुद्धम खेल बलखो हालवे.
- १२ (सुद्धमेहिंदिठीसंचालेहि के०) सुद्धम आंख्य हालवे.
- १ (अगणि के०) अग्नि दीवानी उजेई आवे वीजे गम जवे.
- २ (पणिंदीछिदण के०) मंजारी प्रमुख हिसक प्राणीयो

जीवघातादि देखी चित्त न ठरेथी बीजे ठामे जइ का
नसग्ग करवे.

३ (बोहिखोन्नाई के०) चोर नयादिकथी बीजे ठामे जतां.

४ (रुक्कोय के०) सापना जयथी हाले, बीजे ठामे जवे.

अथ श्री काठस्सग्गमां १ए दोष लागे तेनी
गाथा ज्ञाप्यमांथी.

गाथा—१घोमग श्लय ३खंजाइ, ४मालु ५थी ६निय
ल ७सवरी ८खलिण एवहु ॥ १० लंबुत्तर ११ थण १२संज
ई, १३जमुहंगुली १४ वायस १५ कविठो ॥१॥ १६ सिरकंप
१७मुय १८वारुणि, १९पेहिती वइऊ दोस नसग्गो ॥ लंबुत्त
र थण संजई, न दोस समणिएं सवहु सट्ठीणं ॥२॥ इति. ॥
संख्या. सूत्रपद. अर्थ.

१ (घोमग के०) घोमानी परे पग वांका राखे ते.

२ (लय के०) लता जे वृद्ध वेदमीनीपरि हाले ते.

३ (खंजाइ के०) आंजा प्रमुखे उठीगुं ले ते.

४ (माल के०) माले मागले मेडे पाटने माथुं अडामे ते.

५ (उधी के०) पगना अंगुठा अथवा पगनी पानीउ मेखवे ते.

६ (नियल के०) पग पहोला राखे ते.

७ (सवरी के०) ज्जीलडीनिपरि गुज्य स्थाने हाथ राखे ते.

८ (खलिण के०) रजोहरण वांको राखे ते.

९ (वहु के०) वहुनीपरि नीचुं माथुं राखी करे ते.

१० (लंबुत्तर के०) पहेरवानुं वस्त्र ढींचणथी लांबु राखे ते.

११ (थण के०) मांसादिकथी हृदय ढांकी राखे ते.

- १२ (संजई के०) सीतादिकथी हृदय ढांकी राखे ते.
 १३ (नमुहंगुली के०) ज्ञापण आंगली प्रमुख हलावे ते.
 १४ (वायस के०) कागमानीपरे आंखयो फेरवे ते.
 १५ (कविठो के०) वस्त्र संकोची राखे ते.
 १६ (सिरकंप के०) माथुं हलावे धुणावे ते.
 १७ (मुय के०) मुगानीपरे हुंहुंकार करे ते.
 १८ (वारुणि के०) मदिरानीपरे वमवम शब्द करे ते.
 १९ (पेहि के०) वांदरानीपरे होठ हलावे ते.

ए उगणीसमा मुनी तथा श्रावकने सर्व तजवा.

साधवीने १६ तजवा १०, ११, १२ ते विना.

श्राविकाने १५ तजवा ए, १०, ११, १२ ते विना.

अथ पञ्चखाण नमुक्कारसहि आदिनां, गुरु करावे, गुरुनुं वचन पञ्चखाई ॥ करतानुं वचन पञ्चखामी, गुरुनुं वचन वो सिरे, करतानु वचन वोसिरामि ॥

१ अथ नमुक्कारसहिनुं.

उगएसूरे नमुक्कार सहिथं पञ्चस्काई चत्रविहंपि आहारं असणं पाणं खाइमं साइमं १ अन्नञ्चणाजोगेणं, २ सहस्सागारेणं, वोसिरे. ॥१॥

२ अथ नमुक्कारसहि मुष्सहिनुं.

उगएसूरे नमुक्कारसहिथं मुष्सहिथं पञ्चस्काई चत्र विहंपि आहारं असणं पाणं खाइमं साइमं १ अन्नञ्चणाजोगेणं २ सहस्सागारेणं, ३ महत्तरागारेणं, ४ सबसमाहिवत्तिया गारेणं, वोसिरे. ॥ २ ॥

३ अथ पोरसि साढपोरिसिनुं.

उग्गएसूरे नमुक्कारसहिअं पोरिसिं साढपोरिसिं मुठि
सहिअं पच्चखाइ उग्गएसूरे चउविहंपि आहारं असणं पाणं
खाइमं साइमं १ अन्नढणान्जोगेणं, २ सहस्सागारेणं, ३ पच्च
न्नकालेणं, ४ दिसामोहेणं, ५ साहुवयणेणं, ६ महत्तरागारेणं,
उसवसमाहिवतियागारेणं, वोसिरे. ॥३॥
ए पच्चखाणमां मुठिसहि लिधि तेथी एक आगार वध्योठे.

४ अथ पुरिमढ अवढनुं.

पोरिसि मुठिसहिनी रीते पण उग्गएसूरेने ठामे सूर
एउगेनो पाठ लेजो ॥ इति. ॥४॥

५, ६ अथ वेसणा एकासणानुं.

उग्गएसूरे नमुक्कारसहिअं, पोरिसहिअं, मुठिसहिअं
पच्चखाइ उग्गएसूरे चउविहंपि आहारं असणं पाणं खाइमं
साइमं अन्नढणान्जोगेणं सहसागारेणं पच्चन्नकालेणं दिसा
मोहेणं साहुवयणेणं महत्तरागारेणं सवसमाहिवत्तियागारे
णं विगइउ पच्चखाइ अन्नढणान्जोगेणं सहसागारेणं लेवाले
वेणं गिहत्तसंसोठेणं उक्किन्नविंवेणं पडुच्चमस्किएणं पारिठा
वणियागारेणं महत्तरागारेणं सवसमाहिवत्तियागारेणं विया
सणं पच्चखाइ तिविहंपि आहारं असणं खाइमं साइमं १ अ
न्नढणान्जोगेणं, २ सहसागारेणं, ३ सागारियागारेणं, ४ आउ
ट्टणपसारेणं, ५ गुरूअप्रुठाणेणं, ६ पारिठावणियागारेणं, ७
महत्तरागारेणं, ८ सवसमाहिवत्तियागारेणं, पाणस्स लेवेणवा

अलेवेणवा, अद्येणवा, बहुलेणवा, ससिञ्जेणवा, अस्तिञ्जेणवा
वोसिरे. ॥ इति ॥

हवे एकासणनुं पञ्चस्काण करवुं होय तो प्रथमे वेयास
णाने गमे एकासण कदेवुं ॥५॥६॥ इति. ॥

७ अथ एकलठाणनुं.

ए पञ्चखाण एकासण प्रमाणे पाण एक आगार उठो
आठटणपसारेणं न कहेवुं, सात आगार ठे माटे.

८ अथ आयंविजनं.

उग्गएसूरे नमुक्कारसहिञ्चं, पोरिसि, साठपोरिसि, मुठि
सहिञ्चं पञ्चखाइ उग्गएसूरे चउद्विहंपि आहारं असणं पाणं
खाइमं साइमं अन्नठणान्जोगेणं सहसागारेणं पठन्नकालेणं
दिसामोहेणं साहुवयणेणं महत्तरागारेणं सवसमाहिवत्तिया
गारेणं आयंविजं पञ्चस्काइ १ अन्नठणान्जोगेणं, २ सहसागारे
णं, ३ लेवाल्लेवेणं, ४ गिहठसंसडेणं, ५ उस्कित्तविवेगेणं, ६ पा
रिठावणियागारेणं, ७ महत्तरागारेणं, ८ सवसमाहिवत्तियागा
रेणं, एकासणं पञ्चस्काइ तिविहपि आहारं असणं खाइमं
साइमं अन्नठणान्जोगेणं सहसागारेणं सागारिआगारेणं आ
उठण पसारेणं गुरुअ_५ठाणेणं पारिठावणियागारेणं मह
रात्तगारेण सवसमाहिवत्तिआगारेणं पाणस्त लेवेणवा अलेवे
णवा अद्येणवा बहुलेणवा ससिञ्जेणवा अस्तिञ्जेणवा वोसिरे.

ए अथ तिविहार उपवासनुं.

सूरेउग्गए अन्नत्तं पञ्चस्काइ तिविहपि आहारं असणं
खाइमं साइमं १ अन्नठणान्जोगेणं, २ सहसागारेणं, ३ पारि
ठावणियागारेणं, ४ महत्तरागारेणं, ५ सवसमाहिवत्तिया

गारेणं, पाणहार पोरिसि साठपोरिसि मुठसहिअं पच्चस्काइ
अन्नठणान्नेगेणं सहसागारेणं पच्चन्नकालेणं दिसामोहेणं
साहुवयोणं महत्तरागारेणं सवसमाहिवत्तियागारेणं पा
णस्स लेवेणवा अलेवेणवा अठेणवा बहुदेणवा ससिठेणवा
असिठेणवा वोसिरे. ॥९॥

१० अथ चउव्विहार उपवासनुं.

सूरेण्णए अप्रत्तं पच्चस्काइ चउव्विहंपि आहारं अस
णं पाणं खाइमं साइमं १ अन्नठणान्नेगेणं, २ सहसागारेणं,
३ पारिठावखियागारेणं, ४ महत्तरागारेणं, ५ सवसमाहि
वत्तियागारेणं, वोसिरे. ॥ इति ॥ १० ॥

११ अथ पाणहारनुं ठठ अठमादिक तप करे.

बीजा दिवसादिके पाणी वापरवुं होय त्यारे करे ते.
पाणहार पोरिसि मुठसहिअं पच्चस्काइ अन्नठणान्नेगेणं सह
सागारेणं महत्तरागारेणं सवसमाहिवत्तियागारेणं पाणस्स १
लेवेणवा २ अलेवेणवा ३ अठेणवा ४ बहुदेणवा ५ ससिठेण
वा असिठेणवा वोसिरे. ॥ इति ॥ ११ ॥

१२ अथ गंठसहिअं आदे अन्नियहनं.

गंठसहिअं वेठसहिअं द्विपसहिअं टवुक-हिअं मुठस
हिअं पच्चस्काइ १ अन्नठणान्नेगेणं, २ सहसागारेणं, ३ मह
त्तरागारेणं, ४ सवसमाहिवत्तियागारेणं, वोसिरे. ॥ १२ ॥

१३ अथ नियम धारे तेने देसावगासिकनुं.

देसावगासिअं उवजोगं परिज्जेगं पच्चस्काइ १ अन्नठ
णान्नेगेणं, २ सहसागारेणं, ३ महत्तरागारेणं, ४ सवसमाहि
वत्तियागारेणं वोसिरे. ॥ इति ॥ १३ ॥

१४ अथ निविगर्द्धनुं पञ्चखाण.

निविगर्द्धनुं पञ्चखाणं १ अन्नवृणानोगेणं २ सहसागारेणं ३ जेवालेवेणं ४ गिहठसंसठेण ५ उक्खित्तविवेगेणं ६ पडुच्चमस्किणं ७ पारिष्ठावणियागारेणं ८ महत्तरागारेणं एसवसमाहिवत्तियागारेणं, वोसिरे ॥ इति. ॥ १४ ॥

अथ सांजनां पञ्चखाण.

वयसणा एकासणा निविगर्द्ध आयंबील उपवास उठ अठमादि उश्र जल वावरे तेने.

१५ अथ पाणहार दिवस चरिमनुं.

पाणहार दिवस चरिम पञ्चखाणं १ अन्नवृणानोगेणं २ सहसागारेणं ३ महत्तरागारेणं ४ सवसमाहिवत्तियागारेणं, वोसिरे ॥ इति. ॥ १५ ॥

१६ अथ श्रीचउविहारनु. रात्रे चारे आहार वंध.

दिवस चरिमं पञ्चखाणं चउविहंपि आहारं असणां पाणं खाणं साणं १ अन्नवृणानोगेणं २ सहसागारेणं ३ महत्तरागारेणं ४ सवसमाहिवत्तियागारेणं वोसिरे ॥ इति. ॥ १६ ॥

१७ अथ श्री ति विहारनुं पाणी मोकलुं.

दिवस चरिमं पञ्चखाणं ति विहंपि आहारं असणां खाणं साणं १ अन्नवृणानोगेणं २ सहसागारेणं ३ महत्तरागारेणं ४ सवसमाहिवत्तियागारेणं वोसिरे इति ॥ १७ ॥

१८ अथ श्री उविहारनुं नोजन खादिम वंध.

दिवस चरिमं पञ्चखाणं उविहंपि आहारं असणां खाणं १ अन्नवृणानोगेणं २ सहसागारेणं ३ महत्तरागारेणं ४

सवसमाहिवत्तियागारेणं वोसिरे ॥ इति. ॥ १७ ॥

अथ श्री पञ्चखाणना आगारनी गाथा.

दोचेव नमुक्कारे, आगारे ठ चेव पोरसिए ॥ सत्ते वइ
पुग्मिहे, इक्कासणगंमि अठेव ॥१॥ सत्तेग ठाणेसुय, अठेवय
अंविंनि अ गारा ॥ पंचव जत्तठे, ठ पाणे चरिम चत्तारि
॥ २ ॥ पंच चणगे अन्निगहे, निवीए अठ नव आगारा ॥ अ
पान्नेरे पंच चण, हवंति ससेसु चत्तारी ॥ ३ ॥

अथ श्री च्यार आहारनां नाम तथा अर्थ.

- १ (असणं केण) कठालादि ज्ञात दूध पकवानादि.
- २ (पाणं केण) कांजी केर जवादि धोयण मदीरादिक पाणी.
- ३ (खाइम केण) शेक्यां धान तथा फलादि.
- ४ (साइमं केण) सूठ जीरु अजमो तंबोलादि.

अथ श्री पञ्चखाण पारतां ठ बालनां नाम.

- १ (फान्निअ कण) जे काल सुधी लीधं त काल फरस त.
- २ (पाणीअ केण) पञ्चखाण कखुं त वारवार संजारे त.
- ३ (सोहिअं केण) गरुआदिकन नीमत्री पठे पारे त.
- ४ (नारिअं केण) जकाज सुधी कखुं त काल उपर थाय त.
- ५ (कीअं केण) जो जनादि करतां पञ्चखाण त्रिचारे त.
- ६ (आरहिअं केण) ए सर्व प्रकारे संखुं त पारवुंते.

अथ ठ ठीडीथी पञ्चखाण करे तेनां नाम.

- १ (राजानियोगेण केण) राजा नगराधिपतिना बले करी.
- २ (बलानियोगेण केण) चारादिकना बल करी.
- ३ (गणानियोगेण केण) घणाना समवाय बले करी.

- ४ (देवानियोगेणं के०) देवकोपादिक उपश्चे करी.
 ५ (गुरुनिग्गहेणं के०) गुरु धम्म जीवीन्दाइनो उपश्च
 वारवाने.
 ६ (वित्तिकंतरेणं के०) आजीवी हा डल्लेने डरुत्तादिके.
 ॥ इति श्री काउसग्ग आदिमां आगार. ॥

अथ पञ्चखाणना ४ए ज्ञांगा लिख्यते.

॥ त्रण जोगना ॥ ॥ त्रण करणना मलीने थाय ॥

॥ गाथा—मण वय काय मणवय, मणत्तणु वयत्तणु
 िजोग सग सत्त, करण कारणाणुमई ड ति जुअ तिवत्त
 सियाल जंगसय ॥ १ ॥

- | | |
|----------|------------------------------------|
| १ मने० | करुं नहि. |
| २ मने० | करावुं नहि. |
| ३ मने० | अनुमोडु नहि. |
| ४ मने० | करु नहि, करावुं नहि. |
| ५ मने० | करुं नहि, अनुमोडु नहि. |
| ६ मने० | कर वुं नहि, अनुमोडु नहि. |
| ७ मने० | करुं नहि, करावुं नहि, अनुमोडु नहि. |
| ८ वचने० | करु नहि. |
| ९ वचने० | करावुं नहि |
| १० वचने० | अनुमोडु नहि. |
| ११ वचने० | करु नहि, करावुं नहि. |
| १२ वचने० | करुं नहि, अनुमोडु नहि. |
| १३ वचने० | करावुं नहि, अनुमोडु नहि. |

१४ वचने०	करुं नहि, करावुं नहि, अनुमोड नहि.
१५ कायाए०	करुं नहि.
१६ कायाए०	करावुं नहि.
१७ कायाए०	अनुमोड नहि.
१८ कायाए०	करुं नहि, करावुं नहि.
१९ कायाए०	करुं नहि, अनुमोड नहि.
२० कायाए०	करावुं नहि, अनुमोड नहि.
२१ कायाए०	करुं नहि, करावुं नहि, अनुमोड नहि.
२२ मन० वचने०	करुं नहि.
२३ मन० वचने०	करावुं नहि.
२४ मन० वचने०	अनुमोड नहि.
२५ मन० वचने०	करुं नहि, करावुं नहि.
२६ मन० वचने०	करुं नहि, अनुमोड नहि.
२७ मन० वचने०	करावुं नहि, अनुमोड नहि.
२८ मन० वचने०	करुं नहि, करावुं नहि, अनुमोड नहि.
२९ मन० काया०	करुं नहि.
३० मन० काया०	करावुं नहि.
३१ मन० काया०	अनुमोड नहि.
३२ मन० काया०	करुं नहि, करावुं नहि.
३३ मन० काया०	करुं नहि, अनुमोड नहि.
३४ मन० काया०	करावुं नहि, अनुमोड नहि.
३५ मन० काया०	करुं नहि, करावुं नहि, अनुमोड नहि.
३६ वचन० कायाए०	करुं नहि.
३७ वचन० कायाए०	करावुं नहि.

- ३० वचन० कायाए० अनुमोड नहि.
 ३१ वचन० कायाए० करु नहि, करावुं नहि
 ४० वचन० कायाए० करुं नहि, अनुमोड नहि.
 ४१ वचन० कायाए० करावुं नहि, अनुमोड नहि
 ४२ वचन० कायाए० करुं नहि, करावु नहि, अनुमोड नहि.
 ४३ मन० वचन० कायाए० करुं नहि.
 ४४ मन० वचन० कायाए० करावुं नहि.
 ४५ मन० वचन० कायाए० अनुमोड नहि.
 ४६ मन० वचन० कायाए० करुं नहि, करावुं नहि.
 ४७ मन० वचन० कायाए० करुं नहि, अनुमोड नहि.
 ४८ मन० वचन० कायाए० करावुं नहि, अनुमोड नहि.
 ४९ मन० वचन० कायाए० करुं नहि, करावुं नहि, अनु
 मोड नहि. ॥ इति ४९ चांगा समाप्तम् ॥

अथ श्री देवचंदजीकृत स्नात्रपूजा लिख्यते.

पांखमी गाथा—चौतीसे अतिशय जूज, वचनातिशय युत् ॥ सो परमेश्वर देखि ज्वि, सिंहासन संपत्त ॥१॥

॥ ढाल ॥ सिंहासन वेठा जग जाण, देखि ज्विजन गुणमणि खाण ॥ जे दीठे तुज निरमल जाण, लहीये परम महोदय ठाण ॥१॥ कुसुमंजलि मेळ्हो आदि जिणंदा, तोरा चरण कमल सेवे चोसठ इंदा ॥ कु० ॥ गाथा० ॥ जो नियगु ण पळ्ळव रम्यो, तसु अनुभव एगत्त ॥ सुह पुगल आरोप ता, जोत सुरंग नरत्त ॥२॥ ढाल ॥ जो निज आतमगुण आ एदी, पुगल संगे जेह अफंदी ॥ जे परमेश्वर निज पट ली

न, पूजो प्रणमो नव्य अदीन ॥ ३ ॥ कुसुमांजलि मेळहो शां
 ति जिणंदा ॥ तोण ॥ कुण ॥ गाथाण ॥ निम्मल नाण पयास क
 र, निम्मल गुण संपन्न ॥ निम्मल धम्ममुवयेस कर, सो पर
 मप्पा धन्न ॥ ४ ॥ ढाल ॥ लोकालोक प्रकाशक नाणी, न
 विजन तारण जेहनी वाणी ॥ परमानंद तणी नीशाणी,
 तसु जगते मुज मति ठहराणी ॥ कुसुमांजलि मेळहो नेमि
 जिणंदा ॥ तोण ॥ कुण ॥ गाथाण ॥ जे सिद्धा सिद्धंति जे, सिद्ध
 संति अणंत ॥ जसु आलंबन ठविय मण, सो सेवो अरिहंत
 ॥ ४ ॥ ढाल. ॥ शिवसुख कारण जेह त्रिकाले, सम परिणा
 मे जगत निहाले ॥ उत्तम साधन मार्ग दिखाले, इंद्रादिक
 जसु चरण पयाले ॥ ५ ॥ कुसुमांजलि मेळहो पास जिणंदा,
 तोण ॥ कुण ॥ गाथाण ॥ समदिष्टी हेस जय, साहु साहुणी सा
 र ॥ आचारज उवप्राय मण, जो निम्मल आधार ॥ ५ ॥
 ॥ ढाल ॥ चौविह संघे जे मन धाख्यो, मोह तणो का
 रण निरधाख्यो ॥ विविह कुसुमवर जाति गदेवि, तसु चर
 णे प्रणमंत ठवेवी ॥ ६ ॥ कुसुमांजलि मेळहो वीरजिणंदा ॥
 तोण ॥ कुण ॥ इति पांखमी ॥ वस्तु ॥ ठंड. ॥ सयल जिनवर
 नमिय मनरंग, कळाण कविहि संथविय ॥ करिडा धम्म
 सुपवित्त ॥ सुंदर सयइक सत्तरि तिथकर, एक सम ग्रिहरं
 ति महीयला ॥ चवण समय इगवीस जिण, जमण समय
 इगवीस ॥ नत्तिह जावे पूजीया, करो संघ सुजगीस ॥ ६ ॥
 ॥ ढाल ५ जी. ॥

(एक दिन अचिरा हुजरावती, ए दशी.)

नव तीजे समकित गुण रम्या, जिनजगति प्रमुख ग

ए परणम्या ॥ तजि इंडीय सुख आससना, करि थानक
वीशनी सेवना ॥१॥ अति राग प्रसस्त प्रज्ञावता, मन एह
वी जावना जावता ॥ सवि जीव करू सासन रसी, एसी
जाव दया मन उद्धसी ॥२॥ जही परणाम एहवुं जलुं, निप
जावी जिनपद निरमलु ॥ आयु वने विच इरु नव करी,
श्रद्धा संवेग त धिर धरी ॥३॥ तिहाथी चवि लहे नरंजव उ
दार, जरते तिम एरवतेज सार ॥ महाविदेहे विजय प्रधान,
मध्यखंमे अवतरे जिन निधान ॥ ४ ॥

॥ अथ सुपनां ढाल ३ जी. ॥

पुण्ये सुपनह पेखे, मनमांहि हरख विशेषे ॥ गजवर
उज्वल सुंदर, निर्मल वृषज मनोहर ॥ १ ॥ निरजय केशरि
सिंह, लक्ष्मी अतिहि अदीह ॥ अनुपम फूजनी माल, निर्म
ल शशी सुकुमाल ॥ २ ॥ तेज तरणी अति दीपे, इंध्वजा
जग ऊप ॥ पूरण कलश पडूर, पदम सरोवर पूरा ॥३॥ इग्या
रमे रयणायर, देखे माता गुण सायर ॥ वारमे जुवन
विमान, अनुपम रत्न निधान ॥४॥ अग्नि शिखा निरधूम,
देखे माताजी अनुपम ॥ हरखी रायने ज्ञासे, राजा अर
थ प्रकासे ॥५॥ जगपति जिनवर सुखकर, होस्ये पुत्र म
नोहर ॥ इडादिक जसु नमस्ये, सकल मनोरथ फलस्ये ॥
॥६॥ वस्तु ॥ पुन्य उदय २ उपना जिननाह, माता तव
रयणी समे ॥ देखी सुपन हरखंति जागीय, सुपन कही नि
ज कंतने ॥ सुपन अरथ सांजले सोजागीय, त्रिजवन ति
लक महागुणी ॥ होस्ये पुत्र प्रधान, इडादिक जसु पयनमी,
करसे सिध विधान ॥ ७ ॥

॥ ढाल ४ थी. ॥

(चंडाञ्जलानी.)

सोहमपति आसन कंपीयो, देइ अविधि मन आणंदि
 यो ॥ मुऊ आतम निरमल करण काज, नवजल तारण प्र
 गद्यो जिहाज ॥१॥ नव अडवी पारग सत्तवाह, केवल ना
 णाईय गुण अगाह ॥ सिव साधन गुण अंकूर रेह, कारण न
 लद्यो आसाठ मेह ॥ २ ॥ हरखे विकसी तव रोमराय, बल
 यादिकमें निज तनु न माय ॥ सिंहासणथी उठ्यो सुरिंद,
 प्रणमंतो जिन आणंद कंद ॥३॥ सग अडपय सम्मुह आवि
 तठ, करि अंजलि प्रणमी नमीयमठ ॥ मुख ज्ञांवि ए खिण
 आज सार; तीयलोय पहु दीठो उदार ॥ ४ ॥ रे रे निसुणो
 सुरलोक देव, विपयानले तापित तनु सवेव ॥ तसु शांति क
 रण जलधर समान, मिथ्याविष चूरण गरूडवान ॥ ५ ॥ ते
 देव सकल तारण समठ; प्रगद्यो तसु प्रणमी हवो सनथ ॥
 एम जंपी सकठव करेवि, तव देव देवी हरखे सुणेवि ॥६॥
 गावे तव रंजा गीतज्ञान, सुरलोक हुवा मंगल निधान ॥ न
 रखेत्रे आरिज शुन्न ठाम, जिनराज वधे सुर हरख धाम
 ॥७॥ पिता मात घरे उठव अलेख, जिनसासन मंगल अति
 विशेष ॥ सुरपति देवादिक हरख समग, संयम अरथी ज
 नने उमंग ॥ ८ ॥ सुन्न वेला लगने तीर्थनाथ, जनम्या इंज
 दिक हरख साथ ॥ सुख पाम्या त्रिजुवन सर्व जीव, वधाई
 वधाई थइ अतीव ॥ ९ ॥

॥ ढाल ५ मी. ॥

(श्री शांतिजिननो कलश कहिशुं, प्रेम सागर पुर) ए देशी.

श्री तीर्थपतिनो कलश मज्जन गाइये सुखकार, नर
खेत मंरुण डह विहंरुन नविक मन आधार ॥ तिहां राव
राणा हरख उठव थयो जग जयकार, दिसि कुमरी अविधि
विशेष जाणी लह्यो हरख अपार ॥ १ ॥ निय अमर अमरी
संग कुमरी गावती गुण ठंड, जिन जननी पासे आवि पंहो
ती गहगहती आणंद ॥ हे माय ते जिनराज जायो सचि व
घायो रम्म, अम जम्म निम्मल करण कारण कारण करिश
सुइकम्म ॥७॥ तिहां चुमि सोधन दीप दर्पण वाय वीजण धा
र, तिहां करीय कदली गेह जिनवर जननि मज्जनकार ॥वर
राखडी जिन पाणि वांघि दीये एम आशीश, जुग कोडि को
डि चिरंजीवो धर्मदायक ईश ॥३॥

॥ ढाल ६ मी. ॥

(प्रभु प्रणमुं रे एहनी.)

जयनायक जी त्रिभुवन जन हितकार ए, परमात्म
जी चिदानंद घन सार ए ॥ जिण रयणी जी दस दिसी नि
र्मलता घरे, शुच लघ्रे जी ज्योतिप चक्र ते संचरे ॥ जिन ज
नम्या जी जिण अवसर माता घरे, तिणे अवसर जी इंद्रास
ण पण थरदरे ॥१॥ तूटक ॥ थरदरे आसन इंद्र चिते, कोण
अवसर ए वन्यो ॥ जिन जनम उठव काल जाणी, अतिहि
आणंद उपनो ॥ निज सिद्धि संपति हेतु जिनवर जाणी न
गते उमह्यो, विकसित वदन प्रमोद वधते देव नायक गहग
ह्यो ॥१॥ चाल-तव सुरपति जी घंटा नाद करावए, सुरलोके

जी घोषण एह देवरावए ॥ नरक्षेत्रे जी जिनवर जनम हु
 वो अठे, तसु जगते जी सुरपती मंदरगिरि गठे ॥ त्रूण ॥
 गठे मंदर शिखर उपर जुवन जीवन जिन तणो, जिन ज
 नम उठव करण कारण आवजो सवि सुर गणो ॥ तुम शुद्ध
 समकित थास्ये निरमल देवाधिदेव निहालतां, आपणां पा
 तिक सर्व जास्ये, नाथ चरण पखालतां ॥३॥ चाल-इम सांज
 ली जी सुरवर कोडि बहु मिली, जिन वंदन जी मंदरगिरि
 साहमा चली ॥ सोहमपती जी जिन जननी घर आवीया,
 जिन माता जी वंदि स्वामी वधावीया ॥ त्रूण ॥ वधावी
 या जिनवर हर्ष बहुले धन्य हुं कृतपुन्य ए, त्रैलोक नाय
 क देव दीठो मुऊ समो कुण अन्य ए ॥ हे जगत जननी पु
 त्र तुमचो मेरु मज्जन वर करी, उठंग तुमचे वलीय थापिश
 आतमा पुण्ये जरी ॥४॥ चाल-सुरनायक जी जिन निज करक
 मले ठव्या, पांच रूपे जी अतिशे महिमाये स्तव्या ॥ नाटक
 विधि जी तव बत्तीस आगत वहे, सुर कोडे जी जिन दरश
 णने उमहे ॥ त्रूण ॥ सुर कोडी कोडी नाचती वली नाथ
 सुचि गुण गावती, अपठरा कोदि हाथ जोदि हाव नाच
 दिखावती ॥ जय जयो तुं जिनराज जग गुरु एम दे आशीस ए,
 अमत्राण शरण आधार जीवन एक तुं जगदीश ए ॥५॥ चाल-
 सुर गिरिवर जी पांसुक वनमे चिहुं दिशे, गिरि शिलपर जी
 सिंघासण सासय वसे ॥ तिहां आणी जी शक्रे जिन खोले
 ग्रह्या, चोसठे जी तिहां सुरपति आवी रह्या ॥ त्रूण ॥ आ
 विया सुरपति सर्व जगते, कलश श्रेणि बणाव ए ॥ सिद्ध
 र्थ पमुहा तीर्थ उषधि सर्व वस्तु अणावए ॥ अच्युत पति

तिहां हुकम कीनो देव कोडा कोमिने, जिनःमङ्गनारथ नीर
लावो सवे सुर करजोडिने ॥६॥

॥ ढाल ७ मी. ॥

(शांतिने कारणे। इंड कलसा नरे, ए देशी.)

आत्म साधनो रशी देव कोडि हसी, उलशीने धसी
खीरसागर दिसी ॥ पञ्चमदह आदि दह गंग पमुहा नई, तीर्थ
जल अमल लेवा जणी ते गई ॥ १ ॥ जाति अम कलश क
रि सहस अघोचरा, उच चामर सिंहासण सुन्नतरा ॥ उपग
रण पुष्प चंगेरी पमुहा सवे, आगमे ज्ञांखिया तेम आणी
ठवे ॥ २ ॥ तीर्थजल जरिया कर कलश करि देवता, गावता
जावता धर्म उन्नतिरत्ता ॥ तिरिय नर अमरने हरख उपजाव
ता; धन्य अम सगति सुचि जगति एम ध्यावता ॥ ३ ॥
समकित बीज नीज आत्म आरोपता, कलश पाणी मिसे
जगति जल शींचता ॥ मेरु सिहरोवरे सर्व आव्या वही, श
क्र उठंग जिन देखी मन गहगही ॥ ४ ॥ गद्य ॥ हंडो देवा
अणाईकाल अदिष्ठ पुढो तिलोय तारणो, तिलोय बंधू मिष्ठ
तमोह विदंसणो ॥ अणाइ तिण्हा विणासणो, देवाहिदेवो
दिठ्वो हियकामेहि ॥ ५ ॥ ढाल ॥ तेहीण ॥ एम पनणांत
वण जवण जोईसरा, देव वेमाणीया जक्ति धम्मायरा ॥
केवि कप्पडिया केवि मित्ताणुगा, केवि वर रमणि वयणेण
अइ उच्चगा ॥ ६ ॥ वस्तुण ॥ तठ अनुय २ इंद आदेश करजो
डि सवि देव गणा लेय कलश आदेश पामिय ॥ अद जूत
रूप सरूप जुय कवण एह पुठंत सामिय, इंड कहे जग
तारणो पारग अम परमेश ॥ नायक दायक धर्मनिही, क

रिये तसु अत्रिशोक ॥ ७ ॥

॥ ढाल ८ मी. ॥

(तीर्थ कमल दल उदक जरिने, पुष्कर सागर आवे)

॥ ए देशी. ॥

पूर्ण कलश सुचि उदकनि धारा, जिनवर अंगे नामे ॥
 आतम निरमल जाव करंतां, वधते सुन्न परिणामे ॥ अच्यु
 त आदिक सुरपति मज्जन, लोकपाल लोकांत ॥ सामानि
 क इंद्राणी पमुहा, एम अत्रिषेक करंत ॥ १ ॥ गाहाण ॥ तव
 ईसाण सुरिंदो, सक्कं पनणैई करइ सुपसावो तुम अंके मह
 नाहो, पणमित्तं अम्म अप्पेह ॥ २ ॥ ता सक्किंदो पनणैइ,
 साहमीवड्डलंमि बहुलाहो आणा एवंतेणां; गिएहहोउ कय
 ड्डनो ॥ ३ ॥ ढाल तेज ॥ सोहम सुरपति वृषन्नरूप करी,
 न्हवण करे प्रभु अंग ॥ करिये विलेपण पुष्पमाला ठवि, व
 र आन्नरण अन्नंग ॥ ४ ॥ तव सुरवर बहु जयश रव करि, ना
 चे धरि आणंद ॥ मोह मारग सारथपति पाम्यो, नांजसु ह
 वे जव फंद ॥ ५ ॥ कोडि बत्तीसे सोवन उवारी, वाजंते वर
 नादे ॥ सुरपति सिंघ अमर श्री प्रभुने, जननीने सुप्रसा
 दे ॥ ६ ॥ आणी आपी एम पर्यंपे, अम निस्तरिया आज ॥
 पुत्र तुमारो नाथ हमारो; तारणा तरण जिहाज ॥ ७ ॥ मात
 जतन करी राखज्यो एहने, तुम सुत अम आधार ॥ सुरप
 ति जगति सहित नंदीसर, करे जिन जगति उदार ॥ ८ ॥
 निय ९ कप्प गया सवि निर्जर, कहेता प्रभु गुण सार ॥ दि
 द्धा कवलज्ञान कळयाणक, इच्छा चित्त मजार ॥ ९ ॥ खर
 तरगह जिन आणा रंगी, राजसागर उवजाय ॥ ज्ञान ध

रम दीपचंद्र सुत पाठक, सुगुरु तणो सुपसाय ॥ १० ॥ देव
चंद्र निज जगते गायो, जनम महोच्चव वंद ॥ बोधवीज अं
कूरो छलस्यो, संघ सकल आणंद ॥ ११ ॥ इति ॥

॥ कलश. ॥

(राग वेलान्तल.)

एम पूजा जगते करो, आतम हित काज ॥ तजिय
विजाव निज जावमें, रमता शिवराज ॥ एण ॥ १ ॥ काल
अनंते जे हुआ, होस्ये जेह जिणंद ॥ संपय सीमंघर प्रभु,
केवलनाण दिणंद ॥ एण ॥ २ ॥ जनम महोच्चव इणिपरे,
भावक रुचिवंत ॥ विरचे जिनप्रतिमा तणो, अनुमोदन खं
त ॥ एण ॥ ३ ॥ देवचंद्र जिनपूजना, करतां जव पार ॥ जिन
पदिमा जिन सारिखी, कही सूत्र मजार ॥ एण ॥ ४ ॥ इति ॥

अथ श्री देवचंद्रजीकृत अष्टप्रकारी पूजा.

॥ प्रथम जल पूजा ॥

॥ उहो. ॥

स्वस्ति श्रीसुख पुरवा, कळपवेलिनो सार ॥ पूजा
जवि जिननी करो, अष्ट जेद सुविचार ॥ १ ॥ गंगा मागध
हीरनीधी, उपधी मीश्रित सार ॥ कुसुम वासीत सुची ज
ले, करो जिन स्नात्र उदार ॥ २ ॥

॥ ढाल ॥

मणीकनकादिक अम्रवीधि करी, जरि कलस सफार ॥

शुभ्र रूचिजे जिनवर न्हैवे, तस नहि डुरित प्रचारं ॥१॥ मे
रुशिखर जिम सुरवर, जिनवर न्हवण अमान ॥ करता वर
ता निज गुण, समकित वृद्धि निधान ॥ १ ॥

॥ अथ चाल ॥

स्नात्र करतां जगत गुरु शरीरे, सकल देवे विमल क
लस नीरे ॥ आपणा कर्म मल दूरे किधा, तेणे ते विबुद्धे अं
थे प्रसीधा ॥१॥ हर्ष जरी अप्सरा वृंद आवे, स्नात्र करी ए
म आसीश जावे ॥ जिहां दगे सुरगिरि जंबुदीवो, अम त
णा साध्य जीवात्म जीवो ॥१॥

॥ काव्य ॥

विमल केवल ज्ञासन ज्ञास्करं, जगत जंतु महोदय
कारणं ॥ जिनवरं बहुमान जलौघतः, शुचिमनः स्नपयामि
विशुद्धये ॥१॥ ॐ ह्रीं परमात्मने अनंतातनं ज्ञान शक्तये,
जन्म जरा मृत्यु निवारणाय; श्रीमङ्गिनेशाय जलं यजाम
हे स्वाहा ॥ १ ॥ इति ॥

अथ द्वितीय चंदन पूजा.

॥ इहो. ॥

बावना चंदन कुंकुमा, मृगमदने घनसार ॥ जिन त
नु क्षेपे तसु टले, मोह संताप विकार ॥१॥

॥ ढाल ॥

सकल संताप निवारण, तारण सहु ज्ञवि चित्त ॥ प
रम अनीदां अरेहां, तनु चरचो जवि नित्त ॥ १ ॥ निज रूपे

उपयोगी, धारी नीज गुणगेह ॥ नाव चंदन सहु नावधी,
टाळे डुरित भवेह ॥ १ ॥

॥ अथ चाल ॥

जिन तनु चरचतां सकल नाकी, कंहे कुग्रहा उभता
आज थाकी ॥ सफल अनिमेषता आज म्हांकी, नव्यता
अम तणी आज पाकी ॥ १ ॥

॥ काव्य ॥

सकल मोहतिमिर विनाशनं, परम शीतल नावयुतं
जिनं ॥ विनय कुंकम चंदन दर्शनै, सहज तत्व विकाश
कृतेर्चयेत् ॥ १ ॥ ॐ ह्रीं परमात्मने अनंतानंत ज्ञान शक्तये
जन्म जरा मृत्यु निवारणाय ॥ श्रीमत् जिनैश्याय, चंदन
यजामहे स्वाहाः ॥ २ ॥ इति ॥

अथ तृतीय पुष्प पूजा.

॥ इहो. ॥

शतपत्री वर मोगरा, चंपक जाय गुलाव ॥ केतकी द
मणो वोजसिरि, पुजो जिन जरी ठाव ॥ १ ॥

॥ दाल ॥

अमल अखंमित विकसित, गुञ्ज कुसुमनी जाति ॥
लाखिणो टोडर ठवो, आंगी रचो बहु नांति ॥ १ ॥ गुण कुसुमें
नीज आतमा, मंमित करवा नव्य ॥ गुण रागी जड त्या
गी, पुष्प चढावो नव्य ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

जग धणी पूजतां विविध, फूले सुरवरा ते तेषो खिण

अमूले ॥ खंत धरि मानवा जिनप पूजे, तसु तणा पापसं
ताप धूजे ॥ १ ॥

॥ काव्य ॥

विकच निर्मल शुद्ध मनोरमै, विंशद चेतन जाव समु
न्नवैः ॥ सुपरिणाम प्रसून घनैर्नवैः ॥ परम तत्वमयं हिय
जाम्यहं ॥१॥ नैऋतीपरमाण ॥ अनंताण ॥ जन्मजराण ॥ श्री
मते जिनेंशाय, पुष्पंयजामहे स्वाहा ॥ २ ॥ इति. ॥

अथ चतुर्थ धूप पूजा.

॥ इहो. ॥

कृशागर मृगमद तगर, अंबर तुरुष्क लोवान ॥ मेलि
सुगंध घनसार घन, करो जिनने धूप दान ॥ १ ॥

॥ ढाल ॥

धूप घटी जिम महमहे, तिम दहे पातिक वृंद ॥ अर
तिअनादीनी जावे, पावे मन आणंद ॥ १ ॥ जे जिन पूजे
धुप, नव कुंपे फिरि तेह ॥ नावे पावे ध्रुव घरे, आवे
सुख अठेह ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

जिनघरे वासना धुप पूरे; मिष्ठत उर्गंधता जाए दरे ॥
धुप जिम सहज उर्गति स्वनावे; कारका उच्चगति नाव
पावे ॥ १ ॥

॥ काव्य ॥

सकल कर्म महेंधन दाहनं, विमल संवर नावसु धू
सकलं ॥ अशुन्न पुजल संग विवर्जनं, जिनपते पुरतो स्तुसुह
मअनीहां ॥१॥ नैऋती परमात्मानेण धूपंयजामहेस्वाहा ॥ इति ॥

अथ दीप पूजा.

॥ उहो. ॥

मणीमय रजत ताम्रनां, पात्र करी घृत पूर ॥ वत्तिं सू
त्र कुसुंजनी, करो प्रदीप सनूर ॥ १ ॥

॥ ढाल ॥

मंगल दीप वधावो, गावो जिन गुण गीत ॥ दीप त
णी जिम आलिका, मालिका मंगल नीत ॥ १ ॥ दीप तणी
जिम ज्योति, द्योति जिन मुख चंद ॥ निरखी हरखी ज्वि
जना, जिम लहो पूर्णानंद ॥ १॥

॥ अथ चाल ॥

जिनगृहे दीपमाला प्रकासे, तेहथी तिमीर अज्ञान
नासे ॥ निज घटे ज्ञान ज्योति विकासे, जेहथी जग तणा
जाव जासे ॥ १ ॥

॥ काव्य ॥

ज्विक निर्मज बोध विकाशकं, जिनगृहे शुभ दीपक
दीपनं ॥ सुगुण राग विगुण समन्वितं, दधतु जाव विकाश
कृतेर्जनाः ॥ १ ॥ ॐ ह्रीं परमात्मण ॥ दीपयजामहेस्वाहा.

अथ अर्कृत पूजा.

॥ उहो. ॥

अर्कृत अर्कृत पुरस्युं, जे जिन भागे सार ॥ स्वस्तिक
रचतां विस्तरे, निज गुण जर विस्तार ॥ १ ॥

॥ ढाल ॥

उज्वल अमल अखंति, मंडित अर्कृत चंग ॥ पुंजत्र

य करो स्वस्तिक, अस्तिक ज्ञावे रंग ॥ १ ॥ निज सत्ताने
सनमुख, उनमुख ज्ञावे जेह ॥ ज्ञानादिक गुण ठावे, ज्ञा
वे स्वस्तिक एह ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

स्वस्तिक पुरतां जिनप आगे, स्वस्ति श्री ज्ञड कळ्या
ण जागे ॥ जन्म जरा मरणादि अशुभ ज्ञागे, नियत शिव
सर्म रहे तासु आगे ॥ १ ॥

॥ काव्य ॥

सकल मंगल केलि निकेतनं, परम मंगल ज्ञाव मयं
जिनं ॥ श्रयति नव्यजना इति दर्शयत्, दधतु नाथ पुरोक्त
त स्वस्तिकं ॥ १ ॥ ॐ ह्रीं परमात्मणः ॥ अक्षतं यजामहे स्वाहा.

अथ नैवेद्य पूजा.

॥ इहो. ॥

सरस सुचि पकवान बहु, शान्ति दालि घृत पूर ॥ करो
नैवेद्य जिन आगळे, कुथा दोष तव दूर ॥ १ ॥

॥ ढाल ॥

द्वपन श्री वर घेवर; मधुतर मोतिचूर ॥ सिंहकेश
रीया सेवैया; दलिया मोदक पुर ॥ १ ॥ साकर ज्ञाक सिंधो
डां; जक्ति व्यंजन घृत सद्य ॥ करो नैवेद्य जिन आगळे; जि
म मीजे सुख अनवद्य ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

ढोकतां जोज्य परज्ञाव त्यागे; ज्ञवि जना निज गुण

जोष्य मागे ॥ अम नणी अमतणुं सरूप जोष्य; आषज्यो
तातजी जगत पूष्य ॥ १ ॥

॥ काव्य ॥

सकल पुञ्जल संग विवर्जनं; सहज चेतन नाव विलास
कं ॥ सरस जोजन नव्य निवेदनात्, परम निर्वृति नाव म
हं स्पृहे ॥१॥ ॐ ङ्गी परमात्मण॥ नैवेद्य यजामहेस्वाहा. ॥

अथ फल पूजा.

॥ डहा. ॥

पक विजोरां जिन करे, ठवतां शिवपद देई ॥ सरस
मधुर रस फल घणे; एह जिन जेद करेई ॥ १ ॥

॥ ढाल ॥

श्रीफल कदली सुरंगी; नारंगी आवा सार ॥ अंजीर
वंजीर दामिम; करणा पट बीज स्फार ॥ १ ॥ मधुर सुखा
दिक उत्तम; लोक आनंदित जेह ॥ वरण गंधादिक रमणी
क, बहु फल ढोके तेह ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

फल नरे पूजतां जगत स्वामी; मनुज गति ते लहे स
फल पामी ॥ सकल मुनी ध्येय गति जेद रंगे, ध्यावतां फल
समाप्ति प्रसंगे ॥ १ ॥

॥ काव्य ॥

कटुक कर्म विपाक विनाशनं, सरस पक फल व्रज ढौ
कनं ॥ विहित मोक्ष फलस्य प्रजोपुरः, कुरुत सिद्धि फलाय
महाजनाः॥१॥ ॐ ङ्गी परमात्मनेण॥ फल यजामहेस्वाहा.

॥ डहा. ॥

इम अडविध जिन पुजतां, विरचे जे धीर चित्त ॥ मा
नव जव सफलो करे, बांधे समकित वित्त ॥१॥

॥ अथ कलश ॥

॥ ढाल ॥ अगणीत गुण गण आगर, नागर वंदित
पाय ॥ श्रुतधारी उपगारी, श्री ज्ञानसार उवप्राय ॥१॥ त
सु चरणकज सेवक, मधुकर परी लयलीन ॥ श्री जिनपु
जा गाइ ए, जिनवाणी रस पीन ॥ २ ॥

॥ अथ चाल ॥

संवत् गुण युग अचल इंडु, हर्ष जरि गाईयो श्री जिनै
ड ॥ तास फल सुकृतथी सकल प्राणी, लहो ज्ञान उद्योत
धन शीव नीशाणी ॥ १ ॥

॥ काव्य ॥

इति जिनवर वृंदं ज्ञक्तितः पूजयंती, सकल गुण नि
धानं देवचंद्र स्तवंति ॥ परम सुख समाधे बीजभूतं विशु
द्धं, समय मदम मूलं दर्शनं सद्धजंते ॥१॥ इति. ॥

अथ कुंवरविजयजी कृत श्री अष्टप्रकारी पूजा.

॥ डहा ॥

त्रिजग नायक तुं धणी, महा मोटो महाराज ॥ मोटे
पुन्ये पांमियो, तुज दरशण हुं आज ॥१॥ आज मनोरथ स
वि फड्या, प्रगढ्या पुन्य कलोल ॥ पाप करम दूरे टड्या,
नाठा डःख दंदोल ॥१॥ सुखदाई प्रभु तुं वडो, तुज सम अ

वर न कोय ॥ कर्म मल डुरे कख्या, पाम्या शिवपद सोय ॥३॥
 ज्ञानावरणी क्य करी, दर्शनावरणी कर्म ॥ वेदनीकर्म दू
 रे करि, टाट्युं मोहनीकर्म ॥ ४ ॥ नामकर्मने आञ्जकर्म, गो
 त्र अने अंतराय ॥ अष्टकर्म ते एणी परे, डुर कख्यां महाराय
 ॥५॥ दोष अदारे क्य गया, प्रगव्या गुण अनंत ॥ अंतरंग सुख
 जोगवे, निश्चल धीर महंत ॥ ६ ॥ कष्टवृद्धने कामकुंज,
 पुरे मनना कोरु ॥ प्रभु सेवाथी ते मले, जो मनसा होय अ
 डोल ॥ ७ ॥ त्रण न्नुवनमां तु वडो, तुज सम अवर न कोय
 ॥ इंड चंडने चक्रवी, तुज पद सेवे सोय ॥ ८ ॥ प्रभु सेवा
 जावे करे, प्रेम धरि मन रग ॥ इख दोहग दूरे टले, पामे सु
 ख मन चंग ॥ ९ ॥ पूजा करतां प्राणीया, पोते पुजनीक हो
 य ॥ आ नव परजव सुख घणा, तस तोले नही कोया ॥१०॥
 जीवमा जिनवर पूजीये, जिन पूज्या सुख थाय ॥ इख दोह
 ग दूरे टले, मनवंठीत सुख थाय ॥११॥ इय जावथी अ
 ति घणा, हीयडे हर्ष नमाय ॥ एणि विधे जिनवर पूजतां,
 पाप कर्म दूर जाय ॥१२॥

अथ जल पूजा. ॥१॥

सुगं रामय जल वासीने, जै पूजे जिनराय ॥ तस त्रिभु
 वन जश गिस्तरे, डुर्गवता डुर जाय ॥१॥ मलीन वस्तु उज्व
 ल करे, एह सजाव जल मांढ ॥ जलशुं जिनवर पूजतां, कर्म
 कलंकरु गिट जाय ॥ २ ॥ तीर्थोदक कुजे करी, रतन प्रमुख
 श्रीकार ॥ अडसहस्र अड जातना, अथवा कलसा च्यार ॥३॥
 आठ जात कजश वरि, नवरावे जिनराय ॥ तस त्रिभुवन
 जश गिस्तरे, सुरपति सेवे पाय ॥४॥ ज्ञान कलश चरी आ

तमा, समता रस नरपूर ॥ श्री जिनने नवरावतां, कर्म था
य चकचूर ॥ ५ ॥

अथ चंदन पूजा. ॥ ७ ॥

केशर चंदन इव्य थकी, चाव थकी बहुमान ॥ जिन
वर अंगे चरचतां, प्रगटे आतम ज्ञान ॥१॥ केशर चंदन घ
सी करी, नरी कचोडां सार ॥ जिनवर अंगे चर्चतां, पाप
करो परिहार ॥ २ ॥ वावनाचंदन अति जलुं, कस्तूरी व
रास ॥ एणि विध जिनवर सेवतां, पामे लीड विजास ॥३॥
कनक कचोलां नरि करि, सेवे जिनपति पाय ॥ इख दोहग
डरे टले, मनवंडित सुख थाय ॥ ४ ॥ तप्त वस्तु शीतल क
रे, चंदन शीतल आप ॥ चंदनसे जिन पूजतां, मिटे मोह
संताप ॥५॥ पुजाने प्रणाम दो, करो चंदनकी रीत ॥ शीत
तलताने सुगंधता, जेणे नाने नव चीत ॥६॥

अथ धूप पूजा. ॥ ३ ॥

पावक ग्रहे सुगंधकुं, धूप कहावत सोय ॥ उखेवत धू
प जिणंदकुं, कर्म दहन सव होय ॥१॥ धुप उखेवत जे जना,
प्रनु आगल बहुमान ॥ इगंधता दूरे करे, पामे अमर विमा
न ॥२॥ हुतासनसे काष्ट ज्युं, तेम ध्यानानल कर्म ॥ तिण
मसे धूप पूजा करो, जिम पामो शिवशर्म ॥३॥

अथ फूल पूजा. ॥ ४ ॥

प्रणीधाने सदगति होवे, पुजाथी किम नवि होय ॥
सुमन सजावे इगंधता, पूजा पंचाशक जोय ॥१॥ शतपत्री
वर मोगरो, चंपक जाय गुजाव ॥ केतकी दमणो बोलशिरी,
पूजो जिन नरी ठाव ॥२॥

अथ दीप पूजा. ॥ ५ ॥

केवलनाण पर्श्वशुं, जिम लहे लोकालोक ॥ तिम
पूजा इय दीपनी, करता शिवफल रोरु ॥ १ ॥ जग दीप
क प्रभु दीप जे; करता नावो एह ॥ अवरणुं जे अनादिनु; झा
न लहो निज तेह ॥ २ ॥

अथ अकृत पूजा. ॥ ६ ॥

हवे अकृत पूजा करो, शाल त्रिहि गोधूम ॥ उज्वल परे
१ ढोवके, टालो मोहकी धुम ॥ १ ॥ अकृत फल लेवा नणी,
अकृत पूजा उदार ॥ इह नव पिण नवि क्य होवे; राज
रुद्रि नंमार ॥ २ ॥

अथ नैवेद्य पूजा. ॥ ७ ॥

हवे नैवेद्यनी पूजना; किजे जिम इलीराय ॥ नव नि
वेद्य प्रभु मुखे; अविचल मागो गाय ॥ १ ॥ करता नुक्ता मु
ऊ नहि; पुजलनावनो जीव ॥ तेषो पुजलनी तर्जना; कर
तां सर्भ सदैव ॥ २ ॥

अथ फल पूजा. ॥ ८ ॥

फल पूजा करतां थका, सफल करो अवतार ॥ फल
मागो प्रभु आगजे; तारु मुऊ तार ॥ १ ॥ जस फल उपम
जग नहि, पाम्या पठे नहि अत ॥ अव्यावाध अचल अरुज;
मागुं शिव अनंत ॥ २ ॥ जे जेसी करणी कर; त तेसां फल
होय ॥ फलपूजा जिनदेवकी; निश्वे शिवपद होय ॥ ३ ॥
अष्ट प्रकारी इणि पर; जे पूजा करे उदार ॥ अष्टमी गति फ
लते लहे; पामीजे नव पार ॥ ४ ॥ जिन उत्तम पद पदनी;

नित सेवा करो त्रण काज ॥ निज रूप प्रगटे सुख होवे; अ
मीकुंवर केहे नहि वार ॥ ५ ॥ इति. ॥

अथ श्री आरति लिख्यते.

आरति कीजे पासकुमरकी; जनम मरण जयहर जि
नवरकी ॥ नयरी वणारसी जनम कहावे; वामा माता प्रजु
हुदरावे ॥ आण ॥ १ ॥ योवन वनफल जोगी जणावे, नारि प्र
जावती सती परणावे ॥ काय निरोग जोग वीलसावे, पु
रीसादाणी विरुद्ध धरावे ॥ आ ० ॥ १ ॥ ज्ञान विदोकि कमठ
हरावे, गहन दहनथी फणी निकसावे ॥ सेवक सुख नव
कार सुणावे, धरणराय पदवि निपजावे ॥ आण ॥ ३ ॥ क्रोधी
कमठ हठ तप लय लावे, जिन दरशनसें सुरगति पावे ॥ जोग
संयोग वियोग वनावे, संयमश्री आत्म परणावे ॥ आण
॥ ४ ॥ ध्यान लेहेरीया काजसग्न जावे, स्वामी वडतरु तले
लय लावे ॥ मेघमाळी जलधर वरसावे, जब नासा ज्वर ३
जल लावे ॥ आण ॥ ५ ॥ तव धरणेंडासन कंपावे, पद्मावती
साथ तिहां आवे ॥ नाथ उरथ सिर फणीकुं धरावे, जइ अ
पराधी देव डरावे ॥ आण ॥ ६ ॥ सांइ शरण लहि समकित पा
वे, फणपति नाटक विधि विरचावे ॥ प्रजु चरणे नमी मे
ह सधावे, जगदीसर घनघाति हरावे ॥ आण ॥ ७ ॥ साका
रे केवल डग पावे, धर्म कही जिननाम खपावे ॥ जूतल वि
चरी मोहू सधावे, अगुरु लघु गुण प्रजु निपजावे ॥ आण
॥ ८ ॥ आरत गतकी आरती गावे, ओता वरता आरति उत
रावे ॥ मनमोहन प्रजु पास कहावे, श्री गुजवीर तेशीश
नमावे ॥ आण ॥ ९ ॥ इति. ॥

अथ श्री आरति लिख्यते.

जय जय आरति शांति तुम्हारी, तोरा चरण कमल
 कि में जाऊं बलिहारी ॥ ज० ॥ १ ॥ विस्वसेन अचिराजिके नं
 दा, शांतिनाथ मुख पुनमचंदा ॥ ज० ॥ १० ॥ चालीश घनुश
 सोवनमय काया; मृगलंठन प्रभु चरणे सुहाया ॥ ज० ॥ ११ ॥ च
 क्रवर्ति-प्रभु पंचमा सोहे, शोलमा जिनवर जगसहु मोहे ॥
 ज० ॥ १२ ॥ मंगल आरति जोरै किजे; जनम जनमनो लाहो
 बीजे ॥ ज० ॥ १३ ॥ करजोमी सेवक गुण गावे; सो नर नारी
 अमर पद पावे ॥ ज० ॥ १४ ॥ इति ॥

अथ श्री आरति लिख्यते.

अपठरा करति आरति जिन आगे; हां रे जिन आगे रे
 जिन आगे ॥ हां रे एतो अविचल सुखदां मागे, हां रे नाजी
 नंदन पास ॥ अ० ॥ १ ॥ तायेई नाटीक नाचती पाय ठमके;
 हां रे दोय चरणे जांजर जमके ॥ हां रे सोवन घुपरडी घमके,
 हां रे लेती फूदडि बाल ॥ अ० ॥ २ ॥ ताल मृदंग ने वांसली रु
 फ वेणा; हां रे रूढा गावती स्वर जीणा ॥ हां रे सुणिचातु
 क जन अति लीणा; हां रे जोती मुखदुं निहाल ॥ अ० ॥ ३ ॥ घन्य
 मरुदेवी मातने प्रभु जाया, हां रे तोरी कंचनवरणी काया ॥
 हां रे में तो पूरव पुन्ये पाया, हां रे देख्यो तोरो दीदार ॥ अ०
 ॥ ४ ॥ प्राणजीवन परमेश्वरु प्रभु प्यारो; हां रे प्रभु सेवक
 हुं हुं तारो ॥ हां रे जवो जवना छवडां वारो; हां रे तुं वे दि
 न दयाल ॥ अ० ॥ ५ ॥ सेवक जाणी आपणो चित्त धरज्यो,
 हां रे मोरी आपदा सधली हरज्यो ॥ हां रे मुनि भाणिक

सुखीउ करज्यो; हांरे जाणी पोतानो बाल ॥अ०॥६॥इति॥

अथ श्री आरति लिख्यते.

च्यारो मंगल च्यार; आज मारे च्यारो मंगल च्यार ॥
देख्यो दरस सरस जिनजीको; शोजा सुंदर सार ॥ आ०
॥ १ ॥ ठीनु ठीनु ठीनु मनमोहन चरचो, घड़ी केशर घन
सार ॥आ०॥१॥ विविध जातिके पुष्प मंगावो, मोघर ला
ल गुलाब ॥आ०॥ ३ ॥ धूप नखेवो ने करो आरती; मुख बो
लो जयकार ॥आ०॥४॥ हर्ष धरी आदेश्वर पूजो, चोमुख प्र
तिमा च्यार ॥आ०॥५॥ हृदये धरी जावे जावना जावो; जि
म पामो जवपार ॥आ० ॥६॥ सकलचंद सेवक जिनजीको;
आनंदघन नपगार ॥ आ० ॥७॥ इति. ॥

अथ जिन नवअंग पूजाना उहा लिख्यते.

जल नरी संपूट पत्रमां, युगलिक नर पूजंत ॥ रूप
न चरण अंगूठडो, दायक नव जल अंत ॥ १ ॥ जानु बले
कानसग रह्या, विचस्था देश विदेश ॥ खडां शकेवल लह्युं,
पूजो जानु नरेश ॥२॥ लोकांतिक वचने करी, वरस्या वर
सीदान ॥ करकामि प्रभु पूजना, पूजो नवि बहुमान ॥ ३ ॥
मान गयुं दोष अंसथी, देखी वीर्य अनंत ॥ नुजा बले नव
जल तस्या, पूजो खंध महंत ॥४॥ सिद्धशिवा गुण उजली,
लोकांते नगवंत ॥ बसिया तिले कारण नवि, शिरशीखा
पूजंत ॥ ५ ॥ तिर्थकर पद पुन्यथी, तिहुअण जन सेवंत ॥
त्रिजोवन तिलक समा प्रभु, जाल तीलक जयवंत ॥ ६ ॥

शोल पहार प्रजु देशना, कंठ विवर वर्तूद्ध ॥ मधुर ध्वनी
 खर नर सुणे, तिणे गले तिलक अमूल ॥ ७ ॥ हृदय कमल
 उपसम वले, वाळ्या रागने रोश ॥ हीम देहे वनखंमने, ह
 दय तिलक संतोप ॥ ८ ॥ रत्नत्रयी गुण उजली, सकल सुगु
 ण विसराम ॥ नाजी कमलनी पृजना, करतां अविचल घा
 म ॥ ९ ॥ उपदेशक नव तत्वना, तिणे नव अंग जिणंद ॥
 पूजो बहु विध रागथी, कहे शुभ वीर मुणंद ॥ १० ॥ इति ॥

अथ विगय निवियाताना जेद लिख्यते.

संख्या.	विगयनाम.	जकाजक.	उत्तर विगय.	निवियाता.
१	दूध	जक	५	५
२	दहि	जक	४	५
३	घी	जक	४	५
४	तेल	जक	४	५
५	गोल	जक	२	५
६	कढावीगय	जक	२	५
७	मदिरा	अजक	२	०
८	मांस	अजक	३	०
९	माखण	अजक	४	०
१०	मध	अजक	३	०

जकविगय ६ नां निवियातां ३० नां नाम

५ अथ दूध विगयनां निवियातां.

१ (पयसाडि केण) झकादि नांखी रांधुं.

- १ (खीर केण) चोखा घणा दूध थोडुं.
- २ (पेया केण) घणां दूध थोडा चोखा.
- ३ (अवलेहि केण) आटादिकथी पच्युं.
- ४ (डधटी केण) खटाई नांखी पचाव्युं मावादि.

५ अथ दहिं विगयनां निवियातां.

- १ (करंबो केण) रांध्या चोखा नांखे ते.
- २ (सिखरण केण) बहु खांड नांखे ते.
- ३ (सलवण केण) लूण सहित मध्युं दहि.
- ४ (मथीत केण) मध्युं ठण्युं लवण युक्त.
- ५ (घोतवडां केण) घोत उकाली वमां घाले ते.

६ अथ घीनी विगयनां निवियातां.

- १ (निभ्रंजण केण) त्रण घाण तळ्या पठेनुं रहुं तथा शीरादि उपरनुं.
- २ (विसंदण केण) घी नितरी खांमादि सहित.
- ३ (पक्कोसहि केण) नुषधि पाकमांधी नीकळ्युं.
- ४ (किटीयं केण) कीटुं वधरी प्रमुख.
- ५ (पक्कघय केण) खेर आंबलादिकथी पकव्युं ते.

७ अथ तेल विगयनां निवियातां.

- १ (तिलकुटि केण) तल कुटि पीळी खांडादि नांखे ते.
- २ (निभ्रंजण केण) त्रण घाण पठीनुं—केरी आदिनुं.
- ३ (पक्कोसहि केण) नुषधी लाखादिकथी पकव्युं ते.
- ४ (तरि केण) नुषधी पाकां तरी.
- ५ (मंली केण) तेलनी मली प्रमुख.

५ अथ गोल विगयनां निवियातां.

- १ (सक्कर के०) साकरनी जात गागमा
- २ (गुलवाणु के०) पाणिमां आटो नांखे ते.
- ३ (पाय के०) प्रायो करेलो.
- ४ (खंम के) खांमनी सर्व जाति.
- ५ (अध के०) कढो शेल्डीनो रस.

५ अथ कम्ह विगयनां निवियातां.

- १ मोटो पुंडलो तली पढीनुं तढ्युं.
- २ तुरीय घाणाइ चोथा घाणादिनुं.
- ३ गुलघाणी गलपापडी आदे कालेनी.
- ४ जललपसी लापसी प्रमुख
- ५ पोतुं देइ पुम्लादि करे ते

॥ इति श्री विगय निवियातां विचार ज्ञाप्यमांथी लख्यां ठे. ॥

अथ मुहपत्तिना ५० बोल अग सुधानां लिख्यते.

- १ १ सूत्र अर्थ तत्व करी ।सद्धुं.
- २ १ समकित मोहनी २ मीश्र मोहनी ३ मिथ्यात मोहनी
- ३ १ कामराग २ स्नेहराग ३ दृष्टिराग परिहरुं. [परिहरुं
- ३ १ सुदेव २ सुगुरु ३ सुधर्म आदरुं.
- ३ १ कुदेव २ कुगुरु ३ कुधर्म परिहरुं.
- ३ १ ज्ञान २ दरसन ३ चारीत्र आदरुं.
- ३ १ ज्ञान २ दर्शन ३ चारित्र विराधन परिहरुं
- ३ १ मनगुप्ती २ वचनगुप्ती ३ कायगुप्ती आदरुं.

३ १ मनदंभ २ वचनदंभ ३. कायदंभ परिहरुं.

ए पचविश बोल मुहपतिना थया.

हवे अंगना १५ बोल लखीए बीए.

३ हास रति अरति परिहरुं.

३ जय शोग डुगंठा परिहरुं.

३ कृशलेस्या निललेस्या कापोतलेस्या परिहरुं.

३ रसगारव रुहिगारव शातागारव परीहरुं.

३ मायाशब्द निदानशब्द मिथ्यात्वशब्द परीहरुं.

२ क्रोध मान परिहरुं.

२ माया लोभ परिहरुं.

३ पुठवीकाय अपकाय तेउकायनी जयणा करुं.

३ वाउकाय वनस्पतीकाय त्रसकायनी रक्षा करुं.

ए १५ अंगना बोल. एवं सर्वे मजीने ५० थया.

१ ॥ साधु श्रावकने ॥ ५० ॥

२ ॥ साधवी श्राविकाने ॥ ४० ॥

ते लेस्या ३ शब्द ३ कषाय ४ ए दश विना जाणवा.

कंदोरा चवलाना पेला १० बोल.

कटासणां कांबली ए वस्त्रादि वासणा पाट पाटला

दिकना प्रथमना १५ बोल कहेवा. ॥ इति. ॥

अथ श्री पोसहमां संमल करवां. वडिनीति लघु

नीत्यादि प्रठवण जोग जग्या प्रतीलेखण

निमिते लखीए बीए.

प्रथम संधारा पासेनी जग्याए,

- १ आघाडे आसने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥१॥
 २ आघाडे आसने पासवणे अणहियासे. ॥२॥
 ३ आघाडे मध्ने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥३॥
 ४ आघामे मध्ने पासवणे अणहियासे. ॥४॥
 ५ आघाडे डुरे उच्चारे पासवणे अणहियासे. ॥५॥
 ६ आघाडे डुरे पासवणे अणहियासे. ॥६॥

॥ हवे उपाश्रयना वारणाना मांहिनी तरफनां. ॥

- १ आघाडे आसने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥१॥
 २ आघाडे आसने पासवणे अणहियासे. ॥२॥
 ३ आघाडे मध्ने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥३॥
 ४ आघाडे मध्ने पासवणे अणहियासे. ॥४॥
 ५ आघाडे डुरे उच्चारे पासवणे अणहियासे. ॥५॥
 ६ आघाडे डुरे पासवणे अणहियासे. ॥६॥

हवे उपाश्रयना वारणावाहिर नजिक रहीने करते.

- १ अणाघाडे आसने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥१॥
 २ अणाघाडे आसने पासवणे अणहियासे. ॥२॥
 ३ अणाघाडे मध्ने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥३॥
 ४ अणाघाडे मध्ने पासवणे अणहियासे. ॥४॥
 ५ अणाघाडे दूरे उच्चारे पासवणे अणहियासे. ॥५॥
 ६ अणाघाडे दूरे पासवणे अणहियासे. ॥६॥

हवे उपाश्रयथी १०० हाथ आसरे डुरे रहेते करवां.

- १ अणाघामे आसने उच्चारे पासवणे अणहियासे. ॥१॥
 २ अणाघामे आसने पासवणे अणहियासे. ॥२॥

- ३ अणाघामे मध्ने उच्चारे पासवणे अहियासे. ॥३॥
 ४ अणाघामे मध्ने पासवणे अहियासे. ॥४॥
 ५ अणाघामे दूरे उच्चारे पासवणे अहियासे. ॥५॥
 ६ अणाघामे दूरे पासवणे अहियासे. ॥६॥

॥ इति श्री मंजुल बोल १४ समाप्तम् ॥

अथ श्रावकनी ११ पडिमानो विच्यार ॥

१ दंसण श्वय ३ सामाई, ४पोसह ५पदिमा ६ अवंज
 उसच्चित्ते ॥ ७आरंज एपेस १णउद्धि, वज्जाए ११समणज्जाएय.

१ (दंसणपदिमा केण) त्रणकाल देवपूजा राजादी
 षट् आगार रहीत शंकादि शल्य रहीत मास १ नी.

२ (व्रतपदिमा केण) पांच अणुव्रत अतीचार रहीत
 व्रतनुं पालवुं प्रथम पदिमा सहीत मास २ नी.

३ (सामाइय केण) सांज सवार सामायिक करे अ
 तिचार रहित मास ३ नी, पूर्व क्रिया सहीत.

४ (पोसहपदिमा केण) च्यार परवी पोसह संपूर्ण
 च्यारे प्रकारनो पोसह उपवास. शक्ति ना होय तो आंबी
 ल नीवि करे मास ४ नी.

५ (पदिमापदिमा केण) प्रतीपोर पोरे १४ लोगस
 नो काउसग्ग करवो, मास ५ नी.

६ (अन्नहत्यागी केण) शील पालवुं मास ६ नी.

७ (सचीतत्यागी केण) सचित आहारादीकनो त्याग
 करे मास ७ नी.

८ (आरंजत्याग केण) पोते आरंज ते, जीववध व्या
 पार न करे ॥ मास ८ नी.

ए (पेस करावे नहि के०) पोते बीजा पासे आरंज
जे जीवघातादि व्यापार करावे नही, मास ए नी.

१० (उद्वेसीक के०) पोताने अर्थे बीजे आरंज करी
कांइ वस्तु नीपजावी, ते पोते वावरे नही, मास १० नी.

११ (साधु जेवो के०) राजादिक समझे जतिवेष
पहेरी चवलो प्रमुख उपगरण धरी, आहार जिज्ञावृतीए ले.
त्यां प्रतीमाधर श्रावकतुं एम कहे, मास ११ सृधी.

॥ ए श्रावकनी ११ पद्मिमा अनीग्रहव्रत विशेष संपूर्ण. ॥

अथ चन्द्र नियम धारवानी विगत लिख्यते.

॥ गाथा ॥ १ सचित्त २ द्रव ३ विगई, ४ वाणह ५ तंबोल ६
वन्न ७ कुसुमेसु ॥ ८ वाहण ए सयण १० विलेवण, ११ बंज
१२ दिसि १३ न्हाण १४ जत्तेसु. ॥१॥

१ सचित्त जे माटी पाणी अग्नि मीतुं नीली वनस्प
ती फल फूल ठाल काष्ट मूल पत्र बीज आदे काचां धान ॥
पाकां पण शस्त्र लागे वे घडि थया विना सचितमां. ते
नुं मान करे.

२ डव्य जेजे वस्तु मुखमां जुदा जूदा स्वाद अर्थे नां
खवी ते तेनी गणत्रीनो नियम.

३ विगईते १ डव्य २ दही ३ घी ४ गोल ५ तेल ६ क
डह विगय तेजे तावडे तले ने त्रण घाण तळ्या पदारथ कमे
विगय, अने बीजा घाण नीवियातामां तेनो नीयम.

४ वाणह ते पगरखां मोजनी पावडी चाखडी मोजा
तेनो नियम.

५ तंत्रोल ते सोपारी पान लवंग एलची प्रमुख मुख शुद्धि थाय तेना तोलनो नियम.

६ वड (वस्त्र) ते पोताने पहेरवामां आवे तेनी गण त्रीनो नियम.

७ कुसुमेषु ते जे वस्तु नाके सुंघे तेना तोलनो नियम.

८ वाहण ते त्रण जेदे. चरतुं ते घोडा, हाथी उंट, बजद, पान्ना प्रमुख, फरतुं ते गामी; रथ प्रमुख, तरतुं ते वहाण नाव तापा बोट प्रमुख तेनो नियम.

९ सयण ते सुवाना खाटला पलंगादी पाट पाटला पथरणां प्रमुखनो नियम.

१० विलेवण ते जे वस्तु पोताने शरीरे विलेपन करे तेना तोलनो नियम.

११ बंच ते नारीना जोगनो नियम.

१२ दिसि ते पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, उर्ध्व अने अधो जवानुं प्रमाण करे ते.

१३ न्हाण ते सर्व अंगे नाहवुं ते. तेनुं परिमाण.

१४ जत्तेसु ते जोजन पाणी जम्यामां आवे तेनुं तोल.

१५ पृथविकाय ते माटी मीठुं, खडी प्रमुख पोताने निमीते वावरे तेनो नियम.

१६ अपकाय ते पाणी पीये वावरे नाह्या प्रमुखमां आवे तेना तोलनुं मान.

१७ तेजकाय ते जे पोताने शरीरे जोग उपजोगमां

१८ चारी सघमी अंगिठी प्रमुखनुं रांध्युं नीपज्युं ताप्या पार ज्ञां आवे तेनो नियम करे ते.

१८ वाजकाय ते पंखा हिंचोला परुवा लुगमादिकथी पवन नांखीए तेनुं प्रमाण.

१९ वनस्पतिकाय ते. लीलां फल फूल शाक खाघा वावस्यामां आवे ते. दातण सुघांनु परिमाण.

२० त्रसकाय ते जे त्रास पामे ते किडा किडी विंठी गाय मञ्ज पंखी मनुष्य देव नारकी. तेभांना कोईने विना अपराधे संकल्पी मारुं नही तेनो नियम.

२१ असि ते तरवार जाला तीर ठरी कोश कोदाला पावमा घंटी प्रमुख जीववधना करनारा तेनो नियम करे ते.

२२ मसी ते शाहीना खमिच्या दवातो प्रमुखनो नियम करे ते.

२३ कुसी ते जमिन खोदवादीक घर हाट खेत्र प्रमुख तलाव कुवादि खोटे पावमादिके करी तेनो नियम. इति श्री चन्द्र नियमादि बोल २३ पोताथी पले तिम पाले तेने धन्य ठे. ॥

अथ श्री समकित सहीत वारव्रत उचरवानो विधि संक्षेपे लखीए ठीए.

प्रथम समकित ते शुं? यथार्थ वस्तुतत्त्वना धर्म तथा देव गुरु धर्मनी श्रद्धा ते. सुष्ठु पद युक्त ॥

१ देव श्री अखंड अठार दोष रहित संपूर्ण ज्ञान संपूर्ण दर्शनना धणी मुक्ति मारगना देखाडनार ते देव वी ना बीजा देवने देव बुद्धि न भावरुं.

१ गुरु सुसाधु पंच महाव्रतधारी निर्ग्रंथ मोक्ष
मार्ग साधवा उद्यमी ते वीना वीजा नामधारी पाखंडी
गुरु बुद्धीए न आदरुं.

२ सुधर्म श्री जिनेश्वर श्री वितराग देवे ज्ञांख्यो ते,
आज्ञा सहित दयामूल दुर्गती परुता प्राणीजने आलंबन
ते वीना वीजा नामधर्म गुण विना धर्म बुद्धीए न आदरुं.

ए त्रण तत्व सुधा सद्वहुं ते पूजुं वांड सेवुं. तेथी विप
रीत न पुजुं न वांडं न सेवुं. रायाजीउगादि आगारे ज
यणा, नियम जंग न थाय. ॥

१ दिनप्रते देव जूहारुं जोग न वने तो १ नवकार
वाली प्रमुख गणावुं.

२ दिनप्रते गुरु वांड जोग न वने तो सीमंधरादी प्र
चु दीसी धारिने वांड, जुले नवकारवाली १ गुणुं.

३ धर्म प्रजाते नवकारसी आदे संध्याये उविहार
आदे करुं, न करुं तो नवकरवाजी गुणुं. वरस प्रते देवपूजामां
रूण॥ गुरु इव्यमां रूण॥ धर्मकार्य सात खेत्रे रूण॥ वावरुं.
आशातना टालवा खप करुं. ॥

१ प्रथम थूल प्राणातिपात वेरमण अणुव्रते थूल जीव
संकल्पी निरअपराधे हणवानी बुद्धीए न हणुं, हणाववा अनु
मोदवामां पण थाय ते जतना उपयोग राखुं, ए प्रथम व्रते.

२ बीजे थूल मृषावाद वीरमणव्रते पांच प्रकारे जूठ
न बोलवुं तेनां नाम, कन्या गो जुमी थापणमोसो कुडीसाख
ए पांच प्रकारे जूठ न बोलवुं, सुद्धम जयणा, ए २ व्रते.

३ त्रीजे थूल अदत्तादान विरमणव्रते मोटकी चो

री न करुं तालुं तोरुवुं नही गांठ ठोरुवी नही मारग पारु
वो नही चोरीनो माल लेवो नही जावत् अणदीधुं लेवुं न
ही राजदंमादि उपजे ते चोरी तजुं

४ चोथे स्वदारा सतोप परदार विरमण व्रते विध
वा वेश्या कुलांगना प्रमुख देव मनुष्य तिर्यंच समंधी सोय
दोराने आकारे सेववी नही जावत् कुवचन तथा सराग वि
कार बुद्धिए सामुं पण जोवुं नहि तेम नारीने पुरुष जाणवो.

५ पांचमे परीग्रह परीमाण विण इच्छा परीमाण व्रते
१ धन्य २ धान ३ क्षेत्र ४ वास्तु ५ रूप्य ६ सुवर्ण ७ कुपद ८ द्वि
पद ९ चतुष्पद १० ए नव प्रकारना परिग्रहनुं परीमाण वा
ईच्छा परिमाण करे, उपरांत संवंधे वने तो तीरथे वावरे.

६ षष्ठे दिसी परिमाण ते पूरवादि दिशाये जवानो
नियम शक्ति अनुसारे करे, जावजीव सुधि.

७ सातमे जोगोपजोगव्रत तेमा जोग ते जोगवी वस्तु
फरि ते काम नावे ते, अन्न पान खादिम स्वादिम प्रमुख,
तथा उपजोग ते घर घरेणुं वस्त्र नारी प्रमुख जोगवेला प
दारथ वारंवार जोगवे ते, उपजोग तेनो नियम, बावीस अज
क वत्रीस अनंतकाय ४ महावीगय तजवी १ ४ नियम धारवा.

८ आठमे अनर्थदंरु विना अर्थे पापकर्म आरत रुद्र
विषय कपाय हास्यादिक करी सज्जन प्रमुख शरीर पूजा व्र
तादि कारण विना जे घर घरेणां कोश कोदाला उखल मुस
लादि हल गाडां शस्त्र सज करी पाप काममां जे परवरतावे ते.

९ नवमे सामायक व्रते ते दिन पक्ष मास वरसमां
सामायक करवा तेनी संख्या, वे घनि सुधी समजावे वर

तवुं ते सामायक.

१० दशमे देसावगासीक व्रत ते जावजीव दिसी प रिमाण करेलुं तेमांथी दिन प्रते जवा आववाना नियम घर शेरी प्रमुखमां रहेवुं, ते वे घन्थी मांनि जावजीव सुधी नीमे खेत्रे रहेवुं, सामायक आदि धर्म सेववो तथा चन्द्र नियम धारे, ते प्रथम कह्युं ठे.

११ अगीआरमे पोपध उपवास व्रते ते च्यार परवी वा पांच परवी पोसह मासे वरसे करवो ते, शक्ति जोग चार प्रकारना पोसाना जांगा ८० एक द्हीक त्रीक चतुर्सी जोगी मली थाय ठे. सर्वथी चोवीहार, देशथी आंवल, नी वि एकासण आठ वा चार पोहोर, रात्री दिन, वा रात वा दीन, आतमाने चारीत्र पुष्ट करवा प्रवर्तवुं ते.

१२ अतीथीसंविनाग व्रत ते प्रथम कह्या तेवा गुरु ने पोसह पारणादिके पडिलानी जे दान दीधुं ते जोजना दिक वधेलुं रहे ते पोते वावरे. जोग न वने तो धर्ममीत्र ने जोजन करावे अथवा पोताना धर्माचारज जे दिसे वि चरे ते दिसे वांड़ी निमंत्रणा करीने वावरे.

ए समकित मूल बारव्रत देशथी लख्यां ठे तेमां जेद तो विशेष ठे ते सुविहित गुरुवादीकने पूठाने आदरवा, जीवि त-जन्म जाणयानुं फल एज ठे.

अथ श्री जिननुवननी ८४ आशातना लखी ठे,

- | | |
|---------------------------|--|
| १ वलखो नांखे. | ३४ गंमस्थलनो मेल नांखे. |
| २ द्युतादि क्रिमा. | ३५ नाकनो मेल नांखे ते. |
| ३ कलह प्रमुख. | ३६ माथानो मेल नांखे. |
| ४ धनुरकलादि. | ३७ काननो मेल नांखे. |
| ५ पाणीना कोगला. | ३८ शरीरनो मेल नांखे. |
| ६ तंबोलादि खाय. | ३९ मंत्रथी झूत काढवुं अ
थवा राजादिक कार्यनी
मसलत करवी. |
| ७ तंबोल थुंकवुं. | ४० समुदायने मले ते. |
| ८ गालो ठे ते. | ४१ नामुं लखे ते. |
| ९ मूत्र विष्टानुं नाखवुं. | ४२ धन वेंचे ते. |
| १० शरीर घोवुं ते. | ४३ धापण मुके ते. |
| ११ बाल समारवा ते. | ४४ माठे आसने वेसे ते. |
| १२ नख समारवा ते. | ४५ गणां धापे ते. |
| १३ लोही नांखे ते. | ४६ कपमा सुकवे ते. |
| १४ सुखनीयादि खाय ते. | ४७ धान सुकवे ते. |
| १५ चामनी नाखे ते | ४८ पापम नांखे ते. |
| १६ पित्त करे ते. | ४९ वमिष्ठ करे ते. |
| १७ वमन करे ते. | ५० राजजयादिके पेसे ते. |
| १८ दांत नांखे समारे ते. | ५१ रुदन करे ते. |
| १९ विस्त्रामण करे ते. | ५२ विकथा करे ते. |
| २० गायदि वांधे ते. | ५३ शस्त्र धरुं ते. |
| २१ दातनो मेल नांखे ते. | ५४ श्रीजंच वांधे ते. |
| २२ आख्यनो मेल नांखे ते. | |
| २३ नखनो मेल नांखे ते. | |

४५ तापणी करे ते.

४६ रांधे ते.

४७ नाणुं परखे ते.

४८ नीसहि ज्ञांगे ते.

४९ उत्र धरावे ते.

५० खासनां मुके ते.

५१ शस्त्र मुके ते.

५२ चामर धरावे ते.

५३ मन एकाग्र न करे ते.

५४ तेलादि चोले ते.

५५ सचित ज्ञोग न तजे ते.

५६ अज्ञोग अचेत न तजे ते.

५७ जिन दिठे हाथ न जोडे ते.

५८ एकसांनिजत्रासण न करे.

५९ मुगट धरे ते.

६० पाधमिनो अविवेक करे ते

६१ तोरादि घाले ते

६२ होम करे ते

६३ गेम्दिदमे रमवुं ते

६४ ऊवार सलाम करे ते

६५ ज्ञानचेष्टा करे ते

६६ टुंकार रेकार करे ते

६७ धरणे बेसे ते

६८ युद्ध करवुं ते

६९ चोटलादि समारवुं

७० पग बांधीने बेसवुं ते

७१ पावनि चाखनि पहेरे ते

७२ लांबे पगे बेसे ते

७३ पुडपुडि वगाडवी

७४ कादव करे ते

७५ पगनी रज नडाडे ते

७६ मैथुन सेवे ते

७७ माकण जू वेणे

७८ नोजन करे ते

७९ गुह्य नघाडवुं अथवा

मल्लयुद्ध करे ते

८० वैद्यकर्म करे ते

८१ वेपार करे ते

८२ सय्या पाथरे ते

८३ पीवा माटे पाणीराखवुं ते

८४ स्नान करे ते

ए चोराशी आशातना पुजा कार्य विना शरीर श्रुषुषा
दि काम अर्थे करे ते, आशातना तजी आणारुची थवुं ॥

अथ श्री गुरुप्रत्ये तेत्रीस आशातना त्यजवी.

॥ तत्र गाथा ॥ पुरञ्च पस्कासन्ने, गंता चिठेण निसि
अणा यमणे ॥ आलोयण पन्सुणणे, पुवालवणे य आलो
ए ॥१॥ तहठवदंसण निमंतण, खणायअणे तहाय पडिसु
णणे ॥ खणत्तिय तन्नणए, किंतुम तज्जाय नोसुमणे ॥२॥ नो
सुरसि कहंठित्ता, परिसंजित्ता अणुठिआइ कहे ॥ संथार
पाय घट्टण, चिहुच्च समासणेवागी ॥३॥ इति ॥ आ गाथाञ्च
जाण्यमांथी काढी ठे.

- १ (पुरोगंता के०) आगल चाले ते
- २ (पुरोचिठण के०) आगल उन्नो रहे ते
- ३ (पुरोनिसीयण के०) आगल बेसे ते
- ४ (पस्कागंता के०) पाठल चाले ते
- ५ (पस्काचिठण के०) पाठल उन्नो रहे ते
- ६ (पस्कानीसीयण के०) पाठल बेसे ते
- ७ (आसनगंता के०) नजिक चाले ते
- ८ (आसनचीठण के०) नजिक उन्नो रहे ते
- ९ (आसननिसीयण के०) नजिक बेसे ते
- १० (मणे के०) एक पात्रे पाणी वावरे ते
- ११ गुरु पहेलां आलोयण करे ते
- १२ गुरु पुठे ठते जागते उत्तर न ठे ते
- १३ गुरु पहेलां श्रावकादीकने बोलावे ते
- १४ गुरु ठते बीजा पासे आलोवे ते
- १५ आहारादि बीजाने देखामी गुरुने देखाडे ते
- १६ गुरु पहेला बीजाने नीमंत्रे ते

- १७ गुरु पहेला पोते आहारादि वावरे ते
 १८ रूडो आहार पोते वावरे ते
 १९ गुरु बोलावे ठते जाणीने न बोले ते
 २० गुरुने बठर वचने बोले ते
 २१ गुरु बोलावे ठामे बेठा उत्तर दे ते
 २२ गुरु बोलावे शुं कहोठो कहे ते
 २३ गुरुने टुंकारो करे ते
 २४ गुरुने कुवचने तर्जना करे ते
 २५ श्रोताने कहे गुरु शुं जाणे ठे
 २६ गुरुने कहे तमे जुलो ठो, हुं कहुं ते
 २७ गुरु वात करतां वच्चे बोले ते
 २८ गुरु देशना देतां बीजाने पोते समजावे ते
 २९ गुरु कथा कही रहे पढी पोते वलि कहे ते
 ३० गुरुने संथारे नपगरणे पग अडामे ते
 ३१ गुरुने आसने संथारे पोते बेसे ते
 ३२ गुरुथी उंचे आसने बेसे ते
 ३३ गुरुने तूळ्य आसने बेसे ते

॥ इति श्री गुरुप्रते ३३ आशातना न लगावे ते उच
 मशिष्य गुणवंत थाय.

अथ सामायकना ३९ दोष लिख्यते,

- ॥ अथ मनना १० दोष ॥
- | | |
|---------------------|--------------------|
| १ वैरी देखी रीस करे | २ अविवेक चिंता करे |
| ३ अर्थ न चिंतवे | |

- ४ मनमां उद्देग धरे
 ५ जसनी वांठा करे
 ६ विनय न करे
 ७ ज्ञय चिंतवे
 ८ वेपार चिंतवे
 ९ फलनो संदेह
 १० नियाणुं करे
 ॥ अथ वचनना १० दोष ॥
 १ कुवचन बोले
 २ टुंकारा करे
 ३ पाप आदेश दे
 ४ लवारो करे
 ५ कलह करे
 ६ आवो जावो कहे
 ७ गाल बोले
 ८ बालक रमासे

- ९ विकथा करे
 १० हासी करे
 ॥ अथ कायाना १९ दोष ॥
 १ आसन चपल
 २ चारे दिशिजे जोवे
 ३ सावद्य काम करे
 ४ आलस मोमे
 ५ अविनये बोले
 ६ जुं जुं लेई वेसे
 ७ मेल उतारे
 ८ खरज खणे
 ९ पग उपर पग चढावे
 १० अंग उघाडुं मुके
 ११ अंग ढांके
 १२ उंधे

इति श्री सामायकमां वत्रीस दोष अजतनाये लागे ठे ते वारवा खप करवी.

अथ पोसामां १८ दोष लागे तेनां नाम लिख्यते,

- १ विण पोसाती लावे ते आहार ले ते
 २ पोसा निमीत्ते सरस आहार ले ते
 ३ उत्तरवारणे जोजननो जोग मेलवे ते

- ४ शरीरनी विच्युपा करे ते
 ५ पोसाने अर्थे वस्त्र धोवरावे ते
 ६ पोसाने अर्थे घरेणां घडावे ते
 ७ पोसाने अर्थे वस्त्र रंगावे ते
 ८ शरीरनो मेल उतारे ते
 ९ पोसासां अकाले उंधे ते
 १० स्त्री सारी माठी कहे ते
 ११ पोसासां आहार जतो चुंडो कहे ते
 १२ जली चुंडी राजविक्रया करे ते
 १३ जलि चुंडी विक्रया करे ते
 १४ मात्रादि प्रठवण चुमी रुडी शोधे नही ते
 १५ कोइनी निंदा करे ते
 १६ विना पोसातीथी आलाप संलाप करे ते
 १७ चोरनी विक्रया करे ते
 १८ स्त्री साथे वात विक्रया करे ते

इति श्री पोसहसां दोष लागे ते वरजीने पोसह करे तेने
 धन्य ठे.

अर्थे पन्नर कर्मादान सातमा व्रतमां तेजवां
 कथां ठे, तेनो विचार लखिए ठीए.

१ इंगालकर्म चुला चारि अंगिठा शघडि तापणी ईट
 वाडा निज्जाला जाठी रांधवा रंगवां सोनार लवारुं नाडचुंजा
 प्रमुखथी ते आरंजे आजीविका करवी ते.

१ वल्लकर्म वाडि वाग खेती जाड वाववां कापवादिक कर्म करे ते

३ सामीकर्म गाय नेंस दास दासी लेवा वेचवां साटां करवा आजीविका जोगथी अधिक ते.

४ चाडिकर्म गाडां वहेल घोडा डंट वेल् पोठी पाडा रास चाडिके चाडां करवादी कर्म ते

५ फोडिकर्म वाव्य कूप सरोवर कुंड डह माटी पथरा दिकनी खाणो टांका जुंयरादिक खोढवामा कर्म ते

६ दतवाणिज्य दांत मोती चरम प्रमुख वेपार कर्म ते

७ लखवाणिज्य लाख मेण धावनि गली प्रमुख वेपार कर्म ते

८ रसवाणिज्य मध मदिरा माखण धी तेल प्रमुख लेवा देवाना वेपार कर्म ते

९ विसवाणिज्य जाला तरवार कटारी शस्त्रनी जातिना अफीण सोमल वज्रनागादि वेपार कर्म ते

१० केशवाणिज्य चमर उन प्रमुख तेना वेपारनुं कर्म ते.

११ जंत्रपीक्षणकर्म तिल सरसव अलसी एरंभी घाणी कोल जंत्र प्रमुख कर्म ते

१२ निलेच्छनकर्म गाय नेंस बलद बकरी घोडा डंट प्रमुखना कान नाक ठेदावे वेधाव्यादिक क्रिडा अर्थे करवुं ते कर्म

१३ दवग्गीदावणकर्म दव दिधा, चुला चारी प्रमुख अग्नी प्रारंज कर्म ते

१४ सर दह सोसणकर्म सरोवर डह वाव्य प्रमुख सोसवां पाणी रहीत कस्यां कराव्यां ते कर्म

१५ असति पोपणकर्म कुतरा विलाडां सुना मेना हंसारी

जनावर क्रीडा निमीते जे पोषण कर्म ते.

॥ इति श्री १५ करमादान जाणीने तजवा उद्यम करवो. ॥

अथ ४७ एषणांना दोषनी गाथा लिख्यते,

सोलस १६ उग्गमदोसा, सोलस १६ उप्पायणाय जो दोसा ॥ दस १० एसणाय दोसा ५, सेसा पण मिलिअ सगयात्ता ॥ १ ॥

१६ अथ सोल उग्गम दोष ते देनारथी लागे ते,

१ (अहाकम्मं के०) साधु अर्थे करे ते.

२ (उद्देसिय के०) साधुन संबंधे संकेते करे ते.

३ (पूई के०) शुद्ध अशुद्ध मेलवि दे ते.

४ (मीसजाये य के०) पोताने-साधुने अर्थे करी दे ते.

५ (ठवणा के०) साधुने देवा थापी राखे ते.

६ (पाहुडिआय के०) नात वरादिकनुं बीजाने त्यां मुकी अपावे ते.

७ (पानअर के०) अंधारेथी उद्योत करी लावी दे ते.

८ (कीय के०) वेचाथी लावी दे ते.

९ (पामीच्चे के०) उधारे लावी आपे ते.

१० (परियट्टी के०) बदलो करी लावी दे ते.

११ (अज्जिहमु के०) आपवा सामो लेई जाय ते.

१२ (निन्ने के०) कमाड पेटी ठांदा मुझा उघाडि दे ते.

१३ (मालोहमे के०) मेडे डागले ठीकेथी दे ते.

१४ (अठिजे के०) कोइनुं बलात्कारे लेई दे ते.

१५ (अणिसिठे के०) घणांनो रजा विना एक दे ते.

१६ (अण्णोयर के०) साधु अर्थे वधारे राधे ते.

१६ अथ सोल उपायण दोष लेनारथी लागे ते.

- १ (घाई के०) बालकोने रमाडि बोलावी ले ते
- २ (डई के०) संदेशा प्रीति अन्योअन्य कही ले ते.
- ३ (निमित्त के०) ज्योतीष निमीत कही ले ते.
- ४ (आजिव के०) जाति कुल बल रूप देखामि ले ते.
- ५ (वणिमग के०) पोतानुं गीलानपणुं जणावि ले ते.
- ६ (तिगीच्चय के०) वैदक जोग करी ले ते
- ७ (कोहे के०) क्रोधे करि सराप देई ले ते
- ८ (माणे के०) मान गरवे करी ले ते.
- ९ (माया के०) कपटथी ज्ञापा रूप फेरवी ले ते.
- १० (लोने के०) लोने करी ले ते
- ११ (पुव्वपञ्चासथव के०) देनारनी स्तवना करे ते.
- १२ (विज्ञा के०) देव आराधनादिक करि ले ते.
- १३ (मंतेय के०) कामण मोहन टुमण करी ले ते
- १४ (चुन्ने के०) चुरण गोळि अंजन करि ले ते.
- १५ (जोये के०) ड्य लेपादिक करी ले ते.
- १६ (मूलकम्भेयं के०) गरजपातन थंजनादी करि ले ते
- १७ अथ संयोजन दोष वझेथी लागे ते.

- १ (संकीय के०) लेता देता संका उपजे ते
- २ (मस्कीय के०) शुद्धने अशुद्ध फरसतो दे ले ते
- ३ (निस्कीत के०) सुव सचिते फरसेलो दे ले ते.
- ४ (पिडिय के०) शुद्ध फलादिकथी ठांक्यो दे ले ते.
- ५ (साहरीय के०) शुद्धने रुवित पाणी लेपादि वासण दे ले ते.

- ६ (दायगु के०) वृद्ध रोगी गर्जणी बाल धवरावती इलतां
खांडतां वंधीवान प्रमुख उठी दे ले ते.
- ७ (मिसे के०) सेकेल धान्य अप्रणीत दे ले ते.
- ८ (अप्रणीत के०) अपक छप्पकादि दे ले ते.
- ९ (द्विसे के०) अजोग पात्र हाथ लेप सहित दे ले ते.
- १० (बद्धिय के०) विगयादि गांटा प्रमुख पडते दे ले ते.
अथ मंडलना पांच दोष साधुने लागे ते.
- १ (संजोजन के०) स्वाद माटे जेगुं करी वावरे ते.
- २ (पमाण के०) संजमने बाधा थते वावरे ते.
- ३ (इगाल के०) मनोइ देनारने वखाणे ते.
- ४ (धुमे के०) अमनोइ देनारने निंदे ते.
- ५ (कारणेय के०) मुनि ठ कारणविना आहार न ले ते.
॥ इति श्री सुडतालीस दोष संपूर्ण ॥

६ अथ ठ कारणे ले ते नामथी सूत्र अर्थ.

- १ (वेयण के०) कुधादि वेदना समावा अर्थे.
- २ (वेयावच्च के०) दश जेदे वैयावच्च करवा अर्थे.
- ३ (इरियठाए के०) इरजासुमती सुखे पालवा अर्थे.
- ४ (संजमठाए के०) पम्लिहणादी संजम अर्थे.
- ५ (पाणवत्तियाए के०) प्राण धरवा अर्थे.
- ६ (धम्मचिंताए के०) खंतादि धर्म पालवाने अर्थे.

६ अथ ठ कारणे ना ले ते नाम. सूत्र अर्थ.

- १ (आयंके के०) रोगादि उपड्व आवे.
- २ (उवसग्गे के०) उपसर्ग आवे.

- ३ (तितीस्काए के०) ब्रह्मचर्य न पढ्याथी.
 ४ (पाणदयाए के०) घणा जीवाकुल उपजेथी.
 ५ (तवहेउ के०) तप उपवासादि अर्थे
 ६ (सरीरवोसणवाए के०) शरीर क्षीण जाणी अणसण
 अर्थादि ॥ इति श्री आहारादि सूधि अर्थे ॥

ए ४७ टोप १२ कारणे लेशथी जणाव्या ठे, विशेषे
 आगमथी सुगुरु समीपे धारज्यो

अथ २४ जिननां १२० कल्याणक लिख्यते,

॥ कल्याणक शब्दार्थ जाप.

- १ (चवन के०) अपरगतिथी आववुं. परमेष्टी नमः
 २ (जन्म के०) मातानी कुखथी जन्मे ते. थर्हते नमः
 ३ (दिक्षा के०) मुनिपणुं धारण करवुं. नाथाय नमः
 ४ (केवल के०) संपूर्ण ज्ञान थवुं. सर्वज्ञाय नमः
 ५ (मोक्ष के०) कर्मथी मुकावुं. पारंगताय नमः

॥ अथ कल्याणक मास तिथीयो. ॥

जिन तिथी कल्याणक.

कार्तिक वदि शुदि पक्ष. ७

३ वदि ५ केवलज्ञान

२२ वदि १२ चवन.

६ वदि १२ जनम्या

६ वदि १३ दिक्षा लिथी,

२४ वदि ०) मोक्ष पाम्या,

ए शुदि ३ केवलज्ञान,

१० शुदि १२ केवलज्ञान,

मागशर वदि शुदि. १३

ए वदि ५ जनम्या,

ए वदि ६ दिक्षा लिथी,

२४ वदि १० दिक्षा लिथी,

६ वदि ११ मोक्ष पाम्या,

१८ शुदि १० जनम्या,
 १८ शुदि १० मोक्ष पाम्या,
 १८ शुदि ११ दिक्षा लिधी.
 १ए शुदि ११ जनम्या,
 १ए शुदि ११ दिक्षा लिधी,
 १ए शुदि ११ केवलज्ञान,
 २१ शुदि ११ केवलज्ञान,
 ३ शुदि १४ जनम्या,
 ३ शुदि १५ दिक्षा लिधी,
पोस वदि शुदि पक्ष. १०
 २३ वदि १० जनम्या,
 २३ वदि ११ दिक्षा लिधी,
 ८ वदि १२ जनम्या,
 ८ वदि १३ दिक्षा लिधी,
 १० वदि १४ केवलज्ञान,
 १३ शुदि ६ केवलज्ञान.
 १६ शुदि ७ केवलज्ञान,
 २ शुदि ११ केवलज्ञान,
 ४ शुदि १४ केवलज्ञान,
 १५ शुदि १५ केवलज्ञान.]
माहा वदि शुदि पक्ष. १४
 ६ वदि ६ चवन,
 १० वदि १२ जनम्या,

१० वदि १२ दिक्षा लिधी,
 १ वदि १३ मोक्ष पाम्या,
 ११ वदि ०)) केवलज्ञान,
 ४ शुदि २ जनम्या,
 १२ शुदि २ केवलज्ञान,
 १५ शुदि ३ जनम्या,
 १३ शुदि ३ जनम्या,
 १३ शुदि ४ दिक्षा लिधी,
 २ शुदि ८ जनम्या,
 २ शुदि ९ दिक्षा लिधी,
 ४ शुदि १२ दिक्षा लिधी,
 १५ शुदि १३ दिक्षा लिधी,
फागण वदि शुदि पक्ष. १५
 ७ वदि ६ केवलज्ञान,
 ७ वदि ७ मोक्ष पाम्या,
 ८ वदि ७ केवलज्ञान,
 ९ वदि ९ चवन,
 १ वदि ११ केवलज्ञान,
 २० वदि १२ केवलज्ञान,
 ११ वदि १२ जनम्या.
 ११ वदि १३ दिक्षा लिधी,
 १२ वदि १४ जनम्या,
 १२ वदि ०)) दिक्षा लिधी,

१८ शुद्धि २ चवन,
 १९ शुद्धि ४ चवन,
 ३ शुद्धि ८ चवन,
 २० शुद्धि १२ दिक्षा लिधी,
 १९ शुद्धि १२ मोक्ष पाम्या,
 चैत्र वदि शुद्धि पक्ष. १३
 २३ वदि ४ चवन,
 २३ वदि ४ केवलज्ञान,
 ८ वदि ५ चवन,
 १ वदि ८ जनम्या,
 १ वदि ८ दिक्षा लिधी,
 १४ शुद्धि ३ केवलज्ञान,
 १४ शुद्धि ५ मोक्ष पाम्या,
 २ शुद्धि ५ मोक्ष पाम्या,
 ३ शुद्धि ५ मोक्ष पाम्या,
 ५ शुद्धि ९ मोक्ष पाम्या,
 ५ शुद्धि ११ केवलज्ञान,
 २४ शुद्धि १३ जनम्या,
 ६ शुद्धि १५ केवलज्ञान,
 वैशाख वदि शुद्धि पक्ष. १७
 १७ वदि १ मोक्ष पाम्या.
 १० वदि २ मोक्ष पाम्या,
 १७ वदि ५ दिक्षा लिधी,
 १० वदि ६ चवन,

२१ वदि १० मोक्ष पाम्या,
 १४ वदि १३ जनम्या,
 १४ वदि १४ दिक्षा लिधी,
 १४ वदि १४ केवलज्ञान,
 १७ वदि १४ जनम्या,
 ४ शुद्धि ४ चवन,
 १५ शुद्धि ७ चवन,
 ४ शुद्धि ८ मोक्ष पाम्या,
 ५ शुद्धि ८ जनम्या,
 ५ शुद्धि ९ दिक्षा लिधी,
 २४ शुद्धि १० केवलज्ञान,
 १३ शुद्धि १२ चवन;
 २ शुद्धि १३ चवन,
 जेष्ठ वदि शुद्धि पक्ष. २०
 ११ वदि ६ चवन,
 २० वदि ८ जनम्या,
 २० वदि ९ मोक्ष पाम्या,
 १६ वदि १३ जनम्या.
 १६ वदि १३ मोक्ष पाम्या,
 १६ वदि १४ दिक्षा लिधी,
 १५ शुद्धि ५ मोक्ष पाम्या,
 १२ शुद्धि ९ चवन,
 ७ शुद्धि १२ जनम्या,
 ७ शुद्धि १३ दिक्षा

आषाढ वदि शुदि पक्ष. ६
 १ वदि ४ चवन,
 १३ वदि ७ मोक्ष पाम्या,
 २१ वदि ९ दिक्का लिधी,
 २४ शुदि ६ चवन,
 २२ शुदि ७ मोक्ष पाम्या.
 १२ शुदि १४ मोक्ष पाम्या,
 श्रावण वदि शुदि पक्ष ९
 ११ वदि ३ मोक्ष पाम्या,
 १४ वदि ७ चवन,
 २१ वदि ७ जनम्या,
 १७ वदि ९ चवन;
 ५ शुदि २ चवन;

२२ शुदि ५ जनम्या;
 २२ शुदि ६ दिक्का लिधी;
 २३ शुदि ७ मोक्ष पाम्या;
 २७ शुदि १५ चवन;
 भाद्रवा वदि शुदि पक्ष. ४
 १६ वदि ७ चवन;
 ७ वदि ७ मोक्ष पाम्या;
 ७ वदि ७ चवन;
 ९ शुदि ९ मोक्ष पाम्या;
 आसो वदि शुदि पक्ष. ९
 २२ वदि ७)) केवलज्ञान;
 २१ शुदि १५ चवन;

॥इति श्री एकशोवीस कट्याणक मास १२ नुं गणणुं संपूर्ण॥

अथ देवसी प्रतिक्रमण विधि लिख्यते.

प्रथम सामायक लिजे पठे पाणी वावस्युं होय तो, मुहपति
 पमिलहेवी॥ आहार वावस्यो होय तो, वांदणां बे देवां॥ बिजा
 वांदणांमां आवसीआए न कहेवुं, पञ्चस्काण करवुं॥ चैत्यवंदन
 वेडेराए अथवा पोते कहि, नमुत्तुणं ॥१॥ नवकारनो काजसंग
 पारी, नमोऽर्हतूण कहिने थोय कहेवी ॥ लोगस्स कहेवो,
 सबलोए अरिहंत चेईयाणं कही १ नवकारनो काजसंग करी
 ते पारीने थोय कहेवी, पठे पुस्करवरदी कही १ नवका

रनो काउसगग करी पारीने थोय कहेवी ॥ पठे सिद्धाणं बुद्धा
 णं कहि, १ नवकारनो काउसगग करी पारी पठे नमोऽर्हत्प
 कहि, थोय कहेवी ॥ पठे नमुत्तुणं कहिने जगवान् आचार्य
 उपाध्याय सर्व साधुहं ए प्रमाणे चार खमासण देई इच्चकार
 समस्त श्रावक वांड कही पठे देवसि प्रतिक्रमण वाचं कही
 करेमिजंते इच्चामिठामि काउसगगं जो मे देवसिउ तस्सउ
 उत्तरी कही ७ गाथानो काउस्सगग करवो ॥ न आवने तो ७
 नवकारनो करवो, ते पारी लोगस्स कहेवो ॥ त्रीजा श्राव
 श्यकनी मुहपत्ति पडिलेहीने वादणां वे देवां ॥ पठे देव
 सिअं आलोएमि जो मे देवसिउ कही पठे सातलाख कहे
 वा ॥ अठार पापस्थानक आलोइ सबस्सवि देवसिअं कही
 १ नवकार करेमिजंते इच्चामि पडिकमिउं कही ॥ पठे वंदि
 तु कहेवुं पठी वादणां वे देवां ॥ पठे अप्पुठिउहं अप्रितर देवसिअ
 खामुं कही खामी वादणां वे देवां, आयरीअ उवप्राए कहि करे
 मिजंते इच्चामिठामि काउसगगं जो मे देवसिउ कही तस्स
 उत्तरी ३ लोगस्सनो काउसगग, न आवडे तो ७ नवकारनो.
 पठे लोगस्स कहेवो. सबलोए अरीहंत चेइयाणं कहि १ लो
 गस्सनो काउस्सगग, न आवडे तो ४ नोकारनो. पुक्करवरदी क
 हि १ लोगस्सनो काउसगग न आवडे तो ४ नोकारनो ॥ सिद्धाणं
 बुद्धाणं कही सुअदेवयाए करेमि काउस्सगगं कही १ नोकार
 नो काउसगग करी नमोऽर्हत्प कही पुरुपे सुअदेवयानी प
 देली थोय कहेवी. स्त्री होय तो कमलदलनी पदेली थोय
 कहेवी. पठे क्षेत्रदेवयाए करेमि काउस्सगगं कही १ नव
 कारनो काउसगग करी नमोऽर्हत्प कही वीजी थोय कहेवी.

पठे प्रगट १ नवकार गणीने ठठा आवश्यकनी मुहपति प
डिलेही पठे वांदणां वे देवां. सामायक चउविसठो ॥ आदे
ठ आवश्यक संज्ञारवा. इष्टामो अणुसठिं नमो खमासम
ण कही नमोऽर्हत ॥ पुरुष नमोस्तुवर्द्धमानाय कहे. स्त्री
संसारदावानी गाथा ३ कहे. पठे नमुत्रुणं कहि स्तवन
कहेवुं. पठे वरकनक कही जगवान् आदे वांदवा. पठे
अद्वाइजेसु कहेवुं. जमणा हाथनी मुठी वालीने पठे देवसी
अ पायडित्तनो ४ लोगस्सनो काउसग्ग न आवडे तो १६
नवकारनो करवो. पारी प्रगट लोगस्स कहेवो. पठे नव
कार १ गणीने सप्राय कहेवी पठे १ नवकार गणवो. पठे
उरकरकउ कम्मरकउनो काउसग्ग ४ लोगस्सनो संपूर्ण, न
आवडे तो १६ नवकारनो करवो. पारी नमोऽर्हत कही लघु
शांति कहेवी पठे लोगस्स कहेवो. पठे इरियावहिआए कही
तस्सउत्तरी १ लोगस्सनो, न आवडे तो ४ नवकारनो काउ
स्सग करी प्रगट लोगस्स कहेवो. पठे चउकसाय कही नमु
त्रुणं जावंति चेईआणं इष्टामि खमाण जावंत केवीसाहू क
ही उवसग्ग हरंण ॥ जयविअराय कही पठे मुहपति पडिलेह
वी. १ नवकार गणी सामाइअ वयजुत्तो कहेवो. इति ॥

अथ राई प्रतिक्रमण विधि लिख्यते,

प्रथम सामायक लिजे पठे कुसुमिण उसुमिणनो ४ लो
गस्सनो, न आवडे तो १६ नवकारनो काउसग्ग करी प्रगट लो
गस्स कहेवो. पठे जगचिंतामणिनुं चैत्यवंदन जयवीयराय
सूधी कहेवुं पठे जगवान् आदे वांदवा वांदीने इष्टकार समस्त

श्रावक वांडं पठे १ नवकार गणीने जरहेसरनी सझाय कही
 १ नवकार गणवो. पठे इञ्जकार सुहराई सुख तप शरीर नि
 राबाध सुख संयम यात्रा नीरवहो ठो जी? स्वामी शाता ठे
 जी? पठे राई प्रतिक्रमणे ठाई नमुहुणं करेमीजंते इञ्जामिठामि
 कानुस्सग तस्सज्जत्तरी कहीने १ लोगस्सनो ने लोगस्स न
 आवडे तेणे ४ नवकारनो कानुस्सग करी प्रगट लोगस्स क
 ही सबलोए अरिहंत चेईयाणं कही १ लोगस्स न० आ० ४
 नवकारनो कानुसग करी पुस्करवरदी कही अतीचारनी
 ७ गाथा न० आ० ७ नवकारनो कानुसग करी सीक्षाणं बु
 क्षाणं कही त्रीजा आवश्यकनी मुहपती पम्पिलेही तिहां
 थी ते अप्पुब्बिनु खामी वादणां वे देवां तिहां सुधी देवसीनी
 रीते, पण जे ठेकाणे देवसी आवे ठे ते ठेकाणे राईयं कहेवुं
 पठे श्रायरिअ उवप्राए करेमीजंते ईञ्जामिठामि कानुसगं
 तस्सज्जत्तरी कही तप चिंतवणीनो कानुस्सग करवो, न
 आवडे तो ४ लोगस्सनो ते न० आ० १६ नवकारनो
 कानुस्सग करी प्रगट लोगस्स कहेवो पठे ठा आवश्यकनी
 मुहपति पम्पिलेही वांदणां वे देवां ॥ पठे तीरथवंदन करवुं
 पठे पञ्चस्काण करवुं पठे ईञ्जाकारेण संदिसह जगवन् सा
 मायक चउधिसत्तो वंदण पम्पिक्रमणुं कानुस्सग पञ्चस्काण
 कखुं ठे जी पञ्चस्काण कखुं होय तो कखुं ठे जी एम कहेवुं
 पञ्चस्काण धाखुं होय तो धाखुं ठे जी एम कहेवुं पठे विशा
 ललोचन कही नमोहुणं कही अरिहंत चेईयाणं कही १ न
 वकारनो कानुसग करीने थोय रूहेवी. जावत् सिक्षाणं बु
 क्षाणं कही ४ थी थोय कहीए ठीए तिहा सुधि कहेवुं. पठे नमु

बुणं कही जगवान् आदे वांदवा. पठे अद्वाइजेसु कहेवुं. पठे श्री सीमंधरस्वामीनुं चैत्यवंदन थोय कहीए तिहां सुधि करवुं ॥ पठे श्री सिद्धाचलजीनुं चैत्यवंदन थोय कहीए तिहां सुधि करवुं. पठे इरियावहिआए तस्सउत्तरी कही १ लोगस्स, न आवडे तो ४ नवकारनो कान्त्सग करी प्रगट लोगस्स कहेवो. पठी मुहपति पडिलेहवी १ नवकार गणी सामाईय वयजुत्तो कहेवो. ॥ इति राइ प्रतिक्रमण विधि समाप्तम्.

अथ परकी प्रतिक्रमणनी विधि लिख्यते,

देवसि प्रतिक्रमणमां वंदित्तु कही रहीए तिहां सुधि कहेवुं, पण चैत्यवंदन सकलाऽर्हतनुं कहेवुं ने थोयो स्नातस्या नी कहेवी. पठे खमासमण देइने इञ्जाकारेण संदिसह जग वन् देवसिअ आलोइअ पडिक्कंता इञ्जाकाण परकी मुहपति पडिलेहुं एम कही मुहपति पडिलेहिये पठे वांदणां बे दी जे पठे इञ्जाकाण अप्पुठिनहं संबुद्धाखामणेणं अप्पिंत्तर प र्खिअं खामेउं ईहं खामेमि पस्खियं पन्नरस दिवसाणं पन्नर स राईआणां जंकिंचि अपत्तिअं इञ्जाकाण पस्खिअं आलोए मि इहं आलोएमि जो मे पस्खिउ अइआरो कउ कहेवुं. इ ञ्जाका० पस्खि अतिचार आलोउं ॥ एम कहीने अतीचार कहीए पठे एवंकारे श्री श्रावकतणे धम्मै समकित मूल वार व्रत एकसो चोवीस अतीचार मांहि जे कोई अतिचार पक्क दिवस मांहि सुद्धम वादर जाणतां अजाणातां हुउ होय ते सवि हुं मन वचन कायाए करीने मिञ्जामिडक्कमं. सबस्स वि पस्खिअ डुच्चिंतिअ डुप्रासीअ डुच्चिंतिअ इञ्जाकारेण संदि

सह जगवन् इच्छं तस्स मिच्छामिडकमं. इच्छकारी जगवन्
 पसान् करी पस्कि तप प्रसाद करो जी ॥ एम कहीने
 कहीए. चउत्तेणं एक उपवास, वे आविज, त्रण निवि, चार
 एकासणां, आठ वियासणा, वे हजार सप्राय, यथाश
 क्ति तप करी प्रवेश कख्यो होय तो पईठी कहीए, करवो
 होय तो तहत्ति कहीए, न करवो होय तो अणवोळ्या रहीए.
 पठे वे वादणां दीजे पठे इच्छाकाण अणुठिन्हं पत्तेय खामणे
 णं अप्रितर पस्किअं खामेउं इच्छं खामेमि पस्किअं पन्नरस
 दिवसाणं पन्नरस राइआणं जंकिंचि अपत्तिअं पठे वादणां
 वे दीजे पठे देवसिअ आलोईअ पडिक्कंता इच्छाकारेण सदि
 सह जगवन् पस्किअ पडिक्कमुं समं पडिक्कमामि इच्छं एम क
 ही करेमिजंते सामाइयं इच्छामि पडिक्कमिउं जो मे पस्किउं
 कह्या पठे खमासमण देई इच्छाकाण परको सूत्र कहुं एम क
 ही ३ नवकार गणी साधु होय तो पस्किसूत्र कहे, साधु न
 होय तो ३ नवकार गणीने श्रावक वंदित्तु कहे. पठे सुअदेव
 यानी श्रोय कहेवी पठे हेठा वेसीने जमणो ठिंचण उज्जो
 करवो १ नवकार करेमिजंते इच्छामि पस्किमिउं कही वं
 दित्तु कहेवुं पठे करेमिजंते इच्छामिगामि काउसगं जो मे प
 स्किउं तसउत्तरी अन्नउण कहीने १२ लोगस्सनो काउस्स
 ग चंदेसु निम्मदयरु सुधि करवो. लोगस्स न आवडे तो
 ४० नवकारनो काउसगग करीने पारवो. पारीने प्रगट
 लोगस्स कहेवो पठे मुहपत्ति पडीजेहीए वादणां वे दिजे
 पठे इच्छाकाण समात्त खामणेणं अणुठिन्हं अप्रितर पस्किअं
 खामेउं इच्छं खामेमि पस्किअं एक परकाणं पन्नरस दिवसाणं

पन्नरस राईआणं जंकिंचि अपत्तिअंणं पठे खमासमण देईने
इच्छाकाण पाखि खामणां खामुं एम कहीने खामणां च्यार
खामवां पठे देवसि प्रतिक्रमणमां वंदित्तु कह्या पठे वांदणां
बे देईने तिहांथी ते सामायक पारीए तिहां सुधी देवसिनी
पेठे, पण सुअदेवयानी ओयोने ठेकाणे ज्ञानादिनी ओयो क
हेवी. स्तवन अजीतशांतिनु कहेवुं, सप्रायने ठेकाणे उवसग्ग
हरं ने संसारदावानी ओयो ४ कहेवी. लघुशांतिने ठेकाणे
मोटी शांति कहेवी. ॥ इति पस्की प्रतिक्रमण विधि समाप्तम्.

अथ चउमासी प्रतिक्रमणानी विधि लिख्यते,

उपर लखेली पस्किनी विधि प्रमाणे, पण १३ लोगस्स
ना काउसग्गने ठेकाणे ३० लोगस्सनो करवो, ने लोगस्स
न आवडे तेणे ८० नवकारनो काउस्सग्ग करवो, ने पस्किना
आगारने ठेकाणे चौमासीना आगार कहेवाने तपने ठेकाणे
ठडेणं वे उपवास, च्यार आंबिल, ४ निवी, आठ एकासणां,
सोल विआसणां, च्यार हजार सप्राय. ए रीते कहेवुं. ॥ इति.

अथ संवहरी प्रतिक्रमणानी विधि लिख्यते,

उपर लखेली पस्किनी विधी प्रमाणे, पण १३ लोगस्स
ना काउस्सग्गने ठेकाणे ४० लोगस्सनो करवो ने लोगस्स न
आवडे तेणे १६१ नवकारनो काउस्सग्ग करवो, ने तपने ठे
काणे अठमेणं त्रण उपवास, ४ आंबील, नव निवी, बार ए
कासणां, चउविस विआसणां, ४ हजार सप्राय. ए रीते कहेवुं
पस्किना आगारने ठेकाणे संवहरीना आगार कहेवा. ॥ इति.

अथ पमिलेहणानी विधि लिख्यते,

नवकार पंचिंदिअ कही इरियावहियाए थापना होय तो नवकार पंचिंदिअ न कहेवा. पठे तस्सउत्तरी कही ? लो गस्स ॥ न आ० ४ नवकारनो काउस्सग्ग करी प्रगट लो गस्स कही मुहपति चवलो कटासणुं उत्तरासण धोतीउं कं दोरो आदे पमिलेहण करवुं काजो काढी जीव कलेवर स चित आदे जोवुं पठे इरियावहि पमिक्कमि अणुजाणह ज स्सग्गो कहेवुं. पठे काजो परठवीने ३ वार वोसिरे कहेवुं.

अथ देव वांदवानी विधि लिख्यते,

प्रथम इरियावहिआए पमिक्कमवा. लो गस्स कह्या पठे उत्तरासण नाखीने चैत्यवंदन नमुत्तुण कही जयवीअराय आनवमखंभा सूधि अरधा कहेवा पठे चैत्यवंदन कही नमुत्तुणं कही जावत् सिघाण बुद्धाणं कही चोथी थोय कहीए तिहा सुधी. वलि नमुत्तुणं कही जावत् चोथी थोय कहीए तिहा सुधि कहेवुं. पठे नमुत्तुणं जावंति चेइआइं जावंत केविसाहु उवसग्ग० अथवा स्तवन कही अरधा जयवीअराय कहेवा. पठे चैत्यवंदन नमुत्तुणं कही आखा जयवीअराय कहेवा. प्रजातकाले मन्हजिणाएणी सप्राय कहेवी. वे काले सप्राय कहेवी नहीं. ॥ इति ॥

अथ पच्चखाण पारवानी विधी लिख्यते.

प्रथम इरियावहियाए पमिक्कमीए पठे जगचिंताम एणीनुं चैत्यवंदन जयवीयराय सुधि करवुं पठे मन्हजिणा

एंनी सप्राय कही मुहपत्ति पडिलेहवी पञ्चस्काण पारुं य
थाशक्ति पञ्चस्काण पाख्युं तहत्ति एम कही जमणो हाथ
कटासणा अथवा चवला उपर थापी ? नवकार गणी पञ्च
स्काण केहेवुं ते लखिए ढीए. उग्गएसूरे नमुक्कार सहिअं पो
रिसिं साढपोरिसिं गंठसहिअं मुठसहिअं पञ्चस्काण कख्युं
चनविहार आंबिन्न एकासणुं कख्युं तिविहार पञ्चस्काण फा
सिअं पालिअं सोहिअं तीरिअं किट्ठिअं आराहिअं जं च न
आराहिअं तस्समिञ्चामिडक्कमं ॥ इति. ॥

अथ उपवासादि पञ्चखाण पारवानी विधी.

सूरेउग्गए अजत्तठं कख्यो तिविहार पाणहार पोरिसि सा
ढपोरिसि सूरेउग्गए पुरिमद्ध मुठसहिअं पञ्चस्काण कख्युं पाण
हार पञ्चस्काण फासिअं पालिअं सोहिअं तीरिअं किट्ठिअं
आराहिअं जं च न आराहियं तस्समिञ्चामिडक्कमं ॥ इति. ॥

अथ पोसह लेवानी तथा पारवानी विधी लिख्यते.

प्रथम इरियावहियाए पम्किमि इञ्चामि खमासमणो
देइ इञ्चाकारेण संदिसह जगवन् पोसह मुहपत्ति पडिलेहुं
एम कही मुहपत्ति पडिलेहवी पठे इञ्चामिण इञ्चाकाण पोस
ह संदिसाहु वलि इञ्चाण इञ्चाकाण पोसह गाउं पठे हाथ जो
मि ? नवकार गणीने पोसहनुं पञ्चस्काण करवुं पठे इञ्चामिण
इञ्चाकाण सामायक मुहपत्ति पडिलेहुं कही मुहपत्ति पडि
लेहविने सामायक उचरवुं. पण खण देइ बेण संण खण बेण
गाउं. खण संण संण तिहांथी ते सप्राय करुं एम कही ? नव

कार गणीए ठीए तिहां सुधी कहेवुं. पठे इञ्चामि० इञ्चाका० बहु
 वेल संदिसाहु इञ्चामि० बहुवेल करीगुं इञ्चामि० पडिलेहण करुं
 एम कही मुहपति पडिलेहवी इञ्चामि० इञ्चकारी जगवन्
 पसाय करी पडिलेहणा पडिलेहावो जी इञ्चामि० इञ्चाका०
 उपधि मुहपति पडिलेहुं एम कही मुहपति पडिलेहवी इञ्चामि०
 इञ्चाका० उपधी संदिसाहु इञ्चामि० इञ्चाका० उपधि पडिलेहवुं
 इञ्चामि० इञ्चाका० सप्राय करुं एम कही १ नवकार गणी म
 न्हजिणाणानी सप्राय कहेवी अवसरे पोरसीनी इरियाव
 हि पडिलेहमी इञ्चामि० इञ्चाका० पडिलेहण करुं एम कही
 मुहपति पडिलेहवी फरी सह समक पोसह उचरे तेनी
 विधी उपर लख्या प्रमाणे सरवे कहेवुं, पण सप्राय कहे
 वी नही. पठे राई मुहपति पडिलेहवी वादणां वे देवां पठे
 राईयं आलोउ एम कही जो मे राईउं कही सबस्सवि राई
 य पन्यास होय तो वांदणां वे देवां अप्रुठिन खामवो पठे
 वांदणां वे देवां पञ्चस्काण करवुं पठे कालना देव वांदवा, पा
 ठलि वखते पडिलेहण करे ते इरीयावही पडिलेहमी पठे ग
 मणागमण आलोउं एम कही इर्यासमिति चापासमिति ए
 पणासमिति आदानजंमनिस्केवणा समिति पारिष्टानिका समि
 ति मनगुप्ती वचनगुप्ती कायगुप्ती ए पांच समिति त्रण गुप्ती
 आठ प्रवचन माता श्रावकतणे धर्मे पोसह सामायक जिधे खं
 रुन विराधना हुइ होय ते सबे मने वचने कायाए करी मीञ्चामि
 डकमं इञ्चामि० इञ्चाका० पडिलेहण करुं इञ्चामि० इञ्चाका०
 पोसहसाल प्रमार्जुं? एम कही मुहपति कटासणुं चवलो
 पलेववां अने खाधुं होय तो थेपाहुं तथा कंदोरो मली पांच

वानां पलेववां पठे इच्छामि० इच्छाकारी जगवन् पसाय करी
 पडिलेहणा पडिलेहावो जी, इच्छामि० इच्छाका० उपधि मुहपति
 पडिलेहुं एम कही मुहपति पडिलेहवी इच्छामि० इच्छाका० सञ्चा
 य करुं एम कही १ नवकार गणी मन्हजिणाणंनी सञ्चाय क
 हेवी, पठे खाधुं होय तो वांदणां बे देइ पच्चस्काण करे खाधुं
 न होय तो खमासमण देइ पच्चख्खाण करे, पठे इच्छामि०
 इच्छाका० उपधि संदिसाहुं इच्छामि० इच्छाका० उपधि पडिलेहुं
 एम कही जेटलां वस्त्र वाकी रद्यां होय तेटलां पलेववां पठे
 देव वांदवा पठे प्रतिक्रमण करवुं पोसह पारवो नवकार
 गणी सागरचंदो कहेवो. ॥ इति. ॥

अथ प्रजातनो पोसो लीधेलाने सांजे रात
 पोसो लेवानी विधी लिख्यते.

प्रजातनो पोसो लेवानी विधी ठे ते रीते खमासमण
 देइ इरीयावहीथी जावत् बहुवेज करसुं तिहां सुधी, पण
 पोसाना पच्चस्काणमां फेर ठे ते लखीए ढीए. सेस दिवसं रत्तं
 पद कहेवुं पठे खमासमण देइ इरीयावही पन्किमी इच्छा
 मि० इच्छाका० अंमिल पडिलेहुं एम कही मांडलां ३४ करे.

अथ सांजे नवो पोसो लेवानी विधी.

उपवासादी जघन्य एकासण कस्युं होय तेने लेवाय.
 खमासमण देइ इरियावही पन्किमी पडिलेहण करे खमा
 समण देइ इरियावहीथी जावत् बहुवेज करसुं तिहां सुधी
 पठे इच्छामि० इच्छाका० पडिलेहणा करुं कही इच्छामि० इच्छाका०

पोसहशाल परमारजुं कही मुहपति पडिलेही इच्चामिण इच्च
 कारी नगवन् पसाय करी पमिलेहणा पमिलेहांवो कही इ
 च्चामिण इच्चाकाण उपधी मुहपती पमिलेहुं कही मुहपति पमि
 लेहवी पठे इच्चामिण इच्चाकाण सझाय करुं कही सझाय करे
 खाधुं होय तो वांदणां वे देइ पचरकाण करे खाधुं न होय तो
 खमासमण देइ पचरकाण करे, पठे इच्चामिण इच्चाकाण उपधी
 संदिसाहुं इच्चामिण इच्चाकाण उपधी पमिलेहुं कही पठे देव वांदी
 मांरुलां करे पमिकमणुं करे पठे एक पोहोर रात्री आशरे
 जाय तीहां सुधी नीझ लेवी नही पठे खमासमण देइ इच्चा
 काण बहुपनिपुत्रा पोरसी कही खमासमण देइ इरियावही
 पडिकमी जावत् लोगस कही इच्चामिण इच्चाकाण बहुपनि
 पुत्रा पोरसी राइ संधारे गसुं कही पठे इच्चामिण इच्चाकाण
 चैत्यवंदन करुं कही चक्रसायनुं चैत्यवंदन जावत् जयवीय
 राय सुधी करे. पठे इच्चामिण इच्चाकाण संधारा विधी नणवा
 मुहपति पमिलेहुं कही मुहपति पमिलेहवी पठे संधारापोरसी
 नणाववी. जागे तिहां सुधी सझाय ध्यान करे. ॥ इति. ॥

पोसामां एकासणादि कखुं होय तो अवसरे पचरकाण
 पारी पोसहशालार्थी आवस्सही कही निज गृहे इर्या शाध
 तो खमासमण देइ इरियावही पडिकमी खमाण गमणा
 गमण आलोइ काजो पूजी यथा संज्ञवे अतिथीसंविनाग
 व्रत फरसी निश्चल आसने बेसी हाथ मुख पग पात्र पडिले
 ही नोकार संज्ञारी प्राशुक आहार जमे अथवा पोसहशा
 लाए पूर्व प्रेरित निज पुत्रादिके आण्यो आहार जोगेवे पण

साधुनि परे गोचरी नही. तथा कारण विना मोदक स्वाड ल
विंगादि तंवोल न लेवो. पठी निसीही कही पोसहशालाए
आवी खमाण इरियाण पम्किमी चैत्यवंदन करवुं ॥ इति ॥

अथ श्री श्रावकना ११ गुण लिख्यते.

- | | |
|----------------------------------|---|
| १ अखुदो—तुहता नहि. | १३ सकह—जलीकथाकहेनारो |
| २ रूववंत—रूडा रूप सहीत. | १४ सुपखजुत्तो—रूडा संजोग
वंत. |
| ३ पगईसोमो—प्रकृतीशांत. | १५ सुदीहदंसी—जलोदीर्घदर्शि |
| ४ लोणपीठ—लोकने प्रीती
वंत. | १६ वीसेसन्नु—वीशेष जाण. |
| ५ अकूरो—कूर आकृती नहि. | १७ वुह्याणुगो—जला वृक्षनी प
रंपराए चालनार. |
| ६ ज्रीरू—पापधी वीहीतो. | १८ विणीठ—गुणनो वीनई. |
| ७ असगो—मूरख नहि. | १९ कयन्नु—कस्यागुणानो जाण |
| ८ सुदखिनो—रूहुं दाक्षिण
पाले. | २० परहियत्तकरी—परने हीत
अर्थनो करनार. |
| ९ लज्जालु—जली लज्यावंत. | २१ लधलरको—जला कार्य ठ
पर दृष्टिवान. |
| १० दयालु—चीत्तमां दयावंत. | |
| ११ मक्ष्णो—जले वुरे समपणुं | |
| १२ गुणरागी—गुणनोज रागी. | |

॥ इति श्री श्रावकना एकवीश गुण संपूर्ण ॥

॥ अथ अजीव अरूपी रूपीना नेद ५६० ॥

३० अरूपी अजीवना, ५३० रूपी अजीवना.

॥ अथ अरूपी अजीवना जेद ३० नो यंत्र. ॥

संख्या नाम.	१ खंघ	२ देश	३ प्रदेश	४ द्रव्य	५ खेत्र	६ काल	७ जाव	८ गुण
८ धर्मास्ति०	१	१	१	१	१	१	१	१
८ अधर्मास्ति०	१	१	१	१	१	१	१	१
८ आकाशास्ति	१	१	१	१	१	१	१	१
६ काल	०	०	समय १	१	१	१	१	१

३० ॥ अथ रूपी अजीवना जेद ५३० ॥

मूल जेद ३५ नां नाम स्वामी साथे.

५ वर्ण. चक्षु ग्राह्य.

- १ कृश नमरादी
- २ नील शुक पीठादी.
- ३ रक्त मजीठादी.
- ४ पीत हलदरादी.
- ५ श्वेत शंखादी.

२ गंध. नासीका ग्राह्य.

- १ सुरज्जी कोष्ट पुटादी.
- २ डरज्जी मृतकलेवरादी.






३ रस. जीवहा ग्राह्य.

- १ तिखो लीवादी.
- २ कटुक सुंठ आदी.
- ३ कपायलो कोठादी.
- ४ खाटो भांजली भादे.
- ५ मधुरो खांडादी.

८ फरस. शरीर ग्राह्य.

- १ नारे हाडकां आदी.
- २ हलवो बाल आदी.
- ३ सुंआलो तालुवादी.
- ४ वरसड पगना तलादी.
- ५ टाढो काननी बुट आदी.
- ६ उन्हो वगल आदी.
- ७ चीकणो आंख्यादी.
- ८ लूखो जीजादी.

५ संस्थान, आकार.

- १ चोरस 
- २ त्रिखुण 
- ३ वाटलु 
- ४ परीमंजल 
- ५ लांबु 

ए रीते मुल जेद १५ थया, तेना उत्तर जेद ५३० करवा
नी रीती नीचे लखीए ठीए.

१०० वर्णा पांचेना, प्रत्येक वर्णना वीश गणतां १०० थाय.
३० कृशना, ३ वे गंधे, ५ पांच रसे, ८ आठ फरसे,
५ पांच संस्थाने.

८० नीलादी च्यारे साथे एमज गणतां थाय.

४६ गंध वेना प्रत्येक गंधना त्रेवीस गणतां.

३३ सुरज्जीना ५ वरणे, ५ रसे, ८ फरसे, ५ संस्थाने.

३३ डरज्जीना तेमज गणतां थाय.

१०० रस पांचेना प्रत्येक रसना वीस गणतां.

३० तीखो, ५ वरणे, ३ गंधे, ८ फरसे, ५ संस्थाने.

८० कटुकआदी च्यारे साथे एमज गणतां थाय.

१०४ फरस आठेना प्रत्येक फरसना त्रेवीस गणतां.

३३ जारेना, ५ वरणे, ३ गंधे, ५ रसे, ८ फरसे. फरस
आठ ठे तेमांथी जारे साथे गणावा माटे ते तथा
तेनो पक्षी हलवो एवे वीना ठ जेवा ५ संस्थान.

१६१ हलवादी साते साथे एमज गणतां थाय.

१०० संस्थान पांचना प्रत्येक संस्थानना वीस गणतां.

३० चोरस, ५ वरणे, ३ गंधे, ५ रसे, ८ फरसे.

८० त्रीखुणादी च्यारे साथे एमज गणतां थाय.

ए रीते अजीव रूपीना जेद ५३० थया.

प्रथम अरूपीना जेद ३० मेलवतां ५६० जाणवा.

अथ जीवना ५६३ जेद च्यारे गतीना.

देवतांना. मनुष्यना. तीर्थचंना. नारंकीना.

अथ देवताना जेद १९८ केम ते लखीए ठीए.

१० जवनपतीनी जाती.

१५ परमाधामीनी जाती.

१६ व्यंतरनी जाती.

१० तीर्थगृज्जंगनी जाती.

१० ज्योतिषीनी जाती.

११ देवलोकनी जाती.

३ कीलविषनी जाती.

९ लोकांतीकनी जाती.

९ त्रैवेयकनी जाती.

५ अनुत्तरनी जाती.

६१

३८

एवं एए पर्यासा,

एए अपर्यासा मखी १९८.

अथ मनुष्यना ३०३ जेद केम ते लखीए ठीए.

१५ कर्मजुमीना ते ५ जरत, ५ ऐरवत ५ महावीदेहना.

३० अकर्मजुमीना ते ५ हीमवंत क्षेत्र, ५ इरणवत, ५ हरी
वर्ष, ५ रम्यक, ५ देवकुरु, ५ उत्तरकुरुना.

५६ अंतरद्वीपना जवण समुद्र अंतरे ठे माटे.

१०१ गरजज पर्यासा.

१०१ गरजज अपर्यासा.

१०१ समूर्द्धिम चउद स्थानकिया.

एवं मनुष्यना त्रणयसैने त्रणय जेद जाणवा.

अथ तीर्थचंना जेद ४८ केम ते कहीए ठीए.

पांच स्थावरना ११ जेद.

- ४ पृथ्वीकायना सूक्ष्म वादर १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.
 ४ अपकायना सूक्ष्म वादर १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.
 ४ तेजकायना सूक्ष्म वादर १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.
 ४ वाजकायना सूक्ष्म वादर १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.

अथ वनस्पतीकायना जेद कहीए ठीए.

- ४ साधारणना सूक्ष्म वादर १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.
 १ प्रत्येकना १ पर्याप्ता १ अपर्याप्ता.

६ विगडेंडीना १ बेरेंडी १ तेरेंडी १ चौरिंडी पर्याप्ता अपर्याप्ता.

१० अथ तिर्यंच पंचेंडीना १० जेद.

- ४ जलचर १ गरज १ समूर्द्धिम पर्याप्ता अपर्याप्ता.
 ४ थलचर १ गरज १ समूर्द्धिम पर्याप्ता अपर्याप्ता.
 ४ खेचर १ गरज १ समूर्द्धिम पर्याप्ता अपर्याप्ता.
 ४ उरपरी १ गरज १ समूर्द्धिम पर्याप्ता अपर्याप्ता.
 ४ जुजपरी १ गरज १ समूर्द्धिम पर्याप्ता अपर्याप्ता.

एवं तिर्यचना जेद अमृतालीस जाणवा.

१४ अथ नरकगतीना जेद १४ लखीए ठीए,

७ सात नरकना पर्याप्ता. ७ सातना अपर्याप्ता.

ए रीते समग्र मेलवतां जीवना ५६३ जेद थया.

॥ इति श्री जीवना जेद संपूर्णं ॥

अथ श्री दीवालीपर्व शी रीते करवुंतेनो निर्णय.

श्री रत्नशेखरसूरि कृत श्री श्राद्धविधि ग्रंथमां तिथि निर्णयना अधिकारमां कहुं ठे के, उमास्वातिवचः प्रघोषा श्रेवंश्रूयतेः—क्षये पूर्वातिथिः कार्या, वृद्धौकार्या तयोत्तरा ॥

श्रीवीरज्ञाननिवारिणी, कार्यं लोकानुगैरिह ॥१॥ तथा श्री हीर
प्रश्न ग्रंथमां पण कहुं ठे के, तथा महावीरस्य निर्वाण समये
अमावास्या तिथिः स्वातिनद्धत्रंञ्चाञ्चूतां । दीपालिका संबंधि गु
णन समये च कस्मिंश्चिद्वर्षे ते जवतः कस्मिंश्चिच्चेनेति एतडपरि
केचनेहं कथयंति यद्यदा स्वात्यमावास्ये जवतस्तदा गुणनीयं ।
अन्ये च यस्मिन् दिने मेरयां इति लोकप्रसिद्धिः क्रियाविशे
पस्तस्मिन् दिने गुणनीयमिति । तत्र मेरइया करणे जेदो
जवति । एतद्देश मध्ये ए गूर्जर लोकास्संति तैः पक्षिका दि
ने तानिकृतानि । एतद्देशीयैस्तु द्वितीय वासरे ततः किं स्व
स्व देशानुसारेण मेरइया करण दिने गुणनीयं ? उत गूर्जर
देशानुसारेणेति ? अत्र दीपालिका गुणानमाश्रित्य स्वस्व दे
शीय लोका यस्मिन् दिने दीपालिकां कुर्वति तस्मिन् दिने
गुणनीयमिति. ॥ ३ ॥

अथ श्री आत्मारामजी महाराजनो पत्र लिख्यते.

ननुसवीसइराएमासेवइकंतेपज्जोसवंतीति श्रीकल्पसू
त्रवचनात् जावज्जइवयसुद्धपंचमीए अनुपरेणंनवद्वईअइकमे
उं आसाढपुसिमान् आढत्तंमगंताणं जावज्जइवजोएइसपंच
मीए इतिश्रीपर्युपणाचूर्णिवचनाच्च ज्ञाड्सुदिपंचम्यामेव
श्रीपर्युपणापर्वकरणमुचितं अन्यगच्छेषु अपिकेषु चित सां
प्रतं ज्ञाड्सुदि पंचम्यामेव पर्युपणापर्वक्रियमाणं दृश्यते प
रमात्मीयगच्छे ज्ञाड्सुदि चतुर्थ्यां तक्रियते तत्कथमिति उ
च्यते सत्यं ? भो. शिष्य ! पूर्वमेवमेवासीत् परं श्रीवीरात्

त्रिनवत्यधिकेषु नवशतवर्षेषु एए३ गतेषुसत्सु श्रीशालिवाह
 नराजाग्रहात् श्रीकालिकाचार्यैः अंतराविअसेकप्पइ इति
 श्रीकल्पसूत्रात्करदर्शनबलेन पंचमीतश्चतुर्थ्यां श्रीपर्युषणा
 पर्वप्रवर्तितं तद्दशेन च चतुर्मासिकमपि चतुर्दश्यां जातं अ
 न्यथा आगमोक्तं पंचदश्यामासीत् तदानी तन समस्तसंघे
 नापि प्रमाणीकृतं यदुक्तं श्रोतीर्थोज्ञालिप्रकीर्णके तथाहिते
 एउअनवसएहिं एए३ समइक्तेहिंवइमाणान् पञ्जोसवण
 चउढीकालगसूरीहिंतोठिविआ १ वीसहिंदिणेहिंकप्पो १ पं
 चगहाणीईकप्पठवणाय २ नवसयतेएउएहिं वुढिन्नासंघआ
 एए ३ सालाहणेणरन्नासंघाएसेणकारीन् जयवंपञ्जोसवण
 चउढीचाउम्मासंचचउदिसिए ३ चाउम्मासयं पडिक्कमाणं
 पस्सियदिवसंमिचउविहोसंघो नवसयतेएउएहिं आयरणं
 तंपमाणंति ॥ ४ ॥ पुनः ॥ ठाणाग्रंअवृत्तौ पर्युषणाचूर्णाव
 पि एवमेवबोध्यं पुनरेवं निशीथचूर्णिदशमोदेशकेपि सी
 सोपुहइ इयाणिकहंचउढीएअ पवेपञ्जोसविज्जति आयरिउच
 एइ कारणिआचउढी अज्जकालगायरिएहिं पवत्तिआइति न
 च वाच्यं तस्मिन्नेव वर्षे शालिवाहनजीवनावधि वा तत्पर्यु
 षणापर्वचतुर्थ्यां कृतं पश्चात्पुनरपि पंचम्यामेव जातं नवि
 ष्यतीति तदनंतरमपि चतुर्थ्यामेव क्रियमाणमासीत् ॥
 ॥ यदुक्तं ॥ श्रीनिशीथचूर्णिदशमोदेशके तथाहि इआणिक
 हंअपवेचउढीएपञ्जोसविज्जइ इति शिष्यपृष्ठायां गुरुवचना
 वसरे एवं च जुगप्पहाणेहिंचउढीकारणेपवत्तिआसाचेवअ
 णुमयासाहुणं इति ततः श्रीकालिकाचार्यानंतरं पश्चात्क्रिय
 त्कालज्ञावि निशीथचूर्णिकारोक्तवचनप्रामाण्यात् ज्ञायते

श्रीकालिकाचार्यात्पश्चादपि श्रीपर्युपणापर्वनाडपदचतुर्थ्यामे
 व क्रियमाणमासीत् ततस्तत्परंपरायातेरस्मान्निरपि चतुर्थ्या
 मेव श्री पर्युपणापर्व विधीयते इति न कोपि दोषः ननु य
 दि एवं च कारणेण अङ्गकालगेहिंचञ्चडीएपञ्जोसवणपवन्ति
 अंसमत्तसंघेणय अनुमन्निअमितिठाणावृत्तौ जणितं तदा
 समस्तसंघेन चतुर्थ्या तस्यागीकरणात् सांप्रतं केपुचिञ्जे
 पु पंचम्यां तत्करणं कुतः उच्यते श्रीकालिकाचार्यपरंपरा न
 ते मन्वते इति संज्ञाव्यते इति श्रीसमयसुदरोपाध्याय विरचिते
 समाचारी शतके तथाश्रीकुलमंमनसूरिकृतविचारामृतसंग्रहेपि
 प्राय एवमेव विशेष स्त्वयंसंदेह विपौपध्या तथा मूलसूत्रेपि च
 श्रीवीरनिर्वाणात् त्रिनवत्यधिकनवशतवर्षानंतरं पर्युपणाक
 ढपस्य चतुर्थ्या प्रवृत्तिरुक्ता तथाहि समणस्सज्जगवन् महा
 वीरस्स जावसव्वड्ढरक्कप्पहीणास्स नववाससयाइंविइक्कताए द
 समस्सयवाससयस्सअयंअसीइमेसवच्चरेकालेगच्चइ वायणंत
 रेपुणअयंतिणउएसंवच्चरकालेगच्चइ इति दीसइ । पर्युप सूत्रे ।
 अत्रचेयंवृत्तिः नववाससयाइंति श्रीवीरनिवृत्तेर्नवसु वर्ष
 शतेष्वशीत्यधिकेषुव्यतीतेष्विव वाचना जातेत्यर्थे व्याख्या
 यमानेन तथा विचारचातुरीचंचूनां चेतसि प्रतीतिरस्य सू
 त्रस्य श्रीवर्द्धमान निर्वाणानंतरं सत्यत्यधिक वर्षशतेनोत्पन्ने
 न श्रीजङ्गवाहुस्वामिना प्रणीतत्वान् तस्मादियति काले ग
 ते ह्यं वाचना पुस्तकेपु न्यस्तेतिसंज्ञाव्यते श्रीदेवर्द्धिक्कमा
 श्रमणैहिं श्रीवीरनिर्वाणात्रवसुवर्षेशतेष्वशीत्युत्तरेष्वतीतेपु
 ग्रंथान् व्यवच्छिद्यमानान् दृष्ट्वा सर्वग्रंथानामादिमे नद्य
 ध्ययने स्थिरावलीलक्षणं नमस्कारं विधाय ग्रंथाः पुस्तकेपु

लिखिताः इत्यतएवात्र ग्रंथे वक्ष्यमाणस्थविरावलीप्रांते देव
 दिक्कमाश्रमणस्य नमस्कारं वक्ष्यतिपूर्वं तु गुरुशिष्याणां श्रु
 ताध्ययनाध्यापनव्यवहारः पुस्तक निरपह्न एवासीत् के
 चित्त्विदमाहुर्यदियत्कादातिक्रमे ध्रुवसेनस्य पुत्रमरणा
 त्तस्य समाधिमाधातुमानंदपुरे सजासमह्मयं ग्रंथो वा
 चयितुमारब्ध इति बहुश्रुता वा यथावद्विदंति त्रिनवतियुत
 वर्षनवशतपक्षेति यता कावेन पंचम्याश्वतुर्थ्यां पर्युषणाप
 र्वप्रववृते ॥

पुनरपितत्रैव—यच्चोक्तं कालिकाचार्यं प्रवर्तितत्वा चतु
 र्थ्यां न प्रामाण्यं तदयुक्तं यतस्तथाविधाचार्याणामाज्ञा
 न जिनाज्ञा पृथग् नूता किंतु जिनाज्ञैव यदुक्तं आणत्तिपं
 चविहायारायणसीलस्सगुरुणोहिन्न उवएसवयणंआणातम
 न्नहाआयरंतेणगणिपिंमगंविराहियंनवति नंदिचूर्णौ चतुर्थ्या
 श्वा प्रामाणीकरणे दशविधसामाचारीसमाराधितानस्यात्
 कप्पाकप्पेपरिनिष्ठियस्स ठाणेसुपंचसुठियस्ससंजमतवट्टगस्स
 उअविगप्पेणं तहक्कारोआवश्यके तथाआयरियपरंपरे आग
 यंजोउत्तेयबुद्धीए कोविइत्तेयवाइजमालिणासंसनासहिति सू
 त्रकृतांगनियुक्तौ श्रीकालिकाचार्याणां निशीथचूर्णिकारादि
 जि युगप्रधानत्वादिगुणविशेषितत्वात्पंचविधाचाराचरणशी
 लत्वमविचलमेवेत्यतोनिनिवेशं मुक्ता सम्यग् विचार्यमिति
 विचारामृतसंग्रहे ॥

तथान्येष्वपि श्राद्धविधि कौमुदी धर्मसंग्रह उपदेशप्रासा
 दप्रभृतिष्वनेकग्रंथेष्वेवमेवास्ति ॥ शुभं लेखकः ॥ इति ॥

॥ काव्यम्. ॥

आयुष्कं यदि सागरोपममितं व्याधि व्यथा वर्जितं,
पांशित्यं च समस्त वस्तु विषया प्रावीण्यलब्धास्पदं ॥

जिह्वा कोटिमिता च पाटवयुता स्थाने धरित्री तले,
नो शक्नोमि तथापि वर्णितुमलं तीर्थस्य पूजा फलं ॥ १ ॥

॥ गाथा. ॥

अस्कर मत्ता हीणं, जं मे पढिअं अयाणमाणेवि ॥
तं खमह मप्र सामिणि, जिणंद मुह निग्गया वाणी ॥ १ ॥

॥ श्लोकः ॥

नम्र एष्टि कटि ग्रीवा, वद्धष्टिरघोमुखैः ॥
कष्टेन लिखितो लेखः, यत्नेन परिपालयेत् ॥ १ ॥

इति श्री पंचप्रतिक्रमणसूत्रार्थ
समाप्तम्.

अस्य ग्रंथस्य शुद्धाशुद्धि पत्रम्.

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उत्ति	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उत्ति
वांठीत	वांठित	१	१०	चउव्वीसंपि	चउव्विसंपि	२५	७
क्कीमा	क्किडा	३	१	सांमिजयउ	साभिजयउ	२६	२२
पामा	पीडा	६	१०	सांमि	साभि	२६	२२
संचालोहिं	संचालोहिं	११	१०	सेतुंजि	सेतुंजि	२७	२
डुऊमे	हुऊ मे	१२	११	नेमि	नेमि	२७	५
अपाणां	अप्पाणां	१३	३	रात्रादिके	रात्रिआदिके	३१	२१
करते	करे ते	१३	१७	चरकु	चखु	३२	४
लोगगस्त	लोगस्त	१४	११	चरकु	चखु	३२	५
चोवोसथो	चोवोसठो	१४	११	चकवटीणं	चकवटीणं	३३	८
चउव्वीसं	चउवीसं	१५	२	विअट्ट	विअट्ट	३३	१८
वध्माणं च	वध्माणं च	१०	०	सव्वेसि	सव्वेसि	३६	१७
अज्जिथुआ	अज्जिठुआ	१०	१५	सव्वेसि	सव्वेसि	३६	१८
चउव्वीसंपि	चउवीसंपि	१०	२३	कम्म	कम्म	३७	१०
कितिअ	कितीअ	१९	४	विसहर० त	विसहर० ते	३७	१८
कितिय	कित्थिअ	१९	७	कंठे	कंठे	३७	२२
आरुग	आरुग	१९	१२	चिठउ	चिठउ	३८	५
आरुगं	आरुग	१९	१५	चिठउ	चिठउ	३८	७
दिंतु	दिंतु	१९	१०	उरक	उखु	३८	१५
सिद्धिमम	सिद्धि मम	२०	१०	समत्ते	सम्मत्ते	३८	१७
दिसंतु	दिसंतु	२०	१०	होय	होउ	४०	६
वेधडी	वे घडि	२१	०	पुआ	पूआ	४०	१९
पडिकमामि	पडिकमामि	२१	२१	शुज	शुज	४०	२०
होई	होइ	२२	११	नियांणं	नियाण	४१	६
ठिन्नई	ठिन्नइ	२२	१४	डुऊ	हुऊ	४१	१०
हवइजम्मा	हवइजम्हा	२२	२२	उखुखउ	उखुखउ	४१	१६
संठियस्स	संठियस्स	२३	१०	कम्म खउ	कम्मखउ	४१	१६
जाई	जाइ	२३	१९	सर्व	सर्व	४२	५

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि
पुत्राण	पूत्राण	४३	४	नील	नील	५६	२१
सघाए	सघ्राए	४३	१९	दष्ट	दंष्ट	५६	२२
सघाए	सघ्राए	४३	२०	निसीही	निस्सीही	५८	३
अणुप्येहाए	अणुप्येहाए	४४	८	परकोवइकतो	परुलोवइकतो	५८	१९
वट्टमाणोए	वट्टमाणोए	४४	११	सवञ्जरो	सवञ्जरो	५९	२
सघा	सघ्रा	४४	२०	नदामि	निदामि	६१	१
पञ्चोम	पश्चिम	४५	१५	इञ्जा	इञ्जा	६१	७
वघ	वघ्न	४५	२३	इञ्ज	इञ्ज	६१	७
विघ्नसणस्स	विघ्नसणस्स	४६	३	उज्झासिअ	उज्झासिय	६१	१२
विघ्नसणस्स	विघ्नसणस्स	४६	६	नणीउ	नणिउ	६२	२
सिघ्न	सिघ्ने	४७	९	उपाध्यान	उपधान	६२	६
भुवनपति	भुवनपति	४७	११	उलववो	उलववो	६२	६
पयठिउ	पयठिउ	४७	२०	उववुह	उववूह	६२	२
धम्मोवट्टउ	धम्मोवट्टउ	४७	२२	हितकुरवु	हित करवुं	६२	४
धम्मावट्टउ	धम्मोवट्टउ	४८	३	वञ्जल	वञ्जल	६२	६
ज्ञानतत्त्व	ज्ञाततत्त्व	४८	१७	समतिइ	समितिए	६२	९
सिलानउपरे	सिघ्नशिलाने			समिइहिं	समिईहिं	६२	१०
	उपरे	४९	१	तीहि	तिहिं	६२	१०
वघमाणस्स	वघ्नमाणस्स	४९	२१	गुत्तीहि	गुत्तिहिं	६३	१०
चक्कवहिं	चक्कवहिं	५०	११	आतपना	आत्तापना	६४	१२
चञ्जवीस्सं	चञ्जवोस्स	५०	१९	पायवित्त	पायवित्त	६४	२०
सम्म विठि	सम्महिठि	५१	९	आज्जितरउ	आज्जितरउ	६५	९
धुली	धूली	५१	२१	होइ	होई	६५	९
जलनिधिं	जलनिधि	५३	७	वीरिउ	विरिउ	६५	१२
अम चक्षुपा	अमचक्षुपा	५४	१५	माउत्तो	माउत्तो	६५	१५
देवागनाना	देवागनाना	५५	६	इञ्जं	इञ्ज	६६	७
अई चक्र	अईचक्र	५६	१	उन्नमार्गे	उन्मार्गे	६६	१५
घादशाग	घादशाग	५६	२	उज्ज्याउ	उज्झाउ	६६	२३
अरित	धरित	५६	७	उज्जिअतिउ	उज्जिअतिउ	६६	२३
घारभुतं	घारभूत	५६	११	पाउगो	पाउगो	६७	५

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि
नाणे	नाणे	६७	<	चउहं	चउहं	७५	२०
तिन्हे	तिन्हं	६७	११	इठ	इठ	७६	८
मणु वयाणं	मणुव्वयाणं	६७	१६	स्वित्त वञ्जु	स्वित्त वञ्जु	७६	१२
मिञ्चामि	मिञ्चामि	६८	५	चउप्पयमी	चउप्पयमि	७६	१९
वंदितु	वंदित्तु	६८	ए	उहं	उहं	७७	४
अहिधिपमां	अहीघोपमां	६८	११	वुट्टिस्सइ	वुट्टि सइ	७७	७
सव्वसाहुअ	सव्वसाहू अ	६८	१३	वेहेला	पहेला	७७	८
साद्धं	साखे	६९	५	जरखकणया	जरखणया	७८	१०
आस्सितररूप	आप्पितररूप	६९	८	वन	वण	७८	१९
परिग्गहंमी	परिग्गहंमि	६९	ए	वाण्णिजं	वाण्णिज्जं	७९	२
सावज्ये	सावज्जे	६९	१२	खुज्जंतपील्लणं	खुजंतपिल्लण	७९	९
मिदिएहि	मिदिएहिं	६९	१९	तणे कठे	तण कठे	८०	३
चउहि	चउहिं	६९	२२	मल	मून	८०	३
अप्पसउहेहि	अप्पसउहेहिं	६९	२२	वन्नगत	वन्नग ते	८०	९
अरहा	अरहा	७०	ए	विख	विपे	८०	१०
देशीअं	देशिअं	७०	१५	वञ्जा सए	वञ्जासए	८०	१८
जुट्टुहशते	जुट्टुं हशे ते	७०	१६	अइ रते	अइरत्ते	८१	५
विगीञ्जा	विगिञ्जा	७०	२०	फामअ	फामुअ	८३	२३
कुलिगीसु	कुलिगीसु	७०	२३	अइअरो	अइअरो अ	८५	६
पडिक्रमे	पडिक्रमे	७१	६	हणति मंतेहि	हणंति मंतेहिं	८६	४
देशीअं	देशिअं	७१	६	मुणगुण	मूलगुण	८७	१०
ठकायस	ठकाय	७१	ए	अप्पठिउमि	अप्पुठिउमि	८७	१६
मारत्ते	समारभे	७१	ए	तउ	तउ	८७	२३
परठा	परठा	७१	१५	विनर्ग	विनिर्गत	८८	८
इठ प्पमाय	इठ पमाय	७२	१४	मरिहंत	मरिहंता	८८	१३
इठ पमाय	इठ पमाय	७३	११	वेरं मप्प	वेरं मप्पं	८९	१०
प्पसंगंणे	प्पसंगेण	७३	११	जंकिच	जं किंचि	९०	१७
इठ प्पमाय	इठ पमाय	७४	१२	तस्समिञ्चामि	तस्समिञ्चामि	९०	२०
मप्पसउहे	मप्पसउहे	७५	<	उकमं	उकहं	९०	२०
इठ प्पमाय	इठ पमाय	७५	१०	रासिस्स	रासिस्स	९१	१६

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उल्लि
सुत	शुत	९१	२३	कुजा	कुञ्जा	९८	१०
नक्त वे तेहनु	नक्ति वे जेनी	९२	३	सामयक	सामायक	९८	११
तेसि	तेसि	९२	२	तस्य	तस्म	९८	१३
खेत्रनेविषे	खेत्रने विषे	९२	३	बोधवो	बोधव्वो	९८	२०
हरज डरीयाइ	हरजडरियाइ	९२	९	ठामी	ठामी	९९	९
श्रीसुतदेवता	श्रीश्रुतदेवता	९३	९	पञ्जुवा सामि	पञ्जुवासामि	९९	३२
श्रुतदेवता	श्रुतदेवता	९३	३२	चदवडसो	चदवडसो	१००	३
राज्या	राज्या	९३	१०	मरणात	मरणात	१००	४
दधानु	दधानु	९४	१३	जेसि	जेसिं	१००	७
विद्भुम	विद्भुम	९४	१८	मूलसा	मूलमा	१००	१०
विगय	विगत	९४	१८	पससई	पससइ	१००	१३
जिनाना	जिनाना	९४	२२	दृवयतो	दृवयतो	१००	१३
अदाइ	अदाइ	९५	१	माहावीरो	महावीरो	१००	१३
भुमीसु	भूमीसु	९५	२	पारयो	पारयो	१००	१४
गुत्रो	गुत्रो	९५	३	सविह	सवि हु	१००	१६
अठारम	अठारम	९५	८	मिठामि	मिठामि	१००	१७
केशर	केशर	९५	१८	समत्त	सम्पत्त	१००	२०
मुख	मुख	९५	२०	उजुत्तो	उज्जुत्तो	१०१	३
सुरेंद्रा	सुरेंद्राः	९६	२	पइ	पइ	१०१	३
गणयति	गणयति	९६	५	थुइ साहमि	थुइ साहम्मि		
निर्भुक्त	निर्भुक्त	९६	१२	याण वडल	याण वडल्ल	१०१	१६
बुद्धैः नमस्कृत	बुद्धैः नमस्कृत	९६	१८	सुमी	सुद्धो	१०१	२१
गामिंज	गामिंज	९७	६	तिठ जताय	तिठजत्ताय	१०१	२१
लिच्छत्र	लिच्छत्र	९७	१४	समइय	समई अ	१०२	३
जलहरु	जलहर	९७	१८	उजिव	उजीव	१०२	३
लंठोउ	लठिउ	९७	१८	दम्पो	दपो	१०२	८
पयउउ	पयउउ	९७	२०	सदाण	सद्धाण	१०२	१४
वठिउ	वठिउ	९७	२०	सुगुरुवप्मेण	सुगुरुवप्मेण	१०२	१४
मिउ	मिउ	९८	८	अनियाउतो	अणियाउत्तो	१०२	२०
जम्मा	जम्हा	९८	८	जस्मजदो	जमजदो	१०३	१२

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति
अजरखिअ	अजरखिअ	१०३	२२
कालयसुरी	कालयसुरी	१०४	२
पज्युन्नो	पज्युन्नो	१०४	२
प्रज्ञावास्वामि	प्रज्ञावास्वामी	१०४	३
दढपहारी	दढपहारीअ	१०४	५
सिद्धंस	सिद्धंस		
कुरगडु	कुरगडु अ	१०४	८
सिजंनव	सिद्धंनव	१०४	८
मदनरेखा	मदनरेखा	१०४	१५
भ्रामि शुद्ध	ब्राह्मी सुद्ध		
रिजी	रीजी	१०५	४
कुतिजो	कुंतिजो	१०५	४
शिवा	मिवा	१०५	७
पद्माजी	पद्मावतीजी	१०५	११
पञ्चावह	पञ्चावह		
गौरी	य गौरी	१०५	१३
लखवणा	लखवमणा	१०५	१३
जंबुवह	जंबुवह	१०५	१७
रुपिणी	रुपिणि	१०५	१७
महीसोड	महिसोड	१०५	१७
थूलिन्नद्र	स्थूलिन्नद्र		
जीनी	जीनी	१०५	२२
थूलिन्नद्रस्स	स्थूलिन्नद्रस्स	१०५	२२
संतिउ	सतीउ	१०६	१
अजवि	अज्जवि		
वज्जाह	वज्जह	१०६	६
शांति	शांति	१०६	१८
शांति	शांति	१०६	१८
संपति	संपत्ति	१०७	१४
पुजिताय	पूजिता य	१०७	१७

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति
समह	समूह	१०७	२२
डरितोव	डरितोव	१०८	७
सर्वस्पापिच	सर्वस्यापिच	१०९	१६
तुष्टि पृष्टि	सुनुष्टि पृष्टि	१०९	२१
जीया	जीयाः	१०९	२१
निवृत्ति	निवृत्ति	११०	५
सत्त्वनां	सत्त्वानां	११०	५
जंतुनां	जंतूनां	११०	१६
सम्यग्दृष्टिनां	सम्यग्दृष्टिनां	११०	२१
जयदेवी	जयदेवि	१११	७
तुष्टि	तुष्टि	११२	३
पुष्टि	पुष्टि	११२	३
उँ	उँ	११२	१२
हँ	हँ	११२	१२
शांति	शांति	११२	२३
शांताये	शांतये	११२	२३
पूर्वसूरि	पूर्वसूरि	११३	४
विद्विजित	विद्विजितः	११३	४
स्तव शांते	स्तवः शांतेः	११३	४
मत्तां	मतां	११३	९
शृणोति	शृणोति	११३	१४
सूरी	सूरि	११३	१९
उपसर्गा	उपसर्गाः	११३	२२
मागल्यं	मांगल्यं	११४	५
वेरेडि	वेडिय	११५	२
तेरेडि	तेडिय	११५	२
चउरिडि	चउरिडिय	११५	५
उक्कडं	उक्कडं	११६	१०
नेमिजीणं	नेमिजिणं	११७	२
सुगणिकवाणं	सुगुणिकवाणं	११७	५

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति
नतिअ	नतीअ	११७	७	जिएपनततत	जिएपन्नततत्त	१२३	१४
अप्पार	अपार	११७	१०	सम्मत	मम्मत	१२३	१४
शिवं	सिवं	११७	१३	तमे	ते मे	१२३	१६
विशाल	विमाल	११७	१०	वाधे	यध	१२३	२०
कुदेंड	कुदिंड	११०	ए	तरस	तस्त	१२३	२१
जिठिजा	जिठिजा			सकलार्ह त्म	सकलार्ह		
ठिजा	ठिजा	११६	०	तिष्ठान	त्यतिष्ठान	१२४	४
परमगुरु	परम गुरु	११६	०	मधिष्ठान	मधिष्ठान	१२४	७
गुणरयणेहि	गुण रयणेहि	११६	११	स्वः स्वयीशान	स्वस्वयीशान	१२४	७
राइ	राइ अ	११६	१४	नर्हतः	नर्हतः	१२४	२०
ठामि	ठामि	११६	१४	मृपन्न स्वा	ऋपन्नस्वा-		
वाहुवाहणेण	वाहुवहाणेण	११६	१०	मिन	मिन	१२५	४
वामपासेण	वामपासेण	११६	१०	विश्व	विश्व	१२५	१६
अतरत पमज	अतरत पम			जयति	जयतु	१२५	१६
ए भूमि	ऊए भूमि	११६	२२	मानद	मानद	१२६	५
उवदने	उव्यदृते	११०	२	तेजिताग्नि	तेजिताग्नि	१२६	६
हुज	हुज्ज	११०	ए	मुमति म्यामि	मुमति म्यामी	१२६	१२
चोरीक मेहुण	चोरिव मेहुण			स्याद्वादा मृत	स्याद्वादा मृत		
दणिएमुत्त	दणिएमुत्त	१२१	१०	निस्पदी	निस्यदी	१२८	४
माया	माय	१२१	२१	नरे	नरे.	१२८	१६
पिज	पिज्ज	१२१	२१	पयउतु	प्रयउतु	१२९	६
अप्नसाण	अप्नरुवाणं	१२२	३	दिग्मुखः	दिग्मुख	१२९	२०
परपरिवाय	परपरिवाय			नरा थीश	नरा थीश	१३०	२१
माया	माया	१२०	७	कर्मछ्नुजने	कर्मछ्नुमृजने	१३१	२
मिउत्त	मिउत्त			मज्जिपूमः	मज्जिपुमः	१३१	२
सल्लव	सल्ल व	१२२	७	प्रतूप	प्रतूप	१३१	५
सासण	सासई	१२२	१०	वचन	वचन	१३१	०
नाण दसण	नाण दमण			कारण	कारण	१३१	१२
सजुत्त	सजुत्त	१२२	२१	भूयादवो	भूयाद्वो	१३१	२२
जाव जीव	जावज्जीव	१२३	१०	प्पणासणो	प्पणासणो	१३४	१६

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति
सञ्चेसि	सञ्चेसिं	१३४	१६	पन्नासं	पन्नास	१४१	१६
वहइ	हवइ	१३४	१७	समहो	समूहो	१४१	१६
उव्वसग्ग	उवसग्ग	१३४	२०	नासउ सयल	नासेउसयल		
डरे	दूरे	१३५	४	डरिअ	डरिअं	१४१	१७
कप्पपायव	कप्पपायव			में सारिं	मे सरीरं	१४२	२३
प्न हिए	प्नहिए	१३५	६	उँ	उँ	१४३	६
अविग्घेणं	अविग्घेणं	१३५	७	गस्सं	गप्पं	१४३	८
संयुउ	संयुउ	१३५	८	उँ रोहिणी	उँ रोहिणि		
वोहि	वोहिं	१३५	९	पन्नती	पन्नत्ति	१४३	१०
जयसिरी	जयसिरिइ	१३५	२०	श्रृंखला	सिंखला	१४३	१२
पिग्ग	पिडगा	१३७	१	चक्केसरी	चक्केसरि		
जिणप्पते	जिणप्पत्ते	१३७	४	नरदता	नरदत्ता	१४३	१४
वज्जसिख	वज्जासिख			गंधारि महा	गंधारी मह		
लाय	ला य	१३७	९	महाज्वाला	महाजाला	१४३	१८
अञ्जुत्ता	अञ्जुत्ता	१३७	१९	वइरुइ	वइरुइ	१४३	२०
जरुखेसु	जरुखेस	१३८	२	अल्लता	अञ्जुत्ता	१४३	२०
उमुह पायाल	उम्मुहपयाल	१३८	८	विद्या देवीउ	विज्जा देवीउ	१४४	१
कुवर वरुणो	कूवर वरुणो			भुमीसु उपन्नं	भूमिसु उपप		
जिउमी	जिउडी	१३८	१२	सित्तरि	सं सत्तरिं	१४४	५
चुक्केसरि	चक्केसरि	१३८	१७	विसोहिअ	वसोहिअं		
श्री वशादेवी	श्रीवत्सादेवी	१३८	२२	हरउ	हरउ	१४४	९
सिरिवडा	सिरिवडा	१३९	१	जूआ	जुआ	१४४	१३
वइरुइ	वइरुइ	१३९	७	उँ	उँ	१४४	२१
सति	संति	१३९	२३	विहुम	विहुम	१४४	२१
सम्म	सम्म	१४०	९	उँ	उँ	१४५	९
गड	गड	१४०	१५	सतरिसयं	सत्तरिसयं	१४५	२३
तीजयापहुत	तिजयपहुत्त	१४१	१	विजयज्जांतं	विजयवंतं		
अठ महापा	अठ महापा			निप्पंतं	निप्पंतं	१४६	४
डिहेरजूत्ताणं	डिहेरजूत्ताणं	१४१	४	सेअं बुद्धि	सेय बुद्धि	१४७	७
खित्ताठियाणं	खित्ताठियाणं	१४१	१२	लडिं	लडिं	१४७	१०

अथुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उलि	अथुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उलि
जाणवुता	जाणवत्ता	१४७	२१	विउज	विउल	१६१	१३
पवणुधुअ	पवणुधुअ	१४८	६	जिठ	जिठ	१६१	२१
बहु	बहु	१४८	१३	सति	सत्ति	१६२	५
सउह	सउहं	१४९	६	तेअ	तेअ	१६२	१५
गळ्या	गुरुआ	१४९	१३	मारीरेंअ	सारीरे अ	१६३	३
सडल	सडूल	१४९	१६	जिण	जिण	१६३	६
बुन	बुन्न	१४९	१९	तिउ वर	तिउवर	१६३	२१
सन्नपित्ते	सन्नपि ते	१५१	१०	समहिअ	समुह्य	१६४	२०
नविगणति	नवि गणति	१५१	१०	किसलमाला	किसलयमाला	१६४	२१
मुणिवइ तुग	मुणिवइ तुग	१५१	१६	सधुअ	सधुअ	१६५	३
जिन्दाय	जिग्वाय			मौलिमाला	मउलिमाला	१६५	२२
पविद्धं	पविद्ध	१५१	१९	सुठ	सुहु	१६६	७
निज्जिय	निज्जिय	१५२	१	तव	तव	१६७	१०
चौरा रि	चोरारि	१५२	११	इस बहु	इसवहु	१६७	१४
मकित्तणेणं	सकित्तणेण	१५२	१५	शट	सट	१७०	११
पसमेउ	पसमेउ	१५३	१३	मीशएकएअ	मीसएकएअ	१७०	१२
सुरमि	सुरम्मि	१५३	१८	पगारेहिं	पगारएहिं	१७०	१७
जयउ	जयउ	१५४	१	मुविकम	मुविकमा	१७०	१८
निचिअं	निचिअ	१५६	२०	सव्वसत	सव्व सत्त	१७०	२३
निवुइ	निवुइ	१५७	४	जूय	जूय	१७१	४
गुरुल	गरुल	१५७	१९	गुणेंहिंजिठा	गुणेहिं जिठा	१७१	१७
मुवणमं	मुवण मे	१५८	५	श्रेट	श्रेट	१७१	१८
मउय	मउय	१५८	३१	पुठा	पुठा	१७१	१९
विउिन्न	विउिन्न	१५८	२२	रसीहिंजुठा	रिसीहिं जुठा	१७१	२२
इउ वाहुः	इउ वाहुं	१५९	४	पायया	पावया	१७२	६
पसमेउ	पसमेउ	१६०	१	गइ	गइ	१७२	१८
महप्पजावो	महप्पजावो	१६०	५	कुणउअ	कुणउ अ	१७३	३
आसजो	आसिज्जो	१६०	१९	दिसउ	दिसउ	१७३	१२
मांति	सांति	१६१	१	चाउम्मासिअ	चाउम्मासे	१७३	१५
इरकाग	इरुवाग	१६१	५	संउवरिए	संवउरिए	१७३	१५

अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति	अशुद्ध	शुद्ध	पृष्ठ	उक्ति
सर्व्वेहि वि	सर्व्वेहिं	१७३	३०	मापतनं	मापतनं	१९०	१७
किञ्चि	किञ्चित्	१७४	६	कंठ निजं	कंठनीजं	१७१	१३
तेलुकुञ्चरणं	तेलुकुञ्चरणे	१७४	१०	हृदयस्य	हृदियस्य	१७१	२३
वाङ्मय	वाङ्मय	१७५	५	माञ्जौ	माञ्जौ	१७२	४
रुदारै	रुदारैः	१७५	११	पंकजवन	पंकजवना	१९२	२०
बुद्ध्या	बुद्ध्या	१७५	१७	पाठीन पीठ	पाठीन पीठ	१७३	२
इति	इति	१७६	३	दिग्भदेहा	दिग्भदेहा	१९३	१६
कोकिल	कोकिलः	१७७	१७	कंठ	कंठ	१७३	३३
हरिष्पति	हरिष्पति	१७८	६	पुष्पम्	पुष्पाम्	१९४	२२
ननूदविड	ननूद विड	१७८	८	मर्षो	मर्षो	१९७	१८
डूरे	दूरे	१७८	१४	रौद्रैरुपञ्च	रौद्रैरुपञ्चश		
इत्तेन्	इत्तेन्	१७९	१३	शतस्त्वयित्री	नेस्त्वयिवोक्ति		
यै	यैः	१७९	१६	द्विनेपि	तेपि	२०१	१२
क	क	१८०	३	डर्जर	डर्जर	२०३	११
जगत	जगत्	१८०	५	नीलमाट्टुणि	नीलद्रुमाणि	२०४	३१
यद् वासरे	यद्वासरे	१८०	११	जिन	जिन	२०६	१२
संपूर्ण	संपूर्ण	१८०	१४	यदिग्रहं	यद्विग्रहं	२०७	१
(मुनीञ्)	(मुनीञ्)	१८१	८	तेतरुप्य	तेतरुप्य	२०८	३३
शशांकविवम्	शशांकविवम्	१८१	२०	विधुरंयति	विधुरयति	२२१	१७
स्त्रिणां	स्त्रीणां	१८४	१२	दैवैश्चञ्च	दैवैश्चञ्च	२२४	७
युत्स	युत्स	१८७	५	मुकुटाभ्यां	मुकुटाभ्यां		
सहस्ररश्मेः	सहस्ररश्मेः	१८८	१	ताहये	ताहये	२३७	५
वपुः	वपुः	१८८	६				

पुस्तक मलवानां ठेकाणां.

विजापुर

मुंवाइ

सुरत-

कीमत.

जेनारतुं नाम तथा ठेकाणुं.

विद्याशालामां.

गोडोजीना देरासरमां.

विद्याशालामां.

नंवर.

इति
श्री पंचप्रतिक्रमणसूत्र
समाप्तम्.